

UNIVERSAL
LIBRARY

OU_184422

UNIVERSAL
LIBRARY

दुर्गे

भारत-इतिहास-संशोधक-मंडळ

पुरस्कृत ग्रंथमाला क्रमांक ४

शिवचरित्र प्रदीप



द. वि. आपटे

स. म. दिवेकर

कागदी प्रत रु. ३॥]

शके १८४७

[कापडी प्रत रु. ४

प्रकाशकः—सदाशिव महादेव दिवेकर, भारत इतिहास संशोधक मंडळ,
३१४ सदाशिव पेठ, पुणे शहर.

मुद्रकः—गणेश काशिनाथ गोखले, सेक्रेटरी श्री गणेश प्रिंटिंग वर्क्स
४९५-४९६ शनवार पेठ, पुणे शहर

॥ श्री ॥

पुरस्कार

शिवचरित्रपदीप नामे जो ग्रंथ प्रस्तुत पुरस्कृत करण्याचे श्रेय मंडळास घेतां येत आहे त्याविषयीचे धन्यवाद श्रीशिवचरित्रमक्तानीं रा. सदाशिव महादेव दिवेकर व रा. दत्तात्रेय विष्णु आपटे या दोघांस मुख्यतः दिले पाहिजेत. कारण रा. दिवेकर यांनी आर्थिक भार व रा. आपटे यांनी संपादनभार या कार्मां आपापले शिरावर प्रमुखपणे घेऊन हा महत्त्वाचा चर्चाग्रंथ प्रसिद्ध केला आहे; आणि मंडळावरील प्रेमामुळे या प्रसिद्धीकरणार्थे यश मंडळाचे पदरांत उदारपणे टाकिले आहे.

पुरस्कृत ग्रंथमालेची योजना यशस्वी करण्यांत रा. दिवेकर यांनी मनोभावे साहाय्य करून श्रीपर्णालपर्वतग्रहणाख्यान, श्रीशिवभारत आणि प्रस्तुतचा शिवचरित्रपदीप असे तीन ग्रंथ त्यांनी एकट्यांनी प्रसिद्ध केले आहेत. यांत रा. दिवेकर यांचे मंडळावरील प्रेम जिनके प्रकट होते तितकेच श्रीशिवचरित्रावरीलहि त्यांचे प्रेम व्यक्त होत आहे. श्रीशिवचरित्रविषयक महत्त्वाचे तीन ग्रंथ महाराष्ट्रजनांच्या संवेस रा. दिवेकर यांस सादर करता यावे हे त्यांचे अपूर्व भाग्य होय. या भाग्याचा वाटा त्यांनी स्वेच्छेने मंडळाचे पदरी बाधला त्यामुळे मंडळास संतोष वहावा हे साहजिकच आहे.*

प्रस्तुत ग्रंथप्रसिद्धीला श्रीशिवजन्मतिथिनिर्णयाचा विषय हा निमित्तकारण झाला हें खरें; आणि असे दिसण्यात लहान दिवणारे कारणच पुष्कळ प्रसंगी महत्कार्यसिद्धीस प्रोत्साहक होते असे इतिहासाचं दृष्टांत बहुत आहेत.

श्रीशिवजन्मतिथिनिर्णय हा राष्ट्रीयदृष्ट्या एक फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचा निर्णयहि जितका निःसंदेहीत्या ठरेल तितके सर्वासच इष्ट आहे; किंबहुना तत्प्राप्त्यर्थे लागतील ते श्रम आपण कळकळीने व प्रामाणिकपणे केले पाहिजेत. जेथे शकावर्षातील शके १५५१ ची नूतन शिवजन्मतिथि प्रकट होण्यापूर्वी श्रीशिवजन्मतिथि अनिश्चित होती हे लक्षांत ठेवावयास पाहिजे. शक १५४९ हा शक सत्यशोधकांनी उपलब्ध प्रमाणावरून ग्राह्य केला होता. परंतु १५५१ ची सूक्ष्म, गणितसिद्ध अपि कुलपूत अशी तिथि पुढें येतांच मोठाच प्रश्न संशोधकांस पडला. मग पूर्वप्रमाणाची द्वितीय-

* टीपः—पुरस्कृत ग्रंथमालेंतील पांचवा ग्रंथ रा. सा. वक्षेकृत हिंदी शिल्पशास्त्र खंड १ ला हा छापून झाला आहे. खरे जंत्री हा सहावा ग्रंथ या मालेंत गोंवण्याचें ठरलें आहे. सातवा ग्रंथ श्रीभूतेश आख्यान रा. व्यं. ह. आवटे छापित आहेत. आणखी एकदोन ग्रंथ या मालेस लवकरच लाभतील.

चिकित्सा मध्यंतरी उपलब्ध झालेल्या नूतन साधनांचें साहाय्य घेऊन करण्यास प्रारंभ झाला. या नूतनोपलब्ध साहित्यांत श्रीकवींद्रपरमानंदकृत श्रीशिव-भारत हा परमरमणीय व प्रमाणग्राह्य ग्रंथ मिळून त्यांतहि जेव्हां नूतन मितिच दिलेली आढळली तेव्हां अनेक परस्परविसंवादि गणितप्रमादसंकुल असे लंगडेपांगळे आधार सोडून देऊन प्रामाण्यबलिष्ठ अशी नूतन तिथि स्वीकारावी असें पुष्कळांचे मनांत येऊ लागले. तथापि जुनें निरंतरचें सोडून काडी मोडण्यापूर्वी सावकाशीनें विचार करून प्रमाणपरीक्षा कसून व्हावी म्हणजे रक्कस राहणार नाही. नाहीतर 'जुनेंहि नाही आणि नवेंहि नाही,' दोन्ही संशयित राहिलीं म्हणजे राष्ट्राचा जीव या प्रकरणीं टांगल्यासारखा होईल. यासाठीं सावधानपणें, संशयपणें, व सूक्ष्मपणें अनेकवार परीक्षून, संशोधून, तावूनसुलाखून मगच राष्ट्रास याचा निर्णय मिळावा, हें घोरणच या प्रकरणीं हितावह होय यांत संशय नाही. १५५१ पक्ष हा प्रस्तुत पुरस्कार लिहिणाऱ्यास तर सिद्धांततुल्य वाटतो; परंतु निर्णयपत्रावर शेवटची मुद्रा करण्यापूर्वी प्रमाणदृष्ट्या एकदोन पावलें अधिक पुढें सरकतां आलें तर सिद्धांत अचल होण्याचे दृष्टीनें इष्ट आहे असें त्यास वाटतें. माल १५५१ पक्ष अग्राह्य करणारास तितकेंच कांटेतोल वागावयाचें असल्यास, सापेक्षतया अतीव दुर्बल असा १५४९ पक्ष अधिकच अग्राह्य घरावा लागेल आणि संशयात्म्याची कोटि स्वीकारणें न्यायतः प्राप्त होईल. परंतु उत्सवादि कार्ये करणाऱ्यास ही निरंजन दृष्टि व संशयात्मवृत्ति कामीं येत नाही. त्यांस येथें एकच मार्ग राहतो आणि तो म्हणजे 'येनेष्टं तेन गम्यताम्' हा होय.

श्रीशिवजन्माचा प्रश्न अनिश्चित आहे असें जें वर सुचविलें आहे त्याचा अभिप्राय असा नव्हे कीं येथें अनुमानावरच सर्व मार आहे. असला तर १५४९ कीं १५५१ एवढाच काय तो वाद आहे. तिसरा शक कल्पिण्याचें कारण नाही.

या जन्मतिथीच्या प्रश्नाचा निर्णय मंडळाकडून व्हावा अशाविषयीं पुष्कळ सूचना कार्नी आलेल्या आहेत. परंतु मंडळानें तदनुसार या प्रकरणीं अधिकारयुक्त निर्णय करणें विचाराबंधीं सुयुक्तिक ठरणार नाही. कारण मंडळाचे दृष्टीनें हा प्रश्न संशोधनाचा आहे; व्यावहारिक नाही. इतिहासक्षेत्रांतील मतांचा किंवा निश्चितीचा ठामपणा केव्हांहि तात्कालिकच समजावा लागतो. अधिक प्रमाणें पुढें आलीं आणि तीं बलिष्ठ असलीं तर तात्काल अंगीकृत केलेले सिद्धांत फिरवावे लागतात. तुतानखामेनचें यडगें उकरलें किंवा सिधांत महेंद्रदंडो येथील उत्खातनगर पाहिलें म्हणजे प्राचीन इतिहासाची जुनी मांडणी तेवढ्यापुरती विसकटून नवी मांडणी करणें प्राप्त होतें. प्राचीन इतिहास अधिक तमसावृत असल्यानें त्या क्षेत्रांत हे प्रसंग बहुतच येतात. परंतु जीं जीं आपण प्रस्तुत

कालाकडे जवळ जवळ येऊं लागूं तों तों इतिहासाची मांडणी अधिकाधिक पक्की असण्याचा संभव अधिक असतो आणि त्यामुळें सापेक्षतया फिरवा-फिरवीचे प्रसंग तितके आणि तसे येत नाहीत. तितके आणि तसे म्हणण्याचें कारण उघड आहे; तें असें कीं, अर्वाचीन काळांतील व्यक्तिप्रसंगाचें आपलें ज्ञान दिवसेंदिवस अधिक सूक्ष्म, विस्तृत, आणि निश्चित होत चाललें आहे. प्रस्तुतच पाहिलें तर शिवकुल व शिवजन्म हीं दोन ऐतिह्ये निश्चित आहेत. शिवजन्मशकाविषयी द्वैत आहे. आणि शिवजन्मतिथि वादचक्रांत सांपडली असून शिवजन्मभूमि निश्चित असली तरी शिवजन्मस्थान ढळमळीत आहे. असले अनिश्चित प्रश्न प्रमाणांची अपेक्षा करीत असतात आणि प्रमाणांची भूक यांबून ते पूर्ण निश्चित आणि चालतेबोलते होण्याला कालावधिहि बराच लागतो.

रोग्याच्या रोगासंबंधी ज्याप्रमाणें चार तज्ज्ञ प्रसंगां चार प्रकारचीं मते देतात तसाच प्रकार येथें होतो. यास्तव मंडळानें साधारण सभा भरवून बहु-मतानें असले शास्त्रीय प्रश्न निर्णीत न करतां आपलें तज्ज्ञमंडळ नेमून त्यांचा एकमती किंवा बहुमती होईल तो व तसा निर्णय प्रकट करावा आणि त्यावरून त्या निर्णयाची अपेक्षा असणारांनीं आपलें कार्य यथामति उरकावें. मंडळाला नूतनप्रमाणांचा आगमनमार्ग सतत उघडा ठेवला पाहिजे. चर्चा कोणी करील त्यास सदैव मोकळीक दिली पाहिजे. त्या वाटा मंडळानें कधीच बंद करतां कामा नये. ज्ञानाची व सत्यनिर्णयाची द्वारें मंडळासारख्या शोधसंस्थेनें निरंतर उघडीच ठेविली पाहिजेत.

याच शास्त्रपरंपरापूत मार्गास अनुसरून पूर्वी चतुर्थसंमेलनवृत्तांतील कांहीं निबंधांसंबंधानें वादचक्र उद्भवलें असतां अन्यमतीयांस मंडळाचीं द्वारें पूर्वमतवाद्यांप्रमाणेंच मोकळीं असल्याचें कळविलें आणि प्रस्तुतहि त्याच शिष्ट मार्गाचा अवलंब करून १५५१ विरोधीपक्ष जर आपलें म्हणणें सप्रमाण पुढें मांडील व रा. दिवेकरांप्रमाणें कोणी त्या चर्चेचें भेद्य मंडळास उदारपणें देऊं करील तर मंडळ अत्यंत आनंदानें त्याहि ग्रंथाचा असाच पुरस्कार करील यांत अगदीं संशय नाही.

हा शिवचरित्रप्रदीप ग्रंथ स्फुट स्वरूपाचा चर्चा-ग्रंथ आहे. जेव्हां पांच-सहा संशोधक वर्षसहा महिने सतत खपले तेव्हां हा ग्रंथ या स्वरूपाला आला. शिवकालीन इतिहास-विरचनेला उपयोगी असें जें नूतन साहित्य यांत प्रकट झालें आहे त्यांत जेधेकरांना हा सर्वश्रेष्ठ होय. मंडळांतील उत्साही संशोधक रा. सखाराम गणेश जोशी मालवणकर यांनीं जेथे देशमुख यांजकडून हा करीना मिळवून मंडळास सादर केला. तो रा. दिवेकर यांचे विनंतीवरून मंडळाकडून या ग्रंथांत प्रसिद्धीस दिला. याचे प्रसिद्धीकरणामुळें कांहीं शिवकालीन प्रसंगाविषयी आपल्या ज्ञानांत विशेष अपूर्व भर पडत आहे. त्याचप्रमाणें चतुर

साबाजीचा सेंडकरपाटीलांचा महजर मंडळांतील दुसरे उत्साही संशोधक रा. कृष्णाजी बासुदेव पुरदरे—चांबळी यांनी आणिला. त्याचे मूळ परवांच हातीं आलें आणि ते पाहतां सेंडकर पाटील मंडळीस एवढें जीर्ण पत्र जिवापलीकडे जपून ठेवण्याबद्दल घन्यवाद दिले.

जेथे मंडळीचे तर महाराष्ट्रावर फारच उपकार झाले आणि आम्हांस भरवंशा आहे कीं याहूनहि अधिक भार ते आम्हांवर घालतील. त्यांच्या उदाहरणामुळें जागृत होऊन सिळंबकर, पासलकर, बांदल प्रभृति बारा मावळचे देशमुख, व शिवापूरकर, वाल्हेकर, पुणेकर प्रभृति देशपांडे मंडळी जागृत होऊन श्रीशिवछत्रपतींचा इतिहास स्वराष्ट्रास, त्याचें देणें मानून आपण होऊन पुढे येऊन अर्पण करतील तर श्री छत्रपतींच्या रम्य, स्फुरणदायक, पवित्र व उच्चल चरित्र-कथेची महाराष्ट्रास लागलेली पिपासा सत्वर तृप्त करतां येईल. शके १८५१ वर्षी नूतन तिथीप्रमाणें श्रीशिवरायांस ३०० वर्षे होतील. त्या वेळेपावेतों जर चांगल्याच उठावाचा प्रयत्न झाला तर बरेंच कार्य होईल. अद्यापि कोंकणांत शिकें, मोहिते, महाडिक, मोरे, सुर्वे प्रभृति शिवकालीन व शिवपूर्वकालीन इतिहासप्रसिद्ध घराणीं आहेत. त्यांच्या वंशजांत जागृत व्हावयास पाहिजे. शिवचरित्रसंशोधनाचे क्षेत्र दिवसेंदिवस व्यापक होत आहे. शिवचरित्रविषयक मूळ लेख प्रसिद्ध करण्याचे श्रेय राजवाडे यांस आहे. या पत्रांची हेटाळणी तेलातुपार्ची पत्रें म्हणून चांगल्या चांगल्या विद्वानांनीं हि केली आणि अद्यापि हि हा भ्रम लोकांत आहे. या मंडळीच्या हे लक्षात येत नाही कीं शिवकालीन राजकीय पत्रव्यवहार प्रस्तुत तर लुप्तप्राय दिसतो. तथापि तो नव्हताच असें एक अनुमान कोणी करतात ते मात्र जेथे सप्रहावरून भ्रामक व उपेक्षणीय ठरत आहे. तीं साधनें निःसंशय होतीं आणि कांहीं आहेतही. परंतु तीं तळच्या थरांत सांपडतील. तेथें उतावीळ कामाची नाही. यामुळें कुळकटें, महजर, करीने, वंशावळ्या, इनामदेणग्या वगैरे फुटकळ पत्रें मिळताहेत तींच आधीं घेऊन त्यांचीच सूक्ष्म चिकित्सा करकरूनच इतिहासविरचनेचें महत्कर्म तोंवर होईल तसें सिद्धीला न्यावें लागणार ! मग होईल तो उपहास आणि सोसतील ते कष्ट यासाठीं केले पाहिजेत. घन्यवादाची आशाच ठेवूं नये. ते आज मिळोत वा उद्यां मिळोत वा न मिळोत ! राजवाडे यांनी छापिलेल्या १५।१६।१७।१८ २०।२१ या खंडांची व इतरत्र प्रसिद्ध झालेल्या शिवकालीन इतिहाससाधनांची विचिकित्सा अद्यापि हि कसून झाली नाही. प्रो. सरकारांना त्याचें महत्त्व कळूनहि त्यांनीं तो उपक्रम टाळलाच आहे. कारण त्यांस मोडी वाचतां येत नसल्यामुळें त्यांची स्थिति परावलंबी होऊन त्यांची प्रमाणचिकित्सा अपूर्ण व एकदेशीच राहिली आहे हें स्पष्ट आहे. फारसी साधनचिकित्सा त्यांनीं सूक्ष्मपणें केली आहे तशी महाराष्ट्रीय संशोधकांनी केली नाही. तथापि

तो उपक्रम मूळ फारसी साधनें प्रसिद्ध करून भा. इ. सं. मंडळानें केला आहे हें विश्रुत आहे. मराठी व फारसी या दोन साधनक्षेत्रांत आतां पूर्तकाली साहित्यसंग्रहाची भर पडण्याचा रंग दिसत आहे. लातिन व इतर भाषेंतहि जेझूट पाद्री मंडळानें केलेलें लिखाण तत्कालीन आहे, त्याचे थोडकेसे स्वरूप फादर हिरास यांचा निबंध मंडळ प्रसिद्ध करीत आहे त्यावरून दिसेल. साक्षात् पूर्तकाली साधनसंग्रह पिसुल्लेकर, सेनप्रभृति संशोधित आहेत आणि डच, फ्रेंच, इंग्लिश, स्पानिश, जर्मन, इतालियन भाषांतूनहि काहीं शिवचरित्रोपयोगी साधनें सांपडतील. कलकत्ता विद्यापीठाकडून डॉ. सेन सांप्रत युरोपांत फिरतीवर याचसाठीं गेले आहेत. शिवेतिहाससाधनक्षेत्र असें सतत वृद्धिंगत होत आहे. यांत अद्यापि एक ओघ येऊन मिळावयास पाहिजे आहे, तो द्राविडसाहित्यसंग्रह होय. आणि शिवेतिहासविरचनेच्या कामीं द्राविडी साहित्याचा उपयोग सडकून व्हावा असा तर्क आहे. बेगळूर हे शहाजी महाराजांचें केंद्र झाल्यापासून पुढें चंदीचंदावराकडे आम्हां मराठ्यांची स्थापना झाली. यास्तव थेट विजापूर, गोवळकोंडा, प्रस्तुतचा निजामी मराठवाडा व आंध्रभूमि येथपासून ते खाली श्रीरंगपट्टणाच्या लगत्याच्या प्रदेशापावेतो शोध होऊन तीं तामीळ आणि तेलगू साधनें कसून शोधून अभ्यासिलीं गेलीं पाहिजेत. कारीच्या जेधेशकावलीला तंजावरचा बृहदीश्वरकार वा शिवभारत यांचा जो मेळ बसला त्यावरून काय संभव निघतो? हे उपक्रम हातीं घेण्यासाठीं नूतन महागष्टू विद्यापीठाची स्थापना होणें अत्यंत अवश्य आहे.

असो, हा व्यापक विषय आहे आणि गेल्या वर्षसहस्रांत भारतीय इतिहासांत भरतखंडभर पसरल्या अशा ज्या दोनच सत्ता त्यांतील मराठी सत्ता ही ज्या अर्थी एक आहे आणि ज्या अर्थी तिचा स्पर्श रामेश्वरापासून पेशावरापर्यंत आणि ढाक्यापासून गोव्यापर्यंत होत राहिल्याचें स्पष्ट आहे त्याअर्थी त्या पगक्रमी सत्तेच्या इतिहासरचनेसाठींहि व्यापकच प्रयत्न आवश्यक व्हावे हें क्रमप्राप्तच आहे. यास्तव तसे प्रयत्न आपण आपले पोटापाण्याचे, सामाजिक संघटनेचे, व राजकीय मुक्तीचे अनेकविध प्रश्न सोडविण्यास झटत असतांनाच आपणांस केले पाहिजेत. यास्तव श्री शिवचरित्रप्रदीप ग्रंथाचा स्वीकार ही दूरदृष्टि ठेवून परमप्रेमाने केला जाईल असा भंगवसा वाटतो.

मार्गशीर्ष वद्य ३ शके १८४७

पुणें.

दत्तो वामन पोतदार

चिटणीस भा. इ. सं. मंडळ.

जेधे शकावलीच्या हस्तलिखित प्रतीतलें शिवजन्मतिथीचें पृष्ठ.

शेखी शिवायिनी ही हस्तलिखित
 पंथी ही मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा

शास्त्रेण च अमुकं कृतं
 कावलीयावलीया येन मज्जा मज्जा
 या मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा

शास्त्रेण च अमुकं कृतं
 शेखी शिवायिनी ही हस्तलिखित
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा

शास्त्रेण च अमुकं कृतं
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा

शास्त्रेण च अमुकं कृतं
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा
 मज्जा मज्जा मज्जा मज्जा मज्जा

विषयानुक्रमणिका

प्रकरण

लेखक

पृष्ठ

पुरस्कार

शिवनेरी येथील शिवजन्मोत्सवाचा वृत्तान्त

प्रस्तावना

१ शिवाजीची जन्मतिथ खं. ४	वि. का. राजवाडे	१
२ श्रीशिवाजी महाराजांची जन्मतिथि	केसरी बा. गं. टिळक	२
३ जेथे यांची शकावली	बा. गं. टिळक	१४
४ जेथे यांचा करीना	स. ग. जोशी	३९
५ शिवजन्माचें वर्ष. राघामा. चंपू	वि. का. राजवाडे	४९
६ शिवापूर दत्तरांतील यादी	„	५०
७ शिवापूरकर देशपांडे वहाँ- तील शकावली	कृ. वा. पुरंदरे	५३
८ गदाघर प्रल्हाद शकावली	„	६५
९ घोडेगांवकर वहाँतील शकावली	„	७०
१० सहा कलमी शकावली		७०
११ बखरीतील शिवजन्माचीं वर्णनें		७१
१२ पुरंदरे वहाँतील „		७८
१३ श्री शिवाजी महाराजांची जन्मतिथी	वें. बा. केतकर	८०
१४ अफजलखानासंबंधी पत्रें		८३
१५ शिवकालीन कांहीं अस्सल पत्रें	कृ. वा. पुरंदरे	८६
१६ पेशवे कालीन इतिहास— संशोधनाचा प्रयत्न-- गणपतराव होनप संग्रह		११०
१७ श्री शिवाजीची खरी जन्मतिथी	ज. स. करंदीकर	११२
१८ शकावलींच्या उपपत्ति	वा. सी. बेंद्रे	११५
१९ शिवाजी महाराजांची स्वराज्यकल्पना	शि. वि. वैद्य	१२३
२० भोसल--वंशावली	स. म. दिवेकर	१२९
२१ शिवकालीन ग्रहसाधन	द. वि. आपटे	१३४
२२ शहाजहानचा राज्याभिषेक काल	„	१३५
२३ राजव्यवहार--कोश	का. ना. साने	१३७

प्रकरण	लेखक	पृष्ठ
२४ शिवाजी व पोर्तुगीज	पां. पिसुलेंकर	१७८
२५ शिवरायाची जन्मपत्रिका	ज. स. करंदीकर	१८२
२६ मिर्जा राजा जयसिंग याचें आशापत्र	गं. ना. मुजुमदार	१९३
२७ बखरींतील कालदर्शित प्रसंग	शं. ना. जोशी	१९७
२८ शिवशाहींतील पंचागशुद्धि	द. वि. आपटे	२१९
२९ शिवाजीचा जन्म	वासुदेवशास्त्री खरे	२२१
३० श्रीशिवाजी महाराजांचें विद्या- वृद्धीस उत्तेजन	स. म. दिवेकर	२२३
३१ शहाजी अदिलशाही	कृ. वा. पुरंदरे	२२६
३२ शिवकालीन जन्मपत्रिका	द. वि. आपटे	२२७
३३ शहाजी व शहाजहान	द. वि. आपटे	२२८
३४ तंजावरचा शिलालेख		२५०
३५ शिवभारतांतील शिवजन्म प्रसंग	स.म.दिवेकर व द.वि.आपटे	२५१
३६ शिवाजी महाराजांची खरी जन्मतिथी	द. वि. आपटे	२५४
३७ श्री समर्थ रामदास स्वामी आणि क्षेत्र महाबळेश्वर	द. वा. पोतदार	२८९
३८ श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा	„	२९२
३९ शिव छत्रपती व कवि भूषण	स. म. दिवेकर	३०४
४० शहाजी विषयक शकावली	द. वि. आपटे	३०७
Shivaji and the Portuguese—J. Sarkar		1
Historical Records at Goa—S. Sen...		6
सूची	शं. ना. जोशी व परांजपे	३०९
शुद्धिपत्र		३३२
चिह्ने— १ श्री छत्रपती शिवाजी		
२ शिवाजी जन्मस्थान- शिवनेरी किल्ला		
३ शिवजन्मतिथीचो नांद-जेचे शकावली		

प्रस्तावना.

प्रस्तुत ग्रंथांत शिवचरित्रावर प्रकाश पाडणारी लहान मोठी मिळून ४२ प्रकरणे असून त्यापैकी १५ निबंधात्मक, ७ अवतरणात्मक आणि २० साधनात्मक आहेत. निबंध लिहिण्याच्या कामी बारा विद्वानांनी परिश्रम केले असून त्यांतील विषयांची मांडणी सुबोध असल्यामुळे त्यांचा परिचय या प्रस्तावनेत करून देण्याची विशेष आवश्यकता नाही. पण प्रत्येक निबंधांतील मुद्दा आजपर्यंत इतरत्र कोठेहि न मांडला गेलेला असा आहे एवढे सांगितले म्हणजे शिवचरित्राविषयी अद्याप आपणांस किती संशोधन केले पाहिजे याची कल्पना येण्याजोगी आहे. शिवजन्मतिथि, बखरींचे परीक्षण, श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा, श्रीसमर्थ व महाबळेश्वर, शिवाजीमहाराजांची स्वराज्यकल्पना, फलज्योतिष व गणितज्योतिष यांच्यादृष्टीने जेधेमितीचा विचार, भूषणकवीचा काल, शकावल्याची उपपत्ति व पोर्तुगीजांचा शिवाजीमहाराजांशी संबंध हे या ग्रंथांतील निबंधांचे विषय शिवशाहीसंबंधी गेल्या दहा वीस वर्षांत झालेल्या नवीन माहितीचे व चिकित्सक दृष्टीचे निदर्शक आहेत. बखरकारांनी प्रचलित केलेल्या शिवचरित्रविषयक समजुती अनेक ठिकाणी चुकीच्या ठरून त्यांच्या जागी विश्वसनीय आधारांवर ठरविलेली माहिती नमूद करणे भाग आहे असे या निबंधांवरून वाचकांच्या निदर्शनास येईल असा भरंवसा आहे. कित्येक विषयांचे येथे नुसते दिग्दर्शन मात्र झाले आहे व त्यांचा मनाजोगा छडा लावण्यास अनेक विद्वानांच्या सहकार्याची आवश्यकता दाखवून दिली आहे. उदाहरणार्थ रा. शंकरराव जोशी यांनी बखरींचे कालनिर्देशांच्याच दृष्टीने तेवढे परीक्षण केले आहे; पण हे परीक्षण अनेक दृष्टीने होणे आवश्यक आहे; त्याचप्रमाणे पोर्तुगीजांचा मराठ्यांशी आलेला संबंध व चौथाईची व्युत्पत्ति* या ग्रंथांत मराठीतून व इंग्रजीतून मांडण्यांत आली आहे; पण तिचा सांगोपांग विचार करण्यास उपयोगी पडणारी सामुग्री गोव्यापासून दमणपर्यंतच्या कोकणपट्टीत बारकाईचा शोध केल्यास कालांतराने मोठ्या प्रमाणांत उपलब्ध होण्याजोगी आहे. शिवकालीन शकावल्या तर मावळांत व पूरंदरपासून पुणे ते नाशिकपर्यंतच्या टापूत अनेक ठिकाणी सांपडतील अशी खात्री वाटते. सारांश शिवचरित्रविषयक जुन्या सामुग्रीचे चिकित्सक दृष्ट्या परीक्षण व नवीन सामुग्रीचा शोध करण्याची दिशा पूर्वापेक्षा स्पष्टतर होण्यास या ग्रंथांतील निबंध उपगोगी पडतील.

* चौथे शब्दाची व्युत्पत्ती या निबंधांत 'चौथ' या विशेष नामारूढन सुचविली आहे ते विशेषनाम मराठी लेखांतून आढळते खं. २० पृ. ३९९ पहा.

साधनात्मक प्रकरणांत शकावल्या, करीना, पत्ते, राजव्यवहारकोश, शिवशाहीतील ग्रंथांचा परिचय वगैरेचा समावेश होतो. शकावल्यांपैकी शिव-जन्मतिथि ठरविण्यास उपयोगी पडणारी 'जेथे शकावली' पुढे आणण्याचें श्रेय कै. लोकमान्याचें आहे. ही शकावली 'चतुर्थ संमेलन वृत्तांत' पूर्वी प्रसिद्ध झाली होती. तथापि तिच्यांत क्वचित नकलेच्या चुका झाल्या असतील अशी शंका प्रसिद्ध झाली. यासाठी मूळ हस्तलिखित प्रत श्रीमंत रा. सज्जेराव जेथे यांजकडून रा. स. ग. जोशी यांचे मार्फत आणून कसोतीने तपासून या ग्रंथांत ही शकावली छापली आहे. ती इतिहासाभ्यासकांना संदर्भास चांगली उपयोगी पडेल. या शकावल्या शालिवाहन शकांत व मराठी महिन्यांत लिहिल्या असल्या, तरी शिवकालीन अस्सल कागदांत अनेक जागी सूरसन वापरलेला असे ही गोष्ट शकावलीच्या सूक्ष्म अध्ययनाने निश्चित होते; व त्यावरून शकावलीत आढळणाऱ्या बारीकसारीक चुका कोठे आहेत व कोठे नाहीत; असतील तर त्या दुरुस्त करण्याचे मार्ग कोणते आणि संदिग्धता राहिल त्या ठिकाणी देखील चुकीची कालमर्यादा कोणत्या स्वरूपाची आहे हे निश्चित करण्यास उत्तम साधन मिळतें. उदाहरणार्थ पृ० २७ वरील राज्याभिषेक प्रसंगाची नोंद पहा. तिच्यांत तिथि नशत्रादिक तपशील दिल्यानंतर सूरसन खमस सवैन १० रवि-लावल ही सुस-मानी तारीख व वर्ष दिलें आहे; त्याचप्रमाणें शिवाजीमहा-जांच्या मुंजीची मिति देतांना ज्येष्ठ शु० ४च्या पुढें 'अवलसाली' हे शब्द जोडले आहेत. सूरसनांत ज्येष्ठांतील (क्वचित् वैशाखांतीलहि) काहीं मित्या दरसाल दोन वेळां येतात; यामुळे त्यांच्या निर्देशांतील संदिग्धता घालविण्यास 'अवलसाल' किंवा 'अखेरसाल' हे शब्द स्पष्टतेसाठी योजावे लागतात. केवळ शकांत लिहिलेल्या शकावलीत अशी संदिग्धता उत्पन्नच होत नाही. सारांश देशी चळवळीने प्रेरित झालेल्या लोकांच्या लिहिण्यांत देखील ज्याप्रमाणें इंग्रजी शब्द व इंग्रजी तारखा न कळत डोकावतात व त्यावरून आजकालचे इंग्रजी वातावरण शुद्ध 'देशी' वाङ्मयांतूनहि दृग्गोचर होते; त्याप्रमाणें शके १५९६मध्ये राज्याभिषेकाच्या वेळीं सर्व मांडणी संस्कृत शब्दांतून व आर्य-कालगणनेनुसार ग्हावी अशी जी आर्यसंस्कृतीची महाराष्ट्रांतील काहीं लोकांच्या अंतःकरणांत भावना बळावली तिचेंच एक अंग या शकावल्याच्या रूपानें आज आपणापुढें आलेलें आहे. त्याचें परीक्षण करतांना यावनी वातावरणांतील सामुग्रीवरून कालनिर्देशाच्या बाबतींत आर्यसंस्कृतीकडे घावण्याचा हा पहिला उमाळा होता हें लक्षांत घेऊन या पहिल्या प्रयत्नांत त्यांना कोणत्या अडचणीशी झगडावें लागलें याची कल्पना दृष्टी आड होऊं देतां कामा नये. या शिव-कालीन प्रयत्नांचे अंतरंग समजून घेण्यास आपणास पुष्कळ खटपट पडणार आहे; परंतु ती गुंतागुंत सोडविली पाहिजे. ही गुंतागुंत सोडवितांना शका-

बल्यांतील इस्तदोष व बास्तविक चुका यांची तपासणी करण्यास काय कसोटी योजावी व प्रत्यंतर पुराव्यासाठी कोठे यांवावे याचाहि तलास लावला पाहिजे. उदाहरणार्थ (पृ० ३७ वर) सीत तिस्रेन अलफ या सूरसनास शके १६१६ हा आंकडा आहे. पण गणिताच्या दृष्टीने यांत एक आंकडा चूक आहे असे निश्चयाने झणतां येईल; आणि या खालच्या नोंदीत वार दिला असता तर शकाचा आंकडा चूक की सूरसनाचा चूक हे सहज ठरवितां आले असतें. पण वार दिलेला नसल्यामुळे येथे प्रत्यंतर पुराव्याने कोणतें खाल निश्चित होतें तें पाहण्यासाठी यांवरणें प्राप्त आहे.

त्याचप्रमाणें 'सहा कलमी शकावलीत' (पृ. ७०) शके १५५१ मध्ये मुरार जगदेव यास दिवाणगिरी मिळाल्याचें सांगतांना इंदलशाही सुलतानाचें नाव 'शिकंदर' असे दिलें आहे तें चूक असून 'महमदशाहा' असे नाव पाहिजे हे विजापूरच्या इतिहासावरून ठरतें. त्यांतच शके १५५३ मध्ये मुरार जगदेव निजामशाही मलिकंबर यांचें हसवड नजीकचें युद्ध दिलें आहे तें सफुद्दशीनी अशक्य कोटीतले भासतें; पण अस्सल पत्रांवरून, इतिहासप्रसिद्ध मलिकंबराच्या मागून, निजामशाही दरबारांत वागणारा आणखी एक 'मलिकंबर' होता असे निश्चित होतें (खंड २० पृ. ५) व शकावलीतील हकीकत शक्य कोटीत येते.

आतांपर्यंत उपलब्ध झालेल्या शकावल्यांत शिवापूरकर देशपाडे वर्हातील राज्याभिषेक शकावली (पृ. ५३) ही सर्वांत प्रथम लिहिली गेली असे अंतर्गत पुराव्यावरून म्हणतां येते. १८ व्या खंडांत राजवाडे यांनी छापलेली मुद्रित शकावली व ही बहुतेक एकसारखी आहे. राजवाड्यांची म्हणजे होनप देशपाडे यांच्या संग्रहांतली प्रत जुनी असावी असे भाषेवरून ठरतें; आणि सवाशे वर्षांनंतर नकललेल्या शिवापूरकर वर्हातील येथे दिलेल्या प्रतीवरून नकलकार कशा प्रकारच्या चुका करतात तें ठरवितां येते.

यानंतरची शिवापूर दसरांतली यादी म्हणजे शिवनिधनशकावली (पृ. ५०). शकावली लिहिण्याचा स्वतंत्र असा हा दुसरा प्रयत्न राज्याभिषेक किंवा जेथे शकावली यांहून अगदी निराळ्या पद्धतीचा आहे व त्यांत पुष्कळसा तपशील निराळा आहे हे या शकावल्या ताडून पाहणाऱ्यास सहज कळण्याजोगें आहे. हा निराळा तपशील स्पष्टपणे ध्यानांत येण्यासाठी जाण्या उशाची योजना ठिकठिकार्णां केली आहे. या शकावलीत वार कोठेहि दिलेला नसला तरी 'सिंहगड पहावयास गेले' 'कल्याणकडे गड पहावयास गेले' 'शिवापटणास आले' 'प्रतापगडी देवावर वीज पडली' 'संभाजी राजे यास कारभार सांगितला' 'वगैरे बारकाईच्या गोष्टी इतक्या दिस्या आहेत की ती लिहिणारापुढें अस्सल शिवकालीन दाखले असले पाहिजेत अशी आपली खात्री होते. मात्र आपणास उपलब्ध झालेली या शकावलीची प्रत अवल इंग्रजीत म्हणजे शके १७४५ मध्ये केलेली असून

तिथ्यांत नकलकाराचे हस्तदोष शिरले आहेत. उदाहरणार्थ अफजल-खान मारत्याची मिती या शकावलीत आश्वीन शु. ७ दिली आहे. पण त्या पैकी 'अश्वीन' ज्या जागी 'मार्गशीर्ष' पाहिजे असें जेधे व राज्याभिषेक शकावलीतील तिथीवारांच्या मेळावरून म्हणतां येते. उलटपक्षां उमरखिडीचे युद्ध जेधे शकावलीत शके १५८२ माघ शु. १४ मंगळवारी दिलें आहे. (पृ. २१) पण चतुर्दशीचा, मंगळवाराशी, मेळ बसत नाही. शिवनिघन शकावलीत या युद्धाची तिथि माघ शु॥ ४ ही दिली असून (पृ. ५१); राज्याभिषेक शकावलीत पौष मासी हें युद्ध घडल्याचें सांगून 'रजु' माघ शु. १४ मंगळवार' असा शेवटी शेरा आहे. त्यांत 'रजु' याचा अर्थ नीटसा लागत नाही. पण बहुधा 'माघ शु. १४ मंगळवार' असें लिहिलेलें आढळलें तें चूक असून त्या ठिकाणी 'पौष' पाहिजे असें म्हणण्याचा लेखकाचा आशय दिसतो.

तथापि या शब्दाची समाधानकारक फोड होण्यास आणखी कांहीं शकावल्या उपलब्ध झाल्या पाहिजेत. या सर्व शकावल्यांच्या तुलनात्मक अभ्यासापासून निष्पन्न होणारी माहिती व उत्पन्न होणारी शकास्थानें स्वतंत्रपणें मांडण्याचें काम रा. वामुदेवराव बेंद्रे करित आहेत; तेव्हां या ठिकाणी त्याचा अधिक उदापोह करित नाही. मात्र 'गदाघर प्रल्हाद शकावली' अथवा संपूर्ण शिवकालीन शकावली इत्या अप्रकाशित भागासंबंधानें चार शब्द लिहिले पाहिजेत. कारण जेधे शकावलीनंतरचा म्हणजे १६१९ शकापासूनचा या शकावलीतला भाग या ग्रंथांत छापला आहे; पण या खेरीज शके १५९९ पासून १६१८ पर्यंतचा शकावलीतला बराच भाग शाबूत असून तो ठोकळ मानानें जेधे शकावलीत आला असल्यामुळें पुनः दिला नाही. पण ही व जेधे शकावली यांच्या हस्त-लिखित प्रती ताडून पाहणें महत्वाचें आहे. या तुरुनेनें दिसून येणारा बारीक सारीक फरक दिल्यास फार विस्तार होईल सबब तो प्रयत्न न करतां कांहीं महत्वाच्या नोंदी येथें नमून करून ठेवतोः—

शके १६०० भाद्रपद वदि १४ बुधवारी रात्रु २०।४४ शृंगारपुरी भवानी-बाई लेक संभाजी राजे यासी जाली.

(शके १६०३ मघली २ व ४ कलमें (पृ. ३१) प्रथम १६०२ शकांत लिहिली होती; नंतर ती खोडून पुनः १६०३ मध्ये नोंदली आहेत)

(शके १६०७ ते १६०८ पर्यंतची कलमें यांत मुळीच नाहींत.)

शके १६०९ भाद्रपद सुध १२ अवरंजवे भेद करून पिलगोडे घेतले रजु भागानगर घेतले कुतुबशाह जिवंतच दस्त केला.

* या ठिकाणी 'पिलगोडे घेतले' असें कांहीं ठिकाणी आहे त्या ऐवजी 'भागानगर घेतले' असें पाहिजे असा (किंवा उलट) अर्थ 'रजु' या शब्दानें सुचविलेला दिसतो.

याखेरीज १४ व्या व १५ व्या प्रकरणांत दिलेल्या पत्रांचा समावेश प्रस्तुत ग्रंथांतील साधनात्मक भागांत करावा लागेल. १४ व्या प्रकरणांतील पहिलें पत्र अफझलखानानें मरणापूर्वी दोन सवादोन महिने आधी लिहिलें असून त्यांत 'परगणे तेरदळच्या विलायतीस सिवाजी तसवीस देतो' असें म्हटलें आहे. यावरून अफझलप्रसंगापूर्वी महाराजाची मुलुवगिरी कृष्णेच्या दक्षिणेस कर्नाटकांत पोचली होती असे दिसतें. चतुर्थ संमेलन वृत्तांत शके १५८१ मध्ये महाराज कर्नाटकच्या स्वारीवर गेल्याचा उल्लेख आहे तोच हा असावा. लेखांक २ चें फाजलखानाचें पत्र शके १५८२ च्या माघांतलें असून त्यांत सालगुदस्त म्हणजे शके १५८१ मध्ये मराठ्याची स्वारी रायबाग अडगल पावेतो झाल्याची व जाधवरावाशी तेरदळचे कृष्णगौडा देसाई यानें लढाई केल्याची हकीकत आहे. या नंतर ले. ३ मध्ये शिवाजी राजे यांचे सुवेदार गंगाजी महादेऊ यानीं चार पांचशे घोडेस्वारानिशी शके १६००च्या सुमारास नेंदेश्वर परगण्यावर हल्ला केल्याचा उल्लेख आहे.

पंधराव्या प्रकरणातील (ले. १८३) पत्रांवरून पंढरपूरची दिंडी व पालखी शके १५६०च्या पूर्वीपासून ठिकठिकाणी चालू होती असें ठरतें. पंढरपुरास ज्ञानोबा व तुकाराम यांची सामुदाहक पालखी नेण्याचा परिपाठ दुसऱ्या बाजीरावाच्या वेळीं हैबतरावानें सुरू केला अशीं लोकांची परंपरागत समजूत आहे. आतां शके १५६० मधील या विषयांची अस्सल पत्रें सापडल्यामुळें पालखीचा सांप्रदाय पूर्वापार इतर गांवीं होता हें मान्य केलें पाहिजे. याखेरीज या पत्रसंग्रहांत मुरारजगदेव, दानतराव, नारो रुद्र हवालदार, खंडोजी राजे घोरपडे वगैरेंचीं पत्रें असून त्यावरून वाळव्यावरील अदिलशाही अंमलदारांची बदली शके १५४५-१५८७ पर्यंत किती वेळां झाली याचा तलास लावतां येण्याजोगा आहे. परंतु यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुरारजगदेवाच्या पदवीसंबंधीचा आहे. मुरारजगदेवास दानपत्रात महाराज राजाधिराज व सार्वभौम-प्रतिनिधि हे किताब दिलेले (सनदापत्रे पृ. १९) इतिहासशाच्या वाचनांत होते. परंतु ते भिक्षुक ब्राह्मणांनीं दात्यास लावलेले असून अतिशयोक्तीचे, औपचारिक किंवा तोडपुजेपणाचे असावे असा संशय येत असे. पण आतां "महाराज राजाधिराज श्री मुरारी पांडित साहेब" असा उल्लेख सरकारी शिक्क्यानिशीं निघालेला हुकमांत असल्यामुळें मुरारपंताच्या सर्वाधिकारीपणाचें दानपत्रांतील वर्णन यथार्थ असलें पाहिजे असें ठरतें.

यानंतर १६ व्या प्रकरणांतील उतारा म्हणजे सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत सुरू झालेल्या इतिहाससंशोधनाचा मासला आहे. पुणें येथील होनप देशपांडे घराण्यातल्या पुरुषाने हें टिपण तयार केलेलें असल्यामुळें सवाई

माधवरावांच्या वेळीं शिवकालीन कागदांचा उपयोग करून लुप्तप्राय झालेली माहिती जुळविण्याच्या कार्मी महाराष्ट्रांतलें संशोधन किती प्रथमावस्थेंत होतें तें दिसून येण्याजोगें आहे. अठराव्या खंडांतील शिवकालीन असलेले पत्रें व शकावली याच होनप देशपाड्यांच्या संग्रहांतली असून त्यावरून शिवकालीन माहितींत संशोधकाना अलीकडे कितीतर विश्वसनीय भर टाकतां आली आहे. पण शके १७१४ (इ. स. १७९२) मधील याच दप्तराच्या मालकाला राज्याभिषेकाचा शक १५९५ वाटले (पृ० ११० पहा) आणि ' राजाराम व संभाजीराजे हे सखे बंधु कीं सावः बंधु ' हा प्रश्न ' कलमाचा शोध होणें ' या सदरांत घालावा लागला ! तथापि संशोधनाचा हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळें त्याचें महत्त्व मोठें आहे. बहुतेक बखरींचा हाच रचनाकाल आहे व चिटणीसांच्या बखरींचा मूळ टिपणें सांपडलीं त्यावरून तत्कालीन इतिहास संशोधनाची बाल्यावस्थाच स्पष्ट होईल असें दिसतें सभासदी बखर राजारामाच्या वेळीं लिहिली व चित्रगुप्तानें सभासदी बखरीच अनुवाद त्यानंतर साठ वर्षाने केला, पण शिवचरित्रविषयक या दोनही बखरींतूंच कालनिर्देश बहुतेक नाहींतच असें ह्मणण्यास हरकत नाहीं. पण सर्वाई माधवरावांच्या कारकीर्दीपासून पुढें ज्या शिवचरित्रविषयक बखरी लिहण्यांत आल्या त्यांत कांहीं तरी प्रसंगांच्या भित्या देण्याचा प्रयत्न केला आहे ही विशेष गोष्ट आहे. हे कालनिर्देश करतांना त्यांनीं काय आंकडेमोडी केली व त्यांन परंपरेनें माहिती कशा प्रकारची मिळाली होती याचा तलास लावणें अवश्य आहे. पैकीं त्यांना उपलब्ध असलेली माहिती किती स्थूल स्वरूपाची होती तें सोळाव्या प्रकरणांतील टिपणावरून दिसून येईल. या खेरीज त्यांनीं शब्द निश्चित करण्याची जी एक पद्धति अंगिकारली होती तिचा नमुना अत्रे वहीत पाहण्यास मिळण्याजोगा आहे. तो संबंध उतारा देण्यानें विस्तार होण्याजोग असल्यामुळें त्याचें सामान्य स्वरूप येथें सांगून ठेवतां. या टिपण कर्त्यानें शके १५०० पासून आपल्या कालपर्यंतचे ठोकळे दोन विभाग पाडले: पहिला राज्याभिषेका पूर्वीचा आणि दुसरा राज्याभिषेकानंतरचा. या वर्षांचा तपशील प्रथम दिले आहे तो असा:—

प्रतापी राज्य मेलविले.

- २५ मालोजी विठोजी भोसले.
 १५ शहाजी भोसले राजे.
 ८ शहाजी भोसले पातशाही वजीर जाले.
 ६ शहाजी भोसले बारा हजारी मनसब
 सरलस्कर जाले विजापुरी.

राज्याभिषेक होऊन राज्य केलें

- ७ सिवाजी महाराज.
 १ राजाराम राजे.
 ७ संभाजी राजे.
 ११ पुनः राजाराम.
 ९ राजारामाचे पुत्र सिवाजी राजे

१२ शहाजीस पुणें सातारा
वगैरे जागीर.

२९ दादाजीच्या मृत्यूनंतर शिवाजी
राजे यार्णी राज्य संपादलें

४१ शाहुराजे.

२३ रामराजे त ताराळ.

२३ शाहुराजे दत्तक सातारा
आहेत.

९५

१२२

२१७

यानंतर मालोजी व शहाजी यांच्या कारकीर्दीतले मिळून १२ शक दिले असून पुढें शिवाजी महाराजांच्या २९ वर्षांचा तपशील दिला आहे. त्यांत घोरण असें दिसतें कीं दर वर्षास एक तरी गोष्ट नमूद करावयाची. ही हकीकत देण्यापूर्वी '१५६६पर्यंत दादाजी कोंडदेव व शिवाजी पुण्यांत आहेत' असें मागल्या कलमांत सांगितलें असून दादाजीच्या मृत्यूनंतर १५६७ पासून महाराज खजीना आटोपून कारभार करूं लागलें असें म्हटलें आहे. त्यापुढें १५६८पासूनच्या तपशीलाचा सारांश असा आहे.

१५६८ पुरंदर राजगड व तोरणा वगैरे किल्ले घेतले.

१५६९ चाकण घेतला. मोरोपंतास पेशवाई. गोकर्णापर्यंत स्वारी.

१५७० अफजल प्रसंग. पंताजी गोपिनाथास हिवरें इनाम.

१५७१ चंदन वगैरे किल्ले घेतले.

१५७२ फाजील अफजलखानाची स्वारी. बाजी प्रभूचा पराक्रम

१५७३ राजे यार्णी राजगडी राहून तीन लग्नें केलीं.

१५७४ औरंगजेब दिल्लीस जावयास निघाला. त्याचें पत्र महाराजांनीं कुण्याच्या शेपटीस बांधून फिरविलें. शास्ताखान चालून आला. त्याचीं बोटें तोडलीं.*

१५७५ मिरजा राजाची स्वारी; त्याच्याशी तह.

१५७६ दिल्लीस बादशाही भेट व कैद.

१५७७ शिवाजी व संभाजी कैदेतून सुटून परत रायगडास आले.

१५७८ दलेलखानाकडे संभाजी गेला. शिवाजी पन्हाळ्यास.

१५७९ संभाजी परत येऊन पन्हाळ्यास महाराजांना भेटला.

* शास्ताखान लालमहालांत होता असें सांगून " त्याचे पुढे हाल्ली नाना-फडणीस राहतात " असें म्हटलें आहे. यावरून ही शकावली नानांच्या हयातीत शके १७१८ मध्ये लिहिली अशी खात्री होतें.

- १५८० इलेखानास विष देऊन बादशहानें मारविलें.
सिवाजी महाराजाचा विजापूरकराशी तह.
- १५८१ शहाअलम शहाजादा दिलीहून चालून आला; त्याच्याशी महाराजांनीं तीन वर्षांचा तह केला.
- १५८२ कोकणांत स्वारी.
- १५८५ मोरोपंतास पाठवून शहाजाद्याशी बिघाड केला.
- १५८६ सुरतेची पेठ लुटली.
- १५८७ शहाजादे दिलीस गेले. शिवाजी राजे यांनीं कोकणचे किल्ले घेतले. शाहजाजी विजापुरी.
- १५८८ शहाजास मुघोळच्या घोरपड्याकडून कैद करविलें. नंतर रणदुलाच्या मध्यस्तीनें सुटका झाली.
- १५८९ शिवाजी राजे यांनीं घोरपड्यांचा सूड घेतला.
- १५९० शहाजाजी व शिवाजी यांची भेट.
- १५९१ शहाजाजीचा मृत्यु.
- १५९२ विजापुरावर स्वारी, रणमस्तखानाचा पराभव.
- १५९३ भागानगर प्रांती स्वारी. तानाशाही भेट.
- १५९४ कर्नाटकाची स्वारी.
- १५९५ गागाभट काशीवर आले. चंदीच्या फौजा परत देशी आल्या.
- १५९६ मुंजीबघन व राज्याभिषेक.
- १५९७ रायरीवर असून स्वारी शिकारी करतात.
- १५९८ कोकणप्रांती स्वारी.
- १५९९ स्वारी करून किल्ल्यावर होते.
- १६०० किल्ल्यावरच होते.
- १६०१ नारोशंकर सचीव गजकडे देसीचा सुभा चालत होता त्याजकडील सुभ्याचे कामावर राघो बळ्ठाळ तळेगावी राहून कारभार करीत होते.
- १६०२ जालनापूरची स्वारी. रायरीवर येऊन मृत्यु.

यावरून शके १७१८ मधील या संशोधकास शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत काय काय गोष्टी झाल्या याची स्थूलमानानें माहिती होती परंतु त्या गोष्टींचा त्यानें ठरविलेला कालक्रम लक्षांत घेतला असतां राज्याभिषेक व मृत्यु या दोहोंखेरीज शिवचरित्रांतील एकाहि गोष्टीचा काल त्याला बरोबर ठरवितों आला नाही असें स्पष्ट दिसते.

या शकावलीचें स्वरूप इतक्या खुलाशानें सांगण्याचें कारण ही ज्या अत्रे वहाँत आहे त्याच अत्रे वहाँत अत्यंत विश्वासनीय ' राज्याभिषेक शकावली ' हि लिहिलेली आहे. आणि या ऐतिहासिक वाडांत अशा आणखी बऱ्याच शकावल्या असून त्या परस्परांपासून अगदी भिन्न आहेत व त्यांची विश्वसनीयताहि अगदीं निरनिराळी आहे.

फोर्ब्स कलेक्शनमधील अशाच एका वाडांत १५५१ हें शिवजन्माचें साल दिलें असून त्याचा उल्लेख या ग्रंथांत ठिकठिकाणीं आला आहे. याकरितां या चोपड्याचेहि स्वरूप सांगून ठेवणें अप्रासंगिक होणार नाहीं.

मुंबईत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररींत फोर्ब्स सभेचा हस्त-लिखित संग्रह ठेवलेला आहे. रासमाला नामक गुजराथच्या इतिहासावरील ग्रंथाचा कर्ता जो फोर्ब्स त्याच्या स्मरणार्थ ही सभा गुजराथी लोकांनीं स्थापिली व येथें मुख्यत्वे गुजराथी हस्तलिखितांचा संग्रह केलेला आहे. पण त्यांच्या या संग्रहांत चुकून एका मराठी चोपड्याचाहि समावेश झालेला आहे. हें चोपडें शिवापूरकर देशपांडे घराण्यांतले असून कोणी संशोधक इंग्रजांनें तें इ. स. १८६३ सालीं सभेस दिलें. या शकावलीचीं २५० पानें असून हस्ताक्षरावरून ती पेशवाईअखेर लिहिल्याचें ठरतें; आणि नंतर दुसऱ्या लेखकांनें सन १८५२ पर्यंतच्या कांहीं नोंदी तिच्यांत जोडल्या आहेत. ही वही उतरणारा-पुढें अनेक वेगवेगळीं टिपणें होती. व तीं या चोपड्यांत त्यांनीं एकत्र संग्रहित केली आहेत. या चोपड्यांतील शकावल्या निरनिराळ्या आहेत असें मत हें चोपडें नजर करणाऱ्या युरोपियन संशोधकांनें आपल्या पत्रांत नमूद केलें आहे. तो म्हणतो—

This seems to be a collection made from various sources having no connection with each other. The earlier portion relates to the eras and the ancient kings and is Mythological. Parts relating to the Bijapur kings and the Marhata Princes are quasi historical. The account of the Peshwa administration given at pp- 94 to 161 is fuller and seems partly formed an authentic information. इत्यादि.

यानंतर या चोपड्यांतील राज्याभिषेक शकावलीतला शिवाजी व संभाजी यांचा जन्म टिपून (पृ. ६५ पहा.) ' येथें प्रकरण * संपलें ' असा शेरा दिला आहे. परंतु या ठिकाणीं संपलेल्या प्रकरणाची बारकाईनें छाननी करण्याची इच्छा त्या संशोधकास झाली नाहीं यामुळें हें चोपडें तेथे पडून राहिलें. त्या-

कडे संशोधकांचें लक्ष वेधण्याचें श्रेय रा. डिस्कळकर यांना आहे. या चोप-
ड्याची तपासणी करतांना हें बाड अनेक शकावल्या एकत्र संग्रहित करण्याच्या
बुद्धीनें लिहिलेलें आहे त्याअर्थी त्यांत कोणती शकावली कोठें सुरु झाली व
कोठें संपली हें ठरवून मग प्रत्येक शकावलीची किंमत स्वतंत्रपणें ठरविणें
जरूर आहे एवढा इपारा देऊन ठेवणें अगत्याचें दिसतें.

राज्यव्यवहारकोश (पृ. १३७) या पूर्वी तीन वेळां छापला गेला. परंतु
आतां त्याच्या प्रती दुर्मिळ झाल्या आहेत याकरितां तो छापणें जरूर होतें.
शिवाय आजपर्यंतच्या आवृत्तींत प्रसिद्ध न झालेला या कोशाचा उपोद्धात
व उपसंहार देणारी प्रत उपलब्ध झाल्यामुळे या कोशाचा प्रस्तुत ग्रंथात समा-
वेश केला आहे. यांत शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते ही कल्पना
विस्तरशः मांडली असून तिच्यांत व बखरकारांच्या अवताराच्या कल्पनेंत
क्रमानें अंतर पडत गेलें; तें तपासणें मनोरंजक आहे. या कोशांतिल कल्प-
नेचें स्वरूप असें आहे. यवनरूपी दैत्यांच्या जुलमानें संतप्त झालेली पृथ्वी
ब्रह्मदेवाकडे गेली आणि ' या दैत्यांच्या भयातून मला सोडीव ' अशी तिनें
प्रार्थना केली. ब्रह्मदेव विष्णूकडे गेले आणि ' पृथ्वी सहनशील असली तरी
तिला यवनांचा दुर्नय असह्य झाला आहे ' वगैरे वृत्तान्त सांगते झाले.
तो ऐकल्यावर " या महत्त्वाच्या कामीं आम्हीं जाऊन शंकरा-
ची योजना करतो " असें विष्णूनीं अभिवचन दिलें. नंतर शंकरांनीं
सर्ववृत्तांत ऐकून घेऊन " कृष्णा, पूर्वी पृथ्वीची मुक्ता करण्यासाठीं रावणा-
दिकांचा संहार तूच केलास. त्याप्रमाणें आतां देखील मनुष्य रूप धारण करून
तूच यवनांचा संहार कर. माझे नांव धारण करून व भवानीचें सहाय्य घेऊन
तूं या दैत्यांना सहज मारूं शकशील. सूर्यवंशांत भोसले कुळांत शाहवर्मा राजा
व त्याची ' जिजू ' नामक पत्नी आहे. त्यांच्या पोटी तूं मनुष्य जन्म घेऊन
वर्णधर्माची स्थापना कर. धर्मग्लानी झाली असतां मी अवतार घेतों अशी जी
प्रतिज्ञा तूं अर्जुनाजवळ केली होतीस ती आतां खरी करून दाखीव. उगाच
विचार करण्यांत वेळ घालवू नका. ' त्याप्रमाणें विष्णूनीं शिवाजी महाराजांच्या
रूपानें अवतार घेतला. पुढें लग्ने झाल्यानंतर वडिलांची आज्ञा घेऊन महागज
दिग्विजय करण्यास निघाले. नंतर समस्त मेलच्छगणांना जिंकून त्यांनीं पृथ्वीचें
पालन केलें. त्यांना चिंचवडचे नारायण देव यांचा अनुग्रह मिळाला होता. X

X चिंचवडच्या देवाबद्दल शिवाजी महाराजांच्या मनांत यावेळीं (१५९८
शकांत) आदरभाव होता याबद्दलचें अस्सल पत्र (सनदापत्रें पृ. १३३)
उपलब्ध आहे. त्यांत सरहवालदारास हुकूम देतांना ' श्रीचे सेवेस सादर
असाल तरी साहेबासहि बरें वाटेल ' इत्यादि शब्द आहेत.

महाराजांनीं रघुनाथपंत हणमंते यांना या कोशाचें काम सांगितलें; आणि रघुनाथपंतांनीं तें दुर्गादराज लक्ष्मण व्यास यांच्याहस्ते पार पाडलें. यावरून यावनी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द योजण्याची इच्छा महाराजांच्या दरबारांतील पंडितांना झाली होती हें स्पष्ट आहे. पण त्याबरोबरच या प्रयत्नाची यत्ना करणारेहि लोक तेव्हां होते असें—

विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादज्ञ विडंबनैः ।

रोचते किं क्रमेलाय * मधुरं कदलीफलम् ॥ ८४ ॥

या श्लोकावरून अनुमान करतां येईल.

भोसलवंशावली (पृ. १२९) हे काव्य व्यंकोजीचा मुलगा शाहाजी याच्या कारकीर्दीत लिहिलें गेलें. भोसले सूर्ववंशातले होते व एकोजी, परसोजी, बाबाजी, मालोजी व शहाजी या क्रमानें या वंशातील पुरुषांचीं नांवें होती इत्यादि माहिती सांगितल्यावर संभाजी, शिवाजी व एकोजी हा शहाजीच्या मुलांचा क्रम सांगून त्यांचें गौरवपूर्वक वर्णन यांत केले आहे.

“ शिवक्षमेशः शिव एव साक्षात् ” (श्लो. १६) या चरणांत महाराज साक्षात् शंकरच होते असें म्हटलें असून अडचणीच्या वेळीं भवानी त्यांच्या अंगांत शिरून काय करावें तें सांगे व तिचा त्यांच्यावर स्कंदाप्रमाणें अनुग्रह होता असेंहि म्हटलें आहे. पण शिवसमकालीन ग्रंथांत महाराज हे भगवान विष्णूचे अवतार, त्यांचें नांव ‘ शिव ’ असले तरी ते शंकरावतारी नव्हते व त्यांना भवानीचें सहाय देण्याचें शंकरांनीं अभिवचन दिले होतें वगैरे कल्पना आहेत. पण वंशावलींत आणि बखरींत महाराजांना शंकरावतारी बनविलें आहे.

शिवकालीन ग्रहसाधन व शहाजहानाचा राज्याभिषेक काल (पृ. १३५) हीं दोन किरकोळ प्रकरणें शिवकालीन ग्रंथांचें मध्यम भोग काढण्यास व शके १५४९ मधील स्पष्ट ग्रह साधण्यास उपयोगी पडण्याजोगी आहेत. सवाई माधवरावांच्या वेळच्या व नंतरच्या कित्येक कुंडलीसंग्रहांत शिवाजी महाराजांची म्हणून एक कुंडली (पृ. ५) रूढ होती; ती काल्पनिक आहे व त्याप्रमाणें गुरु, शनि व राहू यांची स्थिति शके १५४९ मध्ये किंवा त्या सुमारास असणे शक्य नाहीं हें सिद्धांतसार्वभौमांतील येथें दिलेल्या स्पष्ट कुंडलिवरून सहज ध्यानांत येईल.

‘ मिर्जा राजा जयसिंग यांचें आज्ञापत्र ’ हा श्री. सरदार मुजुमदार यांचा लेख पुण्यावर शके १५८२ ते १५८७ पर्यंत (खं. १८ ले. १३) शिव-शाहीत मोंगलांचा अंमल होता हें दाखवितो; आणि पुढें आणखी चार वर्षें तेथें मोंगलांचा व मराठ्यांचा असे दुहेरी अंमल चालू असून त्यानंतर शके

१५९१ मध्ये तेथून मोंगलांचें ठाणें उठलें असें खं. १८ ले. १९ मधील उल्लेखावरून म्हणतां येतें.

शिवशाहीतील पंचागशुद्धी (पृ. २१९) व गागाभट्ट विरचित शिवाकौदय (पृ. २२३), या प्रकरणांवरून शिवशाहीतील सर्वांगीण जागृति अजमावतां येते; आणि शहाजी अदिलशाही (पृ. २२६) व शिवकालीन जन्मपत्रिका (पृ. २२६) वगैरे प्रकरणावरून शिवकालीन इतिहासास उपयोगी पडणारी सामग्री अनेक स्वरूपांत कशी दडून राहिली आहे व मधुकर वृत्तीने तिचा संग्रह करण्याची किती अवश्यकता आहे तें दिसून येईल.

साधनात्मक प्रकरणाच्या वर्गांत शकावल्याप्रमाणे जेधे यांचा करीना फार महत्त्वाचा आहे. शकावल्यांतून मोघम घडामोडींच्या नोंदी असतात. यामुळे संशोधकांवाचून इतर वाचकांना त्यात गोडी वाटत नाही. पण करीन्याची गोष्ट तशी नाही. त्यांत संगतवार हकीकत लिहून काढलेली आहे. हें खरे की ती विस्तृत असती तर फार चांगलें झालें असतें. पण उपलब्ध शिवकालीन सामग्रीत या करीन्याचा अंतर्भाव पहिल्या वर्गांत करावा लागेल असें म्हणण्यास हरकत नाही. महाराजांच्या राजकीय प्रयत्नाची प्रारंभावस्था यांत सांगितलेली असून अफजल प्रकरणाचें वर्णन तर इतके मार्मिक शब्दांत आलेले आहे की तें वाचित असतां त्या वेळचा देखावा वाचकांच्या मनश्चक्षुसमोर उभा राहतो. महाराष्ट्रांतील लहान मोठ्या सर्व वाचकाना तो वाचनीय व मननीय वाटावा अशी या करीन्याची योग्यता आहे.

या खेरीज शब्दाच्या बारकाव्याच्या दृष्टीने या करीन्यांतील एक वाक्य फारच महत्त्वाचें आहे. अफजलखानाशी वागण्यांत कोणतें धोरण स्वीकारावें याची चर्चा करतांना मावळच्या देशमुखांना उद्देशून कान्होजी जेध्यानें आपलें दृढत सांगण्यासाठी ज्या वाक्यांची योजना केली ती अशी आहेत: “ आम्ही स्वामींच्या पायासो इमान धरून वतनास देखील पाणी सोडिलें. आम्ही व आपले लेक देखील राजश्री स्वामीपुढें खस्त होवे ऐसा आमचा दृढ विचार आहे. तुमचा मुद्दा काय तो बोलणें. मुसलमान बेईमान आहे. कार्य जालियावरी नस्तें निमित्त ठेऊन नाश करील. हें मन्हाष्ट राज्य आहे. अवधियानीं हिंमत धरून, जमाव घेऊन, राजश्री स्वामीसंनिध राहोन येक निष्टेनें शेवा करावी. ” आणि “ ऐशा हिंमतीच्या गोष्टी सांगितल्या तेव्हां अवघे देशमुख बोलिले कीं तुमचा विचार तोच आमचा विचार इमानपुरस्कर आहे ” असें कान्होजीच्या वाक्याचें पर्यवसान झाल्याचेंहि लिहिलें आहे. यावरून शिवाजी महाराजांच्या वेळीं आपल्या राज्याचा निर्देश करतांना व अभिमानपूर्वक बोलण्याच्या प्रसंगां “ हें मन्हाष्ट राज्य आहे ” असा शब्दप्रयोग करित असें दिसतें. राजारामाच्या वेळीं देखील शके

१६१९ मध्ये (खं. १८ पृ. ५८) एक देस कुलकर्णी आपली हकिकत सांगतांना हजरती पातशा (औरंगजेब) तुलापुरचे मुकामी होते त्या प्रसंगी ' आपण मन्हास्ट राज्यामधे होतो ' असे शब्द योजतो. त्याअर्थी त्यावेळीं देखील लोकांच्या तोंडीं ' मन्हास्ट राज्य हा शब्द होता ' स्वराज्य ' हा नव्हता. स्वराज्य शब्द शाहूच्या आगमनापासून विशेष रूढ झाला असावा; निदान त्या पूर्वीच्या अस्सल पत्रांत तो बहुधा आढळत नाही; आणि शाहूच्या वेळेपासून स्वराज्य शब्दांत शुद्ध स्वातंत्र्याची कल्पना प्रामुख्याने नाही. ' मन्हास्ट राज्य ' हा शब्द मात्र आपलेपणाची मर्यादा स्पष्ट सांगून स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार जाहीर करणारा व लोकांच्या अंतःकरणांत आवेश उत्पन्न करणारा असा होता. यावरून ' स्वराज्य ' शब्दापेक्षा ' मन्हास्ट राज्य ' या शब्दांशी निगडित झालेल्या ऐतिहासिक भावना जास्त पवित्र व श्रेष्ठ प्रतीच्या आहेत असे म्हणतां येईल. *

साधनात्मक प्रकरणानंतर तिसऱ्या म्हणजे अवतरणात्मक वर्गीत सात उताऱ्यांचा अंतर्भाव होतो. हे सर्व उतारे शिवजन्मतिथिवादासंबंधीचे असून ते वाचून वाचकांना या बाबतीत स्वतःच निर्णय देता येण्याजोगा आहे. शिवजन्म-तिथीच्या दृष्टीने बखरी व इतर जुने ग्रंथ पाहतांना तीन प्रकारचे परीक्षण केले पाहिजे. पहिले ग्रंथपरीक्षण म्हणजे विवक्षित बखरीत अगर ग्रंथांत शिवचरित्रविषयक शक किती आले आहेत, त्यांतले प्रत्यंतर पुराव्याने किती खरे ठरले व किती खोटे ठरले आणि एकंदरीत बखरीतील हकीकतीत कालानुक्रम कितपत साधला आहे व विपर्यास किती झाला आहे. या नंतरचे काम म्हणजे शिवजन्मकालीन परिस्थिती व इतर अनुषंगिक माहिती सांगणाऱ्या प्रसंगाची तापसणी करून तो बखरीतल्या जन्मकाळाशी सुसंगत आहे किंवा नाही हे पाहणे; यास प्रसंगपरीक्षण म्हणतां येईल. आणि जन्मतिथि देणारे वाक्य गणितदृष्ट्या बिनचूक आहे किंवा नाही याची तपासणी करणे यास वाक्यपरीक्षण म्हणवे लागेल. पैकीं ग्रंथपरीक्षणाच्या दृष्टीने बखरी विश्वसनीय नाहीत असे ठरल्याचे सर्व महाराष्ट्रीय संशोधकांनी अनेक ठिकाणी नमूद केले आहे. यामुळे ' प्रसंग ' व ' वाक्य ' यांची परीक्षा करण्याचेच तेवढे काम शिल्लक राहते.

* ' हे मन्हास्ट राज्य आहे ' हे वाक्य शके १६१२ मध्ये राजारामाच्या वेळींही रूढ होते (खं. १५ ले. ३४७); आणि शके १६२९ मध्ये शाहू आला त्यावेळीं ' महाराष्ट्र राज्यास कल्याण चिंतीत आहां ' असे वाक्य आलेले आहे. (भा. इ. सं. मं. त्रैमासिक वर्ष १ अं. २।३ पृ. ३९). त्या नंतर महाराष्ट्रघर्म हा शब्द पुष्कळ पत्रातून आहे; पण ' मन्हास्ट राज्य ' हा शब्द मात्र पुढे आढळत नाही.

त्यांत वाक्य परीक्षणान्या दृष्टीनेंहि फारसा वाद राहिला नाहीं. कारण वैशाख शुद्ध द्वितीया देणारे बखरकार वाराचें नांव 'गुरुवार' देतात; आणि त्या दिवशीं शनिवार होता त्या अर्थीं तेथें तिथिवारांचा मेळ बसणें अशक्य आहे. आणि पंचमीवादी बखरकार संवत्सराचें नांव 'क्षय' असें देतात; 'प्रभव' असें त्यांतील एकाहि बखरकार देत नाहीं. 'प्रभव' याच्या जागीं वाचनाची चूक होऊन 'क्षय' अर्हेहि वाटण्याचा समव नसल्यामुळें येथें शकसंवत्सराचा मेळ घालतां येत नाहीं. मिळून शकास संवत्सराचा व तिथीस वाराचा मेळ बसला पाहिजे हें जें विश्वसनीय तिथीचें मुख्य लक्षण तें कोणत्याहि बखरीतील तिथीस लागू पडत नाहीं.

हें निश्चित झाल्यावर एखाद्या जंत्रांत, भिडे यांच्या इतिहासात किंवा बजेंसच्या शकावलींत काय भिती दिली आहे याची चौकशी करण्याचें प्रयोजन नाहीं. कारण जंत्री म्हणजे कोणत्या शकास कोणता संवत्सर होता व कोणत्या तिथीस काय वार होता हें गणितानें सांगणारा कोष्टकांचा ग्रंथ. या जंत्र्या लिहिण्याचा प्रघात अवल इंग्रजींत किंवा किंचित त्यापूर्वीं जारी झाला. आणि अशा जंत्रांत कांहीं शकासमोर ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी 'शेरा' या सदरांत (बखरी किंवा इतिहासाचें पुस्तक पाहून) टिपण्याचा प्रघात असे. मॅककडेन यांनीं अशी एक जंत्री इंग्रजींत छापली व स. १८६३ मध्ये तिचें मराठी भाषांतर मांडे यांनीं छापले हें प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणें बजेंस किंवा भिडे यांची ऐतिहासिक माहिती देखील जुन्या बखरीवरून जुळवून लिहिलेली आहे. तिला स्वतः प्रामाण्य नाहीं. तिची योग्यायोग्यता या आधुनिक ग्रंथकारांनीं व जंत्रीकारांनीं ज्या बखरींचा उपयोग केला त्या बखरींच्या प्रामाण्यावर अवलंबून असणार. त्याअर्थीं वादप्रसंगीं या आधुनिकांच्या विधानास महत्त्व न देतां त्यांनीं जेथून माहिती मिळविली त्या मुळांत म्हणजे बखरींत काय विधानें आहेत हें पाहणेंच इष्ट आहे. आणि अशा रीतीनें एकाहि बखरींत जन्मातिथिविषयक वाक्य बिनचूक लिहिलेलें आढळत नाहीं हें सांगितलेंच आहे.

यानंतर प्रसंग परीक्षण राहिलें. या प्रसंगांत शहाजीचा जाधवरावानें केलेला पाठलाग बखरीनीं वर्णिलेला असतो. एतद्विषयक सर्व बखरीतले उतारे या ग्रंथांत दिले आहेत (पृ. ७१-७९). त्यावरून व त्यांचा सारांश पृ. २७७ वर दिला आहे त्यावरून बखरकारांची इकीकत विसंगत आहे हें कोणासहि दिसण्याजोगें आहे. ती संगतवार आहे असें कोणीहि प्रतिपादन केलेलें नाहीं व तसें करता येणें शक्य नाहीं. यामुळें बखरींचा तपशील सर्व सोडून पाठलागाची इकीकत जुळविण्यासाठीं काय परिस्थिती पाहिजे याचें काल्पनिक चित्र रेखाण्याचेंच काम शिल्लक राहतें. तें कित्येकांनीं केलें आहे. पण त्यास ग्रंथाधार नस-

ल्यामुळे तें जमेल घडतां येत नाही. हें कास्पनिक चित्र शके १५४९ किंवा १५५१ या पैकीं कोणत्याही शकास जुळतें असें दाखवितां येतें. कारण ज्या लुलजी जाधवाच्या मृत्यूवर हा प्रश्न निर्णित करावा असे वाटण्याचा संभव आहे त्या लुलजीचा मृत्यु १५५१ मध्ये झाला असें जेथे म्हणतो व १५५२ मध्ये झाला असें प्रो. सरकार मुसलमानी ग्रंथाघारें सुचवितात. त्यापैकी १५२२ मधला खरा 'ठरल्यास' ५१ मध्ये पाठलाग होण्यास अडचणच राहात नाही. आणि १५५१च्या श्रावणांतला ठरला तरी देखील त्यावेळीं जिजाबाई गर्भवती होती असें म्हणण्यास हरकत येत नाही. साराश बखरीतला मजकूर आहे तसा ध्यावयाचा नाही; जमेल तेवढा ध्यावा आणि नडेल तेथे तो सोडून कल्पना चालवावी हा न्याय मान्य केल्यावर पाठलागाची हकीकत १५४९ किंवा १५५१ मध्ये कोठेहि जुळवितां येईल; आणि जुळविण्यांत आली आहे तिचें स्वरूप असेंच आहे.

पण यापेक्षां महत्त्वाचा मुद्दा असा आहे कीं पाठलागाची संगति लावणें हें या बाबतीत निर्णायक होऊं शकत नाही. प्रत्यंतर पुराव्यानें किंवा विश्वसनीय आधारांनें पाठलागाची हकीकत खरी असल्याचें मुळीं व सिद्ध झालेंलें नाही. सभासद व चित्रगुप्त या जुन्या बखरकारांनीं त्याचा साक्षात किंवा ओझरताहि उल्लेख केलेला नाही. फक्त पेशवाईतल्या बखरकारांनीं पाठलाग वर्णिला आहे. पण तो वर्णन करतांना जो तपशील दिला आहे तो इतका विसंगत आहे कीं त्याचें समर्थन करतांच येत नाही. अर्थात तो विसंगत व असमर्थनयि ठरत असल्यामुळे त्याच्याशीं त्यांनीं जोडलेला १५४९ शकहि विश्वसनीय घडतां येत नाही असें म्हणणें न्यायाचें ठरेल. त्याचप्रमाणें १५५१ मध्ये शिवजन्म झाला असें म्हणणारे शिवभारत वगैरे आधार ज्या दर्याखानाच्या स्वारीचा उल्लेख करतात तो त्या वेळीं ह्यात होता किंवा नाही व त्यावर त्या सुमारास स्वारी होणें शक्य आहे किंवा नाही वगैरे प्रश्नांची कडक परीक्षा करावी आणि नंतर १५५१ शक मान्य करतां येतो किंवा नाही याचा निर्णय द्यावा. असें न करतां जो पाठलाग झाला किंवा नाही याचा निर्णय नाही, पाठलाग करणारा जाधवराव १५५१ मध्ये मेला कीं १५५२ मध्ये मेला याबद्दल वाद आहे; जो पाठलाग १५५१ किंवा १५४९ यापैकीं कोठेहि जुळवितां येतो, त्या पाठलागाची संगति लावण्याची जबाबदारी ज्या ग्रंथकारांनीं पाठलागासंबंधीं अवाक्षरहि काढलेलें नाही त्यांच्यावर टाकणें आणि ही संगति जुळवून घ्याल तर तुमचा ' ५१ शक खरा नाही तर खोटा असें बजावणें शास्त्रशुद्ध तर्कास घरून होईल असें कोणीहि म्हणू शकणार नाही.

तात्पर्य ग्रंथपरीक्षण, प्रसंगपरीक्षण व वाक्यपरीक्षण या तीनहि दृष्टीनें बख-

रीतला शिवजन्मकाल अग्राह्य व जेधे आणि शिवभारत यांतील ग्राह्य व विश्व-सनीय आहे असें आम्हांस निःसंशय वाटतें.

या पुस्तकांत आलेल्या प्रकरणांचा परिचय करून देण्यासाठी त्यांचें सामान्य स्वरूप सांगितल्यानंतर प्रस्तावनेच्या शेवटी ग्रंथ प्रकाशनाच्या कार्या ज्यांचें सहाय झालें त्या सदग्रहस्थांचे आमार मानण्याचेंच तेवढें राहिलें. बहुतेक लेखकांची नांवां दिली असल्यामुळें व उतारे कोटून घेतले अगर साधनात्मक प्रकरणें कोणा-मार्फत मिळाली याचा निर्देश जेथल्या जेथें केला असल्यामुळें त्यांचा पुनः येथें स्वतंत्राणें नामनिर्देश न करतां त्या सर्वांचे आम्हीं फार आभारी आहों एवढें सांगितलें म्हणजे पुरें होईल. याखेरीज ग्रंथाचीं मुद्रितें तपासण्याचें काम रा. शंकरराव जोशी यांनीं परिश्रमपूर्वक केलें, सूचीच्या कार्या त्यांना व रा. बा. ग. परांजपे यांना फार दगदग पडली; तंजावर येथील सरस्वतीमहाल, पुणें येथील भा. इ. सं. मंडळ, व आनंदाश्रम; श्रीमंत सरदार तात्यासाहेब मेहेंदळे, श्रीमंत सरदार बाळासाहेब घोरपडे, कसब्यातील गणपतीचे सेवक रा. पिलोबा ठकार; होनप घराण्याचे विद्यमान प्रतिनिधी रा. गणपतराव देशपांडे यांजक-डील ग्रंथ, हस्तलिखित पोथ्या अगर पत्रव्यवहार या पुस्तकासाठीं उपयोगांत आणता आला; आणि रा. सा. बाबासाहेब साने यांनीं आपली राजव्यवहार-कोशाची अपूर्व प्रत आमच्या हातीं प्रसिद्धीसाठीं दिली व रा. रा. कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांनीं पत्रें, शकावल्या, व चोपड्या मिळवून व. स. ग. जोशी यांनीं जेधे शकावली व करीना आणून या ग्रंथासाठीं फारच आस्थेची मदत दिली व भारत इतिहास-संशोधक मंडळानें हें पुस्तक पुरस्कृत ग्रंथमालेंत समाविष्ट करण्याची परवानगी दिली याबद्दल या सर्वांचे आम्हीं मनःपूर्वक आमार मानतो.

पुणें मार्गशीर्ष व. २ }
शके १८४७ }

दत्तात्रय विष्णु आपटे
सदाशिव महादेव दिवेकर.

भारत इतिहास संशोधक मंडळ

पुरस्कृत ग्रंथमालेची योजना

(मंजूर—तेरावें संमेलन)

मंडळाजवळ हल्लीं रोज कमीअधिक महत्त्वाचा उपयोगी, लोकेतिहास-साधनसंग्रह विविध प्रकारचा साचत आहे; तो सर्व स्वतःचे ग्रंथमालेत छापून काढणें मंडळास प्रायः शक्य नाहीं. शिवाय सर्वच साधनसंग्रह जरी जनोपयोगी असला तरी तारतम्यानें विचार करतां सर्वांची किंमत सारखीच घरतां येणार नाहीं. उदाहरणार्थ एकाद्या घराण्यासंबंधी वृत्तांताचे तपशीलवार कागदपत्र किंवा गांवाचे हिशेब वगैरे बहुशः अशा तपशीलांनीं सडकून भरलेले असतात कीं जे तपशील दिसण्यांत तर निरुपयोगी वाटतात, परंतु ज्यांच्या पासून 'कणशः क्षणशः' बराच संगतवार व सूक्ष्म इतिहास अनुमानाच्या बलावर तयार करितां येईल; पण लौकिक दृष्ट्या ते सर्व छापणे इष्ट होणार नाहीं आणि असा उपक्रम मंडळाच्यानें तडीस जाणार नाहीं. आतां क्वचित् असे हौशी इतिहास-भक्त पाहण्यांत आहेत कीं आपल्या घराण्याचे किंवा आवडीचे काव्येतिहास-साधनग्रंथ किंवा निरूपणग्रंथ आपणच छापू इच्छितां; परंतु मंडळाचा अभिप्राय आणि सहाय्य याची अपेक्षा करतां. असे ग्रंथही जर बाहेरून खर्च घेऊन आपोआप प्रसिद्ध होतील तर मग ज्या महत्त्वाच्या साधनांचा पूर्णतया परामर्श होत नाहीं त्या साधनावरच अधिक विशेष लक्ष घालण्यास मंडळास सवड सापडेल. हा विचार करून पुढील योजना कारभारी मंडळानें मुक्रर केली आहे. योजनेची गोष्ट बारावें संमेलन प्रसंगी मोकळ्या चर्चेच्या वेळीं सभासदास फार संमत वाटली असें दिसून आलें होतें आतां तीस मूर्त स्वरूप येत आहे हें पाहून काव्येतिहासभक्तांस आनंद वाटेल. योजना ठोकळपणें अशी कीं—

(१) स्वतंत्रपणें मिळालेली किंवा मंडळ संग्रहींत असलेली जी काव्ये-तिहाससाधनसंपत्ती परभारा परंतु मंडळाच्या संमतीनें छापवावी असे कारभारी मंडळ ठरविल ती 'भा. इ. मंडळ पुरस्कृत ग्रंथमाला' या नांवानें प्रसिद्ध करण्याची तजवीज व्हावी.

(२) सदरुं ग्रंथमालेत प्रसिद्ध व्हावयाचा सर्व मजकूर मंडळानें आधीं प्रसिद्धचई ठरविला पाहिजे.

(३) पुरस्कृत ग्रंथमालेतील ग्रंथाच्या निरनिराळ्या प्रकाशकांनीं त्यांतील

सर्व मजकूर ' मंडळ संमत ' होण्यासाठी प्रसिद्धीपूर्वी मंडळाच्या नियत अधिकाऱ्याकडे पाठविला पाहिजे.

(४) पुरस्कृत ग्रंथमालेतील प्रत्येक ग्रंथास मंडळाकडून प्रास्ताविक मजकूर लिहिला जाईल; त्याशिवाय ग्रंथ प्रसिद्ध होऊ नयेत.

(५) या ग्रंथाच्या प्रत्येक आवृत्तीचे वेळीं ग्रंथावर भा. इ. सं. मं. पु. ग्रं. मा. क्र. असा निर्देश केला पाहिजे.

(६) मंडळाचा या मालेतील ग्रंथावर मालकी हक्काचा संबंध (खास लेखी अपवाद सोडून) बिलकूल रहाणार नाही.


(७) सदर ग्रंथमालेत उपयोगांत आलेली मंडळ संग्रहांतील साधन-सामुग्री वाटेल तेव्हां वाटेल तितकी समग्र किंवा अशतः प्रसिद्ध होऊ देण्याचा किंवा करण्याचा मंडळाला पूर्ण अखत्यार राहिल.

(८) (खास अपवाद वगळून) मंडळपुरस्कृत ग्रंथमालेतील या ग्रंथाच्या खर्चाबद्दल मंडळ बिलकूल जबाबदार असणार नाही. सर्व खर्च प्रकाशकांनीं भागविला पाहिजे.

(९) पु. ग्रं. मा. तील प्रत्येक ग्रंथाच्या प्रत्येक आवृत्तीच्या पंचवीसपर्यंत का. मंडळ मागेल तेवढ्या प्रती मंडळाच्या संग्रहासाठी नजर केल्या पाहिजेत. मंडळ ह्या प्रती विकणार नाही.

(१०) पु. ग्रंथमालेतील ग्रंथ (एक प्रत दर डोई) मंडळाच्या सर्व वर्गांच्या सभासदास इतर कोणापेक्षांहि अधिक सबळीने मिळाला पाहिजे.

(११) पुरस्कृत ग्रंथ मालेतील मजकुराच्या तपशीलाची जबाबदारी मंडळावर किमपिहि राहणार नाही.



शिव चरित्रप्रदीप

शिवाजीची जन्मतीथ.

—:०:—

(इतिहाससंशोधक रा. वि. का. राजवाडे)

(इ. स.) १६१९ पासून १६२७ पर्यंत शहाजीच्या हालचालींचा वृत्तांत कसाबसा थोडाबहुत दिला आहे. आतां १६२७ पासून १६३७ पर्यंत त्यानें काय केलें तेंहि बखरीच्या आधारानें सांगितलें पाहिजे. परंतु त्या वेळची हकीकत सांगतांना बखरकारांनीं जो घोंटाळा केला आहे तो सांगतां पुरवत नाहीं. शहाजी, मलिकंबर, मुरार जगदेव व चतुर साबाजी ह्यांची नांवां पुनः पुन्हां उच्चारण्या पलीकडे बखरींतून जास्त व व्यवस्थित अशी माहिती यत्किंचित्हि दिलेली नाहीं. मलिकंबर १६२६ त वारला असून त्याचे नांव पुढें हे बखर-नवीस कसे घेतात ह्याचेंच आश्चर्य वाटते. परंतु ह्याचे फारसे आश्चर्य वाटावयास नको. कां कीं खुद्द शिवाजी महाराजांच्या जन्माची जी तीथ व जो दिवस ह्या लोकांनीं दिला आहे व जो आजपर्यंत खरा म्हणून धरला गेला आहे तो देखील बहुशः चुकला असावा असें वाटतें. मल्हार रामराव व शिव-दिग्विजयाचा कर्ता हे शिवाजी शके १५४९ प्रभव नाम संवत्सरे वैशाख शु॥ २ गुरुवारीं रोहिणी नक्षत्रीं जन्मला म्हणून लिहितात. परंतु, शके १५४९ च्या वैशाख शुद्ध द्वितियेस गुरुवार नसून शनिवार आहे, त्या अर्थीं ह्या मित्तीवर विश्वास ठेवतां येत नाहीं. प्रो. फारेस्ट यांनीं छापिलेल्या रायरी येथील बखरींत शिवाजीचा जन्म शक १५४८ म्हणून दिला आहे. रायरी येथील बखरीच्या मजजवळ असलेल्या मराठी प्रतींत शिवाजीचा जन्म शक १५४८ क्षयनाम संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार असा दिला आहे. परंतु, शके १५४८ च्या वैशाख शुद्ध पंचमीस चंद्रवार नाहीं; तेव्हां ही मित्ती विश्वसनीय नव्हे, असें म्हणणें भाग पडतें. काव्येतिहाससंग्रहकाराकडे १८७९ सालीं धारेहून रा. काशिनाथ कृष्ण लेले यांनीं पाठविलेल्या एका जंतींत शिवाजीचा जन्म शक १५४९ प्रभव नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी सोमवार म्हणून दिला आहे. शके १५४९ च्या वैशाख शुद्ध पंचमीस सोमवार सरतां सरतां रोहिणी नक्षत्र असावें असें वाटतें. तेव्हां ह्या शेवटल्या मित्तीस म्हणजे शके १५४९ प्रभव संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी सोमवार रोहिणी नक्षत्रावर शिवाजीचा जन्म झाला हे विश्वसनीय दिसतें. १५४९ च्या वैशाख शु॥ पंचमीला इ. स. १६२७ च्या एप्रीलची १० तारीख होती. शिवाजी १६२७ च्या मेत जन्मला म्हणून डफ म्हणतो तें अर्थात् बरोबर नाहीं. मल्हार रामरावानें व शिवदिग्विजयाच्या

कर्त्याने वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार ही तीथ कोणत्या हेतूनें दिली हें पाहणें थोडेसें अगत्याचें आहे. राजा म्हटला म्हणजे त्याला जन्मस्थ बहुत ग्रह उच्चिचे असले पाहिजेत ही समजूत फार पुरातन आहे. वैशाख शुद्ध पंचमीस सोमवारी तसा कांहीं योग नसल्यामुळें वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार हीच तीथ पसंत करावी लागली. शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें तीन श्लोक दिले आहेत व त्या तिन्ही श्लोकांत वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार ही अक्षरे स्पष्ट दिली आहेत. यद्यपि त्यानें व मल्हार रामरावानें बनावट तिथि देण्यास कमी केले नाही; तत्वापि, बनावट पुरावा जितका बेमालूम करावा तितका करण्याचें त्यांना किंवा त्यांनीं ज्या आधारावरून उतारा घेतला त्या मूळ श्लोककारांना साधलें नाहीं. बनावट पुरावा तयार करणाऱ्यांना आपलें काम बेमालूम करण्याइतकें शास्त्रज्ञान प्रायः नसतें हें तरी मनुष्यमात्रांचे सुदैवच समजलें पाहिजे ! बनावट तिथि देणाऱ्या मूळ श्लोककारांच्या किंवा टिप्पणकारांच्या मजकुरांत ह्या बखरनवीसांनीं आपलें आणिक शहाणपण मिरविलें नाहीं, ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे !' (खं. ४ पृ. ४१-४२)

श्रीशिवाजीमहाराजांची जन्मतिथि.

(चैत्र व. १०।१८२२ केसरी अंक १७ वर्ष २०; ता २५।५।१९००)

आज हा विषय हातीं घेण्याचें कारण येत्या सोमवारी रायगड येथें व अन्यत्र होणारा शिवजयंत्युत्सव हें एक तर खरेंच; पण ह्याशिवाय या विषयाकडे लक्ष्य जाण्यास रा. रा. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनीं नुकतेंच प्रसिद्ध केलेलें “ मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ४ था ” हें पुस्तकहि मुख्यत्वेकरून कारण झालें आहे. रा. रा. राजवाडे ह्यांनीं आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें या पुस्तकास १४० पृष्ठांची एक मोठी प्रस्तावना जोडून पुढें पांच ऐतिहासिक ग्रंथ छापलेले आहेत. हे ग्रंथ पेशवाईच्या इतिहासासंबंधाचे आहेत. पण प्रस्तावनेत जे निरनिराळे विषय घेतले आहेत ते सर्व शिवाजीमहाराजांच्या कारकीर्दीबद्दलचे असून त्यांची चर्चा रा. रा. राजवाडे ह्यांनीं योग्य शोधकबुद्धीनें व काळजीनें केलेली आहे. शिवाजीचे वेळच्या इतिहासासंबंधानें गेल्या वर्षांत प्रसिद्ध झालेलें महत्वाचें असें हें एकच पुस्तक होय. निरनिराळ्या वादग्रस्त विषयांवर बखरीतून किंवा अन्यत्र ठिकाणीं मिळालेली माहिती एकत्र गोळा करून ती परस्परविरोधी असल्यास त्यापैकी खरी कोणती व खोटी कोणती याचा निर्णय करण्याचें काम किती नाजूक आहे, हें रा. रा. राजवाडे

यांच्या ग्रंथावरून कोणाच्याहि सहज नजरेस येण्यासारखे आहे. व आमची अशी आशा आहे की, रा. रा. राजवाडे हे मराठ्यांच्या इतिहासांतील निरनिराळ्या शंकास्थानांचें असेंच परीक्षण करून त्यासंबंधाने योग्य माहिती लोकांपुढें मांडण्याचा आपला क्रम पुढेहि चालू ठेवितील.

रा. रा. राजवाडे यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील पान ४१ यांत शिवाजी-महाराजांच्या निरनिराळ्या बखरींत सांपडणाऱ्या जन्मतिथि देऊन अखेरीस शके १५४९ वैशाख शु॥ ५ सोमवार रोहिणीनक्षत्र ही तिथि विश्वसनीय आहे असे ठरविले आहे. रा. रा. राजवाडे यांच्या ह्या निकालासंबंधाने आज येथे विवेचन करण्याचा आमचा इरादा आहे. फक्त २७५ वर्षांपूर्वी जन्मास आलेल्या शिवाजीमहाराजांच्या जन्मतिथीसंबंधाने बखरीत व जुन्या कागदपत्रांत इतका घोटाळा असावा हें मोठेंच आश्चर्य होय. पण वस्तुस्थिति तशी आहे खरी. जुन्या कागदपत्रांतून शिवाजी महाराजांचा जन्मकाल पांच सहा प्रकारें दिलेला आहे व हे काल इतके भिन्न आहेत की शक, सवत्सर आणि तिथी यासंबंधानें एकाचा मेळ दुसऱ्याशी पडत नाही. महिना मात्र सर्वत्र वैशाख आहे तेव्हां तो बरोबर असावा, एवढेच काय तें त्यावरून सकृद्दर्शनी खात्रीने सागतां येईल. बाकीच्या बाबतींत नीट चौकशी करूनच निकाल दिला पाहिजे हे उघड आहे.

निरनिराळ्या जन्मतिथी व त्यांवरील आक्षेप

प्रथमतः निरनिराळ्या बखरींतून किंवा जुन्या कागदपत्रांतून कोणकोणत्या तिथी दिल्या आहेत व त्यांवर काय काय आक्षेप आहेत ते पाहूं.

(१) शिवाजीमहाराजांचा समकालीन व आश्रित भूषण कवी याच्या शिवभूषण काव्यांत महाराजांच्या जन्मतिथीचा उल्लेख नाही.

(२) त्यानंतर सभासद व चित्रगुप्त यांच्या बखरी. सभासदांची बखर शिवाजीमहाराजांचें देहावसान झाल्यावर १४ किंवा १७ (शके १६१६ किंवा १६१९) वर्षांचे आंत तयार झालेली आहे. व चित्रगुप्तांनी हीच वाढवून लिहिली आहे. या दोहोंतहि जन्मतिथ दाखल केलेली नाही. शिवाजीमहाराज व जिजाबाई शहाजीस भेटण्यास बेंगळूरस गेली “ ते समयी राजियास वर्षे बारा होती ” हाच काय तो या बखरीत वयाचा पहिला उल्लेख आहे.

(३) तिसरी बखर मल्हारराव गमरात्र चिटणीस यांची. यांत जन्मतिथ “ शके १५४९ प्रभव नाम संवत्सरे वैशाख शु॥ २ गुरुवार ” अशी दिलेली असून पुढें सहा ग्रह उच्च पडले असें लिहिले आहे. गणिताने पाहतां या दिवशीं गुरुवार येत नाही. शनवार येतो; व नक्षत्रहि भरणी येते; मल्हाररावांची बखर शिवाजीचे नंतर सुमारे १३० वर्षांनीं लिहिलेली आहे.

(४) रायरीची बखर, प्रो. फारेस्टसाहेबांच्या सिलेक्शनमध्ये प्रसिद्ध झालेली. यांत आरंभी शिवाजीचा जन्म शक १५४८ लिहिला आहे. पण बखरीच्या सरतेशेवटी “ शिवाजी शालिवाहन शके १५४९ वैशाख मासी जन्मले; आणि शके १६०२ साली रायगड येथे वारले. ” असे लिहून पुढे “ त्यांचे आयुष्य ५३ वर्षे, पैकी १७ व पुंडाईत ३६ गेली ” असे लिहिले आहे. दादोजी कोंड-देव वारले तेव्हां शिवाजी १६ वर्षांचे होते असाहि मध्ये लेख आहे. यांत तिथीचा कोठेहि उल्लेख नाही. पण रा. रा. राजवाडे असे लिहितात की, त्यांजवळ असलेल्या रायरीच्या बखरीच्या प्रतीत शिवाजीचा जन्म “ शके १५४८ क्षयनाम संवत्सर, वैशाख शु॥ ५ चंद्रवार ” असा दिला आहे. गणि-तानें या दिवशी सोमवार येत नाही; गुरुवार येतो; व नक्षत्र आर्द्रा येते. राय-रीच्या बखरीचे इंग्रजी भाषांतर इ. सन १८०६ त झालेले आहे, हेहि लक्षांत ठेविले पाहिजे.

(५) काव्येतिहाससंग्रहकारांकडे धारेहून पाठविलेल्या एका जर्नीत शिवा जीचा जन्म शक १५४९, प्रभव, वैशाख शु॥ ५ सोमवार म्हणून दिला आहे. सोमवारी संध्याकाळी पंचमी लागते असे गणितावरून कळते. या दिवशी नक्षत्र रोहिणी असावे असे वाटते असे रा. राजवाडे म्हणतात. पण गणितानें मृग किंवा आर्द्रा निघते, रोहिणी निघत नाही. तिथिनिर्णयाचे कामी नक्षत्र जमेस धरणे असल्यास गणितानें रोहिणी पंचमीस येणे शक्य नाही. हा वैशाख शु॥ पंचमीवर एक मोठाच आक्षेप आहे.

(६) बडोदे येथे छापलेल्या “ श्रीशिवदिग्विजय ” नांवाच्या बखरीत श्रीशिवाजीची जन्मतीथ शके १५४९ प्रभव, वैशाख शु॥ २ गुरुवार, रोहिणी नक्षत्र अशी दिली आहे. पण शुद्ध द्वितियस गुरुवार किंवा रोहिणी नक्षत्र येत नाही हें वर सांगितलेच आहे. यासंबंधानें या बखरीत पुरातन म्हणून तीन श्लोक दिले आहेत त्यांचा विचार पुढें येईल. ही बखर शके १७४० त लिहिलेली आहे, असे मागे केसरीत आलेलेच आहे. शके १७४० म्हणजे सन १८१८. तथापि रा. राजवाडे लिहितात त्याप्रमाणें हीत माहिती जुन्या कागदपत्रांवरून घेतली आहेसे दिसते.

(७) बडोद्यास छापलेल्या ‘ श्रीशिवप्रताप ’ या बखरीत शिवाजीमहारा-जांचा जन्मकाळ “ शके १५४९ रक्ताक्षी नाम संवत्सर ” असा लिहिला आहे. पण शके १५४९ साली संवत्सर प्रभव येतो. आणि रक्ताक्षी संवत्सर शके १५४६ साली पडतो.

(८) पुरुषोत्तम कविकृत संस्कृत शिवकाव्यांत शिवाजीची जन्मतीथ नाही.

(९) काव्येतिहासांत छापलेली ‘ मराठी साम्राज्याची छोटी बखर ’ यांत शिवाजी राजाचा जन्मशक ‘ शके १५४९ क्षयनाम संवत्सरे माहे वैशाख

शुद्ध ५ चंद्रवासरी' असा लिहिला आहे. पण शके १५४९ त संवत्सराचें नांव प्रभव येतें, क्षय येत नाही आणि सोमवारी उदयास चतुर्थी असून रात्रौ पंचमी लागते.


(१०) भारतवर्ष यांत शिवछत्रपतीची ९१ कलमी बखर छापली आहे. तींत कलम १५ यांत शिवाजी राजे यांचा जन्म शक ' शके १५५९ क्षयनाम संवत्सर वैशाखमास शुद्ध ५ चंद्रवारी' असा लिहिला आहे. १५५९ ही चूक असावी त्या ठिकाणी १५४९ पाहिजे. म्हणजे मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरींतील आणि ही तीथ एकच येते. अर्थात् दोहोंवर आक्षेपहि एकच येतात.

(११) भारतवर्षांत छापलेली ' छत्रपतींची वंशावलिबद्धयादी ' यांतहि ' शके १५४९ वैशाख शु। ५ ' अशी तिथी दिलेली आहे. पण वार वगैरे घातला नाही. तेव्हां पडताळा पाहण्यास जागा नाही.

(१२) भारतवर्षांत न्यायशास्त्री पंडितराव यांच्या बखरींत शिवाजी राजे यांचा जन्मकाल शके १५४९ प्रभव ' एवढाच लिहिला आहे.

(१३) भारतवर्षातील पंत प्रतिनिधींच्या बखरींत शिवाजी राजे यांची जन्मतीथ शके १५४९ प्रभव नाम संवत्सरे, वैशाख शु। १५ इंदुवार अशी दिली आहे. येथें शु। १५ ही हस्तदोषानें शु। ५ ऐवजी पडलेली दिसते. वैशाख शु। १५ स चंद्रवारहि येत नाही. यावर भारतवर्षकार अशी टीप देतात की, " शिवाजीची जन्मतीथ आजपर्यंत वैशाख शुद्ध ५ आणि २ अशी आढळांत आली. या बखरींत १५ आहे व एका यादींत तृतीया आहे. बहुमतानें द्वितीया कायम झालेली आहे. " ' व्होटें ' घेऊन तीथ कायम करण्याची ही रीत अपूर्व आहे !

(१४) काव्येतिहाससंग्रहांत छापलेलें सभासदकृत शिवछत्रपतींचे चरित्र रा. सा. काशिनाथ नारायण साने यांनी निराळे प्रसिद्ध केलें आहे. त्याचें परिशिष्ट ३ यांत रा. रा. साने यांस उपलब्ध झालेली शिवछत्रपतीची म्हणून एक लग्नकुंडली दिली आहे ती:—



या जन्मकुंडलींत उच्चिचे ग्रह सहा न येतां चारच म्हणजे गुरु, मंगळ, रवी आणि चंद्र इतके येतात. व शुक्र स्वगृहीचा येतो. पण ही कुंडली गाणि-

तानें विश्वसनीय मानितां येत नाहीं. कुंडलीमध्ये रवि मेर्षांचा व चंद्र वृषभींच आहे. तेव्हां महिना वैशाख होऊं शकतो. गुरु कर्काचा म्हणजे ४ च्या आंकड्यावर आहे. गणितानें पाहतां वैशाखमासी कर्कराशिस गुरु शके १५४५ सालीं होता. तेव्हां ह्या कुंडलीवरून शके १५४५ वैशाख शु॥ २ अग्रर : रोजीं दिवसां १० वाजल्यापुढें म्हणजे मिथुन लग्नावर शिवाजी जन्मला असे रवि, चंद्र आणि गुरु यांच्या स्थितीवरून होतें. या सालीं वैशाख शु॥ २ र सोमवार येतो व सूर्योदयानंतर १।१० घटकांनीं रोहिणी नक्षत्रहि लागते. संवत्सराचें नांव रुधिराद्वारी येते. म्हणजे रवि, गुरु आणि चंद्र यांची स्थिति खर मानली तर शिवाजी राजे यांची जन्मतीथ शके १५४५ रुधिराद्वारी संवत्सरे वैशाख शु॥ २ सोमवार सूर्योदयाद्वर घटी सुमारें १०।११ नक्षत्र रोहिणी अशी येते. परंतु १५४५ हा शक कोणच्याही बखरींत दिलेला नाहीं. तेव्हा पत्रिकेंतील गुरु चुकला असावा असें मानणें भाग येतें. या कुंडलीवर दुसरा आक्षेप असा आहे कीं, शके १५४५ सालीं गणितानें शनि वृश्चिकेचा न येत कर्काचाच येतो. आणि राहू सिंहीचा न येता तूलेचा येतो. तात्पर्य, गुरुवरून शके १५४५ हें साल कायम केले तर पत्रिकेंतील शनि व राहू जमत नाहींत; आणि पत्रिकेंतील राहू किंवा शनि कायम धरला तर गुरु जमत नाहीं. अर्थात् ही कुंडल विश्वसनीय नाहीं. मागाहून कोणी तरी गणितज्योतिष न जाणणानें रचल असावी असें दिसते.

गोषवारा.

वर जे १४ निरनिराळे आधार दिलेले आहेत ते सर्व एकवट करून परीक्षा केल्यास असें आढळून येईल. कीं भूषण कवि, सभासद आणि चित्तगुप्त यांच्य जुन्या ग्रंथांतून शिवाजी राजे यांची जन्मतिथि दिलेली नाहीं. शिवाजी राजे यांन समकालीन किंवा ते वारल्यानंतर १०।२० वर्षांचे आत लिहिलेल्या बखरींत अग्र ग्रंथांतून त्यांची जन्मतीथ नसावी हें जरा चमत्कारिक दिसतें. जन्म तिथीचा पहिला उल्लेख रायरीची बखर व चिटणिसांची बखर यांत आढळतो शिवदिग्विजयांत त्याचें स्पष्टीकरण आहे व नक्षत्रहि दिलें आहे. जन्मकुंडल विश्वसनीय धरतां येत नाहीं हें वर सांगितलेंच आहे. शिवाय, ती कोणत्या बखरींत दिलेली नाहीं, हेहि ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. वैशाख मास सर्व दिलेला आहे. त्याबद्दल मतभेद नाहीं. शके कोणी १५४८ देतात, कोणी १५४८ देतात. तीथ(२)द्वितीया आणि (५) पंचमी अशी दोन प्रकारे दिलेली आढळते वारही दोन आहेत. गुरुवार आणि चंद्रवार. नक्षत्र एकच ग्रंथांत म्हणं श्रीशिवदिग्विजयांत दिलें आहे. आणि तें रोहिणी आहे. सारांश,

(१) शके १५४९ प्रभव नाम संवत्सरे वैशाख शुद्ध २ गुरुवार; अगर शु॥ ५ चंद्रवार;

(२) शके १५४८ क्षयनाम संवत्सरे वैशाख शु॥ २; अगर वैशाख शु॥ ५ चंद्रवार;

या चार तिथीपैकी कोणती तरी तीथ वरील चौदा आधारांवरून निष्पन्न होते. यांपैकी कोणती खरी हें पाहण्यापूर्वी गणित करून कोणत्या तिथीस कोणते वार व नक्षत्र पडतें हे पाहिले पाहिजे. कारण, बहुमतानें निर्णय करण्यापेक्षां रा. रा. राजवाडे यांनी लिहिल्याप्रमाणें कालनिर्णय करण्याच्या कार्मी शक सन महिना तीथ वार नक्षत्र करण इत्यादि जास्त जास्त तपशिलवार माहिती जर कोणी दिली असेल व ती गणिताने खरी ठरत असेल तर तीच तिथी खरी व विश्वसनीय मानणें अधिक न्याय्य व समंजस आहे. हा तोडगा करण्यापूर्वी ज्योतिर्गणिताप्रमाणें तीथवार कोणते येतात हें पाहिलें पाहिजे. तें पाहण्यास मुख्य साधन म्हटलें म्हणजे कै० रा. रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित आणि मि. रॉबर्ट सिवेल या दोघांनी सन १८९६ सालीं प्रसिद्ध केलेलें ' हिंदु पंचांग ' हें पुस्तक होय. या पुस्तकांत इ. स. ३०० पासून इसवी सन १९०० पर्यंत कोणत्या तारखेस कोणता वार, तीथ अगर नक्षत्र होतें हें काढण्याकरितां कोष्टक दिलेली आहेत. याप्रमाणे गणित केलें तर खाली लिहिल्याप्रमाणें तीथ, वार, शक, सन, नक्षत्र वगैरे गणीतरीत्या निष्पन्न होतात. यांत शक धरला आहे तो गत आहे, वर्तमान नव्हे. जसें, शके १५४९ याचा अर्थ आम्हीं शालिवाहन शकाची १५४९ गतवर्ष असा करतो. पण दीक्षित यांचे पुस्तकांत यासच १५५० वर्तमान शक असें म्हटलें आहे. यंदांच्या पंचांगांतून शक १८२२ दिला आहे. पण दीक्षित यांचे पुस्तकांत त्याचें गणित १८२३ शकापुढें सांपडेल. हें पुस्तक पाहणारांनी ध्यानांत ठेवलें पाहिजे. असो. या पुस्तकावरून तीथ, वार वगैरे निघतात ते येणेंप्रमाणें:—

१ शके १५४९ प्रभव वैशाख शु॥ २ रोजी वार शनिवार येतो व सूर्योदयीं भरणी नक्षत्राचा चतुर्थ चरण येतो. इंग्रजी ता. ७ एप्रिल १६२७ अशी आहे.

२ शके १५४९ प्रभव वैशाख शु॥ ५ रोजी मंगळवार येऊन उजाडत्या मंगळवारीं आर्द्रा नक्षत्राचा पाहिला चरण येतो. परंतु पंचमीस सोमवारीं रात्रीच सुरवात झाली आहे. इंग्रजी ता. १० एप्रिल १६२७ अशी येते.

३ शके १५४८ क्षय संवत्सरे वैशाख शु॥ २ स सोमवार येतो. सोमवारीं सूर्योदयीं किंवा किंचित् नंतर द्वितीया लागते. नक्षत्र कृत्तिका आहे. पण सोमवारीं मध्य रात्रीच्या सुमारास रोहिणी लागते. इंग्रजी तारीख १७ एप्रिल १६२६ अशी येते.

४ शके १५४८ क्षय वैशाख शु॥ ५ स गुरुवार येतो. नक्षत्र सकाळीं आर्द्रेचा

प्रथम चरण आहे. इंग्रजी ता. २० एप्रिल १६२६ अशी येते.

गणितानें ही स्थिति येते. इचा व बखरींतील स्थितीचा मेळ कसा घालावा हाच मुख्य प्रश्न आहे. प्रथमतः सालाचा निकाल केला पाहिजे. म्हणजे शके १५४८ किंवा शके १५४९ याचा निर्णय झाला पाहिजे. तो करण्यास 'बहुमता' खेरीज अन्य प्रमाण म्हटलें म्हणजे शिवाजीची मृत्यूतीथ शके १६०२ चैत्र शु. १५ रविवार व तेव्हां त्यांचें ५३ वर्षांचें वय होते हे लेख होत. मृत्यु-तिथीबद्दल मतभेद नाही. त्याचप्रमाणें शिवाजीच्या आयुष्य क्रमांत १२ वर्षे निमुटपणें गृहवास, ३६ वर्षे पुंडाई आणि ५ वर्षे राज्यभोग असेहि अनेक उल्लेख आहेत. बेंगळुरास शाहाजीस भेटण्याला शिवाजी गेला तेव्हां तो १२ वर्षांचा होता असा सभासदांनीं जो उल्लेख केला आहे त्यावरूनहि शके १५४९ च निघतात. शके १५४९ घालून पुढें संवत्सराचें नांव क्षय असें जें कांहीं बखरींत दिलें आहे तें चूक आहे. सारांश, मृत्युतिथीच्या वेळीं बखरींतील शिवाजीच्या वयासंबंधानें आलेले उल्लेख पाहतां शिवाजी महाराज यांचा जन्म शके १५४९ तच घरावा लागतो. वैशाख मीहना सर्वासच मान्य आहे. तेव्हां शके १५४९ प्रभव वैशाख मास येथपर्यंत जन्मतिथीचा पुष्कळ अंशीं निर्णय झाल्यासारखाच आहे. आतां शुद्ध २ किंवा ५ एवढ्याचाच निर्णय कर्तव्य आहे. ह्यांत

शंकास्थान

असें आहे कीं, शुद्ध द्वितीया (२) ही तीथ कायम केल्यास चिटणीसांच्या बखरीप्रमाणें गुरुवार येत नाही; आणि वैशाख शु। ५ [१५४९] कायम केल्यास सोमवारी रात्री पंचमी पडते खरी, पण सूर्योदयाची पंचमी मंगळवारी येते. तथापि, रात्री जन्म झाला असें धरल्यास शके १५४९ वैशाख शु। ५ सोमवार येथपर्यंत जुळतें, व एवढ्याच वरून रा. रा. राजवाडे यांनीं ही तिथी विश्वसनीय धरली आहे. पण रा. रा. राजवाडे म्हणतात त्याप्रमाणें "सोमवार सरतां सरतां रोहिणी नक्षत्र" येत नाही, मृग नक्षत्र येतें. किंबहुना वैशाख शुद्ध ५ स (मग ती १५४९ ची घरा अथवा १५४८ ची घरा) रोहिणी नक्षत्र येण्याचा संभवच नाही; असें म्हटलें तरी चालेल. आतां शके १५४८ हा शक खरा मानला तर शुद्ध द्वितीयेस सोमवार येऊन मध्यरात्रीस रोहिणी नक्षत्र येतें. पण रोहिणी नक्षत्र ज्यांनीं दिलें आहे त्यांनीं सोमवार न सांगतां गुरुवार सांगितला असल्यामुळें ही तीथ खरी धरतां येत नाही. शके १५४८ वैशाख शु। ५ रोजीं गुरुवार येतो, पण रोहिणी नक्षत्र येत नाही. शिवाय ज्यांनीं रोहिणी नक्षत्र दिलें आहे त्यांनीं प्रभव संवत्सर दिला आहे. तो संवत्सर १५४९ सालीं पडतो; १५४८ सालीं पडत नाही. सारांश, कोणतीहि तीथ घेतली तरी तीत गणित दृष्ट्या कांहींनाकांहीं तरी दोष येतोच. तेव्हां ह्या

कोड्याचा उलगडा

कसा करावा हा एक मोठाच प्रश्न आहे. तीथ, वार, नक्षत्र ह्या तिहींवरून जर कोणती वेळ कायम होईल तर तीच ग्राह्य मानली पाहिजे. पण तीथ आहे तर वार नाही आणि वार आहे तर नक्षत्र नाही आणि तीथवार जुळली तर साल जुळत नाही अशी स्थिति हल्ली उत्पन्न झालेल्या लेखांवरून निष्पन्न होते. तेव्हां ह्याचा निर्णय करण्यास बखरीतील जन्मतिथीस मूळ आधारभूत म्हणून जे दाखले दिले आहेत त्यांचा आमच्या मतें प्रथमतः सूक्ष्म विचार केला पाहिजे. शकानुक्रमानें पाहिलें म्हणजे जन्मतिथीवद्दल तपशीलवार माहिती चिटणीसांच्या बखरीतच प्रथमतः मिळते. परंतु 'श्रीशिवदिग्विजय' या बखरीत दिलेले जन्म-तिथीचे तीन श्लोक हे त्याहूनहि जुने असावेत असें वाटतें. निदान महारराव चिटणीस ह्यांनी दिलेली आणि या श्लोकांत सांगितलेली तीथ व वार एकच आहेत. तेव्हां चिटणीसांच्या गद्यापेशां शिवदिग्विजयांतील पद्यें पुराव्यास अधिक मातबरीची धरली पाहिजेत. कारण गद्यांत जितका लौकर फेरफार करतां येतो तितका पद्यांत करतां येत नाही. हे श्लोक येणेंप्रमाणें—

अन्दे वै प्रभवामिधे नरपते शालिप्रवाहात्परम् ।

शाके वेदनवाधिकेंदुशरके मासे च सन्माधवे ॥

नक्षत्रे च तिथौ विधौ गुरु दिने पक्षे सिते शाहजेः ।

जातो नाम शिवाजिको नरवरो यो वै हुतांशो हिते ॥

प्रभवान्दी गुरुवासरीं च जहला वैशाख शुक्लीं विर्जी ।

शल्की (शाकी ?) सोमपतत्रिवेदानिधिच्या नक्षत्र तें रोहिणी ॥

ज्याच्या (तत्र) प्रतापसूर्याकरणें शत्रुतमा नासुनी ।

शिव्नेरीस (सु) भूपसूर्य उदयो उद्युक्त सद्रक्षणीं ॥

शिवाजिवर्मा नृपतिर्भूव

विशाखमासे सितपक्षमध्ये ।

गुरौ द्वितीया विधिमान्विते हि

नागाब्द (षिध ?) नूनं शशिवाणवर्षे ॥

हे श्लोक अशुद्ध आहेत; पण त्यांतील कालवाचक पदें संदिग्ध नाहीत हें एक सुदैवच समजलें पाहिजे. या तीन श्लोकांत पहिला श्लोक मूळ असून दुसरे दोन त्याच्याच आधारें केलेले दिसतात. तीर्हिमध्ये शालिवाहन वर्ष एकच म्हणजे १५४९ आहे; व संवत्सर प्रभव आणि मास वैशाख आहे. वारहि गुरुवारच आहे. पाहिल्या श्लोकांत ' वेद नवाधिकेंदु शरके ' याचा अर्थ वेद=४, नव=९ अधिक इंदु=१ आणि शर=५, म्हणजे १५ वर ४९ म्हणजे १५४९ असा आहे.

“ अंकानां वामतो गतिः ” हा नियम या किंवा पुढील दोन्ही श्लोकांत स्वीकारलेला नाही. दुसऱ्या श्लोकांत ‘ सोमपतत्रिवेदनिधि ’ याचा अर्थ सोम=१, पतत्रि म्हणजे ब ण=५, वेद=४, निधि=९ म्हणजे १५४९ असाच आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या श्लोकांत ‘नागाब्बि’ म्हणजे ४९ आणि शशिबाण म्हणजे १५, अर्थात् १५४९ शक असंच आहे. तात्पर्य, तिन्ही श्लोकांत १५४९ शक एकसारखाच आहे. प्रभव संवत्सर, वैशाख मास, शुक्लपक्ष आणि गुरुवार हे तिन्ही श्लोकांत एकच आहे. म्हणजे “ शके १५४९, प्रभव संवत्सर, वैशाख मास, शुक्लपक्ष गुरुवार ” येथपर्यंत तिन्ही श्लोकांची एकवाक्यता आहे. आतां तिथी आणि नक्षत्र यांचा विचार करावयाचा. नक्षत्र या तीन श्लोकांखेरीज अन्यत्र कोठेहि श्लोकांत किंवा बखरीत दिलेले नाही. हे वर दिलेल्या आधारांवरून वाचकांच्या लक्षांत आलेच असेल. तेव्हां नक्षत्रावरून तिथीचा विचार कर्तव्य असल्यास या तीन श्लोकांखेरीज दुसरा कोणताहि जुना आधार नाही हे सिद्ध आहे. पहिल्या श्लोकांत ‘नक्षत्रे च तिथौ विधौ’ अशा प्रकारे तीथ व नक्षत्र सांगितले आहे. आणि दुसऱ्या व तिसऱ्या श्लोकांत नक्षत्र रोहिणी आणि तीथ द्वितीया असे स्पष्ट आहे. म्हणजे “ नक्षत्रे च तिथौ विधौ ” या पदांचा अर्थ “ रोहिणी नक्षत्र आणि द्वितीया तीथ ” असा पुढील दोन श्लोक करणारांनी केला आहे. “ विधौ ” या पदाचे संस्कृतांत दोन अर्थ होतात. “ विधि ” म्हणजे ब्रह्मदेव या शब्दाची सप्तमी विधौ अशी होते; आणि ‘ विधु ’ म्हणजे चंद्र या शब्दाची सप्तमीहि “ विधौ ” अशीच होते. काव्यप्रकाशांतील ‘यामि विधावभ्युदिते’ हा इकारान्त व उकारान्त (विधि व विधु) शब्दाचा श्लेष सर्वप्रसिद्ध आहे. या श्लेषाप्रमाणे पाहिले तर पहिल्या श्लोकातील “ विधौ ” या पदाचे दोन अर्थ संभवतात; एक ‘ विधि ’ म्हणजे ‘ प्रजापति; ’ आणि त्याची तीथ व नक्षत्र म्हणजे द्वितीया व रोहिणी. कारण, द्वितीयेची देवता प्रजापति आणि रोहिणीची ही देवता प्रजापति आहे. ‘ नक्षत्रे च तिथौ विधौ ’ या श्लोकाचा याप्रमाणे अर्थ केल्यास (२ व्या व ३ व्या श्लोकांत असाच केला आहे) शिवाजी राजे यांची जन्मर्ताथ “ शके १५४९ प्रभव संवत्सर, वैशाख शु. २, गुरुवार, रोहिणी ” अशी निघते. चिटणीसांनी नक्षत्राखेरीज हीच तिथी दिली आहे. पण गणिताने शुद्ध द्वितीयेस शनवार येतो व नक्षत्रही भरणी येते. तेव्हां गणितदृष्ट्या हा अर्थ बरोबर बसत नाही. त्यामुळे दुसरा कोणता तरी अर्थ लावणे भाग आहे. ‘ विधौ ’ या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात हे वर सांगितलेच आहे. ‘ विधौ ’ ही ‘ विधु ’ याची सप्तमी मानल्यास “ नक्षत्रे च तिथौ विधौ ” याचा अर्थ “ नक्षत्र आणि तीथ विधु=१ ” असा होतो, म्हणजे पहिले नक्षत्र आणि पहिली तीथ अथवा ‘ प्रतिपदा व अश्विनी नक्षत्र ’ असा अर्थ निघतो. विधु, इंद्र, सोम, चंद्र हीं पदे एक (१) या संख्येबद्दल घालण्याची नेहमीचीच वहिवाट आहे. वरील

तीन श्लोकांत इंद्रु, सोम, आणि शशि हे १ या अर्थी वापरलेले आहेत. तेव्हां 'विधौ' हा शब्द विधु शब्दाची सप्तमी म्हणूनच वापरला असावा हे अनुमान अधिक दृढ होतें. असा अर्थ केला म्हणजे शिवाजी राजे यांची जन्मतीथ " शक १५४९ प्रभव संवत्सर वैशाख मास शु. १ गुरुवार, अश्विनी नक्षत्र " अशी निघते. आतां गणिताप्रमाणे पाहिलें तर प्रतिपदेस अश्विनी नक्षत्र व शुक्रवार येतो. पण प्रतिपदा शुक्रवारी सूर्योदय होण्यापूर्वीच सुमारे ५ तास किंवा १२ घटका लागते. आमच्याकडे वार सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत मोजतात. त्या मानानें पाहिलें म्हणजे गुरुवारी उत्तर रात्री प्रतिपदाच तीथ येते. तात्पर्य, शके १५४९ वैशाखांत गुरुवारी उत्तर रात्री अथवा उजाडत्या शुक्रवारी पहाटेस शिवाजी राजे यांचा जन्म झाला असें मानलें तर जन्मतीथ " वैशाख शु. १ गुरुवार, अश्विनी नक्षत्र " अशी येते. 'नक्षत्रे च तिथौ विधौ' यांत " विधौ " ही 'विधु' शब्दाची सप्तमी मानल्यास हाच अर्थ निघतो व गणिताने तो बरोबर ठरतो; करिता हाच अर्थ ग्राह्य आहे असें मानावें लागतें.

सारांश " नक्षत्रे च तिथौ विधौ " या पहिल्या श्लोकांतील पदाचे दोन अर्थ होऊं शकतात. [१] वैशाख शुद्ध २, गुरुवार, रोहिणी; [२] वैशाख शुद्ध १, गुरुवार, अश्विनी. पैकीं पहिला अर्थ स्वीकारल्यास गणित बरोबर जुळत नाही. दुसरा घेतल्यावर बरोबर जुळते म्हणून दुसराच अर्थ घ्यावा लागतो. यावर कोणी अशी शंका घेतील कीं " तुम्ही पहिल्या श्लोकाचा अर्थ केला, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकांत जर वरील दोन अर्थांपैकीं पहिला अर्थ स्वीकारला तर पहिल्या श्लोकाचाच त्याहून निराळा असा दुसरा अर्थ कां करावा ? " शंका बरोबर आहे. परंतु त्यास उत्तर एवढेंच आहे कीं, 'विधौ' याचे जर दोन अर्थ संभवतात तर त्यांतला गणितसिद्ध अर्थ घेणेच जरूर आहे. शिवाय वर शिवादिग्वजयांतून घेतलेले हे तिन्ही श्लोक एकदम केलेले असतील असे मुळींच संभवत नाही. कारण, एकच अर्थ व्यक्त करण्याकरितां एकच मनुष्य एका कार्त्ती तीन श्लोक तयार करील हें संभवत नाही. तेव्हां या तिहीं-पैकीं कोणता तरी एक श्लोक जुना व दोन श्लोक मागाहून कोणीतरी केलेले असावेत असें मानावें लागतें. शिवादिग्वजयांत "नक्षत्रे च तिथौ विधौ" हीं पदे असलेला श्लोक ज्या अर्थी पहिल्यानें दिला आहे त्या अर्थी तोच जुना असावा असें अनुमान करण्यास जागा आहे. शिवाय तिसऱ्या श्लोकांत 'विधिमान्वित' म्हणजे 'विधि' किंवा प्रजापतीचें भा म्हणजे, नक्षत्र असा जो उल्लेख आहे तो पहिल्या श्लोकांतील 'विधौ' हें पद विधि या शब्दाची सप्तमी मानून तदनुसार केला आहे असे सहज दिसतें. तेव्हां यावरूनहि पहिला श्लोक मूळचा आणि दुसरे दोन त्याचा एक प्रकारचा अर्थ मनांत आणून मागाहून केलेले, असें अनुमान होतें. शिवाजीचें जन्मनक्षत्र दुसऱ्या कोणींहि दिलेले नाही तेव्हां

नक्षत्रावरून जन्मतीथ कायम करण्यास दुसरें कोणतेंच साधन नाहीं हें वर सांगितलेंच आहे.

उपसंहार.

वरील सर्व विवेचनावरून असा निर्णय निघतो कीं, शिवाजी महाराजांच्या पश्चात् कांहीं दिवसपर्यंत म्हणजे सभासदी बखरीपर्यंत त्यांची नक्षी जन्मतीथ कोणी दिलेली अद्याप उपलब्ध झालेली नाहीं. “नक्षत्रे च तिथौ विधौ” हा ज्या श्लोकांत पाठ आहे तो प्रायः जुना असावा. याचे दोन अर्थ होऊं शकतात, पैकीं “शुद्ध द्वितीया, गुरुवार, रोहिणी” हाच अर्थ मल्हारराव चिटणीसाचे वेळीं म्हणजे शिवाजीचे उत्तर सुमारे १२५ वर्षांनंतर प्रचारांत होता; व पुढें बखरकारांनीं प्रायः तोच अर्थ घेऊन आपआपल्या बखरींत ग्रथित केला असावा. हा अर्थ गणितास जुळत नाहीं इकडे त्यांचें लक्ष न जाणें अगदीं स्वाभाविक आहे. कारण १०० किंवा १५० वर्षांपूर्वींचें तिथ्यादि गणित फारच थोड्या लोकांस अवगत असतें; व तितका शोध करण्याचीहि लोकांची प्रवृत्ति नसते. सुदैवानें आपल्या नजरेस जर ही चूक आज आली आहे तर सर्व पुराव्याचा विचार करून सर्वास मूळ आधारभूत दस्तऐवज कोणता हें पाहून त्यावरून आपणास अर्थनिर्णय केला पाहिजे. तसा अर्थनिर्णय करावयास लागलें म्हणजे “नक्षत्रे च तिथौ विधौ” याचा दुसरा अर्थ म्हणजे तिथी शुद्ध १ व नक्षत्र अश्विनी किंवा तीथ पहिली आणि नक्षत्र पहिलें हा सहज लक्षांत येतो. आणि गणित करून पाहिलें तर तिथी, वार व नक्षत्र यांचा सुरेख मेळ बसतो. गणिताचा आणि या अर्थाचा मेळ काकतालीय न्यायानें होत असेल हें म्हणणे बरोबर नाहीं. करितां हल्लीं जो पुरावा उपलब्ध आहे त्या सर्वांचा विचार करितां शिवाजी महाराजांची जन्मतीथ

शके १५४९ प्रभव, वैशाख शुद्ध प्रतिपदा, गुरुवार उत्तररात्र

अश्विनी नक्षत्र, ता. ६ माहे एप्रिल सन १६२७

हीच साधार आहे असें मानावें लागतें. गणिताचे कसोटीस दुसरी कोणतीही तिथी उतरत नाहीं. “विधौ” याचा अर्थ निराळा करावा लागतो. पण मग गणित सर्व जुळतें हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. चिटणीसांची व इतर बखरकारांची चूक कशी व कां झाली असावी याचें कारण वर सांगितलेंच आहे. इंग्रजी पद्धतीप्रमाणें वारास मध्यरात्रीस सुरवात होतें; करितां गुरुवार उत्तररात्र म्हणजे इंग्रजी पद्धतीनें शुक्रवार धरून वर इंग्रजी तारीख ६ एप्रिल दिली आहे. सुमारे २७५ वर्षांपूर्वीं जन्मलेल्या शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबद्दल जुन्या ग्रंथांतून इतका घोंटाळा असावा हें जरा चमत्कारिक तर खरेंच; पण नेपोलियनचा पराभव करणारा प्रसिद्ध इंग्रजी योद्धा व मुत्सद्दी ड्यूक ऑफ वेलिंग्टन

याची जन्मतारीखहि अशीच अद्याप अनिश्चित आहे. हें लक्षांत आणलें म्हणजे याबद्दल फारसें आश्चर्य वाटणार नाही. कोणीही पुरुष जन्मते वेळींच तो पुढें मोठा होणार हें समजत नसतें, त्यांतून जिजाबाईसारखी नावडती बायको धामधुर्माच्या प्रसंगी शिवनेरीस प्रसूत झाली. तेव्हां तेथें जन्मलेल्या मुलाची जन्मवेळा कदाचित् काळजीनें तेव्हांचे तेव्हांच कोणी टिपून ठेवली नसेल. कसेंही असो. जन्मतिथीबद्दल उपलब्ध असलेल्या कागदपत्रांतून पाहतां बराच घोंटाळा आहे. याचा निर्णय लावण्याचा आमच्या बुद्धीप्रमाणें आम्हीं प्रयत्न केलेला आहे. पण याशिवाय जुन्या कागदपत्रांच्या आधारेनें कोणास कांहीं म्हणणें असल्यास तें आम्ही मोठ्या आनंदानें प्रसिद्ध करूं.

(अग्रलेख)

श्रीशिवजयंत्युत्सव.

सालावादप्रमाणें श्रीशिवजयंत्युत्सव वैशाख शु. २स व्हावयाचा तो यंदा प्रतिपदेस म्हणजे येत्या सोमवारी होणार. याचें एक कारण दुसरीकडे “ श्रीशिवाजी महाराजांची जन्मतिथी ” या मथळ्याखाली दिलेल्या स्वतंत्र लेखावरून वाचकांचे लक्षांत येईलच. केवळ शिवाजी महाराजांच्या प्रिय व पवित्र स्मरणार्थ म्हणून जो उत्सव करावयाचा तो वास्तविकपणें कोणत्याही तिथीस केला तरी सारखाच. तथापि एकाद्याचा जयंत्युत्सव म्हणून करणें झाल्यास तो होतां होईतो पंचांगदृष्ट्या बरोबर ज्या तिथीस त्याचा जन्म झाला त्याच तिथीस केला पाहिजे. आजच्या अंकांत उपस्थित केलेल्या वादाचा निकाल लागण्यास आणखी थोडा काळ गेला पाहिजे. परंतु सोमवारी प्रतिपदा थोडी व द्वितीया जास्त असल्यामुळें अनायासानेंच जयंत्युत्सव प्रतिपदेस होणार. इत्यादि.

जेधे यांची शकावली.

१ पुढील शकावलीची वही रा. रा. दयाजीराव सर्जेराव ऊर्फ दाजीसाहेब जेधे देशमुख, इसाफतदार मौजे कारी, संस्थान भोर यांजकडून मजकडे सुमारे १।१० वर्षांखाली आली. त्या वेळचे कांहीं महत्त्वाच्या कामांतील मनोव्यग्रतेमुळे, इतर कागदांबरोबर ती जी एकदां गैरविल्हेस लागली ती मालकाने सहा महिन्यां-पूर्वी तिची मागणी करीपर्यंत तशीच पडून राहिली होती. ती शोधून काढल्यानंतर, तिची नकल करून घेऊन मूळ वही मालकांकडे परत केली, व नकल आपले मंडळाकडे तपासून घेण्याकरितां ठेविली. आपले अध्यक्ष, चिटणीस व संशोधक रा. पां. न. पटवर्धन यांनी तिची चांचणी केली असून, त्यांतील कांहीं मित्र्या गणितदृष्टीनें तपासून पाहिल्या आहेत.

२ ही वही उभ्या व अरुंद अशा पोर्तुगीज कागदावर लिहिली आहे. तिचीं पाठपोट बावीस पानें असून, तेविसावें पान अर्धेंच लिहिलेलें आहे. हीत शके १५४० ते शके १६१९ पावेतोंची सालवार हकीकत कमजास्त तपशिलानें दिलेली आहे. मूळ वही तपासून पाहिल्यानंतर अगर वाचल्यानंतर, तीत कोणी तरी बरेच ठिकाणीं शोध केले आहेत, कांहीं ठिकाणीं बोजड रीतीने अक्षरें चिताड करून गिरविली आहेत.

३ मंडळाचे सुप्रसिद्ध संशोधक रा. वि. का. राजवाडे यांनीं म. इ. सा. खंड १८, लेखांक ५ मध्ये एका त्रुटित शकावलीचीं कांहीं पाने छापिलीं आहेत. त्यांतील शक १५५४, १५७८, १५८६, १५८८, व १५९२ या सालांतील हकीकत या वहींतील त्याच सालांतील दिलेल्या हकीकतीशीं लावून पाहतां असें निश्चयानें म्हणतां येतें कीं, या दोन्ही शकावलींचें मूळ एकच असावें. भाषेच्या दृष्टीनें रा. राजवाड्यांची शकावली जुनी आहे. प्रस्तुतची वही शेंदीडशें वर्षापूर्वी लिहिली गेली असावी असें या वहींतील खा, सा, स गैरे अक्षरांचे वळणावरून म्हणण्यास हरकत नाही. दोन्ही शकावलींत जो भेद-म्हणजे तपशिलाचें आधिक्य आहे त्यावरून असें बिनधोक म्हणतां येतें कीं, जेधे यांची सालोसाल उपलब्ध झालेली माहिती शकावलींत त्या त्या सालाखालीं नमूद करून, या वहीचे लेखकानें ही शकावली सजविली आहे, व ती जेधे देशमुखासाठींच केली असावी.

(१) शिवछत्रपतींचा जन्मकाल या शकावलींत शके १५५१ फाल्गुन वद्य ३ शुक्रवार असा दिला आहे. ही बाब खरोखर चमत्कारिक आहे. सुमारे १६ वर्षांपूर्वी, या बाबीची बरचि भवति न भवति होऊन, छत्रपतींची जन्मतिथ शके १५४९, प्रभव, वैशाख शु. १ गुरुवार, उत्तररात्र, अश्विनी नक्षत्र, ता. ६ एप्रिल सन १६२७ (old style) असल्याबद्दल मी उराविलें होतें (पहा,

केसरी वर्ष २०, अंक १७, ता. २४।४।१९००). प्रसिद्ध व अप्रसिद्ध बखरींत या जन्मतिथीबद्दल अत्यंत विसंगतता आहे; सबब या बाबीचा जितका जास्त खल होईल तितका पाहिजेच आहे.

(२) शक १५७१ तील थोरले शहाजी महाराज व जेधे देशमुख यांचे दरम्यान शपथपूर्वक झालेल्या करारमदारांसंबंधीचे उल्लेखावरून असे म्हणण्यास हरकत नाही की, दादाजी कोंडदेव व शिवाजी महाराज यांनी पुणे प्रांतांत रचू घातलेल्या व्यूहास व धोरणास शहाजीची पूर्ण अनुमति होती. कदाचित् शहाजी महाराजांची ही मसलत असावी.

(३) या शकावर्लीत अफजलखानाचे वधाचा प्रसंग बराच खुलासेवार दिलेला आहे, व तो देतांना अखेरीस

॥ हनुमंत अंगद रघुनाथाला ॥

॥ जेधे बादल शिवाजीला ॥

असा एका पोवाड्यांतील चरणाचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख कोणते पोवाड्यांतील आहे हें कळत नाही.

(४) शिवाजीमहाराज व औरंगजेब यांची भेट आग्यास झाली-दिल्लीस नव्हे-असे या शकावर्लीत स्पष्ट म्हटलें आहे. या उल्लेखावरून रा. राजवाडे यांच्या म. इ. सा. खंड ८, ले. २३ मधील उल्लेखाची संगति लागते. इकडील बखरींत दिल्लीस भेट झाल्याचे जे उल्लेख आहेत त्यांचा अर्थ इतका घ्यावयाचा की, ही भेट स्थूल मानानें मोगलाचे राजधानीत म्हणजे दिल्लीस झाली. भेटीसंबंधानें या शकावर्लीत दिलेले स्थानाचा मुसलमानी तवारिखांतील हकीकतीशी उत्तम मेळ आहे.

(५) कारंजाचे स्वारीचा बखरींतून उल्लेख आहे. परंतु स्वारीचें साल वगैरे या शकावर्लीत पहिल्यानेच आढळतें.

(६) नेताजी पालकर सरनोबत यांस शब्द करून घेतल्याचा उल्लेख या शकावर्लीत शके १५९८ त आलेला आहे. हकडील बखरींत नेताजीचे धर्मातराचा उल्लेख नाही. ' मर्आसर--इ-- आलमगिरी ' या मुसलमानी तवारिखेंत मात्र यासंबंधानें निर्देश असून, ता. १ शवाल १०७७ हिजरी (ता. २७ मार्च १६६७) रोजी नेताजीची सुता झाली असें तींत स्पष्ट लिहिलेले आहे. नेताजीचें नांव मुर्शिदकुलीखान ठेवण्यांत आलें असेहि वरील तवारिखेंत आढळतें. शिवाजीमहाराजांवर आग्रा येथे आलेल्या प्रसंगाशी या धर्मातराचा संबंध येत नाही. बळजबरीनें बाटविले जाण्याचा नेताजीवरील प्रसंग अलग आहे.

पान १,

श्रीगजवदनवरद

श्री शके १५४० कालयुक्त नाम संवच्छरे कार्तिक वद्य प्रतिपदा औरंगजेब उपजला

शके १५४६ रक्ताक्षी संवच्छरें

कार्तिक मासी भातवडीस मोगलाचा मलिक अबरे सोलापुरास वेढा
सुभेदार लस्करखान व येदीलशाही घालून विज्यापुरकरापासून घेतले १
मुला महमद यैसी दोन कटके मलीक
आबरे बुडविली १

शके १५४७ क्रोधननामसंवछरी जहागीर पातशाहावरी त्याचा लेक सुलतान
खुरूम रुसोन निजामशाही मध्ये गेला त्यास निजामशाहामध्ये मलिक अबरे
ठाव दिल्ली १

शके १५४८ क्षयनाम संवच्छरे वैशाख मासी मलिक आबर परलोकास गेला १
शके १५५० विभवनाम संवच्छरे सुलतान खुरूम पातशाहीस दिलीस
बैसला नाव शाहाजाहा ठेविले १

ये वर्षी कार्तिक मासी कृष्ण पक्षी पंचमी गुरुवासरी नक्षत्र पुष्य राजश्री
कान्होजी नार्हक जेधे यांची पहिली स्त्री पासलकराची लेकी सावित्रीबाई होती
तिचे पोटी बाजी ना पुत्र जन्मला माहानक्षत्र अनुराधा दक्षणायेन

शके १५५१ शुक्ल संवत्सरें

फालगुण वद्य त्रितीया शुक्रवार नक्षत्र चैत्रमासी इभराम इदिलशाहा
हास्त घटी १८ पळे ३१ गड ५ परलोकास गेला सुलन महमद
पळें ७ ये दिवसी राजश्री सिवाजी राजे शाहा तख्ती बैसले खवासखान
सिवनेरीस उपजले १ प्रधान जाला मुरार जगदेराव

भावणे पुर्णिमेस लुखजी जाधव- कारभारी जाला १
राव नीजीमशाहानी मारिले १

शके १५५२ प्रमोद संवच्छरें

येवर्षी दुकाल पडिला

पौश वद्य येकादसी फत्तेखानास
सोडून मज्यालस दिल्ली १

शके १५५३ प्रजापति संवच्छरे फत्तेखाने बुऱ्हान निजामशाहा मारिला १

शके १५५४ अगिरा संवच्छरें

जेष्ठ काजी महबतखानें वेढा घालून
दौलताबाद घेतली १

भाद्रपद मासी शाहाजी राजें याणी
पेमागिरीस निजाम शाहावरी छेत्त
घरिले १

(१७)

(पान २)

शके १५५७ युव संवछरें शाहाजी राजे माहुलीस गेलें तेथें रणदुलाखान इदिलशाही व खान जमा मोगलाचा सुभा जाऊन वेढा घालून निजामशाहा हाती घेतला शाहाजी राजे इदिलशाही चाकर जालें ते समई रणदुलाखानाने कान्होजी जेधें नेले होतें तेथें माहाराजाची भेटी जाली :

शके १५५८ घाता संवछरें ताा शके १५६१ प्रमार्थी संवछर ये संवछरी वसवापटाण इदिलशाहानी घेतले १

शके १५६५ सुभान संवछरी बहादुरशाहा उपजले नाव शाहाअलम ठेविले १

शके १५७० सर्वघारी नाम संवछरी श्रावण वद्य प्रतिपदा शाहाजी राजे मुस्तफाखाने धरिले नजीक चंदी त्याजवा कान्होजी नाईक जेधें व दादाजी कृष्ण होते त्यास कनकगिरीस अटकेत ठेविले तें समई दादाजी पंतासचा पुत्र रत्नाजिपंत कनकगिरीस मृत्य पावले १

शके १५७१ विरोधी संवछर जेष्ट शुभ पुर्णिमा शाहाजी राजे कोढाणास दे(वे?) ऊन सोडिले ते समई कान्होजी नाईक जेधें व दादाजी कृष्ण लोहकरे यांस सोडिले माहाराजाची व त्यांची भेटी जाली तें समई माहाराज बोलिले की तुम्हीं अम्हामुले बंदखानी श्रमी जालेस यांडपरी आम्हीं पातशाहासी तह केला की बारा गावातून मजुरा करून हुकुम प्रमाणें कर्नाटक प्रांते मसलत करावी त्यावरून बेगरूल प्रांत पांचा लक्षा होनाचा जाहागीर दिलहा आहे यांकरिता आपणास कर्नाटकची मसलत करावी लागली तुमचे वतन मावळात आहे चिरंजीव राजश्री सिउबा खंडेबारियांत व पुणा अहेत त्याजवल तुम्हीं जंमावानसी राहावें तुमची जबरदस्ती त्यां प्रांते अहे अवघें मावळचे देशमुख देखील त्यासी रुजु होऊन त्यांचें आशेत वर्तेत यैसा विचार करून जबरदस्तीने राहावे येखादी मोगलाईकडील फौज व इदिलशाहीकडील फौज आली तरी आपण इमान राखाव त्यांसी लढाई

(पान ३)

करावी यैसी शफत इमानपुरस्कर बेल रोटीवर हात ठेऊन घेतली तैसीच त्याणी हि कान्होजी नाइकांस शेषत दिल्ली अणी कान्होजी नाईक यांस व दादाजी कृष्ण यांस वस्त्र देऊन बराबर हुज्न्या व पत्ते देऊन राजश्री सिवजी राज यांजकडे पाठविले १

शके १५७६ जये संवछरी संभाजी राजे यांस उमाजी राजे पुत्र जाले कार्तिक वद्य द्वादसीस उपजले १

शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवजी राजे याणी पीष चतुर्दसीस

जाऊन जावली घेतली ते समई कान्होजी जेधे देशमुख व बांदल व सिलिबकर यांचा जमाव व मावलच्या देशमुखांचा जमाव बराबर घेऊन जमावाच्या बळे युद्ध करून जाउली घेतली १

शके १५७८ दुर्मुख संवच्छर

वैशाखमासी राजश्री सिवजी राजे याणी रायरी घेतली समागमे कान्होजी जेधे देशमुख ताा भोर व बादल व सिलिबकर देशमुख व मावलचा जमाव होता हैबतराउ व बालाजी नाइक सिलिबकर याणी मध्यस्ती करून चंदरराउ किलिया खाली उतरले त्यावरी दुसरा सिका हैबतराउ सिलिबकर यांस दिल्हा अणि भावाभावाच्या वांटणीया केल्या १

मार्गसीर्ष मासी सुलतान महमद इदिलशाहा मृत्य पावले १
अस्वीन वद्य पक्षी राज्यानी सुपे घेतले संभाजी मोहिते धरिले १
माघ शुध पक्षी गायकवाडासी सोयरीक केली सखवारवाईचे लग्न जाले १

शके १५७९ हेमलंबी संवच्छर

चैत्र वद्य येकादसी रविवारी घटी ८ अंवरंगजेबाने अदलशाहापासून बेदर घ्यावयाचा तह केला अणी बेदरास अले अशाढ शुध त्रितीया गुरुवारी बेदर घेतले १

वैशाख शुध पंचेमीस जाधवरायासी सोयरीक केली १

जेष्ठ मासी नौसीरखान यासी युध्य अमदानगरी राजश्री सिवजी राजे याणी केले १

कार्तिक शुध पोर्णिमेस खान महमद बडे साहेबिणीने मारिला १

पौषमासी औरंगजब दिलीवर चालले १

वैशाख शुध द्वादसीस इंगलियाची सोयरीक केली १

वैशाख मासी लुनर लुटले १

जेष्ठ शुध द्वादसीस राजश्री सिवजी राजे यास संभाजी राजे पुत्र जाले पुरंधेरी उपजले १

अश्वीन वद्य द्वादसीस कल्याण भिवडी राज्यानी घेतली ते समई लस्कर व हाशम दादाजी बापुजीस सुभा सांगोन रवाना केले तेव्हा कान्होजी नाईक जेधे याजपासून दादाजी कृष्ण लोहकरे त्यांचे भाऊ सखो कृष्ण लोहकरे

(पान ४)

शके १५७९ हेमलंबी संवच्छर

यांस मागोन घेतले आणि दादाजी पंत यांस कल्याणचा नामजाद हवाला व सखोपंतास भिवडीचा हवाला

सागितला येसीजी गोपनाथ यांणी आपले भाऊ कान्होजी नाईक जेधे यां कडील कारभार अम्ही करीत होतो तैसाच करावा म्हणून हाती दिव्हे १

शके १५८० विलंबी संवछर पौष मासी फतेखान विजापुरी विश देऊन मारिले व श्रावण मांसी बहलोलखान मारिला भाद्रपद शुभ १ ३ सोनाजीपंतास दिलीस रवाना केलें वखें दिव्ही १

शके १५८१ विकारी संवछर

औरंगजब तख्ती बैसला १
वैशाख मासी अदलशाहा पातशाहा यांचे फरमान मावळच्या देशमुखास आले की अफजळखानास सामील होणे त्यांस केदारजी खोपडे अफजळ खानाजवळ होते खंडोजी बिन धमोजी खोपडे देशमुख ताा उत्रोली हे अफजळखानाकडें गेले १
कान्होजी नाईक जेधें यास मावळच्या देशमुखाबराबरी फरमान आला होता तो घेऊन व आपलें पांच जण पुत्र घेऊन राजश्री स्वामीच्या दर्शनास राजगडास गेलें राजश्री स्वामीस परवाना दाखविला तेव्हा राजश्री स्वामी बोलिलें की तुमचें सेंजारी केदारजी व खंडोजी खोपडे देशमुख ताा उत्रोली हे अफजळखानाकडें गेलें तुम्हीं पातशाहाई हुकूम मोडून राहिले म्हणजे वतनास अपाये होईल जिवावरी गोष्ट येऊन संकट पडलें याकरिता तुम्हींहि जाणें त्यावरी कान्होजी नाा बोलिले की माहराजानी आपली क्रिया घेऊन तुमचें हाती दिव्ही तेच क्रिया व इमान आपला शाबूत आहे वतन साहेबाच्या पायावरी ठेविले

श्रावण शुभ २ सिवाजी राजे जाउलीस आले भाद्रपद वद्य चतुर्दसीस सिवाजी राजे यांचें स्त्री सर्वाईस देवआशा जाली १
कार्तिक मासी अफजळखानानें प्रतापगडास कृष्णराव हजीब राजश्री स्वामीकडें पाठविला त्यांस वखे देऊन प्रतापगडाखाली भेटी व्हावी हा निश्चये करून माघारे पाठविलें तेव्हां अतःस्तें विचार कान्होजी जेधे व सरकारकून बैसोन राजश्री स्वामीनी विचार केला की मुसलमान बेमान अहे बादलाचा जमाव जाउलीस व पराच्या रानात राहाणें कदाश्चित भेटीचे समई त्यांणे बेइमानी केली तरी त्यांचे लस्कर पारात आहे तें डोंगरास चढु न देणें अणी निवडक भाणुस घेऊन अपली मदत करणें कदाश्चित श्री अर्थेच्या वरदे अफजळखान मृत्य पावला तरी इशारतीचें अवाज गडावरी होंतील तेव्हां पारावरी चालून घेऊन अगदी लस्कर बुडवणें हँबतराऊ व बाळाजी नाा सिलिबकर जमावानिसी बोचेघोलीचे घाटी ठेविलें आहेत तें घाट

आपण व आपले (लें) क साहेबापुढे स-
खस्त होऊन तेव्हा जे होणें तें होईल

लस्करास चढूं देणार नाहीत यैसा
अतःस्ते विचार जाला आणि बंदो-
बस्ती केली १

मार्गैसीर्ष मासी शुघ पक्षी सप्तमी
गुरुवारी प्रतापगडाचे माचीस अफ-
जलखान

(पान ५)

शके १५८१ विकारी मार्गैसीर्ष मास

कान्होजी नाा यैसैं बोलोन शफत
केली त्यावरी राजश्री स्वामी बोलिलें की
हातावरी पाणी घेऊन वतनास घालणें
आज्ञेप्रमाणें वतनास हातावरी पाणी
घेऊन सोडिले तेव्हा बोलिलें की
अपला कबिला कारीस आहे तो
तळेंगावाकडे घेऊन जाणें ते समई
दादाजी कृष्ण यांस कल्याणच्या ह-
वाला होता त्यांस बोलून आणून
त्याचे वडील पुत्र रखमाजी दादाजी
आपणा जवळ ठेऊन कान्होजी नाई-
कानी आपला कबिला व दादाजी
पंताचा कबिला राजश्री स्वामीचें
आज्ञेप्रमाणें तळेगावास दमढेरियांच्या
गावी ठेविला राजश्री स्वामीची व
कान्होजी नाा यांची क्रिया बेलरोटी-
वरी हात ठेऊन जाली त्या उपरी
बांदलाचा जमाव व हैबतराऊ सिलि
बकर व पासलकर मारणें व दमाले
व मरळ डोहार बोलावून आणून
अतःस्ते यांच्या विद्यमानें क्रिया
घेऊन हाशमाचा जमाव खरा केला
राजश्री पंताजी गोपनाथे यांस अफ-
जळखानाकडे हेजबसि पाठविलें
अणि प्रतापगडा घाली भेटी घ्यावी

बाा पालखी व हेजीब घेऊन हुदेंकरा
समवेत भेंटीस आले राजश्री स्वामी
किलिया वरून उतरून भेटीस आले
भेटी समई येकांगी करून अफज-
लखान जिवे मारिला सीर कापिले
जीव माहाला व व लोक व कान्हो-
जी नाा यांचे पुत्र बाजी सर्जाराऊ
यांणी युध्याची सर्त केली इशारती
अवाज प्रतापगडावरी जाला तेंव्हा
कान्होजी नाईक जेधें जमावानिसी
व बादल देखील यांणी पारावरी
चालोन घेऊन लस्करांत मारामारी
केली अगदी लस्कर बुडविलें कांही
पळोन गेलें तेव्हां खंडोजी खोंपडा
पाडाव जाला त्यास राजश्री स्वामी-
नी शास्त केली कान्होजी नाा जेधे
व लोक येकनिष्टा धरून राहिले
त्याची नवाजीस केली जेधियांस
पान तरवारिचें अघी द्यावें यैसा
सिधांत केला १

मार्गैसीर्ष वद्य नवमी मोमवारी रात्री
राजश्रीं स्वामीनी पनाळा घेतला १
माघ शुघ १४ स विज्यापूर प्रांते
राजश्री स्वामीनी स्वारी केली कृष्णेच्या
काठे गदलस्मीश्रवापावेतो खंडाणि-

यैसी बोली केली १
रस्तुमजंमा व फाजीलखान यांसी व
राजश्री स्वामीसी कोल्हापुरानजीक
युध्य जालें बारा हाती व दोन हजार
घोडी राजश्री स्वामीकडें पाडाव जाली
गनीम पळोन गेला १

या घेतल्या १
कान्होजी जी जेधे यांजपासून
कावजी कोढाळकर वाघोजी तुपे
यांस भागोन घेऊन इशमाच्या इ-
जारिया सांगितल्या १
पवाडा केला त्यामध्ये अहे की
हनुमंत अंगद रघुनाथाला जेधें
बादल सिवाजीला जैसे

शके १५८२ शार्वरी नाम संवच्छर

चैत्र शुध प्रतिपदेस राजश्री सिवाजी
राजे फिरोन पनालीस आले मग
सिदी जोहार घेऊन पनाळियांस वेढा
घातिला १
अश्वीन मासी चाकणेचा कोट शा-
स्ताखाने घेतला मग पुणियांस
आला १
भाद्रपद वद्य त्रयोदसी पनाळा सला-
बतखानासी दिल्हा सला केला १

जेष्ठ शुध ८ वासोटा गड घेतला १
संवच्छर प्रतिपदा बुधवारी शास्ताखान
भिवरा उतरोन भला १
आषाढ वद्य १ पनालिस यावरून
राजश्री स्वामी उतरोन खळणियांस
गेले ते समई सिदी जोहार यांची
फौज पाठीवरी अली युध्याची दाटी
बहुत जाली तेव्हा बादलाच्या लो-
कानी युध्याची शर्त केली लोक
खस्त जालें बाजी प्रभु देश कुळ-
कर्णी ठार जाला

(पान ६)

शके १५८२ शार्वरी

माघ शुध चतुर्दसी मंगळवारी का-
हार तलबखान यांसी लडाईं जाली
उबरखिंडीस जुझ जालें राजश्री स्वा-
मीची फर्ते जाली त्यापासून खडणी
घेऊन वाट दिल्ही १
माघ मासी राजश्री स्वामी निजा-
मपुर लुटिले दाभुल व प्रभावली
कबज केली १
पौष शुध १२ द्वादसीस राजश्री मो-
रोपंतास मजमू दिल्ही १

आषाढ वद्य १
तेव्हा तरवारेचे पान आधी बाद-
लास घावेसे केले त्यावरी जेधियास
घावे १
कार्तिक मासी राजश्री सोनाजी
पंडित शास्ता खानाचा निरोप घेऊन
राजगडास राजियापसी आलें १
ईदिलशाई परडें कोट मोगलास
शास्ताखानाचे मारफातीने दिल्हे १

शके १५८३ ऋगव संवत्सर

वैशाख शुभ ११ सोमवारी श्रृंगारपुर
राज्यानी घेतलें तेथील राजे सूर्या-
राऊ पळोन गेले १
कार्तिक मासी राजश्री वर्धनगडास
जाऊन उष्णकाल संपूर्ण राहिलें १
भाद्रपद शुभ षष्ठी नरहरी अनंदराऊ
यांस पेशवाई दिल्ली आणि आनाजी
पंतास वाकेनिसी दिल्ली सरकार-
कुनास पालख्या दिल्या १

देहरी गडास बुलाखीने येऊन वेढा
घातला तेथें कावजी कोढाळकर
जाऊन चारशें लोक मारून वेढा
काढला १
सिद्दी जोंहार सलाबती खानावरी
अली ईदिलशाहा खासा जाऊन
लडाई करून मोडिला तों पळोन
केळोसीस गेला आणि दो महिनि-
यानी मेला १

शके १५८४ शुभकृतसंवत्सरे

जामदारखानावरी खासा राजियांनी मिरे डोंगरास जाऊन पेणेंस छंपा
घातला चैत्र वद्य दशमी गुरुवारी मोरोपंतास पेशवाई व निळोपंतास मजमु
दिल्लीं भाद्रपद शुभ द्वादसी आनाजीपंतास सुरनिसी दिल्लीं पेणेंच्या जुझांत
वाघोजी तुपे जखमी जालें व लोकहि जखमी जालें कांही पडिले १

शके १५८५ शोभकृत संवत्सरे

चैत्र शुभ अष्टमी रविवार शास्ताखाना
वरी पुण्यात सिवाजी राजा खासा
जाऊन छपा घातला शास्ताखानाचा
हत तुटला मग पळाला त्यांचा लेक
अबदुलफतेें ठार जाला लाल माह-
लात सिरलें तेव्हा कान्होजी नाईक
जेघें यांचा पुत्र चादजी नाईक समा-
गमे युध्य समई होतें सर्ज्याराऊ
स्वाराच्या जमावांत नदीपलीकडें
ठेविले होतें राजश्री स्वामी लालम-
हालचे दिडीने बाहेर निघताच घो-
डियावरी

मार्गेंसीर्षमासी जसवंतसिंग कोढाणि-
यांखाले वेंढियास आलें १
माघ शुभ शष्ठी शनवारी शाहाजी
राजे परलोकास गेले १
माघ वद्य चतुर्थी भृगुवारी राजे
फिरोन गडास आले पौषमासी वद्य
चतुर्थीस जाऊन सुरत लुटिल १

(पान ७)

चैत्र शुभ

शके १५८५ शोभकृत

त्रैसोः निघोन स्वारा बराबर कर्यात
मावळात निघालें वरकड जागा जागा

लस्करच्या टोल्या ठेविल्या होत्या
त्यांही निघाल्या १

शके १५८६ क्रोध संवत्सरे

ज्येष्ठ शुभ चतुर्दसी सोमवारी जस-
वंतासिंग कोढाण्यांचा वेढा काढिला
त्यांचा सुबा तगीर होऊन जयासिं-
गास जाला १
मार्गेंसीर्ष मासी खुदावदपूर राज-
श्रीनी लुटिलें १
पौष वद्य अमवाशा महाबळेश्वरी जि-
जाई आऊ तुळा जाली ग्रहण सू-
र्याचे होतें.
सोनाजी पंतीही तुळा केली १

कार्तिक मासी येदिल शाहाची व
राजेश्री स्वामीचा बिघाड होऊन
नि खवासखान कुडाळास अले राजेश्री
स्वामी शेनेसहवर्तमान जाऊन घोर-
पडें मारिले खवासखानासी युध्य
केलें तो पळोन घाटावरी गेला समा-
गमे सज्याराऊ जेधे होतें त्याणी
युध्याची शर्त केली १
माघ मासी राजश्री जाहाजात बैसोन
वसनुरास गेले ते शाहर मारून
आलें २
माघ वद्य पंचमीस सोनाजी पंत पर-
लोकास गेले १

शके १५८७ विश्रवसु संवत्सरे

चैत्र वद्य दशमी शुक्रवारी राजश्री
पुरंधरास आलें १
वैशाख मासी जयसिंग व दलेलखान
येऊन पुरंधरास वेढा घातला आषाढ
शु १० राजश्री येऊन जयासिंगास
भेटोन सला केला राजेश्री संभाजी
राजे यांस पंच हजारी देऊन चाकर
केलें १
फालगुण शुभ नवमी सोमवारी
राजश्री सिवाजी राजे व राजश्री
संभाजी राजे यैसै औरंगजबाचे भेटीस
गेले समागमे सज्याराऊ जेधें नेले १

येदिलशाहाचा व मोगलाचा सला
जाला तुटोन जयसिंग व राजश्री
सिवाजी राजे व दलेलखान विज्या-
पुरावरी मार्गेंसीर्ष मासी चाळून
गेले तेथे ईदिलशाही फौज सज्या-
खान वगैरे येऊन लडाई दिल्ली
मग अंतःस्तें द्रव्य देऊन विज्या-
पूरकरानीं सला मग मोगलासी
केला राजश्री सिवाजी राजे यांणी
जयसिंगा पासून निरोप घेऊन
राजगडास आलें १

शके १५८८ पराभव संवत्सरे

जेष्ठ शुभ द्वितीया राजश्री सिवाजी
राजे अग्रियास पाऊन औरंगजबची

श्रावण वद्य द्वादसी अग्रियातून
पेटारियांत बैसोन पळाले यावरी

भेटी घेतली विषाड होऊन राजश्रीस
चौकिया दिल्या. १
मार्गशर्षिभासी पीरमिया व ताजखान
देवरुखी होतें. तो झगडा होऊन
मारिला हाती पाडाव केला. १

राजश्री संभाजी राजेसहवर्तमान मार्गो-
सर्षि शुध पंचमीस राजगडास आलें
१
श्रावण वद्य अमवाशेस त्रिबकपंत व
रघुनाथपंत कोरडे अगरा धरिले. १

(पान ८)

शके १५८९ प्लवंग संवछरे

चैत्र वद्य पंचमी त्रिबकपंत दबीर व
रघुनाथ पंत कोरडे दिर्लाहून सुटलें
राजश्री सिवाजी राजे यांचे व मोग-
लाचें सख्य जालें तेच वर्षी राज-
श्रीनी मुल्काची बटाई केली १
कार्तिक वद्य पंचमी संभाजी राजे
शाहजादा व शाहाआलम यांस भेटीस
औरंगाबादेस गेले मोगलासी संला
जाला १

वैशाख मासी बहलोलखान व राजश्री
येकोजी राजे रागणियास वेढा घातला
राजश्रीनी वेढा मारून काढिला मग
भाद्रपद मासी येदिलशाहाचा व
राजश्री सिवाजी राजे यांचा सला
जाला १
जसवंतसिगाची भेटी कार्तिक
वद्य शष्टीस जाली राजपुत्राचे दर्शन
कार्तिक वद्य त्रयोदसी सोमवारी
होऊन दुसरे दिवसी औरंगाबादेहून
स्वार होऊन राजगडास आले १

शके १५९० कीलक संवछरें

श्रावण शुध अष्टमी बुधवारी प्रतापराऊ व श्रावण शुध पंचमी रविवारी
निराजी राहुजी स्वार होऊन फौजेनिसी औरंगाबादेस गेले १

शके १५९१ सौम्य संवछरें

भाद्रपदमासी औरंगजेबे कासीस उपद्रव
केला देवलये पाडिले १
माघ वद्य नवमी सुक्रवारी कोढाणा
घेतला उदयेमानं किलेदार मारिला
तान्हाजी मालुसरा राजश्री कडील
हशामाचा सुभेदार पडिला. १
फाल्गुण वद्य १२ भोमवारी नीळोपंत
मजमदारानी पुरंधर घेतला केसो
नारायेण नन्हेकर पडिले. १

पैषमासी मोगलाचा व राजेश्री सिवा-
जीराजे यांचा सला तुटला प्रतापराव
आनदराऊ फौजेनिसी औरंगाबादेस
शाहाजादीयांजवळ होते ते राज-
गडास आले. १
फाल्गुण सुध १५ राजगडी राजा-
राम उपजले १

(२५)

शके १५९२ साधारण संवच्छरे

भाद्रपद मासी राजश्री रायेगडीहून
मोगलाच्या मुळुकावर चालिले जुनरास
वेढा घातला आपण कार्तीक सुध
प्रतिपदेस सुरतेस जाऊन शाहार
लुटिले १
कार्तीक वद्य त्रिंशकगड राजश्री मो-

कार्तीक सुध १४ सुरतहून फिरोन
येतां दिंडोरीपासी दाउदखान व
राजश्री यांसी झगडा जाला हती
येक पाडाव केला मग कुजरगडास
येऊन राहिले मार्गसीर्ष मासी कारं
जियास गले जातां

(पान ९)

पुरणी शके १५९३ साधारण संवच्छरे

रोपती घेतला १
पैष मासी सालेरी भेदें करून
घेतली १

अहिवंत व खला जवला व मारकंडा
हे गड काबीज केले १
जेष्ठ सुध ४ सुक्रवारी माळा लाऊन
लोहोगड घेतला १

आशाढ वद्य २ बुधवारी रोहिदा
घेतला १
आषाढ सुध ९ गुरुवारी माहोली
घेतली १

शके १५९३ विरोधकृत संवच्छरे

वैशाख मासी महबतखानें वेढा घालु
अहिवंत व मारकंडा व जवला अं-
चलागरी हे घेतले १
माघमासी मोरोपंती हशम घेऊन
सालेरीची माचीचा वेढा मारिला
उपराला केला
प्रतापराव व आनंदराव फौजेनसी
जाऊन बहलोलखान धरिला मोहो-
कमसिंग व दारकोजी भोसले धरिले
हती अकरा व घोडी सतरा से पाडाव
केली १

जेष्ठ मासी बांहादुरखान व दलेर-
खान येऊन सालेरीस वेढा घातला
अस्वीनामध्ये वेढा काढून औरंगाबा-
देस आले आणि तेथे फौज ठेविली
१

माघमासी मुलतान शाहा अलम
औरंगाबादेहून दिलीस गेले १

शके १५९४ परिधावी संवच्छरें

जेष्ठ वद्य ५ मारोपंत जाऊन जवार
घेतली तेथील राजा विक्रमशाहा पलाला

आशाढ मासी रामनगर घेतले ते-
थील राजा पलेन दवनेस गेला १

मोगलाईत गेला. १
जेष्ठ सुध ७ कल्याण पंती चिचवडीं
परलोकवास केला. १
मार्गसीर्ष भासी अली इदिलशाहा
परलोकास गेले त्याचा पुत्र मुलतान
सिकिंदर तकती बैसविला

जेष्ठ सुध ५ भागानगरीचा पात-
शाहा मुलताना आबदुला कुतुब-
शाहा मेला त्यांचा जावई तानाहा
शाहा तकती बैसविले नाव मुलतान
अबदुल हसन ठेविले राजश्रीचें

(पान १०)

पुरवणी शके १५९४ परिधावी संवळरे

मार्गसीर्षे मास

खवासखान कारभारी जाला व
राजश्रीचा व इदिलशाहाचा सला
तुटला बवाजी नार्क पुंडे विजापुरी
वकील होते त्यास बोलाऊन आणिले
१

फालगुण वद्य १३ पनाला गड आ-
णाजीपंती भेद करून कोडाजी फर्जद
बराबर लोक देऊन घेतला साठी
लोक रवाना केले त्यानी पनाला
घेतला १

पुरवणी जेष्ठ

हेजीब निराजीपंत भागानगरास
जाऊन येक लक्ष होनाचा तह क-
रून भागानगरीहून सासष्ट हजार
होन घेऊन राजश्रीपासी आले १

शके १५९५ प्रमादी संवळरे

चैत्र सुध प्रतीपदा राजश्री राईगीहून
पनाल्यास गेले तेच मासी बहलोल-
खान यांसी व प्रतापराव व आनंद-
राव यांसी लडाई जाहाली विज्या-
पुराजवळ फते जाली येक हती
पाडाव जाला १
श्रावण वद्य ९ रविवारी सातारा घे-
तला कार्तिक मासी सर्जाखानासी व
विठोजी सांदे यांसी झगडा जाला
विठोजी पडिला १

चैत्र वद्य १० भोमवारी किले
परली घेतली विजई दशमीच्या
मुहूर्ते राजश्रीनी जाऊन बंकापूर
लुटिले १

माघ वद्य १४ सिवरात्रीस बहलो-
लखानात व प्रतापराव सरनोबत
याचा झगडा निवटियास जाला
प्रतापराव पडिले १

फाल्गुण वद्य ११ संपगावीची पेठ
लुटीली आनंदराव येतां खिदर-
खानासी लडाई जाली दोन हती
पाडाव केले १

(२७)

शके १५९६ आनंद संवत्सरे

चैत्र वद्य १४ राजश्री स्वामीनी केळंज।
घेतला वद्य पक्षी फते जाली १

चैत्र वद्य ९ बुधवारी दो प्रहरां रात्री
मातुश्री जिजाई आज पाचाढात
निवर्तली १

(पान ११)

पुरवणी शके १५९६ आनंद संवत्सरे

माघ वद्य ५ गुरुवारी राजश्री संभाजी
राजे यांची मुंज जाली चैत्र शुध १३
चिपोळणात लश्करची पाहाणी केली
आणि राजश्री हंबिरराव मोहिते
यासी सरनैवती दिल्ली १

जेष्ठ शुध १२ शुक्रवार घटी २१ पले
३४ वि ३८।४० सी ४२ तीन घ-
टिका रात्र उरली तेव्हा राजश्री
सिवाजी राजे भोसले सिंहासनी
बैसले छ १० रविलवल सु॥ खमस
सवैन अलफ १

फालगुण वद्य ५ मसि राजश्री स्वार
जाले ते चैत्र वद्य ५ फोडियास वेढा
घातला बराबर राजश्री सरज्याराव
जेधे होते १

जेष्ठ शुध ४ घटी ५ अवलसाली
राजश्रीची मुंज जाली जेष्ठ शुध ६
शनिवारी समत्रीक विवाह केला १
राजश्री स्वामी सिंहासनारूढ जाले
ते दिवसी जेधे व बादल व मावळचे
देशमुख व लोक याणी अर्ज केला
की आमची सर्फराजी करावी त्यास
राजेश्री स्वामी बोलिले की आधी
पान मावळचे व तुमची वतने आप-
ल्या वंशाने चालवावी अन्याये तुम-
चा जाला तरी क्षमा करावा तुमचे
चालवावे १

शके १५९७ राक्षस नाम संवत्सरे वैशाख शध ७

राजश्री स्वामीनी फोडाचा कोट सुरंग त
कडवाडी सिवेंस्वर व आकोले कबज केलें ते
समागमे होते त्यानी तरवारेची शर्ती केली व
त्या समई राजश्री बाबाजी नाईक पुडे मृत्य ५
पंचमीस घेतला बहलोलखान खवासखानें धरिः
रमजान १

(२८)

(पान १२)

शके १५९८ नळनाम संवळरे

जेश्ट वद्य ३० बहादुरखानासी व
बहलोलखानासी हलगस लडाई
जाली ईसलामखान रुमी मोगलाचा
पाडिला बहलोलखानाची फते जाली
आशाड वद्य ४ राने तोजी पालकर
यानी प्राश्चित घेतले शुध जाले १
फालगुण मासी राजश्री सिवजी राजे
भागानगरास जाऊन पातशाहाची
भेटी घेतली बाा राजश्री सर्जाराव जेधे
देसमुख ताा भोर व येसजी कंक
सरनोवत होते त्यावरी पातशाही
फौज बाा घेऊन करनाटकास
गेले १
कार्तिक सुध शष्ठी ६ रविवारी राजश्री
सभाजी राजे श्रीगारपुरास जाऊन
राहिले होते १

पौशमासी हूसेनखान माईणा यासी
व राजश्री बहिरराव यासी गदक
प्राते यालगेदला जवळ पाडाव केला
दोन हजार घोडे व हाती पाडाव
जाले युध्य समई राजश्री नागोजी बिन
सर्जाराव जेधे याणी युध्याची शर्त
केली खाष्याच्या हंतीच्या सोडेवरी
वार करून हाती वलिला तेव्हा
हसनखानाने हती वरून तीर मारिला
तो मस्तकी लागोन हणवटी जवळ
निघाला ते जखमेने ठार जाले
त्याची स्त्री गोदुबाई घोरपाडियाची
कन्या कारीस सती निघाली १

शके १५९९ पिगल संवळरें

चैत्र मासी राजश्री सिवाजी राजे
भोसले याणी चंजी घेतली कुल कर-
नाटक कबज केले अशाड मासी
त्रिपती जवल सेरखान बैरागी पाडाव
केला ते समई राजश्री सर्जाराव जेधे
याणी युध्याची शर्त कली राजश्री
कडे हाती दाहा पाडाव जाले १
चैत्र मासी वद्य १२ राजेश्री त्रिव-
कपंत दबीर यानी सिवपुरी कैळास-
वास केला १
अशाड मासी बाहादुरखाने अदलशा-
ह्या लाल दरगे कोट घेतला श्रावण
मासी श्रावणमस्तखानाच्या विद्यमाने

श्रावण मासी राजश्री सिवजी राजे
याची व राजश्री येकोजी राजे याची
भेटी जाली परस्परे कौत पडोन ये-
कोजी राजे न पुसता पळोन तजा-
वरास गेले त्यावरी राजश्री स्वामीनी
त्याची विलात जगदेवगड व मुलुक
व चिदंबर व ब्रधाचल हा प्रात
कुल घेतला आणि कोल्हारास वेढा
घातला १

भाद्रपद मासी बहादुरखान तगीर
होऊन दिलेरखान सुबा अला मग
अस्वीन मासी मळेखिडीस सर्जा-
खान व मसूदखान व भागानरकर

नळदुर्ग घेतले १

मिळोन दिलेरखानासी झगडा केला
मोगल निघोन नळदुर्गास गला १

(पान १३)

पुरवणी शके १५९९ पिंगळ संवळरे

आस्वीन मासी राजश्री रघुनाथ नारा
येण यासी मजमू दिल्ली लाव्न होन
बकसीस दिव्हे चजीचा साहेब सुबा
दिव्हा कार्तिक मासी राजश्री स्वामी
करनाटकातून गदक प्रांतास अले
बलेवडीस वेढा घातला १

मार्गशीर्ष मासी राजश्री मोरोपंत पेशवे
याणी नासीक लुटिले त्या प्रांते वि-
क्रमशाहा जवारेचा राजा होता तो
व सिदी फकीर मोगलाच्या फौजदार
होता तो पाडाव केला फते जाली १

पौश मासी बंहलालखान परलोकास
गेले विजापूर मसूदखानाच्या हवाला
जाले तोच कारभारी जाला १

कार्तिक मासी येकोजी राजे फौज-
जेनीसी हबिशव सरनोबत यासी
करनाटकात अहिरी पासी झगडा
जाला येकोजी राजे याची तीन
हजार घोडी व हती पाडाव केले
सरदार पाडाव केले अणी जाऊन
त्रिपदीस बैसले मग कोल्हार कोट
येकाजी राजे याणी देऊन सला
कला १

शके १६०० कालयुक्त संवळरे

जेष्ठ मासी राजे गदक प्रांत कवज
करून रायेगडास अले १

पौश सुध १० संभाजी राजे पारखे
हेऊन परली गडावरून पळोन मोग-
लाईत दिलेरखानापासी गेले त्याणी
त्यासी हत हजारी दिल्ली सन्मान
केला १

फाल्गुण वद्य १० शाहा अलम
अवरंगाबादेस अला अणी अजम-
रवीर अवरंगजब चढोन गेले राणि-
यावरी मोहीम केली १

श्रावण सुध १४ करनाटकातील
वेळार कोट रघनाथ पंती व अनंद-
राव याणी वढा घालून घेतला १
पौश वद्य १० पंताजी पंत वाकेनीस
निवर्तले असेती १

माघ वदी येकादसी भूमिकंप जाला १
बुधवारी रातूज २०।४४ श्रुगारपुरी
भवानीबाई लेक संभाजी राजे यासी
जाली १

शके १६०१ सिधार्थी संवळरे

चैत्र सुध १ प्रतीपदेस मोरोपंत पेशवे
याणी हुसेनखान मायेणा याचा लेक

वैशाख सुध २ गुरुवारी दिलेरखाने
भूपालगड घेतला रामनवर्मास थोरले

पाठवून किले कोपल घेतला अर्णी
हुसेनखानास साडिले अपला चाकर
केला १

अनंदराव याणी नाळापूर घेतले १

(पान १४)

पुरवणी शके १६०१ सिधार्थी नाम संवछरें

भाद्रपद सुध प्रतीपदेस शामजी
नाईक विजापुरास पाठविले अश्वीन
मासी दिलेरखाने विजापुरास वेढा
घातला कार्तिक मासी इंदिलशाहाचा
व सविजी राजे याचा सला जाला
त्याचि महिनियात गज्यानी जाऊन
जालनापूर लुटिले तेथे रणमस्तखानासी
लडाई जाली सिदोजी निवालकर
गोळी लागोन ठार जाले राजे फिरोन
पत्यावरून रायेगडास अले १
अश्वीन सुध ३ शनवारी पासोण्ट-
यावरी च्यार घागरी रुपये २६०००
सापाडिले १

दुसरे दिवसी रायेगडी तरवारातून
ज्वाळा निघाल्या मार्गशीर्ष पासी
संभाजी राजे मोगलाईतून पळोन
पनालियासी अले १

पौश वद्य ७ भामवारी राज्याची
त्याची भेटी जाली माघ मासी ई-
दिलशाहाचा भोगलाचा सला जाला
विजापूरचा वेढा उठिला १

फालगुण वद्य १० राजारामाचा
विवाहा जाला रायेगडी प्रतापरायाची
लेक कली फालगुण वद्य २ राजा-
रामाची मुर्जा जाली १

शके १६०२ रैद्र संवछर

चैत्र शुध १५ पौर्णिमा शनवारी
दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी
राजे यांनी देह ठेविला सुर संन
समानेन अलफ जेष्ट मासी मोरो-
पंत पेशवे अनाजीपंत प्रल्हादपंतांस
बहिररायाने धरून पनालियास सं-
भाजी राजे यांजपासी नेले कुंल
फौज येऊन होऊन राज्य संभाजी
राजे यासी दिल्ले श्रावण मासी
बहादुरखान सुवा होऊन आले आणि
अहिवंतास वेढा घालून दिलेरखान
हुजूर गेले १

आश्वीन वर्दी मोरोपंती देह ठेविला
रायेगडी मेलें त्याचे पुत्र निळोपंत

वैशाख शुध ३ त्रितीयेस राजा
रामास आनाजीपंत सुरणीस यानी
मंचकी बैसविले संभाजी राजे यास
कैद करून यैसा तह करून मोरोपंत
व आपण पनालिया वर चालोन
गेले १

आशाड शुध २ शुक्रवारी संभाजी
राजे रायेगडास आले राज्य करू
लागले राजाराम कैदत ठेविले १

श्रावण शुध ५ पंचमी संभाजी राजे
मंचकारोहान जाले १

पौश मासी रघुनाथ नारायेण चंदीत
धराविले आणि हरजी राजे माहाडीक
व शामजी नाईक पुंडे यासी कर्णा-

सोडिले पेशवाई दिल्ली १
आनाजी पंतांसहि सोडिले मजमु
दिल्ली त्यास मार्गसीर्ष मासी बन्हा-
णपूर हबिरराव याणी मारिला १

टकाचा कारभार सांगितला १

(पान १५)

पुरवणी शके १६०२ रौद्र संवछरे

श्रावण वर्दी २ दाभोळेस मोत्याची
ब्रुस्टि जाली श्रावण वद्य ५ रायग-
डास आणून राज्यानी पाहिली १

माघ शुध ७ रायेगडी संभाजी गजे
सिंव्हासनी बैसले १

१ शके १६०३ दुर्मती संवछरे

३

चैत्र मासी हरजी राजे माहाडीक
व शामजी नाईक यास संभाजी राजे
याणी बाा जईतजी कांटकर व बाद-
जी कांडे हे फौज देऊन कर्णाटकात
रवाना केली १

कार्तिक शुध १३ रविवारी पातशाहापुरीं
संभाजी राजे यांची व अकबरांची भेटी
जाली अगदी सेना समुदाये लश्कर
व इशम देखील समागमे होते अक-
बरा समागमें दुर्गादास होता बहुत
सन्मान केला तेच मासी अजमशाहा
औरंगाबादेस आला पौष मासी क्षय
संवछरामध्ये औरगजेव बुन्हाणपुगस
आला माघ मासी हसन अलीखान
कल्याण भिवडी जाळून फिरोन
गेला १

२

जेष्ठ मासी सुलतान अकबरशाहा
जाला औरंगजेबावर यागी होऊन
लिवकास आले त्यास संभाजी राजे
याणी कोकणात पालीस ठाव दिलहा १

४

भाद्रपद मासी संभाजी राजे याणी
कवि कळशाचा बोले मागती आ-
णार्जी दतो सचीव यांजवर ईतराजी
करून मार दिलहा त्या मारानें राजश्री
आनाजीपंत व बाळप्रभु व सोमाजी
दतो व हिराजी फर्जेद परळीखाले
कैद करून मारिले कर्णाटकांत शा-
मजी नाईक यास कैईद करविले १

शके १६०४ दुंदुभी संवछरे

वैशाख वद्य ७ गुरुवारी संभाजी
राजे यासी पुत्र जाला सिवाजी राजे

चैत्र मासी कर्णाटकात श्रीरंगपटण-
करात व हरजी माहाडीक व जइ-

नाव ठेविले १
चैत्र मासी शाहादिखान येऊन राम-
सेजेस वेढा घातला वैशाख मासी
रुपाजी भासले व मःनाजी मोरे
जाऊन शाबादीखानासी गणेश गावा-
पासी भाडण केले पाचसे घोडी

तजी कांटर बादजी काकडे त्रिचं-
नापंलीस मदतीस गेले होते तेथे
भाडण जाले दोन हजार घोडी पा-
डाव केली श्रीरंगपंटणकराचा सरदार
कुमार यास पाडाव केला पौश मासी
रघुनाथ नारायण कर्णाटकांतून

(पान १६)

पुरवणी शके १६०४ दुंदुभी सवछरे

पुरवणी चैत्रमास

पाडाव केली त्यावर अश्वीन मासी
रामसेजेचा वेढा उठिला १
मार्गशीर्ष मासी रणमस्तखान येऊन
कल्याणी नैसले त्यावर रुपाजी भोसले
व केसोपंत व निलोपंत पेशवे रवाना
केले १

पुरवणी चैत्रमास

येऊन राज्यास भेटले त्यास मुजमु
दिल्ही १
माघ मासी सुलतान अजमशाहा
येऊन कोल्हापुरापावेतो धविला
त्यास हविररायानी फिराऊन भवरे
पलिकड लाविले १

शके १६०५ रुधरोदगारी सवछरे

चैत्र मासी रोहिलाखान काठवणा
तून उतरान रणमस्तखान घाटा-
वरी येऊन गंला येते वेळस रुपाजी
भासले याणी तिटोलियाजवळ ल-
डाई केली पदमसिग रजपूत घेतला
युध्यप्रसंग होऊन पदमसिग वकितेक
थोर थार लोक मारिले १
अश्वीन मासी अवरंगजाबादेहून अवरं-
गजब्र अहमदनगरास अले ते च
मासी दिलेरखाने विश घेऊन देह
सोडिला ते च कार्तीक मासी शाहा-
दिखान पुणियात येऊन नैसला १
पौश वद्य ५ शाहाअलम रामघाटे
उतरान कुडाल व बदे जाळून घाटा-
वरी फालगुण सुध पोर्णिमस गेला
लस्कर फार मेले १
पौश वद्य ४ शाहादीखान देवघाटे

वैशाख वद्य ४ बुधवारी रघुनाथ
नारायेण वलणी निवर्तले जेष्ठ वद्य
११ संभाजी राजे श्रार होऊन राजा
पुरास गेले फिरंगीयासी हि विघाड
केला रेवदंडीयासी वेढा घातला १
अशाढ सुध पोर्णिमा जनार्दन नारा-
येण याणी देवरुखी देह ठेविला
कार्तीक वद्य ७ संभाजी राजे हंडि-
यास गेले गावीकर फिरंगी यानी
कोटास वेढा घातला होता त्यासी
लढाई करून वेढा उठविला तेथे
येसजी कंक व त्याचा लेक कृष्णाजी
कंक याणे युध्याची शर्त केली १
मार्गशीर्ष मासी फिरंगीयाचे कुंभार
जुवे घेतले साष्टी व बरदेस मारिला १
पौश सुध पोर्णिमा राजे रायेगडास
गेले कविकलशास तेथे कुंल येख-

उतरोन निजामपुर मारिले १ त्यार देऊन ठेविले १
माघ सुध १ कवि कलश अकबरास
घेऊन भीमगडच्या झाडीत गेले
फिरंगीयास सला केला १
शके १६०६ रक्ताक्षी संवछरे वैशाख मासी शाहाअलम विज्यापुराजवल
शेक्स म्हणून गाव आहे तेथे बैसला १

(पान १७)

पुरवणी शके १६०६ रक्ताक्षी संवछरें

विजापुरकरानी मोगलासी विघाड
केला जेष्ठ सुध १५ कबजी रायेग-
डास अले कार्तीक सुध ११ काथ-
ळागड मोगलानी घेतला पौश वद्य
४ शाब्दीखान पुणाहू(न)दउड करून
बोरघाटे उतरोन गागोलीस अला
कविकलेशे जाऊन भाडण दिल्ले
फिरोन घाटावरी घेतला १

कार्तीक सुध २ मानाजी मोरे व
गंगाधरपंत वासुदेवपंत राहुजी सोम-
नाथ यासी संभाजी राजे याणी कैद
केले १
पौश मासी यकोजी राजे यानी तजा-
वरी देह ठेविला १
माघ मासी कुडालचा देशाई खेम
सःवत पारखा जाला त्यासी फिरगी-
यानी आसरा दिल्ला १

शके १६०७ क्रोधन संवछरे राहिमखान बबुरखान रणमस्तखान येऊन
विजापुरास वेढा घातला
वैशाख मासी भागानगरकरी विजा-
पुरास मदतीस तीन हजार स्वार
तीन लक्ष होन खर्चास दिल्ले १
शाहाअजम व बहादुरखान यैसे जा-
ऊन भागानगर लुटिले त्याच महि-
नियात मादंगावरी हांला करून
मारिले त्याचा भाऊ अकंणा मारिला
क्रोड रुपये दऊन मोगलासी सला
केला १

जेष्ठ मासी अवरंगजब अमदानग-
रीहून कुच करून सोलापुरास अले
विजापुरावरी मोहीम केली १
अशाढ मासी संभाजी राजे याणी
विजापूरचे मदतीस कबजीस पाठ-
विले ते जाऊन पनाळा राहून फौजा
रवाना केल्या १

शके १६०८ क्षये नाम संवछरे
येऊन विजापुरासी लगट केला
अश्वीन सुध ७ सोमवारी विजापूर
अवरंगजबे घेतले सुलतान सिकिंदर

अशाढ मासी अवंगजब सोळापुरीहून
केसो त्रिमल कार्तीक मासी करनाट-
कात रवाना केले माघ मासी कुतुब-

भेटला यासी नदरबंद केले सरजा-
खान व बहलोलखानाचा लेकर यासी
पंच हजारि दिल्ली १

चैत्र मासी मिरज मोगली घेतली
केसोपंत फालगुण सुध १० करना-
टकात गेले १

शाहा बसबपटण अदी करून भा-
गानगर अवरंगजबास दिल्ली कासिम-
खानाचे विद्यमाने तेच मासी अवरं-
गजब भागानगरास येऊन वेढा
घातला करनाटकात व देशात दुकाल
पडिला फालगुण मासी अकबर
जाहजात बैसोन विरानात गेला १

(पान १८)

शके १६०९ प्रभव संवळरे

अशाढ सुध १० बगळीर म्हैसुरकरी
मदत अणून कासीमखानास फौज-
निसी घेतले १

अश्रीन सुध १ कासीमखाने किले-
दारासी भेद करून पिलगोडे घेतले १

फालगुण मासी इसमाइलखान मका
व याचमखान नाईक व सादीमह-
मद येऊन कची सोडिली १

फालगुण मासी अजमशाहा याणी
बलगाव घेतले व कितेक किले
घेतले १

तेले(?)कुतुबशाहा जिवंतच दस्त
केला १

पौश मासी अवरगजेब विजापुरास
अला शाबदीखानास गाजदीखानी
दिल्ली अदवनी पाठविले तेथे जाऊन

वेढा घातला १

सर्जाराव जेधे समेत भाऊ व लोकं
राजमाचीस राजश्री निळोपंत प्रधान
याजवल सेवेसी होते १

भाद्रपद सुध १२ अवरंगजेबे भेद
करून भागानगर घेतले १

शके १६१० विभव संवळरे

चैत्र सुध प्रतिपदा हरजी माहडीक
त्रिणामलीहून कचीवर गेले १

कार्तिक मासी कवि कलश याजवरी
सिरके पारखे जाले १

कलश पळोन खिलणियांवर गेला
तेच मासी संभाजी राजे रायेगडा-
हून कलशाचे मदतीस आले समगे
स्वारी सिरकियांसी युध्य करून त्यास
पलऊन खलणियास आले १

माघ वद्य ७ शुक्रवासी संभाजी राजे
व कविकलश रायेगडास जावयास

अश्रीन मासी विजापुरास माहामारी
अली १

मार्गशीर्ष मासी संभाजी राजे यांणी
कलशाच्या बोले प्रल्हादपंत व सर
कारकून व कितेंक लोकास धरिले
तेच मासी औरंगजेब विजापुरीहून
तुलापुरनजीक भीमातीर येथे
आले १

फालगुण शुध ३ राजारामास राये-
गडाचा किलेदार चांगोजी काटकर
व येसजी कंक यांणी माघ वद्य ३०

संगमेस्वरास अले असता सेक निजाम दौड करून येऊन उभयेतांस जीव-तच धरून नेले वरकड लोक राये-गडास गेले १

फालगुण वद्य १३ त्रयोदसी हरजी माहडीक यांणी केसो त्रिमल यांस संभाजी राजे याचे विपरीत वर्तमान यैकोन त्रिणामली धरिलें १

अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसविले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचें कायेभाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडे-लोट केले १

फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुला-पुरी संभाजी राजे व कविकलश यास जिवे मारून सिरछेद केले १

(पान १९)

शके १६११ शुक्ल संवच्छरे

चैत्र शुध १५ अवरंगजेब जुलपुकार-खानास पाठऊन रायेगडास वेढा घातला चैत्र वद्य १० शुक्रवारी राजाराम पळोण प्रतापगडास गेले १
अस्वीन वद्य ८ गुरुवारी राजाराम पना-लियाहून स्वार होऊन कार्तिक वद्य ११ र्वसुरास आले तेथून चंदीस आले १
कार्तिक मासी रायगडा सला करून मार्गशीर्ष सुध २ रविवारी रायगड मोगलास दिव्हा संभाजी राजे याचे पुत्र सिवाजी राजे यास तुलापुरास औरंगजेब यासी नेले पातशाहे त्यास हप्त हजारी केले शाहू राजे नाव ठेविले ते वर्षी कुंल गड मोगलें घेतले १

भाद्रपद शुध १४ केसोपंतास हरजी माहाडीक याणी सोडिले १
अस्वीन वद्य ११ हरजी माहडीक यांणी देह सोडिला १
पौश वद्य ४ शनवार याचेपा नायेड ईस्मालखान मकाव इत्यादिक मोग-लाचे च्यार हजार स्वार पारखे होऊन निलोपंत पेशवे यांच्या विद्यमाने येऊन राजारामास भेटले चेनपटणी भेटले १
वैशाख मासी सर्जाराव जेधे देशमुख ताा भोर ताा रोहिडखोरें यास भाऊ समेत वतनावरी जावयास अज्ञा दिव्ही कारीस घरास अले १

शके १६१२ प्रमोद संवच्छरें

वैशाख मासी जुलपुकारखान अला मग याचेपा नायेड व चंदाउर त्र्यंबकराये व राजारामाची जेमेती घाटावर गेलीहोती ती निघोन खाली अली कांही काम केले नाहीं १

भाद्रपद शुध ४ जुलपुकारखान येऊन चंदीस वेढा घातला राजाराम निघोन करनाटकास गेले १
मार्गशीर्ष शुध ३ नेमाजी सिदे व माणकोजी पाढरे व नागोजी माने

वैशाख वद्य द्वादसी सातारियास सर्जाखाने वेढा घातला होता त्यावरी राजश्री रामचंद्र पंडित सचीव व राजश्री शकराजी पंडीत राजाशा व संताजी धोरपडा व धनाजी जाधव जाऊन लडाई करून च्यार हजार घोडी व हती अट पाडाव जाले सर्जाखान पाडाव जाला लाख रुपया घेतला अणी सोडिला प्रतापगड व वाई प्रातीचे किले रोहिडा राजगड तोरण हे किले राजश्री रामचंद्र पंडित व राजश्री शकराजीपंत याणी घेतले १

मोगलाकडून पारखे होऊन दोन हजार स्वार घेऊन राजारामाकडे अले मोर्चा उठऊन चक्रपुरी व्रैसले १ माघ मासीं राजाराम चंदीस गेल अवगरजब गलगलियास अले १ मार्गसीर्ष मासी सर्जाराव जेधे देश-मूख ताा भोर हे मावलच्या देश-मुखाबाा तुलापुरास जाऊन पातशा-ईकौल व सिरपाव घेऊन अले बाा वेकाजी दादाजी व सिवजीपंत व बालजीपंत १

(पान २०)

शके १६१३ प्रजापती संवछरे

कामबकस शाहाजादे अस्तखान जुल-पुकाराचे मदतीस चंदीस अले पौश मासी दाखल जाल १

किले पनाला मोगलापासून घेतला राजश्री रामचंद्रपती राजश्री परश-रामपंताबाा हशम पाठवून घेतला १

शके १६१४ अंगिरा संवछरे

मार्गसीर्ष मासीं शुध १५ धनाजी जाधव चंदसि राजारामाचे मदतीस राजश्री शैकराजी पंती रघाना केलें त्याणी जातां च पश्चमेची चौकी मोगलाची मारून ईस्माईल मका धरिला १

पौश वद्य ११ जुलफिकारखान सला करून चंदीचा वेढा काढून वद्य-वसास गेला १

पांचसैं घोडी दोनी हती पाडाव केले मार्गसीर्ष वद्य १ संताजी धोरपडा पंधरा हजार स्वारांनसी राजश्री राम-चंद्रपती रवाना केले ते चंदीस अले येते वेलेस कची जबल अलीमर्दा-खान दस्त केले पंधरासे घोडे व हती ६ पाडाव केले मार्गसीर्ष वद्य ३ जुलफिकारखानें चंदीचा मोर्चा उठऊन जाऊन कामबकशास

असतखान व कामबकस हुजुर गेले १

फालगुण मासीं बहिरजी धोरपडा व यांचपा नायेक राजारामावरी यागी होऊन गेले ते याचपा नायेक सात-गड घेतले अणी तेथेंच राहिल ते च मासीं संताजी धोरपडा जाऊन त्रित-नापलीस वेढा घातला ते च मासीं राजाराम ही खासा गेले त्रिचनापली-वरी मोहीम केली तेच वरसीं मोगलीं पनालियास वेढा घातला १

कैद केले ?

शके १६१५ श्रीमुख संवछरे

चैत्र वद्य १३ त्रितनापलीकरासी व राजारामासी सला जाला अणी चंदा-
उरीं शाहजी राजे यांची व राजारामाची भेट जाली वैशाख मासी सताजी
घोरपडे राजारामासी हि बिघाड करून देशास गेले त्यावरी घनाजीस नामजाद
केले ?

जेष्ठ मासी याचक नायेक बहिरजी वेळुराजवळ होते तेथे राजारामे जाऊन
त्यासी झगडा केला ?

मार्गशीर्ष मासी याचप नायेक जुलपुकारास भेटला चाकर जाला माघमासी
जुलफीकारखान वदवंसीहून चंदाउरावरी चाली केली फालगुण मासी बहिरजी

(पान २१)

शके १६१५ श्रीमुख संवछरे मार्गशीर्ष मासी

बहिरजी घोरडे यांचे समाधान केले आणि हुजूर आणिले ते
चंचावरचे मदतीस पाठविले कार्तिक मासी राजश्री रामचंद्रपंत अमात्य व
राजश्री शंकराजी पंडित सचीव व घनाजी जाधवराऊ याणी जाऊन पनाळाचा
वेढा उठविला ?

शके १६१६ भाव संवछरे सन सीत तिसैन अलफ

राजश्री शंकराजी पंत सचीव याणी
राजश्री संताजी घोरपडे यांसी बोली
केली कीं फौजेनसी जाऊन साहेब
काम करावे राजश्री स्वामी जवळ
मुदे घालू नयेती मर्यादेने राहोन
वेढा उठवावा बेमानी करू नयेसे
बोलि करून शफत घेतली बााराजश्री
येसाजी मलार मुतालीक दिल्ले त्याबा
फौज हणमंतराव निंबळकर सरलस्कर
व सरदार मिलोन पंचवीस हजार स्वार
दिल्ले मानिलेच्या सदरेस बसोन
उभयतानी दिवाण कारभार करून
बेमा(इ?)ने वर्तावे येसी बोली करून
कार्तिक मासी रवानगी केली त्याणी
फौज भारी करून भाडियांच्या आ-
वजाचे कुच करून मजल दरमजल

वैशाख मासी जुलपुकारखान चंदा-
वरास गेले त्याणी चालीस लाख
चक्रे देऊन सला केला ?

आस्वीन शुध १ कुळ चंदीखालील
देश कबज करून जुलपुकारखान
आस्वीन सुध सप्तमीस वेढा घालून
बैसला याचापा ईडास घरून सिर-
छेद केला आणि तेथून जाऊन जग-
देव मुलुक व किले घेतले चंदी जेर
केली ?

किले कारीगडावर राजश्री त्रिबंकपत
मुतालीक होते त्यासमागमे राजश्री
यादो सामराज व राजश्री माहादाजी
बाजी होते ते समई रायाजी बहुळ-
कर याच्या हाते भेद करून जुनर-
कर दोगे मोगलाकडील येऊन किला

कर्नाटकांत गेले १
राजश्री शंकराजी पंत सचीव राज-
गडास आले त्याणी राजश्री पंताजी
सिवदेव व चापजी कदम भोरपकर
व वरकड किल्याचे जमाव व दामाजी
नारायेण याचा जमाव देऊन कारीस
रवाना केले वेढा घालून किंला जेर
केला दोग्यास निरोप देऊन फिरोन
घेतला राजश्री त्रिंबकपंत व मोरो-

सिध्या माळा लाऊन घेतला यादव
सामराज व माहादाजी बाजी कविले
पस्त्रम दरवाजे याने घेऊन भोरपेस
गेले राजश्री त्रिंबकपंत व मोरो नारा-
येण दोग्याणी धरिले आबाजी पंत
लबेचा सबनीस होता तो पडिला
वरकड सिपाई गिरजोजी निबाळकर
दिनकरराव लोक पडिले १

(पान २२)

पुरवणी शके १६१६ भाव संवळरे सन सीत तिसैन अलफ

पंत वरकड लोक कविले होते ते सोड-
विले राजश्री पंतसचीव काररीस
जाऊन रायाजी बहुलकररास मार
देऊन बाले किंल्या राजगडी अट-
केंत ठेविला १

शके १६१७ युवा संवळरे

जुलफीकारखाने वेळुरास वेढा घा-
घला १
पौष शुध ११ ते दिवसी संताजी
धोर(पडे) याणी खानजादीखान व
कासीमखान सिटियाजवळ डोडेरी
म्हणऊन गाव आहे तेथे कैद केले
कासीमखान तर मेला खानाजाद
खानास लाख रुपये घेऊन वाट
दिल्ली १

मार्गसीर्प मासी धनाजी जाधव कर्णा-
टकात जाऊन वेळुरास जाऊन वंढा
उठविला १

पौष मासी हिमत बहादुर संताजी
घोरपडियाने बसवपंटणाजवळ मारि-
ला जेष्ठ मासी औरंगजेब गलगलाहून
उठो(न) बनबपुरीस राहिले १

शके १६१८ धाता संवळरे

चैत्र मासी औरंगजेबे गाजदीखानास
बेदरावरी वागिनगिरियावग रवाना
केले १
जेष्ठ वद्य ४ भोम वासर घटिका ४।
पले ९ धनिष्ठा ४३ विदकंभयोग
२९।९ रात्री घटी १८।१० राजा-

चैत्र मासी राजारामाच्या दर्षणास
सताजी घोरपडे चंदीस गेले जेष्ठ
मासी विघडोन कची आलिकडेस
भाडण जाले धनाजी जाधव पळोन
देशास आला अमृतराव निबालकर
पडिला संताजीची फते जाली १

रामास पुत्र जाला नाव सीवाजी
राजे ठेविले १

शके १६१९ ईश्वर संवछरे

चैत्र मासी संताजी घोरपडे सातारे आषाड मासी संताजी घोरपडे यासी
प्रांते आले त्यावर गाजदीखान ना- नागोजी माने याणी माहादेवाजवल
मजाद आला १ दगा देऊन मारिले १

(पान २३)

पुरा शके १६१९ ईश्वर संवछरे

श्रावण वद्य ११ सोमवारी राजारामनी मार्गशीर्ष शुधं ५ मोगलानी चंर्जास
कर्ण मोगलाईत पाठविला १ वेढा घातला १

४ जेधे यांचा करीना

श्री नागेश

१०

करीना जेधे देशमुख ताा भोर किले रोहिडा करीना यैसा जे आपल्या वडी-
लाची व खोपडीयाजी वाटणी दिवाणाने व गोताने केली भोर तरफ जेध्याचे
वाटणीस आली उत्रोली तरफ खोपडियाकडे आली त्यास भोर तर्फेची लावणी
उगवणी जेध्यानी केली किलांचा कसाला केला पातशाही हुकुमे जमाव बराबरी
घेऊन मसलती केल्या युध्याची शर्त केली दिवाणकामें केली त्यावरून पातशाहा
मेहरवान होऊन आपले वडील नाइकजी नाा यांस कारी इनाम दिल्ली त्याचे
पुत्र कान्होजी नाा जेधे यांणी तरवारेच्या व जमावाच्या बले चंदरराऊ मोरे यांस
व कृष्णाजी नाा बादल बारा मावळात दाइते घेत होते ते जबरदस्तीने राखिले
भोर तर्फेचे व उत्रोली तर्फेचे गाव राखिले वतनदारीच्या कार्यास व पातशाही
मसलतेस अंतर केले नाही मलीक अंबर यांच्या हुकुमे सिख्या माळा लाऊन
किले केळजा जबरदस्तीने घेतला मलीकानी सिपारसीची पत्ते पाठविली सरं-
जाम केला त्यावरी मलीक अंबर शके १५४८ क्षय संवछरी वैशाख मासी मृत्य
पावले त्यावरी हा मुलूख इदलशाहाकडे जाला तेव्हा ण रणदुलाखान रहिमत-
पुरी होते त्यांणी कान्होजी नाा यांस नेऊन जमावानसी आपणाजवळ शेवैसी
ठेविले पातशाहास विजापुरी लेहून सरंजामाचे फर्मान आणविले तेथे हि वत-
नदारीच्या मसलती पातशाही हुकमे केल्या पातशाहा मेहरवान होऊन कान्होजी
नाा जेधे यास मौजे चिखलगाव व मौजे नाटिवी हे दोनी गाव इनाम दिल्ले
इनामगांवांचे फर्मान दिल्ले रोहिडाच्या किलेदारास पत्ते दिल्ली इनाम गाव
दुमाले केले त्यावरी शके १५५४ अंगिरा संवछरी भाद्रपद मासी राजश्री

शाहाजी राजे यांणी पेमगिरास पातशाही नसलावरी छत्र धरिले तेथे सांट होईना किला लाहान याकरिता माहुलीस पातशाही नसल घेऊन गेले फौजेनसी राहिले तेथे शके १५५७ युवा सवळरी रणदुलाखान इदलशाही व खान जमाखान मोगलाचा सुभा जाऊन दुतर्फा वेढा घालून बैसले कान्होजी नाा रणदुलाखाना समागमे नेळे होते त्यांणी अंतस्ते माहाराजासी राजकारण राखिले होते किलियावरी सामान नाहीस जाले लोकास उपवास पडो लागले किला जेर जाला तेव्हा माहाराजानी सत्याची बोली घातली तेव्हा तह जाला की गंगेपलीकडील मुल्क व पातशाही नसल मोगलाच्या सुभ्याकडे द्यावे गंगेअलीकडील मुल्क इदलशाहाकडे द्यावा तो माहाराजास जाहागीर द्या [वा] माहाराजानी बारा हजार श्वारानसी चाकरी करून वजीरी करावी यैसी बोली घातली त्या प्रमाणे य्वानानी विज्यापुरास लेहून पातशाहाचा कौल व फर्मान आणविला त्यावरी माहाराजानी असल नसल राजपुरीस पाठविले दुसरे मुसलमानाचे मूल नसल मोगलाकडे दिले माहाराज किलियाखाले उतरोन आले खानाची भेटी जाली सन्मान जाला माहागज डेरियास गेले त्यावरी कान्होजी नाा व दादाजी कृष्ण माहाराजाच्या भेटीस गेले भेटी जाली माहाराजानी समाधानाच्या गोष्टी सांगितल्या तुम्ही वतनदारीस चुकले नाहीत भेटीस आलेत उतम केले तेव्हा माहाराज बोलिले की तुम्ही मावळात जबरदस्त वतनदार देशमुख आहा हा मुल्क आपल्याकडे जाहागीर जाला आहे मावलचे देशमुख पालेगार पुड आहेत ते रुजुवार्ता होऊन अमल मुरलीत चाले यैसे करावे यैसे बोलिले त्यावरी कान्होजी नाा बोलिले की खानाजवल आम्हांस आपल्याकडे मागोन घ्यावे आपण चाकरीस चुकणार नाही यैसे बोलिले त्यावरी विज्यापुरास गेले पातशाहाची भेटी जाली बोलीप्रमाणे सरंजाम जाला त्यावरी माहाराजानी रणदुलाखानास भीड घालून कान्होजी नााकास आपणाकडे मागोन घेतले माहाराजाची चाकरी जमावानसी करू लागले त्यावरी रणदुलाखान मृत्य पावले त्यास संतान नाही म्हणून त्यांची दौलत त्यांचा खिजमतगार अफजलखान कर्ता देखोन त्यास दिल्ली आणि चंदीस रवाना केले त्यांवा माहाराजांस हि फौजेनसी रवाना केले वाा कान्होजी नाा हि जमेतीनसी गेले चंदीस वेढा घातला जेर केली त्यास चंदीस राचेवार मन्हाटे होते त्यांचा व माहाराजाचा घोरोबा आहे सामान पुरविताती यैसी बदगोह अफजलाखान याणी विजापुरास पातशाहास मुस्तफाखानाकडून लिहिली त्यावरून माहाराजास धरून विज्यापुरास बोलाऊन नेले वाा कान्होजी नााईक होते पातशाहानी तहकीकात मनात आणिता तुफानी गोष्टी यैसे जाले त्यावरी पातशाहानी माहाराजाचा सन्मान केला सदर बकसीस दिल्ली सिरपाव दिले बेगरूळ प्रांत पांचा लक्षा होनाची जाहागीर देऊन वेगली मसलती सांगितली वाा कान्होजी नाा हि जमावानसी होते त्यावरी माहाराजानी

राजश्री सिवाजीराजे यांसमागमे राजश्री सामराजपंत पेशवे व माणकोजी दाहा-
तोडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी व कारकून व स्वाराचा जमाव
देऊन पुण्यास पाठविले त्यावरी कसवे खेडेबारे येथेहि वाडे बाधले तेथून बापूजी
मुदगल नव्हेकर देशपांडे ताा खेडेबारे यांच्या हाते राजकारण करून दग्याने
किला कोढाणा घेतला याकरिता माहाराजावरी पातशाहा इतराज जाले अट-
केत ठेविले कान्होजी नाा जेधे व दादाजी कृष्ण हे उभयता कनकगिरीमध्ये
अटकेत ठेविले तेथे दादाजी कृष्ण याचे पुत्र रतनजीपंत अदबखानीयात मृत्य
पावले त्यावरी कोढाणा राजश्री सिवाजी राजे याणी पातशाहास दिल्ली तेव्हा
माहाराजास सोडिले कान्होजी नाा व दादाजी कृष्ण कनकगिरीहून सोडऊन
नेले तेव्हा पातशहानी महाराजास चंदावरची मसलती सांगितली रवानगी
जाली तेव्हा कान्होजी नाा यांस व दादाजी कृष्ण यांस बोलाऊन येकांती
बैसले आणि माहाराज बोलिले की मावल प्रांती तुम्हीं वतनदार जबरदस्त
आहा राजश्री सिवाजी राजे पुणा आहेत त्यांकडे जमेतीनसी तुम्हांस पाठविते
तेथे इमाने शेवा करावी का ल क ला तरी जिवावरी श्रम करून त्यापुढे खस्त
व्हावे तुम्ही घरोबियांतील मायेचे लोक अहा तुमचा भरोसा मानून रवाना
करितो इमाने वर्तावे यैसी शफत देणे यैसे बोलिले त्यावरी कान्होजी नाा यांणी
शफत दिल्ली माहाराज हि बोलिले की तुमच्या आमच्या वंशाने चालवावे यैसे बोलोन
माहाराजांनी भाक दिल्ली आणि हुजरे व पत्ते देऊन पुण्यास पाठविले हुज-
रियांनी पत्ते दिल्ली माहाराजांनी जबानी हुकूम सांगितला होता त्याप्रमाणें
सांगितला कान्होजी नाा यांची भेटी जाली पुणे प्रांतीचे दोनी गाव दालिब
सिंदवणे मुकासा दिल्ली जमावानसी पुण्यात सेवेसी राहिले त्यावरी दादाजी
पंतास जमेतीनसी पुण्यांत ठेऊन आपण कारीस घास आले दादाजीपंत
स्वाराजसी शेवेसी ठेविले राजश्री स्वामीनी किले राजगड तोरणा या
किलीयास इमारतीचे काम लाविले किले तयार कराविले त्यावरी फतेखानाची
फौज विजापुरीहून पुणे देशात आली तेव्हा राजश्री सिवाजी राजे यांणी कान्होजी
नाइकास व मावलचा जमाव आणून पुरंदरास आले ते समई लोकांची निबडी
करून बाा स्वार व निशाण देऊन फतेखानावरी रवाना केले युध्य जाले तेव्हा
स्वाराचा जमाव फुटला मावलचे लोक जुझत जुझत बेलसर पावेतो आले
युध्याची शर्त करून बेलसरी खस्त जाले स्वार जाग जागा फुटोन पळोन गेले
निशाणा बाा चालीस पंनास स्वार राहिले ते समई कान्होजी नाा याचे पुत्र
बाजी नाा जेधे बापास न पुसता घोडियावरी बैसोन स्वारा बाा गेले होते तेव्हा
गनीमाने निशाणावरी बहुत दाटी केली तेव्हा बाजी नाा जेधे यांणी फिरोन
गनीमाच्या स्वारासी युध्य केले गनीमाचे पांच सात श्जार ठार केले गनीमाची

फौज थोपून निघाले तो ज्या फर्जदाजवळ निशाण होते तो घोड्याखाले आला त्यास बैसऊन निशाणाचा भाला आपणाजवळ घेऊन पुरंदरास आले हे वर्तमान स्वारांनी राजश्री स्वामीस सांगितले तेव्हा बाजी ना जेधे यांजवरी संतोशी जाले निशाण सांभालून आणिले म्हणून सर्जाराईचा किताब दिल्ली वल्ले दिल्ली तेजी तुरकी दोनी घोडे पागेचे बारगीर देऊन आपणाजवळ हुजूर ठेविले त्यावरी जाउलीवरी मोहीम केळी कान्होजी ना यांस व अवध्या देशमुखांस जमावानसी बोलाविले यास जाबलीस मोरे होते ते जेध्यानी पिटून लाविले होते जाबलीस मोरे कोणही नव्हते जोरामध्ये हणमतराऊ मोरे होते त्यावरी राजश्री स्वामीन रघुनाथ बलाळ सवनीस पुण्याहून स्वारांच्या जमावानसी पाठविले त्यांणी हणमतराऊ यास मारून जोर घेतले जाउली मात्र राहिली होती ते शके १५३७ मन्मथ सवछरी पौष्य शुध चतुर्दस राजश्री सित्राजी राजे यांणी देशमुखाचा जमाव बा घेऊन जाऊन जाउली घेतली चंदरराऊ पळोन राहरोस गेले तेथे राजश्री स्वामीनी किलियास वेढा घातला बा कान्होजी ना व जमाव व वरकडा देशमुखांचा जमाव होता ते समई हैबतराऊ सिलिबकर देशमुख ता गुजणमावळ यांणी मध्यस्ती करून चंदरराऊ भेटविले शके १५७८ दुर्मुखी संवछरी राहरी घेतली त्यावरी हैबतराऊ सिलिबकर यांस देशमुखीचा दुसरा सिका गुजण मावळांत देऊन वतनाची वांटणी करून दिल्ली त्यावरी शके १५७९ हेमलंबी संवछरी कल्याण भिवडी फिरंगीयावरी मोहीम केली राजश्री सामराजपंत पेशवे यांचे चुलतबंधु रा दादाजी बापूजी यास रवाना केले ते समई कान्होजी ना यांजवळ दादाजी कृष्ण व त्याचे बंधु सखी कृष्ण मागोन घेतले त्याबरावरी मावळच्या देशमुखाचा जमाव व मावळे लोक होते तो अगदी पोखता जमाव देऊन कल्याणचा नामजाद हवाला दादाजी कृष्ण यांस सांगितला व सखोपंतास भिवडीचा हवाला सांगितला आणि रवानगी केली येमाजीपंत आपले भाऊ यांस कान्होजी नाईक यांच्या स्वाराजवळ कारभारास ठेविले आणि मसलतेस गेले कल्याण भिवडी घेतली फिरगणात स्वान्या घालून मुद्रक लुटिला असेरी किला वसविला तेव्हा फिरगियांनी प्रतिवर्षी सवा खंडी सोने द्यावयाचा तह केला कल्याणाजवळ बंदरी दुर्गाडीचा कोट बाधला ते समई राजश्री स्वामीस कल्याणांत हरजिनस मता व द्रव्य सापडले फते जाली दादाजीपंताचे बंधु सखोपंत फिरंगीयाचे युनी पडिले कल्याण भिवडी प्रांत किले देखील कबज जाले राजश्री स्वामी कल्याणास आले चौकसी करून रा अबाजी माहादेव कल्याणांत देखिरेखीस ठेविले ते समई मर्दबाण व वरकड लोखंडी जिनस किलोकिलियास रवाना केली राजश्री स्वामी घाटावरी येऊन राजगडी राहिले सिवापटण वसविले कल्याणात ठाणे वसविले कोकण कबज जाले किले

प्रबळगडावरी लोक ठेऊन बेहनुदी केली त्यावरी अफजलखान विज्यापुरीहून यां राज्यावरी मोहिमेस आले त्याणी पातशाही फर्मान मावळच्या देशमुखांस पाठविले की जमावानसी सामील होणे त्यास केदारजी खोपडे अगोघर त्याजवळ होते खंडोजी खोपडे मागे होते ते हि अफजलखानाकडे गेले तेव्हा कान्होजी ना याणी राजश्री स्वामीस विनंतीपत्र लिहिले तेथून जाब आला की बालभाक घेऊन लेकास पाठवणे अथवा तुम्हीं विचार पाहोन जावयाचे तरी जाणे यैसा जाब आला त्यावरी कान्होजी ना पांच जण लेक बा घेऊन राजश्री स्वामीच्या दरशनास सिवापटणास गेले भेटी जालीयेकांती बैसोन बोलिले माहाराजानी शफत घेऊन साहेबाचे शेवेसी पाठविले तो इमान आपला खरा आहे खासा व पांच जण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढें खस्त होऊं तेव्हा आमचे वतन कोणे खावे आम्ही इमानास अंतर करणार नाही तेव्हा राजश्री स्वामी बोलिले की वतनास धका बैसले तेव्हा कान्होजी ना बोलिले की साहेब कामासांटी आपण वतनास पाणी सोडिले तेव्हा राजश्री स्वामी बोलिले की वतनास पाणी सोडणे मग बोली करणे तेव्हा पाणी हातावरी घेऊन राजश्री स्वामीचे आशेने वतनास पाणी सोडिले त्यावरी बोलिले की तुमचा कबिला कारीस आहे तो दमढेरियाच्या तळेगांवास पाठवणे ते गोष्टी यांणी मान्य केली दादाजी कृष्ण यास कल्याणचा हवाला होता त्यांस आणविले आणि त्यांचा कबिला व आपला कबिला कारीहून आणून त्याचा तलेगावांस पाठविला तेव्हा दुधभात जेऊन बेलरोटीघर हात ठेऊन शफत दिल्ली तेव्हा राजश्री स्वामीनीहि शफत दिल्ली की तुमचे व तुमच्या वंशाचें आम्हीं चालवावे व आमच्या वंशाने तुमच्या वंशाचे चालवावे यैसे बोलोन भाक दिल्ली फते जाऱियावरी तुमचे सर्वश्रे ऊर्जित करून यैसे बोलिले दादाजीपंताचे पुत्र रखमाजीपंत यांस नाइकानी आपणाजवळ ठेविले त्यावरी राजश्री स्वामीनी हुकूम केला की वरकड मावळचे देशमुख व तुम्ही येके जागा बैसोन त्यांचा मुदा मनास आणवणे त्यावरी कान्होजी ना व अवघे मावळचे देशमुख येके जागा बैसले तेव्हा अवघे देशमुख बोलिले की तुमचा विचार काये तो सांगणे तेव्हा बोलिले की आम्हीं राजश्री स्वामीच्या पायासी इमान धरून वतनास देखील पाणी सोडिले आम्हीं व आपले लेक देखील राजश्री स्वामीपुढे खस्त हावे यैसा आमचा हट विचार आहे तुमचा मुदा काये तो बोलणे मुसलमान बेइमान आहे कार्य जालियावरी नस्ते निमित्त ठेऊन नाश करील हे मन्हाष्ट राज्य आहे अवघियांनी हिमत धरून जमाव घेऊन राजश्री स्वामी संनिध राहोन येकनिष्टेने शेवा करावी यैश्या हिमतीच्या गोष्टी सांगितल्या तेव्हां अवघे देशमुख बोलिले की तुमचा विचार तोच आमचा विचार इमान पुरस्कर आहे यैसे बोलिले तेव्हा अवघे

देशमुख घेऊन राजश्री स्वामीसंनिध आले अवध्यानी शफ्त केली मग अवध्यास भोजनास घातले त्यावरी अगदी मावळचा जमाव केला राजश्री पंताजी गोपीनाथ हेजिबीस पाठविले प्रतापगडाखाले भेटा घ्यावी यैसी बोली केली त्यावरी राजश्री स्वामी जमावासहवर्तमान प्रतापगडास आले कान्होजी ना याचा जमाव वरकड देशमुखाचा जमाव जाउलीस ठेविला बादलाचा जमाव मौजे दरे येथे ठेविला हैबतराउ सिलिबकर व बाळाजी ना सिलिबकर जमाव देखील बोचेघोलीचे घाटी ठेविले राजश्री स्वामी किलियावरी गेले तेव्हा कान्होजी ना यांस किलियावरी बोलाविले आणि अंतस्ते विचार केला की तुमचा भरवसा सर्व विशई आहे वरकडाचा इतबार वाटत नाहीं मुसलमान बेइमान आहे फते जाली तरी किलियावरी तीन आवाज इशारतीचे होतील तेव्हा पारावरी चालोन घेणे कदाचित फते न जाली आणि आम्ही त्यांचे हाती लागलो तरी तुम्ही खासा व आपला जमाव वरधानी पासून मार्गावरी ठेवणे लस्करचे लोक चढो न देणे काल क ला तरी तुम्ही खासा व आपला जमाव घेऊन मारामारी करून आम्हांस त्यापासून आपल्या जवळजमावांत घेणे आम्ही तुम्हांत सामील जालो म्हणजे गनीम गर्देस मेळऊ यैसी बोली करून मागती शफ्त घेतली तेव्हा कान्होजी ना बोलिले की येक चोपदार खानाजवल मागोन घेऊन आम्हाजवल ठेवावा चोपदार असिला म्हणजे कज्या होणार नाही लस्करचे लोक चढो देणार नाही आज्ञेप्रमाणे सेवा करून यैसे बोलिले त्यावरी खानाजवल चोपदार मागोन कान्होजी ना यांजवल ठेविला गडानजीक सदर केली होती तेथे विकारी सवछरी शके १५८१ कार्तिक मासी अफजलखान येके पालखीनसी व हुदेकरी हेजीब घेऊन सदरेस आले राजश्री स्वामीनी लोकाची निवड करून चौक्या बसवीत हेजीब व हुदेकरी घेऊन भेटास आले भेटाचे समई अफजलखानाने राजश्री स्वामीची मान बगलेस धरिली तेव्हा राजश्री नी पंज्यास पोलादी वागनखे पज्यास घातली होती त्याचा मारा करून आंतडी बाहेर काढिली तेव्हा मान अंसडून पटा राजश्री नी हाती घेतला अफजलखान पालखीत घालून पळऊ लागले हेजीब व हुदेकरी यांणी राजश्री वरी हतेर धरिले पंताजी गोपीनाथ यांस जखम लागली तेव्हा जीव माहाला व सर्जाराऊ व लोक येऊन हेजीब व हुदेकरी मारिले आणि पुढे जाऊन पालखीच्या भोयांच्या पद्दा मारिल्या पालखी राहिली राजश्री स्वामी आलियावरी अफजलखानाचे सीर कापविले त्यावरी इशारती तीन आवाज किलियावरी जाले ते समई कान्होजी ना हे जमाव देखील व देशमुखाचा जमाव पारावरी चालोन गेले मारामारी करून घोडी हती नगारे नोबती विशादी खजाना पाडव केला घोरपडे दुमदारीस होते पे पनासाश्वारानसीकोई-नकाठे पळोन गेले फते जाली राजश्री स्वामी पारास आले खंडोजी खोपडे

पळोन रानात दडोन राहिले राजश्री स्वामीनी देगमुखांचा लोकाचा दिखासा केला आणि बोलिले की वतनदारात संचणी खंडणीचे पान आधी दमालियास दिव्हे आहे वतनदारामध्ये तरवारेचे पान आधी तुम्हांस दिव्हे जैसे राजश्री स्वामी बोलिले राजश्री स्वामीनी घोडी हाती विसादीचा जाविता करविला खजाना घेऊन किलियावरी गेले खंडोजी खोपडे यांणी हैबतराऊ सिलिवकर जावाई याकडे पोरगा पाठविला मागून आपण आले याउपर आमचा विचार काय राजश्री स्वामीचे अभय घेणे जैसे बोलिले त्यावरी हैबतराऊ सिलिवकर जाउलीस कान्होजी नाा यांजकडे आले खंडोजी खोपडियाचे वर्तमान सांगितले आणि बोलिले की तुमची भीड राजश्री स्वामीजबल आहे खंडोजी खोपडे यांचा जीव वतन वांचऊन येश घेणे जैसे बोलिले त्यावरी कान्होजी नाा किलियावरी गेले येकांती बैसोन खंडोजी खोपडे यांचे वर्तमान सांगितले की त्यास अभय द्यावे त्यास राजश्री स्वामी बोलिले की तो हरामखोर त्यास वतनास ठिकाण नव्हता त्याची वतनावरी स्थापना केली निमे वतन सिका दिव्हा केदारजी खोपडे त्यामुळे इदलशाहीत गेले जैसे असोन त्याणे बेइमानी करुत अफजलखानाकडे जाऊन लबाडी केली आणि हतेर धरिले तो हरामखोर त्याची च्यार घडे चौ मार्गी टाकावी त्याची रदबदल तुम्हीं न करणे त्यास कौल देत नाही जैसे बोलिले रदबदल येकेनात तेव्हा कान्होजी नाा उभे राहोन अर्ज केला की खंडोजीचा गुन्हा आम्हांस द्यावा आणि त्याचा जीव वाचवावा वतन चालवावे यैसी अतिशयाची रदबदल केली त्यास राजश्री स्वामी बोलिले की तुम्हीं भीड घातली यास उपाय नाही तुमचे भिडेकरिता मान्य केले त्यास आणवणे तेव्हा खंडोजी खोपडियास आणूना मजुरा देविला राजश्री स्वामी काही बोलिले नाहीत त्यावरी कान्होजी नाा यांणी निगोप घेऊन खंडोजीस घेऊन खाले आले येक वेळ मजुरा जाला याकरिता परभारे राजश्री स्वामीस मजुरा करावयास जाऊ येऊ लगले राजश्री च्या चितांत राग होता येके दिवसी हुकूम करून खंडोजीचा उजवा हात व डावा पाय कापविला आणि शास्ती केली हे वर्तमान कान्होजी नाा यांस कळले त्यांणी खंडोजीस रानातून आणून हातपाय तळिला आणि राजश्री स्वामीच्या दरशनास किलियावरी गेले आणि रुशवियाची बोली केली की खंडोजीस अभय देऊन शास्ती केली तेव्हा आमचे रदब[द]लेची भीड काय राहिली त्यावरी राजश्री स्वामीनी कान्होजी नाा यांस समाधानाच्या गोष्टी सांगितल्या की तुमचे भिडेकरिता खंडोजी जिवे मारिला नाही ज्या हाते तरबार धरिली तो हात कापिला ज्या पायाने चालोन गेला तो पाय कापिला तुमचे भिडेवरी त्याचे वतनहि चालऊन जैसे बोलोन समाधान केले खाले आले फते जालियावरी शाहिरानी पवाडा केला त्यांत हनु-

मत अगद रघुनाथाला जेधे बादल राजश्री सिवाजी राज्याला व वरकडहि देशमुखालाची नावे घालून पवाडा दरबारी गाइला राजश्री स्वामीनी यैकोन खुशाल जाले शाहीरास सिरपाव बकसीस दिव्हे अफजलखानाच्या सिरास पिंजरा करून त्यात घालून राजगडच्या बाले किल्लाच्या दरवाजियावरी कोनाडियात ठेवावयास पाठविले पूजा नैवेद्य चालविला त्यावरी शके १५८२ विकारी संवच्छरी चैत्रमासी शुभ प्रतीपदेस राजश्री स्वामी किले पनालियास आले पनालियास सिदी जोहार येऊन वेढा घातला राजश्री स्वामी किलियावरून उतरून खिलणीयास येऊ लागले तेव्हा सिदीजोहार पाठीवरी आला ते समई बादलाचा जमाव व बाजी परभु देशपांडे गजापूरचे घाटी ठेऊन राजश्री खिलणीयास गेले बाजी परभु याणी व लोकानी युध्याची शर्ती केली बाजी परभु व काही लोक पडिले गनीम चढो दिव्हा नाही सिदी जोहार माघारा गेला राजश्री स्वामीनी बादलाच्या लोकांचा दिलासा केला त्यावरी राजश्री स्वामी कान्होजी ना यासी बोलिले की बाजी परभु देशपांडे पडिले बादलाच्या लोकानी युध्याची शर्ती केली तेव्हा नाईक बोलिले की ते लोक तैसच आहेत त्यास राजश्री बोलिले की तुम्हास अफजलखान मारिला ते समई तरवारेचे पान अगोधर तुम्हांस दिव्हे आहे तें बादलास अगोधर पान द्यावे त्यांवरी तुम्हीं द्यावे यैसी गोष्टी मान्य करणे तेव्हा कान्होजी ना बोलिले की स्वामीस अगत्य याकरिता आम्हीं गोष्टी मान्य केली या प्रमाणेच स्वामीनी चालवावे यैसे बोलिले पानाचा तह जाला त्यावरी शके १५८५ शोभकृत संवच्छरी चैत्र शुभ अष्टमी रबीवारी लोकाची निवडी करून पुणियात राजश्री स्वामीनी खासा दाहा लोकानसी लाल महालात जाऊन शास्ताखानावरी छापा घातला बाा कान्होजी ना यांचे पुत्र चांदजी जेधे होते मारामारी जाली तेव्हा शास्ताखानाचा हात तुटला मग पळोन गेला त्याचा लेक अबदुल फते ठार जाला त्याउपरी स्वामी परसातील दिंडीने बाहीर निघाले तों सर्जाराऊ जेधे घोडियावरी बैसोन पागेचा घोडा दुसरा खासदाराजवळ देऊन दिंडी समीप आशेप्रमाणे राडिले होते राजश्री स्वामी येताच घोडियावरी बैसोन मुळा उतरोन जरेसाकडे निघाले जागाजागा लस्करच्या टोळ्या व करणे नगारे ठेविले होते त्याची गुली मोगलाच्या लस्करात जाली राजश्री स्वामी हशामाच्या व लस्करच्या जमावानसी दुसरे दिवसी सिहगडास आले शास्ताखान कुच करून गेला शके १५८६ क्रोधन संवच्छरी जष्ठ शुभ चतुर्दसी सोमवारी जसवतसिंगाने कोढाणाचा वेढा काढिला त्याचा सुबा तगीर होऊन जयेसिंगास जाला शके १५८७ विश्वावसु संवच्छरी मिरजा राजा व दलेलखान पुरंदरास वेढा घालून बैसले आषाढ शुभ १० राजश्री स्वामी येऊन भेटले सतावीस किले दिव्हे सला केला राजश्री संभाजी राजे यांस पंच हजार देऊन चाकर केले बाा सर्जाराऊ जेधे

होते फालगुन शुभ नवमी सोमवारी राजश्री सिवाजी राजे व संभाजी राजे औरंगजेबाचे भेटीस गेले शके १५८८ पराभव संवछरी जेष्ठ शुभ द्वितीया राजश्री स्वामी आगरियास जाऊन पातशाहाची भेटी घेतली विषाड होऊन राजश्री स चौक्या बसविल्या त्यावरी श्रावण वद्य द्वादसीस पेटारियात वैसोन राजश्री स्वामी व संभाजी राजे पळाले ते मार्गशीर्ष शुभ पंचमीस राजगडास राजश्री स्वामी आले राजश्री संभाजी राजे मथुरेस विस्वासराऊ ब्राह्मण होते त्यांचे घरा ठेविले होते त्यांसहि विस्वासराऊ घेऊन आले सर्जाराऊ जेधे हि राजगडास आले त्र्यंबकपंत दबीर व रघुनाथपंत कोरडे आगरा धरिले शके १५८९ प्लवग संवछरी चैत्र वद्य पंचमीस त्र्यंबकपंत व रघुनाथपंत सुटोन राजश्री स्वामीकडे आले मोगलाचे सख्य जाले सरदेशमुखीवतन दिल्ली भिवरे अलीकडे मुलूक दिल्हा त्यावरी मागती दो चौ वर्षा सतावीस किले फिरोन राजश्री स्वामीनी घेतले त्यावरी शके १५९८ नल संवछरी हुसेनखान माइना यासी लडाईं जाली ते समई हुसेनखान हतीवरीबैसोन गावाच्या आश्रियास पळोन जात होता ते समई सर्जाराऊ जेधे यांचे पुत्र नागोजी जेधे घोड्यावरी बैसोन पुढे जाऊन हतीच्या गंडस्थळांत भाले देऊन हती मुरडिला ते वेळे हसनखान माइना याणे कपाळावरी तीर मारला तो पार जाला हती मुरडताच लस्कराने जाऊन हुसेनखान धरिला त्यावरी नागोजी जेधे यांचा तीर उपडताच मृत्य पावले सर्जाराऊ समीप होते राजश्री स्वामी श्रमी जाले नागोजी ना याची स्त्री कारीस सती निघाली त्यावरी राजश्री स्वामी कारीस येऊन नागोजी नाईक याचे मातुश्री तुलजाबाई यांचे समाधान केले प्रतिवर्षी येक सेर सोन द्यावयाची मोईन केली ते साल दरसाल पावत होते त्यावरी शके १५९९ पिंगल संवछरी चैत्रमासी राजश्री स्वामी यांणी चंजी घेतली बाा सर्जाराऊ होते अश्विनमासी राजश्री रघुनाथपंतास मजमु दिल्ली लाख होन बकसीस दिल्ली साहेब सुबा सांगोन चंजीस ठेविले जनार्दनपंत समागमे घेऊन मजल दरमजल राजश्री स्वामी या प्रांते आले त्यावरी लस्करानसी जालहानापुर्ची स्वारी करून पटियास आले त्या किलघाचे नाव विश्रामगड ठेविले बाा सर्जाराऊ होते त्यावरी रायेगडास आलियावरी रौद्र संवछरी शके १६०२ चैत्र शुभ पौर्णमेस मंदवारी दो प्रहरा राजश्री सिवाजी राजे यांस कैलासवास जाला त्यावरी राजश्री संभाजी राजे तख्तीबैसले राजश्री रघुनाथपंत चंजीहून या प्रांतास आले राजश्री स्वामीची भेटी जाली त्यावरी दो चौ वर्षा रघुनाथपंत व जनार्दनपंत मृत्य पावले कविकलश दिवाण कारभारी जाले राजश्री संभाजी राजे यांस गांगोलीस पुत्र जाला शके १६०४ दंडुभी संवछरी वैशाख वद्य ७ सप्तमी गुरुवारी जन्म जाला नाव सिवाजी राजे ठेविले त्या अगो- धर दुर्मति संवछरी शके १६०३ कार्तिक शुभ त्रयोदसी रविवारी पातशाहापूरी

राजश्री संभाजी राजे यांची व अवरंगजेबाचे पुत्र अकबर यांची भेटही जाली त्यावरी औरंगजेब पातशाहाची या राज्यावरी मोहीम जाली पातशाहा अमदानगरास आले किले रामसेजेस वेढा घालावयास शाब(हा?)दीखान पाठविला वेढा घातला धमधमे गनीमाने बाधोन बहुत लगट केला परंतु राजश्री केसो लिमल पेशवे याणी न्यंबकगडी राहोन सामा पुरविला हरभातेने मदती केली सा मद्दिने किला भाडविला किला न ये याकरिता पातशाहानी शाब(हा?) दीखानास बोलाऊन नेला जागाजागा या राज्यांत ठाणी बैसविली आणि मजल दरमजल कुच करून विज्यापुरास जाऊन वेढा घातला क्षय संवछरी शके १६०८ अश्वीन शुभ ७ सोमवारी विजापूर घेतले सुलतान सिकदर पातशाहा भेटले प्रभव संवछरीशके १६०९ भाद्रमासी शुभ १२ द्वादसीस भागानगर घेतले त्यावरी विभव संवछरी शके १६१० या राज्यावरी पातशाहाची मोहीम जाली राजश्री संभाजी राजे याणी सर्जाराऊ जेथे व त्यांचे भाऊ देखील राजश्री पंतप्रधान यांजवल राजमार्चीस शेवेसी ठेविले तेथे सेवा करीत होते त्यास पातशाहा मजल दरमजल तुलापुरास गेले शेख निजाम यास फौजेनसी संभाजी राजे याजवरी रवाना केले त्याणे संगमेश्वरास येऊन राजश्री संभाजी राजे व कविकलश यास माघ वद्य ७ शुक्रवारी सेख निजामाने धरून तुलापुरास नेले तेथे पातशाहानी उभयतास जिवे मारिले राजश्री राजाराम रायेगडी अटकेत होते ते वाहेर काढून मंचकावरी बैसऊन राज्याभिषेक केला शके १६११ शुक्र संवछरी जुलपुकारास रवाना केले राजश्री राजाराम निघोन रायेगडीहून प्रतापगडास आले दुश्काल बहुत पडिला चैत्रमासी शुभ १५ पौर्णिमेस जुलपुकारखान नाव इतकादखान होते ते रायेगडास वेढा घालून बैसले राजश्री राजाराम निघोन मजल दरमजल कर्नाटकात चंदीस गेले मार्गशीर्ष शुभ २ रविवारी रायेगड मोगलास दिल्ली राजश्री संभाजी राजे याचे पुत्र राजश्री सिवाजी राजे यांस तुलापुरास नेऊन पातशाहास भेटविले पातशाहा मेहरवान होऊन इत्फ हजारी सांगितली नाव शाहुराजे नाव ठेविले आणि आपल्या संनिध जालीमध्ये ठेविले त्यावरी किले गनीमाने घेतले सर्जाराऊ जेथे व त्याचे भाऊ देखील राजमाचीहून निरोप घेऊन वतनावरी आले*

* हा करीना भाद्रपद व. ११ शके १८४६ रोजी भा. इ. सं. मंडळाच्या पाक्षिक बैठकींत वाचण्यांत आला. त्यावेळीं ही नकल मुळाशी रुजू पाहून नंतर मूळ करीना परत जेथे यांजकडे पोचविण्यासाठी रा. ग. स. जोशी यांजकडे देण्यांत आला.

(५) शिवजन्माचें वर्ष.

(इतिहास सं० वि. का. राजवाडे राधा-माधव. चंपू पृ. ५६)

२८ शहाजी विजापूरकरांकडे १५४७ त गेलेला पाहून आदिलशाहा व मोंगल यांची कास धरलेला जाधवराव त्याच सुमारास निजामशाहींत मलिकंभराच्या कारवाईनें पुनः परत आला. त्या कार्ळी एका राज्यांतून रुसून दुसऱ्या राज्यांत जाण्याचें व तेथून प्रसंग पाहून परत येण्याचे कृत्य अनीतीचें व कमीपणाचें मानीत नसत. स्वतः मलिकंबराने वेळ पडेल त्या प्रमाणें आदिलशाही व मोंगलाई यांचा आश्रय कितीदां तरी केला होता. खुरम, लोदी, रणदुल्लाखान, शिवाजीचा पुत्र संभाजी, अवरंगजेबाचे पुत्र, अकबराचे पुत्र, इत्यादि अनेक इसमांच्या धरसोडीचीं उदाहरणें जगजाहीर आहेत. जाधवराव निजामशाहींत आल्यावर मलिकंबरानें शहाजी राजाला वठणीस आणण्याची मनाजोगती कामगिरी त्याला सांगितली, आणि आपण स्वतः आदिलशाहानें लुबाडलेला धारूर प्रांत काबीज करण्याच्या तयारीस लागला. आदिलशाहा व शहाजी यांच्या वरील या दुतांडी योजनेच्या विचारांत व तयारीत असतां मलिकंबर शक १५४८ च्या वैशाखांत वारला. मलिकंबराचा जांवई जो विजापूरचा मुस्तफाखान त्याचें तर म्हणणें असें होतें कीं, आपल्या श्वशुराला मूर्तिजाशहानें करणी वगैरे करून मारिलें [साने, पत्रें, यादि ४३८]. आणि हे म्हणणे त्वरें नसेलच असें म्हणवत नाहीं. मलिकंबराने मूर्तिजाला गेलीं सव्वीस वर्षे इतके कांहीं छळलें होतें कीं, त्याचा त्यानें प्राण घेतला असल्यास तो देवाच्या घरीं अपराधी ठरण्यास बरीच अडचण पडली असेल. मलिकंबराच्या मरणाने धारूरवरील स्वारी लांबणीवर पडली. शहाजीवरची जाधवरावाची स्वारी १५४८ च्या पावसाळ्यानंतर सुरू होऊन जाधवरावाच्या रेठ्यापुढें शहाजी माहुली जुन्नर, पारनेर, करकंब, मंगळवेढे या रस्त्याने आदिलशाहींत शक १५४९ च्या चैत्राच्या सुमारास रेटला गेला. ह्या बापआजांच्या रेटरेटीनंतर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म शिवनेरीस १५४९ च्या वैशाखांत झाला असें बहुतेक नव्याजुन्या लेखकांचें म्हणणें आहे. जेथे शकावलि व बृहदीश्वर शिलालेख शिवाजीचा जन्मकाल शक १५५१ फाल्गुन वद्य ३ देतात. दोहोंतून खरें साल कोणतें तें ठरविण्याला निश्चित प्रमाण उपलब्ध आहे. त्या वरून शक १५४९ हें साल शिवजन्माचें धरणें योग्य दिसतें. कां कीं, शक १५५१ च्या चैत्रापासून आश्विनापर्यंत शहाजीवर जुन्नरमाहुली प्रांतांत कोणी हि स्वारी केली नाही व स्वारी करणारा म्हणून म्हटलेला जो लुखजी जाधवराव त्याचा खून मूर्तिजानें शक १५५१ च्या आश्विनी पूर्णिमेस केला होता.

(५०)

६ शिवापूर दसरांतील यादी

(राजवाडे संग्रह)

श्री

शिवापूर

यादी कारकीर्द शक संवत्सर याची

शके १५७० सर्वधारी संवत्सरे श्राा वद्य प्रतीपदा माहाराज शाहाजी राजे घरले

शके १५७६ जय संवत्सरे कार्तिक वद्य १२ संभाजी राजे यास पुत्र

उमाजी राजे जाले

शके १५७७ मन्मथनाम संवत्सरे पौष वद्य १४ जावली घेतली

शके १५७८ दुर्मुखी संवत्सरे चैत्र शु॥ १५ जावलीहून स्वार जाले

चैत्र वद्य सप्तमीस रायरीस आले

भाद्रपद वद्य त्रितीया चंद्रराव मोरे पलाले

भाद्रपद वद्य येकादसीस गडाची नावे ठेविले

अश्वीन वद्य १ संभाजी मोहिते घरले

भाद्रपद शु॥ शष्ठीस गायकवाडाचे सोइरीकेचा सिधांत जाला

शके १५७९ हेमलंबी संवत्सर चैत्र वद्य १० वेदर घेतले

वैशाख शु॥ ५ जाधवासी सोइरीक केली

वैशाख वद्य १२ जुनराकडे मोगलावर स्वारी केली

ज्येष्ठ शु॥ १२ संभाजी राजे पुत्र जाले

आषाढ शु॥ ३ नगरचे युध जाले

श्रावण शु॥ १ रघुनाथपंत राजपुरीस गेले

आश्वीन शु॥ सप्तमी कल्याणाकडे गड पाह्यावयास गेले

पौष वद्य ५ गडास आले

शके १५८० विलंबी संवत्सरे फालगुण वद्य १३ किल्याहून सिवापटणास

आले

शके १५८१ विकारी संवत्सरे भाद्रपद वद्य १३ सईबाई वारली

आश्वीन शु॥ ७ आबजलखान मारले

मार्गशीर्ष वद्य ९ पनाला घेतला

वद्य १३ पन्याल्यावर गेले

पौष वद्य दशमी रुस्तुमजमा मोडिला

माघ शु॥ १४ विजापूरप्रांती स्वारी केली

शके १५८२ शार्वरी संवत्सरे ज्येष्ठ शु॥ ८ वासोटा घेतला

पौष शु॥ १२ मोरोपंतास मुजमु दिल्ली

माघ शुभा ४ कोकणात उमरखंडीस भांडण जाले
शके १५८३ प्लवसंवत्सरे वैशाख शुभा ११ श्रींगरपूर घेतले दलवी होते
भाद्रपद शष्ठीस पेशवे मजमदार व अंणाजीपतास वाकेनिसी देऊन
पालख्या दिल्या

भाद्रपद नवमसि संकवारबाई कन्या जाली

शके १५८४ शुभकृत संवत्सरे चैत्र वद्य १० मोरोपंत पेशवाई निलोपंत
मुजमु आणापत सुरनी [स] जाले

शके १५८५ शोभकृत संवत्सरे चैत्र शुभा ८ शास्ताखान मारिले

चैत्र वद्य १ कोकणात गेले

मार्गसीर्ष वद्य २ सुरतेस गेले

पौष शुभा १२ त्रिबकराज दर्शन

पौष वद्य ८ माघरे आले

माघ शुभा पंचमसि शाहजी राजे समाप्त जाले

माघ ४ राजगडास आले

शके १५८६ क्रोधी संवत्सरे चैत्र वद्य १३ सिव्हगडी सुलतान ढोवा
मारला

जेष्ठ शुभा ६ सिव्हगडाखाली भाडी उतरलीं

जेष्ठ शुभा १४ जसवंत उठोन गेला

जेष्ठ वद्य १ सिव्हगड पाहावयास गेले

पौष वद्य आमावास्या सूर्यग्रहण जिजाबाईची तुला केली

फालगुण शुभा ३ नावारोहण बसनूरची स्वारी

शके १५८७ विश्वावसु संवत्सरे चैत्र वद्य १० तांब्र पुरंघरास आले

वैशाख शुभा ११ रुद्रमाल घेतली

जेष्ठ शुभा ६ जाउलीस गेले

आषाढ शुभा १० जयसिंगाची भेट जाली

आषाढ शुभा १२ दिललखानाची भेट जाली

फालगुण शुभा ९ दिलीस स्वारी जाली

शके १५८८ पराभव संवत्सरे वेंकाजीपंत अनंदराव कार्तीक वद्य १ प्रती-
पदा स्वार जाले

मार्गसीर्ष वद्य दशमी दिलीहून आले

शके १५८९ प्लवंग संवत्सरे आश्वीन शुभा १ कुडालास गेले

कार्तीक शुभा २ संभुराज प्रयाण देवगिरीस

- कार्तिक वद्य ५ जसवंत भेटी
कार्तिक वद्य शष्ठी शाहाज्यादा दर्शन
कार्तिक वद्य १३ अवरगाबादेहून प्रयाण
शके १५९० कीलक संवत्सरे श्रावण शुभा ८ कडतोजी गुजर व नीराजी
राहुजी स्वार जाले
शके १५९१ सौम्य संवत्सर माघ वद्य ९ सिव्हगड घेतला
फालगुण पुर्णिमा पुत्र जाला
फालगुण वद्य १२ पुरंधर घेतले
शके १५९२ साधारण संवत्सर चैत्र शुभा ९ निलोपंत रवाना केले
ज्येष्ठ शुभा ४ लोहगड घेतला
आशाढ शुभा २ रोहिडा घेतला
आशाढ शुभा ८ हिंदोला घेतला
आशाढ शुभा नवमी माहुली घेतली
आशाढ शुभा १४ कर्नाला घेतला
माघ वद्य येकादसीस संभाजी राजे यास कारभार सांगितला
शके १५९४ परिधावी संवत्सरे जेष्ठ वद्य ५ जवार घेतली
पौष वद्य १४ आणाजीपंत रवाना केले
पौष वद्य शष्ठी राजे स्वार जाले
शके १५९५ प्रमादी संवत्सरे चैत्र वद्य १० परली घेतली
श्रावण वद्य नवमीस सातारा घेतला
आश्वीन शुभा ७ पांडवगडी मावले
आश्वीन शुभा १३ सातारियास राजे आले
बालप्रभूस पालखी दिल्ली
माघ वद्य १४ सिवरात्रीस प्रतापराव समाप्त जाले
शके १५९६ आनंदनाम संवत्सरे चिपळुणी कटकचा अरगजा करून
बंद केला सिष्टास निरोप दिल्ली
जेष्ठ शुभा ४ राज्याजी मुंज जाली
जेष्ठ शुभा ६ मंत्रविवाह
जेष्ठ शुभा द्वादसी राज्याभिषेक सिव्हासनारूढ जाले
जेष्ठ वद्य नवमी जिजाबाई समाप्त जाली
आश्वीन शुभा ५ पुन्हा सिव्हासनारोहण
माघ वद्य ५ सभाजी राज्याची मुंजी
आश्वीन शुभा ६ प्रतापगडी देवालयार वीज पडली

शके १५९७ राक्षस संवत्सरी स्वारी सातारा आली शरीरी व्यथा जाली
शके १६०१ चैत्र शुभा १ कोपल घेतले वद्य प्रतीपदेस बाहदु [२] बिंडा
घेतला

वैशाख वद्य द्वितीयेस भूपालगड घेतला

पौष वद्य ७ सभाजी राजे मोगलाइतून आले

फालगुण वद्य नवमी राजाराम विवाह गुजरासी सोइरीक

शके १६०२ रौद्र नाम संवत्सरे चैत्र पौर्णिमेस सिवाजी राजे समाप्त जाले

वैशाख वद्य ३ राजाराम मंचकावर बसले

पनाल्याची मोहीम मोरोपंत

वैशाख वद्य त्रयोदसी रायगडी धराधर जाली

आशाढ शुभा द्वितीयेस संभाजी राजे रायगडी आले येकादसी पुतला-
बाई अग्निप्रवेश

श्रावण शुभा ५ मंचकारोहण

कार्तिक शुभा सप्तमीस केलसीस स्वारी जाली त्रयोदसीस गडास आले

मार्गसीर्ष शुभा १० पुत्र सयाजी राजे जाले

माघ शुभा सप्तमीस सिव्हासनारूड राज्याभिषेक जाला

सदरहु कारकीर्द शक संवत्सर आढलले ते लेहून पाठविले आहेत खमस

२ जिल्हेज चैत्र शके १७२३ रौद्र संवत्सरे

७ शिवापूरकर देशपांडे वहीतील शकावली.

ही शकावली व खं. १८ ले. ५ मध्ये ज्या एका त्रुटित शकावलीचीं कांहीं पानें छापिली आहेत ती शकावली आर्ण जेधे शकावली (पृ. १६-३९) ह्या तीनहि शकावल्यांतून आलेल्या प्रसंगासंबंधांचे, तसंच कमीज्यास्ती विशेषाचे सक्षेपतः विवेचन शेवटीं स्वातंत्र्यानं केलें आहे येथे जेधे शकावलीपेक्षां जो मजकूर अधिक किंवा वेगळा आहे तो जाड टाइपांत दाखविला असून जेथे कमी मजकूर आहे तेथें आंकडा घालून तो भाग खालीं टिपेंत दाखविला आहे.

शके १५४६ रक्ताक्षी नाम संवत्सरे

कार्तिक मासात भातवडीस मोगलाचा
सुभेदार लस्करखान व येदलशाही

मलिक आंबरे सोलापुरास वेढा
घालून विज्यापुरकरा पासोन किला

मुला महंमद यैसा बेनिकट करुन(१) (२) घेतला कलम १
मलिक आंबरे बुडाविली कलम १

शके १५४७ क्रोधन संवत्तरी जाहागिर पातशाहावरी त्याचा लेक मुलतान
खुरुम रुसान निज्यांमशाईमध्ये (३)मलिक आंबरे ठाव दिव्हा कलम १

शके १५४८ क्षय संवत्तरे वैशाख वः(४) १२ स मलिक आंबर परलोकास
गेले कलम १

शके १५५० विभव नाम संवत्तरे सुलतान खुरुम पातशाईस बैसले ह्मुस(५)
नाव शाहाजाहा नाव ठाविले कलम १

शके १५५१ शुक्ल नाम संवत्तरी फाल्गुन वा। ३ शुक्रवार
चैत्र मासी इभ्राम इदलशा पर- खवासखान(६)श्राध्धीन जाहले मुरार
लोकास गेले सुलतान महंमद शाह जगदेराऊ कारभारी जाले कलम. १
तख्ती बैसले कलम १

पौष वाः १३ त्रयोदसीस फते- येके दिवसी राजश्री सिवाजी राजे उप
खानास सोडून मज्यालसी दिव्ही जले व श्रावण शु। १५ लुखजी जाघव
(७) कलम १ राऊ निज्यामशाही मारले कलम. १

शके १५५० प्रमोद नाम संवत्सरी दुषकाल पडला (८) कलम १

शके १५५३ प्रज्यापती नाम संवत्तरी फतेखान याणी बुन्हाण निजामशाहा
मारला कलम १

शके १५५४ आंगिराम नाम संवत्सरी
जेष्ठ मासी (९) महमदखानाने वेढा भाद्रपद मासी शाहजी राजे याणी

१ 'दोन कटके' जे. श. नकलकार बिनसाक्षेपी असल्यामुळे शिवकालीन मोडी वाचनाच्या त्याच्या अशा ढोबळ चुका ह्या शकावलीत बऱ्याच झालेल्या आहेत. 'बेनिकट करुन' ह्या स्पष्ट व ठळक पण अर्थशून्य लिखाणाची नकल 'दोन कटके' अशी खास न होतां उलट 'दोन कटके' ह्या मोडी अक्षरांची 'बेनिकट करुन' ही नकल होणें संभवेल. ह्या एकाहि उदाहरणावरुन असे उघड ठरतें कीं, जेथें शकावली ही ह्या शकावलीची नकल खास नाही. २ जे. श. त हा शब्द नाही. ३ ह्या शब्दापुढें 'गेला त्यास निजामशाहीमध्ये' हे शब्द जे. श. त अधिक आहेत. ४ ही मिति येथे आहे, जे. श. त नाही. ५ 'दिलीस' जे. श. येथें टीप १ प्रमाणेंच प्रकार झाला आहे. + ह्या कलमावद्दल स्वतंत्रपणें पुढें विवेचन केलें आहे. ६ 'प्रधान' जे. श. ७ हें कलम 'त्रयोदसी' ऐवजी 'येकादसी' ह्या फरकानें जे. श. त शके १५५२ मध्यें आलें आहे. ८ जे. श. त ह्या शकांत दुसरें कलम आहे तें

घालून दवलताबाद घेतली कलम १ पेमगिरास निज्यामशाहावरी छत्र
घरिले कलम १

शके १५५७ युवा नाम संवत्करे शाहजी राजे माहुलीस गेले तेथे रणदुला-
खान इदलशाई व खान जमा मोगलाचा सुभा जाऊन वेढा घालून निज्याम
शाहा हाती घेतला शाहजी राजे ईदलशाई चाकर जाले (१०) कलम १

शके १५५८ घाता नाम संवत्करे ताा शके १५६१ प्रमाथी नाम संवत्करी
वसवपटण इदलशाहनी घेतले कलम १

शके १५६५ सुभानु नाम संवत्करगी बाहादुरशाहा उपजले नाथ शाहा अलम
ठेविले कलम १

(११) शके १५६९ राजश्री बापुजी पंतानी किले सिहगड
घेऊन दिले कलम. १

शके १५७० सर्वधारी नाम संवत्करे श्रावण वाा १ पदेस शाहजी राजे
मुस्तफाखाने घरिले नजीक चंदी कलम १ (१२)

शके १५७१ विरोध नाम संवत्करे जेष्ठ शु १५ चे दिवसी शाहजी राजे
याणी(१३) कोंढाणा गड घेऊन सोडिला कलम १

शके १५७२ जये नाम संवत्करी संभाजी राजे यांस उमाजी राजे पुत्र जाले
कार्तिक वाा १२ दसीस कलम १

शके १५७७ मन्मथ नाम संवत्करी पौष वाा १४ दसीस (१४) सिवाजी राजे
याणी जाउली घेतली समागमे जधे बादल जमावानिसी नेले होते व लोकहि
नेले कलम १

शके १५७८ दुरमुख नाम संवत्करे

वैशाख मासी सिवाजी राजे याणी मार्गसीर्ष मासी सुलतान महंमद
रायेरी घेतली कलम १ येथी (दि) ल (१५) शाहा मृत्य पावले
आश्वीन वद्यी राज्यानी सुपे घेतले कलम. १ माघ शु ६ शनवारी (१६)

श. १५५१ मध्ये ७ हा टपिंचा आंकडा असलेलें वर आलें आहे. ९ जे. श. त
' काजी ' असें आहे. पण तें चूक आहे. १० जे. श. त ' ते समई रणदुला-
खानानें कान्होजी जेधे नेले होते तेथें महाराजाजी भेटी जाली ' हें वाक्य अधिक
आहे. आणि तसे जेधे करिण्यांत पृ. ४० वर आहे. ११ हा शक व
त्यांतलि मजकूर जे. श. त नाहीं. १२ जे. श. त ह्यापुढे जेधे व लोहोकरे या-
बद्दलचा उल्लेख दोन ओळी अधिक आहे. करिना पहा. १३ येथें
' यासी ' असें पाहिजे. बिजापुरच्या अदिलशहानें शहाजिस अटकेंत
टाकलें, तें शिवाजीकडून सिंहगड आणि संभाजीकडून बंगळूर परत घेऊन
मग शहाजीस सोडलें. करिना पृ. ४१ व शिवभारत

संभाजी मोहिता धरिला कलम १

गायकवाडसी सोईरीक केली सखवा-
रवाईचे लग्न जाहाले कलम १

शके १५७९ हेमलंबी नाम संवत्छरी

चैत्र वा ११ रविवार घटिका ८ आठ
अवरंगजब याणी आदलशाह पासोन
बेदर घेतले मि॥ (१७) अषाढ शुभ ३
गुरुवारी बेदर घेतले असे कलम १
वैशाख मासी राजश्रीनी जुनर
लुटले कलम १

वैशाख शु. १२ इंगळीयासी सोइ-
रीक केली कलम १

ज्येष्ठ शु. १२ गुरुवार घटिका १०
दाहा (२०) सिवजी राजे यास संभाजी
राजे पुत्र जाहले पुरंधरी जन्म
जाहला कलम १

वैशाख शु. ५ जाधवराऊ यांजकडील
सोईरीक केली कलम १
ज्येष्ठ मासी मैसिरखान (१८) यासी
सिवाजी राजे यांचे युध्य आमंदाबद
(१९) नगरी जाहाले कलम १

पौष मासी अवरंगजब दिलीवरी
चालिले व (२१) पौष शु. १५ माहोली
सिवाजी राजे याण घेतली क. १
कान्होजी (२३) नो याजपासोन दा-
दाजी कृष्ण व सखो कृष्ण मागून घेत-
ले आणि कल्याण भिवडी प्रांते हावाले

कार्तिक शु. १५ महंमद बटे साहेब-

पहा. अर्थात्, कोढाणा घेऊन शहाजी यासी सोडिले असे पाहिजे. १४ जे. श.
त नुसतें ' पौष चतुर्दसीस ' असें आहे. १५ टी. १ पहा. १६ ही मिती जे.
श. त नाही. रा. खं. १८ ले. ५ मधील शकावलींत आहे. हा उल्लेख जेधे
घराण्यासंबंधीचा नाही; अथवा शिवापूरकर देशपांडे घराण्यापैकींही
नाहीं. भोसले घराण्यासंबंधीचाच असतांना जेधे शकावलीखेरीज खं. १८ व
शिवापूर वर्हीतील शकावलींतच ज्या अर्थी हा उल्लेख अक्षरशः बरोबर आहे
त्याअर्थी हें म्हणणे प्राप्त आहे कीं खं. १८ मधील व शिवापूर देशपांडे वर्हीतील ही
शिवशकावली ह्या एक होत. जेधे श. ह्यांपैकीं कोणाचीच नकल नव्हे, अर्थात् जेधे
श. चीहि ह्या शकावल्या तर्जुमे नव्हत.

१७ जे. श. त हे दोन शब्द नसून ' घ्यावयाचा तह केला अणी बेदरास
अले ' असें वाक्य आहे. बाकी सर्व कलम बरोबर आहे. येथे व जे. श. तहि
चैत्र व ११ स रविवार दिला आहे. पण जन्तींत चैत्र व. १० स रविवार येत
असून रा० शि. शकावलींत चैत्र व. १० हीच मिती दिली आहे.

१८ नौसिरखान पाहिजे. टीप नं. १ प्रमाणें चूक.

१९ अहमदनगर असे पाहिजे. बद हा टी. १ प्रमाणें लेखकप्रमाद आहे.

२० जे. श. त वार व घटिका दिलेल्या नाहींत. ह्या वर्हींत शिवजन्माप्रमाणें
हाहि जन्मकाल शेवटीं पुनः स्प० तंत्र दिला आहे.

णने विज्यापुरी (२२) मारिला
कलम १

सांगितले बबजी(२३) बापूसुभेदार
येमाजी पंत आपले हतीचें राजश्रीचे
हाती भाऊ म्हणोन दिले कलम १

शके १५८० विलंबी नाम संवत्छरी पौष मासी फतेखान विज्यापुरी विष
देऊन मारिला व श्रावण मासी बहलोलखान मारिला भाद्रपद शु १३ सोनाजी-
पंतास दिलीस खाना केले वस्त्रे दिल्ली कलम १

शके १५८१ विकारी नाम संवत्छरे

आवरंगजब तख्ती बैसले कलम १
मार्गसीर्ष शु ७ गुरुवारी आठवे तासी
प्रतापगडानजीक सिवाजी राजे याणी
आफजलखानासी येकांगी करून
आबजलखान जिषे मारिला सिर
कापिले १

दिमत कान्होजी जेघे दिला लोक
जमाव बांदलाचा जमाव माषळे दिला
खांडोजी खोपडे कलम १
माष शु १४ विज्यापूर प्रांती राज्याने
स्वारी केली कृष्णेच्या काठी नि-

श्रावण शु २ सिवाजी राजे जाउ-
लीस अले भाद्रपद वा ११४ सिवाजी
राजे यांची स्त्री सईबाईस देवआशा
जाली १

मार्गसीर्षवा ९ सोमवारी रात्रौ घट्टि-
का ६ (२४) पनाला राज्याने घेतला
कलम १

पौष वा १० बुधवार रस्तुमं जमा
व हुलजीलखान (२५) यासी युध्य
कोल्हापुराजवळ जाहाले बारा हती
व दोन हजार घोडी राजे याणी(२६)

२१ हा उल्लेख ह्या वहीत अगदी नवीन आहे. माहोली घेतल्याचा उल्लेख
जे. श. त १५९२ साली आला आहे आणि तसा तो पुढे ह्याहि शंका-
वर्तीत आहेच.

२२ जे. श. त हा स्थलाचा निर्देश नाही.

२३ जेघे श. त. हे कलम येथल्याप्रमाणे संक्षेपांत नसून 'अश्वीन वद्य द्वाद-
सीस अशी प्रारंभी मिति दिली आहे. आणि बबजीचे जागी दादाजी; येमाजी-
पंताबद्दल येसिजी गोपनाथ हीं नांवे आहेत. येथील शेवटचे वाक्य जे. श. व
करिना पृ. ४२ वरून बरोबर उलगाडते.

२४ हा उल्लेख जे. श. त नाही.

२५ फाजिलखान पाहिजे. टी. १ पहा.

२६ जे. श. त 'राजश्री स्वामीकडे पाडाव जाली' असे आहे. आणि
रस्तुमजमानच्या ऐवजी 'गनीम' पळोन गेला असे आहे.

गदक लखमीश्वरपर्यंत खंडणी घेतली
कलम १

पांडाव केली रुस्तुमजमाव पलोन
गेला कलम १

शके १५८२ शार्वरी नाम संवत्छरे

चैत्र शुभा १ सिवाजी राजे फिरोन
पनाळ्यास आले मग सिंदी जोहर
येऊन पनाळ्यास वेढा घातला
कलम १

जेष्ठ शुभा ८ वासोटा गड घेतला
बुधवारी संवत्छरे १ पदेस शास्ता-
खान भिवरा उतराने पुणें प्रांती
आला कलम १

आश्वीन मासी चाकणचा कोट शा-
स्ताखानाने घेतला मग पुणियास
आला कलम १

आषाढ वा १ पनाळ्यावरून राजे
उतरून खेलणियास गेले (२८)
कलम १

(पान २१)

भाद्रपद वा १३ पनाळा सलाबत-
खानास दिल्ली सला केला कलम १
कार्तिक मासी सोनाजी पंडीत अले
शास्ताखानाचा निरोप घेऊन राजग-
डास राज्यापासी अले कलम १
माघ मासी राजे याणी राजापूर
(२७) लुटले बाभुळी व प्रभावळी
कबज केली कलम १

पौषमासी काहर तलफखानासी
व सिवजी राजे यासी लढाई
जाहली उंदरखिंडीत जुंज जाहले
राज्याची फते जाली त्याजपासून
खंडणी घेतली रुजू माघ शुभा १४
चर्तादसी मंगलवार (२९) कलम १
इदलशाई दरडे (३०) कोट मोग-
लास शास्ताखानाचे मारफतीने दिल्ली
कलम १

पौष मासी शुभा १२ मोरोपंतास
मुजमी दिल्ली कलम १

शके १५८३ प्लव नाम संवत्छरे

वैशाख शुभा ११ सोमवारी श्रुंगारपूर
राज्याने घेतले तेथील राजे सुर्याराव

देहरीगडास बुफखीने (३१) येऊन
वेढा घातला तेथे माउजी (३२)

२७ जे. श. त निजामपूर आहे.

२८ येथें सिंदी जोहाराच्या पाठलागाचा व त्या युद्धांत बाजी प्रभु ठार
झाल्याचा उल्लेख जे. श. त आहे.

२९ हें कलम विचार करण्याजोगें आहे. स्वातंत्र्यानंच शेवटीं लुलासा जोडला
आहे. 'खंडणी घेतली' ह्या ऐवजीं खं० घेऊन वाट दिल्ली'असें जे.श.त आहे.

३० जे. श. त परडे आहे. टी. १ पहा.

३१ 'बुलाखीने' टीप १ पहा.

३२ 'काउजी' हें बरोबर. टी. १.

पळून गेले कलम १

कार्तिक मासी राजश्री वर्धनगडास
जाऊन उष्णकाल संपूर्ण राहिले क-
लम १

भाद्रपद शु ६ नरहरी आनंदराऊ
यास पेशवाई दिल्ली आणि आनाजी
पंतास वाकनिसी दिल्ली सरकारकु-
नास पालख्या दिल्ली कलम १

शके १५८४ शुभकृत नाम संवत्छरी जांमब(३४)खानावरी खासा राज्यानी
मिरेडोंगरास जाऊन पेणेस छपा घातला चैत्र वा १० गुरुवारी मोरोपंतास पेशवाई
दिल्ली व निळोपंतास मजुमी दिल्ली भाद्रपद शु १२ आनाजीपंतास मुहनिसी
दिली (३५) कलम १

शके १५८५ शोभकृत* नाम संवत्छरे

चैत्र शु ८ रविवारी शास्ताखाना-
वरी पुणियात सिवाजी राजे खासा
जाऊन छपा घातला शास्ताखानाचा
हात तुटला मग पळाला त्याचा ले-
क आबदुल हुते (३६)ठार जाहाला
कलम १

समागमे राजश्री कान्होजीराऊ जेधे
याचे पुत्र सजेंराऊ व चांपजी(३७)
जेधे व लोक होते कलम १

शके १५८६ क्रोधी नाम संवत्सरे

जेष्ठ शु १४ सोमवारी जसवंतसिंग
कोढाणियास वेढा घातला होता
तो (३८) कोढिला त्याचा सुभा

कोंढालकर जाऊन च्यारसे लोक मारून
वेढा काढला कलम १

सिद्दी जोहर सलाबतीखानावरी
आली इंदिलशाह खासा जाऊन
लढाई करून मोडिला तो पळोन
कलनवलेस (३३) गेला आणि
दोन महिन्यानी मेला कलम १

मार्गशीर्ष मासी जसवंतसिंग किले
कोढाणियाचे खाले वेढियास आला
कलम १

माघ शु ६ शनवारी शाहजी राजे
परलोकास गेले माघ वा ४ भ्रगु-
वारी राजे फिरोन गडास आले पौष
मासी वा ४ स जाऊन सुरत लुटिली
कलम १

कार्तिक मासी इंदिलशाहचा व रा-
ज्याचा विघाड जाहाला (३९)
खवासखान कुडालास अले राजे तेथे

३३ 'केलोसीस' असें जेधे श. त आहे. * शोभन पाहिजे.

३४ 'दा' पाहिजे.

३५ जे. श. त 'राधोजी तुपे जखमी झाले' इ. उल्लेख अधिक आहे.

३६ फते. पाहिजे. ३७ चांदजी. जे. श.

३८ हे शब्द जे. श. त नाहीत.

३९ होऊन जे. श.

तहरीर: होऊन जयसिंगास जाहला
कलम १

मार्गसीर्ष मासी खुदावंद पुसाभ्याने
(४०) लुटले कलम १

पौष वा ३० महाबलेश्वरी जिजाई
आऊची तुळा केली (४१) ग्रहण
सुर्यासी होते १

सोनाजीपंतानी ही तुला केली क-
लम १

जाऊन घोरपडे मारिले खवासखानासी
शगडा केला तो पळोन घाटावर गेला
कलम १

माघ मासी राजश्री जाहजात बैसोन
बसनुरास गेले शहर मारिले (४२)
कलम १

माघ वा ५ सोनाजीपंत परलोकास
गेले कलम १

शके १५८७ विश्वावसु नाम संवत्छरे

(पान २२)

चैत्र वा १० शुक्रवारी राजश्री पुरं-
धरास आले कलम १

वैशाख मासी जयसिंग व दलेलखान
येऊन पुरंधरास वेढा घातला आ-
षाढ शुा १० राजे येऊन जयसिं-
गास भेटून सला केला राजश्री सं-
भाजी राजे पंच हाजारी देऊन चा-
कर केले कलम १

फाल्गुण मासी शुा ९ सोमवारी
राजे व संभाजी राजे औरंगजबाचे
भेटीस गेले कलम १

ईदलशाहाचा व मोगलाचा सला
तुटोन जैसिंग व राजे व दलेलखान
विज्यापुरावरी मार्गसीर्ष मासी चालून
गेले तेथे ईदिलशाही फौज सिर्जा-
खान वगैरे येऊन लढाई दिल्ली मंग
आतंस्त द्रव्य देऊन विज्यापुरकरानी
सला मोगलासी केला राजेश्री सिवाजी
राजे जयसिंगाचा (४३) निरोप घेऊन
राजगडास आले कलम १

शके १५८८ पराभव नाम संवत्छरे

जेष्ठ शुा २ सिवाजी राजे आगरि-
यास पाऊन औरंगजबाची भेटी घे-
तली विषाड होऊन राज्यास चौक्या
दिल्या कलम १

सर्ज्याराऊ जेथे समागमे गेले हे
संभाजी राजे राजगडास आले

श्रावण वा ३० आमावासेस त्रिबंकपंत
व रघुनाथपंत मोरळे आगरा (४६)
धरिले कलम १

४० ' खुदावंदपूर राजश्रीनी ' असे जे. श. आहे.

४१ जाली जे. श.

४२ मारून आल जे. श. ४३ 'पासून' जे. श.

(४४) मार्गशीर्ष मासी पीरमिग(४५)
ताजेखान देवरुखी होता तो
झगडा होऊन मारिला हाती पाडाव
केला कलम १

श्रावण वा १२ आगरियातून पेटा-
रियात बैसोन पळाले संभाजीसहे-
वर्तमान मार्गशीर्ष शुा ५ राजगडास
आले कलम १

शके १५८९ प्रवंग नाम संवत्सरे

चैत्र वा ५ त्रिबंकपंत डबीर व रघु-
नाथपंत मोरडे (४६) दिलीहून
सुटले सिवाजी राजे यांचे व मोग-
लाचे सख्य जाले तेच वर्षी राज्यानी
मुलकाची हाटार्ई (४७) केली
कलम १

वैशाख मासी बहूलोलखान व येमा-
जी राजे रांगणियास वेढा घातला
राज्यानी वेढा मारुन काढिला मग
भाद्रपद मासी येदिलशाहाचा व
सिवाजी राजियाचा संला जाहला
कार्तिक वा ५ संभाजी राजे शाहा-
जाब(४८) शाहाआमल यास भेटा-
वयास औरंगाबादेस गेले मोगलासी
सला केला जसवंतसिगाची भेटी
कार्तिक वा ६ राजपुत्राचे दर्शन (४९)
कलम* १

शके १५९० कीलक नाम संवत्सरे श्रावण शुा ८ बुधवारी प्रतापगडास (४९)
श्रावण शुा पंचमी रविवारी चिमाजी रावजी (५०) श्वार होऊन फौजेनिसी
औरंगाबादेस गेले कलम १

शके १५९१ सौम्य नाम सवत्सरे

भाद्रपदमासी औरंगजबानी कासीस
उपद्रव केला देवालये पाडिली माघ
वा ९ शुक्रवारी मोढावर्त(५१) घेतला
उदयभान किलेदार मारिला तेव्हा

पौष मासी मोगलाचा व सिवाजी
राजे याचा सला तुटला प्रतापराऊ
आनंदराऊ फौजेनिसी औरंगाबादेस
शाहाजादियाजवली होता तो राज-

४४ जेध्यांविषयीचा हा उल्लेख; पण जे. श. त नाहीं. ४५ ' पीरमिया
ताजेखान ' असें जे. श. आहे टी. १ पहा. ४६ कोरडे जे. श. टीप १ पहा.
४७ बटार्ई टी. १ पहा. ४८ ' शाहाजादा व शाहाआलम ' जे. श. * ह्या
कलमासंबंधानें पुढें स्वतंत्रच विचार केला आहे. ४९ प्रतापराऊ जे. श.
५० निराजी राहुजी जे. श. ५१ कोढाण जे. श.

तान्हाजी मालुसरा राज्याकडील हा-
शम सर(५२)सुभेदार पडिला कलम १
जेध्याकडील (५३)लोक व मावले
निवड करून तान्हाजी मालुसरा
सरदार करून पाठविला किला
घेतला तान्हाजी मालुसरा पडला
कलम १

गडास आले कलम १
फालगुण शुभा १५ राजगडी राजा-
राम उपजले फालगुण वा १२ भो-
मवारी निळोपंत मुजुमदारी पुरंधर
घेतला (५४) कलम १

(पान २३)

सके १५९२ साधारण नाम संवत्सरे

भाद्रपदमासी राजे रायेगडाहून मोग-
लाचे मुलकावरी चालिले जुनरास
वेढा घातला आपण कार्तीक शुभा
१ सुरतेस जाऊन शहर लुटले
कलम १

कार्तीक शुभा १४ सुरतेहून फिरोन
येता दिंडोरीयासी (५५) हाउतखान
(५६) व राजे यासी झगडा जाला
हाती येक पाडाव केला मग
कुरंगेस (५७) येऊन राहिले
मार्गसीर्ष मासी राजे कारिंजीयास
गेले जाता आहिवत व रवला जव
ळक (५८) मारकडा हे गड काबीज
केले कलम १

कार्तीक वा त्रिषकगड मारोपंती
घेतला कलम १
पौषमासी सालेर भेद करून घेतली
कलम १

आषाढ वा २ बुधवारी रोहिडा घेतला
कलम १

ज्येष्ठ शुभा ४ शुक्रवारी माळा ला-
ऊन लोहोगड घेतला कलम १

अषाढ शुभा ९ गुरुवारी माहुली
घेतली

शके १५९३ विरोधकृत नाम संवत्सरे

वैशाखमासी महबतखान वेढा घालून
आहिवत व मारमंडा (५९) व
जवल आचलागिरी घेतले माघमासी

जेष्ठ मासी बाहादुरखान व हिलेरखा
(६०) येऊन सालेरीस वेढा
घातला आश्विनामध्ये वेढा काढोन

५२ हाशमाचा असें जे. श. त आहे. सर हें पद येथें ज्यास्त आहे.
५३ हा सर्व मजकूर येथें जे श. पेशां स्वतंत्र अर्थात् अधिक आहे. ५४ ' केशो
नारायण नन्हेकर पडले ' हा मजकूर जे. श. त विशेष आहे. ५५ पासी जे. श.
५६ दाउतखान जे. श. ५७ जे. श. कुजरगडास आहे. टी. १ पहा. ५८ 'जवला
व' जे. श. ५९ मारकंडा जे. श. ६० दिलेरखान जे. श.

मोरोपंती हाशम घेऊन सालेरीचे मा-
चीचा वेढा मारिला उप-रार्तीक
लोक (६१) प्रताराऊ व आनंद-
राऊ फौजेनिशी जाऊन बहलोलखान
घरिला मोहकमसी बारकोजी भोसले
घरिले हाती ११ आक्रा व घोडी
१७०० सत्रासे पाडाव केली कलम १

शके १५९४ परिधावी नाम संवत्सरे

जेष्ठ वा ५ पंचमीस मोरोपंत जाऊन
जवार घेतली तेथील राजा विक्रशाहा
राजा पळाला मोगलाईत (६२)
आला कलम १
जेष्ठ शु॥ ७ कल्याणपती चिंचवडी
परलोकास वास केला कलम १
मार्गसर्षिमासी आली इदिलशाहा पर-
लोकास गेले त्याचा पुत्र सुलतान
सिकंदर तख्ती बैसविला खवासखान
कारभारी जाहाले राज्याचा व ईदि-
लशाहाचा सला तुटला बाबजी
(६३) नाईक पुढे विजापूरी वकील
होते त्यास बोलाऊन आणिले कलम. १
फाल्गुण वा॥ १३ दशीस पनालागड
आनाजी पंती भेद करून कोडाजी
फर्द याबराबर लोक देऊन घेतला
साटी लोक रवाना केले कलम १

शके १५९५ प्रमाथी नाम संवत्सरे

जेष्ठ (६५) वा ५ पंचमीस मोरोपंत
जाऊन जवार घेतली तेथील राजा विक्रम
शाहा पळाला मोगलाईत आला हे

औरंगाबादेस आले आणि तेथे फौज
ठेविली कलम १
माघ मासी सुलतान शाहाआलम
औरंगाबादेहून दिलीस गेले कलम १

आषाढमासी रामनगर घेतले तेथील
राजा पळोन दवेणेस गेला कलम १
जेष्ठ शु॥ ५ भागानगरीचा पातशाहा
सुलतान आबदुला कुतुबशाहा मेला
त्याचा जावाई तान्हाशाहा तख्ती
बैसविला नांव सुलतान आबदुला
हासन ठेविले राज्याचे हे
(६४) बिंबजी राजे पंत भागा-
नगरास जाऊन येक लक्ष होनाचा
तह करून भागानगरीहून साहासष्ट
६६००० हाजार होन घेऊन राज्या-
पासी आले कलम १

श्रावण वा ९ रविवारी सातारा घेतला
कार्तिक मासी सर्ज्याखानासी व
विठोजी सिंदा यासी झगडा जाला

६१ उपराला केला जे. श. टीप नं. १ पहा. ६२ गेला जे. श. ६३ बवाजी
जे. श. ६४ हेजीव निराजी जे. श. टीप १ पहा. ६५ 'हे कलम दुबार'
आले आहे. श. १५९४ मध्ये प्रथम पहिल्याच कलमांत येऊन गेले आहे.

कलम दुबार आसे १
चैत्र शु। १ राजे राइरीहून पनाळियास
गेले ते चैत्र मासी बहलोलखानासी
व प्रतापराऊ व आनंदराऊ यासी
लढाई जाली बिज्यापुराजवल फते
आली (६६) येक हाती पाडाव
जाला कलम १

विठोजी पडिला कलम १
चैत्र वा १० भोमवारी किले परळी
घेतली विजयादशमीच्या मुहूर्ते राजे
जाऊन बंकापूर लुटलें कलम १
माघ वा १४ स सिवरातीस बह-
लोलखानात व प्रतापराऊ सरनोबत
यांचा झगडा

(पान २४)

फालगुन वा ११ सबगांवीची (६७)
पेठ लुटून आनंदराव येतां खिदरखा
नासी लढाई जाली दोन हती पाडाव
केले कलम १

जाहाला नवेरियास (६८) जाला
तेथें प्रतापराऊ पडिले कलम १
मार्गसीर्ष (६९) मासी पनाळियाजव-
ल सैद बहिवस सजौखान महीमाजी
सिंघाने मारिले हती दोन व घोडी
तीनसे पाडांव केली कलम १

शके १५९६ आनंदनाम संवत्सरे

चैत्र वा १४ राज्याने केलंजा घेतला
व वा ९ बुधवारी दोन प्रहरा रात्रीं
जिजाई आऊ (७०) पाचवडात
निवर्तली कलम १
(७१) माघमासी मोरोबाची मुंज
जाली जैतपडी माघ वा १२
(७२) गंगाबाई निवर्तली फाल-
गुन वा ५ (७३) राजे चैत्र वद्य
५ पोडियासी वेढा घातला कलम १
माघ वा ५ गुरुवारी संभाजी राजे
यांची मुंज जाली चैत्र शु। १३

जेष्ठ शु ४ घटी पाच (७४)
राज्याची मुंजी जेष्ठ शु ६ शनवारी
समंतीक विवाह केला कलम १
जेष्ठ शु १२ शुक्रवासर २१॥०३४
(७५) विष्कंभ ३८॥-४. सि ४२
तीन घटिका रात्री उरली तेव्हां
सिवाजी राजे सिंहासनी बैसले ल
१० रौवल सुा खमस सवैन अलफ
कलम १

६६ जाली जे. श. ६७ 'संपगावीची' जे. श. ६८ निवटियास जे. श. टी.
१ पहा. ६९ हें कलम जे. श. पेक्षां अधिक आहे. ७० पाचाडांत जे. श.
७१-७२ हें दोन्ही उल्लेख जे. श. त नाहीत. असेच उल्लेख खं. १८ मधील
शकावर्लीत आहेत मात्र माघ व. १२ ऐवजी व. ६ तेथें दिली आहे.
७३ 'स्वार जाले ते' जे. श. ७४ 'अवलसाली' असा शब्द जे. श.
अधिक आहे. ७५ ३८ जे. श.

चिपळोनात लस्करची पाहणी केली

कळम १

आणि बहिरराव(७६) मोहिते यासी

सरनोबती दिली कळम १

शके १५५१ शुक्र नाम संवत्सरे फाल्गुन वा ३ शुक्रवार हस्त घटी १८ प
३२ गंड ५॥७ ते दिवसी राजश्री सिवाजी राजे सिवनेरीस उपजले कळम १

शके १५७९ हेमलंबी नान संवत्सरे जेष्ठ शुभा १२ गुरुवारी घटी १० ते
दिवसी राजश्री सिवाजी राजे यास संभाजी राजे पुत्र जाहले कळम १

८ गदाधर प्रल्हाद शकावली

(संपादक—कृष्णाजी वासुदेव पुरंदरे.)

शाहूचे प्रतिनिधी गदाधर प्रल्हाद यांचा शिवकालीन रात्रो बह्लाळ अत्रे यांच्या वंशजाशी शरीरसंबंध होता. चांबळीस रात्रो बह्लाळ अत्र्यांचा सख्खा भाऊ कात्रो बह्लाळ याचा वंश राहतो. त्यांचे विद्यमान वंशज त्रिष्णु गोविंद अत्रे यांचे दफतर चाळीत असतां जे कित्येक कागद मिळाले त्यांत एक कागदाची वळकटी मिळाली. वळकटी गळाळ्यांत असल्याने ती वरून झडत चाललेली होती. वळकटी उघडतां तिचे स्वरूप खालील प्रमाणे दिसून आले. गदाधर प्रल्हाद यांस शाहूमहाराज, धनाजी जाधव, बाळाजी विश्वनाथ बगैरेंची आलेली असल पत्रें एकापुढें एक चिकटवून त्यांच्यामार्गे शकावली लिहिण्यांत आलेली आहे. जपून ठेवणारानें ही वळकटी तीवरील शकावली करितांच जपून ठेवल्याचें स्पष्ट दिसत. त्याला पत्रांची किंमत वाटली नाही. परंतु शकावली इतकीच पत्रांची किंमत आहे. तूर्त शकावलीत काय आहे ते पाहू. शकावलीचा आरंभ कोठपासून होता हें वरील पानें फाटल्याने कळत नाही. आरंभीचीं जरीं कांहीं पानें गेलीं आहेत त्याप्रमाणें शेवटचही एकादे अर्धें पान गेलें असावेस वाटतें. साधारणपणें यांत शके १६०२ ते १६२८ पर्यंतची शकावली आहे. जेथे शकावली शके १६१९ अखेर आहे व शिवापुरकर शकावली १, १६ अखेर व ही शके १६२९ अखेर आहे म्हणजे हिच्यांत जेथ्यापेक्षां दहा साले अधिक आहेत. मधलीं पानें गेलेलीं नाहींत, असें असूनही जेथे शकावलीत असलेली शके १६०७ ते १६०९ पर्यंतचीं सालें हीं नाहींत. ही शकावली जेथे व शिवापुरकर

यांच्या शकावलीशी बहुतेक वावर्तीत जुळते. पण ही या दोहीपैकी कोणाचीही नक्कल नव्हे हें मात्र खास. जेथे शकावली प्रसिद्ध झाल्याने शके १६१९ अखेर सालांतील राजर्क य उलाढालीवर जसा शोध लागला गेला त्याप्रमाणें या शकावलीच्या प्रकाशनानें १६१९ ते २९ च्या दादा वर्षांवर लागणार आहे. जेथे व शिवापुरकर शकावलीत आलेलीं साले टाळून पुढील सालें येथें दिली आहेत.

गदाधर प्रल्हादकडून ही शकावली अत्रे घाण्याकडे आनी असल्याबद्दल पुरावा मिळतो. म्हणून हिला आपण 'गदाधर प्रल्हाद' शकावली म्हणूं.

ज्या पत्रांवर ही उतरली आहे त्यांपैकी कित्येकांचा कार्त्तिकनिर्णय स्पष्ट आहे. : हूमहाराजांचें राजप्रक ३६ मधील एक आज्ञापत्र आहे. त्यावरून व अक्षराचें वळण इत्यादि साधनांवरून ही राजशक ३६ च्या नंतर लवकरच लिहिली गेली हें स्पष्ट ठरते.

शके १६१९ ईस्वर संवत्सरे

चैत्रमासी सताजी घोरपडा सातारे प्रांते आला त्यावरी गाजदीवान नामजद आला १

श्रवणमासी वद्य ११ सोमवार रजारापानी कर्ण मोगलाईत पठावला १
पौष्य वदि १२ संक्रातीने दिवसी जुळगुकारवाने दगा देऊन चंजीं चनगडच गवीने चढोन घेतली राजाराम पळोन पौष्य वदि नवनीस येलु रास गेले १

आषाढ मासी सताजी घोरपडियस नागोजी माने याने माहादेवाजवली दगा देऊन मारिले १

मार्गसमासी शुभ ५ मोगलानी चंजीस वेढा घातला १
फालगुन वदि ७ भौमवासरी राजाराम खेळणियास आले धनाजीजाधव येलुरास जाऊन धेऊन आले त्यावर बेदारखस्तास पातशाई नामजाद केले १

शके १६२० बहुधान्य संवत्सरे

मार्गसमासी मासी चंजीकडे गेला खलणीयाहून गेले त्याच्या पाठीवरी बेदारखस्त गेला

माघ मासा गाजदीवान बेरडासी सत्या करून देवगड बखतबुन्दे फिसादी केरी त्यावरी गेला १

फालगुनमासी राजाराम मागतीचंदीहून प्रांतीहून फिरोन खिलणीयास आला गदकाजवली शाहाजादियास लडाई दिव्ही

जेष्ठ अधिक वद ८ सोमवार घ १
प १३ वर्तमान ९ पु० भा० २३
प ५६ प्रीती २३। ५६ रात्रौ ग०
घा १२ प ३० राजागमास पुत्र जाला नाव संभाजी ठांबले

शके १६२१ प्रमाणी संवत्सरे

कार्तिकमासी औरंगशा + खासा
आपण मोहीम + न ब्रम्हपुरीहून ठा
+ + + + + + + + + राजा-
राम पलोन फौजेवरावरी + + गडात
गेला त्याच्या पडीवरी बेदारबख्त
जुलपुकारखान आला त्यास पाडी-
वरी पीढा करावयास पाठविले १

मार्गस्वरमासी आवरंगजेव वसंतगड
येऊन साताऱ्यास वेढा आपण
जाऊन घेतला
पौशमासी राजागम फिरोन राजग-
डास आले घनाजी जधव येऊन ब्रह्म-
पुरीस पातशाही वृंगे होते ते लुटिले १
फालगुण वद्य नवमीस राजाराम दांडी
कोढाणयावरी देह ठेविला १
त्याचे पुत्र सिवजी राजे राज्य करू
लागले ते समई वये वंशे पाच १

शके १६२२ विक्रम संवत्सरे

चैत्र शुध १३ सातारागड सुभानजी
भाडवलकर याही सलाबक
गडा पादशाहास(१)दिल्हा + + +
मासी पातशाहानी परली जाऊन वेढा
घातला १
+ + र्श मासी जुलपुगारखान व
बेदारबख्त यानी पनालिय स वेढा
घातला फालगुण सुध १३ आवरंग-
जेव पनालियास आले पर्वतास सि
ला जा केले १

आशाड मासी आवरंगजेव सलाह क-
रून परली घेतली आणि भूणगडान-
जीक माइणीवर छावणी केली १
कार्तिकमासी पातशाहा खवासपुरी
येऊन उतरला असता माणनदीस
पूर येऊन लस्कर वाहवले १

शके १६२३ वृष संवत्सरे

जेष्ठ वद्य १४ द्रव्य ५५ हजार +
+ देऊन किला पनाला घेतला पात-
शाहा छावणी करावयास बुध पांचे-
गावास गेले १
आश्वीन मासी बेदारबख्त याने
समानगड वर्धनगड कलानिधी तिनी
किले घेतले १

भाद्रपदमासी बहिरमदखन जाऊन
चंदन वंदन व नादगीर सलाह
करून घेतला १
मार्गस्वर मासी आवरंगजेव येऊन
खेलणीयास वेढा घातला गाजदी-
खानास मार्ग चालवावयास ब्रम्ह-
पुरीस ठेविले १

त्रिभानु संवत्सरे शके १६२४

जेष्ठ वद्य ७ खेळणा दोन लाख
रुपये देऊन परशरामपंतपासून

पौशमासी पातशाहा येऊन कोढाणि-
यास वेढा घातला तंच मासी नेमा-

किला घेतला आणि पनाख्याज-
वली वडगाव आहे तेथे छावणी केली
पावसाःने लस्कर फार मेले १

+ श वद्य १० बवडाजवळ येका +
कोसावरी बाा आहे तेथे गारा पड-
ल्या अतिशये पडल्या १

शके १६२५ सुभान नाम संवत्सरे

वैशाख शुध नवमीस कोढाणा सला
करून घेतला रुपये पनास हजार दिल्ले
मग पुणियामध्ये येऊन छावणी केली
तेच वरशी प्रज्यन्य जाऊन देशात
दुकाल पडला २

मार्गस्वर मासी नमाजी सिंदे व केसो-
पती सर्जाखानासी लडाईं करून कैद
केला दोन हजार घोडे आकरा हती
घेतले तीन लाख रुपये घेऊन सोडून
दिल्ला १

माघमासी नेमाजी सिदा व केसो-
पत व परसोजी भोसले पनास
हजार स्वार मिलेन नर्मदा उतरोन
कालाबाग पावेतो गेले त्याचे पाठी-
वरी गाजदीखानास खाना केले १

तारण सवछरे शके १६२६

वैशाखमासी पातशाहा येऊन खेड
कडुसावरी छावणी केली १

पौश मासी लोहगड म+ +(गठ्या ?)
नी माला लाऊन घेतला १

शके १६२७ पार्थिव सवछरे

वैशाख वद्य ४ वाघनगोरे आवरंगज-
बाने घेतले बरड कोट टाकून पलोन
गोला १

कार्तिक मासी शुध चतुर्दसीस पात-

जी सिदा व केसोपंत नर्मदेपलीकडे
जाऊन सिरोज मारली १

कार्तिक शुध १४ पुणियाहुन कुच
करून पातशाहा जाऊन राजगडास
वेढा घालून बैसले १

पाच सेर रुपयाची धारण खाली
खानदेश वराड देशात कुल दुकाल
पडला

माघ वद्य नवमीस राज + + (गड ?)
पातशाहानी सला करून घेतला
फालगुण मासी तोरण्यास माला
लाऊन घेतला

कार्तिक वद्य १३ आवरंगजेबे खेड-
कडूसीहून कुच करून पेडगावावरून
सुर माशा सगरावरून वाघनगोरेयास
जाऊन माघमासी वेढा घातला

जेस्ट मासी पलेकडे ती कोसावरी
पातशाहानी कृष्णातंगी छावणी केली १
आषाढ मासी कोढणा माला लाऊन
मन्हाठियानी घेतला १

शाने कुच करून पौश शुध प्रतिपदेस
पेडगावास गेले तेथे रमजान केला
मग माघ वद्य १ प्रतिपदेस नवाव
जुलपुकारखानास समागमें राजश्री
शाहू राजे जालीतून काहाडून दिले
आणि कोटाणि द्यावयास रवाना
केले आणि पातशाहा कुच करून
फालगुन सुध ६ अहमदनगरास
येऊन मुकाम केला १

शके १६२८ व्यये सवळरे

चैत्रमासी धनाजी जाधव कुल फौजे-
नसी येऊन पातशाही लस्करासी
मुकाबिला येऊन लडाई केली १
वैशाख सुध येकादसी आजमशाहा
जुनराहून येऊन अहमदनगरी मुला-
जिमती केली १
माघ वद ३० अमावासेस सुक्रवारी
दो प्रहरां औरंगजेबे अहमदनगरी
परलोक्यास गेला आजमशाहा फिरोन
मलाबतपुरीहून फालगुन सुध प्रति-
पदंम लस्करास अले अमवाल जप्त
केला १

फालगुन कामबक्रस विजापुरी बदल
जाले अमल जारी केला १

शके १६२९ सर्वाजित सवळरे

चैत्र सुध प्रतिपदा अजमशाहा
औरंगाबादेस दुसरे दिवसी कुच
करून दिलीवरी चालिले दक्षणेस
गाज (अपूर्ण)

चैत्र मासी कोटाणा जुलपुकारखाने
कोटाणा द्रव्य देऊन कवज केला १
माघ वद्य ७ कामबक्रसास औरंग
शाहे विजापुरीचा सुबा देऊन रुक-
सत केले १
माघ वद्य द्रदसीस पादशाहे अज-
मशाहास उजनीचा सुबा देऊन आ-
पणापासून रवाना केले १
फालगुन सुध येकादसी मंगलवारी
अजमशाहा सिहासनी बैसले फाल-
गुन वद प्रतिपदा शनिवारी कुच
करून दिलीवरी चालिले १

९ घोडेगांवकर वहींतील शकावली.

जन्म शक १५५१ श्री

सिवाजी राजा याणी सीव २ रामउच्चार करून समाप्ति जाले ॥ शके १६०२
शेदनाम संवत्सरे वैत्र शुभा १५ रवीवारे

येकनाथ माहाराज परंधामाप्रती गेले तेव्हा समर्थ बेबीस महिन्याचे होते
शके १५३१ ॥ फाल्गुन वद्य ६ सौम्यनाम संवत्सरे

समर्थ आसता तुकाराम माहाराज शके १५७१ वीरोधी नाम संवत्सरे
फाल्गुण वा ५ सोमवार देह भागीर्थांत पडला.

वामन स्वामी शके १५७९ वैशाख शुभा ६ जयनाम संवत्सरे वारणातीरी
कोरेगावी समाधिस्त जाले ॥

ज्ययरामस्वामी वडगावकर वडगावी शके १५९४ भाद्रपद * वद्य ११ गुरु-
वार परिधावी नाम संवत्सरे

रंगनाथ स्वामी ब्रम्हनाळकर शके १५८८ परा [भ] व नाम संवत्सरे भाद्र-
पद शुभा २

समर्थाचे मागे श्रीरंगनाथ स्वामी निगडीकर नीगडीस समाधिस्त जाले शके
१६०६ रक्ताक्षी नाम संवत्सरे मार्गशीर्ष वा १०

आयास्वामी निगडीकर नीगडीस शके १६२७ पार्थीव नाम संवत्सरे
श्रावण शुभा ८

अनदमुर्ती शके १६१८ घाता नाम संवत्सरे कार्तिक शुभा १४+

—०—

१० सहा कलमी शकावली.

शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे ईदलशाई सुलतान सिकंदर पातशा विज्या-
पूर याचे दिवाणगिरी खवासखान व मुन्हार जगदेऊ राज यास जाली कलम १
शके १५५२ प्रमोद नाम संवत्सरी मुन्हार जगदे राज ईदलशाई मोटे फौज-

× ही अक्षरे प्रारंभी आडवी लिहिली आहेत.

* 'शुद्ध' असें पाहिजे म्हणजे तिथी वार, संवत्सर यांचा मेळ जमेल.

+ ही शकावली ज्या वहींत आहे त्या वहीचो माहिती तिच्यांतच अखेरिस
आहे ती अशी:—“ हें पुस्तक गगाभागीरणी गगाबाई भ्रतार महिपतभटतपस्वी
घोडेग वकर मुकाम श्रीप्रयाग येथें विनायक यदुरकर यानी दिले शके १७६५
तेव्हा तें पुस्तक गगाबाईनी नारो बालाळ पुरंदरे यास दिले हाली रगो नारायण
पुरंदरे याजपासी आहे आस ”

निंसी निजामशाईवर चालोन आले पुणा कसबा वस्ती जाळून गाढवाचा नांगर पांढरीवर धरिला सात आठ वर्षे कसबा वीस पडला होता पाहार रोविली होती कलम

शके १५५३ प्रमाथी नाम संवत्तरी मुन्हार जगदेराऊ याची व निजामशाई मलिक आंवर याची लढाई जाली नजिक लबास वड मलिकाचा मोड जाला मुन्हार जगदेव पाठी लागले भिमेने उतार मलिकास दिव्हा मुन्हार जगदेराऊ यास उतार नाही त्याणी भीमातीरी नागरगांव येथे भीमाईद्रायेणी संगमी कौजे महित मुकाम केला मग तह जाहला भिमेचा पुणे देश इंदलशाईकडे आला कलम १

शके १५५५ श्रीमुख नाम संवत्तरे भाद्रपदी आमावशेस सूर्यग्रहण सोमवतीपर्व जाले ते समई मुन्हार जगदेराऊ याणी चोवीस तुळा केल्या छावा हातीचा सोन्याची तुळा केली शाहजी राजे भोसले निज्यामशाईहून रुपून अले ते जवळ होते नागरगाव ब्राह्मणांस आग्रहर धारादत चोवीस भाग करून दिव्हे मग तुळापूर नाव ठेविले कलम १

शके १५५६ भाव नाम संवत्तरे मुन्हार जगदेराऊ याणी भुलेश्वरानजीक डोंगरावर दौलत मंगल किला बांधिला तेथे राहून मुलकाचा बंदोबस्त करून अठदाहा वर्षे होते मामले दौलतमंगल [पान ३०] आसे कागदोपत्री चालले कलम १

शके १५५७ युव नाम संवत्तरी शाहजी राजे भोसले यांस बारा हजार फौजेची सरदागी इंदलशाईकडून जाली सरजांमास मुलूक दिव्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिव्हा गज्यानी आपले तर्फेने दादाजी कोंडदेव मलटणकर यांस सुभा सागून पुणियास ठाणे घातले तेव्हां सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली कोल्याचवषे दिव्हे साहावे साली तनव्या घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले कलम १

[शिवापूरकर वही अत्रेकृत नकल पान २९-३०]

११ बखरींतील शिवजन्मार्ची वर्णनें.

१ सभासद रचना काल शके १६१९. (स. १६९७.) पृ. २०३

पुढें राजश्री मालोजी राजे यांचे पोटी राजश्री शाहाजी राजे [व] राजश्री सरफजी राजे हे दोघे पुत्र जाडाले. दोघांनीं पातशाहीमध्ये दौलता केल्या. दौलत करीत असतां निजामशाही बुडाली. यावरि शाहाजी राजे इंदलशाही

वजीर जाले, महाराज [हा] किताब दिला. दाहाबारा हजार फौज चालू लागली. शाहाजी राजियासि दोषी स्त्रिया. प्रथम स्त्री जिजाई आऊ. दुसरी स्त्री तुकाई आऊ. तिचे पोटी एकोजी राजे पुत्र जाले, जिजाई आऊ तिचे पोटी राजश्री शिवाजी राजे पुत्र होताच श्रीशंभुमहादेव जागृती येऊन स्वप्न जालें की, “ आपणच अवतरलों आहें. पुढें बहूत ख्यात करणें आहे. बारा वर्षेपर्यंत तुम्हीं आपले जवळ ठेवावे. पुढें न ठेवणें. जातील तिकडे जाऊ देणें. आटोर न करणें. ” ऐशी जगृति जाली. शाहाजीराजे कर्नाटक प्रांती बेंगळ येथे होते. त्यांवाशी कारभारी राजश्री नारोपंत दीक्षित होते. त्यांच्या पोटी रघुनाथपंत व जनार्दनपंत हे दोघे पुत्र बहूत शाहाणे जाले. शाहाजी राजे यांसि दौलते मध्ये पुणें परगणा होता. तेथें दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगळ्हास महाराजांचे भेटिस गेला. त्याबरोबर राजश्री शिवाजी राजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियास वर्षे बारा होती. बराबर शामराव नाळकंठ म्हणून पेशवे करून दिले व बाळकृष्णपंत नारोपंत दीक्षिताचे सुलतभाऊ मंजुमदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बळाळ सवनीस, ऐस देऊन व राजे यांसि पुण्यास रवाना केलें. ते पुण्यास आले.

२ चित्रगुप्त रचनाकाल शके सु० १६८४ (स. १७५९) पृ. २

पुढें कांहीं दिवसांनीं मालोजी राजे यांस पुत्र शाहाजी राजे होऊन अदल-शाही वजीर जहाले. “ महाराज ” किताब पादशाहानीं दिल्हा. बारा हजार स्वागांची फौज समागमे चालवूं लागले. दुसरे पुत्र शरफजी मोंगलाईत वजिरी करूं लागले. शाहाजी राजे यांस स्त्रिया दोन. ज्येष्ठ सौभाग्यवती जिजाऊ साहेब. यांचे उदरी प्रथम संभाजी राजे जहाले. तदुत्तर राजश्री शिवाजी राजे जहाले. तेव्हां पुन्हा श्री शंभु महादेव प्रसन्न होऊन दृष्टांत जहाला की, “ आपणच स्वयें मानवरूपे अवतार घेतला आहे. बहूत प्रताप शौर्यमें व दानधमें त्रिभुवनाचे ठायीं जगविल्यात कीर्ति करणें. स्वामीस बारा वर्षेपर्यंत आपणासन्निध ठेवणें. तदनंतर पुढें न ठेवणें. ” म्हणोन जागृती प्रखर जहाली. कनिष्ठ स्त्री सौभाग्यवती तुकाबाई साहेब यांचे उदरी व्यंकाजी राजे जहाले. विजापूरचे पादशाहानीं शाहाजी राजे यांस कर्नाटक प्रांती बंदोबस्तास पाठविलें. तिकडे कनकगिरीचे लढाईत संभाजी राजे वारले. शाहाजी राजे बेंगळ्हा प्रांती होते. जवळ सर्वभ्य कारभारी नारोपंत दीक्षित होते. त्यांचे पुत्र रघुनाथपंत व जनार्दनपंत हे उभयतां बहुत शाहाणे जहाले. शाहाजी राजे यांजकडे सरजामांत पुणे व इंदापूर हे दोन परगणे असोन तेथें दादाजी कोंडदेव म्हणोन शाहाणे चौकस ठेविले होते. ते महाराजांचे भेटिस येऊन परगणेचा हिशंव रजू करून निरोप घेतेसमयीं, समागमें शिवाजी राजे व सौभाग्यवती जिजाऊ साहेब यांजबराबर संकाजी निळकंठ पेशवे व बाळकृष्णपंत हे नारोपंत दीक्षित यांचे सुलते

वं बाभूरावं मुजुमंदार व सोनोपंत डबरी व रघुनाथपंत बोकील सधनीस असे देऊन रवाना केले, ते पुण्यास आले.

३.९६ कलमी बखर. रचनाकाल शके १७०२ (स. १७८०). पृ. ७
१३ त्याउपर शाहाजी राजे माहोलीस भांडत असतां पातशाहा बिज्यापूरचे त्यांस अर्जी वकील पाठाविला जे आपणावर मोहीम दिलीच्या पातशाहाची जाली सासरे जाधवराऊ याणी हरोली करून फौज घेऊन आले घरचा फितवा आपण किला माहोली बलकाऊन बसलों पातशाहा कौल पाठावितील दौलत मनसफ विशेश देतील तर आपण फौजेसहवर्तमान चाकरीस येऊन यैसी अर्जी पाठविली त्यावरून पातशाहा विजापूरचे मुरार जगदेऊ दिवाण पातशाही त्याणी कौल व इमान पाठाविले त्यावरून शाहाजी राजे पांच हजार फौजेसहवर्तमान सासरे जाधवराऊ यांचा मोर्चा रात्रीं मारून रातारात जिजाऊ व पुत्र संभाजी राजे देखील विजापूरच्या रोखें चालिले जिजाऊ गरोदर साता मासाची सिवाजी राजे त्यांच्याने होती दोनतीन कोस जातां मार्गी घोडीवर होती जिजाऊ आडली पलवेनासें जालें शाहाजी राजे यांस संकट जालें तेव्हां संभर स्वार जिजाऊ पार्सी ठेऊन संभाजी राजे वर्डिल पुत्रास घेऊन पलाले मार्गी जिजाऊस टाकून पलतां शाहाजी राजे जिजाऊस बोलिले जे तुमचे पिते मार्गे आमच्या पाठिलागी करून येताती त्यांस शरम असिली तर सोडून देतील पलविताल आम्हास तुमची गरज नाही यैसे बोलोन शाहाजी राजे पलोन गेले.

१४ त्याउपर लुखजी जाधवराऊ यांणी रात्रीं तेच क्षणी तांब्रास सावध करून महताबा हत्तीवर घेऊन हरोल होऊन पाठिलाग केला तो मार्गी जिजाऊ उभी राहिली सिपाई जाधवराऊ त्याचे यांणी वलखिली जाधवराऊ बाप भेटले समागमे लोकानी फजीत जाधवराऊ त्यांस केले जे जिजाऊ तुमची कन्या व गरोदर तांब्रास जाहीर जाले तर उत्तम नाही. दावेदार तुमचें निघोन गेले ईस कन्येस वांटे वेगळें काहाडणें जिजाऊ सांगाते पांचसे स्वार दऊन रातारात किले शिवनेर निजामशाही किला शाहाजी राजे त्यांकडे होता तेथें जिजाऊस नेऊन घातली सिवनेर गडावर श्रीभवानी सिवाई तीस नवस जिजाऊनें केला जे आपणास पुत्र जाला तर तुझें नांव ठेवीन त्याउपर सिवाजी राजे त्यांचा जन्म जाला *शके १५४९ क्षये नाम संवत्छरे वैशाख सुध पंचमी चंद्रवार

* भारतवर्षातील ह्याच बखरीत १५५९ हा शक आहे.

१ जवळ जवळ बखरीप्रमाणेंच असलेल्या तराबि-इ-शिवाजी ह्या फारसी ग्रंथाचें इंग्रजी भाषांतर प्रो. सरकार ह्यांनी इ. स. १९०७ मार्चचे मांडर्न रि० च्या अंकांत दिलें आहे. त्यांतील शिवजन्माविषयक उतारा पुढे दिला आहे.

राजवाडे खंड ४ (सवाई माधवरावाकरितां लिहविलेली बखर) श. १७०४ (स. १७८३) पृ० २४-त्यास, शाहाजी राजे मसनतीवर बसों लागले, हें जाधवराव वगैरे यांस न साहे. याजमुळें दिल्लीस राजकारण करून तेथून फौज जाधवराव यांनीं आणविली. त्या फौजेचा पेच पडला. तेव्हां शहाजी राजे यांनीं पातशाहार्चीं मुलें घेऊन कोकणांत माहुली किल्यावर गेले. तेथें फौज येऊन वेढा घातला. ते समयीं रात्रीस मोर्चा करून आपण व बायको चालिले. पाठीवर जाधवराव व फौज लागली. तेव्हां बायकोस टाकून निघाले. बायको जिजाऊ, जाधवराव याची लेक, यांनीं राऊत देऊन शिवनेरी किल्ला शाहाजी राजे यांजकडेच होता तेथे पांचविली. ती गरोदर होती. तिनें पुत्र झाल्यावर तुझे नांव ठेवीन असा नवस किल्यावरील शिवाई भवानीस केला. पुत्र झाला. नांव शिवाजी ठेविलें.

मल्हारराव चिटणीस कृत सप्त प्रकरणात्मक शिवचरित्र. शके १७३२ (स. १८१०) पृ. २४ याजवरि दिल्लीची फौज मीरजुमला घेऊन आले...त्यांस सारे सरदार जाधवराव मलिक वगैरे करून सामोरे जाऊन ते व हे एक होऊन चालून आले. ते समयीं राजांनीं विचार केला जेः--दौलताबाद मैदान मुलूख, यांत लढाई घेणें चांगलें नाहीं. कोकणांत माहुली किल्ला येथें पादशाहा (व) बेगम साहेब यांस घेऊन गेले. नंतर सारी फौज माहुलीस चालून गेलियावर तेथें साहा महिने युद्ध नाना प्रकारें केले...ऐसें असतां बेगमसाहेब इजकडे त्यांनीं राजकारण करून भेद केला. त्याजवरून कची होऊन हिंमत निघोन गेली. जाधवराव यांनीं बुद्धिभ्रंश केला. तेव्हां आपले सारे सरदार यांजकडे राजकारण लाविले. हें वर्तमान शाहाजी राजे यांस समजतांच खावंद दुलंग जाला याउपरि आपण आग्रह करणें (यास) प्रयोजन नाहीं. आपण यांचे म्हणविलें. निमक खाऊन पादशाहात आपलेसाठीं खराब केली, बुडविली, हें (अपेश) कशास घ्यावें ? खावंदच त्यांस अनुकूल जाला, त्याचे दैवेंकरून घडणें तैसें घडो. म्हणून विजापूरचे राजकारण सिद्ध जालेंच होतें, तिकडे जावें, ही पातशाहात सोडावी, ऐसा विचार करून आपली जमियेत, सलतनत, फौज, कुटुंब घेऊन शके १५४८ यांत निघोन चालिले. ते समयीं शरीफजी राजे यांस सरदारी, लोक व सरंजाम निराळा होता, त्यांस तुम्ही तिकडे मिळोन असावें, असें सांगून ते पादशाहींत राहाविले. ३१ (इकडे) जाधवराव फौज कांहीं घेऊन पाठलाग करीत आले. त्याचा मुजाका न धरितां शिवनेर तालुकियांत येऊन, जिजाबाईसाहेब गुरूदर होती, त्यांस त्या तालुकियाचा बंदोबस्त यथास्थित करून, यांस नेणें ठीक नाहीं. म्हणून ठेविली. बराबर पुत्र संभाजी राजे घेतले. बाईसाहेब यांजपार्शी कारभारी ब्राह्मणपंत हणमंते व संक्रोजी नीळकंठ व सोनोजपंत व रघुनाथ बल्लाळ कोरडे ऐसे व कांहीं सरदार ठेविले. आपण दरमजल चालिले....

पृ. २६, ३२ त्या समयांत इकडे जिजाबाईसाहेब गुरुदर म्हणोन शिवनेरी येथे ठेविली होती. त्यांस [पुत्र जाला.] शिवनेरी येथे शिवाई देवी बहुत जागृत आहे, तिजला बाईसाहेबाची नवस केला जे पुत्र जाला म्हणजे तुम्हां नांव ठेवीन. त्यानंतर दिवस पूर्ण झोजन प्रसूत सुसमयी शके १५४९ पंधराशें एकूण पन्नास, प्रभव नाम संवत्सरे. वैशाख शु॥ २ गुरुवारी पुत्र जाला. शुभ चिन्हें जालीं. विजापुरी महाराज यांस शुभ शकून जाले. सा ग्रह उच्च पडले. सर्व-लक्षणसंपन्न जाले. नांव शिवाजी राजे ऐसें ठेविलें. शाहाजी राजे यांस स्वप्रगत दृष्टांत जाला कीं,...

मराठी साम्राज्याची छोटी बखर. रचनाकाल श. १७३९ (स. १८१७)

९६ कलमी प्रमाणें पृ. ८

शिवदिग्विजय. रचना काल शके १७४० स. १८१८—पृ. ४९ इकडे माहुलीस षण्मास पादशहा बेगमसुद्धां राहिले. राजे यांणी सरकारखानगीकडील सरंजाम व घराऊ सरंजाम पंचवीस हजार असें चाळीस हजार फौजेनिशीं दिल्लीहून मिरजुमला व दौलताबादेकडील पन्नास हजार सरंजाम यांशीं युद्ध करितां सहा मास गुदरले; परंतु उभयपक्षां समानत्व..तेव्हां वजीर व अमीर पादशाही चाकर यांणी मसलत करून आशाराम खोजाशीं संधान बांधून “बेगमेचे चाकर आम्ही. शहाजाचें वांकडें पडल्यामुळें दिल्लीची फौज आपिली. ती फौज परत पाठवूं. शहाजाचे पारिपत्य करूं. कोणेविशीं अंदेश घेऊं नये.” असें कित्येक प्रकारें बोलून दक्षिणा वगैरे कबुलायत ठरून बेगमेशीं बोलणें खोजाचें जहालें. त्यावरून बेगमेचें अंतःकरणी “शहाजामुळें दौलतीचा बखेडा होतो; त्या अर्थी शहाजी आपला विचार पाहील. मी येते.” त्याची बातमी राजांस कळतांच राजे हुशार जहाले आणि बोलले त्याचा भाव (आर्या) अबला यत्र प्रबला० जिवित आशापि दुर्लभा भवति ॥ १ ॥ ...असें बोलोन नारो त्रिमल मजमदार हणमंते इतबारी कारभारी होते. त्यांजला विजापुरास पादशहाकडे पाठविले..पल पाहून राजे विजापुरास बेगमेचा निरोप घेऊन गेले..राजांची तारी..लावण्यामिष्टतेनें गौरव केला आणि दौलताबादचे पादशहाकडील सरंजाम किल्ले, कोट वगैरे जे होते ते याणीं बहाल केले. नूतन मावळ व किल्ले व कनारिकांत कनगागिरीकडे कांहीं..जागा लावून दिल्ली. समागमें जिजाऊ साहेब आणाची तरी सात आठ महिन्यांची गरोदर जाली याजमुळें शिवनेरीस दादोजी कोंडदेव यांजकडे पाठविली. विजापुरी सरदारीचा बंदोबस्त शके १५४८ प्रमाथी नाम संवत्सरी जहाला... (पृ. ५३) जिजाबाईचे पोटी प्रथम दौलताबादेस असतां शके १५४५ मध्ये पुत्र जहाला, त्याचें नाव संभाजी राजे ठेविले...दुसरें लग्न विजापुरी राजांनी केलें, त्यांचें नांव तुकाबाई ठेविले. शके १५४९ आनंद नामसंवत्सरी वैशाखमासी लग्न जहालें...शिवनेरी येथे बाई

एकटी. मूल जवळ नाही म्हणोन आणि प्रसंग दौलताबादेस गुदरला स्वामीचा वियोग जाला. येणेंकरून शरीर कुश होत चाललें. त्याजवरून कारभारी यांणी शिवनेरीवर शिवाई देवी होती तिजला नवस केला की, ' हे भक्तवत्सले दीनो-द्धारके जगदंबे, वाईसाहेब प्रसूत होऊन पुत्र जाहला असतां तुझें नांव ठेवूं...'

अन्धे वै प्रभवामिधे नरपते शालिप्रवाहात्परम् ॥

शाके वेदनवाधि केंदुशरके (१५४९) मासे च सन्माधवे ॥

नक्षत्रे (४) च तिथौ विधौ २ गुरुदिने पक्षे सिते शाहजे—

जातो नाम शिवाजी को नरवरो यो वै हुतांसो हिते ॥ १ ॥

प्रभवाब्दां गुरुवासरींच जहाला वैशाख शुक्ल त्रिंजी ॥...

वगैरे (मागें पृ. ९ प्रमाणें).

पंत प्रतीनिधींची बखर. रचनाकाल शके १७६६ (स. १८४४) पृ. ३—कल्याण भिवंडीहून शहाजी राजे याणी विजापूरचे बादशहास पत्र पाठविले. त्यांत दिल्लीहून आम्हांवर जाधवराव यांनी फौज आणून चाल केली, तो मोर्चा उठवून आम्ही आपलेकडे चाकरीस येतो, असें लिहिल्यावरून मुरार जगदेव याणी इनामपत्र पाठविल्यावरून मोर्चा उठवून रातबेरात विजापुरास पांच हजार फौजेनिशी गेले. जिजाऊ शिवाजी महाराज यांजे वेळेस सात महिन्यांची गरोदर होती. मार्गी निकडीनें निभावणी न होणें सबब शंभर स्वार जिजाऊ बाईजवळ ठेऊन संभाजी राजे यांस घेऊन विजापुरास गेले. जिजाऊपार्शीं शंभर स्वार असोन मार्गी जाधवराव यांचे फौजेची गाठ पडली. त्याणी पांच हजार फौज घेऊन रातोरात शिवनेरी किल्ला शहाजीकडे होता तेथें पोचविली. ती किल्ल्यावर जाऊन राहिली. तेथें श्रीभवानी होती. तिजला नवस केला की, आपणास पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याउपर शिवाजे राजे जन्मले. ते शके १५४९ प्रभवनाम संवत्सरे वैशाख शुद्ध १५ इंदुवारी जन्म जाहला.

न्यायशास्त्री पंडितराव यांची बखर. रचनाकाल शके १७७० (स. १८४८) (भारतवर्ष) पृ. २-३ कांहीं दिवसांनीं शहाजी राजे शिकारीस गेले. तेथें घोड्यावरून पडून शके १५७५ सालीं कैलासवासी जाहले...यांशीं पुत्र तीन, षस्त्रिया दोन. वडील पुत्र संभाजी राजे. दुसरे शिवाजी राजे. तिसरे व्यंकोजी राजे, शिवाजी राजे यांचा जन्म शालिवाहन शके १५४९ प्रभव नाम संवत्सरे रोजी श्री शंभून्या प्रसादेंकरून शिवनेरी किल्ल्यावर जाहला. त्या वेळेस कारभारी दादोजी कोंडदेव व मल्हारभट ऊर्फ शंभुभट उपाध्ये व जिजाऊ साहेब यांणी शिवाजी नाव ठेविलें...राज्याभिषेक शके १५९६ ज्येष्ठ शु। ६ सन १६७४ इसवी आनंदनाम संवत्सर...शके १५८३ सन १६७१ (रघुनाथभट उपाध्ये) त्यांजकडून शास्त्रार्थ पाहवून राज्याभिषेक वेदोक्त करवून सिंहासनारूढ झाले...त्या दिवसापाून शिवाजी महाराजांचा शक चालू जाहला.

श्रीशिवाजी प्रताप. रचनाकाल शके १७५१ (स० १८२९)— पृ. ४७
 इकडे हेकारी (?) मलिकंवर व जाधवराव फौज घेऊन जाऊन, वणदिंडोरीचे
 घाटाखाली मैदानांत लढाई जाली. मोठेंच कसोशिनने लढून, दौलताबादकरांची
 फौज तीन कोश माघारी पिटून काढिली; मग आपण बहिरबुणगे सांभाळून,
 कारभारी गेलेच होते, आणि खासा गंगास्नान करून, नासिकास पंचवटीवर
 मुक्काम करून तीर्थविधी केला. फौज मोडली ती जाधवराव व मलिकंवरास
 जाऊन मिळाली. दोन्ही फौजा एक होऊन, पुन्हां मोहीम केली, जाधवराव
 सुद्धां चालून आले. शाहाजी राजांनी जिजाबाईसाहेब यांची खानगी पुढें करून
 देऊन, सडे राहिले होते. चौथे दिवशीं कूच करून निघाले, तो मागे फौज
 आली तिची व राजांची लढाई जाली. दोघे फौजबंद. लढाई करित करित चालले.
 त्यात जिजाबाईसाहेब गरदर, याजमुळे हलक्या मजला करित चालले असतां,
 गनिमाची गांठ पडून, हल्ला केला; तो मागे जाधवराव होत, त्यांस खबर
 कळली कीं, जिजाबाईसाहेब आहेत, हें ऐकून सांगून पाठविलें, यांसीं भांडूनये,
 शहाजीची जेयें गांठ पडेल, तेथें पाहून आणावें. त्याजवरून मोहरा सोडून,
 फौज चालती झाली. मागाहून जिजाबासाहेबांची व जाधवरावांची गांठ पडून
 बोलणें जालें. बाईसाहेब गरदर सहासात महिन्यांची जालेली. तेव्हां बाईसाहेब
 यांणीं सांगितलें 'बाबा तुम्ही लुकलां, आतां धमा माझेंकरतां करून सरपोस
 ठेवावा, तें राहून हा इरादा धरणें, आपल्यास उचित नाहीं. असा अपराधहि
 माझा पाहण्यांत आला नाहीं. अस्तु, आतां मी तुमचे जवळ आहे. काय मर्जी,
 पारिपत्य करावयाचें असेल, तें पारिपत्य करावें,' तेव्हां जाधवरावांनीं जिजाबाई-
 साहेबांस पोटाशीं धरून, रडून समाधान केले 'बाई, जन्मांतरांनीं विरुद्ध
 पाडिलें, त्यास आतां माझ्या टाळल्यांनीं टळत नाहीं. यांतच मरण दैगस आले.
 आतां तुझ्या मनांत कोठें जावयाचें तें सांग.' तेव्हां बाईंनीं उत्तर केलें कीं,
 'शिवनेरी किल्यास मला जावयाचें आहे तेथें पोहचवून देणें.' त्यावरून जाधव-
 राव यांनीं आपले इतबारी लोक सरंजाम देऊन, खाना केली. बराबर उभयतां
 कारभारी होते. शिवनेरीचे किल्यावरी जाऊन पांचवे सातवे दिवशीं प्रसूत
 जाली. शके १५४९ रक्ताक्षी नाम संवत्सरे पुत्ररत्न जालें....पुढें शाहाजी राज
 व मलिकंवर यांची गांठ पडून लढाई जाली....

शेडगांवकर बखर. रचनाकाल शके १७७६ (स. १८५४) पृ.—१३
 जाधवराव माघारे फिरोन माहुली किल्यावर बादशाहाजादी व तिचा पुत्र या
 उभयतांची भेट घेतली आणि त्याजला तेथून घेऊन जाधवराव याणी बरोबर
 परत माघारे दौलताबादस कूच दरकूच करून दाखल जाहाले. आणि राज्य
 कारभार करू लागले मग जाधवराव व बाराभाई मिळोन प्रसुव होऊन निजा-
 मशाही बुडवावयाची मसलत केली...आणि त्यानी दिल्लीवाले औरंगजेब पात

शाहा याची फौच कुमकेस आणून राज्य निजामशाहचे दिल्लीवाले पादशाहा यांचे स्वाधीन केलें मग शाहाजी राजे याचे कनिष्ठ बंधू सरीफजीराजे दौलताबादेस होते त्यानीं पत्न आपले नावाचे जाहलेले मजकुराचे शाहाजी राजे यास लिहून पाठविले कीं आपण इकडे...येऊं नये...नंतर महमद पादशाहा याची गहाजी राजे याजवर कमाल मेहेरबानगी...करून शके १५४९...चालू लागले. सिवनेरी किल्यावर शाहाजी राजे याची वडील स्त्री जिजाऊआईसाहेब ही किल्यावर होती. ती प्रसूत जाहाली शके १५४९ प्रभव नाम संवत्सरे फसली सन १०३७ मिति वैशाख शुद्ध ३ रोज शनवार रोहिणी नक्षत्र कर्कलग्नया दिवशीं जन्म जाहला त्याचे पूर्वी श्रीशंभू जटाधारी गोसावी याचे रूपे येऊन सांगितल्याप्रमाणे नांव शिवाजीराजे असे ठेविले तेव्हा याचा जन्म सातवे महिन्यात जाहला हा शिवाचा अवतार म्हणोन ते फार दिवस उदरी राहिले नाहींत...

१२ पुरंदरे वही पान ३९ खालील बाजू

भोसले यांची वंशावळ...त्याचा विस्तार

१ सिवाजी महाराज शाहाजीजे पुत्र याचा जन्म शके १५४९ प्रभव नाम संवत्सरी जाहाला बारावें वर्षी प्रतापगडची भवानी प्रसन्न होऊन पुढावे केले तें समई उमर वर्षे २५ पंचवीस त्या उपरांतिक पुढें सिव्हासनारूढ जाहालें शके १५९६ अनंद नाम संवत्सरे जेष्ठ शु॥ २३ त्या दिवसापासून राज्य केले वर्षे ६ येकून उमर वर्षे ५३ त्रेपन्न शके १६०२ रौद्र नाम संवत्सरी चैत्र शु॥ १५ तिसरें प्रहरी कैलासवासी जाले.

१ छत्रपती महाराज शिवाजी राजे याचा जन्म काल शके १५४९ प्रभव नाम संवत्सरी जाहाला उपरांतिक मृत्युकाल शके १६०२ रौद्र नाम संवत्सरी चैत्र शु॥ १५ पौर्णिमेस कैलासवासी जाहाले त्यास ईा पासून ताा आयुष्य वर्षे ५३ याचा झळाडा वर्षे वि॥

१७ बालत्व झा (१५४८) क्षयनाम संवत्सरे ता॥

चित्तभानु सवत्सरे (१५६४)

३६ राज्य केले

३० श्रमे करून केले ई॥ चित्तभानु

ता॥ विरोधकृत (१५९३)

६ सिव्हासनारूढ जाले ई॥ परिधावी ता॥

पिंगल (श. १५९४।१५९९.)

पान ४२-४३

दुसरियाने जिजावा गरोदर पोटात सिवाजी राजे आहेत तो शाहाजी राज्यावरी जाधवरायानी दिलीहून मिरजुमला सुभा आणि कसबब निघोन विज्यापूरचे पातशाहजवळ बारा हजार मनसुब करून जाऊन राहिले तेव्हां वाटेंत जिजावा टाकिली ती जाधवरायांनीं शके १५४८ सात सिवनेरी निज्यामशाई किला त्याजवर पोहचविली तेथे सिवाई देवी आहे सबब तिचे नाव सिवजी राजे ठेविले जन्म शके १५४९ प्रभव नाम संवत्सरी वैशाख शु॥ २ येस जाला सिवनेरी होते शाहाजी राजे भोसले विज्यापुरी सुलतान सिकदरीजवळ जाऊन राहिले होते.

पान ४६ खालील बाजू

(श. १५०० पासून श. १७१७ पर्यंतची हकीकत.)

६ शके १५४९ शाहाजी राजे भोसले वजिरीचा कारभार करीत असता जाधवरायानी दिलीहून मिरजुमलां सुभा आणिला फितुर देखोन शहाजीस पुत्र संभाजी जाहला होता दुसरेयाने जिजावा गरवार असता विज्यापूरचे पादशाहसी राजकारण करोन पांच हजार फौजेनसी जाधवरायाचा मोर्चा उडवून विजापुराकडे निघोन जिजावा गरोदर पला न पाववे तेव्हां मार्गीं टाकली ती जाधवराव याणी सिवनेर किला निज्यांमशाई तेथे पावती केली तेथे प्रसूत शके मारी प्रभव नाम संवत्सरी वैशाख शु॥ २ गुरुवारी सु॥ समान अशरीन अलफ ते दिवसी जाली पुत्र जाला...

पान ५३

६ शके १५४९ प्रभव नाम संवत्सरे सन १०३७ सु॥ समान अशरीन अलफ शाहाजी राजे विज्यापुरास गेले मागे वैशाख शु॥ २ गुरुवारी किले सिवनेरी येथे जिजावासाहेब पोहचविली होती तेथे शाहाजी राजे यांस पुत्र जाहाला कित्यावर सिवाई देवी आहे तीस बाईने नवस केला सबब तिचे नाव सिवाजी राजे ठेविले...

पुरंदरे वहीचा शेवट—वही १ ते १५५ पानें. १२१ ते १५५ पानें कोरीं आहेत.

सदरहू दाखल्याचे व कारकीर्द कोणाची कोणते शकांत जाली याचे आसल बांड राजश्री जनार्दन नारायेण देशपांडे व कुलकर्णी कोा सिवापूर वगैरे देहे प्रांत हावेली यांजवळ आहे त्याजवरून लेहून घेतले असे हे बांड स्वासगत राजश्री कासी आनंदराव आत्रे जोतिषी व कुलकर्णी मौजे कोढीत खुर्द वगैरे देहे ताा करेपठार व कर्यात् सासवड सु॥ आर्बा असेरीन मया तैन व अलफ मिती फालगून शु॥ २ शके १७४५ सुभानु नाम संवत्सरे सन १२३३ फसली सन १८२३ इसवीचे दिवसी समाप्त लिहिणे जाली आसे

॥ जला० ॥ वा॥यदक्षरपदं भ्रष्टं० हा श्लोक.

(८०)

१३ श्रीशिवाजी महाराजांची जन्मतिथी.

शके १५५१ फाल्गुन वष ३ शुक्रवार (जेधे शकावलींतील नोंदः—
नक्षत्र हास्त घटी १८ पळे ३२; गंड ५ पळे ७ ये दिवसीं राजश्री
सिवाजी राजे सिवनेरीस उपजले)

(या कालाच्या सत्यतेच्या परीक्षेसाठी पुढील गणित रा. वेंकटेश वापूजी
केतकर यांच्या सौर्यग्रहपत्रीय तिथिगणितावरून केले आहे.)

ग्रहलाघवतुल्यगणित

		वार	चंद्रकेंद्र	रविकेंद्र	नक्षत्र
शक	तिथि	वा. घ. प.	रा. अं.	रा. अं.	न. क.
१८००	१२	१-१८-१०	५-२२-७	९-१२-२	१० ६५२-०
२००	२२	५ ४७-५९	१-१७-६	११-२९-१	१९ ५८३-७
४०	२२	७ ४५-५८	२-१६-४	११-२९-४	१९ ६०५-५
९	९	३ ४५-१६	३-११-४	११-२९-४	८ ४६-१
उ- जे	२४९	३-१९-१३	७-१५-४	११-२७-९	२०-४३५-३
	१५५१	४-५८-५७	१०-७-३	९-१४-३	१७-२१६-७
तिथिगति	३००	१-१८-२१	८-१८-२	९-२१-१	२१ ६६३-३
	२०	५-४१ १३	८-१७-२	०-१९-४	१९ ३६४-२
	९	१-५-३२	३-२५-७	०-८-७	८-६०३-९
एकूण	३४८	६-५०-३	७-८-४	८-३-५	१३ २४८-१

उप. चंद्रकेंद्र रा. ७-८-४ कोष्टक ३ चंद्रमंदफल-१८७-४ गति ८४१ क.
उप. रविकेंद्र रा. ८-३ ५ कोष्टक ४ रविमंदफल +११७-० गति- ६० क.

-७०-४

७८१

(८१)

-७००४	
× ६०	वा. घ. प.
७८१) ४२२४०० (-५ घ.)	मध्यम तिथ्यंत ६—५०—३
३९०५	पराख्य —५—२४
३१९	शुक्रवार ६—४४—३९
६०	

७८१) १९१४० (२४ प.)	∴ शुक्रवारी ४४ घ.—३९ पलास
१५६२	फाल्गुन वा ३ समाप्त झाली.
३५२०	
३१२४	
३९६	

नक्षत्र साधन—

नक्षत्र १३-२४८ कला आहे; म्हणजे हस्तनक्षत्र संपूर्ण होऊन चित्राच्या २४८ कला (वद्य ३ संपली त्या वेळीं) जास्त झाल्या आहेत. आम्हांस सूर्योदयी असलेल्या हस्तनक्षत्राचा समाप्तिकाल काढला पाहिजे. म्हणून २४८ कला ऋण मानल्या पाहिजेत.

नक्षत्र कला—२४८०१

चंद्रमंदफल—१८७०४

— ४३५५

× ६०

गति ८४१)-२६१३००० (-३१

२५२३	वा. घ. प.
९००	म. तिथ्यंत ६-५०-३
८४१	नक्षत्र पराख्य— ३१-४
५९	६-१८-५९
६०	

३५४० (४

∴ हस्तन. समाप्तिकाल
१८ घ. ५९ प.

३३६४

१७६

योगगणित—

भुक्तनक्षत्र १३-२४८०१×२=२६ न.—४९६०२ क.

(८२)

= (२६ × ८०० + ४९६०२) क. = २१२९६०२ कला
 तिथि १८ × १२ = २१६° = २१६ × ६० = १२९६००० कला

वजावाकी ८३३६०२

∴ ८३३६०२ ÷ ८०० = १० योग ३३६-२ कला

११ व्याच्या भुक्तकला -- ३३६०२

रविमांद्र + ११७' हीन - ११७००

चंद्रमंदफल - १८७०४ युक् - १८७०४

- ६४०-६

× ६०

रविचंद्रगत्यैक्य ९०१) - ३८४३६०० (-४२

मध्यमतिथ्यंत ३६०४

वा. घ. प. ०२३९६

६-५०-३ १८०२

-४२-३९ ५९४

योग १०, ६ वा. ७ घ. २४ प. ६०

गंडयोग ७ घ. २४ प. ९०१) ३५६४० (३९

२७०३

८६१०

८१०९

५०१

सारांश, वरील गणितावरून असे सिद्ध होते की शक १५५१ फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवारी उज्जयिनीच्या मध्यमसूर्योदयानंतर ४४ घ. ३९ प. या-वेळीं समाप्त झाली. या दिवशी हस्तनक्षत्र १८ घ. ५९ प. होते. आणि गंडयोग ७ घ. २४ प. होता. परंतु श्री शिवलक्ष्मणपतींचा जन्म शिवनेरी किल्यांत झाला असल्यामुळे शिवनेरी किल्यांतून दिसणाऱ्या स्पष्टसूर्योदयापासून किती वेळानें सदर गोष्टी घडल्या तें समजण्यासाठीं पुढील रेखांतर, भुजांतर, आणि चर संस्कार यांचीं पळे आणून त्यांच्या ऐक्याचा वरील कालाशीं संस्कार केला पाहिजे.

कालत्रयसंस्कार गणित.

शिवनेरी किला उज्जयिनीच्या पश्चिमेस असून तेथें उज्जयिनी रेखांतर-२१ पळे आहे. वरील गणितांत सूर्यकेंद्र ८ रा. ३५ अंश आलें आहे. म्हणून

त्यावरून भुजांतर संस्कार कोष्टकें ६ वरून १८३ पळें येतो. शके १५५१ या वर्षी अयनांश १८।२७ होते. आणि इष्ट दिवशीं सूर्याचा सायन भोग ८ रा. ३५ अं. + २ रा. १८ + २ अं. + १८४ = १४ रा. १२ अं. होता. ह्या उपकरणाने ६ व्या कोष्टकांतून येणारी संस्कार पळें ६ यांना शिवनेरीच्या पल-भेने (अंगुळें ६) गुणून चरपळें-२४ येतात. या तीनही संस्काराचें ऐक्य -२१-१८-२४=-६३ पळें येतें. हा कालत्रय संस्कार झाला. याचा पूर्वोक्त उज्जयिनीच्या मध्यमकालांना संस्कार केला म्हणजे तृतीया ४३ घ. ३६ प. हस्त नक्षत्र १७ घ. ५६ प. आणि गंडयोग ६ घ. २१ पळे हे काळ शिव-नेरी किल्यासंबंधाने स्पष्टसूर्योदयापासून झाले.

तृतीया	हस्तनक्षत्र	गंडयोग
जेथे शकावलींत	१८ घ ३२ प	५ घ ७ प
वरील गणितांतदवा ४३ घ ३६ प	१७ घ ५६ प	६ घ २१ प
अंतर-जेथे शकावलीपेक्षां	-० घ ३६ प	+१ घ १४ प

१४ अफजलखानासंबंधी पत्रें

(श्री. रा. हनगंडीकर, देसाई यांचे संग्रहातील)

ले. १

सिका

फारसी

आश्वीन शु। १ शके १५८१

ता. ७।१०।१६५९ बुधवार.

अज रस्तखाने खोदायेवंद खान अलीशान खा। अफजलखान महमदशाही खुली दयाम दालत हू बजानेब कारकुनानी परगणे तेरदल मुक सन सितैन अल्फ परगणे मजकूरचे विलायतीस सिवजी तसवीस देतो त्यास कृष्णगौडा देसाई बहुत मशाकत करून हशम घोडा राजत ठेऊन गनिमास घेरा केले त्यावरून देसाई मजकुरावरी मेहेरबान होऊन दिल्हे असे विवा

इनाम मौजे मुगळखोड कुलबाब

न ईकी देह २

गाव १

कसबे तेरदल मौजे सतसागर

चावराना ता। विलायतीदर चाव-

दर गावास जमीन चावर १

रास होन २ प्रमाणे करून दिल्हे असे

व याखेरीज बेगारी व फजकी व

पडद बलोते

येणेप्रमाणे हक लाजिमा करून दिल्हे असे अवलाद अफवाद चालीजे तालिक लिहून घेऊन असल परतून दजे पा। हुजूर

ता शामलीक गोरी

मोर्तब

ता २९ जिल्हेज

ले. २

सिका

फारसी

श. १५८२ माघ व. ७ सोमवार

ता. ११२।१६६१

अज रस्तखाने खुदायेबंद खान अलीशान खाा फाजिल अफजलखान माहम-
दशाही खुली दयाम दौलतहू ताा कृष्णगाडा देसाई परगणे तेरदल सुा
इहिदे सितैन अलफ माा अनाम दलपतराऊ सर हवालदार व मुगी गौडा
याणी तुमचे मुदेबरहूकूम सवाद पाठविला की सालगुा सिवजीची फितरत
होउनु घोडा राउत तहद रायेबाग व अडगल पावेतो काबीज करून मौजे हरो
गेरा पावेतो घोडा राउत जाधवराऊ अले त्यास तुवा घोडा राउत हसम मोब-
लगा खर्च करून कर्जदार होउनु परगणे मजकूर काबीज होऊ नेदिता लडाई
करून चालउनु दिव्हे परगणे मजकूर व असपास माहाल राखिले दिवाणाचे
पैकियास खता न करितां उमुल लोक व साः मजकूर गैरवाका नेनरकराचे
बोले घोडा राउत नामजाद केले त्याकरिता घर व जिणजितरब लुटलुटी यांचें
जाली व सप्तसागरी हावलजी मारला गेला याकरिता शक धरून परागंदा
होउनु गेलास त्यावरी तुझे दिलासाबाा मुगी गौडास पाठविले त्याणी माहा-
लास येउनु तुझा अहवाल मनास अणौउनु तुझे कितेक मशाकती व इकल-
जमकी व मसलती केली दिवाण कामास जरा तकसीर केली नाही म्हणौउनु
लिहिले होते त्यावरून तुजवरी मेहेरबान होउनु मरामती करून दिव्हे

सालगुा सिवजी हरामखोराचे फित
रती करिता माहाल कबज होऊ
नेदिता माहाल राखिले हसम घोडा
राउत ठेउनु मोबलगा खर्च करुनु
माहाल राखिले याबाा मौजे मुगल-
खोड इनाम कुलबाब कुलकानु
मरामती करून दिव्हे असे

कसबा तुझे घर व जीण जित-
रब व नााचे लोकाचे लुटी जाली
याबदल कसबे मजकुरीचे नाइकी
मरामती करून दिव्हे असे नाइ-
कीचे हक लाजिमा व बाजे हरनिस-
बती परगणे मजकूर विलायतीप्रमाणे

मौजे सप्तसागरी तुझे कमती
जिवे मारिला गेला सबब की हुजु-

साल मजकुरीपाो मजकूर विलायती
पीक नसता व लस्करहि नजीक उत-
रले व विलायतीमधून गेले याक-
रिता लस्कर पायमाली जाली व गुा
गनिमाचे गलबलेकरता विलायती
खराब जाले यावरी साल मजकूर
निर्वास जागा नव्हे त्यावरी रयती-
मानचे दिलासा करून बाा गुा
खडणीचा तह करून कतबा दिव्हे
अजी सबब तुजवरी मेहेरबान होउनु
गावगना देखील कसबा दर भावगे
होन २ दोनी नाा गाव मरामती केले
असे विलायती कीर्दी मामुरी करणे

रुन घोडा राऊत गेला म्हणऊन
 मेला त्याचे लेकरबालिवरी कहर
 जाला त्यास पोसिंदे करून जान
 परवेसी मौजे मजकूरची नाईकी
 मरामती केले असे हक लाजिमा
 व बाजे हरनिसबती परगणे मज-
 कूर विलायतीप्रमाणे

येणेप्रमाणे मौजे मुगलखोड व दर चावर होन २ दोनी व नाइकी कसब
 व सप्तसागर असे देऊन सरफराज केले असे अवलाद अफवाद खाऊन कोणे
 बाबे शक अंदेशा न करिता सुखे असणे व तुम्ही व मुगी गौडाने अरिजा
 लिहिले होते की सालगुा सिवाजीचे फितरतीकरिता नाडगिरास तकवा दिव्हा
 की तुम्ही आम्ही मिलोन गनिमास मारून चालउनु देउनु अणी तुम्हा बाबे हुजरू
 लिहून तुम्हास छत्रियाबाबत दर गावास ईनाम चावर पाऊप्रमाणे देवाऊनु
 त्यावरून नाडगिरास बाा छत्रिया दरगावास पाऊ चावर पडीपौ दिव्हे असे
 दुमाले करणे व अवलाद अफवाद चालवणे तालिक लिहून घेऊन असल फिरा-
 उन देणे दरसाला खुाचे उजूर न करणे पाा हुजूर मोर्तब

रजुसमत

मोर्तब

पेशवे

सुद

रजुसुखनिवीस

तेरीव २१ माहे जमादि-खर

ले. ३

सिका

ज्येष्ठ वा १४ ञ. १६००

फारसी

ता. ८।६।१६७८ शनिवार

अज रखतखाने खुदायेवंद खाा शर्जाखान खलद अयाम दौलतहू बजानीब
 हुदेदारानी व मोकदमानी मौजे नंदस्वर साा कोकटनूर मामले पुरनूर महमदपूर
 बिदानद सुा तिसा सबैन अलफ दरीविले यादव गौडा फर्जद जख गौडा
 देसाई पाा तेरदल हुजरू मालूम केले जे अपला वडाल भाई कृष्ण गांडा देसाई
 परगणे मजकूर देसगत करीत असता सिवजी राजे याचे सुबेदार गंगाजी
 माहादेऊ याने मौजे नंदेश्वर परगणे मजकूरचे गाव तमहडी तेथे न्यागी पाचसे
 घोडा राऊत उतरोन दोही गावी दाव धरून अजार दिधले यावरी देसाई मज-
 कूरे घोडे राऊत व हसम मेळऊन घेऊन जाऊन गनिमावरी पडला झगडा
 होऊन देसाई मजकूर साहेब कामावरी फौत जाला असे साहेबी सेरीकरावरी
 नजर अनायत करून मौजे नंदेश्वराचे जमीनेमधे जीव दिधला असे तेथे अपणासी

ईनाम मन्हामत केला पाहिजे म्हणून मालुम केले बराये मालुमाती खातिरेसी अणून देसाई परगणे मजकूर यासी ईनाम अजरा मन्हामत जमिन चावर अंक १ देखील गडा व वजे मोला धुरग असल बाा हदगल दरसवाद मौजे मजकूर सदरील जमीन कुलबाव कुलकानु दिधले असे दुंबाले काजे व अलाद व अफवाद चालवीजे दरहर साला ताजा खुर्द खताचा उजूर न काजे तालिक लेहोन घेऊन असली खुर्द खत देसाई मजकुरापासी फिराऊन दाजे पाा हुजूर मोर्तब सुद

तेरीख २७

रविलाखर

रुजुरुनिवीस

सुरुसुद

फरसी

मोर्तबसुद

१५ शिवकालीन कांहीं अस्सल पत्रें

[हीं पत्रें रा. विष्णु नारायण उंबराणी, वाळवेकर जि. सातारा ह्यांचें संग्रहांतील असून तीं शके १४३२ ते शके १५८३ पर्यंतचीं आहेत. ह्यांत विजापूर दरबारांतील प्रसिद्ध मुत्सद्दां मुरार जगदेव, दानतराव, मेलगिरीपंडित पेशवे, कराड परगण्यांतील सरनौबत खुलासेखान, नारो रुद्र हवाले देशमूल, खंडोजी राजे घोरपडे, वगैरेंचे उल्लेख आले असून ह्यांतील कांहीं नांवें अगदी नवीनच आहेत. ह्या पत्रांत प्रामुख्याने वाळवे येथेच राहणाऱ्या संभभटास शिर्गांवच्या श्रीसिद्धेश्वर देवास अभिषेक करण्याबद्दल दिलेले इनामाचा मजकूर आहे विशेषतः 'सिखे दिडी पंढरपूर पालकी यात्रा' २।३ कागदांत आला आहे तो या पालखीच्या इतिहासावर नवीनच प्रकाश पाडणारा आहे. ह्या हिसेबाचे वर्ष श. १५६० हे आहे. म्हणजे देवटच्या बाजिरावाचे वेळीं शिर्गांच्या लष्करांतील कोणी हैबतराव यानें पालख्या पंढरपुरास नेण्याचा उपक्रम प्रथम सुरू केला, अशी जी समजूत आजवर. प्रचलित आहे, ती ह्यापुढें खोटी ठरत आहे. पालख्या पंढरपुरास जाण्याचा पां.पाठ जुनाच; पण मध्यंतरी केव्हां पडलेला खळ बंद करून पुनः अधिक जोरानें पालख्या नेण्याचें काम ह्या हैबतरावानें केलें असावें इतकेंच. ह्या सर्व कागदांत आणखी इतर ठाणेदार हवालदार, सबनीस, माकदम वगैरेंचीं तत्कालीन नांवें आलीं आहेत. ह्यांचा शिवकालीन इतिहासाचें कामीं उपयोग आहे हें सांगणें नकां. हे कागद स. कृ. वा. पुंढरे यांजमार्फत मिळाले.]

ले. १

शके १५६०

हिसेबु दिडी पढरपूर पालकी यात्रा सुा सन तिसा सलासीन अलफ

- ॥॥ मादत्लकरी
गुरो १ यो
-॥॥ पालकी भाई
ना २ यो
-॥ छेत्री ना १

-॥ गरुडटका
-॥ तेल
८॥ पानसुपारी
८॥ तादुल
८॥ खोबर
८॥ खिरापती
बारसी
१॥ बल २ ये।

४८॥

सभु

- ॥० भट
-॥ दिवट्या ना॥ १ योण
८- काथा हाख्या कारणे
१॥ हरिदास ना
-॥॥ पतके ना ४ ये।
८॥ गद वा फुले वा
बुका

१॥॥

ले. २

शके १५६०

हिसेबु खर्च पालकी यात्रा पंढरपूर सु॥ तिसा

१८०. मादत्लेकरी
गुरो १ यो
१८०. भोई २
१८०. छेत्र्ये २
-॥ दिडीस १
॥॥ भट
-॥॥ तेल
-॥॥ पानसुपारी
-॥॥ खिरापती
वा गोपालका

- ॥॥ किरकोल खर्च वा
खैराता
-॥ कर्णाक तादुल वा बा?
वा तूप
८- काथा १॥ मंडप
१॥॥ -----
-॥॥ हरिदास
१८ धूपदे
४९
१८०. पताके

धा फुले तुलसी
-॥- दिवटे २

५॥॥
४॥॥

१०॥

१॥ बेल २
-४॥ गंधप कापूर

४॥॥

ले. ३

शके १५६१ आषाढ शु॥ ५
मंगलवार

स्वती श्री सके १५६१ वरीख पामाथी नाव छवछरे आशड सुध पंचमी खर्च
मठरपुरी दिडी सन आर्बेन आलफ गुा सखभट.

पालकी

१ माणुसे २ य॥

-॥ छत्री

+ +

-॥ दिवटे २ ये।

-॥ भट

-॥ हरिदास ता

-॥ धुरपदी

१ पताके

१ मादले

४॥ काविला

१॥ श ह डे बैल २

बाबे खर्च पा

सुपारी तादुल

+ + +

८॥॥

-॥ देला हरी वा

माणूस


किया माणूस

८॥॥



हत्ती दरवाजा-शिवनेरी.

शिवचरित्र प्रदीप.



शिवाजी जन्म स्थान.

“ शके १५५१ शुक्र संवहरे फाल्गुण वद्य त्रितीया शुक्रवार नक्षत्र हास्त
पटी १८ पळे ३२ गड ५ पळे ७ ये दिवसी राजश्री शिवाजी राजे शिवनेरीस
उपजले.” (जेधे शकावली.)

८८ खिरापती

९

यासी माल + + स ता बाबती असे
होन६
माल वझ होंगे ३

ले. ४

शक १४३२

तालीक

बजानेब हुदेदारानि व मोकासाइयानि वा देसायानि व रायानि तपे वालवे मुजाफती पाा कऱ्हाड दर बाब आकी जमीन ठिकसण किते १९७ बाा इनामु साबिका हजरत खिलाफत खुलखत खिलाफत हू बोा मजकुरीन जुनारदारानि तपे मजकूर बाद येशां ब अवलाद व अफवाद येशां भीमोजीब परवानगी दिवाणा आला विजारती कारखानु तेरीख २ माहे जिलकाद सन सीत सितैन वा समान माया बाा मिसली मसनद अली यो लमालाक

मरहूम छ १५ जमादिलाखर सन तिसा मया याचे सालाबाद चालत आहे तैसे चि सुा सीत तिसा मया कारणे हसील ठिकण मजकूर वली बला मजकुरानी जुनारदारानि दुबाला सोडिले लाजिमे चिटी वानवल

माफु वाा चिटी सनन आर्बा ते २८ माहे शौवल तिसा खुर्द खत खोदाये-वद बदगी हजरत मजालीस रफी देवावी यकदर साल मजकूर चा ठाणी व विलायेती वहीराना आहे तेरीख १५ जमादिलाखर इहिदे आसर ची गोतंभट रामेश्वरभट साो काा माा व नरसिहभट ठिकण किते १९७

गोविंद भट अष्टे

कृष्णभट

का॥ वालवे टा॥

गोटखिंडी टा॥

मौजे उर्ण टा॥

३६

२२

१२

कामेरी टा॥

बोरगाउ टा॥

बहिया टा॥

१०

२४

९

पलुस

कुडल टा॥

सिरगाउ टा॥

११

६

३

पुणदी टा॥

खेड टा॥

येलावी टा॥

७

७

१२

१२

कानेगाऊ टा॥

येडावी टा॥

नदी छगाव टा॥

६

७

१८

नायेगाऊ

येलोरु टा॥

२

५

तेरीख १५ माहे जिलकाद ब तरीख अशर तिसा मया

+ चिटी ताा बा। चिटी सालागु॥ सन अर्बा तिसा मया ते २५ माहे सौवल सन तिसा चिटी ताा तपे तमाभट व विश्वनाथ भट हरिहर भट साा वालवे जागदेउ भट

ले. ५

शके १५४५ फाा व. १२

तालीक

अज माहाल तनखो खजाना अमीर माहाल त अमान बावले (वालवे) मसुरल हाजरत मफुरल रु त हात द्यात राऊ मजालसी हुजुर ताा कारकुनानी तपे बालवो सुा सन अर्बा असरीन अलफ देसकानी वा मोकदमानी तपे मजकूर इलतमेसी केले जे सिधेस्वर देऊ मोकाम मौजे सिरगाऊ यासी सालाबाद बदल अभिसेख गावगना सादिलवार पैकी धर्मादाऊ देणे म्हणौउनु तगी सभु भ (ट) बिन लक्षुमघर भट सेकीन कसबे तपे मजकूर मजकुरासी सालाबाद गावागाना होनु ७४ सात देणे अवळादी अफलादी देणे तालिक घेउनु असल फिरउनु देणे दग्साला खुर्द खताचे उजुर न कीजे माा छ २५ माहे जमादिलवल

ले. ६

शके १५४७ फाा व. ४

ताा

सिदेस्वर देऊ

अज दिवाण तपे वालवे ताा हुदेदारानी वा मोकदमानी कसबां तपे मजकूर सुहुर सन सीत अशरनि अलफ बाा खुा छ माहे सफर तेथ रजा जे बाा सदभट बिन लक्षु (मि) घर सोा काा मजकूर हुजूर येउनु मालुम केले जे अपणासी इनाम बाा अभिसेक खावणमास अठा दिवसा सोमवारी सोा मौजे सिरगाऊ ताा मजकूर जमीन दर सवाद कसबे मजकूर पाऊ चावर १० देा + + + + + वा बेलकटी वा खरीदी गला वा तेल तूप बाजे उजुहाती कुल बाब कारकीर्दी दर कारकीर्दी माजी वजिरानी दिले हाते भोगवटाचे

+ ह्या तनि ओळी आडव्या, कागदाच्या समासांत, लिहिल्या आहेत. हें पत्र बरोबर सर्व लागले नाहीं.

कागद ताहावेली करिता गेले असे माहाली काकून खुर्द खताचा उजूर करि-
ताती साहे(व) आपणासी खुर्द खत मन्हामत फर्माउनु बराये मालुमाती खाति-
रेसी आणून जमीन १० पाउ चावर बाा सदरहू दाा बदल अभिसेक सा। मौजे
सिरगाऊ स्यावण मासी अठा दिसा सोमवारी बदल दिले असे माहाली कार-
कीर्दी दरकारकीर्दी + + जे तसरुफाती पाहून ताा वाल(वे) खुा चालिले असेल
तेणेप्रमाणे चालवीजे दर हर साला खुर्द खताचा उजूर न कीजे त लीक लिहून
घेउनु असली भट मजकुरासी फिराउन दीजे म्हणौन तरी बाा हुा सदरहु
प्रमाणे दुबाला केले असे दुबाला कीजे तालीक घेउनु असल मिसल भट
मजकुरासी फिराउनु दीजे
तेरीख १८ जमादिलाखर

ले. ७

फाल्गुन शु। १३ शके १५५१

श्री सिधेस्वार

तालिक

अज रखतखाने माा बाा राजेश्री स बाई बहादुरजी राजे साहेब दाइम दौलत
हु बजानेब कारकुनानी हाल ईस्तकवल देसमुखानी तपे वालवे विदानकी हर्ची
सुा सलासीन अलफ बोा संदभट बिन लक्षुमण भट सोा वालवे मालुम केले जे
अपणासी इनाम बाा अभिसेख स्यावण मास वा आठा दिवसा सोमवार सिधे-
स्वर देऊ सोा सिरगाऊ तपे मजकूर जमीन दर(स) वाद काा मजकूर पाऊ चावर
०। माहासुल नखतयाती व बाजे उजुहाती कुलबाब व कुलकानू कारकीर्दी दर
कारकीर्दी माजी वजिरानी दिघले होते भोगवटेचे कागद ताहावेलीकरितां गेले व
ये बावे साहेबाचे साहेबाचे खुर्द खत असेता साहेबी नजर येनायेती करून माहालीचे
बखैर सलाहित असे कारकून ताजा खुर्द (ख)ताचे उजूर करिता तरी म्हरा-
मती केले पाहिजे म्हणौ(न) मालुम केले बरा ये मालुमाती खातिरेसी अणौउनु
जमीन चावर ०। बाा अभिसेख सिधेस्वर देव मौजे सिरगाऊ सणमास व
आठा दिसा सोमवार बदल दिल्ले अस माहाली भोगवटे बरु सुध पाती कार-
कीर्दी दर कीर्दी भोगवटे वा सालाबाद पा हाउनु दुबाला कीजे दर हर साल
खुर्द खताचा उजुर न कीजे तालिक घेउनु असल परतोन दीजे माा

तेरीख १२ माहे रजब

ले. ८

फारसी
सिका

१५५३ मार्गशीर्ष व० १

मुरारी पंडित
साहेब

अज दिवाण तपे वालवे साहेब सदर ताा हुदेदारानी वा मोकदमानी कसवे तपे माा मालुम बाद सुाा इसने सलासीन अलफ बाा जुर्द खत माहा-राज राजाधिराजश्री रुजु छ २५ रबिलाखर पैवस्ता छ १५ जमा दिलावल लिहिले की दीरीवला सभु भट बिन लक्षमीधर भट सेकिन कसवे वालवा मालूम केले जे आपणास इनाम रु बु दु -1- चावर दर सवाद कसवे मज कूर बागी अभिसेख खावण मास वा अठ दिसा सोमवार सिधेस्वर देऊ सेकिन मौजे सिरगाऊ तपे माा बाा माा नाा बाजे उजुहाती कुलबाब कुलकानुसी कार-कीर्दी दर कारकीर्दी माजियानी चालिले असे नजर इनायत बर हुकुम भोग-वटा प्रमाणे मिसली म्हारामत करणे बिनाबरा इलतमास जमीन मजकूर माा अफवाद सदरहु दुबाला केले असे भोगवटा पाहून दुबाला करणे हर साला मिसलीचा उजूर न कीजे तालीक लिहून घेउनु असल मिसली परतोन दीजे म्हणोन बाा खुर्द खत प्रमाण सभ भट बिन लक्षमण भट यास सदरहू इनाम पाव चावर ०।० धुरग पैकी दुबाला केला अहे सदरहू बाबहाये प्रमाणे दुबाला कीजे तालीक लिहून घेउनु असल परतोन दीजे म +

छ १५ जमा दिलावल.

फारसी
मोर्तब

ले. ९

फारसी
सिका

शके १५५३ मार्गशीर्ष व. ३०

अज दिवाण तपे वालवे साहेब सदर ताा हुदेदरनी मोकदमानी देहाये ताो माा मालुम बाद सुाा ईसने सलासीन अलफ दरीविला देसमुखानी ताो माा मालुम केले जे + भट बिन लक्ष + + + बहुत भले ब्राह्मण अहेती साहेबी नजर इनायेत करून गावगाना सादिलवार पैकी होन ७८ घर्मादाऊ करून दिलिया त्याण प्रमाणे घेउनु कृष्णा तटाकी + + न सध्या करून हजरत साहेबास दोवा देउनु असतील म्हणौन बरये मालुमाती उ खातिरेस अणोन भट माास सदरहू घर्मादाऊ खातिरेस अणोन गावगाना सादिलवार पैकी होन १० देविले असे यास बितपसील

साहादि रास

१।० कसबा	८॥ नागाऊ
१।० उरुण	८॥ बाहादुरपूर
-।० बहे	-।० कानगाऊ
-।।० कामेरी	।० येलूर
-।० येड	८॥ देउल्लावाड
-।।० गोटखडी	८॥ थानपड
०।।० पलुस	८॥ सीरगाऊ
-।।० कुडल	-।० नागठाणे
-।० खेड	-----
-।० पुणद	१।०

५।।०

याणे प्रमाणे देविले असे सा(दि)लवार पैकी अदा कीजे तालिक लिहून घेउनु असल मिसली परतोन दजिे छ २९ माहे जमा दिलावल *

बारसुद

ले. १०

शके १५५४ माघ व. १२

श्रीसिधेस्वर देउ

माहास्थान

अज दिवाण ताा वालवे साहेब सदर तहां हुदेदारानी व मोकदमानी कसबे वालवे तपे मजकूर बिदानद की हार्च सुा अर्बा असरनि अलफ मिसाल व तेरीख २५ माहे जमादिलवल सन सलास सलासीन अलफ सादर जा* जाले जे देसकानी व मोकदमानी तपे मजकूर इलतमेश केले जे श्री सिधेस्वर देऊ मोकाम मौजे सिरगाऊ तपे माा यासी सालाबाद अभिसेखु बदल इनाम जमीन चावर पाऊ चालत होता हरीवख्त अभिसेखु चालत नाही तरी जमीन दाो पडी धुरग बाा घाटगुडा पैकी रुदु चावर दर सवाद कसबे मजकूर ते जमीन सवाल मजकुरी पडी पडिले असे तरी साहेबी नजर ईनायेत करून बाा अभिसेखु श्री बाो संभट बिन लक्ष्मीधर भट सेकीन कसबे मजकूर यासी सदरहू

* असल्याच दुसऱ्या एका कागदावर 'राजेश्री सिधेस्वर देऊ माहा दैविक(?) स्थान' असे प्रारंभी असून संभट यांचें आढनांव 'जपे' असें लिहिलें आहे. तेथें देसाईयानी व देसकुलकर्णीयानी असें विशेष आहे. त्या पत्रावर्षाल मिति आक्षीन शुा ३ शके १५५३ ही आहे.

पाऊ चावर जमीन बाा पढी धुरंग घाटगुडा दर सवाद कसबे मजकूर मन्हामत करून दिव्ह या भट मजकूर इनाम लाऊन देवाचे अभिसेखु चालविले हे वि अलाह हजरत साहेबास असे म्हणौउनु तरी बराये इलतमेश देसकानी खाति- रेसी अणौउनु सदरहू जमीन बाा धुरुग घाटगुडा दर सवाद कसबे मजकूर भठ मजकुरासी बाा अभिसेखु श्री देव इनाम दिले असे + + मजकूर बाा महपूल आहे. नखतयाती वा बाजे उजुहाती व कुलबाव व कुल कानु दुबाला केले असे दुबाला काजे तालिक घेऊ ; असल परतून दीजे दरसाल मिसेलीचे उरजून न किजे म्हणौउनु तर बाा मिसाल भट मजकुरास बदल अभिसेखु श्री देव सदरहू बाा धुरंग घाटगुडा वाा पडी दर सवाद कसबे मजकूर रुदु चावर बाा बावहाये सदरहू दुबाला केले असे दुबाला काजे तालिक घेउनु असेली परतुन दीजे दरसाला मिसलीचे उजूर न काजे तारीख २६ माहे रजबु.

ले. ११

शके १५५४ फाा शुा २

राजेश्री सिधेस्वर देऊ

महा घटिक स्थान

तालिक

अज दिवाण तपे वालवे साहेब सदर ताा हुदेदारानी वा मोकदमानी देहाये तपे वालवे मुा सन सलास सलासीन आलाफ दरीविले तुकोजी सिदा हवाई वा खडोजी घोरपडा देसाई वा देसकुलकर्णीयानी तपे मजकूर मालुम केले जे राजेश्री संभ दे भट विन लक्षुमीघर भट जपे सिधेस्वर देऊ मौे सिरगाऊ यासी धर्मादाऊ ताा सादिलवार होन ६॥८ चाली होते दरी वखत चालत नाहीं साहेबानी दुबाला मिसेली करुन देवणे म्हणौउनु बराये इलतमेस हु खाति- रेसी अणौनु दुबाला मिसेली दिले असे होनु ६॥८ बाा

कसबे वालवे वगैरे ले० ६ प्रमाणें.

१८०

+ ज्यासी पडला आहे.

येणें प्रमाणें देविले असे + माा सादिलवार पैकीं अदा काजे औलिवाद वा अफवाद याणे प्रमाणें चालवीजे तालिक लिहून घेउनु असल मिसेली पर- तून दीजे छ १ माहे शाबान

ले. १२

१५५५ ज्येष्ठ व. ३०

फारसी सिका

दाा कारकुनानी ताा वालवे + + गोदाजी ऋष्ण हवालदार
व कारकून माहाल हाये मालुम दानद सुा सन आर्बा सलासीन अलफ सभ
भट बिन लक्ष्मण भट हे भले ब्राह्मण सिधेश्वराचे पुजा करिताती म्हणोउनु
यास रोजिना रुके ४३ गुाा वैरत सालाबाद आदा होणें अहे म्हणोउनु
भट माा मालुम केले वरुन कारकीर्दीचे मिसली दाखविले हाली सालाबाद
प्रमाणें आदा करीत जाणे तालीक लिहून घेऊन असल परतोन मोर्तब

तेरीख २८

जिल्हेज

ले. १३

१५५५ आषाढ शुा १

अज दिवाण तपे वालवे ताा खोतानि हजारती जमाती ताा मजकूर बिदान-
नद सुा सन आर्बा सलासीन अलफ बाा खुर्दखत माहलानिहाये छ २८ माहे
जिल्हेज पैकी छ २९ मिनहू सादर जाहले तेथे रजा जे स द भट बिन लक्षुमण
भट हे भले ब्राह्मण सिधेस्वराची पूजा करिताती यास रोजिना रुके ४३ गुाा(पा)सून
सालाबाद अदा होत असे म्हणौन मालुम केले मार्जी कारकीर्दीचे खुर्दखत
दाखविले हाली सालाबाद चालवीत जाणे तालीक घेउन असल फिराउनु देणे
म्हणौन रजा रजे बाा सालगुदस्ता प्रमाणे दरोज सादरहूप्रमाणें अदा करणें जो
कोणी खोत होईल त्याणे इस्कील करील तरी गाईब्रामणाची आण असे धर्म-
कार्य चालविजे मोर्तब

तेरीख २९

माहे जिल्हेज

ले. १४

श्रीसिधेस्वर देऊ

१५५५ मार्गशीर्ष व. ३

फारसी सिका

अज दिवाण तपे वालवे ताा हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोक-
दमानि कसबे वालवे तपे मजकूर बिदानद सुा आर्बा सलासीन अलफ खुा राा
छ १ माहे जमादिलावल पाा छ २५ माहे मिनहू साधर तेथें मजमू जे
बाा संभु भट बिन लक्ष्मीधर भट सोा कसबे वालवे हुजूर येउनु मालुम केले जे
अपणास ईनाम जमीन चावर '।' पाउ दर सवाद कसबे मजकूर जहती अभि-

सेखु श्रावण मास व अठा दिसा सोमवारी सिधेस्वर देउ मौजे सिरगौ तपे मज-
कूर देखील महसूल व नखतयाती व बाजे उजुहाती कुलबाब कुलकानु कारकीर्दी
दर कारकीर्दी गहदम सालाबाद व बाा व खुा प्रोा बाा राजश्री मुरारी पडित
ताा सालगुाा चालिले आहे हाली माहाल साहेबास मुकासा अर्जानी जाला
आहे दरी बाब खुा होये मालूम जाले सभुभट बिन लक्ष्मीधर भट सागे काा
माा यासि इनाम जमीन चावर पाव -।- दर सवाद कजबे माा देखील सदरहु
बाबे बदल अभिसेक यासि भोगवटा व तसरुफाती गहदम सालाबाद व बाा
खुा माा राा राजश्री पडित अजम ताा साल गुाा जैसे चालिले असेल तेणे
प्रमाणे दुमाला कीजे दर हर साल खुा उजूर न कीजे तालीक घेउनु असेली
फिराउनु दीजे सदरहू जमीन चालिले सालाबाद सेत मोईन असेल तेणे
प्रमाणे दुमाला कीजे म्हणौनु रजा तरी बाा रजा भट माा इनाम सदरहू प्रमाणे
आहे तो ताा साल गुाा जैसी तसरुफाती व भोगवटे बरवे रीती खातिरेस
आणोन बाा भटा हवाल कीजे तालीक घेउन असेली ईनामदार यास फिराउनु
दीजे मोतबसूद

तेरीख १६ माहे जमादिलाखर १

जमादिलाखर

ले. १५

१५५६ वैशाख व. ११

वाटोळे दोन फारसी भिके

अज दिवाण तपे वालवे साहेब सदर ताा लखम रसतीमाजी वा य थ टा
बाजी खाते जकाती तपे माा सुाा सन आर्वा सलासीन अलफ संब भट बिन
लक्षुमण भट हे भले ब्राम्हण सिधेस्वर देवाची पूजा करितात म्हणौनु यास
रोजिना रुके ८३ ठेविले असेत बाा देत जाणे सालबसाल मिसलीचा उजूर
न करणे तालीक घेउनु असल परतोन दीजे + + + त जाणे मा मोतब

तेरीख २५

जिलकाद

ले. १६

संभट बिन लक्षमम भट उपा(ध्ये) कसबे वालवे हुजूर येउन मालूम केले जे
आपण मौजे सागठाणे तपे मजकूर तेथे श्री नागेश देवाचे अभिसेख खावण
मास करीत असे पूर्वी वडिली आपणास अभिसेख दिला खुर्दखत तरी देविले
असे आसता आपले डाइज लोक आपण + सील प्रमाणे खाऊ म्हणताती

म्हणउन मालुम केले तरी राजश्री—राजे साहेबी संभटास अभिसेख देवला अहे या करवी करणे जे डाहजास समंध नाही दुसरेने फीर्याद येऊ ने देणे तालीक घेऊन अ +

ले. १७

चिरजीव हरि रामास विनति भट गोसावी व भट वालवेकर यासी होनु ०॥० देविल असे मालेवाडी मधें तरी यासी देविले उजूर न कीजे

ले. १८

श्री सिधेश्वर

शके १५५७ फा शुभा ३

फारसी सिके दोन वाटोळे.

अज दिवाण तपे वालवे ताहां मोकदमानी देहाये ता मजकूर मालुम बाद गुा सीत सलासीन अलफ संदभट विन लक्षुमीधर भट सो का मजकूर मालुम केले जे अपणासी धर्मादाऊ बदल अभिसेख—देऊ मोकाम सिरगाऊ तेथें अभिसेख करितो म्हणउनु धर्मादाऊ गावगाना सादिलवार पैकीं सालाबाद ता साल गुा चालिले असे होनु ६॥० बिता

कसबा उरुण वगैरे

१८ गांवें ले. ९ प्रमाणें

येणेंप्रमाणें सालाबाद चालिले असे हाली साल मजकुरा ता मा साहेबास मुकासा अर्जांनी जाहला आसे साहेबाचे मिसेली पाहिजे म्हणउनु मालुम केले तरी बाये मालूमाती खातिरेसी आणून सालमजकुरासी मिसेली मन्हामत केले असे ता सालगुा भोगवटा चालिले असेली तेणप्रमाणे चालवीज तालिक लेहून घेउनु असली परतोन दीजे मोर्तबमुद* शिक्षा

तेरीख २

सीवाल

* ह्या पत्राप्रमाणेंच शके १५५९ पौष शुभा २ मितिचें दुसरें पत्र आहे. आणि त्यांतहि मोकामा अर्जांनी जाहाल्याचा उल्लेख असाच आहे. त्यावर फारसी सिके आरंभी तीन असून शेवटीं षट्कोनी मोर्तब आहे. ह्याप्रमाणेंच शके १५७५ चैत्र शुभा ९ चें पत्र असल आहे. मात्र त्यांत १८ गांवांची यादी नसून नुसती इनामपत्राची मागणी आहे.

‘ अज रस्तखाने खोदाये बंद सुजाअत वा जाहा मोतमीद दस्तगाह फलक
बाा गाह शाहस्ते मदाहिम अलतापा इकिदखान अलिशान आदतनिशान खां
अजम—सरनौबत हुजुर साहेब दामदौलत हू ’ अशा आरंभाचें शबे
१५६५ पौष व. २ ह्या मितीचें नकल पत्र असून त्यांतहि पुढें ‘ तपे मजकू
साहेबासी मोकासा अर्जानी जाहाले असे ’ हें वाक्य आहे. पुढें ले. २० पहा

ले. १९

१५५९ श्रावण शुभा ८

फारसी सिके तीन एक बदामी
दोन वाटोळे

अज दिवाण तपे वालवे ताहां हुदेदारानी व मोकदमानी मौजे फणदी तां
मजकूर मालुम बाद सुा सन समान सलासीन अलफ सद भट बिन लक्षुमी
घर भट यासी मौजे मजकुरी तीण बिघे ४१५ साला बाद चालत आसे साल गुा
सन सबा मघे भट पासी होनु १। घेतले असे ते परतोन देणे पेस्तर भटटे
वाटे न जाणे व टिकण पंधरा बिघे ते फरा नाही म्हणे तरी भटचे टिकण कोटे
गेले आहे ते फरा भरती करुन देणे पेस्तर येक जरा तसर्वास नेदणे तालिक लेहून
घेउनु असल परतोन देणे मोर्तब सुद षटकोनी

फारसी

तेरीख ६ रधिलवल

ले. २०

१५६५ माघ शुभा ७

फारसी वाटोळा शिक्षा
फारसी चार ओळी
बाजूस फारसी वर्तुळी शिक्षा

अज दिवाण ठाणे ताा वालवे ताा हुदेदार वा मोकदमानी कसबे तपे मज
कूर बिदानंद की हर्ची सुा अर्बा अबैन व अलफ बाा खुा छ + माहे सौवाल
पौा छ१ जिन्काद + दरीविले शभु भट बिन लक्षुमीघर भट सेकीन कसबे
तपे माा हुजुर मालुम केले जे अपणसी इनाम बाा अभिसंक श्रवण मास वा दर
इत्फ सोमस्वार सिधेवार देउ मौजे सिरगाउ यासी इनाम जमीन रुद चावर
-।- दर सवाद कसबे माा बाा माा नख्तयाती वा बाजे उजु हाती कुलवाश कुल
कानु सालबाद कारकीर्दी दर कारकीर्दी ताा साल गुा कूर चालिले असे
हाली तपे माा साहेबासी मोकास अर्जानी जाहाली असे नजर इजायेत फर्मा-
उनु दुवाला खु + ख + त करणे म्हणौनु तरी स + शबु चावर -।- इनाम

दुबाला केले असे सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी ताा सालगुा भोगवट तश्रुफत पाहून दुबाला कीजे तालिक लिहून घेऊन असल परतोन दीजे हरसाल ताजा खुर्द खताचे उजुर्द न कीजे म्हणौनु तरी बरहुकूम रजाप्रमाणें इनामदार मजकुरास रुदु चावर दुबाला केले असे भोगवट तश्रुफत कारकीर्दी दर कारकीर्दी ताा सालगुा जेंसे चालिले असेल तेणप्रमाणें दुबाला कीजे तालिक लिहून घे(उन) असल परतोन दीजे हरसाल ताजा मिसेली चे उजु(र) न कीजे

फारसी
मोर्तब

तेरीख ५ जिलकाद

(पाठीमागें जोडावर दोन फारसी सिके)

ले. २१

१५६९ आश्रीन वद्य १

फारसी चौकोनी सिका

-॥द सौजने मोकदमानि मौजे नागठाणे यासि गोविंद नरसिंह बाा देसमुखी ताा वालवे ल्याहावयाकारणे सुा समान अर्बेन अलफ सभट उपाधे याणि साल मजकूर हकमी बाा अभिशक होनु १ येक देविले होते त्यास अदा जाहले नाही म्हणौनु मालुम केले तरी अता भट गोसावी यास रजसि न कारिता साल मजकूर हकमी १ अदा कीजे रजसि न कीजे

तेरीख १५ रमजान

ले. २२

१५७१ भाद्रपद शुा ४

नागनाथ

-॥ द सौजने मोकदमानि मौजे नागठाणे यासि प्रतापराउ हवले देसमुखी ताा वालवे सुा इसने लमसैन अलफ साल मजकूर हसमी बदल अभिसेखु श्री—(खंडेजी सभट उपाधे स्रावणमास यासि होन १ येक देविले असे आदा कीजे उजूर न कीजे मोर्तब (?) सुद

तेरीख २ माहे रमजान

ले. २३

१५७१ कार्तिक व. १

-॥ विनंती मा राजेश्री नारो रुद्र हवाले देसमुखी ता वालवं यासि राजेश्री खंडोजी राजे घोरपडे लेहावयाकारणे सुा खमसैन आलफ दरीविला बो संभ-भट उपाद्ये का मजकूर हुजूर येऊन मालुम केले जे अपणास नागनाथ देवाचे अभिशेक हर साला होन ? देविला होता दरीवख्त कारकून ताजा खुा उजूर करिताती म्हणौउनु मालुम केले तरी बाा भोगवटा सालाबाद जैसे चालिले आहे तेणेप्रमाणे भट मजकुराचे स्वावण मासाचे अभिशेक दुमाले कजिे दर हर साला ताजा खुा उजूर न कजिे दरी बाबे ताकीद असे मोर्तब

फारसी

एक चौकोनी

फारसी सिका

तेरीख १५ माहे जिल्काद प्रो
हुपरी ?

ले. २४

१५७१ मार्गशीर्ष शु॥ १५

बावीस ओळी फारसी मजकूर खाली दोन सिके एक अष्टकोनी व एक सप्तकोनी व वरहि एक अष्टकोनी सिका

अज रखतखाने खोदायेवंद मुजाअत वा रफाअत वा शाहमत दस्तगाहा मात मी न्दर गाहा फलक (?) वार गाहा शा (?) स्ते मराहीम अलताफा बेकिरा खान अलिशान सादत निशान रफा अलकदर व ल मकान खाने अजम—सर सरनौबत हुजूर साहेब दामदौलत हू तां कारकुनानी हाल व हस्तकबाल देस-कानी तपे बालवे विदानंद की हर्ची सुा सन खमसैन अलफ दरीविला शंभु भट बिन लक्षमघर भट साो कसब्रे तपे मजकूर हुजूर येऊन मालुम केले जे अपणासी इनाम बाा अभिशाक श्रावण मास वा हर हत्फे सोमवार सिधेस्वार देऊ मौजे सिरगाऊ यासी इनाम जमीन रुबु चावर -1- दर सवाद कोा तपे मजकूर बोा नकदयाती वा माहसूल वा बाजे उषु हाती कुलबाथ कुलकानु सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी व हजरत जिनत मकानिचे (?) खुर्दखता ताा साल गुा चालिले असे हाली तपे मजकूर साहेबासी मोकासा अर्जानी जाहले असे नजर इनायेत फर्माऊन दुबाला खुर्द खत मराहामत कराव्या रजा फर्मा-वणे म्हणून तरी बराये मालुमाती खातीरेसी आणुन दुबाला खुर्द खत मराहामत केले असे सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी ताा साल गुदस्ता तसरफाती

पाहून दुशाला कीजे हर साला ताजा खुर्द खताचे उजूर न कीजे तालिक लिहून
घेऊन असल परतोन दीजेX फारसी

तेरीख १३ माहे जिल्हेज

मोर्तब

रुजु साा रुजु माहल मुरू

मार्गे जोडावर सिके दोन ठिकाणी दोन दोन आहेत. व एक जोड कागद
डकविला आहे त्यावर “ मोजे सिरगाऊ ता० ” हा मजकूर आहे.

ह्या कागदांतील भट ह्या शब्दामधील भ उ सारखा काढून पुढें काना
देऊन काढला आहे.

ले. २५

१५७१ माघ शुा १४

श्री नागनाथ

॥द सौजन्य जाउजी रैया पालक का माा यासी नारायेण रुद्र हवाले देसमुखी तपे
वालवे लेहाव्याकारणें सुा खमसैन अलफ माा नाा साल मजकूर पै दाा बाा
अभिसेख—बदल श्रावण मास ताा सभट उपाध्ये + + + + +
देविले असे अदा कीजे उजूर न कीजे सदरहू खेरीज ताा नारो रुद्र खासा येक
१ होनु येकून होनु ४ ≡ देविले असे तेरीख १३ माहे सफर

ले २६

शके १५७४ आश्वीन शुा ३

वेद मुहूत परायेण

समण भट त्रिन लक्ष

मणभट मोकास काा

वाळवे

॥ द कौलनाम धुलोजी पटेल वा आवाजी पटेल वा *रामाजी कुलकर्णी वा
कालोजी चउगला वा सोनजी मोकदम मौजे जाखले किले पनाले सुा सलास
खमसैन अलफ कारण हे कौलनामा यैसा जे तुम्हासी धर्मादाऊ पाहर काटे
मोकासाह्यानी सालाबाद भोगवटा प्रमाणें दिले असे तरी तुम्ही सदरहू +
पाहर काटेचे जे काये गला होईल तो घेऊन क्रुष्णा तीरी वास करून आम्हासी
अश्रीवाद देऊन सुखे असणे तुम्हासी फुडे कीणी अड येईल त्यासी गाइत्रीची
अण असे हा कौल सही

तेरीख १ माहे जिलकाद

Xपौष व. ११ शके १५७१ चें असेंच एक दुसरें नकल पत्र आहे.

*हें नांव मध्येंच शोधादाखल ओळीवर लिहिलें आहे.

(१०२)

ले. २७

शके १५७५-१५७६

फारशी सिका वाटोळा

ता हुदेदारानी व मोकदमानी मौजे मालवाडी मालुम बाद सुा आर्बा
खमसैन अलफ आमचे ठाणे बाब पैकी वेदमुहूर्त सभट वालवेकर यासी होनु
-॥- देविल आहे दीजे उजूर न कीजे आमचे नावे खर्च लिहिणे मग खतार
रुजु सनद आहे आदा होईल
मोर्तब फारसी

ले. २८

फारसी तीन सिके व तीन ओळी
वाटोळे.

शके १५७६ फा शुा ७

ले. २४ प्रमाणे सर्व मजकूर आहे. म्हणजे "सालाबाद कारकीर्दी दर कार-
कीर्दी व हजरती जीनत मकानीचे खुा ताा साल गुा चालिले असे हाली
ताो मजकूर साहेबास मुकासा आर्जानी जाला असे" हा मजकूर ह्यांतहि
असून नवीन पत्राची मागणी केली आहे. पत्र असल आहे.

ले. २९

१५७९ शके

सिधेस्वर

संभट

दाा बो जाया घाटगुडा फ काा वालवे सुा समान खमसैन अलफ
करणे उपाध्ये काा मजकूर लिहून दिव्हा काा वा यैसा जे तुमचे इनाम बा
चावर १० येकुन होन १॥ काबूल केले आसे
कीर्द करून व हक पटेल कुलकरणी हर गला
सन स्थळ घाट कु.

ले. ३०

सौजन श्री मोकदमानी वा विठल पत कुलकरणी मौजे पुणदी गोसावी यासी
बापुजी सभ भट याचे इनामाचे विसी तुम्ही केला त्याण प्रमाणे
याचे दुवाला कीजे यास रजिस न कीजे हे विनती

ले. ३१

तालीक

तुकोपंत स्वामी गोसावी

सौजन्य राजश्री व हणगोजी पटेल व जोगोजी पटेल मौजे कामेरी यासी रायाजी कृष्ण नमस्कार व आसिर्वादु विनती उपरी जलणाविशी लिहिले होते तरी मजुरी दर नाा ४१॥ प्रमाणें करून येक माणूस भले त्या सांगते देऊन पेस बरवे थोर च्यारी देहूचे ओडचे करून ठेवणें पेस्तर आणिले जाईल वाग बा दा चेबिसी होनु ५ दिले असे गहूं क्षीध करून ठेविले पाहिजे व फर्मासीविशी ताकीद करविलें पाहिजे तुम्हां करता नाश्रित असो ठाउकें होये पेस तोडा विया माणसंला विजे २५ पेस तोडिले पाहिजे जे मजुरी लागेली ते गोविद भटाचे धर्मादायामधें वजा करणें तुम्ही विवेकी असा बहुत काये लेहू हे विनंति

राजश्री तुकोपंतासी जायापाने नमस्कार विनती उपरी आम्ही कामेरीस आलो होतो ते वेलेसी तुम्ही बोलिला की मी पेस तोडविले अहेती त्यासी मजुरी ४ = १ लागले आसे ते आपण सादिलवारी घालितो यैसे बोलिला त्यावरी साके कारणे सभटाचे धर्मादाऊ -॥- प्रताप धेणे आम्ही वागी -॥- वा गाजरे १५ यैसे पाठविजे म्हणौउनु सांगितले होते त्यावरी ग जरे -॥॥- वागी -॥ = ॥ यैसे पावले आहे त्याचे हिसेब पैकी होतील ते आम्ही सभटासी पावते करितो उरले पैकी आम्हास कांहीं समध नाहीं

ले. ३२

१५८० ज्येष्ठ शु॥ ८

पंचवीस ओळी फारसी मजकूर खाली दोन सिके

१ सत कोनी; वर एक भोंवरेवजा सिका, बाजूस १ अष्टकोनी
तीन ओळी फारसी

अज रखतखाने खोदायेवंद खुलासेखान दान बुलंद मरतबत सुलावे येक जा ह तानी ने क अकी दत कुदवं मखालिसानि व फाकेश जुब दे ह वा खोबानी स ला बा अदेशखान आलीशान वाला कदर सादत निशान सर

सर सरनोबत साहेब दामलौलत हु तां कारकुनानि व देसकानि तपे वालवा विदानंद की हर्ची सुहुर सन तिसा खमसैन व अलफ दरीविले शभु भट विन लक्षमधर भट साो कसबे तपे मजकूर हुजर येऊन मालुम केले जे अपणासी इनाम बाा अभिशाक श्रावण मास वा हरहप्त सोमवार सिधेस्वर देऊ मौजे सिरगाऊ यासी इनाम जमीन रुबु चावर -१- दर सवाद काा तपे मजकूर बाो नकदयाती व माहसूल व बाजे उजुहाती कुलबाब कुलकानु सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी ताा साल गुा चालिले असे हाली तपे मजकूर साहेबासी मोकासा अर्जानी जाहले असे साहेब नजर इनायेत फर्माऊन दुबाला खुर्द खत

(१०४)

मराहामत करावे रजा फर्मावणे म्हणून तरी सदरहू इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी ताा सालगुदस्ता हजरत मग फरत पनाही चे खुर्दखत बाा भोगवटा तसष्पाती पाहून दुबाला कीजे हर साल ताजा खुर्द खताचे उजूर न कीजे तालिक लिहून घेऊन असल परतोन दीजे पाा हुआ बाा कासी पंडित व सरखेल

तेरीख ७ माहे रमजान

मागे जोडावर तीन ठिकाणीं तीन तीन सिके फारसी. ब्याहि पत्रांत म ले. २४ प्रमाणें आहे.

शके १५८१ वैशाख शुभा १४

ले. ३३

ताा

अज दिवाण ठाणा तपे वालवे ताां हुदेदारानी वा मोकदमानी मौजे पुणदी तपे मजकूर सुा सन तिसा खमसैन अलफ दरीविले सभट बिन लक्षु-मणभट सेकीन काा मजकूर हुजूर येऊन मालुम केले जे आपणासी इनाम कासीचं नावे जमीन बिधे १५ दर सवाद मौजे मजकुरी गाव तालुक बाा भोगवटा कारकीर्दी दरकारकीर्दी चालिले असे त्याणे प्रमाणे हालीं साल मज-कुरासी मिसेली देवणे म्हणुन तरी बराये मालुमार्ती खातिरेसी अणून बाा भोग-वटा कारकीर्दी दर कारकीर्दी गाऊपासून हे चालिले आसेली तेणे प्रमाणे दुबाला सदरहू जमीन कीजे दरसाला ताजा मिसेलीचे उजूर न कीजे तालिक लिहून घेऊन असली मिसेली जुनारदार मजकुरासी दुबाला कीजे माा

तेरीख बारा माहे शाबान

ले. २४ व ३२ प्रमाणें श १५८१ ज्येष्ठ शुभा ८ ह्या मितीचे दोन नकल कागद आहेत.

ले. ३४

शके १५८१ मार्गशीर्ष व. ११

तालिक

अज दिवाण तपे वालवे ताा हुदेदारानी व माकदमानी कसवे वालवे तपे माा सुा सितैन अलफ बाा खुा छ २४ माहे सफर रजा जे दरी-विले सभट बिन लक्षुमणधर भट जुनारदार सेकीन कसवे माा हुजुर येउनु मालुम केले जे अपणासी इनाम बाा अभिसेख खवण मास वाा दर हत्के सोमवार सिधेस्वर देऊ मौजे सिरगाऊ जमीन पाउ चावर दरसवाद काा माा बाो माा नाा बाजे उजुहाती बाा खुा मोकसाह्यानी माजी नूतैन रवा आहे हाली तपे

(१०५)

मा साहेबासी मोकासा अर्जानी जाहाला असे माहाली कारकुनानी ताजा खुर्द खत उजूर वरिताती साहेबी नजर इनायत करुन खुर्द खत मन्हामत केले पाहिजे म्हणोनु तरी बराये मालुमाती व खातिरेसी अणुउनु सदरहू इनाम पात्र चावर दर सवाद का मा बाा अभिशेख सिधेस्वर देऊ मजै सिरगाऊ सभट माासी बाा खुर्दखत मोकासाह्यानी माजी व भोगवटा व तसरुफाती साऱावाद त गयेत साा गुा जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुबाला कजे तालिक लिहून घेउनु असल परतोनी दीजे परवानगी हुजूर री माा हजरत मेलगिरी पडित दरसाला ताजा खुर्दखत उजूर न कजे म्हणोनु तरी बाा खुा सदरहू इनाम जुनारदार मजकुरासी दुबाला केले असे साऱावाद ताा सालगुा चालिले असेल ते बरे संहत करुन त्याणे प्रमाणे चालवीजे ताऱिक लिहून घेउनु असल परतोनी दीजे

तेरीख २५ माहे रबिलौवल

श. १५८१ मात्र गुा १०

ले. ३५

ताा

अज दिवाण राजेश्री दादाजी अनंत नामजाद माहालानिहाये ता मोकदमानी देहाये ताा वाल्वे विदानंद गुा सन सितैन अलफ हुजुर हात रोखा राा छ ५ माहे जमादिलौवल पो छ ८ माहे भिनहु सादिर जाहाले तेये रजा जे ब्राह्मण ताा वाल्वे हुजूर येउनु मालुम तरी ताा साल गुा चालिले असेली तेणेप्रमाणे चालवणे व अगकिही हर कोणी तसवीस देईल ते तसवीस लागो नेदणे म्हणउनु तरी बाा रजा सालावाद चालिले असेली तेणेच प्रमाणे चालवीत जाणे तालिक लिहून घेउनु असल हनामदार मजकुरासी फिराउनु देणे मो सुद

तेरीख ८
जमादिलौवल

माहे जमा
दिलौवल

ले. ३६

१५८३ आषाढ गुा ३

लंबवतुळ फारसी लहान सिक्का

ताा सिलर नायक व मोकदमानी मजै नागठाणे ताा वाल्वे मालुम बाद गुा इसने सितैन अलफ चौडेस्वरांचे देउल पडिले आहे सभटानी भिती घालविले आहे जुनी लाकुडे पडिली आहेती ते घालून धड करीन म्हणतो नर-

(१०६)

सौजी:पटेल व लिंगोजी पटेल घालू देत नाही म्हणे इस्क्रीली कायेबदल करितो अता देवाचे काम आहे तुम्ही मदत करावे अता सुतार देउनु तूर्त मुस्तेद करून देविजे फिर्याद येऊ नेदीजे सभटचे माली मोडिली आहे त्याचे लाकूड घालितील ते हि घालून + मोर्तब कजि

छ १ जिल्काद

ले. ३७

इनाम सिधेस्वर देऊ ता सिवाजी बिन नागसेटी सिपी का वात्लवे सुा सितैन अलफ सके १५८० वरुशे विकारी नाम स्वछर ते वरिशी इनाम केले जमीन -।- येकुन मख्त होनु ४॥

कि॥
होनु
३। -

०० देवाचे कामासी	-।० पछोडी
०० पातल वा चोली	०३०- मुडासा
-।- विजापुरीसी जावी	टके
-।।- गवत वा साडी सबब	०३०- दुपेटा १
गेले म्हणऊन	०१०० रोख गु॥ नरसेटी
१ रोख	००० अगाऊ
-।- पछोडी	बदल
	-। = चा टके ?

२।०

७००
-।॥ दर १०९ ये॥
दास्तान
१०-

बाकी देणें होनु

१००

किया दुसरे साल ता गुा सुा इहिदे सितैन अलफ शारवरी नाम स्वछरे सके १५८१ वरुशे कीा होनु

२००

बाकी देणें होनु
२००

(१०७)

तेरीज बाकी होनु

१०३

२००

३०३

सदर कागदांतील संवत्सरांचीं नांवां जमत नाहींत. शके १५८० विलंबी व १५८१ विकारी असें पाहिजे. पण पुढल्या संवत्सरांचीं नांवां दिली आहेत. म्हणजे विकारी व शार्वरी. म्हणजे संवत्सराचें नांव गत नसून आंकडा गत आहे.

वाटोळा तीन कडांचा सिका

फारसी

वाटोळा व अष्टकोनी फारसी ि का

अज दिवाण तो वात्लवे ताा हुदेदारनी मोकदमानी कसबे ताा माा मालुम बाद सुा सत्रास सितैन अलफ दरीविला देसमुखानी मालुम केले जे मशुरल हजरत मेलगिरी पंडित पेशवे राा यास कसबे माा इनाम २॥ चावर दिले आहे ते येकदर धुरग घाटगुडे पैर्का दुबाला करितां त्यामधें सिधेस्वर देवाचे इनाम बाा अभिसेख निसबत सबभट बिन लक्षमणभट याचे इनाम पाव चावर -।- आहे तो भरीस पडतो तरी याचे मुवादला सिधेस्वरास इनाम धुरग वाली नाईक कीर्दी रुजु गुा कोमरग डा ? -।- सभटचे दुबाला करुन पंडित मशारनुले येकंदर इनाम दुबाला करुन देवणे म्हणौन बरये मालुमाती खातिरेस अणून सभटसी सदरहू इनाम सिदेस्वार बाा पाव चावर वली नाईक धुरंगरैकी दुबाला केले असे दुबाला कीजे तालिक लिहून घेउनु असल परतोन दजे

फारसी

मोर्तब

तेरीख १० जिल्काद

शके १५८७ आषाढ वाा ३

संभट गोसार्वा

सिधेस्वर

यादो विलोजी कोपडा प्रज काा माा सुा सीत सितैन अलफ कारणे याचे सेवेसी लेहून दिला कबूल कताबा यैसा जे तुमचे इनाम बाा

(१०८)

देवाचे धुा वाल नाई(क) पैकी जमनि -।- पाव चावर यासी सीस्व सी
साला

सनसीत	सबा	समान
सालमाा	सितैन	सितैन
होनु ५॥	६४	६।०

याणे प्रमाणें सदरहू जमनि दिल्ले असे ते आपण कबूल असे कीर्दी मामुरी
करून हा कतबा सही

तेरीख १६ जिल्हेज

सौजन फिरगोजी व सटअर्जी पटेल सीबा ? विनंती उपरी संभटचे
इनाम दरडे कडे जा जी करितो त्याचे दुबाला असता कोणही कांही इस्कील
बोलते तरी तुम्ही ताकीद कीजे सालाबाद चालिले प्रमाणे दुबाला कीजे हे

शके १५८७—१५८८

श्री सिधेस्वर देऊ मो सिरगाव तणें माा

।।द माहामेरु राजेश्री संभट विन लक्षुमण भट ईना बाा गोसावी यासी
विनती

कोटो नागोजी हावाले देसमूख	बापुजी कामाजी सवनवीस +
शंकराजी भास्कर हवालादार	महादो बलाल देसकुलकणी
+ + +	+ +
+ + +	+ +

सेव सेटी चौगला सीद सेटी माहाजन समस्त मोकदमानी काा वाल्ले
तपे माा सुग सीत सीतैन अलफ कारणे गोसावी याचे सेवेसी लिहून दिला
कागद यैसा जे श्री देवाचा इनाम तुमचे निसबत सालाबाद मत कदम
धुा घाटगुडा पैकी होता अर्णा साल गुा राजेश्री पेलगिरी पंडित पेशवे राा
यास बाा मिसेली छ १० जिलकाद यास इनाम

+ + + + पैकी देविले आहे ते येकदर धुा पैकी दुबाला
करिता त्यामधे तुमचा इनाम पाव चावर -।- हांता तो भेरीस पाडिला तरी
त्याचे मुबादला धुा वाल नाईक र्णा कोपडी बाा जमनि -।- पाव चावर दिल्ले
असे तुम्ही सुखे कीर्दी करून इनाम खाऊन सुखे असीजे हे कागद लेहून दिल्ले
सही

तेरी + + + +

(१) बापुजी काकाजी (२) काटो नागोजी (३) चंदो भिकाजी

(१०९)

शयनत्रीस

हवाल देसमुखी

सरदेशकुलकर्णी

(४) खुयेणा वगो
नाडगौडा

(५) माहादो बलाल
देसकुलकर्णी ता

* बापुजी पटेल

बिजापुर ?

भैरोजी पटेल

५ अक्षर वेगळें आहे.

* अक्षर वेगळें.

शके १५८८ चैत्र शु। १

जाबिता रहा से बाजार मौजे कुडल तापे वालवे सु। सीत सितैन अलफ
बि। हुदेदारानी व मोकदमानी व सेठियानी मौजे मा। छ २६ माहे रमजान
रोज खुमा

खुर्दा दर होनासी

खरीदी

फरोखत

९॥

९॥

गला कैली

गेहू दर पाइलीसी

जोरी दर पाइलीसी

रुके ४११

रुके ४११

हरभारे दर पाइलीसी

रुके ४१०॥

१३७।

तेरीज

५१॥ = ।

१८८॥ -

७९॥ = छ २० रोज

५१॥ = । छ २१ रोज

१३१।

५७॥

२८८॥ -

+ आणीकहि पुष्कळ आंकड्यांच्या बेरीज वजावाकी ह्या कागदावर बऱ्याच
केल्या आहेत, पण त्याचा संबंध कांहीं ध्यानांत येण्यास अन्य कांहीं लिहिलेले
नाहीं. सबब ते आंकडे नकलले नाहींत.

(११०)

सवाई माधवराव

१६ पेशवेकालीन इतिहाससंशोधनाचा प्रयत्न.

(रा. गणपतराव होनप देशपांडे दत्तर, पुणे.)

श्री
यादी

सिवाजी राजे माहाराज याचा काल
जाहला शके १६०२ रौद्र नाम
सवछरे चैत्र शु॥ ५ पंचमी मंदवार १
राजाराम राजे महाराज याचा काल
सिंहगडावर जाला शके १६२२
विक्रम सवछरी १

शाहु महाराज हिंदुस्तानातून सुटून आले
शके १६२९ सर्वजित नाम सवछरी १
बालाजी विश्वनाथ यास पेशवाई जाली
शके १६३५ विजये नाम सवछर
आर्बा अशर साली १

औरंगजेब पादशाह याचा काल
जाहला आमदानगरी शके १६३१
विरोधी सवछरे वैशाख शु॥ १४
सिवाजी राजा याचा नातु राजा-
राम याचे पुत्र सिवाजी राजे होते
त्याची पत्रे कोठे कोठे आहेत ता
शके १६२८ व्ययनाम सवछर
सिवाजी राजे यासी राज्याभि-
शक जाला शके १५९५ पध-
रासे पच्याणव आनंदनाम
सवछरे १

ता

राजे केले

६ सिवाजी महाराजानी राजे
केल वशे साह

२८ राजाराम व त्याचा पुत्र
सिवाजी देखील तारा-
बाई साहेब

२२ ६

८

४२ शाहु महाराज शके १६२९
ता शके १६७१ तो

३९ आलीकडे रामराजे त्या
आलीकडे शाहुराजे हली आहेत

कलमाचा शोध होणे

संभाजी राजे याचा काल तुलापुरी
जाला त्यानंतर राजाराम माहाराज
यासी पुत्र १

स वित्री आवा याचे पाटी संभाजी
राजे पनालकर हे जाले की आगो-
घर दुसरं कोणी जाले होते हे कलावे
सिवाजी राजे यांनी गडकिले घेऊन
राज्यांचा बंदोबस्त करून शके
१६०२ रौद्र वछरी प्रतापगडास
काल जाहाला त्यावर औरंगजे-
वानी येऊन गड किले घेतले औ-
रंगजेवाचा काल शके १६३१
जालियावर पुन्हा गडकिले माव
ले लोकांनी घेतले म्हणतात
तेऱ्हां राजा कोण हांता १

शाहुराजे धरून नेले तेव्हां लग्ने
दोन्ही जाली होती की काये
राणिया कोठे होत्या १
विज्यापूर व बेदर औरंगजेवानी
घेतले ही श्वारी पहिली की दुसरी १

संभाजी राजे धरून नेले ती स्वारी
पहिली की दुसरी १
सिव्हगड व सातारा येथें पातश-
हाचे निशाणं व व दाहीजा लोक
चढले ही स्वारी कोणती
सिवाजी राजा यास बाइका येक की
दोन होत्या राजाराम व संभाजी राजे
हे सखे बधुकी सावत्रबधु हे कलले
पाहिजे १

शके १७११ सौम्य नाम सवछरे माघ शु॥ १० दशमी ते दिवसी राजाराम
मल्हार राजरीष कुलकर्णी नि॥ मुजेरी का पुणे यास देव आज्ञा जाली + +
वे दिवसी मारनिलेचे छाने रो आपाजी मल्हार राजरीष याचा चौथा पुत्र
होता तो घेतला दत्तविधान जाले नाही त्याचे नाव राधो राजाराम म्हणुन ठेविले
लग्न पहिलेच जाले होते सन ११९९ सन तिसैन मया व अलफ

शके १७१३ आषाढ शु॥ ६ गुरुवारी प्रहर दिवसास रघुनाथराव चिमणां-
जिपंत सचीव यांस देव आज्ञा भोरांस जाली हे वर्तमान पुण्यांत शु॥ ७
भृगुवारी बारा घटका दिवसास + + + + +
सुा इसने तिसैन मया व अलफ सन हजार १२०१ छ ५ जिलकादी देव
आज्ञा जाली असे

शके १७१४ परिधावी नाम सवछरे आषाढ शु॥ ५ पंचमी भृगुवारी राजश्री
माहादजी सिदे हिदुस्थान संर करून आले येते समई पातशाही वजीरीची वख्ने
व कितापत घेऊन आले तिचा समारंभ मिति मजकुगी शारपीराजवळ दलबा-
दल डेरा देऊन आरास केली तिचे नाव फरमानवाडी ठेऊन तेथे श्रीमंत
राजश्री माधवराव नारायण प्रधान यास नेऊन पातशाही वख्ने देऊन पातशाही
फरमान वजीरीचे आणले होते ते दिव्हे ते वेलेस पातशाही देणे श्रीमतास
आणले होते ते दिव्हे बाा

१७ श्रीशिवार्जीची खरी जन्मतिथि

(ले.—ज. स. करंदीकर, केसरी ता. २०।५।२४)

पुणे येथील १९२४ सालच्या शिवजयन्तीच्या उत्सवांत प्रो. पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली माझे शिवाजीच्या जन्मतिथीसंबंधाने व्याख्यान झाले. त्यांतील मुद्दे चर्चेकरितां जनतेपुढें मी मांडीत आहे. त्याचा विचार होऊन ज्योतिषी व इतिहाससंशोधक यांनीं कांहीं तरी विचार करावा. शिवाजीमहाराजांचा जन्मोत्सव वैशाखात होत असलेला पाहून आतां इतिहाससंशोधकांना कसेसंच वाटूं लागले आहे. जेथे शकावालि प्रसिद्ध झाली नव्हती तें पर्यंत शिवाजीचा उत्सव वैशाख शु. २ ला होत होता हें ठीकच आहे. पण आतां जेथे शकावली, तंजावरच्या वृहदीश्वराचे देवालयावरील शिलालेख आणि शिवभारत इतका भक्कम लेखी अस्सल पुरावा पुढें आल्यावर हा उत्सव फाल्गुनांत करणेंच योग्य होईल याचा विचार उत्सवमंडळानें करावा.

शिवाजीची म्हणून जी एक कुंडली हल्लीं प्रचलित आहे ती कशी चुकीची आहे याचा उद्घापोह कै. लोकमान्य टिळकांनीं ता. २४ एप्रिल १९०० च्या 'केसरी' त केला आहे. त्यांत त्यांनीं असे लिहिले आहे कीं, "कुंडलींत गुरु कर्केचा आहे, पण शके १५४९ त गुरु कर्केला नसून शके १५४५ त तो कर्केला होता." त्यावरून शके १५४५ च्या वैशाख शु. २ चे गणित करून पाहतां ती कुंडली (एक शनि तेवढा वगळून) शिवाजीच्या जुन्या प्रचलित कुंडलीशीं जुळते. त्यावरून मला असे वाटते कीं, शके १५४५ त राहाजीला जो पहिला मुलगा संभाजी झाला तो वैशाख शुद्ध २ ला झाला असवा व त्याची ही कुंडली असावी. आणि शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनीं ती कोणा तरी ज्योतिष्याच्या हातीं लागली असावी व त्या वेळीं संभाजीचें नांवहि विसरून गेल्यामुळे ती शिवाजीच्या नांवावर प्रचलित झाली असावी.

संभाजीची कुंडली




या कुंडलीतं गुरु, मंगळ, रवि व चंद्र असे चार ग्रह उच्चिचे आहेत आणि शुक्र स्वगृही आहे. तथापि या कुंडलीत शनि बलवान् नसल्याने मागाहून कोणी तरी त्या शनीला षष्ठ स्थानांत (शत्रुगृही) आणून बसवून आपल्या मतानें तो दोष काढून टाकला असावा ! पण त्यामुळें या कुंडलीचा कोणत्याच कालाशीं मेळ बसेनासा झाला ! तथापि वरवर पाहतां ही कुंडली शिवाजीच्या पराक्रमाला शोभेशी वनल्यानें ती शिवाजीच्या नांवावर रूढ झाली असावी ! सूक्ष्म रीतीनें पाहणारास या कुंडलीचा शिवाजीशीं मेळ बसत नसून संभाजीशीं मेळ बसतो हें दिवून येईल. धनस्थानाचा स्वामी चंद्र व्ययांत गेला आहे; भाग्येशाची स्वगृहावर दृष्टि नाही आणि कोणता हि शुभ ग्रह भाग्यस्थान स पहात नाही. संभाजीचें आईवर प्रेम नसून बापावर अधिक प्रेम होतें; त्याच्या पाठीवरची एकदोन भावंडें अल्पायु झालीं; आणि संभाजीस अखेरीस शस्त्राघातानें मृत्यु आला इत्यादि गोष्टींचा उलगडा या कुंडलीवरून होतो.

बरें, रूढ कुंडली चुकीची ठरली तरी तेवढ्यावरून शके १५४९ च्या वै. शु. २ ला शिवाजीचा जन्म झाला नाही असें कांहीं सिध्द होत नाही, हें खरें आहे. पण जेथे-शकावलीतल्या मित्या इतक्या विश्वसनीय ठरल्या आहेत कीं, शिवाजीचा जन्म शके १५५१ च्या फा. व. ३ ला झाला हें खरें मानण्याला इतर आधाराची जरूरच राहत नाही. तथापि शके १५४९ वै. शु. २ अगर ५ ही जन्मतिथि मानली जाण्याला कारण काय झालें असावें, या चुकीचा उगम कशांत असावा, याचा उलगडा केला पाहिजे. शिवाजीचा जन्मसंवत्सर शिवप्रतापांत रक्ताक्षी असा आहे. रायरीच्या बखरींत क्षय संवत्सर आहे, तोच इतरहि कांहीं बखरींत आहे. चिटणिसांच्या चरित्रांत प्रभव संवत्सर आहे; जेथे शकावलीत मात्र शुक्ल संवत्सर आहे. अशा रीतीनें संवत्सरांची मालिका शके १५४६ ते १५५१ पर्यंत लागली आहे. यावरून असें अनुमान निघतें कीं संभाजीच्या जन्मानंतर रक्ताक्षी, क्रोधन, क्षय आणि प्रभव; यांपैकीं एकाद-दुसऱ्या संवत्सरांत एक दोन अपत्ये जिजाईस झालीं असावीं. मूल जन्मतांच महिना, तिथिवार व षटकापळें टिपून टेवण्याची वहिवाट सर्वत्र आहे. मुलाचें नांव त्या वेळीं ठेवलेलें नसल्यामुळें त्या टिपणांत मुलाचें नांव नसून प्रथमपुत्ररत्नं, द्वितीय पुत्ररत्नं असा मोषम उल्लेख असतो. पुढें तें मूल अल्पायुषी झालें तर त्या टिपणाचा कांहींच उपयोग नसल्यानें तें तसेंच गढड्यांत पडून राहतें. असलींच एक दोन टिपणें मागाहून कोणाच्या तरी हातीं लागलीं असावीं आणि त्यांतील द्वितीय अगर तृतीय पुत्ररत्न याचा खरा अर्थ विसरून गेल्यामुळें तें टिपण शिवाजीचें म्हणून रूढ झालें असावें. शके १५४९ च्या वैशाख शु. ५ ला जिजाईच्या पोटीं जें कोणतें मूल जन्मलें असेल त्याची कुंडली


पुढील प्रमाणें येईल. यांत द्वितीया व पंचमी अशा तिथि रूढ असल्यामुळें या मुलाची तिथि पंचमी घेतली आहे. जन्मवेळ माहीत नसल्यामुळें अंध कुंडली मांडली आहे.

शके १५४९ वै. शु. ५



या कुंडलीचें जन्मलग्न कोणतेंहि असलें तरी ती शिवाजीसारख्या प्रसिद्ध पुरुषाची नाहीं एवढें खरें. या कुंडलींत कन्या हे जन्मलग्न धरल्यास लग्नेश अष्टमस्थानी अस्तंगत; कारकगृहाची दृष्टि शून्य आणि अष्टमेश षष्ठस्थानी शत्रुगृहीं शत्रूनें दृष्ट असल्याने मुलाचें अल्पायुत्व न सांगतांहि लक्षांत येतें. जन्मलग्न कर्क धरिले तरीहि अनिष्ट योग येतातच. पण जन्मलग्न कन्या धरण्यास एक गमक आहे. म्हणून तें कन्यालग्नच असावें असें मला वाटतें. हे जन्मलग्न धरल्यानें भ्रातृस्थानांत मंगळाचे घरांत गुरु हा शुभ ग्रह येतो, त्यावरून पाठीवरचे भांड पराक्रमी निपजणार हें सूचित होतें. याप्रमाणें शके १५४९ च्या वैशाख शु. ५ ची वाट लागली. जेधेशकावलि, बृहदीश्वराच्या देवळावरील शिलालेख, शिव-भारत इत्यादि लेखी निस्संदेह पुराव्यावरून शिवाजीची जन्मतिथि शके १५५१ फाल्गुन कृ. ३ ता. १९ फेब्रुवारी १६३० ही येते. शिवाजीची म्हणून जी प्रचलित कुंडली आहे ती अगदी अशुद्ध आहे. ती शुद्ध करून घेतल्यास ती कुंडली शिवाजीच्या थोरल्या भावाची संभाजीची ठरते. (शके १५४९ वै. शु. ५ हा जन्मकाल शिवाजीच्या दुसऱ्या एकाद्या अल्पवयी भावंडाचा असावा.) जेधे शकावलि प्रसिद्ध झाल्यानंतर शिवाजीमहाराजांची म्हणून जी कुंडली इतिहाससंशोधक मंडळानें त्रैमासिकांत प्रसिद्ध केली तीहि छापण्यात अनेक चुका झाल्या आहेत. पण त्या योगानें जेधे-शकावलीस बाध येऊं शकत नाहीं. अर्थातच ही जन्मतिथि खरी धरून यापुढें शिवजयंतीचा उत्सव फाल्गुन कृ. ३ ला करावा, मलत्या तिथीला करूं नये, अशी महाराष्ट्रास विनंति आहे.

१८. शकावलींच्या उपपत्ती.



शिवजन्मतिथीत स्थित्यंतर घडवून आणणाऱ्या साधनांपैकी शकावली हे एक मुख्य ऐतिहासिक साधन असल्यामुळे या शकावल्यांच्या स्वरूपाबद्दल दोन शब्द लिहिणे वावगे होणार नाही. बखरीतील विसंगत दिसणाऱ्या तपशीलाला संगती देणारे व कागदपत्रांतील त्रुटित माहितीस सांघणारे असे व मराठ्यांच्या इतिहासाची विनचूक मांडणी करणारे असे शकावली हे एकच साधन महत्त्वाचे आहे. शिवकालीन घराण्यांतील कागदपत्रे जमविण्याचा प्रयत्न आजपर्यंत जितका यशस्वी व्हावयास पाहिजे होता तितका यशस्वी झाला नाही. परंतु असा प्रयत्न गेल्या दोन तीन वर्षांत विशेष जोराने झाल्यामुळे, आपणांस आजच्या उपलब्ध इतिहासांतील गैरसमजुतीने झालेल्या बऱ्याच परंतु ठळक ठळक चुका लक्षांत येऊ लागल्या आहेत. विशेषतः या चुका कालमर्यादेच्याच आहेत व त्या, या शकावल्यांचे सहाय्याने इतक्या सहजपणे सोडविता येतात की, आजपर्यंत आपण बखरीतील वाचन असे कसे चुकीचे केले याबद्दल आपले आपणालाच आश्चर्य वाटू लागते. असो, पुराणीक व कथेकरी सांप्रदायाच्या परिश्रमांमुळे महाराष्ट्रावर झालेल्या तत्कालीन परिणामाने जशी आपल्या अद्वितीय राजांचे आख्यान रचण्याची महाराष्ट्रांत स्फूर्ती उत्पन्न झाली तशीच मुसलमानी राज्यांतील चालू असलेली, तवारिखा अगर आत्मचरित्रवजा रोजनिशी अगर पातशहाच्या कारकीर्दीतील हकीगतीची टिपणे वेळचे वेळी मिळवून नोंद करून ठेवण्याची वहिवाट, शिवाजीपासून नंतरचे कालीन मराठ्यांचे दरबारांत उचलली गेली. ही वहिवाट ज्या वेळी शिवाजी महाराजांनी आपली राज्यव्यवस्था मुक्रर केली त्याचवेळी सुरु केलीस वाटते. शिवाजीमहाराजांनी जरी राज्यसंपादण्याच्या मसलतीस इ. स. १६४६ अगर तत्पूर्वीहि प्रारंभ केला असे घरून चालले तरी तिला दादाजी कोंडदेवाचे मृत्यूपर्यंत वाव मिळाला नव्हता. दादाजीच्या मृत्यूनंतर म्हणजे इ. स. १६४७ च्या अखेरी पासून जरी थोडासा वाव मिळाला तरी आदिल शाही व मोंगली कारभारी नंतर ७—८ वर्षे इतके बलजोरी होते की त्यांचे पुढे आपल्या तत्कालीन जमावनिशी शिवाजीला महाराष्ट्रांत भांडण करून वागणे शक्य नव्हते. म्हणून या मसलतीस मूर्तस्वरूप यावयास योग्य ती संधी मिळण्यास बराच अवधी लागला; व अशी संधी इ. स. १६५६त शिवाजीला प्राप्त झाली. त्याने राज्यसंपादनेस सुरुवात इ. स. १६५७ व ५८ त करून मुलख, गड, किल्ले, काबीज केले व तो आपणास स्वतंत्र राजा म्हणवू लागला.

शिबंदी वगैरेची मुळकी व लढाऊ व्यवस्थाहि त्यानें लाविली. या सर्व व्यवस्थेंत मुसलमानी राज्यव्यवस्था तंतोतंत उच्चलली व त्यांतच राज्यांतील राजकीय व इतर महत्वाच्या घडामोडींची नोंद करण्याची पद्धतीहि चालू केली. अर्थात् राजा या नात्यानें आपल्या राज्यांतील जमीनमहसूल वगैरे बाबींची व्यवस्था करणें जसें जरूरीचें होतें तसेंच निग्निराळ्या भागांतील राजकीय व महत्वाच्या अशा सामाजिक घडामोडींच्या आढाव्यांचें टिपण करून ठेवून तदनुरोधें मुलुखाचा व ननीन राजकारणाचा बंदोबस्त करणें तितकेंच महत्वाचें होतें. तेव्हां अशीं टिपणें करून ठेवण्याची पद्धति चालू करणें महाराजांना आपल्या राज्याची मांडणी होतांच इष्ट वाटल्यामुळें आज आपण जिला शकावली म्हणत आहों त्या राजकीय घडामोडींच्या जमाखर्चाच्या कीर्दीस सुरुवात झाली. अर्थात्च या जमाखर्चाचीं टांचणें जशीं सेनापती, सरनौबत, जमेनास, सरकारकून, सुभेदार, इत्यादि लोकांकडून येऊन पोहोंचली तसतशीं तीं जमेस घेण्यांत आलीं. त्यामुळें या कीर्दीस असले जमाखर्च जरी त्या त्या शकांत जमेस घरण्यांत आले तरी ते मितीवार अगर तिथीवार जमेस घरणें शक्य नव्हते. अर्थात् या कीर्दीकाराला जसजशी सरकारी माहिती पुरविण्यांत आली तसतशी त्यानीं ती नोंदून ठेविली. या कीर्दीचा जमाखर्च संभाजी अखेरपर्यंत अखंड चालणें साहजिक होतें. परंतु राजारामकालीं जी घालमेल झाली त्यांत मराठी राज्यांत अस्वस्थता माजली. तरीहि राजारामानीं आपली प्रधान, मंत्री, कारकून, वगैरे मंडळी सर्व शिवाजीच्या कालापासून कारभारांत असलेल्या घराण्यांनूनच निवडल्याकारणानें सरकारी दप्तरखाना या घगण्याबरोबर कायम राहिला व तो तसाच शाहूच्या आगमनापर्यंत कायम राखणें या 'मन्हाठ' राज्याच्या मंडळानें केलें. परंतु शाहूच्या आगमनानें मराठी राज्याचीं ताराबार्डनें जीं दोन शकलें केलीं त्यायोगें व शिवकालीन कित्येक घराणीं 'मन्हाठ' राज्यासाठीं केलेल्या आत्मयज्ञांत नामशेष झाल्यामुळें या सरकारी दप्तरांत खंड पडला व कित्येक प्रसंगीं त्यांतील धागा अजिबात तुटला व शाहूच्या नूतन कारकीर्दी बरोबरच नवीन दप्तर सुरू झालें. या नूतन अमदानींत जुन्या गदपत्रांची अगर या राजकीय जमाखर्चाची जरी जरूर भासली असली तरी, पूर्ण करण्याची तेवढी निकड नव्हती. अशा कागदपत्रांच्या अभावीं केवळ पोताच्या सांगण्यावर भरवसा ठेवून नूतन सनदाहि देण्यांत आलेल्या बहूत आपल्या पहाण्यांत येत आहेत. त्यावरूनहि सरकारी दप्तरखाना शिवकालच्या घराण्यांबरोबर मराठी राज्याला अंतरला हें सिद्ध होत आहे. राजाराम कालीन सभासदी बखरहि नंतर शोध करून लिहिणाऱ्या बखरकारांनाहि उपलब्ध होऊं नये व त्यांतील कोणताहि भाग त्यांना उद्धृत करितां येऊं नये याचेंहि कारण या घालमेलानें दप्तरखान्याचा संबंध तुटणें हेंच होय. असो, अशाप्रकारें शाहू-

कार्ली नूतन राज्यबंधारणेत् जरी या राजकीय घडामोडींच्या कीर्दीची वहि-
वाट चालू करणें इष्ट होतें तरी मुद्दां तिची पूर्तता मागील जमाखर्चानें करणें
तितकें जरूरीचें नव्हतें. या कारणानें ही कीर्द शाहूकालापासून नवीनच चालू
होऊन ती पेशवाई अखेरपर्यंत बिनहरकत चालू राहिली यांत शंका नाहीं.
अशा रीतीनें या मराठी राज्याच्या दोन कीर्दी स्वतंत्रपणें महाराष्ट्रांत उत्पन्न
झाल्या. वास्तविक या दोन्हीहि एकच. परंतु उपरिनिर्दिष्ट कारणानें या तुटल्या-
मुळे दोन झाल्या. शिवाय याचें मुख्य कारण म्हणजे सरकारी दत्तरखाना हा
खास राजाच्या मालकीचा म्हणून मानला जात नसून तो ज्या व्यक्तीकडे कार-
भार आला त्याच्याच मालकीचा रहात असे हें होय. असो, याप्रमाणें आपल्या
आजच्या शकावल्या किंवा तत्कालीन मराठ्यांच्या राजकीय घडामोडींच्या कीर्दी
कशा अस्तित्वांत आल्या याबद्दल विचार झाल्यानंतर, या शकावलीचा प्रसार
कसा झाला व आज ज्या या शकावल्या अगर राजकीय कीर्दींच्या नकला
पहावयास मिळतात त्या नकलांचें प्रयोजन काय होतें याचा विचार करूं.

२ शिवकाली नूतन राज्यारंभ झाल्यानें गोताच्या साक्षीनें गांवाशिवांचे खटले तोड-
तांना ज्या राजाजांवरून अगर स्वामीकार्यावरून न्याय मिळविण्याची अपेक्षा करा-
वयाची ती सर्व राजकारणें अगर स्वामीकार्यें केवळ एका पिढीच्याच कालाला मर्या-
दित असल्यानें अशाप्रकारची माहिती मिळविण्यासाठीं अन्यसाधनांची अपेक्षा
करण्याची जरूर नव्हती. परंतु, शिवाजीच्या मृत्यूनंतर व विशेषतः औरंगझे-
बाच्या स्वारीनें महाराष्ट्रांत उत्पन्न झालेल्या महाराष्ट्रांतील कित्येक भागांतील
अनिश्चिन परिस्थिती व विशेषतः आण्णाजी व सोयराबाईच्या कारस्थानामुळे
कित्येक शिवकालीन एकनिष्ठ घराण्यांत उत्पन्न केलेली तेढ यांमुळे अनेक गांवा-
शिवांचे वगैरे खटले उपस्थित झाले व तत्कालीन घराण्यांना न्यायाचा कांटा
आपलेकडे ह्नुकवून घेण्याकरितां आपल्या घराण्यांतील पुरुषांनी शिवशाहीस
केलेल्या मदतीची व शौर्यपूर्ण स्वामीकार्याची जंत्री देणें जरूर पडेल. अर्थात्
आपल्या तर्फेच्या तकरिरी अगर करिने तयार करितांना आपल्या घराण्याची
नोंद त्यांत नमूद करण्यासाठीं त्यांना राजकीय घडामोडींची माहिती बिनचूक मिळ-
विणें इष्ट असे; व अशी माहिती बिनचूक मिळविण्यास केव्हांहि मुसलमानी
राज्यांतील तवारिखांप्रमाणें कांहींतरी योजना असणें साहाजिक होते. म्हणून
उपरिनिर्दिष्ट राजकीय घडामोडींच्या खतावणीकडे धांव घेणें त्यांना जरूर पडे.
अर्थात् अशा खतावणींतून उतारे घेतांना आपल्या कालास जरूर अभ्रणान्या
तेवढ्याच भागाचे उतारे भेतलें जात. उदाहरणार्थ, संभाजीच्या उत्तरकालीं
एखादा माणूस फितूर होऊन औरंगझेबास मिळून नंतर राजारामकालीं मराठ्यां-
चा जम बसत आहे असें पहातांच मराठ्यांकडे आला, किंवा एखादे घरा-
ण्यांतील एक बडील बाजू मोंगलांस मिळाली व दुसऱ्या बाजूस

आपल्या घराण्यांत चालत आलेले पूर्वापार हक्क राजारामकार्ली परत मिळवावयाचे असतील तर तो माणूस राजारामकालपर्यंतच्या त्या कीर्तीचा उतारा आणवून त्यांत त्याचे घराण्यांत परंपरेने चालत आलेली व असल कागदपत्रांवरून निश्चित समजणारी हकीकत घालून एक टांचण तयार करी व नंतर त्या आधाराने करिना अगर तकरीर लिहिण्यांत येई. अर्थात् असली तकरीर अगर करिना गोतापुढें ठेवतांना त्यांत दिलेल्या माहितीतील विनचुकतेबद्दल विशेष खबरदारी घ्यावी लागे. कोठें कोठें गोताला न पटणारे विषय आल्यास त्याबद्दल त्याला अधिक पुरावे द्यावे लागत. निदानपक्षां दिव्य तरी घ्यावे लागेच. यावरून तकरीरा व करिने तयार करितांना केल्ले विधानें तत्कालीन पुराव्याप्रमाणें विनचूक राखण्याची खबरदारी किती घेतली जात असे याचा बोध होईल व अशा प्रकारचे करिने अगर तकरीरा तयार करितांना शकावली अगर या राजकीय घडामोडींच्या जमाखर्चाचे उतारे विनचूक करून घेणें कसें अवश्यक असें हें दिसून येतें. बखरी या आख्यानाकरितांच विशेषतः लिहिल्या गेल्यामुळे त्यांची नकल करून घेणें ती पूर्ण करून घेणें जरूर पडे. परंतु तशी स्थिति या राजकीय घडामोडींच्या कीर्तीची नव्हती. ज्या कालांत त्या त्या घराण्यांतील कर्त्या पुरुषांचा संवघ तुटला तेथें तेथें हें नकलेचें कारण पूर्ततेस जाई व आपली आजची त्या घराण्यांतील शकावली तेथेंच विराम पावे. अर्थात् या विरामावरून आपल्याला शकावलीच्या नकलेचा कालनिर्णय करणें जसें सोपें जातें तसेंच हीं घराणीं केव्हां विराम पावलीं याचाहि कालनिर्णय करितां येऊन त्या घराण्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा बोध होतो. प्रथम प्रथम जरी मूळ कीर्तीवरून नकल करून घेण्याचा प्रयत्न झाला असला तरी नंतर नकलेवरूनच नकला होणें अगदीं साहाजिक होतें. सारांश, ज्याला आपण आज शकावली म्हणत आहों तिची जोपासना कशी सधेतुक झाली हें समजून घेतें. वर सांगितलेंच आहे की, कालप्रसंगानें अगर महाराष्ट्रांत झालेल्या राज्यक्रांतीनें या राजकीय घडामोडींच्या कीर्तीचा घाणा इ. स. १७०८ त तुटल्यामुळे व त्याबरोबरच शिवकालीन घराणींहि बहुतेक नामशेष झाल्यानें राजारामकार्ली ज्या तकरीरा व करिने तयार करण्यांत आले त्यांसाठीं जशी या पहिल्या कीर्तीची जोपासना झाली त्याचप्रमाणें शाहूच्या उत्तरकाली व नंतर ज्या तकरीरा व करिने तयार करण्यांत आले त्यांत या दुसऱ्या कीर्तीची जोपासना झाली. यानंतर शिवकालीन पुरुषांच्या पराक्रमावर दौलतीचे खटले सांगणारीं अगदींच विरळ घराणीं राहिल्यानें या कीर्तीच्या दोन्हीहि तुकड्यांची सांघणी क्वचित् प्रसंगीं करितां येण्यास या दोन्हीहि तुकड्यांची जोपासना करणारीं घराणीं आढळणें जरी शक्य असलें तरी तें तितकें आशास्पद नाहीं. सभासदी बखर राजाराम कालीन असूनहि

ती पेशवेकालीन शोधक बखरकारांनाहि उपलब्ध नसावी, किंवा खंडो बह्ना-
 ळानें तयार केलेल्या बखरी त्याच्याच घराण्यांतील प्रसिद्ध बखरकार मल्हार
 रामराव चिटणीसास उपलब्ध नव्हाव्या इत्यादि अनेक उदाहरणांवरून आपणाला
 तत्कालीन दप्तखात्याच्या व्यवस्थेचा बोध करून घेतां येतो. असो, शाहूनंतरचीं
 किंवा पेशवे कालीन घराणीं बहुतेक नवीनच उदयास आल्यानें व विशेषतः
 राजारामकालीन महाराष्ट्रावरील संकट हेंच स्वाभीकाजांचें मुख्य व महत्वाचें
 स्थान झाल्यानें या पेशवेकालीन घराण्यांतील तकरीरासाठी जी माहिती मिळ-
 विणें जरूर होतें ती सर्व या नूतन कीर्दीतूनच मिळविल्यानें कार्यभाग साधे.
 त्यामुळे या घराण्यांतील तकरीरांत विशेषतः राजारामकालीनच वर्णन दृष्टीस
 पडतें व फार तर स्वतःचे कागदपत्रांवरून सांपडणारी वंशवेल किंवा थोडी-
 बहुत शिवकालीन माहिती त्यांत दिली जाई. यावरून आपणांस असे अनुमान
 काढतां येतें कीं या घराण्यांना ही पहिली खतावणी उपलब्ध नव्हती व राजा-
 राम, संभाजी व शिवाजी यांचे अमदानींतील पुरुषांचा उल्लेख करितांना या
 कालांतील राजकीय घडामोडींचा उल्लेख करणें जेव्हां जरूर पडे तेव्हां तो
 मोघम व ऐकीव माहितीच्या जोरावरच करणें भाग असे. अर्थात्च अशा
 ऐकीव माहितीची जोड करून देतांना या मंडळीना तत्कालीन माहिती जनेस
 घरावी लागे व अशा तऱ्हेनें मिळविलेल्या माहितीनें ही मंडळी शाहूकारां सुद्धा
 केलेल्या कीर्दीची पूर्तता करांत असत. अर्थात्च या शकावलीच्या पूर्वकालीन
 नोंदींचे रचनेंत राजाराम कालीन हकीकत प्रत्यक्ष पहाणाऱ्या मंडळीच्या स्मृती-
 मुळेच विपुल सांपडणें जसें शक्य आहे तसेंच त्यांत शिवाजी व संभाजी
 कालीन माहिती सांपडणें कालमानानें झालेल्या विस्मृतीमुळे कठीण असे. अशा
 तऱ्हेनें या दोन प्रकारच्या कीर्दी अस्तित्वांत येऊन आजच्या शकावल्यांचा
 प्रसार झाला व नकलावरून नकलाहि तयार करण्यांत येऊं लागल्या. भाऊबंद-
 कीचे खटले जसजसे वाढूं लागले तसतसा या शकावल्यांचा प्रसार प्रत्येक घरा-
 ण्यांत अधिकाधिक होऊं लागला.

३. आतां वर केलेल्या स्पष्टीकरणप्रमाणें या राजकीय घडामोडींच्या
 जमाखर्चाच्या नोंदी अगदीं तत्कालींच झाल्यानें या शकावलींतील माहितीला
 ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व प्राप्त होत आहे ही गोष्ट जरी सिद्ध असली
 तरी या शकावलींच्या नोंदींत कोणत्या चुका आढळणें साहजिक आहे व अ-
 सल्या शकावल्यांतील माहिती इतिहासास घेतांना आपल्याला तिचें परिक्षण
 करण्यास कोणत्या कसोटीस उतरवून घेणें जरूर पडेल त्याचें विवेचन करूं.
 मूळ प्रतीच्या अभावीं, तकरीरा अगर करिने तयार करण्याकरितां केलेल्या नक-
 लांबद्दल आपण नंतर विचार करूं. प्रथम मूळ कीर्दींच्याच प्रामाण्याबद्दल ऊहा-
 पोह करूं. सरकारांत माहिती पुरविणाऱ्या माणसांचे मनांत विकल्प नसला व

ती लिहितांना मुख्य बाबीबद्दलची माहिती जरी अगदी विनचुक असली तरीहि एखाद्या अनुषंगिक बारिकसारिक बाबींतील काल अगर किरकोळ भागाविषयी अप्रत्यक्ष रीतीने मिळविलेल्या माहितीत गैरसमजुतीचा प्रकार शिरणें साहजिक असतें. परंतु असले प्रसंग क्वचितच आढळतात. कारण विशेषतः शकावलींतील टिपणें अगदी ठळकठळक बाबींचीच असतात. माहिती कळविणाऱ्या अगर ती संकलित लिहून ठेवणाऱ्या माणसांकडून नावातील वर्णन्यासांत वगैरे हस्तदोष अगर इतर शब्दलोप अगर मुसलमानी वगैरे नांवाबद्दलच्या अज्ञानामुळें त्या नावांतील वर्णन्यासांत कांहीं दोष या शकावल्यांत शिरकले जातात. उदाहरणार्थ, 'शहादीखान' 'शहाबादीखान' इत्यादीनें 'शहाबुद्दीन' खानाचा नामनिर्देश करणें वगैरे. तसेंच एखाद्या सरदाराचें अगर राजाचें नांव देणें वगैरे ते टोपण नांवांनीं देणें वगैरेहि दोष दृष्टीस पडतात. परंतु हे दोष कोणत्याहि कार्णी घडणारे व सामान्य असतात. अर्थात् अशा प्रकारचे दोष दृष्टीस पडल्यानें या कीर्तीची विनचुकता नाहीशी होते नाही हें जरी खरें असले तरी संशोधकांनें असल्या चुका सुधारून शुद्ध प्रत लोकांपुढें ठेवणें हेंच त्याचें कार्य असतें. मूळ प्रतीत किंवा असल्या कीर्तीच्या लेखनात आणखी एक चूक राहाण्याचा संभव असतो; ती चूक म्हणजे एखाद्या शकाचे नंतर त्या शकांतील मजकूर लिहून आला व आपल्या मजकुराचा कालनिर्देश नंतर 'एका महिन्यांनीं' वगैरे सारख्या मोघम शब्दांत लिहून आला असला व हें टांचण तितकें नीट काळजीपूर्वक उतरून न घेतलें गेलें तर ती नांद दुसऱ्या किंवा नंतरच्या शकांत जाणें साहजिक असतें; तसेंच कोणताहि शोध देणें तो जर एखाद्या अक्षराला गिरवूनच दिल्यास वाचनांत दुर्बोधता आणणें किंवा शोध घातला असतांहि त्या शोधाची नक्की जागा दाखविणारें काकपद न लिहिणें असलेंहि बारिक सारिक दोष मूळ कीर्तीत राहणें शक्य आहे. अर्थात् अशा दोषामुळें त्यावरून नक्कल करणाराची समजूत न पटत्य मुळें ते दोष अधिकच विपर्यस्त झालेले आहेत. वर ज्या दोषावलीचा निर्देश केला ती मूळ कीर्तीतील आहे असा म्हणण्याचा माझा मुळींच आशय नाही. व मूळ प्रत पाहावयास मिळाल्याखेरीज असें विधान करणें चुकीचें होईल हीहि गोष्ट माझ्या लक्षांत आहे. परंतु उपरिनिर्दिष्ट विवेचन करण्याचें कारण इतकेंच की त्यायोगें आपणाला एकच चूक सर्व अगर बऱ्याच नकलांत कां दृष्टीस पडते याचा उलगडा करतां येतो. असो. या प्रकारें शकावलींत सामान्यतेनें आढळणारे गुणदोष कसे कसोटी लावून सुधारवायाचे याचें स्पष्टीकरण केल्यानंतर प्रत्येक व्यक्तिशः नकलेंत किंवा नकलेवरून केलेल्यानकलेंत चुका कोणत्या रीतीनें घडून येतात व शोधानंतर त्या कोणत्या मार्गांनीं सुधारतां येणें शक्य असतें याचा विचार करूं. नकलकारांचे हस्तदोष दोन प्रकारचे आहेत. एक

मोडी लिपीचें वाचन चुकीचें केल्यामुळें किंवा दिलेल्या नोंदीचा मूळ अर्थ न समजल्यामुळें अर्थविपर्यासानें एखादें अक्षर अगर शब्द बदलण्यानें दोष घडून येतात; व दुसरे लिहितांना सहज अजाणतेपणें हस्तदोषानें एकादा शब्द, वाक्य अगर ओळ गाळण्यानें अगर एखाद्या शब्दाबद्दल चुकीचा शब्द नजर चुकीनें लिहिण्यानें दोष घडून येतात. कित्येक आधुनिक नकलकारांनीं जुनी भाषा काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे असल्या नोंदींत बराच अर्थविपर्यास होऊन मजकूर लिहिलेला आढळतो. परंतु असल्या दोषांबद्दल लिहिण्याचें येथें प्रयोजन नाहीं. आपण असल्या नकलांना नवीन सुधारलेली आवृत्ति म्हणूं व या बाबीचा ऊहापोह करण्याचें येथेंच सोडून देऊं. सारांश, वर सांगितल्याप्रमाणें दोन्ही प्रकारच्या घडून येणाऱ्या चुकांचें शुद्धीकरण आपणाला आंतील अनुमानिक अगर तदवलंबी मजकुरावरून करितां येण्यासारखें असतें. 'ब', 'द', 'ह', 'ल', 'ला', 'क' इत्यादि अक्षरवाचनाच्या चुका संदर्भावरून तेव्हांच शुद्ध करितां येतात. अक्षर, शब्द, अगर संबंध ओळ अगर वाक्य गळलें असेल तर तें दुसऱ्या नकलेवरून भरून काढतां येतें. तिथी, वार, पक्ष, मास, शक, व संवत्सर यांतील हस्तदोष गणिताच्या सहाय्यानें दूर करितां येतात. एकाद्या शकांतील प्रथम अगर शेवटचें कलम नजरचुकीनें पूर्वीच्या अगर नंतरच्या शकांत घुसडलें गेलें असेल तर त्या नोंदीचा शक मार्गें अगर पुढें होतो तो गणिताच्या प्रमाणानें अगर प्रत्यंतर पुरावा पाहून सुधारतां येतो. या चुका विशेषतः एखाद्या शकाच्या शेवटच्या पौष-फाल्गुनादि एकदोन महिन्यांतील नोंदी प्रथम येऊन त्यानंतर प्रथमचे चैत्रवैशाखादि महिने आले असले तर होतात. नकल करितांना हे या शकाचे शेवटचे महिने पूर्वील शकांतील असें समजून लेखन केलें जातें; किंवा एखाद्या शकाचे चैत्रादि प्रथम महिने शेवटीं आले म्हणजे या प्रथम महिन्यांच्या नोंदी नंतरच्या शकाखाली घालण्याचा नकलकारांना मोह पडतो. वस्तुतः मूळ नोंदीचा क्रमांक माहितीच्या पोहोचिवर अवलंबून असतो. मुसलमानी व युरोपियन नांवांतील चुका इतर पुराव्यांवरून दुरुस्त कराव्या लागतात. असो. अशा प्रकारें नकलांतून वगैरे जसे लेखनदोष दृष्टीस पडतात तसेंच विसाव्या शतकांतील माणसांस घोंटाळ्यात घालणारे कांहीं विशेष सोळा-सतराव्या शतकांतील लेखनांत पहावयास सांपडतात. ह्या लेखनपद्धतीतील कांहीं प्रकार पुढें देतो. एखाद्या बाबीची नोंद करितांना जेव्हां तदनुषंगी परंतु तत्पूर्वी घडलेल्या एका अगर अधिक बाबींची नोंद करावयाची असते तेव्हां ती 'ऊन' प्रत्ययांत धातुरूपें योजून नंतर या बाबीपुढें मुख्य बाब दिलेली असते. परंतु या सर्व बाबी एकाच कार्याच्या भागमात्र असतात. अर्थात् ज्या तिथीपुढें अशी माहिती दिलेली असते तींतील मुख्य बाबीचा त्या तिथीशीं संबंध घरावयाचा

असतो, व 'ऊन' प्रत्ययांत घातुरूपानें दर्शित केलेल्या बाबी तत्पूर्वी घडल्या, असें समजावयाचें. नोंद करितांना ज्यावेळीं दोन अगर अधिक बाबी स्वतंत्र परंतु एकमेकांशीं संबंधित असून एकाच तिथीला अगर मितीला घडल्या असें दाखवावयाचें असतें तेव्हां 'ते समई', 'तेव्हां' यासारखीं क्रियाविशेषणें योजून संबंधित परंतु स्वतंत्र बाबी दर्शविल्या जातात. जर एखाद्या गोष्टीचें विवेचन करितांना नंतर घडलेल्या तत्कार्यसंबंधीहि बाबी सांगणें जरूर किंवा इष्ट वाटल्यास 'मग', 'नंतर', 'उपरि' इत्यादि शब्दांचा उपयोग केला जातो. अर्थात् ज्या तिथीला ही नोंद केलेली असते त्या तिथीशीं मुख्य बाबीचा संबंध असून 'मग', 'नंतर' वगैरे पुढें येणारीं कलमें त्या तिथीनंतरचीं आहेत असें समजावें. एकाच तिथी अगर मितीपुढें येणाऱ्या स्वतंत्र बाबीची नोंद करितांना या बाबींतील स्वतंत्रपणा दर्शविण्यासाठीं या बाबींतील प्रत्येकीपुढें '१' हा आंकडा घातलेला असतो. एखाद्या मुख्य बाबीची फोड करितांना जर तत्पूर्वी घडलेल्या गोष्टी अनुसंधानवाचक अगर कारणात्मक म्हणून लिहिणें जरूर असल्यास हीं कारणात्मक किंवा अनुसंधानवाचक वाक्यें एकापुढें एक परंतु पूर्ण क्रियापदांनीं युक्त अशा अगदीं स्वतंत्र वाक्यांचा उपयोग करून कोणत्याहि कारणात्मक अव्ययाची योजना न करितां एकापुढें एक संगतवार लिहिलेलीं असतात. अशा वेळीं अनुसंधानवाचक सर्व वाक्यांनीं दर्शविलेल्या स्वतंत्र बाबींची कालमर्यादा भिन्न असून मुख्य बाबीच्या तिथीच्या बरीच पूर्वींवी असते. अर्थात् दिलेल्या तिथीचा अगर मितीचा संबंध मुख्य बाबीकडे घ्यावयाचा असतो हें सांगावयास नकोच. तसेंच एकाद्या नकलेंत चूक अगर द्विरुक्ति असेल तर या नकलेवरून दुसरी नकल करून घेतांना नकलकार ती न सुधारतां तशीच देऊन तीपुढें तो 'रजू' हा शब्द लिहितो. असो. आज जिला आपण शकावली म्हणतो त्या राजकीय घडामोडीच्या कीर्दीच्या इतिहासाचें व तिच्या सामान्य स्वरुपाचें हें ठोकळ मानानें विवेचन केलें आहे. शकावलीबद्दलचा विचार अधिक सविस्तर रीतीनें मी माझ्या 'मराठी राज्याची उदयकाल-शकावली' या निबंधांत केला असून हा निबंध मी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या १३व्या संमेलन प्रसंगीं ता. ३० मे १९२५ रोजीं वाचला आहे. तसेंच शकावल्यांच्या अनेक प्रती मिळवून त्या संकलित किंवा एकत्रित करून व त्यांतील नोंदींचीहि मांडणी तारीखवार देऊन मी एक संशोधनपूर्ण शकावलीहि प्रकाशनार्थ मंडळास सादर केलेली आहे. ती प्रकाशित झाल्यानंतर साधारण वाचकालाहि तिचा उपयोग करण्यास फारच सोंपें जाईल. असो. या लेखांत आजपर्यंत छापल्या गेलेल्या अगर उपलब्ध असलेल्या शकावल्यांचें व्यक्तिशः परिक्षण वगैरे करण्याचें प्रयोजन दिशत नाही म्हणून येथेंच मी वाचकांची रजा घेतों.

१९ शिवाजी महाराजांची स्वराज्यकल्पना.

(ले—चि. वि. वैद्य)

हिंदुस्थानांत स्वराज्य स्थापण्याचें श्रेय शिवाजी महाराजांसच आहे असें आम्हांस वाटतें. शहाजीनें मोठ्या सैन्याच्या जोरावर पुष्कळ सत्ता मिळविली व भोगली, तरी मुसलमानांच्या ताब्यांतून महाराष्ट्रास सोडवितां येईल आणि येथें स्वराज्य स्थापन करितां येईल ही गोष्ट अशक्य आहे असे त्यास वाटत असावेसें दिसतें. यासाठीं स्वराज्यस्थापनेचें अविभाज्य श्रेय शिवाजी महाराजांसच आहे. ही शिवाजी महाराजांची स्वराज्यकल्पना पुष्कळशी अलिकडच्याच प्रकारची होती अशी आमची समजूत आहे. शिवाजी महाराजांनाच स्वराज्य शब्द हिंदुस्थानाच्या इतिहासांत प्रथम उच्चारला. आणि तो शब्द दादाभाई नौरोजींनीं उचलून अलिकडील राजकीय चळवळींत पुढें आणला. असा शब्द व अशी कल्पना परराज्यानंतरच उत्पन्न होणें शक्य आहे. मुसलमानांच्या तीन-चारशें वर्षांच्या परकीय अमलानंतर खऱ्या स्वराज्याची कल्पना महाराष्ट्रांत उत्पन्न झाली व ती शिवाजी महाराजांच्या प्रथम डोक्यांत आली 'हें देणें ईश्वराचें'. प्राचीन काळीं आपल्याच राजांचें राज्य हिंदुस्थानांत नांदत असल्यानें हिंदुस्थानांत खरी स्वराज्याची कल्पना उत्पन्न न होणें साहजिक आहे. हिंदुस्थानांतील लोकांच्या राजकीय कल्पनाहि चुकीच्या होत्या व हें स्वराज्याची योग्य कल्पना उत्पन्न होण्यास पुष्कळ काळ पावेतो आडवें आलें, हेंहि मान्य करावे लागेल.

राज्य किंवा राष्ट्र लोकांचें आहे ही कल्पना अति प्राचीनकाळीं हिंदुस्थानांत असली तरी ती लौकरच नष्ट झाली. वैदिककाळीं किंवा भारतकाळीं कुरु, पांचाल, मद्र वगैरे लोकांचीच नांवे देशास व राजास असत. परंतु पुढें राजसत्ता चोहीकडे प्रबल होऊन राजांची नांवे देशास पडूं लागली. किंवा राजधानीच्या नांवानेंहि राज्य ओळखूं लागलें. राज्य शब्दांतच ही चुकीची राजकीय कल्पना प्रतिबिंबित झालेली दिसते. राजाचा मुलूख ते राज्य अशा अर्थानें राष्ट्र शब्द मागे पडून राज्य शब्द पुढें सरसावला. त्यामुळें देश राजाचा ही कल्पना रूढ व प्रसृत झाली. हिंदुस्थानांतील राज्यें म्हणजे राजांचे देश असाच शब्द-व्यवहार चालू झाला. राष्ट्रभावना नष्ट होऊन राजभक्ति चोहीकडे आदरणीय झाली. राजास जें राज्य मिळतें तें परमेश्वराच्या कृपेनें मिळतें, लोकांच्या संमतीनें नव्हे, असाहि सिद्धांत राजकीय तत्त्वज्ञानांत प्रविष्ट झाला. आणि देशावर प्रचलित राजवंशांत जन्मलेले पुरुष यांचीच मालकी अशी लोकांची समजूत झाली.

संसारांतील हजारों घडामोडी कल्पनांवर कशा चालतात हें पाहिलें असतां आश्चर्य वाटतें. संकल्पावर संसारांतील हजारों व्यवहार चालतात व

उच्च नीच संकल्प उत्कर्षापकर्षास कारण होतात. युक्त व पायाशुद्ध राजकीय कल्पना नसल्याने हिंदुस्थानांतील लोकांचें फारच नुकसान झालें आहे. देश राजाचा, ही कल्पना रूढ झाल्याने हिंदुस्थान देशावर मालकी दिल्लीच्या बादशाहाची ही कल्पना कित्येक शतके लोकांत रूढ होती. यांचा उगम कल्पनेनें पांडवांपर्यंत पोहोचविला. हिंदुस्थानचे सार्वभौम पांडव, त्यांचे वंशज तंवर, त्यांचे स्थानापन्न मुसलमानी बादशाहा असा संबंध लागून 'मुलूख बादशाहाका' अशी समजूत हिंदुस्थानांत अगदीं अलिकडेपर्यंत होती. या समजुतिला धक्का न बसावा म्हणून इंग्रजांनीं बंगाल्यांत सत्ता चालविली तेव्हां बादशाहापासून बंगाल खंडानें घेतलें !! आणि 'मुलूख बादशाहाका अमल अंग्रेज सरकारका' अशी द्विदल राज्यपद्धति दर्शनी सुरू केली.

दक्षिणेंतहि बेदरचे बादशाहा दिल्लीच्या बादशाहाचे प्रतिनिधि, ईश्वरकृपेनें सत्तावान्, अशीच समजूत शेकडों वर्षे होती. त्या वेळेचे मराठी लेख पाहिले म्हणजे बेदरचे बादशाहा म्हणजे दक्षिणचे मालक ही सर्वव्यापी समजूत दिसते. तीच समजूत बेदरचे पांच तुकडे झाले तेव्हांहि राहिली. नगर किंवा विजापूरचे बादशाहा हे परमेश्वरकृपेनें महाराष्ट्राचे मालक आहेत असेंच लोक समजत. स्वामिभक्तीनें म्हणा किंवा लोकांच्या समजुतीनें म्हणा शहाजीस सामर्थ्य होतें तरी निजामशाहीचा वारस लहान मुलगा मांडीवर घेऊन शाहाजी गादीवर बसे, तेव्हां त्या मुलास अधिकार कां आणि मी महाराष्ट्राचा राजा कां नाहीं ? ही कल्पना त्यास सुचत नव्हती. कदाचित् सुचली असती तरीमुद्धां लोकांच्या कल्पनेंत जोंपर्यंत परिवर्तन झालें नव्हतें तोंपर्यंत त्यास कांहींच करितां आलें नव्हतें. निजामशाहीच्या वंशातील अल्पवयी मुलगा हाच देशाचा मालक अशी सर्व लोकांची समजूत होती. तात्पर्य, बादशाहा हा हिंदुस्थानचा मालक ही समजूत प्रथम घालविणें जरूर होतें. राज्याचे मालक लोक आहेत हें प्रथम शिवाजी महाराजांनीं लोकांच्या मनांत ठसविलें. विजापूरहर्शांतील जुलूम व मोगलशाहीतील औरंगजेबाचा धर्मच्छल यामुळे ही कल्पना रूढ होण्यास मदत झाली ही गोष्ट खरी. पण एक कल्पना घालवून दुसरी कल्पना प्रसृत करणें व तीस योग्य नांव देणें, हें जें महान् व्यक्तीचें लक्षण तें शिवाजी महाराजांस लागू पडतें. महाराष्ट्र विजापूरच्या बादशाहाचें नसून महाराष्ट्रीयांचें आहे ही भावना त्यांनीं जागृत केली व यासच त्यांनीं स्वराज्य हें नांव दिलें.

शिवाजी महाराजानंतर ही भावना महाराष्ट्रांत पुष्कळ वर्षे जोरांत होती. पण पेशवाईच्या उतरत्या काळांत ती नष्ट झाली असें म्हणावें लागतें. याचे अनेक दाखले देतां येतील, पण शेवटचा दाखला म्हणजे दुसऱ्या बाजीरावानें इंग्रजांच्या हातावर मराठी साम्राज्याचें उदक घातलें तो होय. लोकांची समजूत अशी दिसते कीं, मराठी साम्राज्याचे मालक पेशवे आणि खासगी मिळ-

कनीप्रमाणें हें राज्य पेशव्यांस वाटेल त्यास देतां येणें शक्य आहे; पण खरा राजकीय सिद्धांत म्हटला म्हणजे राष्ट्र लोकांचे आहे, राजाची खासगी मिळकत नव्हे; राजा लढाईत हारला तरी राष्ट्र शत्रूचे होत नाही; आणि राजाच्या सनदेनें किंवा लेखानें राज्य किंवा राष्ट्र दुसऱ्याकडे जात नाही. असा सिद्धांत पाश्चात्य देशांत संमत झाला आहे. तिसऱ्या नेपोलियनच्या वेळेला जेव्हां फ्रान्सचा पराभव होऊन नेपोलियन जर्मनीच्या स्वाधीन झाला, तेव्हां जर्मनीनें नेपोलियनशी तह करून कोणताही संधि केला नाही किंवा कोणताही मुख्य घेतला नाही. पॅरीस येथें नवे लोकसत्ताक राज्य बनल्यावर त्या राज्याशीं तहाचें बोलणें जर्मनीनें केलें. हर्लिसुद्धां पाश्चात्य देशांत कोणत्याही तहाचीं कलमें लोकसभेपुढें मंजूर करून घ्यावीं लागतात. राजास स्वतंत्रपणें राष्ट्राची किंवा प्रांताची विल्हेवाट करण्याचा अधिकार नसतो. असो. राष्ट्र राजाचें आहे ही कल्पना हिंदुस्थानच्या लोकांच्या मनांत ग्विळलेली नष्ट होऊन त्याऐवजीं राष्ट्र लोकाचें आहे व राजा हा लोकांचा प्रतिनिधि आहे ही पायाशुद्ध कल्पना खिळली पाहिजे. शिवाजी महाराजांनीं महाराष्ट्रांतील लोकांच्या मनांत ही कल्पना भरवून जोराची राष्ट्रीय भावना कशी जागृत केली हें आपण पाहूं.

शिवाजी महाराजांचें स्वराज्य म्हणजे भोसल्यांचें राज्य नव्हे, किंवा उच्चवर्ण मराठे क्षत्रियांचेंहि राज्य नव्हे. राज्य बादशाहाचें किंवा राजाचें ही कल्पना नष्ट करून राज्य लोकांचें ही कल्पना लोकांच्या अन्तःकरणांत शिवाजी महाराजास ठसवावयाची होती. त्याप्रमाणें राष्ट्र महाराष्ट्रियांचें आहे असें ते लोकांच्या मनांत बिंबवीत. याचा प्रत्यंतर पुरावा अफझुलखानाच्या वेळीं मावळच्या देशमुखामध्यें जी भवतिनभवति झाली त्याचें वर्णन करणारे एक पत्र सांपडलें आहे त्यांत मिळतो. विजापूरच्या बादशाहानें या देशमुखाना असा हुकूम पाठविला होता कीं बादशाही गादीस स्वामिभक्तीनें मदत करून शिवाजीचा उच्छेद होईल अशी व्यवस्था करावी. त्यावेळीं देशमुख लोक जमा होऊन अफझुलखानास मदत करावी किंवा शिवाजीस करावी, या प्रश्नाचा विचार सुरू झाला असतां; बादशाही गादी कौटून आली, “ हें महाराष्ट्र राज्य आहे; ” आपल्यास शिवाजीसच मदत करावयास पाहिजे असें त्यांनीं ठरविलें. ‘म्हऱ्हाष्ट्र’ हा संस्कृत शब्द त्यांनीं वापरला, मराठी शब्द वापरला नाही, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. महाराष्ट्रांत महाराष्ट्रियांचें राज्य म्हणजे स्वराज्य अशी ही कल्पना असून ती सर्व लोकांत पसरली व स्वराज्य शब्दांत याप्रमाणें मोहिनी भरून लोकांत उभेद उत्पन्न झाली.

याच कल्पनेंत स्वधर्माची कल्पनाहि अन्तर्भूत होती; आणि रामदासांचा महाराष्ट्र धर्म हा शब्द याच अर्थानें भरलेला होता. महाराष्ट्रांत महाराष्ट्रियांचें स्वधर्मयुक्त म्हणजे वैदिकधर्म-युक्त राज्य, म्हणजे महाराष्ट्रधर्म अशी

कल्पना रामदासांनीं रुढ केली. ' रामदास आणि रामदासी ' या मासिकांत ' महाराष्ट्रधर्म ' या मथळ्याखालीं जी विस्तृत माहितीनें भरलेली विचारपरिपुत लेखमाला प्रसिद्ध होत आहे, त्यांत दाखविल्याप्रमाणें महाराष्ट्र धर्म हा शब्द रामदासापूर्वीं गुरुचरित्रांत आला आहे हें खरें. तथापि पूर्वींचाच शब्द विशिष्ट अर्थानें वापरून त्यांत रामदासांनीं नवीन सामर्थ्य उत्पन्न केलें असें दिसतें. शिवाय महाराष्ट्रधर्म आणि भारतव्यापी वैदिकधर्म यांत कांहीं अंतर असलेंच पाहिजे. हिंदूंच्या धर्मकल्पनेंत राजकीय बाबींचाहि अन्तर्भाव होतो. आणि म्हणूनच स्मृत्यांतून इतर धर्मांबरोबर राज्यव्यवहाराचाहि उल्लेख येतो. तात्पर्य, महाराष्ट्रधर्म म्हणजे महाराष्ट्रांत वैदिकधर्मयुक्त महाराष्ट्रीयानांचें राज्य, अशी कल्पना हरिभजन आणि राजकारण यांची सांगड घालणाऱ्या रामदासांनीं प्रसूत केली. हीच कल्पना शिवाजी महाराजांचीहि होती. ते "हें राज्य देवाब्राह्मणांचें आहे " असेंच म्हणत असत. शिवाजी महाराजांनीं रामदासापासून ही कल्पना घेतली असें नाही. दोषांची एकच कल्पना व वृत्ति जुळली, तेव्हांच गुरुशिष्यनातें जडलें. असो. स्वराज्य आणि स्वधर्म यांच्या जोडीनें महाराष्ट्रधर्म लोक मानूं लागले आणि महाराष्ट्रांत स्वधर्मयुक्त स्वराज्य असावें ही लालसा लोकांत वावरूं लागली.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची व्याप्ति महाराष्ट्रापुरती होती असें आमचें मत आहे. हल्लीं स्वराज्याची व्याप्ति प्रांतभेद उल्लंघून हिंदुस्थानास व्यापून आहे, तशी त्या वेळीं नसणें साहजिक आहे. दिल्लीहून बाळाजी विश्वनाथाने स्वराज्याची सनद आणिली याचा अर्थ महाराष्ट्रांत महाराष्ट्रीयानांचें स्वतंत्र राज्य बादशहास मान्य आहे असाच होता. संभाजी व राजाराम यांच्या वेळींहि स्वराज्याचा हाच अर्थ होता. माळवा किंवा बंगाल येथें मराठ्यांचें राज्य नसून साम्राज्य होतें. असें साम्राज्य स्थापण्याची कल्पना पहिल्या बाजीरावाची. शिवाजी महाराजांच्या मनांत असें साम्राज्य स्थापण्याची कल्पना होती कीं नाही, ही गोष्ट तपासून पाहिली पाहिजे. आणि हिंदु-पद-पादशाही हा शब्द समकालीन लेखांत केव्हां येतो हें तपासलें पाहिजे. पण शिवाजी महाराजांनीं स्वराज्य स्थापिलें म्हणूनच साम्राज्य स्थापणें शक्य झालें, आणि स्वराज्य-स्थापनेची मनोभावना साम्राज्यस्थापनेच्या भावनेपेक्षां नेहमींच उच्चतर असून शिवाजी महाराजांचें कार्य जास्त उदात्त होतें हें सांगावयास नको.

प्रबळ झालेल्या यवनसत्तेस हाणून पाडून महाराष्ट्रांत स्वराज्य स्थापन करण्याचें अत्यंत विकट काम शिवाजी महाराजांस तडीस न्यावयाचें होतें, तें लोकांत राष्ट्रीय भावना जागृत केल्याशिवाय शक्य नाही, हें शिवाजी महाराजांनीं ताडलें, आणि लोकांत राष्ट्रीय भावना उत्पन्न केली. हिंदुस्थानांत प्राचीन काळापासून राष्ट्रीय भावना कोठेंच नसून 'लॉयलटी' अथवा

स्वामिभक्ति हीच भावना नेहमी चालत असे व हल्लीहि चालत आहे. यामुळे परकी राजा असला तरी त्याची सेवा करून त्याच्या तफेंने आपल्याच लोकांशी लढण्यास हिंदुलोक मागेपुढे पहात नसत. यामुळे मराठे वीर बादशहाच्या बाजूने मराठ्यांशीच लढत. 'तुम्ही यवनाची नोकरी कां करितां' असें पराठे सरदारांस विचारलें तर 'गादीशीं निमकहरामी होणार नाही.' असेंच उत्तर मिळे. पण स्वराज्याशीं व स्वधर्माशीं निमकहरामी होते हें त्यांच्या लक्षात येत नसे. 'हें राज्य महाराष्ट्रीयींचें आहे. यवनांचें नाही; देवाब्राह्मणांचें आहे, यावनी धर्मांचें नाही' अशा प्रकारची स्वराज्य भावना महाराष्ट्रीयीं शिवाजी महाराजांनीं उत्पन्न केली; आणि मराठे लोकांचे लक्ष यवनसेवेपासून परावृत्त करून स्वराज्यस्थापनेकडे लाविलें.

'महाराष्ट्रीय' लोकांत सर्व लोकांचा अन्तर्भाव शिवाजी महाराजांनीं केला. यवनी सत्ता हाणून पाडण्यास्तव व प्रबळ सार्वभौम मोगल सत्तेस तोंड देण्यास केवळ लढवय्य मराठे क्षत्रिय वीर, यवनसेवेपासून विन्मुख करणें पुरें नव्हतें; तर देशांतील सर्व लोकांच्या अन्तःकरणांत राष्ट्रीय भावना जागृत करून सर्व लोकांचा पाठिंबा स्वराज्यस्थापनेस मिळविणें जरूर होतें. अशी राष्ट्रीय भावना हिंदुस्थानांत सर्व लोकांच्या अन्तःकरणांत जागृत करण्याचें प्रथम श्रेय शिवाजी महाराजांसच आहे. हिंदुस्थानच्या इतिहासात दोनच ठिकाणीं अशी राष्ट्रीय भावना जागृत झालेली दिसते; शिवाजीच्या वेळीं महाराष्ट्रांत आणि गुरुगोविंदसिंगाच्या वेळीं पंजाबांतील शिखांत. परकीय सत्ता प्रबळ झाली असतां, तिच्याशीं विरोध दहापांच लढवय्ये लोकांनीं करून चालत नाही, तर सर्व लोकांनीं असा विरोध करावा लागतो. असा विरोध हिंदुस्थानच्या इतिहासांत वरील दोनच ठिकाणीं झालेला दिसतो. राजाचा पराभव एखाद दुसऱ्या लढाईत होतो. पण लोकांचा विरोध असल्यास स्वातंत्र्य नष्ट होत नाही. रामदेवराव जाधव याचा पराभव झाल्यावर महाराष्ट्र एकदम परतंत्र होऊन यवनसत्तेखालीं कां गेलें याचें पुष्कळांस गूढ पडतें. पण याचें उत्तर हेंच कीं, लोकांमध्ये राष्ट्रीय भावना किंवा स्वदेशभक्ति त्यावेळीं जागृत नव्हती. यादवांचा पराभव झाल्याबरोबर मुसलमानांची सत्ता महाराष्ट्रनें निमुटपणें मान्य केली. राष्ट्रीय भावनेचें सामर्थ्य किती आहे, हें शिवाजी महाराजांस कळलें होतें असें मला वाटतें. त्यांच्या महाराष्ट्रीय शब्दांत सर्वांचाच अन्तर्भाव होत होता. ब्राह्मण, प्रभु, मराठे क्षत्रिय, मराठे कुणबी, मावळे, वगैरे सर्वासच शिवाजी महाराजांनीं हातीं धरलें आणि सर्वांच्या अन्तःकरणांत राष्ट्रीय भावना जागृत करून त्यांस स्वदेशाच्या कार्यास अनुकूल करून घेतलें. राष्ट्रीय भावना-अर्थात् स्वदेशभक्ति महाराष्ट्र धर्मांत अन्तर्भूत होती असें आम्हास वाटतें. स्वदेश आणि स्वदेशभक्ति हे शब्द मराठ्यांच्या स्वराज्य वाङ्मयांत सांपडत नसले तरी,

त्याची कल्पना त्यावेळीं शिवाजी महाराजांनीं व समर्थ रामदासस्वामींनीं उत्पन्न केली होती. 'मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र घर्म वाढवावा' असें जें रामदासांनीं म्हटलें आहे, त्यांत 'मराठा तितुका' या शब्दांनीं केवळ मराठा क्षत्रियच बोधित होत नसून जो जो महाराष्ट्रांत राहतो तो तो मराठा समजून स्वराज्याला म्हणजे महाराष्ट्र घर्माला अनुकूल करून घ्यावा, असे रामदासांचें सांगणें दिसते; व हीच कल्पना शिवाजी महाराजांची दिसते. त्यांनीं उच्चवर्ण क्षत्रियांसच नव्हे, तर महाराष्ट्रांतील सर्व जातींच्या लोकांस स्वराज्यास अनुकूल करून घेतलें; व वैदिक घर्म चालविणारे ब्राह्मण, लेखणी चालविणारे प्रभु, आणि नांगर चालविणारे कुळंबी ह्या सर्वांस वीर बनविलें.

अशा प्रकारची सर्व लोकांत राष्ट्रीय भावना म्हणजे स्वधर्मयुक्त स्वदेशाभिमानासहित स्वराज्यप्रेम शिवाजी महाराजांनीं महाराष्ट्रांत किती जोरानें जागृत केलें, याचें प्रत्यंतर शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रावर जी आपत्ति कोसळली, त्या आपत्तींत महाराष्ट्रांनें वीस वर्षे टिकाव घरून, अवरंगजेबाच्या प्रचंड शक्तीस विरोध करून, शेवटीं आपलें स्वराज्य कायम राखिलें, ह्यावरून दिसून येतें. हा मराठ्यांच्या इतिहासांतच नव्हे, तर हिंदुस्थानच्या किंबहुना जगताच्या इतिहासांतील अत्यंत उत्साहजनक देखावा होय. अवरंगजेब सर्व साम्राज्याचें सामर्थ्य घेऊन आपल्या लाखो फौजेनिशीं महाराष्ट्रांत वीस वर्षे बसला, महाराष्ट्रांतील सगळे किल्ले घेऊन देश उध्वस्त केला. पण मराठ्यांनीं त्याची सत्ता किंवा त्याचा घर्म कबूल केला नाहीं. संभाजी कीर्तीहि दुरुणी असला तरी त्यानें आपल्या पित्याच्या ब्रीदास व कीर्तीस साजेल असेंच धैर्य दाखवून स्वधर्मासाठीं देहाचे अनेक क्लेश सोसून प्राणत्यागाहि केला. राजारामानें स्वराज्यासाठीं देशत्याग करून बाहेरून इतकी जोमाची व चिकाटीची लढाई चालविली व महाराष्ट्रांनें त्यास इतका पाठिंबादिला कीं, अवरंगजेबास त्राहि त्राहि झालें. मराठे वीरांनीं त्याच्या भोंवतीं घिरत्या घालून त्याच्या सैन्यास इतकें जेर केलें कीं, अवरंगजेब फौजेंतून बाहेर पडेनासा झाला; व महाराष्ट्रास पादाक्रांत करण्याचा हव्यास सोडून अवरंगजाबादेस परतून, निराश होऊन परलोकास गेला. तात्पर्य, शिवाजी महाराजांनीं जागृत केलेली राष्ट्रीय भावना किती जोराची होती हें ह्यावरून दिसलें. अल्लाउद्दीनानें यादवरावास जिंकून एका लढाईंत संबंध महाराष्ट्र एका वर्षांत खालसा केला, तर अवरंगजेबास अनेक लढाया जिंकूनहि व मराठ्यांचे सर्व किल्ले घेऊनहि वीस वर्षे महाराष्ट्र व्यापून महाराष्ट्र काबीज करतां आला नाहीं. या भिन्न दृश्यांचें कारण अल्लाउद्दीनाच्या वेळीं महाराष्ट्रांत राष्ट्रीय भावना नव्हती व अवरंगजेबाच्या वेळीं शिवाजी महाराजांनीं जागृत केलेली राष्ट्रीय भावना तीव्र कायम होती. स्वधर्म, स्वदेश व स्वराज्य या विषयांचें निःसीम प्रेम महाराष्ट्रांतिल प्रत्येक व्यक्तीच्या अन्तःकरणांत वसत

होतें. ज्या लोकांत तीव्र राष्ट्रीय भावना जागृत आहे त्या लोकांस जिंकणे अशक्य आहे. ' No people actuated by a strong feeling of nationality can be conquered by a foreign army however large.' ह्या पाश्चात्य राजकीय सिद्धांताचा प्रत्यक्ष अनुभव याप्रमाणें महाराष्ट्राच्या इतिहासात नमूद केला.

असो; तर शिवाजी महाराजांची स्वराज्यकल्पना याप्रमाणें असून, तीत स्वधर्माचाहि अन्तर्भाव होत होता; अलिकडच्या कल्पनेप्रमाणे ती महाराष्ट्रांतील प्रत्येक व्यक्तीस व्यापून होती. स्वराज्य म्हणजे शिवाजीचें किंवा भोसल्यांचें किंवा मराठे क्षत्रियांचें राज्य नव्हे, तर महाराष्ट्रांत राहणाऱ्या सर्व लोकांचें स्वराज्य अशी शिवाजी महाराजांची कल्पना होती. त्यांत मुसलमानांचेहि अस्तित्व शिवाजी महाराजांस मान्य होतें असें दिसतें, ज्यांनी त्यांनी आपला धर्म दुसऱ्याच्या धर्मास त्रास न देतां चालवावा अशी त्यांची कल्पना दिसते; आणि महाराष्ट्रांतील मुसलमानांसहि मराठा समजूत त्यांनी आपल्या स्वराज्याच्या स्थापनेस मदतीस घेतलें. हीच दृष्टि लावून हल्लींच्या काळांत आपल्यास जें स्वराज्य पाहिजे, त्यांत सर्व धर्मांचा अन्तर्भाव करणें शक्य आहे. आणि ब्रॅण्टस्टासाहेब खिस्ती असले तरी त्यास महाराष्ट्राचा अभिमान असून, महाराष्ट्रांत महाराष्ट्रियांचें राज्य असावें असेंच मानणारे असल्यानें, ते आपल्यास मराठा योग्य रीतीने कां म्हणतात हें आपल्या लक्षांत येईल. शिवाजी महाराजांची स्वराज्य-कल्पना कशी उच्चतम राष्ट्रीय भावनेची होती, हें शिव-जन्मतिथीच्या उत्सवप्रसंगानें वाचकांसमोर मांडून मी त्यांची रजा घेतों.

॥ ॐ ॥

२० भोसल-वंशावली

वेंकट भट्ट विरचिता

(संशोधक — रा. स. म. दिवेकर, कल्याण.)

॥श्रीगणेशाय नमः॥

आसीदाशावकाशप्रसृतसितयशा दक्षिणाशाविभूषा
शौर्यस्त्रीकेलिसौघायितकरकमलोदग्रराजकृपाणः ।
नानादेशोपसीदद्नुघजननिकरस्तूयमानोषदान्यः
चण्डांशोरन्ववाये त्रिभुवनमाहिते श्रीवराट क्षिर्ताद्रः ॥ १ ॥

सौन्दर्यासिन्धुरिति सारसलोचनाभिः

सौजन्यभूमिरिति साधुजनावलीभिः ।

वैदग्ध्यभूरिरिति पंडितमंडलीभिः

आलक्ष्यते स्म कलितावतरः सुधीमान् ॥ २ ॥

तदन्ववाये प्रथितप्रभावः । श्रीमान्मूदेकनराधिपो यः ।

औदार्यशौर्यादिगुणैरवन्यां । पुरातनक्षोणिभृतोऽत्यशेत ॥ ३ ॥

त्यागे दधीचिशिबिकर्णमुखाः प्रतीताः

शौर्येऽर्जुनप्रभृतयो धरणीमहेन्द्राः ।

आसन्कृतादिषु युगेषु कलौ तु तेषाम् ।

तेषां च यो धुरमगाहतपूतकीर्तिः ॥ ४ ॥

तस्मादजायत निजायतनं गुणानाम् ।

आजानबोधविमलः परसोजिनाम ।

यस्य प्रत्तापदहनं करवालधूमः ।

प्रायो विपक्षमनुमापयतीह चित्रम् ॥ ५ ॥

यत्प्रत्यर्थिवसुन्धराधिपतयः संग्रामसन्नाहिनो

दृष्यद्रन्धकरीन्द्रतुंगतुरगात्रातैर्मदांधीकृताः ।

कल्पान्तांबुदगर्जनारभीटकाकुट्टाकभेरिध्वनिं

श्रावं श्रावमनल्पसाध्वसभृतः कान्तारमाक्षिश्रयन् ॥ ६ ॥

अस्तोका चक्रवालाचलवलयलसत्कीर्तिरासीदमुष्मा—

दासीत्कारातिभूमीपरिवृढदलनोद्दामभीमप्रतापः ।

तत्तादृग्दानलक्ष्मीविहरणकलनासौधहस्तारंविन्दो

भूपः पुण्यैरगण्यैर्जनकमनुसरन्वीर बाबाजि नामा ॥ ७ ॥

येन दूषणनिरासकारिणा विश्रुतेन जनकानुवर्तिना ।

इह दाशरथिनेव किं जनस्थानमन्वरचि नोपकंटकम् ॥ ८ ॥

तस्मादुद्यत्प्रतापः कमलभव इवाभ्यस्तसत्यानुवृत्ति—

र्जशे पाठीनकेतुप्रमथन इव प्राप्तभूमिप्रकर्षः ।

क्षमालक्ष्मीसाहचर्यस्फुरदुरुमीहमा पद्मनाभेन तुल्यः

प्रौढत्यागावधूतामरतरुविभवो वीर मालोजी नामा ॥ ९ ॥

जगत्त्रयनिरन्तरभ्रमणसंभ्रमोदित्वरः—

रमातुरयशःसितकृदवरस्यण्डूपतेः ।

सुधानाधिपुरापगाप्रभृतयः प्रपागारताम्

भजन्ति धरणिमणेश्वरितमस्य पारे गिराम् ॥ १० ॥

तस्यासीत्पूर्णपुण्यः सुरधुवतिगणस्तूयमानप्रशास्तिः

सनुः शाहेन्द्रनामार्जुन इव नियतं धर्ममार्गानुसारी ।

राकानीहारभानुद्युतिहसनर्चिर्भासुरा यस्य कीर्ति—

र्दानश्रीश्चोज्ज्वलंभे सततमातिधरं कर्णमार्गप्रवृत्ता ॥ ११ ॥

यस्य प्रौढिरपास्तवाक्पतिकला प्राविण्यमिष्टानिधिः

शौर्यं न्यकृतकर्णपार्थसमरप्रावीण्यविस्तारितम् ।

औदार्यं पुनरस्तवैबुधगवीचिंतामणिप्राभवम् ।

शीलं तस्य वसुधराधिपमणेः केनोपमीयेत तत् ॥ १२ ॥

तस्मादत्रेरिवासन्वाधिहरहरयः पूर्वपुण्यप्रभावात्

एकक्ष्मालशम्भुक्षितिपतिशिवभूजानयो नामतो ये ।

तत्र ज्येष्ठो गुणौघैरपि च जननतः शंभुभूमीमहेन्द्रो

धरिस्तस्यानुजन्मा शिवनृपातिरभूत् एकभूभृत् ततोपि ॥ १३ ॥

धर्मार्थकामैरिवमूर्तिमाद्भिः सदानुवृत्तस्तनयैरमीभिः ।

स्वतेजसा निर्जितशत्रुवर्गः स राजसिंहः पृथिवीं शशास ॥ १४ ॥

तेष्वग्रजः शंभुमहीमहेन्द्रो नदीदशाक्षाच्छिवधर्मवक्ता ।

अरातिदंतावलिदर्पहंता संतापहारी वसुधासुधादाम् ? ॥ १५ ॥

शिवक्षमेशः शिव एव साक्षादहीनसत्त्वाभरणो व्यराजत् ।

यस्य स्मिते न ह्यभवन्नराणां नामावशेषा नगरी विशेषाः ॥ १६ ॥

दिल्लीपुराधीशमुखावनीशदुर्वारगर्वग्रहमात्रिकः सः ।

वरुथिनीरन्वहमेतदीया निजप्रतापज्वलने जुहाव ॥ १७ ॥

अनेकदुर्गाधिपतिःशिवोऽसौ सामन्तचूडामणिरञ्जितांग्रिः ।

चमूपतानां यवनावनीदोः संवर्तकालानलतां प्रपेदे ॥ १८ ॥

यमंतराविश्य मुदा भवानी कर्तव्याचिंतासमकालमेव ।

निवेदयन्ती हितकार्यंजातमन्वग्रहीत्स्कंदमिवातिवेलम् ॥ १९ ॥

निर्जित्य सर्वानवनीमहेन्द्रान् नृपः स सिंहासनमध्यरोहत् ।

योधत्त दिल्लीपतिचित्तशस्यमनन्यगच्छन्नृपतीतिशब्दम् ॥ २० ॥

तस्यानुजन्मैकधलाब्दलारिः मुक्तामणिभौशलवंशजातः ।

गुणैरशेषैः विबुधप्रशस्तेरन्वर्थनामेति यमाहुरार्याः ॥ २१ ॥

सत्ये हरिश्चन्द्रमिव क्षमायां तुल्यं दशस्यन्दननन्दनेन ।

आसेदिवांसं रणरङ्गभूमौ जयैदिरा यं वृणुते स्म नित्यम् ॥ २२ ॥

तेनोर्वरिमणेन राज्यमाखिलं धर्मेण संरक्षता

पूर्वं राघवधर्मनन्दनमुखा विस्मारिता भूभुजः ।

यस्योत्तुंगतरंगपाणिविगलद्धानांबुपंकीभवत्—

क्षोणीसंभवकीर्तिकैतवलतापद्मः सुवर्णाचलः ॥ २३ ॥

स चोलदेशं पृथुनालिकेरश्रियं समाक्रम्य महीमहिष्याः ।

कवेरजाकैतवहाररम्यं सान्द्रानुरागं बुभुजे महीन्द्रः ॥ २४ ॥

बुद्धया बृहस्पतिसमः किल तस्य मन्त्री

काकाजिपंडित इति प्रथितो बभूव ।

तद् बुद्धिमार्गधरिताखिलकार्यजातः

स्वर्गं पुरंदर इवैष शशास पृथ्वीम् ॥ २५ ॥

तस्यैकराजस्य गुणैरनूना वाणी विधातुः कमलेव विष्णोः ।

दाक्षायणीव स्मरशासनस्य दीपांबिकाऽभूत्किल धर्मपत्नी ॥ २६ ॥

अरुंभतीवात्मभुवस्तनूजं स्तीतेव रामं नलिनीव भानुम् ।

ज्योत्स्नेव चन्द्रं ललनामणिः सा संप्राप्य कान्तं तमियं व्यलासीत् ॥ २७ ॥

तस्यामभूवन्नवनीसुधांशोः शाहेन्द्र नामा शरभाभिधानः ।

भुवि प्रतीतस्तुलजाभिधश्च समानरूपाकृतिशालिनोमी ॥ २८ ॥

तेष्वग्रजः शाहमहीमहेन्द्रो भीमार्जुनाभ्यामिव धर्मसूनुः ।

अमुक्तपार्श्वो गुणशेवधिभ्यां सहोदराभ्यामवर्णा प्रशास्ति ॥ २९ ॥

एकत्रतारापतिसुन्दरस्य परत्न पादर्वे स्फुरदर्कभासः ।

हेमज्वलस्यानुकरोति लक्ष्मीं सदा नृपोऽसौ सह सोदराभ्याम् ॥ ३० ॥

उर्वरा परिचितेव पारदैः शारदैरिव घनैर्घनं नभः ।

आचरत्यपररूपनिहवं जान्हवीसदृशयद्यशोभरैः ॥ ३१ ॥

अस्य क्षोणिभुजः प्रयाणपटहध्वानैरुदारक्रमैः

वैरिस्त्रीकुचकुंभपत्ररचनासंवर्तमौहूर्तिकैः ॥

आक्रान्ते हरिदन्तरे विजघटे विध्यंडभांडोदरै—

र्दध्वंसे शिथिलीकृतोन्नतिधराभृत्संधिवन्धैरपि ॥ ३२ ॥

गद्यप्रबन्धैरपि पद्यबध्दैश्चंपूप्रबन्धैरपि हृद्यबन्धैः ।

शास्त्रप्रसंगैर्विधिधौर्दिनानि नयत्यसौ साहमहीबलारिः ॥ ३३ ॥

दृष्टे सारस्वताध्वन्यनवरतरसहृदिर्नीनिर्गताभिः ।

शृंगारोत्कृष्टतत्तद्रसमयविसरत्सारणीघोरणीभिः ।

व्यासे वैरिचवामामृदुलपदतलन्यासधन्ये महीन्दो—

रालोकालोकभूमीधरमाघभुवनं कोऽध्वनीनो विनास्मात् ॥ ३४ ॥

श्रीशाहजीभूपतिवंशवर्णना रामस्य पूर्वैरेव भूसुरेन्द्रैः ॥

गंगाधरायैर्विहिता मखींद्रैः रामेण सेयं लिखिता तदाज्ञया ॥ १ ॥

कोष्ठक १

श्री	तः	च	रा	र	ण	रं	म्य
सु	षु	शा	ति	तु	ते	दा	द्रे
ग	न	स	स	म	सा	आ	गी
वें	झ	वे	दे	श्रो	य	चं	प्र
प्र	चं	य	श्रो	दे	वे	झ	वें
गी	आ	सा	म	स	स	न	ग
द्रे	दा	ते	तु	ति	शा	षु	सु
म्य	रं	ण	र	रा	च	तः	श्री

*श्रीशारदाप्रसादेन चतुरंगीयसद्गमु ।

सर्वेषु रामचंद्रेण भ्राम्यतेऽश्वोऽतिवेगतः ॥ २ ॥

श्रीर्वेप्रसगणतेचं सायतः सदामतुभ्रा ।

षुशादेवेप्रम्यद्रेश्रो नतिगीर सुचरारं ॥ ३ ॥

अत्र तृतीयस्य पद्यस्य प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पादाः प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंक्तिषु चतुरंगीयासु यथाक्रमं लेख्याः । तथाष्टमपंक्तिमारभ्य पञ्चमान्तमपसव्येन लेख्याः एवं च चतुः षष्टि प्रहाः परिपूर्णा भवन्ति । ततश्च श्रीशारदा प्रसादेनेति द्वितीयं पद्यं उच्यार्यं प्रथमः श्रीवर्णो यत्न तन्नाश्वः स्थापनीयः तदुत्तरं शारदादयो यत्र वर्णा वर्तते तत्र तत्र क्रमेणाश्वश्चालनीयः एवं

* हा श्लोक को. नं. १ मध्ये आहे. पण तो बुद्धिबलाच्या डावांतील घोऱ्याच्या गतीप्रमाणे म्हणजे कसा वाचावयाचा हे को. नं. २ वरून कळेल. मूळ प्रतीत जशा क्रमाने (श्लो. ३) तो लिहून अश्वगती प्रमाणे वाचावा म्हणून लिहिले आहे त्या क्रमाने तो संपूर्ण वाचतां येत नाही. मुळांतहि त्या अक्षरक्रमाबद्दल संशय दर्शविला आहेच.

(१३४)

प्रकारेणे पद्यं आवर्तितं चेदंश्वश्रुतुः षष्टि ग्रहेष्वीप गच्छति । यथा उपरि-
लिखितं + + नेन द्रष्टव्यं । इदं श्रीमल्लक्ष्मी + + सकोलपुरकरागीडे-
वकटभट्टसुरि + + + + पद्यम् ॥ ३ ॥

का. ६१

कोष्टक २

१	३२	९	२०	३	२४	११	२६
१६	१९	२	२९	१०	२७	४	२३
३१	८	१७	१४	२१	६	२५	१२
१८	१५	३०	७	२८	१३	२२	५
५	२२	१३	२८	७	३०	१५	१८
१२	२५	६	२१	१४	१७	८	३१
२३	४	२७	१०	२९	२	१९	१६
२६	११	२४	३	२०	९	३२	१

२१ शिवकालीन ग्रहसाधन.

(रा. द. वि. आपटे.)

१. मध्यम ग्रह. जुन्या कुंडल्यांची सत्यता पाहतांना रवि चंद्र यांची स्थिती
माहिना व तिथी यांवरून तपासतां येते. परंतु गुरु, शनि व राहु यांची स्पष्ट-
स्थानें निश्चित करणें तितकें सोपें नसतें; त्याकरितां पुष्कळ आंकडेमोडी करावी
लागते. तथापि मध्यममानानें या ग्रहांचीं स्थानें ठरविणें कठिण नाहीं; व
पुष्कळ वेळां मध्यमग्रहसाधनावरून आपणापुढें आलेली कुंडली काल्पनिक
आहे किंवा काय हें ठरवितां येतें. याकरितां या तीन ग्रहांची अंशात्मक
मध्यमस्थिती साधण्याचीं कोष्टकें देऊन ठेवतां. राहुची गती ऋण असतें (वजा
करावी लागते) हें या कोष्टकावरून गणित करतांना लक्षांत ठेवलें पाहिजे,

(१३५)

वर्षे	गुरु	शनि	राहु	वर्षे	गुरु	शनि	राहु
१	३०	१२	१९	१०	३०३	१२२	१९४
२	६१	२४	३९	२०	२४७	२४४	२७
३	९१	३७	५८	३०	१९०	७	२२१
४	१२१	४९	७७	४०	१३४	१२९	५४
५	१५२	६१	९७	५०	७७	२५१	२४८
६	१८२	७३	११६	६०	२१	१३	८२
७	२१२	८६	१३६	७०	३२४	१३५	२७५
८	२४३	९८	१५५	८०	२६८	२५८	१०९
९	२७३	११०	१७४	९०	२११	२०	३०२
शके				शके			
१५००	१७३	२७४	३४४	१६००	३२७	५६	२०९

२२. शहाजहानाचा राज्याभिषेककाल.

(रा. द. वि. आपटे.)

मुनीश्वरानें सिद्धांतसार्वभौम नांवाच्या ग्रंथांत आपल्या आश्रयदात्या शहा-जहान बादशहाच्या राज्याभिषेक कालाचा उल्लेख केला आहे. (भारतीय-उद्योतिषशास्त्र पु. २८७) त्यावरून हिजरी सन १०३७ जमादिलाखर ७ = १५४९ माघ शुभा १० = ४ फेब्रुवारी १६२८ सोमवार या दिवशी सूर्योदयानंतर तीन घटकांनी हा राज्याभिषेक झाला असें ठरते. महमद शरीफ हनफीकृत मजालिसुस-सलातीन नांवाच्या तत्कालीन मुसलमानी ऐतिहासिक ग्रंथांत “ ७ जमादिलाखर, २५ बहामन सोमवार ” हीच तारीख शहाजहानाच्या राज्याभिषेकाची दिली आहे. [Elliot and Dowson Vol. VII p 137] अबदुल हमीद लाहोरी यानें बादशाहनाम्यांत १८ जमादिलाखर १०३७ ही तारीख दिली आहे (E and D p. 6). पण ती विश्वसनीय दिसत नाहीं. कारण, महमदशरीफाचा ग्रंथ या राज्याभिषेकाच्या वर्षाच लिहिला गेला व अबदुल हमीदाचा त्यानंतर कित्येक वर्षांनी लिहिलेला आहे. सार्वभौमसिद्धांताच्या पहिल्या अध्यायांतील एतद्विषयक श्लोक असे आहेत:—


श्रीसार्वभौम जहंगीरसुनंदनोऽयम्

श्रीशाहजाहधरणीपुरुहूत एताम् ।

निष्कण्टकां वसुमतीं प्रविधाय तस्याः

संरक्षणार्थमथ सिंहगतासनेऽस्मिन् ॥ ४ ॥

माणिक्यमुक्ताफलनीलवज्र
सुरत्नराजि(?)घटितेऽतिरेभ्ये
चामीकरीये शशिदर्शनादि
मासस्य जूमादिलसानिकस्य ॥ ५ ॥
मंगलप्रामित तारिखादिने
वासरे त्रिनयनोभ्दवस्य च ।
सप्तवन्हिवियदिन्दु (१०३७) संमिते
पारसीकशशिमाससनाव्दे ॥ ६ ॥
बहमन मासि शराक्षि तारिखायां
दिनकर मानवशाच्छुभे दिनेऽस्मिन् ।
दिनकर भूमिजमंडलैक्यकालात्
गणकानिवोदितयातरामनाड्याम् ॥ ७ ॥
मीने विलग्ने शशिभूमिपुत्रौ तृतीयगौ पंचमसंस्थराहुः ।
वक्रा शनिः सप्तमभावसंस्थो बृहस्पतिःस्त्रे मकरे श्चकेतू ॥ ८ ॥
दैन्येज्यसूर्यौ व्ययगौ परंतु भावप्रमाणेन कविर्विलग्ने ।
एवं यदा तत्समयेऽतिभावो महाशयः सूर्यसमप्रतापः ॥ ९ ॥
कृपावशात् साधुजने कृपालुः संगीतचातुर्यकलानुरक्तः ।
दीर्घायुषस्तस्य सुराज्यकाले श्रीसार्वभौमो रचितो मयायम् ॥१०॥
यावरून त्यावेळची कुंडली ठरते ती अशी:—



येथें १५४९ माघ म्हणजे १५५० शकाचा प्रारंभ धरून या कुंडलीतील
ग्रहस्थितीचा मेळ वर दिलेल्या कोष्टकावरून येणाऱ्या आंकड्यांशी नीट
वसतो तो असा:—

शके	गुरु	शनि	राहु
१५००	१७३	२७४	३४४
५०	+७७	+२५१	-२४८
१५५०	२५०	५२५	९६
	धनु	-३६०	कर्क
		१६५	
		कन्या	

२३ अथ राजव्यवहारकोशः

उपोद्घातः

॥ श्रीगणाधिपतये नमः ॥

मदोत्कटकटभ्रमद्भ्रमरवृन्दपक्षानिला-
शनप्रमुदितस्फुरत्फणिफणामणिज्योतिषा ॥
धनीभवदनेकपाकृतिमुखे सखे चितय
प्रवालदलमंजुलं किमपि तुंदिलं तन्महः ॥ १ ॥
मुक्तादामरुचि क्वचित् क्वचिदपि स्वाराण्मणीभासुरम्
गंगाक्लिन्नजटं क्वचित्सुमरसक्लिन्नालकं कुत्रचित् ॥
एकत्राजिनभृत्परत्नविमलक्षौमं क्वचिद्वासुकिम्
मंजीरं च पदे क्वचिद्दधदहं सेवेऽर्धयोषं महः ॥ २ ॥
भजेयं शर्वाणीचरणयुगुलं दैवतगणा
नमंतो यच्छोणच्छविसुचिरमालोक्य रुचिरम् ॥
नमद्भक्तस्वांतस्थितगुरुतमः पाटनपटु-
भवेद्दालादित्यः किमयमिति तर्के विदधते ॥ ३ ॥
अधराहितमंजुवेणुनालं
घननीलं व्रजबालिकाविलोलम् ॥
अलकावलिभासमानभालं
कलये नेतसि नंदगोपबालम् ॥ ४ ॥
यस्योरसि रमा भाति चपलेव शरद्धने ॥
सुधांशु धवलकारं वासुदेवं विनौमि तम् ॥ ५ ॥
चित्तामण्यवतार एव भगवान् यः पावनीरोधासि
ग्रामे चिचवडाभिधे वितनुते वासं सतामग्रणीः ॥
लोकानुग्रहकारिणं गजमुखध्यानात्तसिध्यष्टकम्
श्रीनारायणदेवमार्यमनिशं सेवे तमिष्टार्थदम् ॥ ६ ॥
पृथ्वी कदाचिद्यवनाभिधानैस्तिष्यावतीर्णैः किल यातुधानैः ॥
संतापिता सर्वसुराग्रगण्यं लोकेशमागाच्छरणं शरण्यम् ॥ ७ ॥
यशिष्ठमुख्यैर्विहितात्मसख्यैर्ब्रह्मर्षिभिः सन्नतपुण्यकीर्तिम् ॥
तपोनिकायैः प्रणतं सकायैर्वाग्देवताऽलंकृतदिव्यमूर्तिम् ॥ ८ ॥

कृतावलोकं त्रिदिवेशवृन्दे किरीटसंसृष्टपदारविन्दे ॥
 चतुर्मुखं संसादि सत्यलोके पद्मासनं सा सहसालुलोके ॥ ९ ॥
 कृतप्रणामाऽथ तदक्षिसंज्ञा ज्ञाताभ्यनुज्ञा निजखेदमुर्वी ॥
 विज्ञापयामास न हि प्रभूणामाज्ञांविना कोऽपि वदति विज्ञाः ॥ १० ॥
 लोकेश लोके शयितां कथं वा नावैषि को वैष विभोरुदासः
 दीनामनाथामिव बाधते मां हीनाशयोऽयं कलिदैत्यसंघः ॥ ११ ॥
 भयादमीषां द्विजदेवतानामर्चाविधौ संप्रति नैव चर्चा ॥ ?
 धर्मोक्तेरु दुष्कृतिभिर्विलूने स्वप्नेऽपि नाशासिषि हंत यज्ञान् ॥ १२ ॥
 अलं बहुक्त्वा ननु दीनबन्धो त्वं मां तथाभ्युद्धर शोकसिंघो-॥
 र्मन्ना यथा दैत्यभयादहं सा पुरोध्दृताब्धेः प्रथमेन पुंसा ॥ १३ ॥
 इतीरितः संसादि पद्मजन्मा मृद्ध्या समाश्रास्य गिरा घरित्रीम् ॥
 साकं तथा सर्वसुपूर्वाभिश्च द्रुतं मुरारेः स जगाम धाम ॥ १४ ॥
 तत्रायमाखंडलरत्ननीलं प्रतप्तजांबूनदतुल्यचैलम् ॥
 वक्षस्थलोद्भासितकौस्तुभालं कृतस्फुरन्मौक्तिकगुच्छमालम् ॥ १५ ॥
 अंगप्रभाभिर्वर्णनमेचकाभिः किर्मीरभूषामणिक्रांतिजालम् ॥
 भुजोपगूढांकनिषणलक्ष्मी पीनस्तनाश्लिष्टभुजांतरालम् ॥ १६ ॥
 घोरारवक्षोभितसागरांबुं वामेन हस्तांबुरुहेण कंबुम्
 दधानमुच्छिन्नकठोरनक्रं सव्येतरेणापि करेण चक्रम् ॥ १७ ॥
 अभीतिमुद्रांकितहस्तकंजं देवर्षिगीतामलकीर्तिपुंजम् ॥
 शाङ्गादिभिः शस्त्रवरैः सदेहैरुपस्थितं दारितदैत्यदेहैः ॥ १८ ॥
 सरत्नसिंहासनसन्निविष्टं पुरस्थितप्रांजलिताक्ष्यजुष्टम् ॥
 चराचराणां जगतामर्षीशं नारायणं कोटिरविप्रकाशम् ॥ १९ ॥
 दृष्ट्वा विरिचिः प्रसृतेन दिक्षुस्तत्तेजसा व्याकुलितात्मचक्षुः ॥
 निमील्य चोन्मील्य मुहुः स्वनाम संकीर्त्य साष्टांगमथो ननाम ॥ २० ॥
 उत्तिष्ठ वत्सेति सुधातिशायि वचो मुकुन्दस्य निशम्य वेधाः ॥
 उत्थाय बाष्पाकुलितायताक्षस्तुष्टाव संतुष्टमना मुरारिम् ॥ २१ ॥
 जगद्विधात्रे रजसावृताय सत्त्वेन तत्पालनतत्पराय ॥
 संहारकायापि च तामसाय नमो नमस्ते त्रिगुणात्मकाय ॥ २२ ॥
 यदंघ्रिनिष्यंदपयः पुनाति यन्नामसंकीर्तनवज्जगति ॥
 यद्दृश्यीकालमिमं व्यनक्ति नक्तं दिनं चेति नमोऽस्तु तस्मै ॥ २३ ॥
 भवानजन्मापि जगद्विताय मत्स्यादिजन्मानि तनोति विष्णो ॥
 अनंतरूपेण विभर्षि भूमिं सहस्रशीर्षा पुरुषस्त्वमेव ॥ २४ ॥
 त्वन्मायया मोहित एष लोकः कलत्रपुत्रादिषु बभ्रमीति ।
 त्वदंघ्रिमेकं शरणं प्रपन्नस्तामाशु जंतुः प्रतरीतरीति ॥ २५ ॥

यस्मिन्नन्ताः श्रुतयोपि मूकाः खंजानि योगीन्द्रमनांसि यत्र ॥
 तं ते समस्तं महिमातिरेकं स्तोतुं प्रभुः स्यां कथमब्जनाभ ॥ २६ ॥
 न यावन् दुर्नयजातमेषा सर्वसहापि क्षमते विस्रोदुम् ॥
 तद्भारमस्याः परिहर्तुमाशु म्लेच्छापहाराय हरे यतेथाः ॥ २७ ॥
 उदीरितामात्मभुवा गिरं तामाकर्ण्य मंदस्मितमंजुलास्यः ॥
 विचिंत्य भूशर्मविधावुपायं वाचं गभीरां भगवानुवाच ॥ २८ ॥
 कार्ये महत्यत्र नियोजयामश्चंद्रार्धचूडं वयमेव गत्वा ।
 ध्रुवं विधाता हितमस्मदीयं देवो जगत्त्राणधुरंधरः सः ॥ २९ ॥
 विना तमेनान् किल यातुधानान् संहर्तुमीष्टे विबुधेषु को वा ।
 गाढं तमिस्त्रासु तमः समस्तं प्रभुः प्रहर्तुं रविरेव नान्यः ॥ ३० ॥
 इतीरयित्वा हरिरब्धिकन्या हस्तावलंबी सहसोदतिष्ठत् ॥
 कैलासशैलं च सुरैः समेतस्ताक्षर्यं समारुत्य रयादयासीत् ॥ ३१ ॥
 उत्फुल्लदृष्टि मुहुःस्नतकंठनालं शैलं शिवस्य गगनंलिहमुच्चशृंगैः ।
 ईक्षांबभूवुरमरा जवनैर्विमानैराकाशभागमवकाशविहीनयतः ॥ ३२ ॥
 यश्चंबदंबुददलेन शिरस्थितेन सानुद्वयेन कुहचित् समये विभाति ॥
 शृंगाग्रजाग्रदिव(?) कूलविदारणेन जंबालजालमासितं दधदीशवाहः ॥ ३३ ॥
 यत्रेशमौलिहरिणांककरद्रतासु चंद्रोपलालिषु मुहुः स्वलनेन खंजः ॥
 विश्रम्य मंदमरविंदवने समीरः क्रीडाश्रमं हरति कुंजगतामरीणाम् ॥ ३४ ॥
 यत्र वीक्ष्य रहसि प्रतिबिंबान्स्नभित्तिषु धृतेतरशंकाः ॥
 वारयंति सुरते सुरमुग्धाः कामिनो मुहुरपत्रपमाणाः ॥ ३५ ॥
 यत्र कीचकरवश्रुतितानैः कुंजवेश्मसु हयास्यवितानैः ।
 काकलीकृतपिकालिविगानैः स्तूयते मृडयशो मृदुगानैः ॥ ३६ ॥
 बकुलैः कुसुमाकुलैः प्रियालैरपि यः कूजितकोकिलै रसालैः ॥
 निबिडालिकुलैरनैकसालैः कृतमालैरपि भासते तमालैः ॥ ३७ ॥
 हरिणाः करिणश्च यत्र मूका हरिभल्लूकवृकाश्च दंदशूकाः ॥
 जहति श्रुतकिन्नरालिगीता निजवैरं वनजंतवोऽप्यभीताः ॥ ३८ ॥
 यानादवारुह्य महीघरेशे तस्मिन् जनानंदकरप्रदेशे ।
 आसेदुरीशस्य सभानिवेशं प्राप्याथ ते नंदिमुखान्निदेशम् ॥ ३९ ॥
 जयशंकरपार्वतीशशंभो जगदीशेति शिवं मुहुः स्तुवंतः ।
 प्रणिपत्य यथाधिकारमेते विभुनेत्रांचलसंशया निषेदुः ॥ ४० ॥
 स्वागतं तव हरे समास्यतामत्र पठि इति विष्णुरादरात् ।
 आसने घुरभिदोपवेशितः स प्रणम्य नुतिपूर्वमभ्यधात् ॥ ४१ ॥
 वीक्षितुं यदहमंबुजासनस्पर्धया कलितकोलविग्रहः ॥
 नैव दीर्णसुतलोप्यपारयं हंत तत्पदमपीक्ष्यतेऽधुना ॥ ४२ ॥

दग्धकाममपि वामलोचना सात्कृतात्मकतयाऽतिकामिनम् ॥
 त्वां धृतास्थिमपि सर्वमंगलालंकृतं कथमवौमि तत्त्वतः ॥ ४३ ॥
 देवदेव रिपवो वसुंधरां पीडयति यवना भृशातुराम् ॥
 तत्कुरुष्व जगतीसमीहितं म्लेच्छवर्गमधुना शृणोहि तम् ॥ ४४ ॥
 आकर्ण्य बलिजिद्राचं निर्वर्ण्य च महीरुजम् ॥
 शरण्यः शंकरो वाणीमभाणीन्मधुसूदनम् ॥ ४५ ॥
 निहता भवता हरे पुरा ये ननु पौलस्त्यमुखाः सुखाय भूमेः ॥
 अहितान् पुनरेव जन्मभाजो जहि तान् प्राप्तनराकृतिस्त्वमेव ॥ ४६ ॥
 येषां कलौ दुर्नयमेव सोढुं बुद्धावतारः कलितोमयाभूत् ॥
 तेषां विनाशं स्फुटमेव कर्तुमसांप्रतं मे मनुषे यदीत्थम् ॥ ४७ ॥
 उपायमप्यत्र वदामि भूमिमवाप्य मन्नामनिगूढभावः ॥
 साहाय्यमंशेन पुनर्भवान्या लब्ध्वापि तानाशु सुखेन हन्याः ॥ ४८ ॥
 अस्ति प्रशस्ताविभवो भुवि भानुवंशे विख्यातभोसलकुलामृतसिंधुचंद्रः ॥
 श्रीशाहवर्मनृपतिर्विधिपार्वतीश श्रीशा हविः क्रतुषु नित्यमदांति यस्य ॥ ४९ ॥
 तस्य प्रिया भूपतिभर्तुरार्या रूपेण संतर्जितकामभार्या ॥
 साध्वी जिजूर्नाम सुलक्षणास्ते पत्नी दिलीपस्य सुदक्षिणेव ॥ ५० ॥
 त्वं शाहपृथ्वीपतिवीरपत्न्यामस्यां समासाद्य मनुष्यजन्म ॥
 म्लेच्छापहत्या सुखमारचय्य भूमेः पुनः स्थापय वर्णधर्मान् ॥ ५१ ॥
 पार्थप्रति प्राक् तव धर्महानौ सुजेयमात्मानमिति प्रतिज्ञा ॥
 जगत्सुगीतैव तदत्रकार्पाः कार्येऽधुना माघव मा विचारम् ॥ ५२ ॥
 तथेति तां पुंगव केतुराज्ञां शौरिः प्रतिज्ञाय सहृष्टचेताः ॥
 विसृज्य सर्वानमरान् गृहाय प्रणम्य चेशं स्वगृहानियाय ॥ ५३ ॥
 अथ पांडुमुखेन सूचितं सा गृहिणी शाहनृपस्य धाम विष्णोः ॥
 यवनांधतमिस्रहारि गर्भे शशिनं माघवनि दिशेव दध्रे ॥ ५४ ॥
 समये सुदती शुभावहे सा जगतीमानसशर्मनिर्ममाणम् ॥
 सुषुवे तनयं शरीरभासा सहसा हंत जयंतमर्यमाणम् ॥ ५५ ॥
 नेदुर्देदुभयो मुदाऽथ ननृतुर्देवांगनाश्चारणाः
 पुष्पौघं ववृषुर्जगुश्च सुकलं विद्याधराः किन्नराः ॥
 भास्वानप्यऽतिभासते स्म परितः शीताश्च वाता ववु-
 स्तास्मिन् सर्वजनावनाथकमलानाथेऽवतीर्णे भुवि ॥ ५६ ॥
 संस्कारकर्म निखिलं गुरुणा विधाय
 बालः शिवेति कृतमंगलनामधेयः ॥
 एधांबभूव जनतानयनोत्सवेन
 साकं स सौष्ठवपुषा वपुषा शशीव ॥ ५७ ॥

किं भाविदिग्जयमसूचदात्मनोंऽगै-

बाल्ये क्रमादपगते नृपशाहसुनुः ॥

यस्मात्कपाटमुरसा ककुद वृषस्य

स्कन्धश्रिया भुजयुगेन युगं जिगाय ॥ ५८ ॥

नयनोत्पलमालयैव पूर्वं

वृतमप्याऽर्द्रमधूकमालिकाभिः ॥

तमनन्यजसुंदरं कुमारं

वरयामामुरथ क्षितीशकन्याः ॥ ५९ ॥

कृतोद्वाहः सोऽयं पितुरथ समादायशिरसा ॥

निदेशं भूदेवैः कृतविजयदस्वस्तिवचनः ॥

प्रतस्थे दिक्चक्रं यवनगणसंक्रांतमखिलम् ॥

विजेतुं निःसाणध्वनिबधिरिताशः सहबलैः ॥ ६० ॥

त्वंगतुंगतुरंगमक्षुरपुटक्षुण्णक्षितिप्रोच्छल-

द्वूलीधूसरतांबरांगणगणीभूतामराश्चर्यदम् ॥

खड्गत्रोटितकुंभिकुंभविगलन्मुक्तावकीर्णं रणम्

संदष्टौष्टपुटैर्भटैः सह तदा तस्योदभूद्यावनैः ॥ ६१ ॥

तत्खड्गोत्कृत्तमत्तप्रमुखरिपुगणोद वृत्तनृत्यत्कबंधै-

र्भल्लाप्रोदस्तमस्तालिभिरपि विकटाभिस्ततं खं समस्तम् ॥

दृष्ट्वोद्यत्केतुराहुप्रकरमिवभयाच्छंक्रमानस्य भानो-

रुहीर्णं त्रिबभेव ध्रुवमरिनिकरद्वारभावं बभार ॥ ६२ ॥

दिह्लीशस्याथ पत्तिप्रकरमिषचलद्वीचिमालान् समंता-

दुग्रग्राहौघशंकावितरणनिपुणोद्दामवाहद्विपाद्यान् ।

सेनांभोधीननेकान्वलदीसभुजगोहृडदोर्हृडमग्ना

निर्मथ्योदारकर्मा रणभुवि जगृहे वीरलक्ष्मीः स नैकाः ॥ ६३ ॥

शिवः स्वनामानुगुणं गुणज्ञः

प्रायो निवासं स विधातुकामः ॥

शैलावलिं दुर्गविधानदंभात्

कैलासकल्पामखिलामकार्षीत् ॥ ६४ ॥

क्रमेण जित्वा स दिशश्चतस्रो

राजा शिवच्छत्रपतिः प्रतापात् ॥

निःशेषयन् म्लेच्छगणं समस्तं

पाति स्म पृथ्वीं परिपूर्णकामः ॥ ६५ ॥

यः सिद्धिमावहति चिंचवडाधिवासी

हेरंबपादभजनेन महानुभावः ॥

नारायणाभिधसुधीतिलकादवाप

तस्मादनुग्रहमसौ शिवसार्वाभौमः ॥ ६६ ॥

आसंस्तस्य कुलामात्यः शिववर्ममर्हाभृतः ॥

कीचन्मौद्गल्यावंशाब्धिपूर्णचंद्रा महीसुराः ॥ ६७ ॥

तेषु विख्यातकर्माऽभूत् त्रिमल्लाख्यो युधाग्रणीः

दधते हनुमन्नाम यद्वंश्या विक्रमार्जितम् ॥ ६८ ॥

तस्याऽसीत् तनयो धीमान्यज्वा नारायणाभिधः ॥

यद्यशोराजहंसस्य ब्रह्मांडं पंजरीयति ॥ ६९ ॥

ब्रह्मप्रमोदानुभवे विदेहः

शस्तो नु षट्कर्मविधिः सदेहः ॥

यो दानविस्मारितकामधेनुः—

स्वर्गद्वृचितामणिभानुसूनुः ॥ ७० ॥

यस्याध्वरे बुभुजिरे विधिनार्पितानि

हव्यान्यनादृतसुधा विबुधा रसेन ॥

आतेनुरस्वरसतामथ मंत्रपूत—

मास्वाद्य सोममपि सोमकलास्वजसम् ॥ ७१ ॥

प्रत्याम्नायः सुरर्षेः प्रतिनिधिरथवा किं दधीचिरयं किं

विश्वामित्रावतारः किमखिलविबुधाचार्यपर्याय एषः ॥

व्यासादेशः किमत्रेः प्रतिकृतिरथवा किं वसिष्ठागमोऽसा—

वित्थं यस्मिन्नुदाराद्भुततरचरिते तेनुरार्या वितर्कम् ॥ ७२ ॥

शुद्धाशयस्याऽभवदस्य सूनुः

सन्मार्गचारी विमलः कलावान् ॥

भूदेववर्यो रघुनाथनामा

पीयूषराशेरिव शीतघामा ॥ ७३ ॥

योऽसौ सुधीगीतगुणप्रकाशो

विश्राणनापूरितयाचकाशः।

यशःसुधाभिर्धवलीकृताशः

कथं न वर्ण्यः कृतवैरिनाशः ॥ ७४ ॥

प्रथित यशासि यस्मिन् संतताभिष्टदान—

व्रतकृतदृढदीक्षे मोदिताऽशेषलोकम् ॥

भुवममरगवी सा वीक्षितुं लज्जमाना

कलयति किमजस्रोत्तानसंचारमभ्रे ॥ ७५ ॥

नारायणात्मा यः साक्षात् कमलाकरसंग्रही ॥

कथं न स्यात् पदाक्रांतबालिप्रत्यर्थिमस्तकः ॥ ७६ ॥

मारायणांशभूतोपि शिवस्य हृदयंगमः ॥
 रामोऽस्य सुकवीशस्य न समो भूतकाकविः ॥ ७७ ॥
 क्रांत्वा मंत्रबलेन यस्य निखिलामाशामवार्ची क्रमात् ॥
 कर्नाटक्षितिपांश्च भागनगराधीशं च कृत्वा वशे ॥
 आसेतुप्रसृतांश्च यावनगणान्नुच्छिद्य तत्रावनी—
 पातारं व्यदधाद्यमेव तु शिवः सम्राडमात्यं निजम् ॥ ७८ ॥
 तद्राज्यमस्मिन् विनिवेश्य राज—
 गिरिं शिवच्छत्रपतौ प्रयाते ॥
 शासत् क्षितिं धर्मपरः प्रदाय
 वृत्तीः स भूदेवगणान्पुष्णात् ॥ ७९ ॥
 उत्सादितां चिरतरं यवनैः प्रतिष्ठाम्
 शोणाचलेशितुरयं विधिवद्विधाय ॥
 श्रीमुष्णवृद्धगिरिरुक्मसभाधिपानां
 पूजोत्सवान् प्रथयातिस्स सहात्मकीर्त्या ॥ ८० ॥
 कृते म्लेच्छोच्छेदे भूवि निरवशेषं रविकुला—
 वतसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणिम् ॥
 नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुं
 नियुक्तोऽभूत् विद्वानृपवरशिवच्छत्रपतिना ॥ ८१ ॥
 सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां
 मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि ॥
 अमात्यवर्यो रघुनाथनामा
 करोति राजव्यवहारकोशम् ॥ ८२ ॥
 उद्देशाय गृहीताऽत्र म्लेच्छभाषा न दुष्यति ॥
 नापेक्ष्यते किं रत्नानि खचितुं जतु जातुचित् ॥ ८३ ॥
 विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादशविडंबनैः ॥
 रोचते किं क्रमेलाय मधुरं कदलीफलम् ॥ ८४ ॥

अथ राजव्यवहार-कोशः *



१ राजवर्गः

राजा ज्ञेयः पादशाहः स्वामी साहेव ईरितः ॥
 अन्तःपुरं तु दरुनीत्याहुर्वन-भाषया ॥ १ ॥
 युयराजा परिज्ञेयो वलीयहद-नामकः ॥
 शाहजादा राजपुत्रः प्रधानः पेशवा तथा ॥ २ ॥
 अमात्यः स्यान् मजुम्दारः सेनाध्यक्षो हुकूमतः ॥
 युक्त्यभिज्ञो दबीर स्यात् सुनीसः सचिवस्तथा ॥ ३ ॥
 बाकानवीसो वृत्तान्तलेखकः परिकीर्तितः ॥
 बहुदेशेष्वधिकृतः कारमुल्की प्रकर्ष्यते ॥ ४ ॥
 उपद्रष्टा तु नाजरो दाता नाम सखी मतः ॥
 सखीलं इति तु प्रोक्तो ध्वज-बृन्दाधिकारवान् ॥ ५ ॥
 संदेशलेखश्च चिट्णीसो दूतो हेजाब-नामक ॥
 सौदागरस्तु घनिकः कार्बारी कार्यपुरुतः ॥ ६ ॥
 सबनीसस्तथा सेनालेखकः परिकीर्तितः ॥
 मजालसी सभा ज्ञेया न्यायाधीशस्तु आदिलः ॥ ७ ॥
 उपमन्त्री मुतालिको गुरुः पीर इतीरितः ॥
 शिष्यो मुरदि-नामा स्याद् सिद्धो वल्लीति शब्दितः ॥ ८ ॥
 अफताब इति सूर्यः स्यान् महताबस्तु चन्द्रमाः ॥
 आतष्नामा भवेदभिर्वायुर्बाद इतीरितः ॥ ९ ॥

* 'अथ राजकोशो लिख्यते.'

पाठभेदः

१ 'उच्यते' पाठान्तरम्.

२ 'सेनाकर्ता' पाठान्तरम्.

३ 'प्रवीणस्तु' पाठान्तरम्.

४ 'वाकेनीसोऽपि मन्त्री स्यान्

न्यायाधीशोऽप्यदालतः।

कार्मुल्की तु सुमन्त्रः स्यात्स-

भासत्स्यान्मजालसी'।पा०

५ 'सखील इति तु प्रोक्तः

कार्यस्थानाधिकारिकः। पाठभेदः

६ 'व्यापारी' पाठभेदः

७ 'पदाति-लेखकः पाव-सब-

नीस इतीरितः' अधिकतरम्.

८ 'परकर्मा'

९ 'बाव'

'बाव'

'बात' इति पाठभेदाः

अलमाव इति प्रोक्तम् आस्मानाकाशमीरितम् ॥
 मेघो बादल-नामा स्याद् विजली विद्युदुच्यते ॥ १० ॥
 दुर्दिनं स्याद् बद्धवा मेहुः पर्जन्य उच्यते ॥
 ऋषिः पैगंबरो शेषो योगीशस्तु कलंदरः ॥ ११ ॥
 योगी फकीर इत्युक्तः काजी पण्डितनामकः ॥
 मुल्ला भट्टः परिशेषो नुजुमी ज्योतिषी तथा ॥ १२ ॥
 सर्पदारश्चोपदारो वेत्रदण्डधरौ क्रमात् ॥
 स्यादन्तर्द्वारपालस्तु ह्रंबंकी प्रकीर्तितः ॥ १३ ॥
 दौलद्वंकी महाद्वारपाल इत्यभिधीयते ॥
 सर्ववासो ऽप्यनुचराधिकारीति निगद्यते ॥ १४ ॥
 हुजुरी स्यात्सन्निहितोऽनुचरस्तु महालदार ॥
 हकारा सर्वकारी स्याद् अप्रादः परिचारकः ॥ १५ ॥
 चाकरः सेवकः प्रोक्तो नफरः किङ्करः स्मृतः ॥
 वेगल्वारो वेगचरो जासूदश्चारनायकः ॥ १६ ॥
 प्रणिधिश् चोरजासूदः खोजा सौविद उच्यते ॥
 वार्ताहरो खैबदारः परिचर्या तु खिज्मातिः ॥ १७ ॥
 गुप्तचारी तथा चोरहंकारः प्रकीर्तितः ॥
 खासदारः पादरक्षाधर इत्यनुवर्ण्यते ॥ १८ ॥
 कलचंधारक उगालदानबदार ईरितः ॥
 अफ्ताबगिर्या त्वातपत्रधरश्चलत्रधरस्तु यः— ॥ १९ ॥
 स छत्र्या, चामरधर श्रौरीबदार उच्यते ॥
 तर्कशकमानंबदारो धनुर्धारी स तु स्मृतः ॥ २० ॥
 पासबाने स्त्वसौ राज्ञो द्वारपाल इतीरितः ॥
 पताकाधर इत्येष विशेषश्च निशानदार ॥ २१ ॥

११. 'मेहुं' साठेप्रत.
 १२. 'नुजुमी', 'नुजुमो' साठे प्रत.
 पाठभेदः
 १३. 'हरंबंकी' 'हरंबंकी' पा०भे०
 १४. 'वेगचरो' पा०भे०
 १५. 'बखैदारः' पा०भे०
 १६. 'गुप्तकारी' पा०भे०
 १७. 'चोरहकारा' पा० भे०

१८. 'खौसदारः', 'कौस(श)' पा.भे.
 १९. 'कलाची-धारकः पीकदानी-
 बदार ईरितः' पा०भे०
 २०. 'तर्कश बदार इति यः स तु
 तूणधरः स्मृतः ।' पा०भे०
 २१. 'धनुर्धरः क्रमान्दारो बंकी तु
 द्वारपालकः' पा०भे०

मोर्तेब्बेर्दार इति च राजमुद्रार्धरो भवेत् ॥
 माहीदारस्तु मकरध्वजी दीपघरा स्तु — ॥ २२ ॥
 मेशाले स्यु,—हिलाली तु प्रदीपघर उच्यते ॥
 दीपिका दिवटी प्रोक्ता हिलालस्तु प्रदीपकः ॥ २३ ॥
 गुलाम बंदा द्रावेतौ दास-नाम्ना प्रकीर्तितौ ॥
 नेजदारः कुन्तधरस् तख्तं सिंहासनं स्मृतम् ॥ २४ ॥
 यस्तु तख्तहवालदारः स सिंहासनपालकः ॥
 चतुष्पदी तु चौरंगभ्रौकी त्वासन्दिका मता ॥ २५ ॥
 पलंगो मञ्चकश् छप्रपलंगो मञ्चमण्डपः ॥
 दोला नाम तु झूलौ स्यात् तस्तं गण्डूषपात्रकम् ॥ २६ ॥
 पीकदानी-नामनी द्वे पतद्ग्रह-कलाचिके ॥
 दीपशाखा तु समयी फिल्सोजः स्तम्भदीपकः ॥ २७ ॥
 दीपश् चिराग् सीख्चिराग् तु श्रेयो रोषर्णदीपकः ॥
 स्यादन्तरालदीपस्तु खंदीर्ल इति नामतः ॥ २८ ॥
 उत्सोजः स्याद्धूपतर्करेउद्दानी धूपपात्रकम् ॥
 मैणकोशस्तु मोम्दानी मोम्बत्ती मैणवार्तिका ॥ २९ ॥
 शिविका पालखी डोली सुखासनमिति द्वयम्—॥
 तुल्यं भाषाद्वये, दीपनडिं स्याद्वाजर्षीनिति ॥ ३० ॥
 विलासो मौज नामा स्याद्गोशा त्वन्तःपुरस्थितिः ॥
 स्त्रीजातिस्तु जनानी स्याद् मर्दः पुरुष ईरितः ॥ ३१ ॥
 दृष्टिप्रियस्तु नुर्चश्मो सरायदी तु गायकः ॥
 कलावंताभिधा वेश्या मेहरी वनिता मता ॥ ३२ ॥
 नाट्यस्त्री सुरतीभिख्या स्वरूपं तु शबी स्मृतम् ॥
 उष्णं तु गरमं शीतं ठंडा स्वेदस्तु खोच् स्मृतः ॥ ३३ ॥

२२. 'बार्दार' सा० प्र०
 २३. 'श्रेयो ध्वजघरो बुधैः' पा. भे.
 २४. 'दिवटे' पा. भे.
 २५. 'गुलाम बंदा फर्जेदा दासच-
 ण्डप्रचण्डकाः' पा. भे.
 २६. 'दोला--नामा तु डोलहारा'
 पा० भे०

२७. 'रोषणदीपकः' पा. भे.
 २८. 'कंदील' पा० भे०
 २९. 'दीपतरुः' पा. भे.
 ३०. 'वाजवानिति' पा. भे.
 ३१. 'गायकस्तु गुनीजनः' पा. भे.
 ३२. मूल 'मह-रू' = चंद्रानना.
 ३३. 'वनिताभिख्या' पा. भे.

२ ॥ कार्यस्थानवर्गः ॥



कार्यस्थानं तु कारखाना-नामतः परिभाषितम् ॥
 कोशागारं खजाना स्याज् जाम्दारः कोशरक्षकः ॥ ३४ ॥
 यस्तस्य तु ह्वाल्दारः कोशपालः स ईरितः ॥
 अधिकारी सैनिकानां सह्वाल्दार नामकः ॥ ३५ ॥
 निक्षेपस्तु दफीना स्याद् दास्तानं सचितम् स्मृतम् ॥
 व्ययस्थानं खर्चपोते तदीयस्तु ह्वाल्दार— ॥ ३६ ॥
 व्ययाधिकारी, तस्यैव जाम्दारो व्ययकिङ्करः ॥
 तत्रत्यो निविसिदा यः स भवेद् व्ययलेखकः ॥ ३७ ॥
 पोतदारो नाम बुधैर्ज्ञेयो द्रव्यपरिक्षकः ॥
 द्रव्यं तु नख्त-संशं स्याद् वरोटो होन उच्यते ॥ ३८ ॥
 तदर्धं तु प्रतापः स्याद् भाषयोरुभयोरपि ॥
 वराहपादो धरणश् चवलस्त्वष्ट्रमांशकः ॥ ३९ ॥
 दुवलः षोडशांशः स्यान्मोहरा तु बुधैः स्मृतम्— ॥
 सुवर्णनिष्कं, रजतनिष्कं स्याद् रूपयाभिधम् ॥४०॥
 वाच्या रजतवर्ती त लाहरी फलमः पणः ॥
 ताम्रद्रव्यं तु खुर्दा स्याद् बस्तनं बन्धनं स्मृतम् ॥ ४१ ॥
 कर्दंनं तु परिश्रेयं त्रोटनं सूक्ष्मदृष्टिभिः ॥
 रत्नशाला जावहीरखाना तस्य ह्वाल्दार— ॥ ४२ ॥
 रत्नाधिकारी, जाम्दारो रत्नभृत्यः प्रकीर्तितः ॥
 भवेद्रत्नपरिक्षस्तु जोहरी भूषणं नगः ॥ ४३ ॥
 तुराऽवतंसः पदकं श्रेयं वै कतर्कोभिधम् ॥
 प्रैवेयकं धुग्धुगी स्यात् कुडक्या कर्णभूषणम् ॥ ४४ ॥
 सीस्फुलं तु शिरःपुष्पं भांग्लिलीं तु ललामकम् ॥
 तिलकः स्याद् बिजवरा नासापुष्पं तु बेसरम् ॥ ४५ ॥

१. ' सर्वाधिकारकः प्रोक्तः '
 गा. भे.
 २. ' वराहो ' पा. भे.
 ३. ' कर्तव्य ' पा. भे.

४. ' कृतकाभिधम् ' पा. भे.
 ५. ' कर्णकुण्डलम् ' पा. भे.
 ६. ' भांगितला ' पा. भे.
 ७. ' नासापत्री तु बेसर ' पा. भे.

नासामणिर्नथो मुक्ताफलं मोती फुलीति तु— ॥
 नासापुष्पं, बाहुमणिर्बाजूबन्दाभिधायकः ॥ ४६ ॥
 अङ्गद तौल्यबन्धः स्यान्मणिबन्धः तथा जवे ॥
 पहुंच्या स्यान्मणिकटो मुद्रिकात्वंगठी मुदी ॥ ४७ ॥
 शस्तमंगुष्ठकं हस्तकडें स्याद् हस्तकङ्कणम् ॥
 कार्णिका स्यात् तानवडं वांकी कूर्परभूषणम् ॥ ४८ ॥
 तथा मोहनमाला तु शैया प्रालम्बिका बुधैः ॥
 कटिसूत्रं जर्कमरो घुंगुरः किङ्किणी स्मृता ॥ ४९ ॥
 जंजेरिया शृङ्खलिका पैजणें नूपुरं स्मृतम् ॥
 पोल्हारा तु तुलाकोटिर् बाला हंसकनामकः ॥ ५० ॥
 हिरा तु वज्रं माणिक्यं लालो नीलः समोद्वयोः ॥
 पीचो गारुत्मकमणिः पुष्परागः समोद्वयोः ॥ ५१ ॥
 स्याद् वैदूर्यं लसणिया गोमेदोऽप्युभयोः समः ॥
 गुली नाम प्रवालः स्याद् बिलोरः स्फटिको भवेत् ॥ ५२ ॥
 हुर्मा पक्षोद्भवा या तु कल्गी पक्षावतंसकः ॥
 काचसारस्तु मीना स्यात् सफापः काच ईरितः ॥ ५३ ॥
 जरखाना स्वर्णशाला सुवर्णं जर-नामकम् ॥
 रौप्यं रूपा तथा ताम्रं तांबा पित्तलिकं पितल् ॥ ५४ ॥
 स्यात् संगबसारि धातुविशेषः रसकाभिधः ॥
 कांसे कांस्यं सिसे सीस कथिलं वंगमुच्यते ॥ ५५ ॥
 कालायसं तु पोलादः स्याल्लोहमुभयोः समम् ॥
 जाम्दारखाना तु वसनागारं तस्य हवालदार- ॥ ५६ ॥
 वस्त्राधिकारी, तत्रस्थो जाम्दारो वस्त्ररक्षकः ॥
 निविसिदा त्वस्य वस्त्रलेखकः परिकीर्तितः ॥ ५७ ॥
 शिरोवेष्टनमित्येतन्मुंडासा कञ्चुकं झगा ॥
 मदीलं नाम विशेयमूष्णीषं स्वर्णरौप्यजम् ॥ ५८ ॥

८. 'तौल्यबन्दी स्यात्' पा० भे०
 ९. 'शैया मोहनमाला तु बुधैर्शैया
 प्रलम्बिका' पा० भे०
 १०. 'घुंगुरः' पा० भे०
 ११. 'पाचिर' पा० भे०

१२. 'उमा मौक्तिकनामः स्यात्'
 पा० भे०
 १३. 'जर्गखाना स्वर्णशाला स्वर्णं
 रजतनामकम्' पा० भे०
 १४. 'पित्तलिकं पितल्' पा० भे०

कटिबन्धः कमर्बदो विजारूर्ध्वमुखी भवेत् ॥
 चादरः स्यात् प्रावरणी निचोलो दुतु-नामकः ॥ ५९ ॥
 कौर्पासकञ्चुको नाम डगला पान्थकञ्चुकः— ॥
 श्रेयः फतू नाम बुधैः कुडती कूर्परकञ्चुकः ॥ ६० ॥
 तिरमा पार्वतीयोर्णा पल्लोदारस्तु पल्लवी ॥
 सलायी तु शलाकी स्यान् म्याना मध्यमईरितः ॥ ६१ ॥
 किनारा तु प्रदेशः स्यात् कस्बी हेमगुणान्वितम् ॥
 सौवर्णतान्तवं नगदी पटेदारस्तु रोखितः ॥ ६२ ॥
 भर्जरी स्वर्णभरितं गन्धाली चर्मपोस्तनी ॥
 ऊर्णावखं तु शालः स्याच्छोर्णं तोष-नामकम् ॥ ६३ ॥
 दुर्मा तु राङ्कवं श्रेयं सखलाद् द्वीपकम्बलः ॥
 इन्द्रगोपस्तु मखमल् ताफ्ता कौशेयनामकः ॥ ६४ ॥
 सोनेरीनिलखः स्वर्णपटो रौप्यपटस्तथा — ॥
 रूपेरीनिलखश् छीटं चित्रवस्त्रमुदाहृतम् ॥ ६५ ॥
 यद् बुटेदारनिलखः स पुष्पितपटः स्मृतः ॥
 पुष्पितोर्णा चिकंदोजी शालाख्या परिभाषिता ॥ ६६ ॥
 खिसा तु गोपकमुपावरणं दुपटा भवेत् ॥
 पासोडी द्विपटी श्रेया साडी स्त्रीवसनं तर्था ॥ ६७ ॥
 अन्तरायं तोहबर्दश्चौली कूर्पासनामिका ॥
 पाटार्थू चित्रकौशेयं दुर्कूलं मुकटा भवेत् ॥ ६८ ॥
 गोशपेचः कर्णबन्धः स्याद् दुस्ता स्याद्रत्नपञ्चकम् ॥
 नीशारो नाम फर्गोलो वराशिर्बुरुखा तथा ॥ ६९ ॥
 तोसदानं जीवनकं संदूकस्तु समुद्रकः ॥
 समूरुचर्म गदितं सामरं नःम कोविदैः ॥ ७० ॥
 श्रेयं सुवासचमेति बुलगाराभिधानकम् ॥
 तिमाचाऽविकचर्म स्याद् वस्तुनिर्माणनाम तु— ॥ ७१ ॥
 रासकर्दनमित्युक्तं बेतणी रूपिकाभिधा ॥

१५. ' कार्पासकञ्चुक ' पा० भे०

१६. ' स्मृतं ' पा० भे०

१७. ' तहबंद ' पा० भे०

१८. ' पटावू ' पा० भे०

१९. ' कौशेयम् ' पा० भे०

भवेदरत्निमानं तु गज्जम्बू तूल आयतम् ॥ ७२ ॥
 भवेदर्जस्तु-विस्तारो द्वयरत्निर्गज ईरितः ॥
 अरत्निः स्यादर्धगजस् तसू द्वयंगुलमुच्यते ॥ ७३ ॥
 पूर्वभागः पृष्ठभागःकञ्चुकस्य क्रमात् स्मृतौ- ॥
 पेशपुस्तौ, तथा जेहेपटी कण्ठपटी भवेत् ॥ ७४ ॥
 अस्तनी नामबाहा स्याद् दुटा बाहुकमुच्यते ॥
 बाहामुखं मोहलं स्यात् खपवा पार्श्वकं विदुः ॥ ७५ ॥
 दौरोदावणमित्येतद्द्वयं परिकरः स्मृतः ॥
 तख्ता खण्डः कशा बन्धश् चीनः स्यात् कटिकूर्चनम् ॥ ७६ ॥
 प्रान्तस्यूतं तु नेफा स्यान्मोठा तु स्थूलमुच्यते ॥
 सूक्ष्मं बारिक-नाम स्याच्छूलक्षणं नरम-नामकम् ॥ ७७ ॥
 पलंगपोश इति यः स प्रच्छदपटः स्मृतः ॥
 कौशेयजातं नर्मीना वस्त्रजातं तु कापडम् ॥ ७८ ॥
 उर्णाजातं तु पश्मी स्यात् सोखता नाम पटञ्चरम् ॥
 आच्छादकस्तु सपौशो वसला चेलखण्डकः ॥ ७९ ॥

३ ॥ भोग्यवर्गः ॥

अथ पाकालयं मुद्वख्खानेति परिभाषितम् ॥
 मुद्वखी पाककारः स्याच् चासणीकार नाम तु-॥ ८० ॥
 रुचिर्ग्राहिः, पाकपरीकर्मी तु स्याद् द्वादवी ॥
 रसोयी स्यात्तु सिद्धान्नं कंदोरी त्वन्नमुच्यते ॥ ८१ ॥
 आब्दाखाना जलस्थानं सक्का तु जलदः स्मृतः ॥
 पशुभस्त्रा पखालः स्यान् मशकः स्कन्धभस्त्रिका ॥ ८२ ॥
 डोलो जलहरश्चर्मभृङ्गार श्छागलः स्मृतः ॥
 अस्तावा नाम भृङ्गारी कुजा कर्करिका मता ॥ ८३ ॥

२०. ' गुम् गज्जुं तूल आयतिः ',

' गुंजुंतूल आयतिः ' पा० भे.

२१. ' वंगुल उच्यते ' पा० भे०

१. 'खाना इत्येव भाषितम्' पा. भे.

२. ' रुचिकारः ' पा. भे०

३. ' रसोयी स्याद्रसवती '.

पा० भे०

४. ' मेषभस्त्रिका ' पा० भे०

औडे नाम तुला प्रोक्ता कूजादान् मुदपञ्जरः ॥
 आडेकरी तुलावाहः पखाली जलवाहकः ॥ ८४ ॥
 हौदै नाम जलाधाने दीर्घिका बाव-नामिका ॥
 पाणशालां निपानं स्यात् कूपो नाम भवेत् कुवा ॥ ८५ ॥
 पानर्कादिरसस्थानं शर्बत्खाना प्रकीर्तितः ॥
 फलजातं तु मेवा स्यात् खूपतरं खाद्यवस्तुनि ॥ ८६ ॥
 काहवा नाम विश्रामकषायः परिभाषितः ॥
 अफीम् नामा हि फेनः स्यौदवलेहं तु मोरबः ॥ ८७ ॥
 मदद्रव्यं तु कैफः स्यात् सुधा शरबतादिकर्म ॥
 प्याला तु चषको ज्ञेयः शीसा नाम भवेत् कुपी ॥ ८८ ॥
 धूमयन्त्रं गुडगुडी तमाखू धूमपत्रकम् ॥
 अथोपस्करपीतं तु तवकं परिकीर्तितम् ॥ ८९ ॥
 खुषबोय् इति तु प्राहुः सुगन्धिद्रव्य-नामकम् ॥
 कस्तूरी मुष्कमित्युक्ता मात्सिकं स्वंबरं विदुः ॥ ९० ॥
 चोवा त्वगरुसारः स्यादर्गजा यक्षकर्दमः ॥
 जवादी नाम मार्जारमद इत्यामनन्ति हि ॥ ९१ ॥
 गुलालः स्याद्रक्तचूर्णम् अवीरं गन्धचूर्णकम् ॥
 अत्तरः पुष्पसारः स्याद्वस्तुसागोऽर्कं नामकः ॥ ९२ ॥
 मकरन्दो गुलाबः स्यात् केसर जाफरा भवेत् ॥
 मल्लीतैलं मोगरेलं चंबेली जातितैलकम् ॥ ९३ ॥
 तथा चम्पकतैलं तु चांपेलमितिकीर्तितम् ॥
 ऊदो धूपो लिङ्गपीतं मर्तबानमितीरितम् ॥ ९४ ॥

५. ' मीजान् इति तुला प्रो-
 क्ता मुदा मृतकलेवरम् ' पा० भे०
 ६. ' हौदानाम तटाकः स्या-
 दीर्घिका बाविनामिका ' पा० भे०
 ७. ' हौदखाना ' पा० भे०
 ८. ' सुधास्थानं तु शरब-
 त्खाना तस्य हवालदार ।
 सुधाकारः परिज्ञेयो
 मेवा स्यात् खाद्यवस्तुनि ॥

फलजातं तु तमेव
 भंगनाम कलिजकम् ॥ ' पा० भे०
 ९. ' अवलेह्यम् ' पा० भे०
 १०. ' शरबताभिधा ' पा० भे०
 ११. ' अथोपहारपात्रं तु ' पा०
 भे०
 १२. ' चंबेली ' पा० भे०
 १३. ' ऊदो धूपः काचपात्रम्. '

सुरागौरं शराबखाना सुरादाता शराबदार ॥
 पंटी स्यादल्पताम्बूलः सैव बर्ग इतीर्यते ॥ ९५ ॥
 तंबूलदान-पर्यायः करङ्कः परिकीर्तितः ॥
 चुनालः स्याच्चूर्णपात्रं पूगर्फोटी तथाऽङ्किता ॥ ९६ ॥
 चूना नाम भवेच्चूर्णं दस्ता स्यात्पर्णवेष्टनम् ॥
 स्यादौषध-चय-स्थानं दवाखानेति तं विदुः ॥ ९७ ॥
 तबीबस्तु भवेद्वैद्यः सीर्सी रोग इतीरितः ॥
 बाँशा मृत्युः परिश्रेयो दारूनामौषधं भवेत् ॥ ९८ ॥
 उपचारस्तु तर्तीबस् तष्कीसस्तु चिकित्सनम् ॥
 व्यथा जहमतिनाम निघनं फौत-नामकम् ॥ ९९ ॥
 खल्बता इति यत्तत्तु खल्वोपलमिति स्मृतम् ॥
 शिकाखाना पक्षिशाला शिकारी मृगयुर्मतः ॥ १०० ॥
 जनावरं पक्षिणः स्युः शिकारं मृगया भवेत् ॥
 हंसनाकः पक्षिरक्षी व्याघ्रः शेर इति स्मृतः ॥ १ ॥
 स्याद्वीपिपालश् चित्तवान् चित्ता तु द्वीपिनामकः ॥
 स्यादथास्तरणागारं फरागखानाभिधानकम् ॥ २ ॥
 हवालदारस्त्वास्तरणाधिकारी तस्य कीर्तितः ॥
 तथास्तरणकश्चापि फराशः परिकीर्तितः ॥ ३ ॥
 खाबगा स्याद्वृहं शामीना तु वितानकम् ॥
 राहुटी स्यात् पटकुटी चांदणी श्वेतमण्डकः ॥४॥
 स्यादश्वमण्डपः सायवार्ने डेरा दूष्या प्रकीर्तिता ॥

१४. 'पर्णागारं-पर्णदस्तु श-
 राबदार' पा. भे.
 १५. 'दस्तेकरी पर्णवाहस्ताम्बूलं
 तु भवेत्पटी.' पा. भे.
 १६. 'पूगच्छेदी' पा. भे.
 १७. 'रसायनमहालस्तु
 रसायनगृहं भवेत्
 रसायनी नाम तस्थ

हवालदारः प्रकीर्तितः ' पा. भे.
 १८. 'प्रज्ञी रोग इतीरितः'
 पा. भे.
 १९. 'अन्यकालो भवेन्मृत्युः'
 पा. भे.
 २० 'चिकित्सा तु दवा मता'
 पा. भे०
 २१. 'सावाब्' पा० भे०

दूष्यामुखं पेशपरदा मोघलं पैर्षिणकं विदुः ॥ ५ ॥
 दूष्यामध्यं तु कांसा स्यात् नौगजी राजमण्डपः ॥
 परदा स्याज्जवनिका बाडं काण्डपटं विदुः ॥ ६ ॥
 प्रतिसीरा सिंरौचा स्यात् कलंद्री व्योममण्डपः ॥
 प्रस्थानमण्डपः पेशखानेति परिभाषितः ॥ ७ ॥
 खयाता कूर्चितचर्मेति चरमूदोजी मनीषिभिः ॥
 खांबः स्तम्भो बाईसं तु स्तम्भपीठमुदीरितम् ॥ ८ ॥
 तनावः स्यात्तु तनिका शङ्कुर्मेख इतीरितः ॥
 सुर्तनावा तथा पादतनिकाः परिकीर्तिताः ॥ ९ ॥
 लंगरो मुख्यतनिका मेखसो शङ्कुरोपणी ॥
 सलिता भारवेष्टः स्यात् कसणी कर्षणी भवेत् ॥ ११० ॥
 लगडः स्यान्मङ्कणिका भारारोपस्तु लादर्णे ॥
 जमखानाभिधं सूत्रासनमाहुर्मनीषिणः ॥ ११ ॥
 चित्रासनं तिवाशी स्यात् सुजनी पुष्पितासनम् ॥
 पृष्ठोपधानकं लोड तक्या तु मृदुलो भवेत् ॥ १२ ॥
 अवन्तरोपधानं तु गाल्उशीत्यादिकं भवेत् ॥
 शिरोपधानकमुशी बालिस्तमुपवर्हणम् ॥ १३ ॥

४ ॥ शस्त्रवर्गः ॥

शस्त्रागारं जिरात्खाना तदीयस्तु हवालदार ॥
 शस्त्राधिकारी नाम स्यादधीन स्तु हवालगरिः ॥ १४ ॥
 निविसिदा शस्त्रलेखो हत्याराभिधमायुधम् ॥
 ईली तु बागदारः स्यात् फिरंगस्तु भवेदसिः ॥ १५ ॥

२२. 'पार्श्वकम्' पा० मे०
 २३. 'सिरायुचा' पा० मे०
 २४. 'बाद्रसं' पा० मे०
 २५. 'तक्या नामतमित्येत-

न्मृदुलासनमुच्यते ॥
 उपधानं तु लोडं स्यात्
 बाजू पार्श्वसनं विदुः ॥
 तक्या पृष्ठोपधानं स्यात्
 न्याहली कशिपुर्भवेत् ॥ पा० मे०

गुर्दा नाम भवेद्वज्रं सैफः खड्गः प्रकीर्तितः ॥
 निमचा तु कृपाणः स्यात्कत्ती तु करवालिका ॥१६॥
 जम्दाडो यमदंष्ट्रः स्यान्निस्रिशो दुदुमा स्मृतः ॥
 गुप्ती तु गुप्तशस्त्रं स्यात् पट्टा पट्टीशमुच्यते ॥१७॥
 गुर्गुर्जा तु गदा सोटा मुद्गैरीथ श्रिकंबि च ॥
 कठारिका कटारः स्यात् फरसी परशुः स्मृतः ॥१८॥
 कौक्षेयकं तु खंजीरो बाणः स्यान्मण्डलाग्रकः ॥
 भाला मल्लस्तथा बर्ची शक्तिः प्रासो भवेदिटा ॥१९॥
 स्यात् कातरिः कर्तारिका सुँरी स्यादसिधेनुका ॥
 शार्ङ्गः कमान इत्युक्तं धनुर्नाम भवेद्धणू ॥ १२० ॥
 मौर्वी चिल्ला धनुष्कोटिगोर्भो तीरस्तु सायकः ॥
 तूणीरस्तर्कशः पंजा त्वङ्गुलित्राणमीरितम् ॥ २१ ॥
 गोधाचर्म तु दस्ताना त्सरुः परज ईरितः ॥
 करजापरजो मुष्टिर्गाज्या त्सरुशिखा भवेत् ॥ २२ ॥
 स्यात्त्सरोःकशिपुर्गादी मोसुभा त्सरुवेष्टनी ॥
 दस्तनी मुष्टिरञ्जुः स्यादङ्गुल्याधार अंतरा ॥ २३ ॥
 फालकं म्यान मबूनालो भवेत् फलकमेखला ॥
 तहनाल इति प्रोक्तं यत्तदग्र-पिधानकम् ॥ २४ ॥
 सलः स्यान्मेखलाबन्धः स्याच्छस्त्रावरणं हुदा ॥
 शस्त्रालम्बः खजीना स्यात् कटिचर्म तु पद्दळं ॥ २५ ॥
 खेटकं नाम ढालः स्याच्चन्द्रकाः स्युस्तथा फुल्या ॥
 दस्तावेजो भवेद्ग्राहः जिराहः कवचं विदुः ॥ २६ ॥
 दंशनं तु जिरे^{३२} नाम बख्तरं वर्म^{३३} कीर्तितम् ॥
 चेहल्लखतं तनुत्राणं जानुबंधो द्वयोः समः ॥ २७ ॥

२६. 'गुर्गुजस्तु' पा०भे०
 २७. 'मुद्गरो वृश्चिकंबि च' पा०भे०
 २८. 'च्छुरिः स्यादुभयोः समा'
 पा०भे०

२९. ' गोषा ' पा०भे०
 ३०. ' प्राहुः ' पा०भे०
 ३१. ' शिलां तु ' पा० भे.
 ३२. ' शिले ' पा०भे०
 ३३. ' चर्म ' पा. भे.

कसणी स्यौतु रसनं पत्रे तु स्यादुरच्छदः ॥
घुगी नाम शिरस्त्राणं टोपः शीर्षण्य-नामकः ॥ २८ ॥
घोणात्राणं नाम बिनी पट्टी तु रदबन्धनी ॥
यन्त्रव्यूहस्वराबा स्याद्वाणोऽग्निनलिका भवेत् ॥ २९ ॥
नालीकं बरखंदाजं नलीयन्त्रं तु बन्दुखम् ॥
तोफ नर्म भवेदुल्का दारू नामामिचूर्णकम् ॥ १३० ॥
लघुयन्त्रं जबर्जंगं जम्बूरा तु शतभिन्का ॥
दीप्तिनीडं भवेत् काना गोलंदाज् यन्त्रवेधकः ॥ ३१ ॥
तालिम्खाना मल्लशाला मल्लो जेठी समीरितः ॥
कुस्तीनाम नियुद्धं स्याद्द्वलशिक्षा तु तालिमम् ॥ ३२ ॥
सिंहावलोको बाग्जस्तो मेला स्याच्छस्त्रशिक्षणम् ॥
मेलकारस्तथा शस्त्रविद्यायाः परिशिक्षकः ॥ ३३ ॥

५ ॥ चतुरङ्गवर्गः ॥

गजशाला फीलखाना गजः फील इति स्मृतः ॥
हत्तिणी तु करेणु स्याच् छावा कलभ उच्यते ॥ ३४ ॥
महावतो निषादी स्याद् नौबती गजपालकः ॥
गजकिङ्कर नामा स ज्ञेयो यस्तु गडेकरी ॥ ३५ ॥
कक्ष्या किलावा नाडा तु स्थूलरज्जुः प्रकीर्तितः ॥
झूलिः कुथा लंगरस्तु निगडोऽन्दुः समो द्वयोः ॥ ३६ ॥
आलानं तु भुनासः स्याच् चमेटी पादपाशिका ॥
दन्तकुन्तः सनीना स्याच् चवडॉलस्तु कोविदैः ॥ ३७ ॥
गजमण्डप इत्युक्तो, हौदा नाम गजासनम् ॥
पागा स्यान्मन्दुरा नाम मिराखोरोऽश्वरक्षकः ॥ ३८ ॥
खासदारस्त्वश्वधरश् चाबुक्स्वारोऽश्वशिक्षकः ॥
हमू-नामा तु पर्यायी शाहतीरस्तु जांघिकः ॥ ३९ ॥
रिकेब्दार स्तोत्रधरः काबाडी घासवाहकः ॥
खुरत्नबन्धकश्चापि नालबद् इतीरितः ॥ १४० ॥

३४. ' स्यात्सारसनम् ' पा०भे०

३५. ' भांडे नाम महायंत्रं

दारुनामामिचूर्णकम् ।

उल्का नाम हुका गोलं-

दाजः स्याद्यन्त्रवेधकः' ॥ पा०भे०

अन्तर्झूलिः परिस्तोमो ग्रीवाबन्धो द्वासनम् ॥
 निगालो गडखोलाख्यः स्याद् भोंवरकडीति तु-॥ ४१ ॥
 निगालवलयं, स्याच्चमङ्क शिरो-दंशवारणम् ॥
 पायबंदः पादबन्धो मुजुमा नाम पाशकः ॥ ४२ ॥
 देस्कला-नामकश्चर्मनिगडः परिभाषितः ॥
 बुधनालस्तथा लोह-निगडाभिघ उच्यते ॥ ४३ ॥
 सरोसरः प्रोथचर्म लगामः स्यात् खलीनकम् ॥
 खलीन-रश्मिर्विशेषस् तुर्कमानेति नामतः ॥ ४४ ॥
 खोगीरं नाम पल्याणं जीनं तु गारतुसनम् ॥
 तुरगासनपक्षस्तु दावणं परिभाषितम् ॥ ४५ ॥
 तस्याग्रतन्तवश्चापि पुँतफेति समीरिताः ॥
 तुरगासनपृष्ठं तु भीडनं ब्रुवते जनाः ॥ ४६ ॥
 तुरगासनशुण्डा तु हृणा नाम बुधैः स्मृता ॥
 पुरोबन्धः पेशबंदो जेर्बेदस्तीर्णताडनी ॥ ४७ ॥
 कुक्षिरज्जुः शिकारबंदः साख्ता जघनपत्रकम् ॥
 फुंदणा नाम गुच्छः स्याद् हरडा तु माणिः स्मृतः ॥ ४८ ॥
 किङ्किणी चंग-नाम्नी स्यात् सडका तर्तु चामरम् ॥
 तथा पुरःकिङ्किणिका-जलाजलमितीरिताः ॥ ४९ ॥
 सर्दाली स्याच्छिरश्चर्म लाले स्यादोष्ठबन्धनम् ॥
 आगोहिणी रिक्कीबः स्यात्तस्याश्चर्म रिक्कीबदाल् ॥ १५० ॥
 दुम्ची-तंगौ पुच्छबन्धः कश्यबन्धौ क्रमात्स्मृतौ ॥
 स्यात्कश्यबन्धवलयम् नाम्ना तगकडीति च ॥ ५१ ॥
 पुस्तंगस्तद्वरत्रा स्याद् ह्यासा ग्रन्थिचर्म च ॥
 स्यादश्वकवचं पाखर्गाशा नामोपरिच्छदः ॥ ५२ ॥
 स्याल् लगामपटा त्वश्वमुखभूषण-नामकः ॥
 ताजा-नाम त्वश्वमुखकवचं कवयो विदुः ॥ ५३ ॥

१. 'अलझूलि' पा० भे०

२. 'भोंवरस्याकडीति तु' पा० भे०

३. 'दस्कला' साठेप्रत.

४. 'मुसन्नकमितीरिताः' साठेप्रत

५. 'नम्रबन्धनम्' पा० भे०

६. 'त्वश्वचामरम्' पा० भे०

७. कुशिवन्धवलयं नाम्ना तंग इति प्रथा' पा० भे०

सनीनमश्वशृङ्गं स्याद् ढक्का तबल-नामिका ॥
 अनीनं कण्ठरज्जुः स्याद् हुमा त्वश्ववतंसकः ॥ ५४ ॥
 सर्जा सिंहस्तोडरं तु वीरकङ्कणमुच्यते ॥
 कंडा तु कण्ठभूषा स्याद् बिरुदं चिन्हमीरितम् ॥ ५५ ॥
 आकर्षणी कौहडनी कपोयी मलमार्जनी* ॥
 चोटिया नाम वेण्यः स्थुरितमामं तु मर्दनम् ॥ ५६ ॥
 मुखाकर्षस्तु काजा स्यात् खरारा त्वश्वघर्षणः ॥
 शयं कवलपात्रं तु तोबरा-नामक बुधैः ॥ ५७ ॥
 खुरत्राणं तु नालः स्याद् नालमेखस्तु कोषिदैः-॥
 खुरत्र-शङ्कुः कथितस् , तरटं तु महाकशा ॥ ५८ ॥
 कोरडा ताडनी चायुक् कशा स्यादथ खांकरम्-॥
 झर्झरं, स्याद्वेगसारचर्म किम्शान-नामकम् ॥ ५९ ॥
 पशुचर्म त्वाधवडी छागचर्म तु सागळम् ॥
 गुल्फत्राणं तु दाभोटा नवारो मञ्च-गुम्फिनी ॥ १६० ॥
 दालो भवेत्तान्तविकमथ कौशेय तान्तवम्-॥
 रेशीमूदाल स्तथा सूतीदालः स्यात् सूत्र-तान्तवम् ॥ ६१ ॥
 गोफो गुम्फितरज्जुः स्यादथाश्वगतिरुच्यते ॥
 भ्रमणं नाम कावा स्याद् एडी रेचितमुच्यते ॥ ६२ ॥
 धौरितं तुरकीचाली वल्गितं दुडकीति च ॥
 प्लुतं छात्रकमित्युक्त धारा निःशंकधावर्णे ॥ ६३ ॥
 नीला कर्कः परिशेयः शोणो बोर इति स्मृतः ॥
 श्यामलस्तु कुमैतः स्याद् अंबरी मेघवर्णकः ॥ ६४ ॥
 कर्षुरस्त्वबलखो नाम जरदा पिङ्गलः स्मृतः ॥
 अब्रशो व्याघ्रवर्णः स्यात् करडा नाम पाटलः ॥ ६५ ॥
 रहवालः सैन्धवः स्याद् इराखी यावनः स्मृतः ॥
 अरब्बी स्यात् पारसीकः कच्छी जवन उच्यते ॥ ६६ ॥
 मुजन्नसो विजातीयो बाल्हीको जहरी स्मृतः ॥
 मद्रजस्तु भवेत्ताजी पर्वतीयस्तु टांकणः ॥ ६७ ॥

X. ' स्याद्धडणी ' पा० भे०

* ' मल्ल-मार्जनी, पा० भे०

८. 'सातकर्षं चालीस्यात् वा-

रा निःशंक धावर्णे ' पा० भे०

९. ' शुभ्रः ' पा० भे०

तेजस्वी तु भवेत्तेजी तुरकी वल्गनः स्मृतः ॥
 वडवा मादवानः स्यात् नार्कदस्तु किशोरकः ॥ ६८ ॥
 स्थौरी नाम भवेत् तद्रू हेषा नाम तु हिंसणें ॥
 घोणः पेशलवो नाम सटा नाम भवेद्याल् ॥ ६९ ॥
 स्यात् पुरस्तुरगः कोत्वाल् यामिकाश्वस्तु पाहरी ॥
 बालेतंगोत्तराबन्धो दाबः पार्श्व इतीरितः ॥ १७० ॥
 रथशाला तु वहिलीमहाल इति कीर्तितः ॥
 वहिली स्यात् प्रवहणं वहिल्वानस्तु सारथिः ॥ ७१ ॥
 गाडा शकट इत्युक्तः प्रतोदप् टुमणी भवेत् ॥
 पुतुर्खाना तूष्ट्रशाला स्यादुष्ट्रः पुतुराभिघः ॥ ७२ ॥
 पैलाणमुष्ट्रपल्याणं सार्वानस्तूष्ट्रकिङ्करः ॥
 आलम्खाना वाद्यशाला दमामो दुन्दुभिः स्मृतः ॥ ७३ ॥
 आनकस्तु नगारा स्याद्धेरी ढोल इतीरितः ॥
 पणवस्तु नफेरी स्याच्छृङ्गं गोर्मुखमीरितम् ॥ ७४ ॥
 आनद्धस्तु तुरारी स्यादबंका नाम तु काहला ॥
 वाद्ययन्त्राणि वाजत्रें कम्बुः कर्णा प्रकीर्तितः ॥ ७५ ॥
 पांवा वेणुर्मडुकं तु डफडे डमरुर्हुडुक ॥
 खालूनगाराश्ववाद्यम् समळो डिण्डिमः स्मृतः ॥ ७६ ॥

६ ॥ सामन्तवर्गः ॥

सामन्तस्तु वजीरः स्यात् सैन्यं लष्करमीरितम् ॥
 सनौबत स्तुसेनानीर्जुम्लेदारः शताधिपः ॥ ७७ ॥
 भवेत् पंचहजारी च चमूपालाभिधानकः ॥
 तथा जमातदारस्तु समुदायी निरूपितः ॥ ७८ ॥
 साहसिको हजारी स्याद् व्यूहः फौज इतीरितः ॥
 बारगीर स्वश्ववहो हुल्स्वारस्तु पुरःसरः ॥ ७९ ॥
 शिलेदारः स्वतुरगी सिपायी योधनामकः ॥
 तिरंदाजस्तु धानुष्को बर्चीवालस्तु शाक्तिकः ॥ १८० ॥

१०. 'तुरगी' साठेप्रत.
 ११. 'जहाज' पा०भे०
 १२. 'गोपुरमीरितम्' पा०भे०

१३. ' ' साठेप्रत तुतारा.
 ११. हुयल्स्वारः पुरःसरः
 पा० भे०

पदातिसेन्यं हृशमं प्यादा पत्तिः प्रकीर्तितः ॥
 तत्र सनोबतो यस्तु दलवाही स ईरितः ॥ ८१ ॥
 पत्तिस्तोमी तु जुम्लेदार पत्तिपालो हवालदार ॥
 यत्तु नायिकवाडी तु पत्तिनायकनाम तत् ॥ ८२ ॥
 तत्रत्यस्तु सुभेदारः पदात्यध्यक्ष ईरितः ॥
 भालेकरी कौन्तिकः स्यात् प्राधिकः स्याद् इटेकरी ॥ ८३ ॥
 सेनामुखं फौजरू स्याच्छिविरं गोठ उच्यते ॥
 सेनागुल्मं तु गोलः स्याच् छबीना रात्रिक्षणम् ॥ ८४ ॥
 अन्यासारस्तु चेंदोलो रास्ता चंपा च पार्श्वयोः॥
 तलावा स्यात्पर्यटनं स्वारी स्वैरगतिर्भवेत् ॥ ८५ ॥
 मुकामः स्यादवस्थानं प्रस्थानं कूच-नामकम् ॥
 शबा सौतिकनामा स्याद् गिर्दं वेष्टनमीरितम् ॥ ८६ ॥
 आवेशो हुलुकः प्रोक्तो जखमं क्षतमीरितम् ॥
 दोस्तः सुहृद् गनीम् वैरी सल्ला संधिः प्रकीर्तितः ॥ ८७ ॥
 विगाडो विग्रहः प्रोक्तो नाम्जादिः स्यादभिक्रमः ॥
 आसरा त्वाश्रयः प्रोक्तः फितवा भेद ईरितः ॥ ८८ ॥
 वशिहत्सान्त्वनं पन्दो दण्डो दौडस्तु धावनम् ॥
 लढायी तु भवंद्युद्धं शिकस्तस्तु पराभवः ॥ ८९ ॥

७ ॥ दुर्गवर्गः ॥

दुर्गं किल्लेति विशेयं गिरिदुर्गं गडः स्मृतः ॥
 प्राकारः कोट इत्युक्तो जंजीरा द्वीप उच्यते ॥ १९० ॥
 भृगुपातः कडेलोटः कडा तु भृगुनामकः ॥
 दन्तको गडकोनः स्याद् बुरुजः कोट्टगुल्मकम् ॥ १९१ ॥
 उपत्यका तु मार्ची स्याद् बालेकिल्ला त्वधित्यका ॥
 प्राकार-वेदिका फांजिः परिखा खन्दकः स्मृतः ॥ १९२ ॥
 रेवणी नाम परिखा--वलयं परिभाषितम् ॥

१. 'परिस्तोमिति' पा०भे०
२. 'नाईकवाडिति' पा०भे०
३. 'अत्रत्यस्तु' पा०भे०

४. 'हरोलः स्यात्' पा० भे०

पडकोटस्तथा सद्भिः प्राकारवलयं स्मृतम् ॥ ९३ ॥
 जंग्या प्राकार-रन्ध्राणि चर्या प्राकार-फालिकाः ॥
 जीभिर्हस्तिनखाख्या स्याद् अगळा त्वर्गला मता ॥ ९४ ॥
 वेढा परिधिनामा स्याद् भोर्चा स्यादुपसर्पणम् ॥
 भलंगः परिरक्षा स्यान्मेटः *स्यादुपगक्षिका ॥ ९५ ॥
 स्यात् साहसाधिरोहस्तु सुलतानढवाभिधः ॥
 मगर्बिबा नामविशैरश्मियन्त्रमुदाहृतम् ॥ ९६ ॥
 धम्धमा प्रतिगुल्मः स्यात् सुरंगं विवरं स्मृतम् ॥
 यामाटनं तु गस्ती स्याद् गस्तिर्यामिक उच्यते ॥ ९७ ॥
 घांटगस्तिस्तथा घन्टायामिकः परिभाषितः ॥
 सामग्री नाम सामानं जकीरा संग्रहः स्मृतः ॥ ९८ ॥
 भम्बाखाना धान्यकोशो गल्ला धान्यमितीरितम् ॥
 कारखाना तु संभार-गृहमाहुर्मनीषिणः ॥ ९९ ॥
 संभार-लेखकः कारखाननीसः प्रकीर्तितः ॥
 हवाल्दारस्तत्रमुद्राधिकारी परिभाषितः ॥ २०० ॥
 श्रेयः प्राकारपालस्तु तद्सर्नीबत नामकः ॥
 इमारति-हवाल्दारो भवेच्छिल्पाधिकारिकः ॥ १ ॥
 ँगौडी तु भित्तिशिल्पी स्यात्पलगण्डस्तु बेलदार् ॥
 गिलावा लेपनामास्याच्छिल्पकार्यमिमारातिः ॥ २ ॥
 संगैत्रासस्त्वदमभेत्ता +खंमीरश्चूर्णकर्मदमः ॥
 *गडेकरी स्यात् पाषाणवाहकोऽथेष्टका इटा ॥ ३ ॥
 कौलें तु खर्पराणी स्युश् चिरे तु घटितोपलाः ॥
 अदमकूपस्तु टाकें स्यान्निर्जरस्तु झरा भवेत् ॥ ४ ॥
 दिवाणवाडा स्याद्राजमंदिरं सदरः सभा ॥
 कुमारसदनं खानजादेवाडा इति स्मृतम् ॥ ५ ॥
 मंत्रैस्थानं गुसुल्खाना चतुष्कं चौक-नामकम् ॥
 हरंमहालः शुद्धान्तः कक्ष्या बंध इतीरितः ॥ ६ ॥

५. 'धान्यस्य संहतिः' पा० भे०

६. 'संगरात,' 'संगरास' पा० भे०

+ 'खंवीर' * 'गडेकरी' पा० भे०

७. 'स्नानस्थानं' पा० भे०

१ 'मेढस्यादुपरक्षणम्' पा. भे.

÷ 'गौडा' पा० भे०

देहली देवहडी नाम्नी दरवाजा तु तोरणम् ॥
 झरोखे स्युर्गवाक्षाणि माडी स्यादुपकारिका ॥ ७ ॥
 चन्द्रशाला नाम सज्जा सोपानं तु जिना भवेत् ॥
 बालंगरेज इत्येतद्वलीकं नाम संस्मृतम् ॥ ८ ॥
 कारंजं जलयन्त्रं स्यादुत्सोधो बन्धनामकः ॥
 प्रणाली तु पनाळः स्याच् चौकटी द्वारबंधिका ॥ ९ ॥
 झडपा तु कपाटं स्याद् उंबरा स्यादलिनन्दकः ॥
 कुलुप लोहपाशः स्यात् कुञ्चिका तु भवेत् किली ॥ २१० ॥
 वातायनं सुराखः स्यात् कुड्यनीडं तु मेहराब् ॥
 वेदिकानाम चौत्रा स्याद् मैदानं तु प्रशस्त-भूः ॥ ११ ॥
 भवेदुपवनं बागो रस्ता रथ्या प्रकीर्तिता ॥
 क्रीडावनं तु खासबागः शिथ्यास्थानं तु खाबगा ॥ १२ ॥
 तारत्खाना मलस्थानं भंगी मलहरः स्मृतः ॥
 कुदळी नाम कुदालः पावडें स्यात् खानत्रकम् ॥ १३ ॥
 कुन्हाडिस्तु कुठारः स्यात् कोयिता छेदकः स्मृतः ॥
 आसादस्तु भवेत् तेषा क्रकचः कर्वतः स्मृतः ॥ १४ ॥
 इळा. दात्रं पहारस्तु फालः खुपें तृणक्षुरम् ॥
 निश्रेणिस्तु शिडी चदणें श्रेयमारोपण बुधैः ॥ १५ ॥

८ ॥ लेखनवर्गः ॥

दफ्तरं लेख्यशाला स्याद् दफ्तरदारस्तु लेखकः ॥
 नविसिदां लेखकः स्याद् थारेदी हस्तकः स्मृतः ॥ १६ ॥
 रखतवानो मधीकारो मधी शायी प्रकीर्तिता ॥
 भवेल्लेखनपात्रं तु कलमदानाभिधानकम् ॥ १७ ॥
 लेखनी तु कलम् दौतिर्मधीपात्र्यथ मुद्रिणी—
 शिकेदौति स्तथा डीकदानी निर्यासपात्रकम् ॥ १८ ॥

८. 'पायरी भवेत्' पा० भे०

९. 'बारंगरेज' साठेप्रत.

१०. 'जलसून' साठेप्रत.

११. 'उत्सो धबधवाम्त' पा. भे.

१२. 'क्रीडास्थानं हवास्मृतं' पा. भे.

× 'पाजी' पा० भे०

१३. 'असिदस्तु भवेत्

तीषा' पा० भे०

१. 'लेख' पा० भे०

२. 'नवाशीदा तु निशितो'पा.भे.

किंताबः पदवी नाम फर्मानं राजपत्रकम् ॥
 पुस्तकं तु किताबः स्याद् हिशोबो वयलेखनम् ॥ १९ ॥
 मोहस्वा लेखशुद्धः स्यादायो नाम भवेज् जमा ॥
 व्ययः खर्चः परिशेयः शाहिरू वेतनव्ययः ॥ २२० ॥
 राजव्ययस्तथा विशैस् तहबोलिरिति स्मृतः ॥
 अडीसेरी धान्यभृतिवेतनं तु मुशाहिरा ॥ २१ ॥
 तुमारं तु समाहारो निर्यातिङ्गडती भवेत् ॥
 जांबिता नाम तु बुधैर्दोषनिर्णय उच्यते ॥ २२ ॥
 स्यान् निजेर्जांबिता नाम दोषनिर्णयपत्रकम् ॥
 वांटणी स्याद्विभजनं विभागस् तक्सिमाभिधः ॥ २३ ॥
 देय-शेषस्तु मेबादं भिन्नं स्यात् पितृनामनि ॥
 तथा दापितशेषस्तु गैर्आदा नामतः स्मृतः ॥ २४ ॥
 कोविदैः कर्जहसना ऋण-ग्रहणमीरितम् ॥
 कर्जदादनमित्येतद्वहणदानं प्रचक्षते ॥ २५ ॥
 भवेद्वहणपरावृत्तिर्नाम कर्जगिरिफूतनम् ॥
 रदकर्जं नाम बुधा ऋणनिर्यातनं विदुः ॥ २६ ॥
 श्रेष्ठो^६ गिरामी विशेषो जमानः प्रतिभूः स्मृतः ॥
 गोही शायीद् इति च द्वे श्रेये साक्षिनामनी ॥ २७ ॥
 फायिदा च नफा च द्वे विशेषे लाभनामनी ॥
 ऐनं मूलधनं श्रेयं कुशादिं व्याज-नामकम् ॥ २८ ॥
 प्रतिदानं फेरदेणा न्यासस्तु रखणा मतः ॥
 द्रविणानि तु पैके स्युर्द्रव्यं नख्तमुदाहृतम् ॥ २९ ॥
 सर्वस्वं तु बिसादिः स्याद्धनं माल इतीरितम् ॥
 इतबारस्तु विश्वास इमानः सत्यभाषणम् ॥ २३० ॥
 श्रुतं दखल नाम स्याद् विस्मृतं गफ्लतं विदुः ॥

२. ' फर्मानं राजपत्रं स्यादि
 ष्टपत्रं किताबतिः ' पा० भे०
 ३. ' लेखनामकः ' पा० भे०
 ४. ' नेजानाम बुधैर्दोषनिर्णयः
 परिभाषितः ' पा० भे०

५. ' स्याद्वैनजांबिता नाम०'
 पा० भे०
 ६. ' गिरो प्रतिनिधिर्श्रेयो '
 पा० भे०

तत्कालः फीलहालः स्याद् हालीं सांप्रतमीरितम् ॥ ३१ ॥
 माजी नाम भवेत् पूर्वं कूटघातो दगा स्मृतः
 खस्तद् क्लेशस्तथा कार्यश्रमो नाम मशाकतिः ॥ ३२ ॥
 उधारः स्यादायतिकं रोखं तादात्विकं विदुः ॥
 ल्यायो योग्यः कुवत् शक्तिः फिसाति वैशसंगतम् ॥ ३३ ॥
 हलाल्खोरः स्वामिकार्यतत्परः परिभाषितः ॥
 स्वामिद्रोही हराम्खोरः सिफला क्षुद्र ईरितः ॥ ३४ ॥
 एकाकी तु जैरीदा स्यात् सकलस्तु तमाम् स्मृतः ॥
 गम्यं पहुँच इत्युक्तं कजाकः साहसी स्मृतः ॥ ३५ ॥
 मजन्ना नाम संदेहो निःसंदेहो बिलाकुसूर् ॥
 सामर्थ्यं कुदरत् श्रेयं दिलेरो धृष्ट ईरितः ॥ ३६ ॥
 सखती शक्तिः सख्तशीरः शाक्तिमान् परिकीर्तितः ॥
 सख्तः शक्तो बख्तवारो भाग्यवान् परिभाषितः ॥ ३७ ॥
 मबादा तु कदाचित् स्याद् बजाम् नामोपरिस्मृतमम् ॥
 अंमा नाम परंतु स्यात् पुनर्बाब्द तु स्मृतमम् ॥ ३८ ॥
 ईन^१ स्यादेतदित्यर्थे वाह्वाः स्यादुत्तमोत्तमम् ॥
 समीचिनं दुरुस्तं स्याद् हरगजं तु सर्वथा ॥ ३९ ॥
 धूर्तो हरीफ-नामा स्याद् हैवानः पामरः स्मृतः ॥
 चपलो कुँदतरः स्यात् सैतानस्तु पिशाचकः ॥ २४० ॥
 गौर विवेकोऽथ प्रशा तु वकूफः कुशलं शुक्^{*} ॥
 बेवकूफस्तु मूढः स्यान्मूर्खो बेअकलः स्मृतः ॥ ४१ ॥
 उत्तमं स्यादवल् नाम मध्यमं दुम् प्रकीर्तितम् ॥
 कनिष्ठं सीम् परिज्ञेयं चाहरम् स्यात्तयाऽघमम् ॥ ४२ ॥
 मख्फी रहस्यं गदितं सफा निर्मलमुच्यते ॥

७ 'प्रमादस्तु दगा स्मृतः'
 पा० भे०
 ८. 'ल्यायो योग्यः कुबल्
 शक्तिः' पा. भे.
 ९. 'इजाई क्षुद्र ईरितः'
 पा. भे.
 १०. 'जरारा' पा. भे.

११ 'धुनर्मा-र्बा अदजः स्मृतं'
 पा० भे०
 १२. 'अजः' पा० भे०
 १३. 'वाह्वा' स्तूनामोत्तमम् पा. भे.
 १४. 'जुलहालः' पा० भे०
 * 'सुधर पा. भे०'

मुदतिर्दिनकृतिः स्यादवकाशस्तु फुर्सतिः ॥ ४३ ॥
 निर्मूलं नेस्त-नावूदं सिनाजोरी उरोबलम् ॥
 र्व्वाही नख्वाहि इत्येते इच्छानिच्छे प्रकीर्तिते ॥ ४४ ॥
 विशै बार्दिगरी नाम बोध्यमेतदनन्तरम् ॥
 बासी पर्युषितं श्रेयं ताजा नूतनमुच्यते ॥ ४५ ॥
 म्लानं सुका इति प्राहुर्जर्लदं शीघ्रं प्रकथ्यते ॥
 सर्वार्थो हरबाबः स्याद् वस्तु स्याज् जिनसाभिघम् ॥ ४६ ॥
 विप्रलापस्तु बद्रोयी ह्रमेशा स्यान्निरन्तरम् ॥
 आवश्यकं त्वलबता अनुकूलस्तु बेहतर् ॥ ४७ ॥
 अवकलस्तु संकोचो गंजः संमर्द ईरितः ॥
 *अवसाफो भवेत् ख्यातिस् तारीफः स्तुतिरीरिता ॥ ४८ ॥
 राबिता नाम संचारः संलग्नं भीड-नामकम् ॥
 निगा संरक्षणं श्रेयं भर्त्सनं तु फजीहतम् ॥ ४९ ॥
 विभीषिका दटावणी स्याद्दाटा स्याद्भयदर्शनम् ॥
 लंगं शून्यं समस्तं सब् दस्तं कैदं च निग्रहः ॥ २५० ॥
 हस्तस्पर्शो दस्तपोशी मुलाखत् दर्शनं स्मृतम् ॥
 पादस्पर्शः कर्दमपोशी मिलना त्वाल्लिङ्गनं स्मृतम् ॥ ५१ ॥
 शिरसावन्दनं शिज्जदा प्रणामस्तीस्लमा भवेत् ॥
 नमस्कारः सलामः स्यादाशीर्वादो दुवा स्मृतः ॥ ५२ ॥
 ईकीनः स्यात्तथा निष्ठा सत्यं सच्चा इति स्मृतम् ॥
 मिथ्या झूटम् किलाफस्तु कपटं सुष्टु खूब् स्मृतम् ॥ ५३ ॥
 महत्वद्योतकं तत् स्याद्यन्मशारून्निले इति ॥
 मजकूरं तु नीचत्वे अज्जमः श्रेष्ठ-वाचकः ॥ ५४ ॥
 स्यात् स्वयं दैत्तमेतत्तु मन्हामतमितीरितम् ॥
 अवलादः पुत्रसन्तानमफ्लाद् दुहितृसंततिः ॥ ५५ ॥

१५. 'खोहि नखोहि' पा० भे०

१६. 'दर्हाल् शीघ्रं प्रचक्षते' पा.भे.

१७. 'अनुकल्पस्तु' पा० भे०

* 'परिपूर्णस्तु' संजूदा खोई—

शाख्या तु वासना' अधिकतरम्.

१८. 'कदम् चप्सी' पा० भे०

१९. 'अकीदः स्यात्' पा० भे०

२०. दत्तमजरा मन्हामत'

पा० भे०

विरादरस्तु बन्धुः स्याज् ज्वानस्तरुण ईरितः ॥
ननवादस्तु बालः स्याद् बुद्धा वृद्धः समीरितः ॥ ५६ ॥
गाहगिर्दस्तु शुश्रूषुर्वस्तादोऽध्यापकः स्मृतः ॥
नैवेद्यैः स्थापणं फाल्या स्नानं गुसुल-नामकम् ॥ ५७ ॥
पञ्चाङ्गक्षालनं वज्जू अभ्यङ्गस्तु हमाम् स्मृतः ॥
स्याच् चंद्ररोज इति यत् कतिचिद्दिन-नाम तत् ॥ ५८ ॥
अतिक्रान्तं तु गुजरान् श्रेयं प्रायः खुसूसनम् ॥
भवेदभयहस्तस्तु देस्तपंजाभिधानकः ॥ ५९ ॥
बखुर्द्वारिश्वरं जीवी स्यादायुरूमराभिधम् ॥
महालस्तु भवेद्देशः प्रासादो महालाभिधः ॥ २६० ॥
कारागृहं बंदिखाना बेडी स्यात् पादशृङ्खला ॥
तोकस्तु गलपाशः स्याद्बन्धमोक्षस्तु बंदखलास् ॥ ६१ ॥
विभ्रैन्तं गलथः प्रोक्तो गाफीलः प्राकृतः स्मृतः ॥
तहकूपं स्थापितं स्यात् प्रत्याख्यातं ममानतम् ॥ ६२ ॥
मखूसूदः स्यादभिप्रायो गैरूरो गर्वं ईरितः ॥
स्याद् बेमवसरो रिक्तो वित्तं मवसरो भवेत् ॥ ६३ ॥
अस्तिः स्यादैवजं नाम मसाला तु व्ययार्थकम् ॥
तदबीरः प्रयत्नः स्यादाश्रयस्तु हिमायातिः ॥ ६४ ॥
तथा किफायतिर्नाम विशेषादाय ईरितः ॥
कोशीसः पक्षपातः स्यादर्शादानं तु ताकिदिः ॥ ६५ ॥
आकर्षपत्रं तलबं प्रेषणं तु रवानगी ॥
पैवस्तगी प्रविष्टं^{२६} स्यात् जदीदं तु नवीनकम् ॥ ६६ ॥
पुरातनं कदीमः स्यात् कृपा मेहरबानगी ॥
पूर्वान्नपालनं नाम परैवर्षीति कीर्तितम् ॥ ६७ ॥
मुशकशो निश्चयः स्यात् प्रत्याम्नायो मुबादला ॥

२१. 'मंगलाचरणं फाल्या' ०

पा० भे०

२२. 'दस्तपंजाभिधायकः'

पा० भे०

२३. 'वाचाटो गलथः' पा० भे०

२४. 'नखरा' पा० भे०

२५. 'शिक्षापत्रं' पा० भे०

२६. 'विप्रविष्टं' पा० भे०

२७. 'परवेशीति' पा० भे०

निर्बाहको यस्त्वित्यारो दुश्मानः शत्रुरीरितः ॥ ६८ ॥
 अजीजस्तु भवेदिष्टं प्राघुणः स्यात्तु मेहमान् ॥
 मेहमानी तु^१ आतिथ्यं मेज्वानी श्रेष्ठं-भोजनम् ॥ ६९ ॥
 अजब् नाम त्वपूर्वं स्यात्तमाशा कौतुकं मतम् ॥
 उत्साहो हवसः प्रोक्तः कौलनामाभयं स्मृतम् ॥२७०॥
 खिलौतः स्याद्देयवन्नमभ्युत्थानं तु ताजिमम् ॥
 आदरस्तु तवाजू स्यात् प्रतिष्ठा इजतिः स्मृता ॥ ७१ ॥
 अप्रतिष्ठा बेइजति हुर्मतिर्मान उच्यते ॥
 सैजा शिक्षाऽथ पैशून्यं चुगलति प्रकीर्तितम् ॥ ७२ ॥
 क्षुद्रभाषा खोजगिरी स्यादामात्रं तथालफौ ॥
 विनेत्यर्थे^२ बगै नाम संबन्धो निस्बति भवेत् ॥ ७३ ॥
 खुद्दनिस्वातिः स्वसंबन्धः स्वावद् स्वधिपोभवेत् ॥
 अनावृष्टि भवेदाफत् श्क्नेतिः फित्तिनाति भवेत् ॥ ७४ ॥
 पायमाली तूपहति स्ताबात्वाडम्बरः स्मृतः ॥
 शेरस्तु घृष्टनामा स्यात् संरम्भः शोर-नामकः ॥ ७५ ॥
 कैपट्यं तु दगलबाजी कलहस्तु कबाहतिः ॥
 गुल्लिः कोलाहलो शेषो रीस्ति योग्यं प्रकीर्तितम् ॥ ७६ ॥
 प्रमाणबन्धो बंदिस्तं माकूलमुचितं भवेत् ॥
 गैमाकुलं बदअमल् द्रयं चानुचितं स्मृतम् ॥ ७७ ॥
 शपथस्तु दुराही स्याच्छुद्धिः पाकी प्रकीर्तिता ॥
 नाग्विणोनाम विशेषं सर्वस्वहरणं बुधैः ॥ ७८ ॥
 हुजराति नाम सैद्दिः समीपस्थितिरुच्यते ॥

२८. 'अजीजस्तु भवेदाप्तो भवे-
 न्मान्यस्तु मेहमान्' पा०मे०
 २९. 'तारतम्यं' पा०मे०
 ३०. 'लग्नमुच्यते' पा०मे०
 ३१. 'तस्त्रीभः स्यात्' पा०मे०
 ३२. 'शास्तिः' पा० मे०
 ३३. 'क्षुद्रदेयं' पाठभेदः
 ३४. 'तथोलफा' साठेप्रत.

३५. 'अन्यथास्याद् बगनामि' पा.मे.
 ३६. 'फित्तिर्भवेत्' पाठभेदः
 ३७. 'दुष्टता' पा०मे०
 ३८. 'रास्तिन्यायः प्रकीर्तितः
 पा०मे०
 ३९. 'नंगणा०' 'नाग्विणो' 'नंगणा'
 पा० भेदाः
 ४०. 'बुधैः' पा०मे०

पेश्वात्कृतितगैवती स्यात् स्वैरं स्वेच्छाविवर्तनम् ॥ ७९ ॥
 खैरं कल्याणमित्युक्तं रोजा निरशनं भवेत् ॥
 शैया रायजनी नीतिर्बुद्धिः स्यादकलाभिधा ॥ २८० ॥
 नासिहत् स्याद् बुद्धिवादः सैक्ती स्याद्दुःखशासनम् ॥
 नजरगुजारमित्येतद् विशेष्यं दृष्टिगोचरम् ॥ ८१ ॥
 भवेच्छमीकटाक्षस्तु नजदौलतनामकः ॥
 फर्मावणा प्रेरणं स्यादाज्ञा हुकुमनामिका ॥ ८२ ॥
 हुकुम्बार्दार इत्येष आज्ञाधारक-सशकः ॥
 ऊर्जितं स्यात् सर्फराजी गोश्मालं कर्णपडिनम् ॥ ८३ ॥
 बर्दास्तिरिच्छाग्रहणं करद्रव्यं करारतिः ॥
 वाजगस्तं परावृत्तादाय इत्युच्यते बुधैः ॥ ८४ ॥
 तथा दत्तापहारस्तु विशेष्यो बाजगर्दनम् ॥
 शरा नाम यथाशास्त्रं स्थिरो मोकररः स्मृतः ॥ ८५ ॥
 सैयाद् वृत्तिदानपत्रं तु तैवर्खमिति कोविदैः ॥
 आसामी नाम पत्रं स्यादिसालं प्रेषितं विदुः ॥ ८६ ॥
 हुजतिः प्राप्तिपत्रं स्याज्जाबः प्रत्युत्तरं भवेत् ॥
 लेखागमदिनं शैयं रसद्वी-नामकं बुधैः ॥ ८७ ॥
 तथा निर्णयपत्रं तु शैयं मोर्त्थैनजाबिता ॥
 आयपत्रं जमावर्खे कतथा ऋणपत्रकम् ॥ ८८ ॥
 व्ययपत्रं खर्चवर्खो लाखोटः नाम मुद्रितम् ॥
 भाषापत्रं तु महजर मखलाशी तु निर्गतिः ॥ ८९ ॥
 पाखनीशी शोधकता पूर्त्तिर्वरकतिस्तथा ॥
 कीर्तिर्नीमोश-नाम्नी स्यान्निषेधस्तु मना स्मृतः ॥ २९० ॥
 अभिदधते यवनगिरा मुखवचनं मनीषिणो जवानीति ॥
 रदबदलं नाम तथा विवादमाहुर्जयः फते नाम ॥ ९१ ॥

४१. ' देशस्थितिगै० पा०भे०

४२. 'पुर्सीसं दुःख-शासनम्' पा.भे.

'शामकम्' साठेप्रत.

४३, 'शैयं वेतनपत्रं तु' पाठभेद.

४४ 'मोईन' साठेप्रत.

४५. 'महशर्ते,'—'महदशर्ते'
महदशर्ते पाठभेदौ

४६. 'कीर्तिर्महन्स०' पा. भे.

स्यात् खलत्वं हर्कती मुंशकीलं विघ्नमुच्यते ॥
 समुदायस्तु मीमञ्जुम्ला घानतिःशुद्धवासना ॥ ९२ ॥
 सरंजामी नाम बुधा आनुकूल्यं प्रचक्षते ॥
 पर्वानगी निदेशः स्यात् संदेशस्तु रसानगी ॥ ९३ ॥
 इतरत्तु दफाते स्याद् दरीन्वस्तस्तु सांप्रतम् ॥
 पूर्वप्रमाणामिति तत् सदहू-नामकं जगुः ॥ ९४ ॥
 आज्ञाप्रमाणं तु तथा बहूकूमं प्रचक्षते ॥
 विषयो मजकूरः स्याद् वार्ता खबर नामिका ॥ ९५ ॥
 खबर्दारि स्त्ववहितः सावधानस्तथा हुशार ॥
 गुजारातिः साक्षिता स्याद्-दिप्रतिः स्यादमन्तरम् ॥ ९६ ॥
 लाबूदः स्वल्प इत्युक्तो मज्जूदस्तु दृढः स्मृतः
 बेहबूदस्तु भव्यं स्यादुपायस्तर्दुदः स्मृतः ॥ ९७ ॥
 धर्मो हक्क इति प्रोक्तो नाहक्कोऽधर्मनामकः ॥
 गुमशुदो गुप्त नामा स्याल् लुगारी लुण्ठनं स्मृतम् ॥ ९८ ॥
 जास्तं नामाधिकं श्रेयं वजायी न्यूनमुच्यते ॥
 जुलुमस्तु बलात्कारो जानं जीवः प्रकीर्तितः ॥ ९९ ॥
 अन्यायवार्ता फिर्यादि बाजे श्रेयमवान्तरम् ॥
 प्रान्तो नाम जिल्हे अर्जिदास्तं विनतिपत्रकम् ॥ ३०० ॥
 नैश्रित्यं बेगमी नाम कुटुम्बं कबिला भवेत् ॥
 अनुरूपं वाकिफं स्यात् तदर्थं मुअदं भवेत् ॥ १ ॥
 मोहतादं परिमितं युगं जोडा इतीरितम् ॥
 साजः प्रसाधनं श्रेयं सर्फा तु हितमुच्यते ॥ २ ॥
 देहंदगी तु दातृत्वं बक्सीसं पारितोषिकम् ॥
 घर्मादायस्तु खैराति रन्नसत्रं तु लंगरं* ॥ ३ ॥
 चूप नाम तु विदुस्तूष्णी मर्यादा त्वद्बाभिधा ॥
 अमर्यादा बेअदबी यथावश्यं तु हालखुदम् ॥ ४ ॥

४७. 'रिशकीलं' पाठभेदः
 'रिक्शालि' पा. भे.
 ÷ 'ईप्रतिः' पा० भे०

४८. 'सत्ता हक्क पा० भे०
 ४९. 'हानिः' पाठभेदः
 * 'जंगरं' पा० भे०

कैदं तु वर्म विज्ञेयं^० प्रेक्षणं तु मुलाहिजा ॥
 अन्यायो नाम तख्सीरः संमतिस्तु मुकाबिला ॥ ५ ॥
 मोक्षी नाम प्रातिसाक्ष्यं साहाय्यं मदतिर्भवेत् ॥
 समृद्धं स्यान्मोबलगं साजीसी त्वार्जवं भवेत् ॥ ६ ॥
 अप्रयत्नो नाइलाज इलाजो यत्न ईरितः ॥
 कबजं देयपत्रं स्यात् स्वाधीनं काबिजं स्मृतम् ॥ ७ ॥
 एकबालं तु दैवं स्याद् बख्तं भाग्यं प्रकीर्तितम् ॥
 आदतस्तु स्वभावः स्यादिल्लतिर्दूषणं स्मृतम् ॥ ८ ॥
 श्रेयः पुश्तपनाहस्तु सहकारी मनीषिभिः ॥
 अभिवृद्धिस्तु तरकी संख्या बेरीज उच्यते ॥ ९ ॥
 तेरीजं गणितं ताळा त्वैक्यमाख्यायिका बखैर् ॥
 तथैवानुक्रमणिका फेरीस्तमिति भाषितम् ॥ ३१० ॥
 वार्दपृच्छा सवालः स्याद् गणती गणना मता ॥
 दिनचर्या रोजकीर्दिरावर्जा प्राप्तलेखनम् ॥ ११ ॥
 मोफर्दो देशलेखः स्याद् यादिः स्मरणमुच्यते ॥
 मश्रीफो व्ययलेखः स्यादिनामो वृत्तिनामकः ॥ १२ ॥
 रवांशुद्री दापनं स्यान्मेस्तको लेखपद्धतिः ॥
 अङ्गीकारः कबूलः स्याद्वादं निष्कासनं विदुः ॥ १३ ॥
 हिल्ला नाम भवेद् वर्णो मोहला त्वाकृतिर्भवेत् ॥
 त्यक्तादायस्तु सांडावा टिप्पणं तु खतावणी ॥ १४ ॥
 भोज्यग्रामो मुकामः * स्याद् विस्तारस्तप्सिलो भवेत् ॥
 अवान्तरव्ययः ख्यातो बाजेखर्चो विचक्षणैः ॥ १५ ॥
 परस्थलव्ययः सद्दिर्मुजाफतिरितीरितः ॥
 तथा परस्थलादाय इजाफतिरिति स्मृतः ॥ १६ ॥
 तथा दापनपत्रं तु वरातमिति कीर्तितम् ॥
 मुदति स्त्ववाधिः प्रोक्तः अन्तरं तु तफावतं ॥ १७ ॥
 नागा शून्यदिनं प्रोक्तं तारीखं तु दिनं स्मृतम् ॥

५०. 'विज्ञेयमुपरोधो मुला-
हिजा' पाठभेदः

५१. 'मोकाबिला प्रातिसाक्ष्यं

२२

पाठभेदः

५२. 'संवास्तु सवादस्तु' पाठ भे.

* 'मुकासा' पा० भे०

मासो माह इति प्रोक्तो वर्षे सालमितीरितम् ॥ १८ ॥
 र्शिरंभस्तु शुरू श्रेयं मोर्तवं स्यादलंकृतिः ॥
 शिक्षा नाम तु मुद्रा स्याद् बारः स्याल्लेख्यनामकः ॥ १९ ॥
 तालीकं प्रतिपत्रं स्यात् प्रसंगः कलमाभिधः ॥
 प्रत्यासन्नस्तु हाजीरः + कागजः कागलः स्मृतः ॥ २० ॥
 दस्ता + कागजमानं स्यात् पत्रं पानाभिधं भवेत् ॥
 अलेखकागजः + कौराकागदः परिभाषितः ॥ २१ ॥
 चवर्षी चतुरस्रं स्यात् द्विपर्णी ताव उच्यते ॥
 पर्णार्धं तु भवेद् बंदः पर्णांशो वरखः स्मृतः ॥ २२ ॥
 रकाना तुर्यभागः स्यात्तृतीयांशो मुशहरः * ॥
 अर्धभागो भवेज्जिल्हे बितं मध्यांश उच्यते ॥ २३ ॥
 अडांखस्तु समाङ्कः स्यादिरेवं वक्रलेखनम् ॥
 आहुः + कागजसूत्रं तु तब्लखं नाम कोविदाः ॥ २४ ॥
 जिलीदो लेखबन्धः स्याद् बस्तनी नाम वेष्टनी ॥
 श्रेयं जिलीदपुस्तं तु पृष्ठपत्रं विचक्षणैः ॥ २५ ॥
 तथा वेष्टनवस्त्रं तु रुमालः परिकीर्तितः ॥
 पेटारा पेटकः प्रोक्तो जुज्दानं नाम संचिका ॥ २६ ॥

९ ॥ जनपदवर्गः ॥

विलायतिर्जनपदो बलदापत्तनं स्मृतम् ॥
 नगरं पेंठसंशं स्यान्मौजा ग्राम इतीरितः ॥ २७ ॥
 स्याच्छाखानगरं नाम हवेली बंदरं तु तत्- ॥
 यद्वेलानगरं, ग्रामगणः परगणाभिधः ॥ २८ ॥
 घोषस्तु मजरा खेडा खेटं वाडी तु वाटिका ॥
 सुभेदारस्तु देशाधिकारीति परिभाषितः ॥ २९ ॥
 तथा मुज्जुमदारस्तु विज्ञेयो देशलेखकः ॥
 अधिकारी हवालदारो वीक्षकस्तु निगाहवान् ॥ ३३० ॥

५३. निर्दोषं तु) पा०भे०

* ' मुशहरः ' पा०भे०

+ ' कागल ' पा०भे०

१. ' मामलापत्तनं ' पा०भे०

२. ' निगावनः ' पा०भे०

स्थायुकस्तु तरफदारो दफ्तदारस्तु गोपकः ॥
 कमावेशदार इत्येष ग्रामसंघकरग्रही ॥ ३१ ॥
 चौगला ग्रामणीः प्रोक्तो ग्रामरक्षस्तु कोतवाल ॥
 कुल्कर्णी ग्रामलेखी स्यात् पाटीलो ग्रामगोपकः ॥ ३२ ॥
 जमीनजुमला नाम श्रेयो भूमिगणो बुधैः ॥
 जिरायितं नाम तथा विज्ञेयं वृष्टिमातृकम् ॥ ३३ ॥
 आहुर्बागायितं नाम कोविदा जलमातृकम् ॥
 भुमारी भूमिगणनः बटाई भाग ईरितः ॥ ३४ ॥
 कैलं नाम विदुः क्षेत्रधान्यमानं मनीषिणः ॥
 बाजकैलं पुनर्मानं बलूते कारवः स्मृताः ॥ ३५ ॥
 मजुर्दारस्तु भृतिकः सर्बारी भारवाहकः ॥
 गर्जै धुजः परिज्ञेय स्तसैरं धान्यविक्रयः ॥ ३६ ॥
 नफरायी हिताभासः कबूलाति स्त्वतिक्रिया ॥
 पीलितः स तु पर्वदा कार्कूनः कार्यकारकः ॥ ३७ ॥
 खरीफं कार्तिकफलं स्याद्देशाखफलं रबी ॥
 व्यवसायी मोहतर्फा शेर्करा तु कृषीवलः ॥ ३८ ॥
 महसूलं तथा गैरमहसूलमिति द्वयम् ॥
 न्यायद्रव्यं तथान्यायद्रव्यं प्रोक्तं क्रमाज्जनैः ॥ ३९ ॥
 तथा बलात्कृतादायः पैदागिररिति स्मृतः ॥
 उपायनं तु भेटी स्याद्बाकी शेष इतीरितः ॥ ३४० ॥
 स्याद्वर्तमानवर्षं तु सालमज्जकूर-नामकम् ॥
 तथा सालगुदस्ता तु गतवर्षं प्रचक्षते ॥ ४१ ॥
 शेषसंबन्धिकं बाकी-बकाया इति कीर्तितम् ॥
 चिरशेषस्तु सनबादबाकीति परिकीर्तितः ॥ ४२ ॥
 महाल मज्जकूरं तु देशव्यय उदाहृतः ॥
 ग्रामव्ययस्तु सादीलवार इत्युच्यते जनैः ॥ ४३ ॥

३. 'हुदेदारः' साठेप्रत.
 ४. 'तरफदारस्तु' पा०भे०
 ५. 'देशमर्मज्ञ नामकः' पा०भे०
 ६. 'देशकरणः' पा०भे०
 ७. 'मसातिः' पा०भे०

८. 'शिर्भारी' पा०भे०
 ९. 'खुतपुंज' पा०भे०
 १०. 'पर्वदात्तुगुणधानं' पा. भे.
 ११. 'मज्जरी' पा०भे०
 'मुजरी' साठेप्रत.

द्रव्यादायो नख्तकटुबाणा नामा प्रकीर्तितः ॥
 धौन्यादाय स्तथा गल्लाकटुबाणा परिस्मृतः ॥ ४४ ॥
 मीन्कबाल इति प्राहुर्गृहीतव्ययनामकम् ॥
 भाव्यादायो मुस्तकबील् पेस्तरं त्वग्रिमं भवेत् ॥ ४५ ॥
 सीमा सरहदं देशाक्रमणं तु मुलुख्गिरी ॥
 बार्दरख्तं फलदृक्षं जंगलं जाङ्गलं स्मृतम् ॥ ४६ ॥
 बार्नगज्जगं नाम तथा ज्ञेयं छायावनं बुधैः ॥
 वृक्षसंख्या तु विद्वद्भिर्ज्ञेया न्याहलतज्जकरा ॥ ४७ ॥
 उजयां स्यात् प्रसरणं यात्रा तु जुजयां भवेत् ॥
 भूनिर्णयो जमीन्साडा मार्गादायो जकायतिः ॥ ४८ ॥
 पट्टी त्वारोपितादायः सर्वादायस्तु हाशिलः ॥
 ग्रामादायो दस्तअमल् निर्गमादाय-नाम तु— ॥ ४९ ॥
 निकैलुः स्वादयोविस्वा स्थलादायः प्रकीर्तितः ॥
 शिंगार्शिगोटिरित्येष शृङ्गादायः प्रकीर्तितः ॥ ३५० ॥
 पर्णादायः पत्रकेणी संचणी सचयः स्मृतः ॥
 रकमाला राजलेखा लावणी लापनं स्मृतम् ॥ ५१ ॥
 अकृष्टभूमिर्नाकर्दिः कर्दिर्स्तुं फलभूमिका ॥
 दर्या समुद्रः कथितप् टोकरा स्यात्तथोडुपम् ॥ ५२ ॥
 यट्टोकरे-हशीलं स उडुपादाय ईरितः ॥
 जाहजें जलयानानि नौका स्यान्नाव-संशिका ॥ ५३ ॥
 द्वैप्यः फिरंगी मत्ता तु क्रेयवस्तु समीरितम् ॥
 प्राची मशरिख्-नाम्नी स्याद्दक्षिणा जनुबामिधा ॥ ५४ ॥
 मग्निबाख्या प्रतिची स्यादुत्तरा दिग् भवेत् षिमाल् ॥
 किब्लेनुमा-नाम जनैर्दिशा-यन्त्रमुदीरितम् ॥ ५५ ॥
 अहदस्त्वादिनामा स्यादवधि स्तहदः स्मृतः ॥
 अथ कोठीमहालस्तु धान्यागारं प्रकीर्तितः ॥ ५६ ॥
 हवालदारस्तस्य धान्याधिकारी परिभाषितः ॥

१२. ' धान्यसंघः ' पाठभेदः

' मुस्तकाबाल् ' पा. भे.

१३. ' पैजाल्नामदोषज्ञैः ।

प्रवेशादाय ईरितः ' ॥

इति अधिकतरम्

१४. ' कीर्दिः स्याद्भूमिकर्षणम् '

पाठभेदः

तत्रत्यो निविसिंदा तु धान्यलेखक-नामकः ॥ ५७ ॥
 कोठीवाला धान्यमानी पशुपालस्तु बैलका ॥
 उन्मानं वजनी कैली परिमाणं प्रकीर्तितम् ॥ ५८ ॥
 सुमारं परिसंख्या स्यात् खरीदी क्रीत उच्यते ॥
 फरोख्तं नाम विक्रीतं मालिस्तं कुट्टनं स्मृतम् ॥ ५९ ॥
 र्भादीदं पेषणं प्रोक्तं कसरं वृद्धिरिरिता ॥
 नुक्सानं तु भवेत् क्षीणं स्यादैनजिनसं तु यत्—॥ ३६० ॥
 तन्मुख्यवार्स्त्विति प्राहुष् टांकष्टु इतीरितः ॥
 नवटांकं स्त्वर्धपलं पावशेरं पलं स्मृतम् ॥ ६१ ॥
 अच्छेरं प्रसृतिः पोक्ता शेरः कुडव-नामकः ॥
 प्रस्थस्तु पायलीनामा मानिका नाम चोथवा ॥ ६२ ॥
 द्रोणो मण इति प्रोक्तः खारी खंडीति कीर्तिता ॥
 बुधला तु कुतूनामा बुधली कुतुपः स्मृतः ॥ ६३ ॥
 व्रीही धान्य इति प्रोक्तो गोणी नाम समं द्वयोः ॥
 र्भाषयोरथ कंठाळ इत्यसौ भारसंचकः ॥ ६४ ॥
 मूठं तु वृषपल्याणं वळी शुण्डा प्रकीर्तिता ॥
 वृषकश्यं पठाडः स्यान्नासारज्जुस्तु वेसाणिः ॥ ६५ ॥
 रसडी रज्जुनाम स्यात् सरकः पाश उच्यते ॥
 फिर्त्तिकोठी जनैर्बाह्यपशुकं परिभाषितम् ॥
 थटी गोवाटिकं नाम गौळी गोपाल ईरितः ॥ ६६ ॥

१० ॥ पण्यवर्गः ॥

बुलंगा सैन्यसंभारो बाजारः पण्यवीथिका ॥
 दुकानं त्वापणो नाम चाट्या स्याद् वल्लविक्रयी ॥ ६७ ॥
 भौरिकस्तु सराफः स्यात् सोनारः स्वर्णकारकः ॥
 तांबटस्ताम्रकुट्टः स्यात् कांसारः कांस्यकारकः ॥ ६८ ॥

१५. ' हस्तमेलं पेषणं स्याद् ' भेदः
 पाठभेदः १७. ' गोवाहिकं नाम ' पा० भे०
 १६. ' भाषयोरिति ' पाठ-

खाती तु लोहकारः स्यात् सुतारस्तक्षकः स्मृतः ॥
 कुंभारस्तु कुलालः स्यात्तेली तैली प्रकीर्तितः ॥ ६९ ॥
 जुल्हाई तन्तुवायः स्याद् वाणी वैश्य इति स्मृतः ॥
 ताम्बूलिकस्तु तांबोळी फुलारी मालिकः स्मृतः ॥ ३७० ॥
 बुक्केफरोस इति यः स स्यादामोदकारकः ॥
 तथा तारकसी स्वर्णतन्तुकारः प्रकीर्तितः ७१ ॥
 शिंपी तु सौचिको श्रेयो जुवारी द्युतकारकः ॥
 मणियारस्तथा लोहविक्रयी परिभाषितः ॥ ७२ ॥
 स्युः * कागजकरास्ते तु ये कागदकुटे इति ॥
 धातुकारस्तु ओतारी लोणारी काष्ठविक्रयी ॥ ७३ ॥
 रङ्गाजीवस्तु रंगारी नीळारी नीलकारकः ॥
 पट्टेगारः पट्टकरो झारे स्युर्भूमिशोधकाः ॥ ७४ ॥
 तुरगासनकारस्तु वाच्यो जिनगरो बुधैः ॥
 नदाभ-नामा कार्पासशोधकः परिभाषितः ॥ ७५ ॥
 भवेच्छिक्कलकारस्तु शस्त्रशोधक-नामकः ॥
 वेणुकारस्तु बुरुडो बागवान् फलविक्रयी ॥ ७६ ॥
 आरालिको भटारी स्याद् भर्जकस्तु फुटाणगर् ॥
 +आपूपकः शिरीन्गारो भुसारी धान्याविक्रयी ॥ ७७ ॥
 कल्हैगारः सीसकारो मुलामा धातुमार्जनम् ॥
 जडया स्याद् रत्नखचको जोहारी रत्नविक्रयी ॥ ७८ ॥
 अजाजीवी धनगरो हजामो नापितः स्मृतः ॥
 चांभार श्रमकारः स्यात् सरेकारस्तु शौण्डिकः ॥ ७९ ॥
 स्यात् कङ्कणकरः कांसार व्यवसायी तु बोहरी ॥
 कैफूषदोजः पादरक्षाकारकः परिभाषितः ॥ ३८० ॥
 खडावा पादुका श्रेया पैजाराः स्युरूपानहः ॥
 मुलामगारो धातुमार्जी चित्तारी चित्रकारकः ॥ ८१ ॥
 स्यादैन्द्रजालिको बाजेगरी कर्दगरस्तु यः-॥

* 'कागल' पा० भे०

१. पट्टेगारः : 'पाठभेदः

+ 'आपूपकस्तु शिर्णागार' पा० भे०

२. 'सुराकारस्तु' पा० भे०

३. 'पेंढारीपौष्टिकाजीवी ।

खाटीको हिंसकः' पाठभेदः

४. 'कौशदोजः' पाठभेद.

स शस्त्रकारी, कवचकारकस्तु जिरेहृगार् ॥ ८२ ॥

स्याञ्चावडी हट्टसभा समाजो गोदरी मतः ॥

खलकः स्यान्मेहतरः श्रेणी खंब इतीरिता ॥ ८३ ॥

हुनर्बेदस्तु शिल्पी स्यान्मीर्को हट्टपातिः स्मृतः ॥

चरवट्या गोपतिः स्याद्दासी बांदाति शब्दिता ॥

डिण्डीरवस्तु धांडोरा ढालः स्यादापणध्वजः ॥ ३८४ ॥

इति श्री शिवच्छत्रपतिप्रियामात्येन नारायणाध्वरिसूनुना रघुनाथपण्डितेन शिव-
राजनियोगतः कृते राजव्यवहारकांशे पण्यवर्गो दशमः समाप्तः ।

उपसंहारः

व्यासान्वयाब्धिचद्रेण लक्ष्मणव्याससूनुना ॥

कोशोऽयं दुन्दिराजेन रघुनाथमुदे कृतः ॥ १ ॥

यथामतिविचार्यैव नामान्यर्थानुसारतः ॥

विहितानि मया कार्यमार्यैरत्र मनो मनाक् ॥ २ ॥

माता यस्य सतगिणार्चितगुणा राजायि नाम्नी हनू-

मद्वंशाभरणं पिताध्वरिवरो नारायणाख्यः सुधीः ॥ ॥

तेन श्रीशिवसार्वभौमनृपतिप्रैभैकधाम्ना समा-

म्नातोयं रघुनाथनाम विदुषा तोषाय कोशः सताम् ॥ ३ ॥

ताराभिख्या सुशीला प्रियमपि मनसारुंधती चानुसूया

पत्नी सीताभिधाना जगति विजयते यस्य साध्वीमयीव ॥

नारोबातिभमपाख्यौ कुशलव सदृशावात्तकंदर्पदपौ ॥

विभ्राजेते सुपुत्रौ विभुरिह रघुनाथाध्वरीन्द्रः स जीयात् ॥ ४ ॥

बुध्यालवालजनितं कविताभिधान—

क्षोणीरुहांकुरमयं यदि दातृमेघः ॥

दानांबुवर्षपृषतैर्बहुशो विकीर्णैः

सिंचेदसावपि तदांचितपल्लवः स्यात् ॥ ५ ॥

समाप्तम्

शके १६४७ विश्वावसौ फाल्गुन कृष्ण १४ चंद्रे समाप्तम् ।

गोविन्दभट्टानामिदंपुस्तकम् ॥

वितें येथील प्रतीचा शेवट 'श्री शालिवाहन शके खं खं अद्रिच चंद्रमा विलंबिवत्सरे सौम्ये पञ्चमी भृगुवासरे ॥ शके १७०० विलंबिनामाब्दे माघे मासे कृष्णपक्षे पञ्चम्या भृगुवासरे निशि प्रथम याम्यं च राजकोशग्रंथलेखनं संपूर्णम् ॥

राशःशिवस्य नगरे बापू संज्ञाभिधायिनः । स्तस्येदं पुस्तकं तेयं राजकोशस्य विस्तरम् । एकदर ग्रंथसंख्या ४०० ॥ पत्तें २४ शेवटीं विष्णु स्तुतिपट श्लोक आहे ॥ नीलरोचिर्महः ॥

राजव्यवहार-कोश या कोशास 'राजकोश' आणि 'राजकोषनिघण्टु' अशींही नावें आहेत. हा कोश शिवाजी महाराजांनी अमात्य रघुनाथपंत हनुमंते यांच्याकडून करविला बहुधा तो राज्याभिषेक झाल्यानंतर इ० स० १६७६।७७ मध्ये किंवा नंतर लौकरच निर्माण झाला असावा; कारण त्या सालापूर्वी रघुनाथपंताची व शिवाजीची गांठ पडलेली नव्हती. कोश करण्याचें ठरल्यावर महाराजांच्या दक्षिण विजयाच्या धामधुर्मांत रघुनाथपंत गुंतला असल्यामुळें तें काम त्यानें आपला हस्तक दुर्गिराज लक्ष्मण व्यास याजकडे सोंपविलें.

राजव्यवहारांतील जुनें गीर्वाण भाषेंतील शब्द लुप्त होऊन त्यांच्या स्थळीं म्लेंच्छ अगर यवनी शब्द (अर्थात् अरबी व फारसी शब्द) राजव्यवहारांत प्रचलित झाले. त्यांचें निष्कासन होऊन पूर्वींचे गीर्वाण शब्द पुनः व्यवहारांत यावे असा हा कोश रचण्याचा हेतु होता. त्याविषयीं म्हटलें आहे—

कृते म्लेंच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला—

वतसेनात्यर्थ्यं यवनवचनैर्लुप्त सरणिम् ॥

नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितानितुं

नियुक्तोऽभूद्विद्वान्नुपवर शिवच्छत्रपतिना ॥

सोऽयं शिवच्छत्रपतेरनुशां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि ।

अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राजव्यवहारकोशम् ॥

यवनी शब्द (म्हणजे फारसी व अरबी) असें वर म्हटलें आहे; तथापि कांहीं देशी व हिंदी शब्दही या कोशांत गुंफिलेले आढळतात. तसेंच नर्मदे-पलीकडे मराठ्यांच्या सत्तेचा जोर झाल्यावर तिकडील बादशाही दरबाराच्या संसर्गामुळें जे शेंकडों यवनी शब्द मराठी पत्रव्यवहारांत प्रविष्ट झाले त्यांचा समावेश ह्या कोशांत अर्थात् झालेला नाही हेंही ध्यानांत ठेवावें.

ह्या कोशाची छापील प्रत प्रथम मला माझे स्नेही कै० त्रिंबकराव बापुजी मायदेव, नागांकर यांच्या पुस्तकसंग्रहांत मुंबईस मिळाली. रा. काशिनाथ गंगाधरजी नांवाच्या एका गृहस्थानें ती छापून प्रसिद्ध केली होती. तिजवरून व आणखी दोन प्रतींवरून मी या कोशाची सुधारलेली आवृत्ति शके १८०२ म्हणजे इ. स. १८८० मध्ये प्रकाशित केली. तिचा खप झाल्यावर या कोशाची पुनरावृत्ति काढा म्हणून कांहीं गृहस्थांचा आग्रह पडला. म्हणून या कोशाच्या आणखी कांहीं प्रती मिळविण्याच्या यत्नास मी लागलों. एक प्रत पुणें येथें व एक विटें (सातारा) येथें अशा दोन प्रती मिळाल्या. नंतर माझे मित्र रा. विष्णु धोंडदेव भागवत वीरमाडकर यामी कोल्हापुराहून तिसरी प्रत पाठविली. ही कोल्हापूर प्रत फारच जुनी व चांगली लिहिलेली असून तींत एक गोष्ट अपूर्व आहे ती ही की, पोर्थांत हा कोश देण्यापूर्वी ८४ संस्कृत श्लोकांचा उपोद्घात आणि कोशाच्या शेवटी ५ श्लोकांचा उपसंहार हे लिहिलेले आहेत. त्यांत यवनाक्रांत पृथ्वीवर शिवाजीच! अवतार, यवनांचा उच्छेद, अमात्य रघुनाथपंत याची पूर्वपीठिका आणि कुटुंबकथा ह्या गोष्टी सविस्तर वर्णित्या आहेत. हे गर्वाण उपोद्घात आणि उपसंहार दुसऱ्या कोणत्याही प्रतींत उपलब्ध नाहींत. त्यांची दुसरी प्रत मिळविण्याचा यत्न मी केला. पण इकडे तर तशी प्रत मिळाली नाहींच. कदाचित् तंजावर येथील पुस्तकसंग्रहांत मिळेल म्हणूनही खटपट केली, परंतु ती यशस्वी झाली नाहीं. कोणी संशोधकानें तिकडेच आणखी प्रयत्न केल्यास तशी प्रत मिळण्याचा संभव आहे; कारण ह्या कोशाची निर्मिति त्या प्रदेशांत झालेली आहे.

असो. ह्या संस्कृत उपोद्घातोपसंहाराच्या आणखी प्रतीची वाट न पाहतां मिळालेल्या प्रतींवरून नवीन आवृत्ति काढण्याची मी तयारी करित होतो. इतक्यांत कळलें की, श्रीमंत सरदार गंगाधरराव नारायणराव आवासाहेब मुजुमदार व रा. दत्तात्रय विष्णु आपटे बी. ए. ह्यांचा हा कोश छापण्याचा विचार आहे. असें कळल्यावर मी कोल्हापूरप्रत व पूर्वीच्या माझ्या आवृत्तीचीं पुणें व विटें प्रतींतील पाठांतरे नमूद केलेली प्रत अशी त्यांजकडे पाठविली, आणि हें नवीन सुधारलेली आवृत्ति काढण्याचें काम त्यांजकडे सोंपविलें. हे दोघे हे गृहस्थ विद्वान असून फारसी भाषेशीं चांगले परिचित आहेत. असंस्कृत शब्दांच्या सूचीमध्ये त्या शब्दांचा अक्षरन्यास (spelling) फारसी लिपीनें देण्याचा माझा हेतु होता तोहि त्यांस कळविला आहे. पूर्ण करण्यास ते समर्थ आहेत. देव त्यांना सुयश देवो !

कल्याण, ता. २२ जुलई १९२५.

काशिनाथ नारायण साने.

२४ शिवाजी व पोर्तुगीज*

शिवाजी महाराज आणि गोवेंकर फिरंगी सरकार ह्यांच्यामध्ये झालेला बराचसा पत्रव्यवहार इल्लीं उपलब्ध झाला असून त्यावरून छत्रपतीच्या चरित्रांतील कित्येक प्रसंगांवर चांगला प्रकाश पडतो. शहाजी राजे यांच्याशीहि गोवेंकर सरकारचा पत्रव्यवहार होत असे.

इ. स. १६५८ (श. १५७९) सालीं प्रथमतः शिवाजीचा फिरंगीसरकारशीं संबंध आला. ह्या सालीं छत्रपतींनीं चौलकडील पोर्तुगीज प्रदेशास उपद्रव दिला. पण शिवाजीस यापासून कांहीं फलप्राप्ति झाली नाहीं.

ता. १६ आगष्ट १६५९ (श. १५८१ भाद्र. शु. ९) रोजीं लिहिलेल्या आपल्या एका पत्रांत गोव्यांतील व्हाइसरायानें पोर्तुगालास कळविलें होतें कीं, ' शिवाजी नामक शहाजीच्या एका मुलानें वसई व चौलकडील प्रदेश कारबीज केला असून, तो बलिष्ठ झाला आहे. त्यानें कांहीं लढाऊ गलबतेंहि भिवंडी, कल्याण व पनवेल ह्या वसई तालुक्याचे बंदरांमध्ये बांधली आहेत. त्यामुळे आम्हांस काळजीपूर्वक राहणें भाग झालें आहे. हीं गलबतें समुद्रांत फिरकूं नयेत, म्हणून (पोर्तुगीज) क्यापटनला आम्हीं आशा केली आहे. कीं, सदर गलबतें बंदरांतून बाहेर पडण्यास हरकत करावी. '

शिवाजीनें आपलें आरमार तयार केले तरी आपल्या तारवांना पोर्तुगीज लोकांच्या तारवांनीं त्रास देऊं नये, ऐतदर्थ तो वेळोवेळ त्या सरकारास पैसे देऊन आपलीं तारवें समुद्रांत फिरण्यासाठीं परवाना काढीत असे. अशा परवान्यांच्या (Cartazes) कित्येक नकला गोवेंकर सरकारच्या दफतरांत आहेत.

स. १६६३ सालीं गोव्याच्या मुख्याधिकार्यानें शिवाजीची मर्जी संपादन करावी म्हणून त्यांकडे आपला एक वजनदार गृहस्थ वकील पाठविला. ह्या वकीलाचें नांव दों आल्व्हरु द आताईदि (Dom Alvaro de Ataide) असून त्यास शिवाजीकडे तहाचें बोलणें लावण्यास फिरंग्यांनीं नेमिला होता. ह्या सालच्या मे महिन्यांत शिवाजी वेंगुलें येथें गेलीं, त्या वेळींहि शिवाजीनें मोंगलांवरुद्ध मिळविलेल्या जयाबद्दल अभिनंदन करण्यासाठीं गोवेंकर अधिकाऱ्यानें त्यांकडे आपला आणखी एक वकील पाठविला. हा वकील डिचोलीचा असून त्याचें नांव रामोजी शेणवी कोठारी असें होतें. कोठान्यांबरोबर फिरंगी व्हाइसरायानें शिवाजीसाठीं एक मौल्यवान नजराणा दिला होता. पण ते

* गोवेंकर सरकारच्या दफतरांत मिळालेली माहिती.

वेंगुर्ल्यास पोंचण्यापूर्वीच शिवाजी तिकडून दूर गेला. ह्यामुळे कोठारीची शिवाजीशी गांठ पडली नाही.^१

स. १६६४ च्या (श. १५८६ कार्तिक) नव्हेंबर महिन्यांत शिवाजीची व खवासखानाची लढाई झाली. खवासखानाजवळ दोन हजार घोडे-स्वार व शिवाय इतर सैन्य होते. खवासखानाच्या मदतीस लखम सावंतानेहि आपले सैन्य नेले होते. पण खवासखानास शिवाजीकडून चांगला मार बसल्यामुळे तो 'खट्टा होऊन पळू लागला व विजापुरास' पावला. 'यानंतर सावंताचा निशाच करावा म्हणून' शिवाजी राजे 'त्या प्रांतांत' शिरले व त्याचा मुलूख तळपट करित चालले. ठाणी व किल्ले तमाम घेतले. त्यामुळे सावंत दमोन गेला. व गोमांतकरांचे आश्रयास निघाला. यानंतर फिरंगी यांजवर शह देऊन शिवाजी त्यांचा प्रांत मारित चालले. शिवाजीची बार्देशवरील (बहिरदेश Bardez) ही स्वारी ता. २० नव्हेंबर १६६७ (१५८९ मार्ग ० शु. १५) रोजी झाली.

आग्रयाहून शिवाजी मुखरूपपणे स्वदेशास परत आल्यावर गोवेंकर सरकारने त्याकडे पुनः रामोजी शेणवी कोठारी यास पाठविण्याचे ठरविले. पण या संधीस शिवाजीचा मुक्काम 'मनोहरगडावर' असल्यामुळे व तेथे जाण्याची वाट अत्यंत बिकट म्हणून रायगडावर शिवाजी राजे गेल्यावर कोठारी यास पाठविण्यांत आले. शिवाजी व कोठारी ह्यांमध्ये तदाविषयी वाटाघाट होऊन रामोजी शेणवी कोठारी गोव्यांत परत आला. येतांना शिवाजीने त्याबरोबर 'सकोपंत' नामक आपला वकील गोव्यांस पाठविला. ह्याने आपल्याबरोबर एक घोडा व पोषाल गोवेंकर सरकारच्या मुख्य अधिकाऱ्यांसार्थी शिवाजीतर्फे भेट

२ ह्या कोठारी गृहस्थाचे वजन गोवेंकर सरकाराच्या दरबारामध्ये बरेच होते. त्यास बेदनूरकर शिवाप्पा नाईक ह्याकडे वकील ह्या नात्याने फिरंग्यांनी पाठविला होता. हा शिवाप्पा नाईक ता. २९ डिसेंबर १६६२ च्या पूर्वी कांहीं दिवस मरण पावला व त्याचे जागी त्याचा मुलगा भद्राप्पा नाईक राज्यावर आला. भद्राप्पा नाईकावर १६६३ सप्टेंबर मध्ये विजापुरकराने स्वारी करून त्यास तह करण्यास भाग पाडले. तह झाल्यावर कांहीं दिवसांनी भद्राप्पा नाईक मृत झाला व त्याचा बंधु सोमा शंकर नाईक हा राजा झाला. शिवाप्पा नाईक हेच भद्राप्पा असे प्रो. सरकार समजतात ती चूक होय. शिवाप्पाच्या कालाविषयीहि प्रो. सरकारसाहेबांनी असाच धोंटाळा केला आहे, असे गोवेंकर सरकारच्या दफतरांतील तत्कालीन माहितीवरून दिसते.

३ गोवेंकर सरकारच्या दफतरांत मिळालेली माहिती.

४ ह्या गडाचा उल्लेख सभासद बखरी मध्ये आहे.

म्हणून आणला होता. ह्या भेटीचा स्वीकार करून व मित्रत्वाचा तह ठरवून त्यांस पोर्तुगीज व्हाइसरायानें परत पाठविलें. सकोपंत परत जातांना, त्याच्याबरोबर 'फादर गोंसालु मार्टीस' नांवाच्या माणसास गोवेंकर अधिकाऱ्यांनीं शिवाजीसाठीं ३२२ असुपर्या किमतीचा एक नजराणा देऊन पाठविलें.

फादर गोंसालु मार्टीस (Goncalo Martins) शिवाजीकडे तह करून गोव्यांत आला. सदर तहान्वयें ठरविण्यांत आलें कीं, गोमांतकांत पळून आलेल्या वाडीकर सावंतांनीं (जुनें) गोवें ह्या शहराबाहेर जाऊं नये व शिवाजीशीं लढाई करूं नये. ह्या तहाची तारीख ५ डिसेंबर १६६७ (श. १५८९ मार्ग. ३०) ही आहे.

हा तह झाला खरा, पण शिवाजीच्या सुभेदारांनीं सावंतांविरुद्ध पुष्कळ वेळां तक्रार केल्यावरून ८ जून १६६८ (अ. आषाढ शु. ९ श. १५९०) च्या सुमारास गोवेंकर सरकारानें वाडीकर सावंतास आपल्या प्रांताच्या हद्दीबाहेर घालविलें तेव्हां ते शिवाजीस शरण आले. गोवेंकर सरकारच्या दफतरांत १० फेब्रुवारी १६७० (श. १५९१ फाल्गु. १) ह्या तारखेस शिवाजी व पोर्तुगीज यांजमध्ये झालेला आणखी एक तह सांपडला आहे.

हे तह झाले तरी, शिवाजीच्या सुभेदारांमध्ये व पोर्तुगीज अधिकाऱ्यांमध्ये वेळोवेळ तंटे होत. ते इतके कीं, उभय सरकारामध्ये लढाई होण्याचेहि कित्येक वेळां प्रसंग येत असे. घर्माजी नागनाथ वगैरे शिवाजीच्या सुभेदारांशीं ह्या संबधानें गोवेंकर अधिकाऱ्यांनीं केलेला पत्रव्यवहार उद्बोधक आहे.

सन १६७४ च्या सुमारास शिवाजीनें रामनगरच्या कोळी राजावर स्वारी करून त्याचा बराचसा भाग आपल्या राज्यास जोडला. रामनगरच्या राजाला दमणकडील पोर्तुगीज प्रदेशांतील लोक फार काळांपासून ' चौथार्ड ' चा हक्क देत असत. ह्या " चौथ ' च्या हक्काबद्दल गोव्याच्या व पोर्तुगालच्या सरकारी दफतरांत विपुल माहिती असून सन १५५५ सालच्या एका सरकारी हुकुमनाम्यामध्ये चौथबद्दल येणें प्रमाणें उल्लेख आढळतो. " सासैंत (रामनगर) च्या राजानें दमणच्या प्रदेशांतलें शेंकडा १२३ टक्के चौथ वसूल न्यावी असें पूर्वीं ठरविलें असूनही सदर राजास पुष्कळ अधिक ' चौथ ' देतात. " (Archivo Portuguez Oriental, vol. 3, p. 513.) यव्हर पोर्तुगालच्या ग्रंथसंग्रहालयामध्ये Antonio Bocaro ह्या इतिहाससंशोधकाचा स. १६३४ मध्ये लिहिलेला एक हस्तलिखित ग्रंथ आहे. ह्या ग्रंथांत म्हटलें आहे कीं, ' दमणपासून चार पांच कोसांवर डोंगराळ प्रदेशांत चौथ्या नांवाचा (रामनगरचा) राजा असून त्यास दमण प्रांतांतून चौथ नामक कर देतात. दमणचा प्रांत पोर्तुगीजांच्या सत्तेखालीं येण्यापूर्वींहि ' चौथ ' चा हक्क त्या राजास देत असत. व हा हक्क त्यास देण्याचा अद्यापीहि बंद झाला नाहीं. ' चौथ म्हणजे $\frac{1}{2}$ हिस्सा.

एकंदर उत्पन्नाचा ३ हिस्सा चौथ्यास देत असत (Livro das Plantas das Fortalzas da India). बुकारच्या लिहिण्यावरून, ' त्याच्या काळी चौथ्याची पद्धत फार जुनी असावी, ' असें मत प्रचारांत असावें, हें स्पष्ट आहे. यावरून कित्येक इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणें चौथची पद्धत प्रथमतः शिवाजीनें सुरू केली नाहीं असें उघड होतें.

सन १६७० मध्ये रामनगरचा राजा व फिरंगी सरकार ह्यांच्या-मध्ये जो एक तह झाला होता त्यावरून कळून येतें कीं, रामनगरच्या राजालाः दमणप्रांतांतील कित्येक गांवांतून शेंकडा १७ टक्के तर कित्येक गांवांतून शेंकडा १२ ३/४ टक्के व कित्येक गांवांतून शेंकडा १४ टक्के ' चौथ ' देत असत.

वर लिहिल्याप्रमाणें, शिवाजीनें रामनगर राज्याचा बराचसा भाग काबीज केला. अर्थात् फिरंगी सरकार जो ' चौथ ' चा हक्क रामनगरच्या राजास देत आहे तो हक्क आपणासही घावा म्हणून शिवाजीनें गोवेंकर सरकारपार्शी मागणी केली आणि ह्या कार्मी शिवाजीनें पितंबर शेणवी ह्या सुप्रसिद्ध गृहस्थाची नेमणूक केली. पितंबर शेणवी १६७७ च्या डिसेंबरांत गोव्यांस पोचला. पण ५ सप्टेंबर १६७८ च्या पूर्वी कांहीं दिवस तो मरण पावल्यामुळें त्याच्या जागी त्याचा नातु जिवाजी शेणवी आज्ञाची कामगिरी शेवटास नेण्यासाठीं गोव्यांत आला. त्याच कामगिरीसाठीं १५ मार्च १६७९ (श. १६०१ चैत्र शु. १४) च्या सुमारास शिवाजीनें गणेश शेट ह्या वकिलास गोव्यांत पाठविलें. शिवाजीस हा ' चौथ ' चा हक्क देण्यास फिरंगी सरकार मान्य झालें. पण चौथ्याचा हक्क गोवेंकर फिरंगी सरकारनें शिवाजीस वेळोवेळ दिल्याचा आधार नाहीं. नाहीं म्हटल्यास गोवेंकर सरकारच्या दफतरामध्ये आधार मिळतो कीं, गांवखंडी Gam Candil नामक हक्क दमण प्रांतांतून पोर्तुगीजांनीं वसूल करून तो शिवाजीचा प्रधान मोरो त्रिमळ ह्यांस दोन तीन वर्षे १६७६—१६७८ दिला. स. १६७९ सालीं रामनगरच्या राजाने आपलें बहुतेक राज्य शिवाजीकडून लढून परत घेतलें. त्यामुळें चौथ्याचा

(५) पितंबर शेणवी ह्याचें आडनांव गुळगुळे चिटणीस हें होय (जिवबादादा बक्षी यांचें चरित्र, पृ. २). शिवाजी राजांकडे ह्यांच्याविषयी चांगलें मत होतें; गोव्याच्या मुख्याधिकाऱ्यानें एके ठिकाणीं लिहिलें आहे: " Pitamber Sinai) de quem Sivaji Raze fazia muita confiança " (७ सप्टेंबर १६७८चें पत्र).

(६) Carta do Vice Rey as Capitad de Damas da tada de 13 de abril de 1678.

हक्क फिरग्यांनीं शिवाजीस न देतां रामनगरच्या राजास गुप्तपणे दिला. मराठ्यांच्या बखरींमध्ये शिवाजीस पोर्तुगीज लोकांनीं वारंवार खंडणी दिल्याचें उल्लेख आढळतात. ते उल्लेख सदर ' गांवखंडी ' हक्काबद्दल असावेत, असें वाटतें.

नवीन गोवें.

पां. पिसुलेंकर.

२५ श्रीशिवरायाची जन्मपत्रिका

(ले.—ज. स. करंदकिर)

जेथे शकावली, शिवभारत इत्यादि विश्वसनीय आधार उपलब्ध झाल्या-वेळेपासून श्रीशिवरायाची जन्मतिथि शके १५५१ शुक्ल संवत्सर फाल्गुन कृ. ३ ही निश्चित ठरली आणि ' निशिलग्रे मुशोभने ' या शिवभारतांतील वचना-वरून शिवाजीचा जन्म वरील मितीस रातीचा झाला एवढें निश्चित झालें. परंतु बराबर जन्मवेळ अगर जन्मपत्रिका यांचा उल्लेख कोणत्याच शकावलींत अगर ग्रंथांत नसल्यामुळें तो अनुमानानेंच ठरवावा लागत आहे.

या संबंधानें ज्योतिःशास्त्राचा आधार पाहून शिवरायाचें जन्मलग्न धनु किंवा मकर या दोहोंतून कोणतें तरी एक असावें असा अंदाज मीं प्रथम ता. २० मे १९२४च्या केसरीच्या अंकांत प्रसिद्ध केला. त्यानंतर अनेक ज्योतिर्विदांशीं वाटाघाट करून हें जन्मलग्न मकर नसून ' धनु ' च असावें, असा निर्णय जानेवारी १९२५च्या चित्रमयजगतच्या खास अंकांत मीं प्रसिद्ध केला.

' चित्रमयजगत ' मध्ये माझा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर बडोद्याचे वकील व ज्योतिःशास्त्रज्ञ श्रीयुत दाजी नागेश आपटे यांनीं त्या लेखावर आक्षेप घेऊन शिवाजीचा जन्मकाल शके १५५१ फाल्गुन कृ. ३ हा नसून शके १५४९ वैशाख शुद्ध २ गुरुवार रोहिणी नक्षत्र कर्कलग्न हाच जन्मकाल होय असें प्रतिपादन केलें ! आपटे यांच्या या विधानावर ' वदतो व्याघातः ' अशा तऱ्हेचा पहिलाच आक्षेप असा कीं, शके १५४९च्या वैशाख शु. २ला गुरुवारहि येत नाही आणि रोहिणी नक्षत्रहि त्या तिथीला येऊं शकत नाही. ऐतिहासिक पुराव्यावरूनहि दा. ना. आपटे यांनीं दिलेली अगर आजवर रूढ असलेली

(७) Orme's *Historical Fragments* 1905 p, 57: Kin-
kaid & Parasni's *Hist. Maratha People*, Vol. I, p. 237
& 249. Duff's *Hist. of Marathas*, 1912. Vol I p. 214;
पारसनीस, मराठ्यांचे वकील, etc.

जन्मतिथि चुकीची आहे असे ठरल्याने नवीन जन्मतिथि मान्य करून जन्म-काळ नक्की ठरविणे समुचित वाटल्यावरून तत्संबंधाने पुनः एकवार ज्योतिःशास्त्रशांचे अभिप्राय पांडित रघुनाथशास्त्री यांच्या विद्यमाने मागविले. तत्पूर्वीच एप्रिल १९२४च्या 'चित्रमयजगत' च्या अंकांत डॉ. वसंत गंगाराम रेळे व श्रीयुत कृष्णाजी वासुदेव खरे या उभयतांच्या संयुक्तमताचा निदर्शक असा लेख डॉ. वि. ना. भाजेकर यांच्याकडून आलेला प्रसिद्ध झाला. या ज्योतिर्विद्वद्यांनी शिवाजीमहाराजांची जन्मपत्रिका दिली आहे ती धनुलग्नाचीच आहे आणि त्यांचे अंशही बहुतेक माझ्या पूर्वीच्या अंशाशी जवळ जवळच येतात. श्रीयुत रेळे व खरे यांच्या लेखांतली सर्वच विधाने मला मान्य आहेत असे नाही आणि नव-पंचम योगांची त्यांनी थोडीशी ओढाताण केली आहे. तथापि एकंदरीत त्यांचा लेख माझ्या अनुमानाला अनुकूल असाच आहे. ग्रहांच्या अंशांत कोठे कोठे थोडाथोडा फरक आहे; पण त्याचा विचार मागाहून करू.

पांडित रघुनाथशास्त्री ज्योतिषी यांच्या मार्फत ज्या ज्योतिर्विदांकडून मते आणविली त्यांत मुंबईचे ज्योतिर्भूषण विनायकशास्त्री कुर्वे यांनी तूळलग्न असावे असा अभिप्राय दिला आहे. धारवाडचे वेणी माधव शास्त्री यांनी वृश्चिक लग्न पसंत केले आहे. १ वसईचे नारायण चिंतामणशास्त्री पुरंदरे, २ हावेरीचे पांडित शंकरशास्त्री होसरत्ती, ३ ज्यो. उद्धव विष्णु रुईकर (हातकणगळे), ४ मुंबईचे अनंतशास्त्री लले, ५ पांडुरंगपंत डोळस रा. केळवद, ६ नारायण भट तिनेईकर, ७ रघुनाथपंत प्रभुणे मेहुणवार, यांनी मकरलग्नच राजयोगाला प्रशस्त होय असे साधार कळविले आहे. यांच्या उलट सुमारे पंचवीस ज्योतिर्विदांनी शिवरायांच्या चरित्राशी धनुलग्नच बराबर जुळते असा अभिप्राय दिला असून आपल्या म्हणण्याला पुष्टिदायक आधारहि त्यांनी नमूद केले आहेत.

या सर्व अनुकूल मतांत माधव कॉलेजचे प्रोफेसर गो. स. आपटे व कोल्हा-पूरचे ज्योतिषी अमृत माधव वाघोलीकर यांचे अभिप्राय सविस्तर व साधार असून वाघोलीकर यांनी धनुलग्नाचा नवमांशहि निश्चित करून भावचलित कुंडलीहि तयार करून पाठविली आहे. या सर्व अभिप्रायांचा विचार करितां धनुलग्नच ग्राह्य होय; तूळ, वृश्चिक किंवा मकर लग्न शिवचरित्राशी एकंदरीत जुळत नाही असे मला वाटते. मात्र पूर्वी मी धनुलग्नाचा मिथुन नवमांश घेतला होता तो बदलून सिंह नवमांश घेणे अधिक प्रशस्त वाटल्यावरून श्रीयुत वाघोलीकर यांच्या मताप्रमाणे धनुलग्नाचा सिंह नवमांश कायम केला आहे.

तीनशे वर्षांपूर्वीचे स्पष्ट ग्रह काढतांना भिन्नभिन्न पद्धतीमुळे आणि ग्रहांच्या गर्तीच्या कमी अधिक सूक्ष्मतेमुळे ग्रहांच्या अंशमानांत थोडाबहुत फरक पडलेला दिसतो. त्यांत अमक्याचे गणित बरोबर आणि अमक्याचे चुकीचे असे म्हणण्याला तितकासा आधार नसतो. यास्तव त्यासंबंधाने वाद करित बस-

ण्यांत अर्थ नाही. तत्कालीन पंचांग आणि आजमितीला केलेले गणित यांत अंतर पडते हे दर्शविण्याकरितांच पुढील उल्लेख करित आहे. श्रीयुत खरे व रेळे यांनी चित्रमयजगतमधील आपल्या लेखांत शिवाजीच्या मृत्युकाळचे ग्रह दिले आहेत. मुद्देवांनी येथील इतिहास-संशोधक-मंडळास एक अस्सल जन्म-पत्रिका कसव्याच्या गणपतीचे पुजारी ठकार यांच्या घरांतून मिळाली आहे. ठकार यांच्या घराण्यांतील या मुलाचा जन्म शके १६०२ रौद्र संवत्सरी चैत्र कृ. ३ रोज बुधवार या तिथीचा म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बराबर चारच दिवसांनी झालेला आहे (वद्य प्रतिपदेची वृद्धि असल्याने चार दिवस झाले). या जन्मपत्रिकेत त्या दिवसाचे स्पष्टग्रह दिले असून प्रत्येक ग्रहाची रोजची गतिहि दिली आहे. अर्थातच चै. कृ. ३ या तिथीच्या स्पष्ट-ग्रहांतून चार दिवसांची गति वजा केल्यास चैत्र शु. १५ च्या दिवशीचे स्पष्ट-ग्रह निघतात. अशा रीतीने काढलेले स्पष्टग्रह आणि रेळे व खरे यांनी दिलेले ग्रह यांत कोणत्या ग्रहांत किती अंतर पडते ते पुढील तुलनात्मक कोष्टकावरून दिसून येईल.

शके १६०२ चैत्र. शु. १५ या दिवशीचे स्पष्टग्रह.

रेळे व खरे यांनी दिलेले

रवि ०-५-४

चंद्र ५-२४-९

मंगळ ११-२३-३६

बुध १-२-२६

गुरु ०-२९-२४

शुक्र १-६-३०

शनि २-१२-०

राहु ५-१९-०

ठकार यांच्या पत्रिकेवरून काढलेले.

रवि ०-५-४५

चंद्र ५-२४-९

मंगळ ११-२३-१९

बुध ०-१८-४२

गुरु ०-२९-२५

शुक्र १०-२७-४८

शनि २-१७-३६

राहु ५-१९-२७

वरील कोष्टकांत गुरु, चंद्र, मंगळ, राहु व रवि यांत अंतर बहुतेक नाहीच म्हटले तरी चालेल. पण शनि, शुक्र व बुध यांत फारच मोठे अंतर पडले आहे. यावरून तीनशे वर्षांपूर्वीचे ग्रह वर्तवितांना 'पिले' यांची सारणी जपू-नच वापरावी लागते असे दिसते. अर्थातच रेळे व खरे यांनी दिलेले शिवाजीच्या जन्मकाळचे स्पष्टग्रहहि विनचूक मानतां येत नाहीत.

शिवाजीच्या निघनकाळीं मारकेश शनि जन्मकालीन मंगळावर, रवि जाया-स्थानचा कारकग्रह जो शुक्र त्याजवर, मंगळ व केतु जन्मस्थ चंद्राशी प्रतियोग-कारक, रवि, बुध, गुरु हे सगळे राशि कुंडलीच्या अष्टमांत, अशी ग्रहस्थिति

(१८५)

आली आहे. या ग्रहस्थितीवरून, त्याचप्रमाणे राज्याभिषेककालीन ग्रहस्थिती-
वरून जन्मकालीन मंगळ, शुक्र, बुध, शनि, चंद्र इत्यादि ग्रहांचे अंश ठरवि-
ण्यास एक प्रकारचे साधन मिळते; त्याचा उपयोग करून जन्मकालीन ग्रहांत
दुरुस्ती करून ते पुढे दिल्याप्रमाणे निश्चित करण्यांत येत आहेत.


ग्रह	रवि	चंद्र	मंगळ	बुध	गुरु	शुक्र	शनि	राहु	लग्न
राशि	१०	५	२	११	१०	०	६	१	८
अंश	२२	२९	१३	६	६	५	१३	२९	१६
कला	५०	४८	५	४४	५०	४५	३०	५१	३०
नवमांश	मेष	कन्या	मकर	कन्या	धनु	वृषभ	कुंभ	कन्या	सिंह

या लग्नांशास व ग्रहांच्या स्थितीस अनुसरून जन्मलग्न कुंडली, राशि कुंडली
व नवमांश कुंडली पुढीलप्रमाणे बसतात.


जमलग्न कुंडली



नवमांश कुंडली



जन्मराशि कुंडली



या कुंडल्यांचें जितकें सूक्ष्म निरीक्षण करावें तितक्या त्या शिवाजी महारा-
जांच्या चरित्रास बराबर पटल्याची खात्री पटते. कुंडलींत उच्चैचे ग्रह किती
आहेत एवढी एकच गोष्ट पाहून अनुमान करण्याची ज्यांना संवय लागली आहे
त्यांचें या कुंडलीनें सकृद्दर्शनीं समाधान होणार नाहीं. आणि यामुळेच शके
१५४९त वैशाखांत जन्मलेल्या शिवाजीच्या एकाद्या अल्पवयी भावाच्या कुंड-

लीतले रवि, चंद्र, शुक्र हे तीन ग्रह उच्चीचे असलेले पाहून इतर ग्रहांची सापेक्ष स्थिति न पाहता ती कुंडली शिवाजीच्या नांवावर कोणातरी ज्योतिष्याने प्रथम दडपून दिली असावी आणि इतर ज्योतिष्यांचे तेवढ्याने समाधान होण्याजोगे नसल्याने एकाद्या घाट ज्योतिष्याने मूळ कुंडलीतला गुरु उचलून कर्क राशीत ठेवून आणखी एका उच्च ग्रहाची भर त्यांत घातली असावी. आणि अशा रीतीने हल्लींची शिवाजीच्या नांवावर प्रचलित असलेली कुंडली बनली असावी. शिवाजीची चुकीची जन्मतिथी प्रचलित होण्याला हे एक कारण संभवनीय आहे.

ते कसेंहि असो; जेथे शकावली व शिवभारत यांवरून जी तिथि निश्चित होते त्या दिवशींची सर्व लग्नें तपासून त्यांतून जे लग्न वर दिलें आहे त्याचा शिवाजीच्या चरित्राशी उत्तम मेळ नसतो एवढेंच या लेखांत दाखवावयाचें आहे. त्यांत प्रथम तूळ व मकर हीं लग्नें अग्राह्य कां ते सांगून नंतर धनुलग्नां साधनाच्या योगांचें विवेचन करूं.

तूळ लग्न मानल्यास राजभुवनाचा अधिपति चंद्र व्ययांत जातो, जन्मस्थानि, अष्टमांत राहु, द्वितीय (मारक) स्थानांत केतु, लग्नेश शुक्रहि मारकस्थानांत, भाग्याधिपति शत्रुस्थानांत असे ग्रह नसतात व हीं ग्रहस्थिति कोणत्याहि प्रकारे वैभवाची द्योतक नाहीं. शिवाय मुख्य गोष्ट ही कीं, राज्याभिषेक वृषभ लग्नावर झाला असून ते लग्न या कुंडलींत उपचयस्थानीं न येतां अष्टम स्थानीं येतें. आणि जन्मकुंडलीतलें अष्टमस्थानचें लग्न राज्याभिषेकाला घेतलें गेले असेल असें म्हणवत नाहीं.

मकर लग्न ग्रहण केल्यास धनुलग्नापेक्षां राजयोग चांगला साधतो व मुख्यतः याच मुद्यावर पंडित होसरिती, अनंतशास्त्री यत्ते, नारायणशास्त्री पुरंदरे वगैरेनीं मकर लग्न दिले आहे. परंतु शिवाजीच्या एकंदर पराक्रमांत राज्याभिषेक ही एक केवळ आनुषंगिक गोष्ट आहे. अनुल पराक्रम व स्वराज्य संपादन या गोष्टीच शिवाजीच्या चरित्रांत मुख्य आहेत, हे लक्षांत घेतां मकर लग्नापेक्षां धनु लग्नच पसंत करावें लागतें.

मकर लग्नावर जन्मलेला इसम महत्वाकांक्षी व बंडखोर असत नाहीं; तो अल्पसंतुष्ट असतो. मेष, सिंह व धनु या तीन राशीच बंडखोरपणा आणि दुर्दमनीय महत्वाकांक्षा उत्पन्न करितात. पिळदार शरीर, आजानुबाहुत्व व गरुडासारखें नाक हीं शारीरिक लक्षणेंहि धनुराशीला जुळतात; मकराला जुळत नाहीत. सिंहराशी पराक्रमाची व अधिकाराची दर्शक आहे. ती मकर लग्न घेतल्यास अष्टमांत बसतें; यामुळे मकर लग्नावर जन्मलेला इसम स्वपराक्रमानें राजा बनलेला क्वचितच आढळून येईल. शिवाजीचे बरेचसे पराक्रम गुरु, रवि, चंद्र इत्यादि ग्रह सिंह राशीत

असतांना घडलेले आहेत. मकर लग्न धरिल्यास अफजलखानाच्या वधाच्यावेळचे ग्रह शिवाजीला अपयश व मृत्यु देणारे असे ठरतील. शिवाय चतुर्थाधिपति षष्ठस्थानी गेल्यानें मातृवैर योग होतो; लग्नाधिपति शनि व सुखाधिपति मंगळ हे परस्परांचे शत्रु असल्यानें तिकडूनहि मातृवैर योग होतो. सुखाधिपति मंगळ क्रूर ग्रह असून तो शत्रुस्थानांत गेल्याने सुखाचा नाश दर्शवितो. पराक्रम स्थानांत एकाहि पराक्रमी ग्रह नसून पराक्रमकारक ग्रहांची शुभ दृष्टीहि येत नाही. हर्शल हा अधिकारद्योतक ग्रह मृत्यु स्थानांत जातो. मकर लग्न व तूळ लग्न, चंद्र ही स्थिति, किल्ल्यावर जन्म दर्शवीत नसून समुद्राच्या किंवा महान् जलाशयाच्या समीप जन्म दर्शविते. 'शुक्रार्धे चंद्रमन्दौ शस्त्रतो मृत्युः' हा अनिष्ट योगहि दर्शविला जातो व तो घडलेला नाही. पंचमस्थानी समराशी असून त्या स्थानावर एकाहि पुरुषकारक ग्रहाची दृष्टि नसल्यानें पुत्रसंतति दर्शविली जात नाही. हे व असेच अनेक दोष या मकर लग्नां आढळून येत असल्यामुळे मकर जन्म-लग्नहि अग्राह्य ठरते. आतां धनु लग्नांतील ग्रहसंस्था व तिचा प्रभाव याचा विचार करूं.

धनुलग्नांत रवीचा नवमांश घेतल्यानें शिवाजीचा पराक्रम, प्रस्थापित सत्ते-विरुद्ध बंडखोरी आणि राज्यस्थापना या सर्व गोष्टी सकृद्दर्शनीच व्यक्त होतात. कारण, लग्न स्वामी व नवमांश स्वामी हे परस्परांचे भिन्न व स्वतः पराक्रमी असून पराक्रमस्थानांत नवमांश स्वामी (भाग्येश) व दशभेश यांची युति आहे व रवि हा भाग्य स्थानाचा अधिपति असून बुध शुभ ग्रहासह भाग्य स्थानाला पूर्ण दृष्टीनें पाहतो. तृतीयस्थान हें उपचयस्थान असल्याने रवि, बुधासारखे मूळचे बलवान ग्रह या स्थानांत बलवत्तर झाले असून त्यांची जन्म लग्नावर त्रिकोनादश म्हणजे उत्तम शुभ दृष्टि आहे.

गुरु हा एकच ग्रह लग्नाधिपति व मातृस्थानाधिपति असल्याने शिवाजी महाराज नुसते मातृभक्तच नसून सर्व कार्यांत उभयतांचा अगदी एक विचार जुळत असे. मातापुत्रांचा इतका एकात्मभाव धनुलग्नां किंवा मिथुन लग्नां दिसून येतो. इतर कोणत्याहि लग्नां हा योग असा जमून येत नाही. असो.

धनुलग्नाचा उत्तरार्ध रात्री बलवान आहे आणि पूर्ण बली असा चंद्र दशमस्थानी आहे. सर्व केंद्रस्थानांत दशमस्थान प्रबल असल्यानें त्या केंद्रांत असलेला एकच ग्रह इतर सर्व दोष नाहीसे करून टाकतो. पण या कुंडलींत दशमस्थानच्या राशीचा अधिपति बुध हा कन्या नवांशांत उच्चीचा असून भाग्याधिपति रवीशी त्याची युति झाली आहे. या योगाने ही कुंडली विशेष बलवान झाली आहे.

शिव-भारतांत शिवाजीच्या जन्मकाली जे शुभ योग घडल्याचे वर्णन आहे त्यांत—

“ अनुकूलतरैस्तुंगसंश्रयैः पंचभिर्ग्रहैः । ”

असें वाक्य आहे. यांतील वर्णन कविकल्पनेस अनुसरून अतिशयोक्तीचें असावें असा माझा प्रथम समज झाला होता. परंतु शिवाजीच्या जन्मकालीन ग्रहांचें जसजसें सूक्ष्म निरीक्षण करूं लागलों तसतसें हें वर्णन वस्तुस्थितिनिदर्शक आहे व त्यांत कवीच्या पदरचें असें कांहींच नाही असें आढळून आलें. या वर्णनांत ‘ पांच ग्रह तुंगसंश्रयामुळे विशेष अनुकूल झाले होते’ असें म्हटलें आहे. संश्रय म्हणजे आश्रयस्थान. उच्च आश्रयस्थान मिळाल्यामुळे पांच ग्रह नेहमीपेक्षा अधिक लाभदायक झाले असें सांगण्याचा कवीचा उद्देश उघड आहे. पांच ग्रह उच्चचे नव्हते; पण ते अशा आश्रयस्थानांत बसले होते कीं, त्यामुळे ते विशेष प्रबल झाले होते असें कवी म्हणतो. अर्थातच शिवाजीच्या कुंडलीतील ग्रहांची आश्रयस्थानें पाहिल्यास कवीच्या वर्णनाचें प्रत्यंतर येतें.

आश्रयस्थान दोन प्रकारचें. ग्रह ज्या नवमांशांत असेल तो नवमांश हें एक आश्रयस्थान आणि राशि कुंडलीत अगर लग्नकुंडलीत ग्रह ज्या भावांत असेल तें दुसरें आश्रयस्थान. अशा दोन्ही दृष्टींनीं पांच ग्रह बलवान कसे येतात तें पहा. नवांशांचा विचार केल्यास रवि मंगळ व बुध हे तीन स्वोच्च नवांशांत आहेत; गुरु व शुक्र स्वनवांशांत आहेत आणि चंद्र मिलक्षेत्रीं वर्गोत्तमी आहे. शनि व राहु हे स्वतः स्वोच्चस्थ आहेत. अशा रीतीनें पांच ग्रह उच्चचे असून तीन ग्रह स्वग्रहींचे अथवा मित्रग्रहीचे आहेत. आतां आश्रयस्थानाचा दुसरा प्रकार पाहूं. केंद्र, कोन व उपचय हीं स्थानें ग्रहांचें बल वाढवितात व त्या योगानें अनुकूल ग्रहास अनुकूलतर करितात. शिवाजीच्या धनु लग्नाच्या कुंडलीत शुक्र, चंद्र व शनि हे तीन ग्रह केंद्री आहेत; गुरु धन स्थानांत म्हणजे अत्यंत शुभस्थानी आहे. आणि रवि, मंगळ, राहु व बुध हे उपचय स्थानांत आहेत. अशा रीतीनें आठ ग्रह अनुकूलतर असे दिसून येतात. यांतला राहु हा सप्तग्रहाच्या बाहेरचा म्हणून सोडून दिला आणि बुध हा पापग्रह नसल्यानें तो उपचय स्थानी प्रबलतर होऊं शकत नाही म्हणून तोहि गाळला तरी बाकीचे पांच ग्रह केंद्री व उपचय स्थानी असल्यानें ‘ अनुकूलतर ’ झालेले दिसून येतात. त्यांत शुक्र हा दिग्बली आहे. अर्थातच शिवभारतकारानें केलेलें वर्णन अतिशयोक्तीचें नसून अस्पोक्तीचेंच ठरतें. कारण शिवाजीच्या कुंडलीत सर्वच ग्रह असें कांहीं घड्याळाच्या यंत्रासारखे बसले आहेत कीं ते सर्व अनुकूल होऊन नुसता राज्याधिकारच नव्हे तर हरएक प्रकारचा सुखोपभोग देण्याला समर्थ झाले आहेत.

आपल्या ज्योतिषांत ग्रहांच्या सापेक्ष दृष्टींचा विचार विशेष केलेला आढळत नाही. आणि त्यामुळेच एकाद्याच्या कुंडलीत उच्चचे, केंद्रांत आणि उदितार्थांत विशेष ग्रह दिसले नाहीं कीं ती कुंडली त्याज्य मानली जाते !

परंतु ग्रहांच्या उच्चत्वापेक्षां त्यांच्या परस्परांनुकूल दृष्टीला विशेष महत्त्व आहे. शिवाजीच्या लग्न कुंडलीत दशमस्थानांतून गुरु, मंगळ व शनि यांचा त्रिकोण योग फारच बलवान असा साधला आहे. यांत विशेष हा की हे ग्रह अनुक्रमें लग्नेश, पंचमेश व धनेश आहेत. त्रिकोणयोग करणारे ग्रह शत्रु असले तरी तात्कालिक मित्र होऊन शुभ फल देतात. राशि कुंडलीतहि हाच त्रिकोण योग साधला असून त्यांत रवि व नेपच्यून या दोन ग्रहांची आणखी भर पडली आहे.

“ वित्तपे केंद्रे स्वोच्चे शुभदृष्टे सिंहासनातिः ” या वचनाप्रमाणें धनस्थानचा अधिपति शनि हा उच्च असून राजभुवनांत आहे, आणि तो, चंद्र या शुभग्रहानें युत असून शुक्र शुभग्रहानें पूर्णदृष्ट आहे. हा राजयोग अत्यंत बलवान असा आहे. आणि धनस्थानांत असलेला लग्नाधिपति गुरु जेव्हां दशमस्थानांतल्या शनीच्या जागी येतो त्यावेळीं शिवाजी महाराज सिंहासनारूढ होतात ही या कुंडलीच्या विनचूकपणाची साक्ष होय.

‘ राजानौ रविशीतगौ ’ असें शास्त्रवचन आहे. या दोन राजकारक ग्रहांतला रवि हा उच्चनवमांशांत पराक्रम स्थानांत आणि पूर्णबली असा चंद्र मित्र-गृही वर्गोत्तमांत आहे. अर्थातच रवि व चंद्र हे दोनहि राजयोगकारक ग्रह बलिष्ठ आहेत. राशिकुंडलीत मंगळ हा राजभुवनांत आहे, आणि रवि त्या राजभुवनांत आला असतां ज्येष्ठ मासांत राज्याभिषेक झाला, यावरून जन्मराशि कन्या हीच बरोबर ठरते. धनु लग्नाला बुध हा ग्रहहि राजयोगकारक आहे व तो नवमांश कुंडलीत उच्चिचा लग्नकुंडलीत असून भाग्याधिपतीबरोबर उपचयस्थानी असल्यानें बलवत्तर झाला आहे. शुक्र हा अश्विनी नक्षत्रांत असल्यास राजयोग करितो. गुरु व शुक्र हे परस्पर शत्रु असले तरी त्रिरेकादश योगामुळे ते येथें परस्परांचे मित्र झाले आहेत.

राशिकुंडलीत अधियोगहि उत्तम साधतो, गुरु, बुध व शुक्र हे तीनहि शुभग्रह चंद्रापासून अनुक्रमें ६।७ व ८ या स्थानीं आले आहेत. आणि हा अधियोग राज्यप्राप्तिदायक आहे. अधियोगांतले ग्रह रविपासून दूर असावेत याचा अर्थ ते अस्तंगत नसावेत एवढाच आहे. नाहीतर बुध व शुक्र हे ग्रह रवी पासून अत्यंत दूर कसे जाणार !

वृषभराशीतला उच्चिचा राहू षष्ठस्थानीं असल्यास तो राजसन्मान देतो. हा योग धनुलग्नांतच साधतो, मकर लग्नांत साधत नाही.

धनुलग्नाचा अधिपति उच्चिचा नाही व तो केंद्री अगर कोणी नाही, सबब हें लग्न बलहीन आहे असा या लग्नावर मकर लग्नाच्यांचा आक्षेप आहे, पण तोहि चुकीचा आहे. लग्नाधिप गुरु हा शुभ ग्रह स्वनवांशांत बलवान असून धन स्थानीं असल्यानें या लग्नां जन्मणारा इसम हजारां लोकांचा पालक होतो.

कुंभराशींतला गुरु कर्कराशींतल्याप्रमाणें बलवान असतो असें वराहमिहिराचें वचन आहे. धनुराशि रात्री बलवान असून ती लग्नांत विशेष बलवान असते. पण याशिवाय या लग्नाला षड्वर्गबल फारच उत्तम साधलें आहे. कर्केचा होरा असून कर्केचा अधिपति राजभुवनांत वर्गोत्तमी आहे. द्रेष्काण स्वामी मंगळ उच्च नवांशांत असून तो शत्रुस्थानात असल्यानें शत्रूंवा नाश करितो. लग्नाचा नवमांश स्वामी रवी उच्चनवमांशांत पराक्रमस्थानांत आहे. 'सिंह नवांशे जातां राजा' असें सूक्ष्मजातकांत वचन आहे. द्वादशांश स्वामी बुध असून तोहि उच्च व पराक्रमस्थानांतच आहे. बुध हा गुप्त हेरांचा स्वामी असून तो उच्चनवांशी असल्यानें शिवाजीचा पराक्रम व भाग्योदय यांना गुप्तहेरांचें फारच उत्तम सहाय्य झालें हें इतिहासशांस विदितच आहे.

या कुंडलींत दशमस्थानांत चंद्र व शनि राजयोगकारक असल्यानें जन्मस्थानापासून पश्चिमेस जलस्थानासमीप किल्ल्यावर राज्याभिषेक झाला. याशिवाय इतर शुभयोग अनेक आहेत. विस्तारभयास्तव आतां त्या सर्वांचा नुसता उल्लेख करून हा लेख आटोपता घेऊं.


द्वितीय स्थानांतला गुरु सर्वत्रविजय व भरभराट दर्शवितो. तृतीयस्थानचा रवि धाडसाच्या कामांत यश व राजसन्मान देतो. चतुर्थ स्थानचा शुक्र शेती, वाहनें, अधिकार, विजयकीर्ति दर्शवितो. षष्ठस्थानचे राहु व मंगळ शत्रूंचा नाश दाखवितात. नवमांत स्थिर व अग्निराशींत असलेला हर्शल धाडसापणा, अलौकिक कर्तृत्व, वीरवृत्ति व राज्याधिकार यांचा द्योतक आहे. शनि व चंद्र यांचा विचार पूर्वी केलाच आहे. लाभस्थानांतला नेपच्यून शनीप्रमाणें लाभदायक होतो.

या शिवाय ' लग्नेशे शुभेऽर्थे निध्यासिः ', ' शार्कयोगे क्रियापटुः ', ' षष्ठेशे दृष्टे धनेशे शत्रुतो धनप्राप्तिः ', ' शुक्रे शुभयुतदृष्टे मातुर्दीर्घायुः ', ' रन्ध्रारीशाः केंद्रगौ प्रनार्पा ', ' धनायपौ केंद्रगौ धनलाभः ', ' घर्मकर्मपयोगे महायात्रा ', ' शुभर्क्षे भ्रातृकारके शौर्यधैर्यान्वितः ', ' सुनफायां राजा, ' सहजपे केंद्रकोणे विक्रमी ' इत्यादि अनेक योग या कुंडलींत दिसून येत आहेत.

शिवाजी महाराजांची जी जुनी कुंडली कै० जिवनराव चिटणीस यांनीं दिल्ली आहे ती सायन आहे. तींत त्या वेळचे अयनांश १८—५० वजा करून ती कुंडली निरयन करून मांडल्यास ती पुढें दिल्याप्रमाणें होते.

(१९१)

जुनी चुकीची कुंडली



या कुंडलीत चंद्र भरणी या क्रूर व अनिष्ट द्योतक नक्षत्रांत आहे. भाग्याचा कारक ग्रह, मारकेश व दशमाधिपति असा गुरु शत्रुस्थानांत आहे. रवीच्या गृहांत गेल्यानें शनि निर्बल झाला आहे. केंद्रांत एकहि ग्रह नाही. केतु हा क्रूर ग्रह अष्टमांत आहे. भाग्यस्थानांत व्ययाधिपति व शत्रुस्थानाधिपति यांची युति असून त्यांच्यावर शनीची क्रूर राशीतून दृष्टि आहे! जायास्थानचा अधिपति अरिस्थानांत व तो कारकग्रहाचा शत्रु आहे. राज्याभिषेक ज्या लग्नावर झाला तें लग्न व्ययस्थानी, आणि राज्याभिषेकाच्या दिवशीं जन्मराशीपासून अष्टम चंद्र, सप्तम गुरु शनी साडेसातीच्या प्रारंभात, लग्नाधिपति व्ययांत आणि अष्टमाधिपति शनि रवीवर चालून येणारा ! आणि ही असली कुंडली शिवाजी महाराजांची म्हणून अद्यापि आग्रहानें सांगण्यांत येत आहे ! आणि ज्यांना हे दोष उघड दिसू लागले ते आतां मिथुन लग्न बदलून कर्क लग्न पुढें करूं लागले आहेत. लग्न बदललें तरी लग्नाचा शत्रु राहु लग्नां येतो व तो सद्योमृत्यु दर्शवितो आणि म्हणूनच ही कुंडली शिवाजीच्या अल्पायु भावाची असावी असें आम्ही म्हणतो. शिवाजीच्या आयुष्यांतिल इतरहि कोणत्याच प्रसंगाशी ही कुंडली जुळत नाही.

उपरिनिर्दिष्ट दोषांमुळे जुनी कुंडली अर्थातच त्याज्य ठरते. नव्या कुंडलीत शिवाजी महाराजांच्या चरित्रांतिल अनेक घडामोडींचा काल विचारांत घेऊन तो निरनिराळ्या लग्नाशीं ताडून पाहिल्यास तो धनु लग्नाशीं उत्तम मिळतो व तसा तो इतर लग्नांशीं जुळत नाही, हें अ. मा. वाघोळीकर, ह. सि. राजंदेकर, गंगाधर कृष्ण देव, के. डी. पोटफोडे, योगेश्वर विनायक जोशी, प्रो. आपटे, यांनीं विस्तृत रीतीनें दर्शविलें आहे. परंतु तो विषय सर्व सामान्य वाचकांना कळण्याजोगा नाही व तज्ज्ञांना नुसता दिग्दर्शित केल्याने ध्यानांत घेण्याजोगा असल्यानें त्याचा ऊहापोह येथें केलेला नाही.

असो. ज्या ज्योतिर्विदांनीं शिवाजी महाराजांच्या जन्मलग्नाचा विचार करून धनुलग्नच प्रशस्त असल्याबद्दल आणि त्या लग्नाचा शिवाजी महाराजांच्या

आयुर्दायांतील विविध प्रसंगांशी मेळ बसत असल्याबद्दल पंडित रघुनाथशास्त्री यांच्याकडे लेखी कळविलें आहे त्यांचीं नांवां पुढें दिलीं आहेत.

१ अमृत माधव वाघोलीकर, कोल्हापूर; २ हरिहर धिताराम राजंदेकर, राजंदा (वऱ्हाड); ३ सदाशिव रामजी देशमुख, मु. तऱ्हाळा (अकोला); ४ गंगाधर रामकृष्ण देव, नागपूर; ५ भगवंत रामजी परदिशे, मु. कुरुम (अकोला); ६ कृष्ण शास्त्री उपाध्ये, अकोला (वऱ्हाड); ७ के. डी. पोटफोडे, वेणीकोठा (घामणगांव); ८ योगेश्वर विनायक जोशी, नागपूर; ९ यशवंत महादेव पावडे, वायगांव निपागी (वर्धा); १० नारायणशास्त्री अष्टेकर, कोल्हापुर; ११ अनंत भरमणा पंडित—माणगांव कोल्हापूर; १२ अनंत शास्त्रीज्योतिषी, शहापूर (बेळगांव); १३ जनार्दन विश्वनाथ साने, सांगली; १४ गोविंद रामचंद्र जोशी, मुंबई; १५ रामचंद्र बळवंत मैराळ, अंमळनेर; १६ प्रो. गो. स. आपटे, उज्जनी; १७ ना. अ. पाटणकर सांगेगोवा.

याशिवाय नाशिकचे निफाडकर ज्योतिषी आणि पुण्यांतील पं. रघुनाथशास्त्री, शेवडे इत्यादि अनेक ज्योतिषी यांच्याशी समक्ष वाटाघाट केल्यावर त्यांनीं हि धनुराशीच प्रशस्त मानली आहे. या कुंडलींत दिलेल्या स्पष्टग्रहांत कांहीं थोड्या अंशाचा, कला-विकलांचा फरक आल्यास तो भिन्न भिन्न गणितपद्धतीचा परिणाम होय. परंतु भिन्न गणिताने तसा थोडाबहुत फेरबदल झाला तरी मूळ कुंडलींत म्हणजे धनुलभ्रांत, रविनवमांशांत आणि भावचलित कुंडलींत फेरबदल करण्याचें कारण नाही. यास्तव यापुढें श्री शिवाजी महाराजांचा जन्मकाल शके १५५१ शुक्लनाम संवत्सरे फाल्गुन कृष्ण ३ शुक्रवार रात्री धनुलर्मा सिंह नवमांशांत झाला हें निश्चित समजावें.


॥ शुभं भवतु ॥

(۱۹۳)

मिर्जा राजा जयसिंग याचें आज्ञापत्र.

(सं. श्री. सरदार गं. नं. मुजुमदार)

اللہ اکبر




متصدیان مهمات حال و استقبال و دیسمکھان و دیسپاندیان
پرگنہ پونہ بدانند چون اراضی و مبلغ یک تکر شاہی از بعضی دیہات پرگنہ
مذکور سالیانہ بموجب اسناد احکام سابق دروجہ مدد معاش بہا و بہت
ولد راج بہت اکن ہوتری ساکن فصرہ پونہ مقرر است لہذا نوشتہ میشود
کہ سالیانہ مذکور وغیرہ برطبق اسناد سابق بدستور قدیم از محل قدیم
میرسانیدہ باشد کہ قابض و متصرف بودہ بدعاگویی دوام دولت
ابد مدت اشتغال داشتہ باشند زیادہ ازین چہ نوشتہ شود بتاریخ
چہارم شہر جمادی الاول سنہ ۸ جلوس ۱۱۱۱

چیکہلی طرف حوبلی تہل سامن پهل گانون طرف ساندس بزرگ
تکم کاس دہ روفہ تہل کاس نیم چاور زمین
شاہر پهل گانون زمین زراعت کاس
بعضی یک تکم موافق شد آمد چاور نیم
گیر گانون طرف پائس زراعت

(१९४)

मागील फारशी पत्राचें मराठी लिप्यंतर

अल्ला हू अकबर



मुतसद्दियान् मुहिम्माते ह्याल् व इस्तकचाल् व देसमुस्तान् व देसपांडियान् परगणे पूना बिदानंद चूं अराजी व मुबलघ यक टका शाही अज् बाजे देहाते परगणे मजकूर सालियाना बमूजिबे असनादे अहकामे साधिक् दरवसे मद्द माष भाऊभट वलद् राजभट अमहोत्री साकीन कसबे पूना मुकरर अस्त लिहजा नवीणता मीशवद् के सालियाना मजकूर वर तचूके असनादे साधिक् बदस्तूरे कदीम अज् महल् कदीम मीरसानीदा बाशंद के काबीज व मुतसरिफ् बूदा बटुआगोई दवाम दौलत आबद् मुद्दत इणघाल् दाण्ता बाशंद ज्यादा अज् ई चे नवीणता शवद् चतारीस चहारुम शहरे जमादिलअवल सन ७ जलूस

(पाठिमागील बाजूस)

फुलगांव तर्फ सांडस-

बुजर्ग थळ कास नीम

चावर जमीन

फरगांव जमीन जिराअत

कास चावर नीम

चिसली तर्फ ह्वेली थळ

सामन टके कास दहा

रुके १०

बाजे येक टका शाहर

मवाफिक शुदामदा

केडगांव तर्फ पाटस

जिराअत कास येक चावर

(१९५)

अलाहो अकबर



दशाधिकारी व लेखक, वर्तमान व भावी व देशमुख व देशपांडे, परगणे पुणे यांनी जाणावे की, परगणे मजकूरपेकी कांहीं गांवांत जमीन एक टका शाही दरसाल पूर्वाच्या सनदेच्या हुकमाप्रमाणे योगक्षेमाकरिता भाऊभट वलद राजभट अमिहोत्रा राहणार कसचे पुणे यास कायम दिलेली आहे. सबच लिहिण्यांत येते की, सदरहू वार्षिक (उत्पन्न) जुन्या सनदेप्रमाणे पूर्वाच्या वडिवाटीस अनुसरून व सदर पूर्वाच्या गांवामधून त्यांस मिळत जावे. त्यांनी मात्र सदरहू जमिनीचा उपभोग करून या शाश्वत चिरंतन राज्याचे अभीष्टचिंतन करून असावे, यापेक्षा जास्त काय लिहावे ! तारीख ४ माहे जमादिलावल सन ७ जलूस.

(पाठिमागील बाजूस).

फुलगांव तर्फ सांडस बुजुर्ग
थळ कास नीम चावर जमीन
थेरगांव जमीन
जिरायत चावर नीम

चिसली तर्फ ह्वेली थळ
सामन टके कास दडा रके
तपसील
बाजे येक टका पूर्वापासून चालत
आल्याप्रमाणे केडगांव तर्फ पाटस
जिरायत कास एक चावर.

येथें दिलेलें पत्र श्री. रा. रा. इगमंतराव सदाशिवराव ढेरे, इनामदार पुणे, यांच्या संग्रहातील आहे. नारायणराव पेशव्यांच्या वधप्रतंगां याच ढेरे घराण्यातील इच्छारामपंतांनी स्वामिनिष्ठेनें आत्मार्पण केल्याचें इतिहासांत नमूद आहे; त्याचप्रमाणें या घराण्यातील कागदपत्रांवरून शिवाजीमहाराजांच्या अमदानीपूर्वी कित्येक पिढ्यांपासून देव्यांची वस्ती पुण्यास असल्याचें सिद्ध होतें, व त्यांच्या कागदपत्रांवरून पुण्यांत झालेल्या अनेक राज्यक्रांत्यांचाहि छडा लावता येतो. प्रस्तुतचें पत्र शके १५८६ मार्गशीर्ष शु. ५ (= १६६४ नोवेंबर १३) मितिचें असून त्यांत मिर्जा राजा जयसिंग यानें, पुणें परगण्याच्या अधिकाऱ्यांना भाऊभट अग्निहोत्री याच्या इनाम जमीनी जुन्या सनदप्रमाणें चालू ठेवाव्या असा, हुकूम सोडला आहे. त्यावरून पुढें दिलेल्या गोष्टी निश्चित होतत.

(१) यावेळीं पुणें परगण्यावर मोंगलांचा अंमल चालत होता.

(२) शके १५८२ मध्ये शास्ताखानानें पुणें काबीज केल्यापासून तेथील मराठ्यांचा अंमल उठला; पुढें १५८५ च्या चैत्रांत महाराजांनीं शास्ताखानाच्या पोटावर रात्री झडप घालून त्याची बोर्ते तोडली तरी पुण्यास मराठ्यांचा अंमल वसा नाहीं.

(३) शास्ताखानानंतर दक्षिणेच्या मुभ्यावर जसवंतसिंगाची नेमणूक झाली व त्याला काढून १५८६ च्या आश्विनांत मिर्जा राजा जयसिंग यास त्या जागीं नेमलें. त्यानंतर दोन महिन्यांनीं ही सनद जयसिंगानें दक्षिणेंत येण्यापूर्वीच दिली आहे. यावरून १५८६ च्या फाल्गुनापर्यंत जसवंतसिंग पुण्यास असला तरी तो आपल्या नावे सनदा देत नसून सर्व व्यवहार जयसिंगाच्या नावे चालत असे. जयसिंगामार्फत पुरंदरचा तह ठरल्यानंतर पुणें परगणा १५८७ च्या माघापूर्वी (सं. १८ ठे. ११) परत मराठ्यांच्या ताब्यांत आला होता. यावरून शके १५८२ ते १५८७ पर्यंत ५।६ वर्षे पुणे परगण्यावर मोंगलांचा अमल चालत होता असें दिसतें.

२७ बखरींतील कालदर्शित प्रसंग.

(ले.—शं. ना. जोशी, वांई.)

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चरित्रासंबंधानें असलेल्या साधनग्रंथांत मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक स्वयंप्रमाण साधनग्रंथ व दुसरे परतःप्रमाण साधनग्रंथ. (१) अस्सल म्हणजे सहीशिक्याच्या सनदा व पत्रें हें पहिल्या प्रकारचें म्हणजे स्वयंप्रमाण साधन असून बाकीचीं सर्व साधनें दुसऱ्या प्रकारांत मोडतात. ह्या दुसऱ्या प्रकारच्या साधनांत (२) नवीन प्रसिद्ध होत असलेल्या शकावल्या, (३) जुन्या प्रसिद्ध आठ बखरी हे ग्रंथ प्रामुख्यानें येत असून इतरहि (४) निरनिराळ्या कैफियती, यादी, करिने, वंशावली, वगैरे लेख गणले गेले आहेत. ह्याशिवाय (५) काव्यग्रंथ हेंहि एक शिवचरित्र-साधन असून तेंहि अर्थात् दुसऱ्या प्रकारांतच मोडतें. म्हणजे पहिल्या व दुसऱ्या प्रकारांत मिळून एकंदर पांच प्रकारचीं साधनें होतात. पहिलें साधन सर्वथैव विश्वासपात्र व अग्रमानाचें खरें; पण तेंहि नीट बारीक चौकसीनें पारखून घेतलें पाहिजे. दुसऱ्या प्रकारांतील चारहि ग्रंथ ज्या निरनिराळ्या कसोठ्यांवरून पारखून उपयोगांत घ्यावयाचे, त्या कसोठ्यांपैकीं म्हणजे ग्रंथ-प्रामाण्य-लक्षणांपैकीं एक प्रमुख व आद्य लक्षण म्हणजे ग्रंथांतील एकंदर प्रसंगांपैकीं ज्या प्रसंगांचा काल दिला आहे, असे प्रसंग कोण-कोणते व किती आहेत आणि ते कितपत विश्वसनीय आहेत हें पाहणें. ही विश्वसनीयता ठरवितांना अंतर्बाह्य दृष्ट्या म्हणजे, अशा कालनिर्देशपूर्वक दिलेल्या प्रसंगांसंबंधानें निरनिराळ्या साधनग्रंथांत तफावत अथवा एक-वाक्यता किती आहे, हें सामान्यतः पहावयाचें; आणि विशेषतः अन्य प्रत्यंतर पुराव्यानें तो प्रसंग बरोबर जमतो कीं नाहीं हें तपासावयाचें, हें उघड आहे.

पैकीं येथें फक्त बखरी वगैरे ग्रंथांमधील कालासह दिलेल्या सर्व प्रसंगांची नोंद दिली आहे. म्हणजे अंतर्दृष्ट्या शिवप्रसंगांचें निरीक्षण केलें आहे. ही प्रसंगांची नोंदहि तत्कारूपानें दिली असल्यामुळे कोणत्या ग्रंथांत कोणकोणते व किती शिवप्रसंग आले आहेत आणि त्यांचा काल काय, हें संकलित रीतीनें कळून येईल; आणि त्याबरोबरच त्या परस्परांत तफावत अथवा एक-वाक्यता किती आहे हेंहि सहज ध्यानांत येईल.

हे कालासह दिलेले प्रसंग त्या त्या ग्रंथांतील एकंदर किती प्रसंगांपैकीं आहेत, हेंहि लक्षांत येणें अवश्य आहे. आणि त्याकरतां प्रत्येक बखरी वगैरे-

मधील शिवप्रसंगांची एकूण बेरीजहि खाली दिली आहे. पांच सहा बखरींतील प्रसंगांची यादी खं. ४ मध्ये गु. राजवाडे ह्यांनी दिली असल्यामुळे तेवढ्या-धुरती तऱ्हेने जमेस धरून प्रसंगमोजणी केली आहे.

ग्रंथ	एकंदर प्रसंग	कालयुक्त प्रसंग
१ सभासदी बखर	७१	२
२ चित्रगुती ,,	६८	१
३ ९१ कलमी ,,	३४	७
४ महारामराव ,,	७५	१६
५ म. सा. छोटी ,,	९९	२
६ शिवदिग्विजय ,,	७३	१७
७ शिवप्रताप ,,	२१	४
८ शेडगांवकर ,,	१६९	२८
९ खं. ४ मधील ,,	४	२
१० प्रभावर्णीतील नोंद	३	३
११ घडफळे यादी	७	५
१२ नागपूरकर भोसले बखर	१०	३
१३ छ. वं. यादी	१२	५
१४ रामदास शकावली	५	५
१५ विजयदुर्गाची हकीगत	२	२
१६ प्रतिनिधी बखर	३८	४
१७ पंडितराव ,,	५	४

ह्यावरून वर लिहिल्याप्रमाणे शिवचरित्रविषयक सुटे व कालयुक्त प्रसंग कोणच्या ग्रंथांत किती आहेत हे कळून येऊन, पुढील तक्त्यावरून ह्या काल-दर्शित प्रसंगांच्या कालांत एकी किंवा बेकी किती आहे तेहि ध्यानांत येईल. येथेच हेहि लिहावयास पाहिजे की, वरील यादीतील क्र. ९ ते १६ ह्यासारख्या लेखांस शिवचरित्र-साधन-ग्रंथांच्या यादींत आणण्याचें श्रेय नव्या शिवजन्म-तिथीच्या प्रसिद्ध आक्षेपकांडे आहे. आपणांस बखरींपुरतेंच पाहणें इष्ट आहे. बखरींतल्या एकंदर प्रसंगांशी कालासह दिलेल्या प्रसंगांच्या प्रमाणापेक्षा, दिलेल्या प्रसंगकालांत गणितदृष्ट्या पडत असलेला मेळ किती, तें लक्षांत घेतां, सभानींतीत (भा. व.) एके ठिकाणीं म्हटल्याप्रमाणें, बखरलेखकांस 'लेखन-बळ अथवा गोष्टीबळ बहुत पण गणितबळ कमी' हे प्रत्ययास येतें.

आतां प्रारंभीं म्हटल्याप्रमाणें ज्या शकावली नवीन उपलब्ध व ह्या पुस्तकांत पृ. १६-३९; ५०-६९ वर प्रकाशित झाल्या आहेत, त्यांमधील सुटे व कालयुक्त प्रसंग किती तें देणें ह्या ठिकाणीं अत्यंत आवश्यक आहे. येथें एक-

दर चार शकावली प्रसिद्ध झाल्या आहेत. जेथे शकावली व नवीन तिन शकावली. नव्यापैकी तिसरी शकावली शाहुकालीन असून पहिली व दुसरी ह्या, शिवकालीन आहेत. पहिली शिवाजीच्या मृत्यूपर्यंत (श. १६०२) व दुसरी (श. १५९६) म्हणजे राज्याभिषेकापर्यंत आहे. म्हणून त्यांस अनुक्रमे निघनशकावली व राज्याभिषेक शकावली असे म्हटले आहे. म्हणजे

१ जेथे शकावली, २ निघन श. व ३ राज्याभिषेक श. ह्या तिन्ही श०तील एकंदर प्रसंग २४३ १०२ १६९ असे आहेत आणि त्यांतील एकंदर मिति १६४ ९८ १२४ अशा आहेत. पैकीं केवळ शिवाजी विषयकच प्रसंग आणि तेहि पहिली पेशां पुढलीत जेवढे अधिक अथवा वेगळे तेवढेच द्यावयाचे तर अनुक्रमे १४४, ३४ व २ मिळून १८० होतात. आणि ह्या १८० प्रसंगांपैकीं १७६ प्रसंगांचे स्पष्ट काल दिले आहेत. बखरींतील प्रसंग आणि शकावलींतील प्रसंग ह्यासंबंधानें हें एक येथें अवश्य सांगितलें पाहिजे कीं, बखरींतल्यापेशां शकावलींतील प्रसंग त्या प्रसंगाच्या केवळ मितिमुळेच गणले गेले आहेत; त्या मितिच दिलेल्या हालचालीच्या विशेषामुळे नव्हे. असें करणें इतिहासाच्या साधनग्रंथाचे बाबतीत इष्टच आहे. दुसरेहि एक असे सांगावयाचें कीं, बखरींतील प्रसंगांचे काल तपासतांना, शकावलींतील प्रसंग व त्यांचे काल ह्यांकडे ज्या सूक्ष्म दृष्टीनें पाहिले असतां चालेल ती दृष्टि ठेवलेली नाहीं. कारण येथें तशी अपेक्षाच घरणें गैर. म्हणून सामान्यतः शकसंवत्सरापुरती दोबळ दृष्टिच ठेविली आहे. हे प्रसंग व त्यांचे काल बाह्य प्रत्यंतर पुराव्यानें तपासणें हें येथें अभिप्रेत नाहीं; त्याचप्रमाणें तिन्ही शकावलींचें विवेचनहि येथें संकल्पित नाहीं. तेव्हां, बखरी वगैरेमध्ये ज्या प्रसंगांचे जे काल दिले आहेत त्यांचा, त्या त्या ग्रंथापुरता स्वतःशीं, त्या परस्परांत आणि शकावलींशीं, पडत असलेला मेळ कितपत आहे तें स्पष्ट केले म्हणजे हें अंतर्निरीक्षण पुरें होईल.

पुढें दिलेल्या १७ ग्रंथांत मिळून वेगवेगळे आलेले शिवाजीविषयक कालनिर्देशाचे प्रसंग एकंदर ४५ आहेत. त्यांपैकीं शिव-जन्म, -राज्याभिषेक, -मृत्यु हे तीनच प्रसंग बहुतेक सर्वांनीं म्हणजे १७ पैकीं अनुक्रमे १४, १५ व १३ लेखकांनीं दिले आहेत. आणि कार्यप्रारंभ, अफजलवध, शास्ताखानावर हल्ला, जिजाईमृत्यु हे ४ प्रसंग चौघांनीं दिले असून; सईबाईलग्न, मोरेवध, संभाजीराजारामजन्म हे ४ प्रसंग ३ जण देतात. तर दादो कोंडदेव मृत्यु, बालाजीस चिटणीसी, आग्रघाहून परतणें, गागाभट येणे व राजारामलग्न ह्या ५ प्रसंगांचा कालनिर्देश २ ग्रंथांत आहे. आणि बाकीच्या २९ प्रसंगांना एकेक ग्रंथकारच नमूद करतो. त्यांतहि ३० ते ४५ हे १६ प्रसंग एकट्या शेडगांवकर बखरींतच येतात. जेथे श. त ह्या ४५ प्रसंगांपैकीं २२ प्रसंग व त्यांचे काल दिले आहेत.

येणेप्रमाणे असलेल्या ह्या ४५ प्रसंगांपैकी १६ च प्रसंग असे आहेत की, ज्यांच्या कालासंबंधाने-ते एकाहून अधिकानी दिले असल्यामुळे त्या-परस्परांतील एकवाक्यता अथवा भिन्नता पाहतां येते आणि एकेका ग्रंथांतूनच आलेल्या बाकीच्या २९ प्रसंगांसंबंधाने त्या त्या व इतर ग्रंथांतील मजकूरदृष्ट्या पूर्वापरसंगती, कार्यकारणसंबंध इत्यादींवरूनच कालपरीक्षण केले पाहिजे. आणि असे पाहिले असतां ४५ प्रसंगांतील १६ प्रसंगांपैकी ९ प्रसंगांच्या कालांत सामान्यतः एकवाक्यता असून त्यांपैकी ७ बरोबर आहेत. सामान्यतः असे म्हणण्याचे कारण हे की, ह्यांतहि त्या त्या प्रसंगाच्या ३।४ उल्लेखांपैकी दोहोंत अथवा तिहींत एकवाक्यता, तर एक उल्लेख त्याहून भिन्न, असा प्रकार आहेच. बाकीच्या सात प्रसंगांच्या तीन अथवा चार कालनिर्देशांत परस्पर मेळ नाही व त्यांपैकी कोणचाहि एक बरोबर नाही. ह्या १६ खेरीज उरलेल्या २९ प्रसंगांत ५ बरोबर आहेत. एकंदरीत बखरी इत्यादींतील शें सवाशें सुट्या प्रसंगांपैकी कालदर्शित ४५ प्रसंगांत १२ बरोबर, ७ अनिर्णित व २६ चूक असा इत्यर्थ निघतो. ह्या इत्यर्थाचा खुलासा थोडक्यांत खाली प्रसंगवार देतो.

१ शिवजन्म—ह्याचा १४ ग्रंथांत उल्लेख आहे. पैकी ९ ग्रंथांत मिळून ११ प्रकारची भिन्नता आहे. बाकीच्या ५ त एकवाक्यता असली तरी ती गणिताने जमत नाही. तात्पर्य, कोणतीहि बखर वगैरे स्वतःशीं सुद्धां शक-संवत्सर-तीथीवार इ. गणितदृष्ट्या बरोबर नाही, इतर बखरी वगैरेंशींहि जमत नाही; आणि जेथे इत्यादि तिन्हीं शकावलींशीं तर नाहीच नाही.

२ वेंकोजीजन्म—शिवदिग्विजयावांचून कोठेंहि ह्याचा काल दिलेला नाही. दिग्विजयांतहि दिलेल्या १५५३ शकाला कालयुक्ताक्षी हा संवत्सर दिला आहे; तो चूक आहे. प्रजापती संवत्सर पाहिजे. ह्या दोन संवत्सरांत फारच म्हणजे ४७ वर्षांचे अंतर आहे. तेव्हां संवत्सरनामावरूनहि शक काढण्यांत इंधील नाही.

३ शिवाजी विजापुराहून येतो—श. १५५९. फक्त मल्हारामरावाचे बखरीत हा उल्लेख आहे. आणि तेथें शिवाजीच्या पहिल्या लग्नाचा संबंधहि जोडला आहे. तेव्हां त्या लग्नप्रसंगाच्या पुढें केलेल्या विचारानुसार ह्याचाहि विचार केला असतां हा शक प्रमाण आहे असे वाटत नाही.

४ दादाजी कोंडदेव मृत्यु—ह्याचे १५६२ व १५५६ असे दोन शक दिग्विजय व पंतप्रतिनिधीबखर ह्यांमध्ये दिले आहेत. शेडगांवकरबखरीत, दादाजी श. १५७० मध्ये बेंगळसास शहाजीकडे गेल्याचे लिहिले आहे आणि पुढेंच, तेथून परत

आख्यांतर ' त्याउपरी पुढें कांहीं दिवसांनीं दादो कोंडदेव यास देवआज्ञा जाहली ' (पृ. १८) असें सांगितलें आहे. म्हणजे सामान्यतः श. १५७० हा दादाजीचा मृत्युशक ह्या बखरीप्रमाणें धरण्यास हरकत नाही. पण हे तिन्ही शक पुढील प्रमाणावरून चूक आहेत. खं. १६ ले. २० हें दादाजीचें पत्र श. १५६७ मधील आहे. म्ह. १५६७ शकांत दादाजी हयात होता आणि म्हणून १५५६ अथवा १५६२ हा त्याचा मृत्युशक असणें शक्य नाही. खं. २० पृ. १० व ३४९ आणि सनदापत्रें पृ. १११ वरील लेखांकांवरून १५६९ हा दादाजीच्या मृत्यूचा शक येतो. १५६२, १५७० वगैरे नव्हत.

५ शिवाजी लग्न— १५५९, १५६२ व १५७५ असे तीन शक ह्या लग्नाचे दिले असून हें लग्न सईबाईशीं होय असें तिघेहि—मल्हार-रामराव, दिग्विजयकार व शेडगांवकर—सांगतात. पण सईबाई ही कोणाची मुलगी व लग्न कोठें झालें ह्याविषयी तिघांच्ची तीन मतें आहेत. सईबाई ही शिकें व मोहिते घराण्यांतील असून तिचें शिवाजीशीं लग्न अनुक्रमें विजापूर, पुणें व रायगड येथें झालें असें प्रत्येक जण वेगवेगळें सांगतां. रायगड तर ह्या वेळीं शिवाजीच्या ताब्यांतच नव्हता. म्हणजे सईबाईचें माहेर व लग्नस्थल आणि लग्नकाल ह्यांपैकी एकासंबंधानेंहि एकवाक्यता नाही. आणि यामुळें हें लग्न होऊन शिवाजी विजापुराहून आल्याचें जें वर सांगितलें आहे तेहि प्रमाण नाही. सईबाई ही निंबाळकर घराण्यांतील मुलगी असें सभासदी व चित्रगुप्ती बखरींत आहे. तेंच बरोबर आहे. निंबाळकर हे पवार होत. खं. २० ले. २७५; मराठा कुळाचा व घार सं. चा इतिहास.

६ कार्यप्रारंभ— १५६२, -६३, -६५, -६६ असे चार शक चार ठिकाणीं आढळतात. वस्तुतः कार्यप्रारंभ असा कांहीं स्वतंत्र प्रसंग असणें शक्य नाही. तर दुसरें कोणचें तरी—किल्ला घेणें, सरदार पाडाव करणें, किंवा एकादें कार्य करण्याची आण-भाक होणें—असलें कार्य घडलें असलें पाहिजे व तद्द्वारां मुख्य कार्यप्रारंभ केल्याचा हा शक असला पाहिजे. पण ह्या सार्ली अमुक एक कार्य केल्याचें त्या त्या ग्रंथांतून दिलेले नाही. आणि तसेंच पाहावयाचें झाल्यास उलट ह्याहि शकाचे

पूर्वीच म्हणजे श. १५६०-६१ सालीच शिवकार्यारंभ दिसून येतो. खं. १५ ले. ४३७. मात्र हा प्रारंभ शिवाजीकरता होता, शिवाजीचा नव्हता. शिवाजीकडून स्वतः पहिली गोष्ट म्हणून जी केल्याचें आज आढळते, ती म्हणजे 'बापूजी मुदगल नव्हेकर देशपांडे ता। खेडेवारें याच्या हातें राजकारण करून दग्यानें किल्ला कोंडाणा घेतला' ही होय. आणि ह्या कृत्याचा शक म्हणजे दादोजी कोंडदेवाच्या मृत्यूचा शक १५६९ हा आहे.

७ मोरे वध —श. १५७४.—७५,—७७ अर्शा तीन वर्षे तीघेजण देतात. जेथे शकावलीत १५७७ (पौष व.) १४ स जावली घेतली असें असून त्यावेळीं, चंद्रराव पळून रायरी किल्यावर गेले; तेथून श. १५७८ त रायरी किल्ला शिवाजीनें घेतला तेव्हां चंद्रराव किल्याखालीं उतरले, असें आहे. ह्याचप्रमाणें निघन शकावलीत व जेथे—करिन्यांतहि आहे. चंद्ररावाच्या हातून शिवाजीनें जावली घेतल्यानंतर चंद्ररावानें शिवाजी विरुद्ध अदिलशहार्शी मसलत आरंभिली वगैरे हकीकतहि अन्यत्र आढळते. ते कांहीं असले तरी वरील पैकीं एकहि शक चंद्ररावाच्या मृत्यूचा नाहीं. मानावयाचेंच झाल्यास शक १५७८ चे अखेरीस तो मानतां येईल.

८ रायगड घेतो—श. १५६८—मल्हारराव बखर. ह्या बखरीखेरीज दुसऱ्या कोणत्याही बखरीत ह्या प्रसंगाचा शक दिलेला नाहीं. सुरत मारून कारंजे घेतल्यानंतर रायरी घेतली आणि राज्याभिषेकाचे वेळीं रायरीचा रायगड केला, असें सभासद व चित्रगुप्त लिहितात. शिवप्रतापांत रायगड अथवा रायरी घेतल्याचा उल्लेखच नाहीं; ९१ कलर्मांत मोरे प्रकरणापूर्वीच रायगड घेतल्याचें सांगितलें आहे; व तसेंच म. सा. छोट्या बखरीतहि आहे. शेडगांवकर बखरीत ह्याचा दोन ठिकाणीं उल्लेख असून पहिल्याचा दुसऱ्याशीं मेळ नाहीं. पृ. ३५ वर म्हटलें आहे कीं, मुसल (मुरुम?) देव डोंगरावर बांधकाम करून अफजलवधानंतर आणि पहिल्यांदा कोंडाणा घेण्यापूर्वी रायगड बनविला. म्हणजे श. १५८१ च्या नंतर व १५६९ च्या पूर्वी! बरें, पुढें पृ. ७४ व ८१ वर सभासदी बखरीप्रमाणें, सुरत लुटून कारंजे घेतल्यानंतर रायरी घेतली आणि राज्याभिषेकाचे वेळीं 'रायरी सोन्याची

पायरी' हें नांव मोडून रायगड नांव ठेविलें, असें लिहिल आहे. ह्याहून विशेष आश्चर्याची गोष्ट ही कीं पृ. १९ वर 'मुसलदेव म्हणून डोंगर होता, त्यास वसविला, राजगड नांव ठेविलें (श. १५७०-७४)' असें आलें आहे. एकंदरीत हें सगळें बिनमेळाचें लिहिणें आहे. श. १५७८ त रायरी घेतली (व तिचाच पुढें रायगड केला.) हें जेथे वगैरे श० तील म्हणणें इतर बाबींशीं जुळतें व बरोबरहि आहे.

९ बाळाजी आवजीस चिटणीसी—श. १५७० त मिळाल्याचें फक्त मल्हाररामराव व शिवप्रतापकार देतात. जेथे वगैरे श. त हा उल्लेख नाही.

१० राजापूर घेतो—एकटे शिवदिग्विजयकार ह्याचा १५७० हा शक देतात. जेथे श० त १५८२ हा शक असून तोच राज्या० श. तहि आहे.

११ अफजलखानवध—ह्याच्या कालाचा उल्लेख चौघांनीं केला असून ९१ कलमीखेरीज तीन ग्रंथांमध्ये १५८१ हा बरोबर शक दिला आहे. ९१ कलमीत १५७४ हा अगदींच विपरीत शक आला आहे. आणि ह्या शकास दिलेला विकृति संवत्सर प्रमाण धरला तर श. १५७२ च येतो. म्हणजे १५७४ च्याहि शकाचा संवत्सर जमत नाही. वार वगैरे जमत नाहीत हे निराळे सांगण्याचें मग कारणच नाही.

१२ शास्ताखान—ह्याच्यावरील स्वारीचा काल १५७६, १५७८, १५७९, असा तिघांनीं दिला असून, तो उघडच एकास एकाचा न मिळणारा असा आहे; आणि त्यातील कोणचाहि एक खरा नाही. शाहिस्तेखान पुण्याकडील प्रांताचा सुभेदार होऊन आल्याचा जरी काळ घेतला तरी त्याहि कालाशीं हे शक जमत नाहीत.

१३ अनाजी रंगनाथ मलकरे यास मजमू (१५७९)—ह्या व्यक्तीचा उल्लेख ९१ कलमी इतका अन्य कोणी करित नाही. म. सा. छोटी, मल्हाररामराव पंतप्रतिनिधी ह्या बखरींत नुसता नामनिर्देश आला आहे. प्रतिनिधी बखरींतील पहिल्या ८ पानापर्यंतची हकीकत—आणि तेवढीच मराठी राज्यासंबंधीची अशी त्यांत आहे. ती—म्हणजे ह्या ९१ कलमीतील १ ते ३५ कलमांतील त्रोटक पण मुख्य मजकूर आहे. बाकी बहुतेक विशाळगडकर प्रतिनिधीबद्दलचीच हकीकत आहे. ह्या ९१ कलमी बखरींत ह्या मलकन्यांचा

७।८ वेळां उल्लेख करून, हे पुरंदरगंडंचे सबनीस, सेनापती-कडील मुजुमदार, असें त्यांचें महत्वहि दर्शविलें आहे. ह्या बखरीत हें मलकर गांव, त्या गांवीं झाल्लें संभाजी कावजीशीं युद्ध (प्र. १५ पहा.) आणि आनाजी रंगनाथाची कामगिरी ह्या गोष्टी विशेष आहेत. मराठी साम्राज्य बखरीत अगर इतर कोणच्या हि बखरीत त्या नाहींत.

१४ संभाजीजन्म—तीन ठिकाणीं ह्याचा काल दिला असून तो ज्येष्ठ शु० १० ऐवजी १२, मंगळवाराचे जागीं गुरुवार, एवढ्या फरकानंतर बरोबर आहे.

१५ संभाजी कावजीशीं युद्ध—ह्या संभाजींचें नांव व कार्य सभासद, चित्रगुप्त, महारामराव, शेडगांवकर हे आपल्या बखरीत देतात. पण त्यांत ह्या युद्धाचा संबंध मुळींच नाहीं. फक्त मोरेप्रकरणीं हणमंतराव मोन्यांस मारणारा व अफजलप्रकरणीं शिवाजी बरोबर असणारा एवढाच काय तो उल्लेख, ते ह्या संभाजीविषयीं देतात. दिग्विजयांत हणमंतराव मोन्यास रघुनाथपंतानेंच मारिल्याचें लिहिलें आहे, ह्या संभाजीनें नाहीं. त्याचप्रमाणें ९१ कलमी व म. सा. छो. बखरीत सुद्धां हा संभाजी हणमंतराव मोन्यास मारीत नाहीं. फक्त अफजल प्रकरणांत ह्याचा उल्लेख आहे म्हणजे मोरे प्रकरणापुरतें पाहिलें असतां वर म्हटलेल्या सभासद वगैरे ४ बखरीशीं ही ९१ कलमी व म. सा. छो. बखर जमत नाहीं, अफजल प्रकरणीं जमते; आणि ह्या युद्धप्रसंगाचे बाबतीत मात्र ही ९१ कलमी बखर इतर सर्व बखरीपेक्षां वेगळी व नवीन हकीकत देते. हें युद्ध श. १५७९ मन्मथसंवत्सरी झाल्याचें ह्या बखरीत दिलें आहे. पण सदर शकास मन्मथसंवत्सर येत नसून मन्मथापासून तिसरा म्हणजे हेमलंबी हा संवत्सर येतो. आणि हाच घरला तर दिलेला तीथवारहि बरोबर जमतो. हा संभाजी कावजी बांदा प्रथम वर म्हटल्याप्रमाणें शिवाजीकडे होता. पण कांहीं कारणानें शिवाजीचें व त्याचें बिनसल्यामुळें हा त्याजकडून निघाला. इतक्यांत शास्ताखान पुणें प्रांताचा सुभेदार होऊन इकडे येत होता. त्यास हा संभाजी बऱ्याच पुरानजीक जाऊन भेटला. ह्याच्या अंगीं घीडें सहज उचलावें अशी शक्ति असे. खानानें त्यास खुषीनें ठेऊन घेतलें.

५००स्वारतैनातीस दिले आणि हा संभाजी मौजे मलकर ह्या गांवांखानामार्फत ठाणें करून बसला. अशा स्थितीत ह्यावर शिवाजीनें प्रतापराव गुजर यास पाठवून युद्धांत त्यास ठार केलें. अशी ह्या युद्धप्रसंगाची थोडक्यांत हकीकत आहे. हा प्रसंग षाहिस्तेखानावरील हल्याच्या पूर्वीचा आहे. पण त्या वेळीं प्रतापराव गुजर हा 'प्रतापराव' व 'सरनौबत' नव्हता. ९१ कलमी बखरीचा मूळ नकलकार खंडो अनाजी मलकरे हा, ह्या 'मलकर' गांवचा असल्यामुळें तेथील हें युद्ध व आपल्या पूर्वजांबद्दलची हकीकत त्यानें ह्या बखरीत दिली आहे.

१६ राजारामजन्म—ह्या जन्माचे काल बखरीत श. १५८० व १५८३ हे दोन स्पष्ट व शिवाजीनें बसनूर घेतल्यानंतर (श. १५८७)असा एक अप्रत्यक्ष, असे तीन प्रकारचे आले आहेत. श. १५८३ तला कालनिर्देश तीथिवारांसह आहे; पण त्यांत मेळ नाहीं. तात्पर्य, हे तिन्ही विसंगत व अप्रमाण आहेत. जेथे श. निघन श. व राज्याभिषेक श. त शके १५९१ फाल्गून शु. १५ हा राजारामजन्मकाल दिला आहे. तोच इतरहि दृष्टींनीं बरोबर आहे. ह्याबद्दल स्वतंत्र विवेचन रा. बेंद्रे यांनीं इतिहास मंडळाच्या एका मासिकांत (वर्ष २२) करून हा काल निर्णित केला आहे.

१७ मोरोपंत पिंगळे पेशवे होतात—ह्याचा शिवदिग्विजयांत दिलेला, शके १५८४ चैत्र व. १० हा काल जेथे शकावलीत दिलेल्या कालाशी बरोबर असून, जेथे श. त ह्या तिथीचा वार गुरुवार तोहि दिलेला आहे आणि तो गणितानेहि बरोबर ठरतो. ह्या मोरोपंताकडे प्रथम श. १५८२ पासून मुजुमदारी होती; नंतर त्याची कर्तबगारी पाहतां पुढें दोन वर्षांनीं त्यास ही पेशवाई दिली; हा जो इतिहासदृष्टीस आवश्यक असा बखरीत नसलेला मोरोपंताच्या चरित्रांतील पूर्व घागा तोहि जेथे श. त आला आहे.

१८ शिवाजी आग्याहून परत-- मल्हाररामराव व शेडगांवकर बखरीत ह्या प्रसंगाचा शक दिला आहे, तो जेथे इत्यादि. श. शी बरोबर आहे. मल्हाररामरावानें सदा १५८८ शकास दिलेली मिती मार्गशीर्ष व० १० ही निघन श० शी जमते; जेथे श. त शु. ५ आहे. म्हणजे येथें निघन श. व जेथे श. ह्यांत फरक पडतो.

१९ श्रीभवानीचें पुढील भविष्य—हा प्रसंग इतिहासास तसा मान्य नाहीं. हें एक, आणि शिवाजी वेंकोजीस श. १५९९ त भेटल्या-

नंतरचा हा प्रसंग असल्यामुळे दिलेला १५९५ हा शक चार वर्षांनी मागचा व चुकीचा आहे हे दुसरे; आणि त्यांतहि दिलेल्या मितीस दिलेला वार जमत नाही हे तिसरे. महाररावा-खेरीज इतर कोणी बखरकार हा काल देत नाही.

- २० शिवाजी चंदी घेतो—ह्याचेंहि श. १५९५ प्रमाथी हें साल दिलें आहे तें चूक आहे. संवत्सराच्या नांवांतहि ' दी ' च्या जागी ' थी ' पडल्यामुळे ३४ वर्षांची चूक झाली आहे. सनदापत्रें पृ. १३३-१३४ वर पुरुषोत्तमभट बुरडी व नरसिंहभट कुंभकोणकर यांस मिळालेल्या शिवाजीच्या दोन अस्सल सनदा दिल्या आहेत. त्यांवरून शिवाजी कर्नाटक प्रांती गेल्याचें साल श. १५९९ हे स्पष्ट ठरत आहे व तेंच जेथे इत्यादि शकावलींतहि आहे.
- २१ शिवाजीचें वेंकोजीस पत्र—ह्याचाहि श. १५९५ माघ शु. १२ हा काल वरील दोन्ही प्रसंगांप्रमाणेंच चूक आहे. शिवाय हा काल ज्या शिवदिग्विजय बखरीत दिला आहे. त्यांतच दुसरीकडे ' तेरा वर्षे तुम्ही (वेंकोजीने) राज्य खादलें ' असें शिवाजीच्या पत्रांतलें वाक्य असलेला मजकूर आला आहे. म्हणजे शहाजी मेल्यानंतरचें तेरावें वर्ष, तें ह्या पत्राचें साल श. १५९९ हें होय. १५९५ श. नव्हे, हें त्याच बखरीवरून ठरतें. शहाजी मेल्यानंतर १० वर्षांनी पाठविलेले हें पत्र धरावें तर पत्रांतील मजकुराशी हें साल जमत नाही. शेडगांवकर बखरीत श. १६०१ मध्ये शिवाजीने वेंकोजीस पत्र पाठविल्याचें दिलें आहे. (पृ. १०२).
- २२ गागाभट्ट साताच्यास येतो (१५९५)—ह्या प्रसंगाचा काल ठरविण्यास अन्यसाधन नाही. शिवदिग्विजयाखेरीज शेडगांवकर बखरीतहि हा प्रसंग व काल दिला आहे. पण तेथें १५८६ हा श. दिला आहे.
- २३ राज्याभिषेक—हा प्रसंगराज १७ पैकीं १५ ग्रंथकारांनी दिला आहे त्यांतहि शकाचा आंकडा, महिना, तिथी व वार ह्यांची भिन्नत ६।७ प्रकारची आहेच; पण ह्यांतील कांहीं हस्तदोष मानले तरी एकवाक्यता म्हणून ज्या कालांत आहे तो कालहि जेथे शकावली इतका सूक्ष्म व म्हणून बरोबर नाही असें म्हणणें भाग आहे.
- २४ जिजाई मृत्यु—एकंदर तीन ठिकाणी ह्याचा काल दिला आहे. पैकीं एतें ठिकाणी १५९६ हा नुसता शकाचा आंकडाच दिला आहे महाररामराव बखरीत ज्येष्ठ व. ९ अशी मिती दिली आहे व बरोबर आहे. पण शेडगांवकर बखरीत कार्तिक व० ११ हा

अगदीं मलतीच मिति दिली आहे. जेघे व राज्याभिषेक श० त ह्या प्रसंगाच्या कालांत ज्येष्ठाच्या ऐवजीं चैत्र चुकून पडला आहे. निघन श. त १५९६ ज्येष्ठ व. ९ ही बरोबर मिति आहे.

२५ संभाजी करवीराकडे रवाना—शिवाजीनें कोल्हापूरप्रांताकडील चौकशीची कामगिरी सांगून संभाजिस श. १५९९मध्ये रवाना केलें असें दिग्विजयकार लिहितात. इतर ज्या बखरकारांनीं ही कामगिरी दर्शविली आहे त्यांच्या त्या लिहिण्यावरून, श. १५९९ च्या आश्वीनकार्तिका-नंतर म्हणजे शिवाजी--व्यंकोजीचा तह झाल्यानंतर संभाजीस ही कामगिरी सांगितली, असें कदाचित् म्हणतां येईल. पण संभाजी रुसून दिलेरखानाकडे गेला व तिकडून परत पन्हाळ्यास आला, तेथेंच शिवाजीची त्याची गांठभेट झाली आणि तेव्हां ही कामगिरी संभाजीकडे आली; असें मानिलें—आणि तसें बखरकारांच्या लिहिण्यावरून मानण्यास हरकतहि नाही (मल्हार-राम. पृ. ३४९)—तर ह्या कामगिरीचा शक १६०१ हा येतो.

२६ राजारामलग्न—हे लग्न, मल्हाररामराव म्हणतात, श. १६०१ मध्ये झालें व शेडगांवकर म्हणतात श. १६०० मध्ये झालें. श. १६०१ हाच काल बरोबर आहे. जेघे श. तहि वर्ष हेंच देऊन लग्नमितीहि दिली आहे. शिवाय लग्नापूर्वीं राजारामाची मुंज झाल्याचीहि मिति जेघे श० त दिली आहे.

२७ शिवाजी मृत्यु—१७ ग्रंथांपैकी १३ ग्रंथांत हा मृत्युकाल दिलेला आहे. पैकीं ३ ठिकाणीं वार दिला असून त्यांत दोनदां रविवार व एक दां शनिवार आला आहे. बाकीं बहुतेक सर्वत्र श० १६०२ रौद्र चैत्र शु॥ १५ दोन प्रहर, ही वेळ दिली आहे. जेघे श. त ही वेळ असून वार शनिवार दिला आहे.

ह्यापुढील म्हणजे २८-४५ प्रसंगांसंबंधानें, ते प्रसंग एकेकच ग्रंथांत आलेले असल्यामुळें आणि विशेषतः ज्या ग्रंथांत ते आले आहेत तेहि ग्रंथ पेशवाईनंतरचे म्ह० श. १७४४ (स. १८२२) च्याहि पुढील काळांतील असल्या-मुळें, शिवाय त्यांतील १२ खेरीज बाकीचे ग्रंथ शिवचरित्रविषयकहि नाहींत, आणि जे शिवचरित्रविषयक आहेत ते अगदींच सामान्य असे असल्यामुळें त्यांतील प्रसंगांचें वेगळें व विशेष स्पष्टीकरण करण्याचें कारण नाही. तथापि त्यांतील २३ प्रसंगांसंबंधानें थोडासा खुलासा करणे प्राप्त आहे.

श्री शिवाजीनें स्वराज्यप्राप्त्यर्थं केलेल्या सर्व कामगिन्यांमध्ये पहिली अशी ठळक कामगिरी अमूक केली, हें जसें नेमके ह्या बखरींवरून ध्याण्यांत येत नाही, त्याचप्रमाणें शिवाजीराजावर त्याच्या ह्या कृत्यांमुळें शत्रुपक्षांपैकीं विजा-

पुरकराकडून प्रथम कोर्णा व कोठें स्वारी केली हेंहि लक्ष्यांत येत नाहीं. शेडगांवकरबखरीत पृ. १९ वर असें म्हटलें आहे कीं, रणदुल्लाखान रहिमतपूरकर व बाजी घोरपडे दतवाडकर असे दोघे सरदार शिवाजीवर श. १५७४ मध्ये आले; ह्या मुसलमान सरदाराचा मुकाम वाईस झाला. तेथेंच एकीकडून वर्षेनगडाहून आलेल्या नेताजी पालकरानें व दुसरीकडून राजगडाहून आलेल्या शिवरायानें त्यांवर हल्ला चढविला व त्यांस लढाईत पराभूत करून लुटून पिटून लाविलें. अशी ही वाई येथील, विजापुरकराशी शिवाजीची पहिली लढाई ह्या बखरीत वर्णिली आहे. शिवप्रतापबखरीतहि शिवाजीचें पहिलें युद्ध विजापुरकराशी व वाई प्रांतांतील होय असेंच म्हटलें आहे. पण तेथे ह्या युद्धाचा काल दिला नाहीं आणि विजापुरकर सरदारांचीं नांवेंहि रणदुलाखान व अबदुलाखान अशीं वेगळीं दिली आहेत (पृ.७८.) शिवप्रतापकारांनीं पुढें पृ. ९० वर शास्ताखानाबरोबरहि रणदुल्लाखान होता असें म्हटलें आहे. विशेष हें कीं, हा शास्ताखान विजापुराकडील सरदार व पुणेप्रांतीचा सुभेदार होता, असें भलतेंच लिहिलें आहे ! ह्या प्रतापी बखरीत आणखीहि बरेच चमत्कार आहेत. शिवाजीची पहिली बायको सईबाई व तिसरीहि बायको सईबाईच पृ. १०१; शहाजीशिवाजी युद्ध पृ. ११४-१२०; नंतर पृ. १२१ उभयतांची भेट; शिवाजी जंजिऱ्याचे प्राप्त्यर्थ समुद्रकांठीं उपोषणें करतो पृ. १२४; वगैरे वगैरे. एकंदरीत संभाजीराजांचा प्रधान कबजी ह्यानें जसें होमहवन करून शत्रुपारिपत्याचे प्रयत्न चालविल्याचें संभाजी बखरीत वर्णिलें आहे त्याप्रमाणें ह्या शिवप्रतापांत शिवाजीबरोबर त्याचे शत्रु मुसलमान ह्या दोघांच्याहि हालचाली ईश्वरी साक्षात्कार, शुभाशुभ ग्रह, दृष्टांत इत्यादिकांनीं प्रेरित व चलित असल्याचें ठिकठिकाणीं लिहिलें आहे. असो; तर शिवप्रतापकार शिवाजीची पहिली लढाई वाईप्रांती व बरील दोन सरदारांशीं झाली असें जें लिहितात तें त्यांचें लिहिणें त्यांनींच पुढें लिहिलेल्या मजकुरावरून अप्रमाण ठरत आहे. शेडगांवकर बखरीतीलाहि ह्या लढाईचें वर्णन चूक आहे. कारण, सदर बखरीत ह्या लढाईतला मुख्य सरदार जो रणदुलाखान तो रहिमतपूरचा असें स्पष्ट सांगितलें आहे; आणि तो तर शके १५६५ मध्येच मेला असल्याचें त्याच्या रहिमतपूर येथील घुमटावर असलेल्या शिलालेखांत नमूद आहे. (द्वितीय सं. वृ. पृ. २६५). इतर सर्व बखरीतून श. १५८१ मध्ये शिवाजीचें अफजलवघ प्रसंगीं जें युद्ध झालें तें पहिलें असें म्हटलें आहे, तेंहि तितकें बरोबर नाहीं. कारण मागें पृ. ४१ वर जेघे करिन्यांत आणि खं. १५ ले. ३६४ मध्ये, खळद-

बेलसर येथे म्हणजे पुणेप्रांती विजापुरकराकडून आलेल्या फतेखान ह्या सरदारानीं शिवाजीची लढाई झाली, नंतर जावली प्रकरण व त्यानंतर अफजलवघ, असें दिले आहे तेच बरोबर दिसते.

दुसरा प्रसंग ३३ वा म्हणजे शिवाजीची वाई जवळील गोळेवाडीवरील स्वारी. हा प्रसंग व इतर बखरींतील कल्याणप्रांतांतावरील आबाजी सोनदेव ह्याच्या इत्याचा प्रसंग हे सारखेच वाटतात. ह्या हल्यांतील लुटति घांपडलेली कल्याणच्या किल्लेदाराची सून जशी ' नीतिवंत व धर्मरक्षी ' ऐशा शिवाजीराजानें माता म्हणून सन्मानानें परत पाठविली; तशीच ह्या गोळेवाडीच्या बंडखोर गोळ्यांची सून स्वारीसमयी हस्तगत झाली असतां ' बाईस लुगडे व चोळी नेसऊन मोहरांनीं ओटी भरवून बरोबर जासूद देऊन घरी पोचती करविली. आणि तिला अटकाव करून पकडणाऱ्या ब्राह्मण सुभेदारास काशीस हद्दपार करून घालवून दिलें. ह्या गोळेवाडीवरील स्वारीचा शक १५७५ विजयसंवत्सर हा आहे. शेडगांवबखर पृ. २२.

शेडगांवकरबखरींतील नवीन तिसरा कालयुक्त प्रसंग म्हणजे, शिवाजीनें आपले चुलते जे शरफजी राजे भोसले त्यांचे वंशजापैकी, बाबाजी राजे भोसले यांस सैन्य घेऊन येण्याबद्दल पाठविलेलें गुप्त पत्र हा होय. ह्या पत्राची मिती शके १५७९ माद्रपद शुभा १५ शनिवार ही आहे. अफजलखान मोठ्या फौजेनिशी आपल्यावर चाल करून येत आहे, असें शिवाजीस कळल्यानंतर शिवाजीनेंही आपले सैन्य जमविण्यास सुरुवात केली. आणि तेव्हां हें पत्र व खर्चाकरतां दोन हजार रुपये देऊन, भीमातीरीं जितीस सदर बाबाजी राजे यांकडे जासूद रवाना केला. पत्राप्रमाणें पांच हजार स्वारांसह बाबाजी राजे आले. शिवाजीची त्यांची भेट सातारा मुक्कामी होऊन बाबाजीस, तूर्त वर्षनगडीं राहावें व ऐन वेळीं महाबळेश्वरचे बाजूस घाटमाथा घरून असावें, असे सांगून शिवाजी रायगडास गेला. अशी हकीकत सदर बखरीच्या पृ. २५ वर आहे. इतर कोणत्याही बखरींत ती नाही. शिवाय, अफजलवघप्रसंग घडला शके १५८१ मध्ये आणि त्याकरतां सैन्याची जमवाजमव ह्या पत्रावरून १५७९ शकात म्हणजे दोन वर्षे पूर्वीच शिवाजीनें केली असें मानावें लागतें. पण तें तितकें संभवनीय वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी की, प्रत्यक्ष अफजलवघानंतर त्याच्या समुद्राएवढ्या सैन्याची शिवाजीकडील सैन्यानें जी लूटमार केली, त्यांत ह्या भोसलेघरच्या व मुहाम बोलावून आणलेल्या बाबाजी राजांच्या कामगिरीचा नुसता उल्लेखहि कोठें नाही. अफजलखानहि विजापुराहून दोन वर्षे आधीं निघात्याचें दिसत नाही. मावळच्या देशमुखांस अफजलखानांस सामील होण्याबद्दल अदिलशाहाकडून जी फर्मानें रवाना झाली ती शके १५८१ च्या

वैशाखांतील आहेत. एकंदरीत ह्या प्रसंगाच्या ह्या पत्राबद्दलचा सदर (स. १८५३ मधील) बखरीतलाच तेवढा उल्लेख पूर्ण विश्वासाचा मानतां येत नाही.

ह्या बखरीतील आणखी एक नवा प्रसंग, शिवाजीने सातारा घेतल्याचा पृ. ३६ वर आला आहे. शके १५८० विकारी भाद्रपद शु० १५ शनवारी शिवाजीने सातारा घेतला व तेव्हांपासून ह्या महत्वाच्या प्रसंगाच्या स्मरणार्थ दर शनवारी चौघडा झडण्याचाहि प्रघात सुरू झाला, असें सदर बखरीत म्हटलें आहे. १५८० शकास विकारी संवत्सर येत नसून विलंबी संवत्सर येतो. एवढा बदल मान्य केला म्हणजे तीथवार वगैरे जमतें. ९१ कलमी बखरकाराच्या मतें अबदुलाखान मारला त्याउपर, तेच समई येऊन सातारा, व चंदनवंदन वगैरे कुल गड शिवाजीने घेतले (कलम ३६) म्हणजे १५८१ शकानंतर सातारा घेतला असें ठरतें. म. सा. छोट्या बखरीवरून रायबागिणीशी उमरखेडचें युद्ध (श. १५८२) झाल्यानंतर व मिरा डोंगर धरून घाट बंद (श. १५८४) केल्यानंतर (पृ. २६) सातारा व चंदन वगैरे गड शिवाजीने घेतले, असें ठरतें. शिवप्रतापांत सातारा घेतल्याचा उल्लेखच नाही. सभासद व चित्रगुप्तकृत बखरीत पन्हाळा घेतल्यानंतर (म्ह० श. १५९४ नंतर) सातारा घेतला (पृ. ७७ व ९३) असें आहे. ह्या निरनिराळ्या बखरीतील सातारा घेतल्याच्या उल्लेखांवरून, शिवकालाशी जी बखर जितकी जवळ तितकी ती कशी कमी चुकीची असते, हें सहज ध्यानांत येतें. जेथे शकावर्तीत प्रथम सातारा घेतल्याचा उल्लेख श. १५९५ श्रावण व. ९ रविवार असा आहे. सातारा घेतल्याचा हाच शक डफचे इतिहासांतहि आहे. तात्पर्य, श. १५८० त सातारा घेतला हें शेडगांवकर बखरीतील म्हणणें बरोबर नाही. आणि त्याबरोबरच चौघड्याचा प्रघातहि तेव्हांचा असणें शक्य नाही. हा प्रघात शाहुकालीनच असावा. पण तेंहि अद्याप अनिश्चितच आहे. कारण, शाहुचा राज्याभिषेक श. १६२९ माघ शुक्लपक्षां शनिवारी; पण कोणत्या मितिस झाला हें ठरलें नाही, जी मिती दिली आहे त्या मितिस शनवार येत नाही. ह्या चौघड्यासंबंधी भा. इ. सं. मंडळाच्या श. १८३८ च्या इतिवृत्तांत कै. सं. पटवर्धनांनी लिहिलेला लेखहि ह्या शेडगांवकर बखरीवरच अवलंबून लिहिला असल्यामुळें चुकला आहे.

बखरी वगैरेतील प्रसंगांसंबंधानें येथवर केलेल्या विवेचनावरून सामान्यतः एवढें कबूल करणें प्राप्त आहे की, हे बखरग्रंथ एकेकटे अथवा सर्व मिळूनहि कालाचे बाबतीत पूर्णपणें निर्णायक मत देण्यास निरुपयोगी आहेत. ऐतिहासिक प्रसंग म्हणजे विशिष्ट स्थल, विशिष्ट काल व विशिष्ट व्यक्तीचें विशिष्ट आचरण. ह्या चतुष्टयापैकी काल दृष्ट्या बखरीचें हें असें स्वरूप असल्यामुळें

व्यक्ति व स्थल ह्याहि बाबतीत बखरींचे उल्लेख एकवाक्यतेचे नाहीत. आणि ह्याचा परिणाम, इतिहासाचा मुख्य उपयोग जो अमुक कार्य कां घडलें हें सांगण्याचा, तो ह्या बखरींपासून फार दुर्मिळ झाला आहे. येथेंच अद्या एक प्रश्न सहज सुचतो की, बखरींतून कालदर्शित प्रसंग थोडे व चुकीचे कां आणि कालाशिवाय सुटे प्रसंग तरी इतके पुष्कळ कां व कसे ? ह्या प्रश्नाचें उत्तर देण्यास सुट्या प्रसंगांचेंहि बखरवार वर्गीकरण व एकीकरण होऊन विवेचन होणें अवश्य आहे. प्रस्तुत कालदर्शित प्रसंगांपुरतेंच पहावयाचें असल्यामुळें त्या प्रसंगांचें वरीलप्रमाणें विवेचन केलें आहे. प्रारंभी म्हटल्याप्रमाणें ह्या प्रसंगाच्या कालाचें तूलनात्मक निरीक्षण स्पष्टपणें करतां यावें म्हणून पुढील तक्तें देऊन आणि ' प्रगतीस अडथळ्याची आवश्यकता ' ह्या न्यायानें नव्या व खऱ्या शिवजन्मतिथीवरील आक्षेपकांनीं सत्यनिर्णयार्थ घेतलेले आक्षेप, हें ह्या निबंधाचें कारण असल्यामुळें प्रांजलपणें त्यांचे आभार मानून हा निबंध संपवितों.

मालोजी व शहाजीबद्दलचे कालासह दिलेले बखरींतील प्रसंग

प्रसंग	मल्हाररामराव बखर	शिवदिग्विजय बखर	शेडगांवकर बखर
मालोजी जन्म	१४७२	साधारण	१४७४ परिधावी
विठोजी जन्म	१४७५		
मालोजीस सरदारी	१४९९	१५२१ विलंबी	
मालोजी व विठोजी निजामाकडून वेरु- ळास गेले }			१५१६ जय
मालोजीस द्रव्यलाभ			१५१६जय आश्वीन शु. ८ मंगळवार
—स श्रीशंभुस्मरण			१५२१ विकारी
शिगणापूरचें तळें बांधिलें			१५२१ ”
तळ्यास ताल बांधिली.			१५२२ शावरी
मालोजीस देवी प्रसन्न	१५२५ विजय माघ शु. १५ भानु०	१५१५ विजय माघ १५ भानु०	
मालोजीस मनसबदार होतो	१५२५ शुभकृत चैत्र व. ५	१५२५ चैत्र व. ५	
मालोजी मृत्यु			१५४२ रौद्र
विठोजी मृत्यु			१५४५ ऋषिरोद्रार
शहाजी जन्म	१५१६ जय	१५१६ चैत्र शु. ५ इंदुवार	१५१६
जिजाई जन्म	१५१८		
रंगपंचमी समारंभ	१५२१ विकारी		१५२५
मालोजीस देवी प्रसन्न			
शहाजीजिजाई लग्न	१५२६		१५२७ विश्वावसु, मार्ग. शु० ५
—विजापुरीं गमन	१५४८	१५४८	१५४८ क्षय
— ” येतो			१५५२ प्रमोद
— ” ”			१५९० कीलक
— ” बजिरी	१५४१		१५४९ प्रभव

(२१३)

शहाजीचें २ रें लग्न	१५५०	१५४९ आनंद	१५६० बहुधान्य
		वैशाख विजापुरी	चंदावर येथे
—सविजापूरचें हुकूम पत्र		१५८६	१५६९
व्यंकोजी जन्म		१५५३	कालयुक्ताक्षी
शहाजी पुण्यास येतो			१५८९
शहाजी मृत्यु×	१५८३	श्रव माघ	
		शु. ५	
शरीफजी जन्म		१५१९	१५१७ मन्मथ
शरीफजी लग्न			१५२८ पराभव
संभाजी जन्म		१५४५	
संभाजी मृत्यु			१५३६ आनंद

शिवाजीप्रताप बखरींत मालोजीशहाजीबद्दल १--६० पृष्ठें मजकूर आहे. पण त्यांत शक सन वगैरे कोठेंच नाही. नुसते, (मालोजी) दिपवाळी झाल्यावरी परतून आपले चाकरीवरी गेले; दुसरे साली चैत्र शुक्ल प्रतिपदेस घरी जावयास सणाकरितां निरोप मागितला; दिडा वर्षानीं एक महिन्याची रजा घेतली; पौर्णिमा कुलधर्माचा दिवस; शहाजीजिजाईलग्न ज्येष्ठ शु० १०स जालें; शहाजीस २५ वर्षांचें वयांत संभाजीराजे जाले; असे उल्लेख आले आहेत. अर्थात् ते शकावांचून असल्यामुळें नसल्यासारखेच झाले आहेत. फारतर, अन्य ग्रंथांतील उल्लेखांचा पडताळा पाहण्यास कदाचित् उपयोगी पडतील.

मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरींतही मालोजीशहाजीबद्दल १४-१५ पानें हकीकत दिली आहे. ह्या बखरींत शिवाजीप्रतापाप्रमाणें तितके कालाचे उल्लेख नसले तरी, आहेत जे दोनतीन, तेहि शकाविरहितच आहेत. उ.—माघ शु. १५ दिवशीं देवी प्रसन्न झाली (पृ. ५) वगैरे. बहुतेक सर्व बखरीं वगैरेंतून तुळापूरचें सूर्यग्रहण आलेलें आहे. तसें ह्याहि बखरींत तें आहे; पण त्याचा १५६५ हा शक हस्तदोषाने पडला आहे. इतरत्र १५५५ हा येतो व तोच बरोबर आहे.

× पंडितरावबखरींत शहाजी मृत्युशक १५७५ हा सांगितला आहे (पृ. २). छ. वं. बद्धयादींत १५८२ हा शहाजीमृत्यु शक दिला आहे. आणि शहाजी जन्म श. १५१५त झाला असें म्हटलें आहे.

शिवाजीसंबंधी कालनिर्देशासह असलेले बखरी वगैरेंतील

प्रसंग	१ सभासद श. १६१९ २ चित्रगुप्त* १६८१	३ ९१ कलमी+ श. १७०२ ८ म. सा. बखर श. १७३९
१ शिवाजी जन्म	...	१५४९ क्षय, वैशाख शु. ५ चंद्रवार
२ वेंकोजी जन्म
३ शिवाजी विजापुराहून येतो
४ दादोजी कोंडदेव मृत्यु
५ शिवाजी लग्न
६ —कार्यप्रारंभ
७ —भोरवध करतो
८ —रायगड घेतो
९ बाळाजी आवजीस चिटणीसी
१० शिवा० राजापूर वगैरें घेतो	...	[-१३ रवि.+
११ —अफजलवध करतो	...	१५७४ विकृति, मार्ग. शु.-
१२ —शास्ताखान	...	१५७९ मन्मथ भाद्रपद + आश्विन शु० १० +
१३ अनाजी मलकरेयास मजमू
१४ संभाजी जन्म
१५ संभाजी काउजीशी युद्ध	...	१५७९ मन्मथ वैशाख व. १० सोम.+
१६ राजाराम जन्म
१७ मोरो० पिंगळ्यास-पेशवाई
१८ शिवाजी आग्न्याहून परत
१९ देवीचें पुढील भविष्य
२० शिवाजी चंदी घेतो
२१ —चें वेंकोजीस पत्र
२२ गागाभट्ट साताऱ्यास येतो
२३ शिवराज्याभिषेक	१५९६ जेष्ठ शु॥ १३, *आनंद ज्येष्ठ शु १३ मंद०	१५९६ आनंद चैत्र शु॥ १ शुक्र०+
२४ जिजाबाई मृत्यु
२५ संभाजी करवीरी रवाना
२६ राजाराम लग्न	[रवि. दोन प्रहरा. चित्रगुप्त?	+ [म. सा. बखर ?
२७ शिवाजी मृत्यु	१६०२ रौद्र, चैत्र शु॥ १५-	१६०२ रौद्र चैत्र १५ दोन प्रहरा+

प्रसंग-तक्ता १. श. १६१९ ते १७४० (स. १६९७-१८१८).

४ खं. ४ श. १७०४	७ मल्हाररामराव कृत	९ शिवादिग्विजय श. १७४
५ प्रमानवली १७२०	सप्त० चरित्र. श. १७३२	
६ धडफळे+ १७२९		
खं.?, १५४९ विभव-†	१५४९ प्रभव, वैशाख शु. २	१५४९ प्रभव, वैशा.
प्रभव वैशाख शु. +	गुरुवार.	शु० १ गुरु श्लोव
...	...	१५५३ कालयुक्ताक्षी
...	१५५९	...
१५६५ +	...	१५६२ विक्रम
...	१५५९	१५६२ विक्रम, वै. शु० ५
१५६५ सुभानु +	१५६३	...
...	१५७७ जावली फत्ते.	१५६४
...	१५६८	...
...	१५७०	...
...	...	१५७० सर्वधारी
...	१५८१ विकारी मार्ग. शु. ७	१५८१
१५७६ + (जयसिंग तह)	...	१५७८ (१५८४?)
...	...	[मंगळ. स्वार्ता नक्षत्र. श्लो
...	१५७९ हेमलंबा ज्ये. शु. १२	१५७९ हेम. ज्ये. शु. १
...	...	[आश्लेषा नक्षत्र, मध्यां
...	१५८३ प्लव चैत्र शु. ९	१५८३ प्लव, चैत्र. शु. ९ रा
...	...	१५८४ चैत्र व. १०
...	१५८८ पराभन मार्ग. व. १०	...
...	१५९५ प्रमादा वै बहुल १३	...
...	(भौमवार)	१५९५ प्रमाथी
...	...	१५९५ (?) माघ शु. १२
...	...	१५९५
१५९५ आनंद ज्येष्ठ शु. १३	१५९६ आनंद ज्ये. शु. १३	१५९६ ज्येष्ठ शु० ०५ व
१५९६ ज्येष्ठ शु. १३†	मंदावसर	
१५९६ आनंद +	१५९६ ज्येष्ठ व. ९	...
...
...	१६०१	१५९९
† दोनप्रहरी	[दोनप्रहरी उत्तरायण	[श्लोक.
१६०२ रौद्र चैत्र शु. १५	१६०२ रौद्र चैत्र शु. १५	१६०२ चैत्र शु० १५ शन

शिवप्रसंग-तक्ता २

प्रसंग.	१० नागपूरकर भोसले, श. १७४४	११ छ. वं. बद्ध यादी श. १७४४	१२ शिवप्रताप श. १७५१
शिवजन्म	१५४९ प्रभव वै- शाख शु. २ गुरु.	१५४९ वैशाख शु. ५	१५४९ रक्ताक्षी
दादोजी कोडदेव मृत्यु शिव कार्यारंभ बाळाजी आवजीस चिटणीसी			१५७० माघ
२८ विजयदुर्ग बांधला शहाजी मृत्यु अफजलवध शिवराज्याभिषेक	१५९६ आनंद ज्ये. शु. १३	१५८२ १५९६ ज्येष्ठ शु. १३	१५८१ १५९६ आनंद ज्ये. शु. १३ गुरु.
” जिजाई मृत्यु		१५९६	
२९ श्री रामदासांस इनाम शिवाजी मृत्यु	१६०२ रौद्र चैत्र शु. १५ रवि.	१६०२	

१ ' रायरीच्या बखरीत शिवजन्म श. १५४८ क्षय वैशाख शु. ५ चंद्रवार, असा आहे. राजवाडे खं. ४ पृ. ४१, प्रस्तावना.

२ रायरी बखरीत हा अफजलवध श. १५७२ त झाल्याचें दिलें आहे. खं. ४ पृ. ६७, प्रस्तावना.

(२१७)

शके १७४४ ते १७७० (स. १८२२—१८४८).

१३ रामदास शकाव- ली श. १७५३	१४ विजयदुर्ग श. १७५७	१५ पंतप्रतिनिधिब- खर श. १७६६	१६ पंडितराव बखर श. १७७०
१५४९ प्रभव	१५४९ प्रभव बहुल २	१५४९ प्रभव वैशाख शु. १५ इंदुवासेर.	१५४९ प्रभव
१५६२		१५५६	
	१५७५		१५७५
१५९६ आनंद		१५९६ आनंद, ज्ये० शु. १३ सं. श्लो.	१५९६ आनंद ज्ये. शु० ६
१६०० कालयुक्त			१५८३
१६०२		१६०२ चैत्र शु. १५	१६०२ चैत्र शु. १५ तिसरा प्रहरी.

शिवप्रसंग-तक्ता ३

प्रसंग

१७ शेडगांवकर बखर श. १७७६

(स. १८५४)

शिवाजी जन्म	१५४९ प्रभव वैशाख शु. ३, शन- वार, रोहिणी नक्षत्र, कर्क लम्.
शिवकार्यारंभ	१५६६ तारण
३० दादोजी कोंडदेव बेंगळ्यास जातो	१५७० सर्वधारी
३१ शिवाजीस समर्थानुग्रह	१५७१ विरोध, वैशाख शु. ९
३२—वर विजापुराहून स्वारी	१५७४ नंदन
—ची जावलीवर मोहीम	१५७५ विजय
—सईबाई लग्न	”
३३—ची गोळेवाडी (प्रांत वाई) वर स्वारी	”
३४ रायगडी देवीची स्थापना	”
३५ विजापुर--दरबारांत अफजल शिवा- जीस पकडण्याचा विडा उचलतो.	१५७९ हेमलंबी
३६ शिवाजी सातारा मुकाम	”
३७—चें बाबाजी राजे भोसले यांस गुप्त पत्र	१५७९ भाद्रपद शु. १५ शनवार
संभाजी जन्म	१५७९ ज्येष्ठ शु. १०
राजाराम जन्म	१५८० विलंबी
३८ शिवाजी सातारा घेतो	१५८० श्रावण शु. ५ शनि०
शास्ताखान येतो	१५८४ शुभकृत
३९ पुण्यास टंकसाळ	१५८६
४० जयसिंग येतो	१५८७
शिवाजीचें आग्न्यास जाणें व येणें	१५८८
४१ संभाजी लग्न	१५९१ सौम्य
४२ येसूबाई व शिवाजी भेट	१५९५

४३ हंसाजी मोहिते हंबिरराव व सर— नौबत होतो.	१५९५. <u>विजय</u>
गागाभट्ट येतो, राज्याभिषेक जिजाबाई मृत्यु	१५९६ आनंद; ज्येष्ठ शु. १३ १५९६ कार्तिक व. ११
४४ शिवाजी भागानगरास जातो	१५९७ राक्षस
४५ पन्हाळ्यावर स्वारी —राजाराम लग्न	१५९९ पिंगल १६०० कालयुक्त
शिवाजीचें व्यकोजीस पत्र	१६०१
शिवाजी मृत्यु	१६०२ चैत्र शु. १५

२८ शिवशाहींतील पंचांगशुद्धि

(द. वि. आपटे.)

शिवशाहींत भाषाशुद्धीसाठी ' राजव्यवहारकोश ' तयार करण्यांत आला. त्याचप्रमाणे पंचांगशुद्धीसाठी ' करणकौस्तुभ ' नावाचा ग्रंथ मुद्दाम कृष्णज्योतिष्याने रचला; ही गोष्ट कै.शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी भारतीयज्योतिःशास्त्र या ग्रंथांत (पृ. २९०।२९१) प्रथम मराठी वाचकांपुढे मांडली. तेव्हांपासून गेल्या तीस वर्षांत हा ग्रंथ मिळवून प्रकाशित करण्याची व्यवस्था झाली नाही; याचें कारण, सदर करणग्रंथ ' तंत्ररत्न ' नावाच्या ह्याच ग्रंथकाराच्या मोठ्या पुस्तकाचा संक्षेप आहे; व या मोठ्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत कै० दीक्षितांच्या किंवा इतर कोणाच्याहि पाहण्यांत अद्याप आलेली नाही. यामुळे करणकौस्तुभांतील शंकांचें निरसन करून घेण्याचें उत्तम साधन अज्ञात स्थितीत आहे. हें मराठी वाचकांपुढे मांडून त्यांना ' तंत्ररत्ना ' ची प्रत मिळविण्याची विनंति करण्यासाठी मी येथें ' करणकौस्तुभा ' संबंधी कांहीं माहिती नमूद करून देवलों.

या ग्रंथांत चौदा भाग ऊर्फ अधिकार आहेत. त्यांचीं नांवां अशीं:—

- | | |
|----------------------------|-------------------------|
| १ मध्यमग्रहसाधन. | २ सूर्यचंद्रस्पष्टीकरण. |
| ३ पंचतारास्पष्टीकरण. | ४ त्रिप्रश्न. |
| ५ चंद्रग्रहण. | ६ सूर्यग्रहण. |
| ७ तिथिपत्रावरून ग्रहणसाधन. | |
| ८ उदयास्त. | ९ ग्रहच्छाया. |

१० चंद्रशृंगोत्पत्ति.

११ ग्रहयुति.

१२ नक्षत्रछाया.

१३ पात.

१४ पातसंभवासंभवलक्षण.

यावरून याची मांडणी ठोकळ मानानें ग्रहलाघवी पद्धतीची आहे हें दिसून येईल. प्रारंभी

‘ वन्दे केशवदैवज्ञसर्वभौमपदांबुजम् । ’

असें नमन केलें आहे. यावरून कृष्ण ज्योतिषी ग्रहलाघवकाराच्या पित्याच्या म्हणजे केशवाच्या ग्रंथाविषयी आदरभाव बाळगणारा दिसतो. परंतु ग्रहलाघव ग्रंथ शके १४४२ मध्ये रचला गेल्यानंतर, शें सवाशें वर्षांत त्याचा दृक्प्रत्यय येत नाही, अशी तक्रार सुरू झाली. पण ही तक्रार दूर होण्यासाठी नवीन ग्रंथरचना करणारा नामांकित ज्योतिषी स्वयंस्फूर्तीने पुढें आल्याचें दिसत नाही. तथापि शिवाजी महाराजांच्या दरबारांत विद्यावृद्धीकडे लक्ष देणारे लोक असल्यामुळें त्यांनी असा ग्रंथ रचण्याचें काम कृष्णज्योतिष्यास सांगितल्यावरून त्यानें हा ग्रंथ रचला असें

प्रकुरु तत्करणं ग्रहसिद्धये । सुगमदृग्गणितैक्यविधायि यत् ।

इति नृपेंद्र शिवाभिधनोदितः ॥ प्रकुरुते कृत्तिकृष्ण विधिज्ञराट् ॥ १

या श्लोकावरून दिसतें.

यांत गणिताचें प्रारंभीचे वर्ष १५७५ धरलें असून क्षेपक त्या सालच्या मेघसंक्रमणाच्या वेळचे दिले आहेत. पण इतरत्र न दिसणारी गोष्ट अशी की, यांत सप्तर्षीचे क्षेपक ६ रा. ११ अं. ३० क. दिले असून त्यांची वार्षिक गति ८ कला म्हणजे १०० वर्षांत एक नक्षत्र अशी सांगितली आहे. सप्तर्षी-कालाची गणना काश्मीराखेरीज इतर प्रदेशांत असल्याचें दिसत नाही. असें असून महाराष्ट्रांतील या ज्योतिष्यानें ही कालगणना कां सांगितली तें समजत नाही.

ग्रहलाघवकारांनी ज्याचापावांचून गणित करण्याचा पाया घालून आमच्या ज्योतिष्यांना शास्त्राच्या उपपत्तीकडे दुर्लक्ष करण्याची सोय करून ठेवली, असा जो आरोप गणेश दैवज्ञावर केरोपंतांनी आणला होता तो या ग्रंथाच्या बाबतींत लागू पडत नाही. कारण यांत ज्याचापाचें सहाय गणितास घेतलें आहे, आणि ज्यापिंड १० अंशाचा मानून त्याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला आहे.

ग्रहलाघवकारानें ११ वर्षांचें चक्र मानून अहर्गण ४०१६ पेक्षां वाढून न देण्याची व्यवस्था केली आहे; करणकौस्तुभकारानें १ वर्षांचेंच चक्र योजल्या-

मुळें अहर्गण ३६५ पेक्षां वाढणार नाहींत व अहर्गणाचें गणित करण्यास त्रास कमी पडेल हे खरें. पण वर्षगति काढण्यास अधिक खटाटोप पडेल असें वाटतें.

यांत वर्षमान सांप्रतच्या सूर्यसिद्धांतानुसार म्हणजे ३६५ दि. १५ घ. ३१ प. ३१ वि. २४ प्र. वि. आहे. शून्यायनांशाचें वर्ष शके ४५० घरलें असून वर्षगति ६० विकला धरली आहे. नक्षत्रभोग ग्रहलाघवाप्रमाणें आहेत; मात्र भरणी (२० अं.) व आश्लेषा (१०८ अं.) यांच्या भोगांत १ अंशाचा व मघाच्या (१२७ अं.) भोगांत २ अंशाचा फरक आहे.

कृष्णदैवज्ञानें ग्रंथाच्या शेवटीं स्वतःची माहिती सांगतांना प्रारंभी कश्यप ऋषींचें महत्त्व वर्णन करून अशी हकीकत दिली आहे:—

तदन्वये पावन एव तत्र वंशावतंसोऽभवदुन्नतांसः ।

श्रीमन्महाज्योतिषि विद्वदप्रथो नाम्ना महादेव इति प्रसिद्धः ॥

तज्जाया किमु जान्हवी विजयते बर्वाई नाम्नी सदा ।

तस्यां तज्जनितः सुपुण्यनिचयः श्रीरंगनाथानुजः ॥

कृष्णः कौंकणसत्तटाकनगरे देशस्थवर्यो वसन्

तेनायं करणेषु कौस्तुभ इति ग्रंथः कृतो धीमता ॥

यावरून कृष्ण दैवज्ञाच्या बापाचें नांव महादेव, आईचें बर्वाई, वडील भावाचें रंगनाथ, असें असून हा देशस्थ ब्राह्मण 'सह्याद्रिसंनिध मावळांत राहणारा' होता असा कै. दीक्षितांचा अभिप्राय आहे. पण 'कौंकणसत्तटाकनगरे' याचा अर्थ अद्याप मनाजोगा लागला नाहीं असें मला वाटतें.

२१ शिवाजीचा जन्म

(कै. रा. वासुदेवशास्त्री खरे, मिरज)

'इकडे बंडखोर लोदी गोंडवणांत लपला होता तिकडे त्याचा निभाव लागेना; सबब तो बागलाणांत शिरून निजामशाहीच्या सरहद्दीवर सह्याद्रीच्या डोंगराळ मुलखांत आश्रय धरून राहिला. मोंगलांस जरबेंत आणण्याकरितां निजामशाही सरकारास असलें खेकटें बगलेंत मारावयास पाहिजेच होतें. त्या सरकारनें त्यास अभय देऊन त्याच्या बचावाची तजवीज केली. मोंगल फौजांनी लोदीपर्यंत हात पोचावा म्हणून जहांजहांत केली. परंतु तो स्वतः मोठा शूर होता व

त्याच्या बचावाकरितां निजामशाहीचा सरलष्कर शहाजी हा लढाई घेण्यास मार्गें पाय घेत नव्हता. त्यामुळें मोंगलांचा कांहींच इलाज चालेना. ही वार्ता ऐकून शहाजहान बादशहा खवळून गेला आणि 'कुठचा लोदी ! कुठचा शहाजी ! आणि कुठची निजामशाही ! एकदम सर्वांचा विध्वंस करितों !' अशा आवेशानें प्रचंड सेना घेऊन स्वतः दक्षिणेंत आला. तेव्हां निजामशाही राज्यावर मोठा प्रळय गुदरला. खुद्द बादशहाचीच मोहिमेवर देखरेख असल्यामुळें मोंगल फौजांत नवीन चैतन्य उत्पन्न झाल्यासारखें होऊन त्यानीं लोदीचें बंड मोडण्यासाठीं पराकाष्ठेचीं लढाई केली. तेव्हां लोदी सहाद्रीचीं डोंगराळ जंगलें सोडून विजापुराकडे पळाला. लोदीबरोबर त्याचा सोबती शहाजी ह्याचाही पिच्छा पुरविण्याचा मोंगल फौजेस प्रसंग आला; आणि आम्हांला वाटतें, याच प्रसंगांत शिवाजी महाराजांचा शिवनेरी येथें जन्म झाला.

जाधवराव बरोबर मोंगल फौज घेऊन शहाजीचा पाठलाग करूं लागला. शहाजीबरोबर जिजाऊ होती तिला शहाजीच्या स्वारीबरोबर घांवणे निभेना, सबब तिला शिवनेरीस जाऊन राहणे प्राप्त झालें. तेथेंच ती प्रसूत होऊन पुत्र झाला तो शिवाजी होय. याप्रमाणे प्रत्येक बखरींत मजकूर लिहिलेला असतो तो ठीकच आहे. तथापि शिवजन्माचा शक रायगड बखरींत १५४८ व इतर बखरींत १५४९ दिला आहे तो चुकला असून जेध्यांच्या शकावर्लीतला शक १५५१ हाच खरा असणें अधिक संभवतें असें वाटतें. शक १५४९ च्या वैशाख शु. २ ला सन १६२७ चा एप्रिल येतो व जेधे शकावर्लीतल्या शक १५५१ च्या फाल्गुन वा। ३ सन १६३० चा मार्च येतो. दोहोंमध्ये साडे चौतीस महिन्यांचें अंतर पडतें. या दोन शकांत इतिहासाच्या ओघावरून कोणचा शक खरा असणें शक्य आहे? स. १६२७ त लढाई बालेघाटाकडे चालली होती; पश्चिमघाटाकडे तिचा संबंध नव्हता. स. १६३० त लढाईची धुमश्चक्री सहाद्रीच्या लागत्यास सुरू होती, हें वर सांगितलेंच आहे. स. १६२७ त मोंगलांनीं शहाजीचा निकरानें पाठलाग करण्यास विशेष निमित्त नव्हतें. स. १६३० त लोदीच्या बंडाचा बीमोड करण्यासाठीं शहाजीचा झपाट्यानें पाठलाग करण्याचें काम मोंगल सरदारांस खुद्द बादशहाच्या हुकमानेंच करावयाचें होतें. त्यावरून शिवजन्माचा शक १५५१ हाच असणें अधिक संभवनीय दिसतें आणि या निबंधांत शिवाजीच्या वयाची गणना आम्हीं जागोजाग केली आहे ती १५५१ हाच शक खरा धरून केली आहे. '

३० श्री शिवाजी महाराजांचें विद्यावृद्धीस उत्तेजन.

गागाभट्टविरचितः शिवाकौदयः

धरित्रीपुत्रीदृग्विहरणपवित्रीकरणकृत्

कटाक्षाणां पात्री मुनिमखविधात्री सपदि सा ।

भवित्री मञ्चेतोभवनमलहंती दिविषदा—

मभीतेदात्रीयं दशवदनहंती प्रतिकृतिः ॥ १ ॥

श्रीमद्भोसलवंशभूषणमणि क्षोणीश शाहात्मज—

च्छलाधीश शिवक्षितीशयशसः स्तंभो निखातोपरः

गागाभट्टमनीषिणाधिधरणिग्रंथः शिवाकौदयो

येनावृद्धयशोर्ध्वजेन सकलैवाश्वेति लोकत्रयी ॥ २ ॥

पूर्वोक्तयुक्त्या च निषेधतोपि सत्रा तथान्यार्थनिदर्शनाच्च ।

आर्त्विज्यमिष्टं खलु विप्रनिष्ठं भवेन्न वर्णत्रयगं कदाचित् ॥

श्रीभट्टनारायणवंशजंबुद्वीपोत्थ गागाभिधभट्टमेरोः ।

स्फुटे शिवाकौदय नामभाज्यभूद्वादशाध्याय चतुर्थपादः ॥

प्रारम्भयत्न इह यः खलु कारिकाभि—

रद्धाप्रतिभ.....विदूषणाय [रद्धाप्रतिप्रतिभधामविदूषणाय] ।

दुःखं सतां तदसमाप्तिकृतं शिवेन

छत्राधिपेन सुविचिंत्य समापितः सः ॥

यत्तर्कपादे बळ [पादैर्बहु] नाग्रहेण श्लोकैः कृतं वार्तिकमार्यवर्यैः ।

गागाभिधेनायमपूरि शेषः तस्याग्रथ [ज्ञ] या छत्रपतेः शिवस्य ॥

तस्यानुरोधादिह वादिवर्णाधिक्ये चतुर्थांश [श्रम] भंगदोषः।

गुणोस्तु विद्वत्कविकंठमासो दुष्टोपि पुण्योश्चि [ङ्घ] गत [प्र] वाहः ॥

इति श्री मन्नारायणभट्टसूरिसूनु श्री मद्रामकृष्णात्मज-

भट्ट दिनकरसुत गागाभट्टकृतः शिवाकौदयः समाप्तः

श्रीशिवाजी महाराजांचे राज्यारोहणप्रसंगी अभिषेकसंस्काराचे कार्यांत प्रामुख्याने पुढाकार घेतलेले सकलवेदशास्त्रपारंगत काशीस्थ पंडित विश्वेश्वरभट्ट अथवा गागाभट्ट ह्यांनी 'शिवाकौदय' नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. ह्या ग्रंथा-संबंधी माहिती देणारे श्लोक ह्याच 'शिवाकौदय' ग्रंथांतून घेतलेले असून ते वर

निर्दिष्ट केले आहेत. प्रस्तुत ग्रंथाची प्रत अलवार संस्थानच्या महाराजांचे हस्तलिखित-ग्रंथसंग्रहालयांत आहे.

आपल्या मीमांसा-शास्त्राचे दोन भाग आहेत; पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा. पूर्व मीमांसा जैमिनीनिर्मित असून ती यज्ञयागादि कर्ममार्ग-प्रतिपादनात्मक आहे. उत्तर मीमांसा व्यासप्रणीत असून वेदांतपर आहे. ह्या जैमिनीकृत पूर्वमीमांसासूत्रावर शबर स्वामीचें गद्यात्मक भाष्य असून त्या भाष्यावर श्रीकुमारिल भट्टांच्या टीका आहेत. पहिल्या अध्यायाचे पहिले पादावर केलेली पद्यात्मक टीका 'श्लोकवार्तिक' ह्या नांवानें प्रसिद्ध आहे. दुसरी टीका, 'वार्तिक' म्हणून पहिले एक ते तीन अध्यायांवर आहे. ह्याशिवाय त्यांचीच एक तिसरी 'दुपटीका' म्हणून आहे. श्लोकवार्तिकटीका घुरी करण्यापूर्वीच श्री कुमारिलभट्ट दिवंगत झाले; ही गोष्ट विद्वानांच्या मोठ्या दुर्भाग्याचीच होय, असें गागामट्ट वरील श्लोकांत म्हणतात. ह्या श्लोकवार्तिक टीकेचें, भोसलवंशभूषण, शहाजी महाराज यांचे आत्मज, श्री छत्राधीश शिवाजीमहाराज यांनी अतीशय आग्रहानें केलेल्या विनंतीस, आश्रमभंगदोषाचें पातकहि पत्करून, मान देऊन शिवाकोंदय नामक श्लोकबद्ध टीका करून पूरीकरण केलें; असें गागांनी दिलेल्या वरील श्लोकांतील माहितीवरून स्पष्ट होत आहे. श्रीहर्षादि मोठमोठ्या राजांनी व सार्वभौमांनी ग्रंथकारांस राजाश्रय देऊन ग्रंथनिर्मिती केल्याची पुष्कळ उदाहरणें आहेत. परंतु ह्या राजांनी आश्रय देऊन ग्रंथ करविले व शिवछत्रपतींनी उत्तेजन देऊन ग्रंथरचना करविली, ह्यांमध्ये एक मोठा विशेष आहे. हर्षादि राजांनी आपल्या आवडत्या विषयावर नाट्यकांदबन्यादि ग्रंथ निर्माण करविले व वाङ्मयांत भर घातली. छत्रपतींची तशी गोष्ट नाही. त्यांस हिंदवी स्वराज्य स्थापून 'हैदवधर्म' म्हणजे महाराष्ट्रधर्म याचें रक्षण करावयाचें होतें व हेंच त्यांचें ध्येय होतें; ह्या ध्येयास अनुसरून त्यांनी राजव्यवहारकोश, करणकौस्तुभ, शिवभारत व हा शिवाकोंदय हे ग्रंथ तयार करविले. स्वराज्याचे मुख्य जिविन जी स्वभाषा तिचें शुद्धीकरण पंडित रघुनाथ हणमंते यांजकरवी 'राजव्यवहारकोश' बनवून केलें. आचारधर्मपालनाचें मुख्य अंग जें पंचांग त्याच्या शुद्धीसाठी कृष्ण ज्योतिषी यांजकडून 'करणग्रंथ' करविला; व सर्व लोक आचारधर्मकर्मक्षम व्हावे म्हणून हा 'शिवाकोंदय' ग्रंथ गागामट्टांचेकडून करविला. ह्यावरून शिवाजीमहाराजांनी केवळ वाङ्मय सजविण्यासाठी ग्रंथास उत्तेजन न देतां राज्याच्या बळकटीचें हें एक मोठें अंग आहे, ह्या विशिष्ट घोरणानें ग्रंथ

(१) पहा Catalogue of The Sanskrit Manuscripts in the Library of His Highness The Maharaja of Ulwar by Peter Peterson M. A. D. Sc. Bombay 1892 PP. ३७-३८.

करविले, हें ह्या चार ग्रंथांतील अंतर्गत पुराव्यावरून स्पष्ट होत आहे.

छत्रपतीनीं हे जे ग्रंथ तयार करविले ते सर्व संस्कृत गीर्वाण भाषेतच आहेत. ह्यावरून छत्रपतींचा संस्कृत भाषेवरील आदर व प्रेम चांगलें व्यक्त होतें. त्यांनीं आपले स्वतःचें चरित्र परमानंद कवीकडून करवून त्यास 'शिवभारत' हे नाव देऊन तो ग्रंथहि संस्कृतांतच करविला, ही गोष्टहि वरील विधानासच पुष्टि देत आहे.

प्रारंभी दिलेल्या श्लोकांत 'छत्राधीश शिव' 'शिवेन छत्राधिपेन' 'छत्रपतेः शिवस्य' अशी शब्दरचना आहे. यावरून हा शिवार्कौदय ग्रंथ राज्यारोहणा-नंतर लिहिला गेला हे उघड आहे.

येथेंच संशोधकांच्या करतां एक नवीन गोष्ट नजरेस आलेली नमूद करणें जरूर आहे. गागाभट्टांनीं शके १६०३ मध्ये म्ह० स. १६८१ त 'समर्थनय' नांवाचा नीतिपर ग्रंथ संभाजीकरतां तयार केला; असें जर्मन संस्कृतग्रंथसूचीकार आफ्रेट आपल्या सूचीच्या दुसऱ्या भागाच्या १३९ पृ. वर म्हणतो. ह्या ग्रंथाची प्रत इटालीतील प्यारिन्स येथील हस्तलेखसंग्रहांत आहे. इतिहासप्रेमी संशोधकांनीं हा ग्रंथ मिळवण्याकरितां जरूर यत्न करावा. हा ग्रंथ छत्रपतींच्या निधनानंतर लवकरच लिहिला गेला असल्यामुळें व तो नीतिपर असून संभाजी-राजाकरितां लिहिला असल्यामुळें उपलब्ध झाल्यास उभयतां पितापुत्रांच्या चारित्र्यावर बराच नवीन प्रकाश पडेल असें वाटतें.

स. म. दिवेकर.

३१ शहाजी अदिलशाही

महजर व तारीख २५ ××××× डी प्रांत पुणे विहजूर [हाजीर
मजालसी]

साबाजी अनंत	× × × × × × ×
गोंदजी विस्वनाथ ह-	महमदजी सरनोबद × × ×
वालदार पाो मार	खान मुकासाई मौजे चामली पाो मार
पदमार्जी ने ...मजूमदार	राघो पंडित नाजीर किले
पाो मार	पुरंधर
नीलकंठ राज नाइकवाडी	नाइकवाडी नाो कोट
किले पुरंधर	को पुणे
मालोजी नरसिंगराऊ	बगोजी बालाजी गणोजी
व विठोजी सितोले देश-	१ १ १
मुख पाो मार	कृष्णाजी बांदल देसाई पाा हिरडसमावल
हैबतराऊ सालमकर देसाई	सोमाजी पिनझाड (?) सरदार
ताा गुंजणमावल	इकरार मोकदम मौजे निंबूत व पांगारे पाा मार
तिमाजी थोरात मौजे पिपल-	विठोजी सोनवणी मोकदम
गाऊ पाो मार नाा नांगर	मौजे राहु पाो मार नाा नागर
लखमोजी मोकदम मौजे	
लोणी कालभोर पाो मार	
जाउजी मोकदम मौजे गराडे	

सुा सन सीत इसरेन अलफ कारणे महजर ऐसा जे राघोजी बिन पील पाटील सेंडकर मोकदम मौजे चांमली पाा पुणे यामधे व हवजी बिन साउजी कामटे हरदो जणामधे मौजे मारचे मोकदमीचे बदल करकसा लागला इत्यादी

दुराईस मानीत नाही ऐसा जुलूम केला यावरी शाहजी भोसले इदलशाई यासी गोसमाल दिव्हा बराबर साहेब नामजाद घेऊन आले शहाजीस गोसमाल देऊन गणीमास सालपा घाटी कोंडिला हे खबर आपण ऐकोन हुजूर आलों इत्यादि.

शेवटी " शके १५४७ सन १०३५ चे सालची महजराची नकल " अशा दोन ओळी आहेत.

३२ शिवकालीन जन्मपत्रिका

×××× ळिवाहन शके १६०२ रौद्र संवत्सरे ×××× ॥ माहा मांगल्ये चैत्रे मासि ॥ कृष्ण ×××× घटि १० पळे २४ बुधवासरे ×××× ×× क्षत्रोघटि १७ पळे २० ॥ चतुर्थ चरणे ॥ ××× ॥ अश्विनी माहानक्षत्रे सूर्यन ××× चक्रे ॥ नक्षत्रं ॥ हृदयेपतितं फळे ×××× वृश्चिकस्थे चंद्रे ॥ मेषस्थे सूर्ये र्याण भागे ॥ घटि ३५ पळे २३ विष्टि करणे ॥ एवं विधे पंचां (ग) शुद्धौ तद्दिने दिवा घटि ७ पळे ३० वृषभलग्नेवहमाने शुभांशे ॥ लग्नाधिपे भृगौ ॥ रास्याधिपे भौमे ॥ अस्यां शुभग्रहावलौकिककल्याणवेलयां ॥ श्रीमद्रणपतिचरण भजनावत माहाभाग्योदय राजमान्य राजश्री श्रीधरभट्ट ठकार यांची स्त्री बुधार्ई नासाधिपति उभयकुळानंददाइनी रमाणियं प्रथमपुत्ररत्नं प्राप्तु ॥ अस्याभिधानं अवकहडचक्राभिप्रायेण ॥ नेपूर्वकं इति प्रतिष्ठितं असौ देवद्विजकुळदेव्याः प्रसादाद्दि ॥ अथास्य × कृतं जन्म लिख्यते ॥ अस्य जन्ममासा चैत्रा ॥ जन्मतिथि तृतिया ॥ जन्मवासरा बुधा ॥ जन्मभं १७ ॥ जन्यरासी वृश्चिका ॥ अथ यात्रादौ वज्यानि ॥ घाततिथि दसमी ॥ घातवासराः ॥ भृगुः ॥ घातनक्षत्रं ॥ रेवति ॥ घात चंद्र ७ ॥

अथ जन्मये रव्यादयः स्तात्तकाळिकाः ग्राह्याः ॥ लिरव्यंते ॥ सलग्नाः ॥ श्रीरस्तु* ॥

१ ही महजराची नकल अगदी अलीकडे केलेली आहे. याची जुनी नकल किंवा मूळ महजर मिळण्याचा संभव आहे. याकरितां येथें संबंध महजर दिला नाही. अस्सल महजर मिळाला म्हणजे तो संबंध छापणें जरूर आहे. या महजरावरून १५४६ अखेर किंवा १५४७ च्या प्रारंभी शहाजी विजापूरकरांच्या बाजूस गेला होता व तेथून निजामशाही मुलखांत येऊन दंगेघोषे करित असे असे म्हणतां येतें. हा कागद रा. कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांनी मिळविला.

* ही जन्मपत्रिका पुणे येथील कसब्याच्या गणपतीचे पुजारी पिलोबा ठकार यांच्या संग्रहांतील आहे.

१	चं	मं	बु	गु	शु	श	रा	के	लं
०	७	११	०	१	११	२	५	११	
९	१४	२६	२४	०	२	१७	१९	१९	१
३०	३०	५०	३०	१०	२५	५५	१०	१०	४
५८	७४०	४५	७५	११	७२	४	३	३	
२४	३०	५७	२७	३०	३४	३६	११	११	

३३ शहाजी व शहाजहान

(द. वि. आपटे)

शहाजी व शहाजहान या व्यक्ति समकालीन होत्या इतकेंच नव्हे, तर त्यांच्या आयुष्यांतील प्रारंभीची कर्तबगारीची वर्षे एका क्षेत्रांत गेली. यामुळे शहाजी चरित्र समजून घेण्यास शहाजहानाच्या हालचाली लक्षांत घेणे अवश्य आहे जहांगिराच्या कारकीर्दीचा उत्तरार्ध व शहाजहानाच्या अमदानीचा पूर्वार्ध महा राष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने तपासण्याचे बरेंचसे काम रा. राजवाडे, कै. खरे प्रो. सरकार यांनी केले आहे. परंतु त्यांत कांहीं फिरवाफिरव पाहिजे असे मल वाटत असल्यामुळे मी या विषयाची मांडणी येथे संक्षिप्तरीतीने करतो.

जहांगिराच्या कारकीर्दीत नूरजहानचा बाप जिवंत असंपर्यंत मोगल राज्याचा कारभार बराच समतोलपणाने चालला होता. दक्षिणेंत मलिकंबर उत्तरेस अफगाण यांचे दंगेघोषे सुरू असले तरी त्याची व्यवस्थातातडीने लावण्यांत येई. पण नूरजहानचा बाप शके १५४३ मध्ये मरण पावल्यापासून जहांगिराच्या दरबारांत नूरजहानचा व शहाजहानाचा असे दोन पक्ष उघडपणे वावरू लागले. जहांगिराच्या शेवटल्या सात वर्षांत या दोघांचे एकमेकांविरुद्ध डाव चालले होते. नूरजहानच्या मनांतून जहांगिरामागून शाहरीयर यांस गार्द मिळवून घ्यावी असे असल्यामुळे ती शहाजहानाचे वजन कमी करण्यासाठी झटत असे. त्यांतून जहांगिर या सुमारास एका दुखण्याने पछाडला जाऊन जंथकला तो मरेपर्यंत चांगलासा सुधारला नाही. यामुळे नूरजहान करील तं पूर्वदिशा असा प्रकार मोगली राज्यांत सुरू झाला.

नंतर दक्षिणेंत मलिकंबर व विजापुरकर यांनी उभारलेल्या सैन्याचा पराभव करून शहाजहानाने निजामशाहाची राजधानी खडकी ही इस्तगत केली व तं धुळीस मिळविली. यामुळे मलिकंबर, विजापुरकर व गोवळकोंडेकर यांनी त्यास खंडणी देऊन तह केला. तेव्हांपासून शहाजहानाचे पारडे जड झाले ही गो

नूरजहानच्या लक्षांत येऊन ती, काय करावें या विचारांतच होती. इतक्यांत अफगाणिस्थानांत मोठें बंड झाल्यामुळें तें मोडण्याकरतां चांगला सेनापती पाठविणें जरूर पडलें व त्या कामावर शहाजहानाची नेमणूक झाली.

परंतु दक्षिणेंत आपलें बसलेलें बस्तान बिघडविण्यासाठीं नूरजहाननें हा घाट घातला आहे ही गोष्ट शहाजहानाच्या लक्षांत आली; व त्यानें अफगाणिस्थानाकडे जाण्याचें साफ नाकारलें. शके १५४४ च्या चैत्रांत तो बन्हाणपुराहून मांडू येथें गेला आणि तेथून त्यानें बापाकडे समेटासाठीं वकील पाठविला. त्याचा कांहीं एक उपयोग न होतां उलट त्याची जहागीर काढून घेण्यांत आली. यामुळें बंडाचें निशाण उभारण्यावांचून शहाजहानास गत्यंतर राहिलें नाहीं.

या सुमारास अफगाणिस्थानांतील बंड मोडून मोगली सैन्य विजयी झालें व जहांगिरास मुलाच्या बंदोबस्ताकडे लक्ष देण्यास चांगली फुरसत मिळाली. शहाजहानालाहि मोठमोठ्या सेनापतींचा या वेळीं चांगला पाठिंबा होता. खानखानान, त्याचा मुलगा दाराबखान, सरबुलंदखान, शर्जाखान, जाधवराव, उदाराम, दर्याखान ताकी वगैरे दक्षिणेंतील, गुजराथेंतील व माळव्यांतील नामांकित सरदार शहाजहानाचा पक्ष उचलण्यास पुढें आले. आणि खुद्द जहांगिराजवळच्या सरदारांपैकीं असफखान वगैरे सरदार देखील मनांतून शहाजहानाची बाजू यशस्वी व्हावी अशा मताचे होते. याखेरीज कुंवरभीम व विक्रमजित हे रजपूत राजे शहाजहानाची बाजू उचलून घरण्यास मोठ्या इर्षेनें पुढे आले होते.

या तयारीच्या जोरावर शहाजहान मांडूहून निघाला तो फत्तेपूर-शिक्री येथें पोचला. नूरजहाननें महाबतखानाच्या हाताखालीं मोठें सैन्य शहाजहानाच्या शासनार्थ शके १५४५ च्या प्रारंभीं रवाना केलें. दोनही सैन्याची गांठ यमुनेच्या काठीं बिलोचपूर नजीक १५४५च्या चैत्रांत पडली. असफखान, खाजा अबूलहसन व अबदुलाखान हे आयत्या वेळीं बादशाही सैन्यातून फुटून शहाजहानास मिळणार होते. पण ही गोष्ट शहाजहानाच्या बाजूकडील लोकांना माहीत नसल्यामुळें त्यांनीं अबदुलाखानाच्या लोकांनाच मारले व त्यामुळें जो घोटाळा उडाला तो सुधारण्यासाठीं विक्रमजित पुढे झाला, तोहि त्या गर्दींत ठार झाला ! एकूण शहाजहानास शेवटीं मोठ्या भिनतवारीनें सैन्य संभाळून मार्गें हटतां आलें इतकेंच.

यानंतर शके १५४५च्या वैशाखामध्ये महाबतखान मोठ्या सैन्यानिशीं शहाजहानाच्या पाठीस लागला; आणि स्वतः जहांगीर अजमीरपर्यंत तयारीनिशीं येऊन राहिला. तेव्हां शहाजहानानें जाधवराव व उदाराम यांच्या हाताखालीं असलेलें मराठी सैन्य महाबतखानावर गनीमी काव्यानें लढण्यास पाठविलें. त्याचा म्हण-

ण्यासारखा उपयोग तर झाला नाहीच; उलट महाबतखानानें मात्र शहाजहानाच्या सैन्यांत पैसा पेरून फाटाफूट केली. खुद्द खानखानानच फितूर झाल्याबद्दल लेखी पुरावा सापडल्यामुळें शहाजहानास मागें पाय घेणें भाग पडलें. तो असेरीच्या किल्यांत जाऊन कबिल्यासह सावधगिरीनें राहिला. त्यानंतर गुजराथेंत शहाजहानाच्या पक्षाचा ठिकठिकाणीं पराभव झाला; बऱ्याच लोकांनीं त्याची बाजू सोडली व शहाजहानास नर्मदेच्या दक्षिणेस जावें लागलें.

योढ्याच वर्षीपूर्वी शहाजहानानें मलिकंबर व अदिलशहा यांच्या सैन्याचा पूर्ण पराभव करून त्यांच्यापासून जबर खंडणी घेतली होती. पण आतां त्याच शहाजहानाला मलिकंबर व अदिलशहा यांजकडे आश्रयार्थ विनवणी करण्याची पाळी आली. पण याला आश्रय देणें म्हणजे आपल्या अंगावर दिल्लीच्या बादशहाचें सर्व सैन्य ओढून घेण्यासारखें अनर्थावह असल्यामुळें ही विनंति निजामशाही व अदिलशाही अशा दोनही दरबारीं मान्य झाली नाही.

ही निराशेची परिस्थिती पाहून शहाजहानानें आपला पाठलाग करणाऱ्या बादशाही सेनापतीची म्हणजे महाबतखानाची तडजोड घडवून आणण्यासाठीं विनवणी चालविली. त्यापासूनहि कांहीं निष्पन्न झालें नाही. तेव्हां त्यानें गोवळकोंड्याच्या आश्रयास जाऊन तेथून ओरिसा व बंगाल प्रांतापर्यंत सफर मारण्याचें ठरविलें. अर्थात्या धावपळीत त्याच्याबरोबर आजपर्यंत सामील असणारे उत्तरेकडील सरदार यापुढें सहकार्य करण्यास तयार नव्हते. जाधवराव, उदाराम वगैरे मराठे सरदार तापीच्या दक्षिणेपर्यंत त्याच्या सैन्याबरोबर आले. याचें कारण त्यांची जहागीर दक्षिणेत होती. तेथें येतांच त्यांनीं हि मुक्काम केला. यामुळें वऱ्हाडांतील माहूरच्या मुक्कामापासून शहाजहानाला आपली बायको मुमताजमहल, दारा, सुजा, औरंगजेब हे मुलगे आणि राजा भीम एवढ्याच सरंजामानिशी गोवळकोंड्यास जाणें भाग पडलें. तेथून तो वर्षभर ओरिसा व बंगाल या प्रांतांत भटकत राहिला.

वर सांगितल्याप्रमाणें शहाजहानाचें बंड तात्पुरतें विश्रलेलें पाहून जहांगिर अजमिराहून परत काश्मीरास हवा पालट करण्यासाठीं निघून गेला. बादशाही सैन्याचा अधिपती महाबतखान हा मात्र जय्यत तयारीनिशीं नर्मदातीरीं राहिला होता व त्याला कांहीं तरी कामगिरी पाहिजे होती. ती कामगिरी, निजामशाहा व अदिलशहा यांच्या चुरशीमुळें, त्याला सहज मिळण्याजोगी होती. मलिकंबर व अदिलशहा या दोघांनीं हि आपसातल्या भांडणांत महाबतखानाची आपल्या बाजूस मदत मिळावी अशी खटपट चालविली. निजामशाहाची बाजू मोगलांनीं उचलल्यास आपला वडील मुलगा मोगलांच्या सैन्यांत नोकरीस ठेवण्याची तयारी असल्याबद्दल मलिकंबरानें महाबतखानाकडे कळाविलें. उलटपक्षीं अदिल-

शहानें पांच हजार स्वारांसह मुह्ला महमद लारी या सरदारास भोंगलांच्या तैनातीस पाठविण्याची इच्छा दर्शविली. महबतखानानें शहाजहान दक्षिणेंतून निघून जाईपर्यंत कोणतीहि बाजू पतकरल्याचें निश्चितपणें दिसूं न देतां, नुसतें बोलणे चालूं ठेवलें आणि शेवटीं विजापूरकरांची बाजू उचलली. त्याप्रमाणें मुह्ला महमद लारी हा विजापुराहून पांच हजार सैन्यासह मोंगलांना येऊन मिळाला.

हा बनाव घडून येत असतां मलिकंबरानें निराळाच घाट घातला होता. तो सैन्यासह गोवळकोंड्याच्या बाजूकडे कुतुबशहार्शीं तहाचें बोलणें लावण्यासाठीं गेला. इकडे विजापूरचें सैन्य स्वस्थपणें बऱ्हाणपुरास मोंगलांना मिळण्यासाठीं गेलें. व तेथें विजापूरचें सैन्य पांचल्यानंतर त्याचें स्वागत करून शहाजहानास बंगालकडे कसा शह द्यावा याचा विचार मोंगलांचा सेनापति करूं लागला. दक्षिणेंत सध्यां कांहीं गडबड होणार नाही या अंदाजावर त्यानें आपले पुढील वेत उभारले. सरबुलंदराय यांजकडे दक्षिणेंकडील बंदोबस्ताचें काम सोंपवून, व (शहाजहानाची बाजू सोडून बादशाही सैन्यांत सामील झालेल्या) जाधवराव व उदाराम यांना त्यांच्या तैनातीस देऊन त्यास बालाघाटच्या संरक्षणासाठीं ठेवलें व विजापूरच्या पांचहजार स्वारांसह मुह्ला महमद लारी यास त्यांना मदत करण्यास सांगितलें. अशा रीतीनें दक्षिणेची व्यवस्था करून महाबतखान उत्तरेकडील कामासाठीं निघाला.

पण मलिकंबराचा डाव महाबतखानाच्या लक्षांत आला नव्हता. मलिकंबरानें गोवळकोंड्याकडे जाऊन खंडणी वसूल केली, कुतुबशहार्शीं तह केला आणि अचानकपणें बेदरवर स्वारी केली. तें हस्तगत करून तो थेट विजापुरापर्यंत येऊन पांचला. तेव्हां अदिलशहाला किल्ल्यांत जाऊन राहण्यावांचून गत्यंतर नव्हतें. मलिकंबरानें विजापूरच्या किल्ल्याभोंवती वेढा दिला. त्यावेळीं आंतील लोकांना मोठें संकट पडलें व मोगलाकडे पाठविलेल्या मुल्ला महंमदाला बऱ्हाणपुराहून तातडीनें विजापुराकडे येण्याचा आदिलशहाने हुकूम पाठविला. पण मुह्ला महंमद कसा येणार ? तो आतां मोंगलांच्या नोकरीत होता. त्याला बऱ्हाणपुराहून मोंगली सेनापतीच्या परवानगीवांचून निघतां येईना. आपल्या मालकाच्या मदतीस तातडीनें जाण्याची त्याची इच्छा असून त्याला तसें करतां येईना. त्यानें प्रसंग ओळखून २ लाख रुपये मोगली सेनापतीला चारले; तेव्हां त्याला दक्षिणेकडे जाण्याची परवानगी मिळाली आणि त्याच्याबरोबर कांहीं मोगली सैन्य लष्करखानाच्या हाताखालीं देण्यांत आलें.

मुह्ला व लष्करखान यांचीं सैन्ये मलिकंबरारवर चालून आलीं तेव्हां मलिकंबरानें प्रथम मोंगलाकडे बोलणें लावलें कीं, “ अदिलशहा व निजामशहा यांच्या भांडणांत मोंगलांनीं पडूं नये. ” पण मुह्ला व लष्करखान यावेळीं जो-

रांत होते. त्यांनी मलिकंबराच्या विनवणीकडे लक्ष दिलें नाहीं. उलट विजापूराकडे मोठ्या सैन्यानिशीं ते चालून आले. मलिकंबराचा त्यांच्यापुढें निभाव लागण्याजोगा नव्हता. त्यानें विजापूरचा वेढा उठविला आणि तो सैन्यानिशीं आपल्या प्रांतांत गेला. तेव्हां मुल्ला महंमद व लष्करखान यांना अधिकच चेंव आला. त्यांनीं मलिकंबराच्या सैन्याचा पाठलाग करण्याचें ठरविलें. तेव्हां मल्ल मलिकंबराला शत्रूशीं सामना करण्यावांचून गत्यंतर राहिलें नाहीं. त्यानें अहमदनगरापामून पांच कोसांवर असलेल्या भातवडी गांवाजवळ विजापूरकर व मोंगल यांची संयुक्त सैन्ये अगदीं धुळीस मिळविलीं. या युद्धाच्या सुरवातीसच विजापूरचा सेनापती मुल्ला महंमद लारी कामास आला; आणि सेनापतीच मरण पावल्यावर त्याचें सैन्य दशदिशेस उघळलें हे निराळें सागावयास नकोच. मोंगलांच्या बाजूचे जाधवराव व उदाराम हे या युद्धांत हत्यारन लावतांच पळून गेले. बाकीच्या मोंगली सैन्यानें हि हाच मार्ग पत्करला. इखलासखान वगैरे अदिलशाहाचे २५ अधिकारी मलिकंबराच्या हातीं कैदी म्हणून सांपडले. लष्करखान वगैरे मोगली सेनापतिहि कैद झाले. पण खंजरखान कांहीं लोकांनिशीं पळाला तो अहमदनगरास पोचला. जान सिपारखान बीड येथें आपल्या जहागिरींत गेला; आणि इतर ' पळे ' बऱ्हाणपुरास सरबुलंदरायाच्या आश्रयास गेले.

हें भातवडीचें युद्ध मराठ्यांच्या इतिहासांत फार महत्त्वाचें आहे. शहाजीनें निजामशाही दरबारांत असतां मोठा पराक्रम दाखविला तो याच युद्धांत. शहाजी व जाधवराव एकमेकांविरुद्ध लढले ते याच युद्धांत. या युद्धाच्या कालाविषयीं सर्वत्र एकवाक्यता आहे. मोगली इतिहास इकबलनामा (इ. डॉ. पृ. ४१५ व्हा. ६); विजापूरचा इतिहास बुसातिने सलातीन व जेधे शकावली या सर्वांच्या मतें हें युद्ध शके १५४६ च्या कार्तिकांत झालें. मराठींतील एकाहि बखरकाराला या भातवडीच्या लढाईचा मागमूस माहीत नाहीं. तथापि जाधवराव मोंगलाचे सैन्य घेऊन शहाजीवर चालून आला होता ही जी गोष्ट १५४९ मधली म्हणून बखरकारांनीं वर्णन केली आहे ती, शके १५४६ ला कांहीं अंशीं लागू पडण्याजोगी आहे.

भातवडीच्या युद्धानंतर मलिकंबरानें शत्रुपक्षाचे कैदी दौलताबादेस पोहोचवून अहमदनगरास आश्रय धरून बसलेल्या खंजरखान नांवाच्या मोगली सेनापतीस भोंवतीं वेढा दिला. पण तो लवकर ताब्यांत येण्याचें लक्षण दिसेना. तरी हिंमत न सोडतां त्यानें दक्षिणेस व उत्तरेस दोनहीकडे सैन्ये पाठविलीं. दक्षिणेकडील सैन्यानें अदिलशाही राज्यांत धुमाकूळ माजवून खुद्द विजापुरास वेढा दिला; आणि उत्तरेकडील याकुबखानाच्या हाताखालच्या निजामशाही सैन्यानें बऱ्हाणपुरापर्यंत दौड मारून मोगली सेनापती सरबुलंदराय यास शह दिला. स्वतः

मलिकंबरांनं यावेळीं सोलापुरास वेढा घालून तो किल्ला विजापुरकरापासून घेतला. शके १५४६-४७ मध्ये सोलापूर घेतल्याचें इकबलनामा व जेघे हे तर नमूद करतातच. पण खुद्द मलिकंबरांची सनद उपलब्ध असल्यामुळे [सनदा. पृ. १६ ले. ११] त्या विषयी शंका रहात नाही.

विजापूर, बऱ्हाणपूर व सोलापूर या तीनही ठिकाणी म्हणजे निजामशाही राज्याच्या तीन दिशेस एकाच वेळीं जबर शत्रूशी युद्ध करण्याचें काम मलिकंबरांनं उचलल्यामुळे त्याची ओढाताण झाली. अशा वेळीं ओरिसा, तेलंगण, गोवळकोंडा वगैरे प्रांतांत भटकून कटाळलेला शहाजहान निजामशहाच्या आश्रयास गेला; व त्याचें मलिकंबरांनं या वेळीं मोठ्या उत्सुकतेनं स्वागत करून उत्तरेकडील मोहिमेची कामगिरी त्याजकडे सोंपविली.

उत्तरेकडे मोंगलांचें सैन्य बऱ्हाणपुरास होतें; त्यांस वेढण्याचें काम मलिकंबरांचा हस्तक याकुबखान यानें चालविलेंच होतें. त्यांतच शहाजहानानें याकुबखानास मदत देण्याचें काम मनापासून चालविल्यामुळे बऱ्हाणपूर हस्तगत होण्याच्या वेतांत आलें होतें. मोगली किल्लेकरी टेकीस येत चालला. इतक्यांत महबतखान मोठ्या सैन्यानिशी बऱ्हाणपूर येथील मोगली सैन्याच्या मदतीस धाऊन आल्यामुळे परिस्थिती एकदम बदलली. महबतखानापुढें शहाजहानाचा टिकाव लागण्याजोगा नव्हता. तो बऱ्हाणपुरचा वेढा उठवून बालाघाटांत रोहनगडाकडे परत गेला. त्याचा विश्वासू सरदार अबदुल्लाखान फकीर बनून इंदुरास राहिला व तेथून बादशहाकडून माफी मिळविण्याची खटपट करूं लागला. स्वतः शहाजहान आजारी पडला. त्याला डोकें वर निघण्याची आशा दिसेना. विजापूर, गोवळकोंडे, ओरिसा, बंगाल वगैरे कोठेंहि आश्रयास आपणास जागा राहिली नाही; आपल्या बाजूचा सरदार विक्रमजित तर मार्गेच मरण पावला; खानखाना, जाधवराव वगैरे सरदारांनीं आपली बाजू सोडून बादशाही सैन्यांत सरदारी मिळविली; अशा रीतीने चोर्हीकडून नाउमेदीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचें मन फिरलें आणि त्यानें बापाकडे पत्र पाठवून माफी मागितली. ती मिळतांच रानावनांतून वणवट भटकण्याची यातना बंद पडेल अशी त्यास आशा वाटूं लागली.

नूरजहानला शहाजहानचा कायमचा बंदोबस्त करावयाचा होता हें जरी खरें तरी तिला अलीकडे महबतखानाचें वजन वाढत चाललेलें पाहून मोठी घास्ती उत्पन्न झाली होती. त्यांतून त्याच्याबरोबर पारविज हा राजपुत्र असल्यामुळे महाबत व पारवीज या दुकलीविषयी नूरजहान फारच साशंक बनली होती. शहाजहानाचा पाडाव करण्याच्या नादीं लागून हें नवें संकट अंगावर ओढून घेण्यांत अर्थ नाही असें तिनें ठरविलें आणि शहाजहानाच्या पत्नास अनुकूल उत्तर

लिहविलें (१५४८ वैशाख). “रोहटस व असरि हे किल्ले बादशाही सैन्याच्या हवाल करून आपले मुलगे दारा व औरंगजेब यांना जहांगिराकडे पाठवावे म्हणजे माफी मिळून बालाघाट प्रात शहाजहानाकडे सोपविण्यांत येईल” अशा अर्थाच मजकूर त्या पत्रांत होता. त्याप्रमाणें शहाजहानानें किल्लेदारांना हुकूम पाठविले मुलांना लाहोरकडे आजोबाच्या भेटीस रवाना केलें आणि स्वतः बायकोस घेऊन नाशिकास आला. शहाजहानाची ही धावपळ सुरू असतां शहाजीलाहि निराळ्या कारणामुळें भटकत फिरण्याचा प्रसंग आला होता. मातवडीच्या लढाईत त्यानें तरवार गाजविल्यामुळें त्याच्याविषयी चुलतभावांच्या मनांत व मलिकंबराच्या मनांत मत्सर उत्पन्न झाला असल्यामुळें त्याचा दरबारांत मान होण्याऐवजीं अपमान होऊं लागला. तेव्हां तो निजामशाही सोडून विजापुरकरांच्य आश्रयास गेला.

‘ शके १५४७च्या पावसाळ्यानंतर शहाजी अदिलशहाला स्वसैन्यासह जाऊन मिळाला ’ असें सुप्रसिद्ध इ. सं. राजवाडे म्हणतात (रा. मा. चं पृ. ५४). (खं. १५ पृ. ४२८) व त्यानें ही विजापुरकरांचं नोकरी १५४९ अखेरीपर्यंत केली असें (खं. २० पृ. ३४५ १५४७ च्या श्रावणापासून १५४९ अखेरपर्यंतच्या अडीच वर्षांत त्यानें एक कर्नाटकची स्वारी करून अदिलशहाकडून चांगली मनसब मिळविली.

मलिकंबराचें वैमनस्य व विजापूरच्या इब्राहिम अदिलशहाचें स्वागत या दोन कारणांनीं शहाजी विजापूरदरबारास चिकटून राहिला होता. पण हीं दोन्ही कारणें दोन वर्षांत नाहीशी झालीं. हिंदु सरदारांची विजापूर दरबारांत सह राहणार नाहीं असें स्पष्टपणें दिसूं लागलें. तेव्हां विजापूर दरबार सोडून पुन निजामशाहीच्या आश्रयास जावें असें शहाजीच्या मनांत आलें.

ही कल्पना शहाजीच्या मनांत येण्याजोगी फारच विलक्षण उलथापालथ निजामशाही व दिल्ली दरबारांतहि झाली होती. शहाजहान व मलिकंबर यांना केलेली उचल हाणून पाडण्याचें सामर्थ्य मोंगली सेनापतीच्या म्हणजे महाबतखानाच्या आंगां असल्यामुळें महाबतखान बऱ्हाणपुगस येतांच शहाजहान त मागें हटलाच पण मलिकंबरहि पड घेऊन तहास तयार झाला. महाबतखानाच्या मनांत तह न करतां शहाजहान व मलिकंबर यांचा पुरा मोड करण्या होतें. पण नूरजहाननें शहाजहानास माफी देऊन, महाबतखानास दक्षिणेंत परत बोलावून व खान जहान लोदी यास त्याच्या जागीं नेमून सर्व कल्पना

जागच्या जागी थंड पाडल्या. दक्षिणेंतील मोगली सैन्याचें आधिपत्य खान जहान लोदी यास दिलें गेल्यामुळें मोंगलांचें दुहेरी नुकसान झालें. लोदी नाकर्ता असल्यामुळें मलिकंबराला त्याचें भय वाटण्याजोगें नव्हतें व त्यानें लोदीची फटफजीती केली असती. पण १५४८च्या वैशाखांत मलिकंबर मरण पावल्यामुळें लोदीचें नाकर्तेपण तितकें उघडकीस आलें नाहीं. तथापि मलिकंबरच्या मागून निजामशाही दरबारांत फत्तेखान व हमीदखान अधिकारारूढ झाले. आणि नालायक होते तरी निजामशाही बुडविण्याचा मोगली बेत कांहीं काळ मागे पडला. इतकेच नव्हे, तर महाबतखानानें चिडून खुद्द चादशहास म्हणजे जहांगिरासच कैद केलें ! त्यांतून जहांगिराची सुटका नूरजहाननें मोठ्या युक्तीनें करविली व शेवटीं महाबतखानास बंडखोर बनून दक्षिणेचा रस्ता घरावा लागला !

उत्तरेकडील या भानगडीमुळें लोदी व शहाजहान यांना हातपाय पसरण्यास चांगलाच वाव मिळाला. शहाजहान तर ' बापास सोडविण्यासाठीं मला उत्तरेस गेलें पाहिजे ' असें सांगून अहमदनगर प्रांतांतून १५४८च्या ज्येष्ठांत निघाला तो नाशिक त्रिंबकवरून सैन्य जमवीत राजपुतान्यांत पोचला. पण त्याचा पक्ष उचलण्यास कोणताहि नामांकित संस्थानिक पुढें आला नाहीं. यामुळें तो निराश होऊन इराणास जाण्याच्या विचारांत होता. मात्र त्याप्रमाणें प्रत्यक्ष घडलें नाहीं; याचें कारण तो आजारी पडला. इकडे महाबतखानाचें 'औट महिन्याचें राज्य ' संपून तोहि बंडखोर बनला; व समानसंकटामुळें तो आपला पक्ष उचलील अशी शहाजानास आशा उत्पन्न झाली. त्या आशेच्या जोरावर आजारी स्थितींत तो पालखींतून गुजराथेपर्यंत आला; आणि तेथें १५४८च्या कार्तिकांत राजपुत्र पर्विझ मरण पावल्याची बातमी त्यानें ऐकली. यामुळें राज्याचा वारस व आपला प्रतिस्पर्धी असा हा एक काटा नाहींसा झाला या-बद्दल आनंद मानीत तो बागलणांतून नाशकास आला आणि तेथें सामानसुमान ठेऊन तो पुढें जुन्नरास येऊन राहिला.

शहाजहानाची या भागांत येण्याची ही तिसरी खेप होती. पहिल्या खेपेस त्याला मलिकंबरानें आश्रय दिला नाहीं; दुसऱ्या खेपेस त्यानें आश्रय दिला; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाहीं. आणि तिसऱ्या खेपेस मलिकंबर मेला असला तरी आपला पूर्वीचा प्रतिस्पर्धी महाबतखान हाच आपल्या आश्रयास येईल या आशेनें शहाजहानास धीर वाटत होता. त्याप्रमाणें महाबतखानहि नेमका शहाजहानाच्या आश्रयास आला. मागल्या वितुष्टाबद्दल खेद प्रदर्शित करून माफी मिळावी अशी विनंति महाबतखानानें शहाजहानाकडे पत्रद्वारें केली; आणि माफी देण्यास शहाजहान एका पायावर तयार असल्यामुळें महाबतखान जुन्नरास दोन हजार स्वारांसह शहाजहानाच्या सेवेस हजर झाला.

अशा रीतीने शहाजहान व महाबतखान ही जोडी एका ठिकाणी जुळल्याचें नूरजहानला कळलें तेव्हां तिनें खानजहान लोदीस त्यांच्यावर स्वारी करण्याचा हुकूम सोडला. पण त्या हुकमाची अंमलबजावणी करण्याचा प्रसंगच आला नाही. शहाजहानाचे वार्डट दिवस संपून त्याच्या नशीबी राज्यप्राप्तीचा योग आला होता. यामुळे जहांगीर १५४९ च्या अश्वीन अखेरीस मरण पावला. त्या वेळीं नूरजहाननें शहारियर यास सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न केला; पण तिची सद्दी संपली होती. दरबारांतील असफखान वगैरे मुत्सद्दी मनांतून शहाजहानाच्या पक्षाचे असल्यामुळे त्यांनीं नूरजहानचा बेत मुळींच साधूं दिला नाही; उलट तिलाच त्यांनीं कैदेत ठेवले. त्यांनीं बनारसीदास नांवाचा जासूद शहाजहानाकडे ताबडतोब रवाना करून त्याला जलदीनें येण्यास सांगितलें. आणि लोकांना दाखविण्यासाठीं 'दावरबक्ष' यास तक्तावर बसविलें. पण हा दावरबक्ष म्हणजे शहाजहान येऊन पांचपर्यंत तक्तावर उभें केलेले 'कोकरू' होतें. शहाजहान आग्रघास येतांच हें कोकरू छाटून टाकावयाचें हें ठरलेलेच होतें; आणि त्याप्रमाणें पुढें घडूनहि आले.

बनारसीदास जहांगिराच्या मृत्युची बातमी कळविण्यासाठीं पत्र घेऊन निघाला तो जुन्नर येथें वीसावे दिवशीं म्हणजे १५४९ कार्तिक व. ६ स पांचला. त्यावेळीं महाबतखान व शहाजहान बंगाल्याकडे जाण्याचा विचार करीत होते. इतक्यांत बनारसीदासानें आणलेलें पत्र त्यांना मिळालें. त्याबरोबर आपण आतां बादशाहीपदासाठीं झटून काम करण्याची उत्तम संधि आली आहे, हें ओळखून शहाजहान चारच दिवसांत सर्व तयारी करून जुन्नराहून निघाला तो अजमीरवरून, आग्रघास पांचला, आणि बादशहा बनला !

शहाजहान बादशहा बनला तेव्हां तो आपल्या मित्रांना विसरला नाही. थोड्याच दिवसांपूर्वीं बडखोर बनलेला महाबतखान एकदम अजमीरचा सुभेदार झाला ; आणि शिवाय त्याला खानखाना आणि सिपाहसालार हे किताब मिळाले. असफखानासहि वजीरी मिळून यामिनुद्दवला हा किताब व नऊ हजार स्वारांची मनसब लाभली.

अशा प्रकारें जहांगीर मरण पावल्यापासून शहाजहान गादीवर बसून स्थिरस्थावर होईपर्यंत दक्षिणेंतील मोगली सुभेदार लोदी ह्याला धिंगाणा घालण्यास उत्तम संधी सांपडली व त्यानें तेवढ्यांत चांगलाच गोंधळ माजविला. त्या वेळीं निजामशाहीचीं सूत्रें मलिकंबराचा मुलगा फत्तेखान याच्या हातीं असून सेनाधिपत्य याकुबखान नांवाच्या दबशी सरदाराकडे असे. पण घर्ची भांडणें मिटवून त्याच वेळीं मोंगलाशीं झगडण्याचें सामर्थ्य या दोघांच्याही अंगां नव्हतें. यामुळे त्यांनीं सरबुलंदरायाच्या मार्फत तहाचें बोलणें लाविलें. अर्थात् प्रत्यक्ष युद्ध न करतां

जामशाहीतर्फे पड घेऊन हे तह करणार या आशेने लोदीस आनंद झाला व त्याने निजामशाही वकिलास मोठ्या सन्मानाने बन्हाणपुरास बोलाऊन घेतले (इ. डॉ. खं. ६ पृ. ४३२)

पण या वकिलाशी तह ठरविण्यांत येईल व त्या तहाने निजामशाही दरबार बांधले जाईल, अशी जी लोदीची समजूत होती ती चुकीची ठरली. त्यावेळी निजामशाही दरबारांत कशाचीच शाश्वती राहिली नव्हती. बादशहा मूर्ख व व्यसनी असल्यामुळे आज एक रंग तर उद्यां त्याच्या उलट दुसरा, असा प्रकार हमेषा घडत असे. फत्तेखान व याकुबखान निजामशाही कारभार आपल्या समजुतीप्रमाणे करीत असतां हमीदखान नावाचा एक हबशी सरदार बादशहाची मर्जी संपादन करून कारभारात ढवळाढवळ करू लागला. त्याने बादशहा, फत्तेखान व याकुबखान या तिघांसहि शून्यवत् बनवून आपल्या हातीं सर्व सूत्रे घेतलीं आणि मोंगलाशी युद्ध पुकारले. X लोदीने, बन्हाणपूर येथे लष्करखानास ठेऊन, स्वतः निजामशाहाच्या राजधानीच्या रोखाने सैन्य चालू केले. तेव्हां हमीदखानाने लोदीला लाच देऊं करून मऊ पाडला तेव्हा अंतस्थपणे बारा लाख रुपये घेऊन नगरपर्यंतचा बालाघाटातला (मोंगलाच्या ताब्यातला सर्व) मुलूख निजामशाहास परत देण्याचे लोदीने तहाने ठरवून दिले. त्याप्रमाणे तिकडील सर्व किल्लेदारांना “तुमच्या ताब्यातले किल्ले निजामशाही अधिकाऱ्यांच्या हवाली करावे व तुम्ही सर्वांनी बन्हाणपुरास यावे ” असे लोदीचे हुकूम सुटले. सर्व किल्लेदारांनी या हुकुमाची अंमलबजावणी केली. परंतु अहमदनगरचा किल्लेदार सिपादारखान याने मात्र किल्ला निजाम-

Xयावेळी निजामशाहा वयाने लहानपोर होता अशी बखरकारांची समजूत दिसते. पण ती चुकीची आहे. या वेळच्या निजामशाहाच्या लीला इकबलनाम्यांत (इ. डॉ. पृ. ४३३), हमीदखानाच्या चरित्रप्रसंगी, आल्या आहेत. त्यांत हीं वाक्ये आहेत.

The text gives an account of the “ Strange History ” of this Abyssinian slave (Hamid Khan). He married a poor woman, who served in the female apartments of Nizamwl Mulk. She made herself useful in supplying the King secretly with wine and as a Procuress in bringing “ wivee and daughters ” for his gratification. By these means he obtained such an ascendancy over him that she was mistress inside the palace and her husband became master outside; but it must be added that he was a man of ability.

शहाकडे देण्याचें नाकारलें. “ मी मोगली बादशहाच्या हुकुमावांचून किल्ला तुम्हांस देणार नाही ” असें त्यानें निजामशाही अविकान्याना साफ बजावले. यामुळें लोदी व निजामशाही अधिकारी या दोघांचाहि नगरच्या किल्लेदारावर रोष झाला. पण त्यानें त्यास दाद दिली नाही.

लोदीनें यावेळीं आपला जम बसवून स्वातंत्र्य धारण करण्याचा विचार केला होता. त्या वेळीं कांहीं मोगली सरदार त्याच्या कटांत सामील झाले. त्यांच्या जोरावर त्यानें माझ्पर्यंत जाऊन माळव्यांतील कांहीं भाग हस्तगतहि केला. इतक्यांत त्याला शहाजहान गादीवर बसल्याचें वृत्त समजले; आणि राजा गजसिंग, जयसिंग वगैरे जे रजपूत राजे लोदीवरोवर मांझ्पर्यंत गेले होते त्यांनीहि त्यास सोडले. तेव्हां लोदीचे डोळे उघडून त्याला आपला निभाव लागणार नाही असे कळून आल्यावरून कृतकर्माबद्दल पश्चात्ताप व्यक्त करणारे एक पत्र त्याने शहाजहानास पाठविलें. शहाजहानानें मागले अपराध माफ करून त्याजकडे दक्षिणेचा सुभा सोपविला व त्याला बन्हाणपुरास परत जाण्याचा हुकूम केला. त्याप्रमाणे बन्हाणपुरास जाऊन तो सुभेदारीच्या कामावर हजरहि झाला.

पण लोदीचा पश्चात्ताप मनापासूनचा होता कीं दिखाऊ होता याविषयी संशय येण्यास कारणे उत्पन्न झालीं. त्यानें निजामशाही हमीदखानाशी तह करून जे किल्ले त्याच्या स्वाधीन केले होते ते परत मिळविण्याची खटपट केली नाही. यामुळें त्याला सुभेदारीवरून काढून त्याच्या जागी शहाजहानानें महाबतखानाची नेमणूक केली. हुकुमाप्रमाणे सुभा महाबतखानाच्या स्वाधीन करून लोदी बादशहाच्या भेटीस आग्न्यास गेला. तथापि लोदीचें मन शुद्ध नव्हतें. ‘तो अद्याप बंडाळीच्या कल्पना डोक्यांत घोळवितो’ अशी बातमी हेरांनीं शहाजहानास सांगितली. त्याने सात आठ महिने त्या गोष्टीकडे कानाडोळा केला. पण मग त्याला कैद करण्याचा विचार दरबारांत होऊं लागला. याची कुणकुण लोदीला कळली व तो संशयग्रस्त होऊन दरबारांत येईनासा झाला. बादशहानें ‘लोदी दरबारांत कां येत नाही’ अशी चौकशी केली; तेव्हां आपल्या पूर्वीच्या अपराधाबद्दल शिक्षा होईल कीं काय अशी त्याला भीति वाटत आहे असें शहाजहानाच्या निदर्शनास आलें. यामुळें त्यानें पुनः लोदीस पत्र पाठवून “ मागले सर्व अपराध माफ केले आहेत ” असें कळविलें. पण एकदां संशयग्रस्त झालेले लोदीचें मन कांहीं केल्या निर्धास्त होईना. त्यानें आग्न्याहून पळून जाण्याचा निश्चय केला व तो १५५१ च्या अश्विनांत तेथून निघाला. अर्थात् त्याच्या मार्गे बादशाही सैन्य लागलें. (बादशहानामा इ. डॉ. खं. ७ पृ. ९). या बादशाही सैन्याचें आधिपत्य खाजा अबुल हसन याजकडे होतें. पण हसनास झुकांच्या देत लोदी आपल्या अफगाण लोकासुद्धां चंबळा

नदी उतरला व तेथून गोंडवणांतून व वऱ्हाडांतून बुऱ्हाण निजामशाहाच्या आश्रयास आला. यामुळे निजामशाहाशीं मोंगलांचें युद्ध सुरू झालें.

लोदी निजामशाहाच्या आश्रयास शके १५५१ च्या अखेरीस गेला व नंतर रमजान महिन्यांत म्हणजे १५५२ च्या वैशाखांत खाजा अबुल हसन वगैरे सरदारांच्या हाताखालीं मोगली सैन्य आगोटीस निजामशाहीच्या सरहद्दीवर येऊन राहिलें व त्याने पावसाळ्यानंतर निजामशाही मुलखावर स्वारी करण्याची तयारी चालविली असें बादशाहानाम्यांतील हकीकतीवरून दिसते. [इ. डॉ. खं. ७ पृ. १०]

या वेळीं निजामशाही राज्यांतील अंतर्गत परिस्थिति काय होता तें लक्षांत घेतलें पाहिजे. मलिकंबराच्या मृत्यूनंतर निजामशाहीचीं सूत्रे त्याचा मुलगा फत्तेखान याच्या हातीं आलीं. पण मूर्तिजा निजामशाहाने हमीदखानाच्या चिथावणीवरून त्याला कपटानें कैद केलें आणि जुन्नरच्या * किल्ल्यावर अटकेंत ठेवलें. तेथून तो मोठ्या चलाखीनें निसटला पण पुनः पकडला गेला. यानंतर त्याला दौलताबादेस अटकेत ठेवण्यांत आलें.

यानंतर निजामशाहीचीं सूत्रे हमीदखानाच्या ताब्यांत आलीं. त्याने विजापूरकराशीं व मोगलाशीं एकाच वेळीं युद्ध पुकारल्यामुळे निजामशाहीवर मोठें संकट ओढवलें. त्याची हकीकत बुसातिनें सलातीन नावाच्या विजापूरच्या इतिहासांत व पादशाहानामा नांवाच्या शहाजहानच्या कारकीर्दीच्या इतिहासांत बऱ्याच विस्तृत रीतीनें दिली आहे. पैकीं बु. स. मधील हकीकत येथें संक्षिप्त रीतीनें नमूद करतो.

इब्राहिम अदिलशाहा मरण पावला त्याच दिवशीं (११ मोहरम, हि. १०३७ = १५४९ भाद्र. शु. १३) सुल्तान महमद यास गादीवर बसविण्यांत आलें. या कार्मी मिरजा महंमद अमीन व दौलतखान यांनीं पुढाकार घेतला; व त्यांना अनुक्रमे ' मुस्तफाखान ' व ' खवासखान ' हे किताब देण्यांत आले. महमद तक्तावर बसला त्याच वर्षीं निजामशाहाचे मोठे सैन्य धारूर किल्ल्यावर चालून आलें. परंतु दोनही पक्ष समबल ठरले; कोणालाच जय मिळाला नाहीं.

नंतर हमीदखानाच्या चिथावणीवरून निजामगहानें पुनः सैन्य पाठविलें; तें विजापुरानजीक येऊन लुटालूट करूं लागले. कंदरीकजोरी नजीक दोन्ही सैन्यांची गांठ पडून हमीदखानाचा पराभव झाला.

* या ठिकाणीं Khyber असें बीलच्या ग्रंथांत आहे. परंतु ती वाचनाची चूक असून, तेथें ' जुंनर ' असें पाहिजे. पारशींत ' खैबर ' व ' जुंनर ' हे शब्द लिहिण्यांत सारखे असतात.

अशा रीतीने हमीदखान अपेशी ठरल्यामुळे व फत्तेखान कैद झाल्यामुळे निजामशाही दरबारातील सरदारांच्या मनाची चलबिचल झाली. शिवाय, यावेळी मोगलांचे सैन्य निजामशाही राज्यावर हल्ला करण्यासाठी सरहद्दीपर्यंत पोचले. तेव्हां जाधवराव मोगलांना मिळणार असा संशय दरबारांतील मुत्सद्यांना येऊन त्यांनी त्याला कैद करण्याची खटपट केली; पण गडबड होऊन जाधवराव मारला गेला. तेव्हां त्याचे भाऊ वगैरे मोगलांच्या आश्रयाला गेले; व जावई शहाजी भोसला पराड्याचे आसपास रहात असे त्याला ही खबर समजतांच तो संगमनेराकडे पळून गेला. आणि तिकडून लुटालुट करित पुण्यास आला. तेथे त्याने मोठा दंगा आरंभून पुण्याच्या आसपास जो निजामशाहाचा व आदिलशाहाचा मुलूख होता तो बळकावला व त्यावर अंमल करू लागला.

शहाजीच्या बंदोबस्तासाठी खवासखानाने मुरारपंताबरोबर मोठे सैन्य देऊन पुण्याकडे पाठविले. तेव्हां शहाजीने जुन्नरच्या श्रीनिवासरावांचा आश्रय केला. मुरारीने पुणे व इतर महाल घेतले व शहाजीचे पुण्यांतील वाडे जाळून फडशा केले. आणि पुण्यापासून सोळा कोसांवर डोंगरावर भुलेश्वरानजीक दौलतमंगल नांवाचा किल्ला बांधून रायारावास दोन हजार सैन्यासह तेथेच ठेवले; आणि चंद्ररावास तळकोकणांत दाभोळकडे पाठवून आपण विजापुरास गेला.

इकडे शहाजीने पेमगड किल्ल्याची डागडुजी करून त्याचे शाहगड असे नाव ठेवले; त्याने तेथे राहून युक्तिप्रयुक्तीने पांचसहा हजार स्वारांची जमात जमविली आणि तो आसमंतांतील किल्ले व शहरे हस्तगत करू लागला. त्याने बालेघाटचा मुलूख आणि जुन्नर व संगमनेरपासून तहत अहमदनगर व दौलताबाद पर्यंतचा सर्व मुलूख हस्तगत केला.

मुरारीने तळकोकण हस्तगत करण्यासाठी बाजी दळवी वगैरेस पाठविले होते त्यांनी चौल बंदरापर्यंतचा कोकणातला मुलूख घेतला. तेव्हां बुऱ्हाण निजामशाहाने सिद्दी साबा अंबरग्वानी यास सैन्य सह पाठवून बाजी दळवीस ठार केले व चौल वगैरे मुलूख पुनः निजामशाहाच्या ताब्यांत आला.

या सुमारास याकूतखान व उदाजीराव यांच्या सल्ल्यावरून बुऱ्हाणनिजामशाहाने फत्तेखानास कैदेतून सोडून वजरीचे पद दिले. फत्तेखानाने अधिकार प्राप्त होतांच बुऱ्हाणास कैद केले आणि मोगलांना सर्व हकीकत कळविली व त्यांच्या सल्ल्यास अनुसरून बुऱ्हाणास विष देऊन मारले.

इब्राहिम अदिलशाहा निजामशाही राज्याच्या हितार्थितकांपैकी एक होता व त्याने मलिकबरास पुष्कळ वेळां सहाय केले होते. परंतु पुढे मलिकबराने संधी साधून

अदिलशहास फार प्रास दिला. यामुळे निजामशाही घगण्याचा फडशा उडवावा असे इब्राहिमाच्या मनांत आलें होतें, पण तसें घडण्यापूर्वी इब्राहिम निवर्तला. पुढे महंमदशाहा व त्याचा वजीर मुस्तफाखान यांच्याही मनांतून मोंगलांशी सख्य करून निजामशाहीचा उच्छेद करावा असें आलें होते. इतक्यांत शेख मोइनुद्दीन नांवाचा वकील शहाजहानाकडून हि. १०३८ जमादिलावल (=१५२०पौष) मध्ये विजापुरास आला. ही संधी साधून मुस्तफाखानाने निजामशाही बुडविण्याचा सल्ला अदिलशहास दिला. याचें कारण मुस्तफा हा मलिकंबराचा जांबई होता, व अंबरास निजामानें मागविलें असा समज असल्यामुळे मुस्तफा व फतेखान यांनीं निजामशाही बुडविण्याचे योजिले हांतें. त्यानें सुचविले कीं, “ आदिलशाही व मोगली सेनापतींनीं निजामशाही बुडवून तें राज्य दोघांनीं वाटून घ्यावें असें या वकिलाबरोबर शहाजहानास पत्र पाठवावे. ” खवासखान, मुरारराव व रणदुल्लाखान याना ही मसलत आवडली नाहीं. निजामशाही राज्य बुडालें म्हणजे मोंगली व अदिलशाही राज्याच्या सरहद्दी एकमेकाशीं भिडतील व त्यामुळे अदिलशाही राज्याचें अनहित होईल असा या मुस्मद्यांचा अभिप्राय होता. पण मुस्तफाखानाच्या आग्रहापुढें यांचे कांहीं चायले नाहीं. अंबरखान, अंकुशखान, घाटगे वगैरे सरदार बरोबर देऊन रणदुल्लाखानानें मोगलांच्या मदतीस जावें असें मुस्तफानें ठगविलें व या मजकुराने पत्र देऊन दिल्लीच्या वकीलास रवाना केलें. पण थोड्याच दिवसांत अशी बातमी आली कीं, मोंगलांनीं सर्व करार मोडून त्यांनीं आपला मोहरा सरहद्दीवरून फिरविला व ते धारूरच्या किल्यांत पोहचले आहेत! यामुळे मुस्तफाखानाचा सल्ला चुकीचा आहे अशी महंमदशाहाची माली झाली; व त्याने मोंगलांचा वकील शेख मैनुद्दीन यास कैद करविलें.

यापूर्वी शहाजहान बादशहानें खाजा अबदुलहसन यास निजामशाहाचा मुख्य हस्तगत करण्यासाठीं बन्हाणपुरावर नेमलें होतें. त्याने इरादतखानास परांच्याचा किल्ला स्वाधीन करून घेण्यास पाठविलें व नसरतखानाला कंधारावर नेमले. इरादतखानानें पाहिलें कीं वेढा देऊन किल्ला लौकर स्वाधीन होणार नाहीं. तेव्हा तो तेथून निघून धारवाडचे किल्ल्यावर आला; आणि तो त्यानें हस्तगत केला. तिकडे नसरतखानानेंहि कंदाहारचा किल्ला घेतला.

इकडे असा प्रकार चालला असतां शेख मैनुद्दीनखान वकील यास कैद केल्याची बातमी शहाजहानास पोचली. तेव्हां त्यानें नूरजहानचा भाऊ आसफखान याजबरोबर अनेक सरदार देऊन त्याना बन्हाणपुरास पाठविलें. तो बन्हाणपुरास येऊन पोचल्यावर अबदुलहसन व इरादतखान यांचें सैन्यहि त्यांच्या सैन्यांत मिसळून तें अहसनाबादेपर्यंत पोचले. तेथून असफखान थेट विजापुरा-

पर्यंत येऊन रंगान्याच्या हौदावर उतरला. अदिलशाही व मोगली लष्करांची रोज मारामागी होऊं लागली. एका प्रसंगी मोंगलाकडील शिकंदरअल्ली नांवाचा मोठा सरदार ठार झाला. त्या त्वेषानें मोगलांनीं वेढ्याचें काम जारीनें सुरू केलें. परंतु अदिलशाही सैन्यानें शेवटीं मोंगलांना वेढा उठवून परत जाणें भाग पाडलें. या वेळीं मोगलांचा पाठलाग करण्याचें काम मुरारजगदेव याजकडे सोंपवीण्यांत आले; व मोगलांना विजापूरच्या हद्दाबीहेर घालवून तो पराड्यावर येऊन राहिला. अशा रीतीनें चार वर्षांत मुस्तफाखानाचे मोंगलासंबंधींचें धोरण उलटवून व मोंगलांशीं लढून खवासखान व त्याचा हस्तक मुरारपंत यांनीं जय मिळवून दाखविला. (मो. १६०) असफखानाचा पराजय झाल्याचें वर्तमान शहाजहनास समजतांच त्यानें अदिलशाहाचा सूड घेण्याचें काम मोहबतखानाकडे सोंपवून त्याला मोठ्या सैन्यानिशीं बन्हाण-पुरास पाठविलें.

इकडे फत्तेखानानें बुन्हाणनिजामशहास मारल्यानंतर त्याच्या शहाहुसेन नांवाच्या सात वर्षांच्या मुलास निजामशाही पदावर बसविलें; व आपल्या विरुद्ध अमलेले अनेक कारभागी व मुत्सद्दी काढून त्यानें दुसरे नेमले. तेव्हां जुन्या मुत्सद्द्यांना आपली अन्न व जीव या राज्यांत सुरक्षीत नाहींत असे वाटून साबाजी आनंदराव वगैरे कांहीं पुढारी मोंगलाच्या आश्रयास गेले. शिवाय निजामशाही राज्यांत त्या वर्षीं पाऊस मुळींच न पडल्यामुळें दुष्काळानें लोकांची अन्नान्नदशा झाली. पण दौलताबादेत मात्र फत्तेखानानें भरपूर अन्नसामुग्री साठवून ठेवली होती. अशा स्थितीत मोहबतखान चाळीस हजार सैन्यासह दौलताबादेस वेढा घालण्यासाठीं निघाला.

हें वर्तमान अदिलशाहा यांनीं ऐकून फौजेमुद्दां मोहिमेस निघाले. मोहबतखान दौलताबादेस जाऊन तो शहरपन्हा घेऊन किल्ला घेण्याच्या तरतुदातीं होता. आतून फत्तेखान यांनीं आदिलशाहास पत्र लिहिलें कीं “ आपल्याकडून कांहीं कुमक येऊन पोहचली असतां परचक्राचा पराभव करून किल्ला पादशहाच्या (अदिलशाहाच्या) हवालीं करतो. किल्यांत सामान सरंजाम कांहीं नाहीं. ” याजवरून पादशहा यांनीं खवासखान यास (फत्तेखानाकडे मदत पाठविण्या-विषयीं) सांगितलें. त्यांनीं आशेप्रमाणें फौज व सामान मुरारपंतासमागमें देऊन रवाना केलें; आणि मुरारपंतास सांगितलें कीं “ जातांच सामान पोहचतें करून कुमक करावी; आणि कसोहि करून दौलताबादेचा किल्ला मोहबतखा-

नाच्या हस्तगत होऊं देऊं नये. ” मुरारपंत दौलताबादेजवळ जाऊन पाहचले. + फत्तेखान यांनी लढाई बंद केली; कारण फत्ते झाली असतां पादशाही (अदिलशाही) पत्र मुरारपंताच्या नांवें येईल ! फत्तेखान यांनी मुरारपंतास लिहिलें कीं किल्ल्यांत काहीं जखीरा (दाणावैरणीचा संग्रह) व सामान नाहीं, तरी जलद पाठविणें. ” मुरारपंतानीं लिहिले कीं “ तुम्ही जखीरा मागण्याचें कारण काय ? तुम्हांस याविणे गरज नाहीं. किल्ला आमच्या स्वाधीन करून बाहेर जाणें; नाहींतर तुम्हास कैद करून दौलताबादेच्या बुरजावरून खंदकात टाकवीन. ” फत्तेखान यांनीं मुरारपंत ऐकत नाहों सबब मोहबतखान याजकडे मिळाले; आणि त्यास पत्र पाठविलें कीं “ तुम्ही आमची कुमक केली असतां किल्ला तुमच्या स्वाधीन करतो. ” त्याजवरून मोहबतखान यांनीं विचार केला कीं “ काहीं प्रयत्न न करतां किल्ला हातास येतो ” म्हणून पत्राचे उत्तर व क्रियाशक्ती देऊन “ हरकामांत कुमक करितो ” म्हणून सागून पाठविलें. नंतर (फत्तेखानानं) किल्ला मोहबतखानाच्या स्वाधीन केला. तेथे आपल्या पुत्रास (इरादतखानास मो. १६३) ठेऊन आणि निजामशहा व फत्तेखान यास बरोबर घेऊन मोहबतखान बन्हाणपुरास निघाले. हे वर्तमान ऐकून अदिलशहानीं त्याच्या पाठीवर फौज दऊन सरदार रवाना केले. ते आल्यावर मोहबतखान यांनीं द्रव्य देऊन आपली व लष्कराची मोकळीक करून घेतली आणि आपल्या सरहद्दीत पोहचले.

शहाजीमहाराज, मुरारपंत व रणदुल्लाखान मार्गे फिरून शहाजीमहाराज नाशिकाकडून भीमगडास गेले. रणदुल्लाखान व मुरारपंत व्यंकटाकडून, विजापुरास आले. निजामशाहीवर पादशाहा नाहीं [असे पाहून] अदिलशहा व शहाजहान हे उभयतां तो मुख्य घेण्याची खटपट करू लागले. सिद्दी रेहान सोलापुरी होते, शहाजीमहाराज भीमगडीं होते. श्रीनिवासरवजुनरास होते, सिद्दी साबा व युसफखान तळकोण्णात होते, सिद्दी अंबर जंजिर-राजपुरीत होते आणि दुसरे किल्लेदार व जमीनदार आपापले ठिकाणीं प्रांत घेण्याच्या उद्योगांत होते. [मो. ११७; हिं. ४७०; का. ४१०.]

+ मुरारी फौजेसुद्धां दौलताबादेस पोचण्यापूर्वीं अदिलशहाकडील लोक पोचले होते, यामुळें त्यांना मुरारी येताच वाईट वाटलें. कारण मुरारीच्या व्यवस्थेस कोणीच अनुकूल नव्हतें. एवढ्याचकरितां त्या अमीर लोकांनीं ठरविलें कीं मुरारी येथे असेरयत आपण युद्धच करूं नये. कारण जय मिळाल्यास मुरारीनें यश संपादन केलें असे होऊन आमचें नांव मार्गे राहिल. [मो. १६३; हिं. ४६१]

शहाजीमहाराज भीमगडीं जातांच निजामशाही प्रांत (पुणे व चाकण पासून बालेघाटपर्यंत; जुन्नर, अहमदनगर, संगमनेर पामून नाशिक व त्र्यंबकपर्यंत) घेतला आणि सात आठ हजार स्वार ठेऊन प्रांत लुटूं लागले. [मोगलाकडील] इरादतखान (महबतखानाचा मुलगा) दौलताबादस होते; त्यास मालोजी भोसले (शहाजीचा चुलत भाऊ) यांजकडून स्नेह केला आणि शहाजहान पादशहाच्या कृपेचें उपेदवार करून [संभाजीच्या नांवे] मन+ ब बेवीस हजारी करार करून शहाजीमहाराजाच्या नांवे पादशही फर्मान व वस्त्रे आणून दिली आणि शहाजी महाराज ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे दिल्लीहून आणवून देऊन, त्यांना शहाजहानचे चाकर करून विजापूरकरांच्या ताब्यात गेलेला सर्व निजामशाही मुख्ख मोंगलाकडे घ्यावा, असं इरादतखानाच्या चित्तात होते [का. ४११ हिं. ४७३;)

इतक्या श्रेष्ठत्वास शहाजी पावला तरी त्याची तृप्ति झाली नाही; तो मोठा मसलती, दूरवर विचार करणारा, हुषार व महत्वाकांक्षी असा त्या काळांतील अद्वितीय पुरुष होता त्याने मुरारीशीं गुप्त कारस्थान चालवून खवासखानाशीं बोलणें लाविलें कीं “निजामशाहीतील चौऱ्यांशीं किल्ल्यांपैकीं एक दौलताबादेचा किल्ला गेला म्हणून काय हरकत आहे ? जर जुन्नर सारखी तख्ताची जागा आपल्या स्वाधीन आहे तर तुम्ही मात्र मला सहाय व्हा, म्हणजे आपण होईल तितकी मेहनत घेऊन निजामशाही राज्याचा झेडा फडकवूं ” ही गोष्ट खवासखान व दुसरे अमीर लोक याच्या मनास आली. परंतु मुस्तफाखान या मसलतीस अनुकूल होईना. [इकडे] खवासखान दौलताबाद गेल्यामुळें खिन्न झाला होता; तशांत इरादतखानाशीं (मोगलांशीं) शहाजीचें सख्य झाल्याचें कळल्यावरून तो (खवासखान) संशयांत पडला हांता. शेवटीं शहाजीनें सर्व संशयाचें निवारण करून सर्वांचीं मनें शुद्ध केलीं. तेव्हां शहाजीची मसलत फार चांगली व उपयोगी आहे असा विचार करून सर्वांनीं त्याच्या मसलतीस रुकार देऊन त्यास सहाय देण्याचें कबूल केलें. निजामशाही वंशापैकीं एखादा मुलगा आणून त्यास तख्तावर बसवून त्याच्या नांवे राज्य चालवावें असे ठरविलें; आणि मुरारीस फौज घेऊन शहाजीच्या मदतीस रवाना केलें. (मो. १६८, हिं. ४७४।७५).

शहाजी महाराज श्रीवर्धन किल्ल्याहून निघून कोंकणांत जाऊन निजामशाही वंश कैदेंत होतें त्यांतून दहा वर्षांचा मूल, मूर्तजा नामें होता, त्यास आणून भीमगडी, (पेमगडीं) येऊन तक्तावर बसविलें. नंतर शहाजी महाराजांनीं श्रीनिवासराव यास मेजवानीख बोलावून कैद करून त्याजकडील किल्ले व प्रांत घेऊन मूर्तजा पादशाहास जुन्नरास घेऊन येऊन द्रव्य व सरंजामहि बहुत संग्रह केला. दहा बारा हजार स्वार जमविले.

“ हें वर्तमान मोहबतखान यास कळून तो बहुत क्रोघायमान झाला आणि त्यानें शहाजहान पादशाहाच्या आज्ञेवरून बऱ्हाणपुरास आलेल्या शाहाजादा दारा शुकोह याजकडून पराडा किल्ल्यास वेढा घालविला. किल्यांतील फौज तयार होऊन युद्ध करित होती. असें चार महिने युद्ध चाललें. ते समर्थी मोहबतखान यांनीं विचार केला कीं येथें बसून उपयोगी नाहीं; म्हणून कांहीं निमित्त्य करून बऱ्हाणपुरास गेले.” (पत्रे, यादी वगैरे पृ. ४०७-४१२)

शहाजी भोसले यानें खवासखान व मुरारी यांच्या सहायानें निजामशहाच्या वंशपैकीं मूर्तिजा याला आणून पेमगड (=शाहागड) येथे तक्तावर बसवून दोन तीन वर्षे निजाम मूर्तिजाशहा याच्या नांवें राज्य चालविलें; आणि बरेंच लष्कर जमवून किल्ले व प्रांत घेण्याचा यत्न सुरू केला. इतक्यांत एकाएकी खवासखान व मुरारपंत मारले गेले; आणि मुस्तफाखान प्रबळ होऊन त्यानें शहाजी भोसल्याचे सर्व बेत फिसकटून टाकले. तो शहाजहान बादशहास मिळाला व शेवटीं शहाजीनें मूर्तिजा निजामशहास शहाजहान बादशहाच्या स्वाधीन केलें; तेव्हांपासून निजामशाहीचा मागमूसहि राहिला नाहीं. (मो. पृ. १६४ व १७५)

मुस्तफाखानानें आदिलशाहा व मोगल यांच्यांत हिजरी * १०४५ च्या जिल्हेज महिन्यांत (शके १५५८ वैशाखांत) मैत्रीचा तह घडवून आणला.

यानंतर शहाजहान बादशहानें खानजमान यास शहाजी भोसल्याचा बंदोबस्त करण्याच्या कामावर नेमलें. पण त्याच्या हातून तें काम निभेना. तेव्हां त्याच्या मदतीस अदिलशहाकडून रणदुल्लाखान, मलिक रयहान, सिद्दी मरजान वगैरे सरदार गेले. त्यांनीं शहाजीस माहुलीच्या किल्ल्यावर वेढलें असतां त्यांचा पराजय करण्याकरितां शहाजीनें पराकाष्ठेचा प्रयत्न केला; पण त्याचा उपयोग झाला नाहीं. शेवटीं तो तहास कबूल झाला. त्याने मूर्तिजा निजामशहास खानजमानच्या स्वाधीन करून माहुलीचा किल्ला आदिलशहाकडे दिला; आणि आपण आदिलशहाची नोकरि पत्करली ÷ (मो. १७६; हिंदी बु. पृ. ४९४)

विजापूरच्या इतिहासांत शहाजी संबंधींची माहिती काय आहे याचें दिग्दर्शन येथेवर केलें. याशिवाय मोगलाच्या इतिहासांत म्हणजे ‘ बादशाहनाम्यांत’ असलेली हकीकत प्रो. सरकार, कै. खरे. व प्रसिद्ध सं. राजवाडे यांनीं मांडली असल्यामुळें ती येथें देण्याचें प्रयोजन नाहीं. पण बादशहानाम्यासंबंधी एक दोन विशेष गोष्टी नमूद करणें अवश्य आहे. त्या अशा कीं, त्यातील हकीकत जुलूसी (म्हणजे

* शके १५५८ वैशाख शु० १२ (स० औ. च. पृ. ३४)

÷ शके १५५८ कार्तिक. (स. औ. चं. पृ. ४१)

राज्याभिषेकाच्या) सालवारीने लिहिलेली आहे. शहाजहान हि. १०३७ जमादिलाखर मध्ये गादीवर बसला; तेव्हापासून पुढच्या जमादिलाखरापर्यंत एक वर्षाची हकीकत, जुलूस वर्ष पाहिलें, या सदराखाली दिलेली आहे. यानंतर प्रत्येक वर्षाची हकीकत जुलूस वर्ष अमूक या सदराखाली आहे. दुसरें असें की मोगली दरबारांतील कागदावरून मोंगलांच्या हालचाली वर्णन करणें हा सदर लेखकाचा मुख्य हेतु आहे. त्यांत शहाजी, जाधवराव, मलिकंबर वगैरे दक्षिणेकडील व्यक्तींची हकीकत आली असली तरी ती जेथल्या तेथेच आली आहे असें निश्चयाने म्हणतां येत नाही. कित्येक ठिकाणी तर प्रस्तावनेदाखल बरीच मागली हकीकत सांगून नंतर, अशा परिस्थितीत असलेल्या अदिलशाही अगर निजामशाही राज्यावर मोगली बादशहांचा हल्ला झाला, असें सांगण्याचा या लेखकाचा रोख स्पष्ट आहे. तथापि हे दोष असूनहि महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारास हे मुसलमानी लेख जमेस घरले पाहिजेत; कारण शहाजीची हकीकत मराठींत सांगणाऱ्या एकुणएक बखरी उत्तर पेशवाईतल्या आहेत व बखरकारांना संशोधनाची पद्धति माहीत नव्हती, यामुळे त्यांचें लिहिणे विश्वसनीय घरतां येत नाही. (पृ. २१२—२१८ पहा.)

बादशहानाम्याचें इंग्रजी भाषांतर इलियट व डॉसनकृत हिंदुस्थानच्या इतिहासांत सातव्या खंडांत दिलेलें आहे; पण तें संपूर्ण नाही; कांहीं निवडक भागाचें आहे; आणि मधून मधून शहाजीसंबंधाचा कांहीं भाग गाळलेलाहि आहे. प्रो. सरकार यांनीं मूळ फारशी ग्रंथ वाचून शहाजीचें चरित्र स. १९१७ सालीं मॉडर्न रिव्ह्यूच्या सप्टेंबरच्या अंकांत दिलें होते तेंहि या कार्मी जमेस घरलें पाहिजे. त्यांत त्यांनीं इ. स. १६३० पासून १६३५ पर्यंतच्या कित्येक गोष्टींचा काल ठरवून त्या सर्वांच्या पुढे शंकाप्रदर्शक प्रश्नचिन्हें घातली आहेत. तथापि या शंकांचा अर्थ इतकाच की त्यांतील विशिष्ट गोष्टींच्या कालनिर्देशांत एखाद्या वर्षाची चूक असणें शक्य आहे. जेथें लेखकानें स्पष्ट वर्ष व मिति दिली असेल तेथें ती ग्राह्य आहेच. पण जेथें स्पष्ट उल्लेख नसून हकीकत सांगण्याच्या ओघांत कालाचे मोघम उल्लेख आहेत तेथेंच तर्काचा प्रसंग असतो; व तर्कानें, ही हकीकत घडण्याची नेमकी मिति अशा ठिकाणी ठरावितां येत नाही; फक्त सामान्य कालाबाधि निश्चित करतां येतो.

बादशहानाम्याची ही जी स्थिती तीच जेथे शकावलीसंबंधी कांहीं बाबतीत आहे हें विसरतां कामा नये. जेथे शकावलीकारानें नोंद करतांना कालनिर्देश चार प्रकारांनीं केला आहे. (१) नुसता शक; (२) शक व महिना; (३)

शक महिना व तिथि; आणि (४) शक, महिना, तिथि व वार.* पैकी चवथा प्रकार गणितानें तपासून खात्री करून घेतां येते; व वारापर्यंत नोंद करण्याचा लेखकाचा हेतु असून त्याला तशी म्हणजे चौथ्या प्रकारची नोंद करण्यास लागणारे अस्सल मराठी कागद मिळाले होते असें म्हणतां येतें. पण जेथें नुसता शक किंवा शक व महिना इतकीच माहिती शकावलीत नमूद आहे त्या ठिकाणी म्हणजे (१) व (२) प्रकारांत शकावलीकारास सूक्ष्म माहिती मिळाली नाही असेंच म्हणावें लागतें; व सूक्ष्म माहितीच्या अभावीं स्थूलमानानें हिजरी सन देणारें टांचण पाहून शकावलीकारानें ही नोंद केली असली पाहिजे. नुसता शक असेल त्या ठिकाणीं तर या कारणामुळें फारच सावधीगरी ठेवली पाहिजे. कारण तेथें सूक्ष्म माहिती मिळाली नाही ही शकावलीकाराचीच कबुली आहे. एवढेंच नव्हे तर, जो शक दिला आहे तो देखील त्यानें तत्कालीन सनावरून तयार करून दिला असला पाहिजे. शहाजहान व शहाजी यांच्या या वेळच्या दहावीस वर्षांतल्या हालचालींच्या कालनिर्देशासंबंधी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, ते निर्देश कधीं सुहूरसनांत, तर कधीं हिजरींत असतात. पण या नंतरच्या काळांत म्हणजे शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा प्रयत्न सुरू झाल्यापासून पूर्वीच्यापैकीं फक्त सुहूर चालू राहिला; आणि त्याखेरीज फसलीत व शालिवाहन शकांत कालनिर्देश करण्याची पद्धति जारी झाली. पैकीं फसलीची गणना तर महाराष्ट्रांत नव्यानेंच चालू झाली व ती सोईची असल्यामुळें पेशवाई अखेर सरसहा चालू होती. हिजरी मात्र शिवशाहींत अगदीं मागें पडला. त्याची माहिती विजापुरी व मोगली दरबाराशीं पत्रव्यवहार करतांना अप्रत्यक्षपणें कांहीं लोकांना असेल; पण सामान्य लोकांना हिजरीचें रूपांतर शकांत कसें करावें याची विनचूक माहिती असणें अशक्य होतें. मुसलमानी सनांरैकीं हिजरी सनाची बाब अशी आहे की, तिनें बहुतेकांना घोट्याळ्यांत पाडले आहे. या सनाचें, सुहूरप्रमाणें इस्वीत अगर शकांत रूपांतर करण्याचा सोपा नियम नाही. आणि त्यामुळे सन शकासंबंधीच्या चुका झाल्या आहेत, हे अनेक पुराव्यानीं सिद्ध करतां येतें.

उदाहरणार्थ, मोडकांचा विजापूरचा इतिहास घेऊं. हेच उदाहरण घेण्याचें कारण मोडक हे जंत्रीच्या कामांत माहीतगार होते. कोणत्या सनांत किती मिळविलें म्हणजे शक अगर इ. सन होतो वगैरे बाबतीचा विचार त्यांनीं जंत्री तयार करतांना केलेला होता. असें असून त्यांच्या

*याखेरीज तिथि, वार, नक्षत्र, योग यांच्या घटकांसहित सूक्ष्म कालनिर्देश कांहीं ठिकाणीं जेथें शकावलीकार अचूक करतो; ही गोष्ट येथें मुद्दाम नमूद करणें इष्ट वाटतें. कारण त्यावरून अशा गोष्टी घडल्या त्याच काळाचीं सूक्ष्म नोंदीचीं टिपणें शकावलीलेखकांस मिळालीं असलीं पाहिजेत हें उघड आहे.

हातून शहाजी व शहाजहान यांच्या हकीकती देतांना उघड उघड चुका झाल्या आहेत. त्यांचें स्वरूप असें आहे. शालिवाहन शकांत ७८ मिळवून इ.स. येतो; पण माघ किंवा फाल्गुन महिना असल्यास ७९ मिळवावे लागतात; यामुळे शक+७८ किंवा ७९ = इ. स. असा नियम द्यावा लागतो. सुहूरसनाच्या व फसलीच्या बाबतीतही असाच नियम सांगतां येतो; पण हिजरीच्या बाबतीत मात्र याच्याहि पुढें जाऊन तिहेरी आंकडा द्यावा लागतो. शके १५००-१६०० पर्यंतच्या कालांतल हिजरीचा शक करणें झाल्यास त्याची सारणी अशी मांडावी लागेल;

हिजरी +५१० किंवा ५११ किंवा ५१२=शा. शक. आणि ५१० केव्हां मिळवावे व ५११ किंवा ५१२ केव्हां मिळवावे याचा निर्णय करण्यास अधिक महिन्याच्या गुंतागुंतीतून बरेंच गणीत करावें, तेव्हांच पट्टा गांठता येतो. पण हें कांहींच न करतां सरसकट ५१२ मिळवून शक काढण्याचा म्हणजे (५१२+७८=) ५९० मिळवून इ. स. काढण्याचा धोपट मार्ग मोडकांनीं पत्करला आहे; व त्यामुळे त्यांच्या हातून चुका झाल्या आहेत त्यांची तीन चार उदाहरणें प्रस्तुत प्रसंगांसंबंधाचींच देतो.

पृ. १४७; हिजरी सन १०३३ (इ. स. १६२३) मोंगल व विजापूरकर अहमदनगरावर चालून गेले. येथें हि. स. १०३३=इ. स. १६२४ पाहिजे.

पृ. १४७ हि. स. १०३४ (इ. स. १६२४) मलिकंबर विजापुरावर चालून गेला. येथें इ. स. १६२५ पाहिजे.

पृ. १४८ हि. स. १०३५ (इ. स. १६२५) त मलिकंबर मरण पावला येथें इ. स. १६२६ पाहिजे.

यावरून ५९० मिळविण्याचा नियम मोडकांच्या ग्रंथांत एका वर्षानें नेहमीं चुकतो असें कोणी म्हणेल तर तेहि खरें नाहीं; कारण पृ. १५३ वर महंमद गादीवर बसल्याचा हिजरी सन १०३७ म्हणजे १६२७ असें म्हटलें आहे तें बरोबर आहे. सारांश, महिना माहीत नसतां इ. स. चा नक्की शक सांगतां येत नाहीं; पण ७८ किंवा ७९ मिळवावे असें निश्चयानें म्हणतां येतें. पण हिजरीच्या वेळीं महिना माहीत असूनहि त्याचा शक व हिंदी महिना किंवा इ. स. बिनचूक सांगणें फार कठीण असतें.

ही चूक मोडकांच्याच हातून झाली असें समजण्याचें कारण नाहीं. ग्रँट डफ ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठीं खुद्द विजापूरस गेला असतां तेथल्या अत्यंत माहितगार मुसलमान वृद्ध गृहस्थानें तयार केलेला विजापूरचा इतिहास त्यानें पाहिला; तेव्हां देखील या वृद्धाच्या हातून हिजरीच्या रूपांतराचा घोटाळा

झालेला आहे अशी तक्रार त्याला करावी *लागली. खुद्द शिवकालीन शकावलीकारांतहि कांहीं ठिकाणी मतभेद कां आहे याचा खुलासा यानें चांगला मिळतो. राज्याभिषेक शकावलीत ' फत्तेखानास सोडून मजालसी दिल्ली ' (पृ. ५४ पहा) ही गोष्ट शके १५५१ मध्ये नमूद आहे; पण राजाराम शकावलीत म्हणजे जेथे शकावलीत (पृ १६ पहा) तचि गोष्ट शके १५५२ मधली म्हणून दिली आहे; आणि प्रो. सरकार यानीं ती (इ. स. १६३१) शके १५५३ मधली ठरविली आहे. याचें कारण ही गोष्ट ज्या अस्सल कागदाच्या आधारावर लिहिण्यांत आली त्यांत हिजरी १०४१ असें आहे; व त्याचें शकांत रूपांतर करतांना एकांन ५१० दुसऱ्यांन ५११ आणि तिसऱ्यांन ५१२ मिळविले. सूक्ष्म तिथिवार देणारी शहाजीकालीन जंत्री हातीं नसता ठोकळ मानानें हिजरीचा शक करूं गेल्यास असा तिहेरी मतभेद होणें अपरिहार्य आहे.

हा उहापोह येथें करण्याचें कारण एवढेंच कीं, जेथे वगैरे शकावलीत जेथे तिथिवार नक्षत्रापर्यंत सूक्ष्म माहिती दिली असेल तेथें ती गणिताचा पडताळा पाहिल्यानंतर अस्सल जन्म टिपणांवरूनच बिनचूक दिली असली पाहिजे, अशी आपणांस खात्री देतां येते. कारण, नक्षत्रादिक माहिती मुसलमानी कागदांतून असणें शक्य नाहीं; पण निजामशाही, अदिलशाही, मोगली व शहाजीविषयक राजकीय घडामोडींचें काल देतांना शकावलीकारांपुढें प्रामुख्यानें हिजरी सनाचे उल्लेख असलेले कागद होते व त्यांना त्यांचें शकांत रूपांतर करावें लागलें; यामुळे कांहीं ठिकाणीं शकावलीकारांत मतभेद निर्माण झाला व चुकाहि झाल्या असण्याचा संभव आहे. अशा स्थितीत मोगली मांहिमांच्या काल निर्णयांत शकावलीकारांपेक्षा मूळ आधारावर म्हणजे मोगली लेखकावर अधिक विश्वास ठेवणें न्याय्य आहे. उदाहरणार्थ, शहाजहानाचा राज्याभिषेक जेथे शकावलीकारानें शके १५५०त

* A History of Beejapoor, written by Syud Moideen Peerzadnh, suggested by numerous inquiries put to him by English officers, who have been much in the habit of visiting Beejapur since the last Mahratta War. It was finished in January 1821 and although great pains have been taken, the author's dates, by confusing the Sour Sun and Heej ree eras, are frequently much misplaced. His industry however is very commendable.

[Grant Duffs History of M. 3rd edition
p. 45 Note]

दिला व दिल्लीच्या समकालीन इतिहासकारानें १५४९त दिला; तर १५४९ हाच ग्राह्य मानला पाहिजे; त्याचप्रमाणे शाहाजी आदिलशाही नोकर बनल्याचा काल शकावलीत १५५७ आहे पण मोगलाच्या आधारावरून तो १५५८ म्हणावा लागेल. हा विषय यापेक्षां विस्ताराने मांडण्याचें हें स्थळ नसल्यामुळे येथे दिग्दर्शन मात्र करून हा विषय येथे संपवितों.

३४ तंजावरचा शिलालेख.

(शिवजन्म विषयक भाग. पृष्ठें १२-२५ राजवाडे प्रत)

तदनंतरें शाहाजी राजे, विजयदुर्ग म्हणावेंयाचें विजापुरांत अस्ते दिवसांतच, त्यांचे दुसरे स्त्री जिजाईचे उदरी शालिवाहन शके १५५७ अक्षय संवत्सर प्रथम पुत्र संभाजी राजे जन्मले। त्यामागूनहि क्रमें कडून चौथे पुत्र जाहले परंतु वर्धमान दशेस पावले नाहींत। ऐसैं अस्तां देवदुर्गचे राज्य करणार निजामशाहाचा सेनापति, शाहजी राजासीमत्सर केला तो, अंबरखान देवगतीस पावला। येथें विजापुरांत अल्ली यदलशाहाचा बाप इभराईमखान तोहि देवगतीस पावला। तेव्हां दिलेश्वर ऐसा जहांगीर पादशहानें.....निजामशाहाची चर्या नीट नाहीं ऐशा समयांत त्याजवरी राजकारण केलिया स्वाधीन होईल म्हणून तजवीज करून निजामशाहावरी युद्धास सैन्य देऊन दर्याखान म्हणार सरदारास पाठविलें। हें वर्तमान निजामशाहास कळून निजामशाहानी “ आम्हाकडील शाहाजी राजे व यादव राजे उभयताहि आम्हांकडून गेल्याकरितां म्हणे पराजय हीं आला आतां ही दर्याखानानें चाली केली आहे”। आतां सर्व प्रयत्न कडून शाहजी राजे व यादव राजे उभयतांस हीं अंतरंगें कडून संविधान पाठविलें; त्यावरून यादव राजे मोगलाचे इलाखेत होते तेहीं व शाहजी राजे विजापुरांत होते ते हीं उभयतां निजामशाहाची मुलुक देवगिरी समीप धारागिरी म्हणावयाचे स्थलास येऊन पावले। त्या धारागिरी समीप शिवनेरीगड म्हणून येक स्थळ; त्या शिवनेरीगडाचा यजमान, विश्वासराय याच्या वंशांत जन्मला तो विजय राजा म्हणार; त्या शिवनेरी गडाचे राज्य करीत होता। त्या विजय राजानी “ आपली कन्या जयंतिबाई म्हणारीस शाहजी राजाचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजास देतो ” म्हणून सांगून पाठविले; तेव्हां शाहजी राजांनी, त्या मुलीस व आपले पुत्र संभाजी राजासही घटीत पाहून, तदनंतरें विजापुरांतून आपल्या संसारास हीं बलाऊन पाठऊन, शिवनेरीगडास जाऊन, संभाजी राजाची लग्नासिद्धी केले। तेव्हां निजामशाहानी शाहजी राजास मोगलाची

फौज घेऊन येणार दर्याखावनरी, आपल्या स्तोमकडून जा म्हणून निरोपून, यादव राजास “ आपल्या भेटीस या ” म्हणून बलाऊन पाठविले। तेव्हां शाहजी राजाची दुसरी स्त्री जिजाईबाई साहेब पूर्ण गर्भ होते; त्यांस व कित्तेक सैन्यही त्यांचे रक्षणार्थ शिवनेरीगडांतच ठेऊन, बरकड सैन्यानिशी आपण दर्याखानाचे मोकाबिलेस गेले। गेल्या ठाई दर्याखानासी युद्ध करून, मोगलाची फौजा समवेत दर्याखानास पळऊन, जय पाऊन, शाहजी राजे परतून शिवनेरी गडास येतो, इतक्यांत जिजाबाईसाहेब यांस पूर्ण गर्भ होता तो शालिवाहन शके १५५१ त्यास इंग्रजी वर्ष सन् १६२८ इसवी प्रमोदूत सवत्सरी प्रसव होऊन पुत्रोच्छव जाहला। सर्वेच शाहजीसाहेब यांचे पोटी पुत्रसंतान जाहले। त्या पुत्रास येकोजी राजे म्हणून नाव ठेविले। हे येकोजी राजे वंशात चारे येकोजी राजे जन्मले ते। शालिवाहन शके १५५२ प्रजोत्पत्ति संवत्सर पेशजी शाहजी राजांनी निजामशहाचे साहायास्तव शिवनेरीगडांत आपल संसार ठेऊन, मोंगलाचा सरदार दर्याखानावरी जाऊन, लडाई करून त्या दर्याखानास पळऊन आले होते की तो दर्याखान शाहजी राजाकडून पराजय पाऊन माघारला। तो पलीकडे न जातां ताती नदीतीरीतच आपल्या फौजेनिशी राहिला होता। त्यातें या निजामशहाची अव्यवस्थ स्तिर्त व यादव राजे स्वर्गास जाहले ते विध, शाहजी राजे निश्चयेकडून विमनस्क होऊन स्वस्थळास जाऊन पावल ते, अशें हे समग्र कळून वेतल्यावरी “आता निजामशहाचे राज्य स्वाधीन करूये” म्हणावयाचा दृढ बुद्धीनें निजामशाहावरी चालि करून आलो।

३५ शिवभारतांतील शिवजन्म प्रसंग

(ले. स. मा, दिवेकर व द. वि. आपटे)

शिवचरितावर प्रकाश पाडणाऱ्या अनेक शकावल्या उपलब्ध झाल्या आहेत; पण शाहजीच्या चरित्रासंबंधानें तसें म्हणतां येत नाहीं. कारण प्रस्तुत शकावल्यांत येणारे शहाजी विषयक उल्लेख फार त्रोटक आहेत व मुसलमानी ग्रंथांतील हकीकतहि तितकी समाधानकारक नाही. पण शिवभारत उपलब्ध झाल्यापासून ही उणीव भरून काढण्याचें एक उत्तम साधन निर्माण झालें आहे. या ग्रंथांत शिवचरित्रविषयक अनेक प्रसंगांची हकीकत शिवाजी महाराजांच्या आशेवरूनच दिलेली असल्यामुळें ती पूर्णपणें विश्वसनीय आहे. त्यापैकी येथें शिवजन्मविषयक भाग सारांश रूपानें संदर्भासाठीं दिला आहे. शिवभारत लौकरच प्रसिद्ध होणार असल्यामुळें विस्तरशः हा भाग वाचूं इच्छिणाऱ्यांचीहि सोय होणार आहे.

भातवडीच्या युद्धांत मलिकंबराला मोगली व अदिलशाही सैन्यावर जय मिळविता आला हे भोसल्यांच्या बाहुबलाचें फळ होतें. पुढें खेळोजी वगैरे विठोजीचे मुलगे भाऊबंदकीमुळें शहाजीचा फार द्वेष करूं लागले; व त्यांनीं मलिकंभराचा आश्रय केला. अशा रीतीनें आपल्या घराण्यांत फूट उत्पन्न झालेली पाहून शहाजीनें मलिकंबर, निजाम व आपले चुलत भाऊ यांचा तिरस्कार करून आपल्या जहागिरीकडे प्रयाण केले.

भेद पाडण्यास ही संधी चांगली आहे असें पाहून निजामशाहाची स्पर्धा करणाऱ्या आदिलशहाने शहाजीस आपणाकडे आणवून तो स्वतःस आजिक्य मानू लागला. शहाजीनेहि मलिकंबराला पराभव करून दाखविला; निजामशाहाचा गर्व जिरविला; मुघोजी फलटणकरावर स्वारी केली; आणि कर्नाटक व केरळ प्रांतावर मोहिम करून इब्राहिम अदिलहाचें राज्य वाढविलें. यानंतर मलिकंबर मरण पावला व निजामशहाला दुसरा चांगला प्रधान न मिळाल्यामुळें आपलें राज्य कसें टिकतें याची शंका झाली; विजापुरास शहाणा इब्राहिम अदिलशहा दिवंगत होऊन त्याचा उन्मत्त मुलगा महंमद त्याच्या गादीवर आला; तसेंच शहाजहान दिल्लीचा बादशहा झाला व त्याचें सैन्य दक्षिण जिंकण्यासाठीं आलें. अशा वेळीं आपला पुरातन संबंध ओळखून निजामशाहाचें कल्याण करण्याच्या इच्छेनें बलाढ्य शहाजी राजा विजापूर सोडून त्याच्याकडे आला. जाधवराव देखील मोगलाची बाजू सोडून दौलताबादेस निजामशाहाकडे आला.

दरभ्यान विजयराज नांवाचा निजामाचा विश्वासू सरदार शिवनेरीस रहात होता त्यानें आपली जयंती नांवाची मुलगी शहाजीचा पुत्र संभाजी यास देऊ केली. शहाजीलाहि हा शरीरसंबंध इष्ट वाटला; आणि हा लग्नसमारंभ शिवनेरी किल्यावर मोठ्या थाटाने झाला. नंतर कांहीं दिवसांनीं आपल्या गरोदर पत्नीस स्वजनासह त्याच किल्ल्यावर ठेऊन शहाजी राजा दर्याखानास जिंकण्यास निघाला.

गर्विष्ट अशा दर्याखान पठाणाबरोबर निकराचें युद्ध करण्यासाठीं शहाजी परप्रांती गेला असतां देवावर अनुग्रह आणि दैत्यांचा निग्रह करण्यासाठीं जगत्प्रभूनें भोसल्यांच्या कुळांत शके १५५१ फाल्गुन कृ. ३ रोजी रात्री अवतार घेतला. त्या प्रभूचें जातकर्म पुरोहितानीं केलें. शिवनेरी किल्ल्यावर त्या पुरुष श्रेष्टाचा जन्म झाला, म्हणून त्याचें 'शिव' असें नांव ठेवलें. पुढें त्या बाळकांस सूर्यदर्शन करून उपवेशन व अन्न प्राशन हे संस्कार यथाविधी व यथाक्रम करण्यांत आले. नंतर दर्याखानास आपल्या बाणांनीं विद्र करून आणि त्याचा गर्व हरण करून विजयी होत्साता शहाजी राजा शिवनेरीस आला; व त्यानें शिवाजीचें मुखावलोकन केलें.

इकडे मोंगलांची बाजू सोडून जाधवराव निजामशहाकडे आल्यानंतर निजाम-शहाची बुध्दी फिरली. त्यानें हमीदादि दुष्ट सेनापतींच्या सहृदयानें जाधव-रावास कैद करण्याचे योजिले; आणि जाधवराव मुजरा करण्यासाठीं एकदां दरबारांत आला असता निजामशहानें त्याचा अपमान केला; व त्यामुळें तो संतापला. अशा स्थितींत मारेकऱ्यांनीं त्याला दारापार्शी गांठून ठार केलें.

सासन्याची ही गति ऐकून शहाजीनें निजामास सहाय करण्याचें सोडून दिलें. नंतर तापी नदीच्या तीरावरून त्वरेनें आलेल्या मोगलांच्या सैन्य नें दौल-ताबादेस वेढा दिला. त्याच वेळीं अदिलशहानेह दौलताबादेवर सैन्य पाठ-विले. यामुळें शहाजहानाच्या व महंमूद आदिलशहाच्या सैन्यामध्ये दर-रोज लढाई होऊं लागली. स्वतः निजामशहा देवगिरीच्या माथ्यावरून या दोन्हीं सैन्यांशीं लढत असे; पण शेवटीं निजामशहाचा अदिलशहाकडून व मोग-लाकडून पराभव झाला. तेव्हां तो आपला परिवार, विपुल खर्जीना व मंत्री फत्तेखान यांसुध्दां मोगलांच्या स्वाधीन झाला.

निजामशाही राज्य बुडण्याचीं कारणे अशीं आहेत कीं, मलिकंवरानंतर फत्ते-खानाच्या अमदानांत जनतेला फार पीडा झाली; पुढे हमीदाच्या सहृदयानें जाधवराव मारला गेला तेव्हा शहाजीप्रभृति सर्व मराठे व मुसलमानी सरदार यांचीं मनें विटून गेलीं; त्यापैकीं कित्येक अदिलशहास मिळाले व कित्येकांनीं दिल्लीच्या बादशहाचा आश्रय केला; आणि कित्येक तर तटस्थ राहिले. शिवाय अवर्षणानें लोकांचे फार हाल होऊं लागले; अत्यंत महागाई झाली; पशूंस पशू व माणसांस माणसें खाऊं लागलीं ! अशा रीतीनें भयंकर अवर्षण, परचक्र आणि पिढीजाद जुन्या प्रधानांचा व विपुल सैन्याचा अभाव, या कारणांनीं क्षीण झालेले निजामशहा व फत्तेखान मोंगलांच्या हातीं सापडले. हा विपरीत काळाचा प्रभाव आहे.

पुढे देवगिरी प्राप्त झाल्यामुळें दिल्लीच्या बादशहास आनंद झाला व विजा-पूरच्या महंमदशहास विषाद वाटला; अशा संवीत निजामशाही राज्यांतले शिवनेरी वगैरे किल्ले, गोदावरी, प्रवरा, नीरा, भीमा यांच्या काठचा व सख्खाद्री लगतचा कांहीं प्रदेश शहाजीने हस्तगत केला. त्यावेळीं घाटगे, काटे, महाडीक मोहिते, घोरपडे, वगैरे अनेक महाराष्ट्रीय राजे त्याला मिळाले. तेव्हां शहा-जहाननें अदिलशहाबरोबर तह केला व त्यानीं भीमा नदी ही परस्परांच्या मुलखांतली हद्द ठरविली. शहाजीनें आदिलशाही व मोगली सैन्यांशीं तीन वर्षे युद्ध केलें. नंतर “ यवनाचा संहार करण्याचें काम शिवाजीच्या हातून व्हाव-याचें आहे; तुझ्या हातून तें होणार नाहीं ” असा दृष्टांत शहाजीला स्वप्नांत झाल्यावरून त्यानें आपला देश वगळून राहिलेल्या निज.मशाहीच्या राज्यापैकीं

कांहीं मुत्सुल दिल्लीच्या बादशहास व कांहीं अदिलशहास दिला. शहाजी हद्दी स्वभावाचा होता तरी शंकराच्या आज्ञेवरून त्याला आपला हट्ट सोडून दिल्लीचा बादशहा व अदिलशहा यांच्याशी तह करावा लागला.

त्यानंतर मोगलांचे सैन्य परत फिरले तेव्हां अदिलशहाला मात्र असे वाटले की "ज्या सामर्थ्याने मोगलांनी निजामशहास युधांत बुडविले ते मलाहि बहुधा बुडवितील. म्हणून शहाजीस मदतीस घेऊन मी आपले इष्टकार्य साधीन. पूर्वी माझा बाप इब्राहीम शहाजीच्याच सहायाने शत्रूंचा विध्वंस करून निश्चित होता; पण त्याच्या मृत्यूनंतर मी त्याचा मूर्खपणाने अपमान केल्यामुळे तो मानी शहाजी मला सोडून गेला. इब्राहीम शहाजीवर मजपेक्षा अधिक प्रेम करित असे; व त्याने त्याला चांगल्या योग्यतेस चढविले होते." असा विचार करून महंमूद-शहाने लागलीच शहाजीकडे आपले अमात्य पाठविले. त्यांनी शहाजीचे मन वळवून त्याला अदिलशहाकडे नेले. तेव्हां महंमूदशहाने आनंदित होऊन शहाजीस रणदुल्लाखानासह कर्नाटक प्रांत जिंकण्यास पाठविले.

३६ शिवाजी महाराजांची खरी जन्मतिथी

एकश्चन्द्रस्तमो हन्ति न च तारागणोऽपि च ।

सुभाषित.

१ पूर्वेतिहासः—श्रीशिवाजी महाराजांचा जन्मकाल आधुनिक चिकित्सक पद्धतीने ठरविण्याचा पहिला प्रयत्न सुप्रसिद्ध इ. सं. वि. का. राजवाडे यांनी चौथ्या खंडांत प्रस्तावनालेखनप्रसंगी पचवीस वर्षापूर्वी शके १८२२ मध्ये केला; आणि कै. लोकमान्यांनी या पद्धतीची शास्त्रशुद्धता सदर खंडाच्या परीक्षण प्रसंगी केंसरीतील लेखांतून त्याचवेळी जाहीररीतीने मान्य केली. त्यापूर्वीपासूनहि ही जन्मतिथी वैशाख शुद्ध २ शके १५४९ अशी असली पाहिजे असे सामान्यतः मानण्यांत येत होते. 'सामान्यतः' असे म्हणण्याचे कारण एवढेच की, त्यावेळीं देखील जन्मतिथी शुद्ध एकवाक्यता नव्हती. राजवाडे यांनी वैशाख शु. ५ विश्वसनीय धरली; लोकमान्यांनी वैशाख शु. प्रतीपदा ही शिवजन्मतिथी असली पाहिजे, असे प्रतिपादन केले आणि सामान्य लोक द्वितीया खरी असे समजून त्या तिथीस उत्सव करित राहिले. असा मतभेद होण्याचे कारण त्यावेळीं या प्रश्नाचा निर्णय करण्यास जो पुरावा उपलब्ध होता तो अपुरा व अविश्वसनीय असा होता. आणि याच कारणामुळे "आजच्या अंकांत उपस्थित केलेल्या बादाचा निकाल लागण्यास आणखी थोडा काळ गेला पाहिजे" असा इषारा देऊन ठेवणे लोकमान्यांना आवश्यक वाटले, पण हा 'थोडा काळ' म्हणजे

किती वर्षे याची कल्पना त्यावेळीं कोणासच करतां येण्याजोगी नव्हती; ही केवळ योगायोगाची गोष्ट होती.

२ खऱ्या तिथीचा उद्दयः—त्यानंतर सोळा वर्षांनीं भा. इ. सं. मंडळाच्या चतुर्थ संमेलन प्रसंगी लोकमान्यांनीं 'जधे शकावली' पुढें मांडल्यामुळें हा यागायोग जुळून आला. वस्तुतः हा योग या पूर्वी ९।१० वर्षे येण्याजोगा होता; कारण कै. दयाजीराव सजेंराव ऊर्फ दाजीसाहेब जेथे देगमूख यांनीं आपल्या संग्रहांतली ही शकावली शके १८२८ च्याच सुमारास लोकमान्यांच्या स्वाधेन केली होती. परंतु लोकमान्यांवर त्या सुमारास कारागृहाचा प्रसंग आल्यामुळें शकावलीच्या प्रसिद्धीकरणाचा योग ते कारागृहांतून परत येईपर्यंत येऊं शकला नाहीं. अशीच चुकामूक राजवाडे यांच्याहि बाबतीत यावेळीं घडून आली. त्यांनीं अठराव्या खंडांत पुण्याच्या होनप देशपांड्यांच्या संग्रहांत ही जी एक शकावली शके १८३६ मध्ये छापली ती, जेथे शकावली प्रमाणें शिवचरित्रातील सूक्ष्म मित्या देणारीच आहे; व तिच्यांत शिवजन्मतिथि जेथे प्रमाणेंच असली पाहिजे, असें आपण आता, तिच्या दुसऱ्या उपलब्ध प्रतिवरून, निश्चयानें म्हणूं शकतो. पण राजवाडे यांच्या हातीं आलेली शकावली चुट्टा असून तिचा प्रारंभीचा भाग फाटून गेला होता; यामुळे त्यांत शिवजन्मतिथि प्रसिद्ध होऊं शकली नाहीं.

अशा रीतीनें होनप शकावलीचा प्रारंभीचा भाग फाटल्याने व जेथे शकावली लोकमान्यांच्या कारागृहासानें अप्रकाशित राहिल्यामुळें खरी शिवजन्मतिथि शके १८३८ पर्यंत लोकांपुढें येऊ शकली नाहीं. आणि ती लोकांपुढें मांडताना देखील लोकमान्यांना "प्रसिद्ध व अप्रसिद्ध बखरींत या जन्मतिथीबद्दल अत्यंत विसंगतता आहे; सवत्र या बाबीचा जितका जास्त खल होईल तितका पाहिजेच आहे;" एवढें नमूद करण्यापलीकडे कांही अधिक करतां आलें नाहीं. याचें कारण हा खल करण्यास लागणारी साधनसामुग्री त्यावेळीं उपलब्ध नव्हती. पण जेथे शकावलीचो व त्याचरोबरच त्यात दिलेल्या शिवजन्मतिथीची विश्वसनीयता सर्वमान्य होईल ही गोष्ट श्री. सरदार मेहेंदळे व कै० पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांच्या लक्षांत त्याच वेळीं आली होती असें म्हणतां येतें. कारण, मूळ शकावली बारकाईनें पाहून तिची नक्कल करण्याचें व तिची चाचणी पाहण्याचें काम त्यांनीं केलें होतें. परंतु या विषयाचा सांगोपांग विचार त्यावेळीं त्यांनाहि करतां आला नाहीं.

ऐतिहासिक तिथिनिर्णयाचा प्रश्न शास्त्रशुद्ध रीतीनें सोडविण्यास प्रत्यंतर पुरावा व गणिताचीं कांहीं सूक्ष्म कोष्टकें हाताशीं आणवीं लागतात; त्यांच्या अभावीं या बाबतींत समाधानकारक काम होऊं शकत नाहीं. जेथे मिति प्रसिद्ध झाल्याभासून तिची यथार्थता विद्वानांना मान्य होण्यास कांहीं काळ लोटवा लागला याचें कारण प्रत्यंतर पुरावा व गणिताचें साधन त्यावेळीं उपलब्ध नव्हतें हें आहे. या उणीवा

भरून काढण्याचें श्रेय कै. गणपतराव खरे व रा. सदाशिवराव दिवेकर यांना आहे. खरे यांची 'शिवकाशीन जंती' तयार झाल्यापासून जेथे शकावलीतील मित्या, तत्कालीन युगोपियन पत्रे व मुसलमानी लेख यांतून आढळणाऱ्या तारखांशी, ताडून पाहणें शक्य झालें; व दिवेकरांनीं 'शिवभारताची' प्रत शोधून काढल्यापासून शिवजन्मतिथीस उत्तम प्रकारचा प्रत्यंतर पुरावाहि मिळाला. या साधनांचा उपयोग करून जेथमिती ग्राह्य घरली पाहिजे, असे प्रतिपादन करण्याचे पाहिलें श्रेय कै. वासुदेवशास्त्री खरे यांचें आहे. त्यानंतर त्यांना दुजोरा देण्याचें काम रा. चांदोरकर यांनीं शके १८४३ मध्ये केले व रा. ज. स. करंदीकर यांनीं शके १८४६ मध्य (२०।५।२४ केसरींतून) ही गोष्ट जाहीर रीतीने मांडून 'यापुढें ही तिथी खरी धरून उत्सव केला पाहिजे,' असें सुचविलें.

या खरीज रा. डिस्कळकर यांनीं मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसाइटीतला फोर्ब्स कलेक्शन पाहून त्यांतली मिति भा. इ. स. मंडळापुढें मांडली; प्रसिद्ध ज्योतिर्विद वें. बा. केतकर यांनीं अनेक उल्लेखांचे सरासरी मानाने १५५१पक्षास मिळणारें गणित मंडळापुढे वाचलें आणि मी जेथे शकावलीतल्या वाक्याचा अर्थ करतांना कोणती पद्धति स्वीकारावी लागते व कित्येक शंकांचे निरसन कसें करता येतें, याचा विचार समेलनप्रसंगी केला. अशा रीतीने भा. इ. सं. मंडळापुढें वेओवेळीं आलेला पुरावा ज्यांना पाहण्यास मिळाला त्यांना जेथे-मितीची ग्रह्यता पटली होती; आणि त्यास अनुसरून शिवजन्मतिथीचा उत्सव (आर्धोपासून रा. करंदीकर यांनीं सुचविल्याप्रमाणें) फाल्गुन व. ३ रोजी करण्याची कल्पना रा. दिवेकर यांनीं गुदस्तां काढली; तेव्हां ती बहुतेकाना मान्य झाली; (केसरी १९२४ फेब्रु.) आणि त्याप्रमाणें शिवनेरीस या तिथीचा पहिला उत्सव करण्यांत आला.

३ आक्षेपक-तथापि बडेद्यांतील कांहीं विद्वानांना या बाबतींत घाई होत आहे असें वाटून त्यांनीं वर्तमानपत्रांतून व मासिकांतून जेथे तिथीविरुद्ध आक्षेप घेण्यास सुगवात केली. तेव्हां, हे आक्षेप व त्यांचीं उत्तरे लोकापुढे मांडतां आल्यास या प्रश्नाचा साधकबाधक विचार करणाऱ्यास चागलें साधन होईल अशा विचारानें मी रियासतकार रा. गोविंदराव सगदेसाई यांना असा एक लेख प्रस्तुत पुस्तकांत घालण्यासाठीं पाठविण्याची विनंति केली. तिला मान देऊन रा. सरदेसाई, रा. वाकसकर व रा. दा. ना. आपटे यांच्या सहीने एक लेख माझ्याकडे पाठविण्यांतहि आला. परंतु त्यानंतर या तिघांनीं मुंबईच्या नव्याकाळांत, लोकमन्यांत, श्रीशिवाजींत व केसरींत अनेक लेख लिहून जेथेतिथीवर विती आक्षेप घेतां येतात हें दाखवून दिलें; आणि त्या आक्षेपांचीं उत्तरे मीहि केसरींत दिलीं. यामुळें रा. सरदेसाई यांना लेख पाठविण्याविषयी विनंति केली तेव्हांच्या परिस्थितीत पुष्कळ बदल झाला. मजकडे लेख पाठविण्यानंतर रा. सरदेसाई वगैरे

विद्वानांना आणखी कांहीं आक्षेप सुचले व ते त्यांनी जाहीर केले; त्या अर्थी ते आक्षेपांच्या बाजूस जमा धरणे प्राप्त झाले. आणि त्याप्रमाणे विरुद्धपक्षाने घेतलेले सर्व आक्षेप जमेस धरून त्यांची उत्तरे सहजताडून पाहतां येतील अशा रीतीने एखाद्या ग्रंथांत दाखविणेंच श्रेयस्कर आहे अशी सूचना कित्येकांनी केली व ती मला दृष्ट दिसली. याचें कारण वर्तमानपत्रांतून कै. लोकमान्यांसारख्या उत्तम अधिकारी पुरुषांनी लिहिलेले लेख देखील कालांतराने संदर्भास उपयोगी पडत नाहींत असें प्रस्तुत वादांत माझ्या निदर्शनास आले होते. ते असें की, वैशाख शुद्ध द्वितीया अगर पंचमी अग्रहाय कां, याचे विवेचन कै. टिळकांनी पचवीस वर्षा-पूर्वी केसरीत विस्तृत रीतीने केले असून ते रा. सरदेसाई यांसारख्या कसलेल्या सकलनकारांस वाचावयास मिळाले नाहीं व त्यामुळे त्याजकडून जुने आक्षेप प्रस्तुत वादांत पुढे माडले गेले आणि त्यास पूर्वी देण्यांत आलेलीच उत्तरे पुनः कांहीं बाबतीत मला द्यावी लागली; आणि अशा रीतीने चर्चितचर्चण अवश्य झाले. हा प्रसंग टळावा व या बाबतीत पुनः विचार करणारास आजपर्यंतच्या वादाचा निष्कर्ष सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने या पुढे दिलेला मजकूर प्रस्तुत ग्रंथांत समाविष्ट केला आहे.

४ आक्षेपकांचे लुले साक्षीदार—जेथे शकावली व शिवभारत यांच्या विरुद्ध आक्षेपकांनी वीस साक्षीदार उभे केले आहेत. ही संख्या त्यांना आणखीही व द्यावतां आली असती. कारण गेल्या शंभर वर्षांत ज्यांनी ज्यांनी मराठ्यांचा इतिहास अगर शिवचरित्र लिहिले त्यांनी शिवजन्माचा शक १५४९ च मानला आहे; आणि याची संख्या शेकड्यांनी सांगता येईल हें खरें आहे. तेव्हां १५४९ पक्षाच्या साक्षीदारांची संख्या वीस आहे की दोनशें आहे हा मुद्दा वादग्रस्त नसून त्यांत मुख्य प्रमाणभूत लेखक कोण आहेत व ग्रंथ-प्रामाण्यशास्त्राच्या दृष्टीने त्यांच्या एतद्विषयक लेखाची लायकी काय आहे याचा प्रथम विचार करणे महत्त्वाचे आहे.

आधारभूत ग्रंथाची योग्यता ठरवितांना ते कोणत्या कालविभागांतले आहेत याचा प्रथमतः निर्णय केला पाहिजे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक कालाचे मुख्य तीन विभाग पडतात. पहिला शिवकालीन म्हणजे शाहूच्या आगमनापर्यंतचा; दुसरा पेशवाई अखेर (शके १७३९) पर्यंत आणि तिसरा इंग्रजी राज्य सुरू झाल्यापासूनचा. पैकीं शिवजन्माचा प्रश्न शिवकालीन विभागांतला आहे; त्याअर्थी त्याच्या निर्णयास पेशवाईतल्या अगर इंग्रजीतल्या साक्षीदारांपेक्षा शिवकालीन साक्षीदारांची मातब्बरी अव्वल दर्जाची समजली पाहिजे. पेशवाईतले अगर इंग्रजी अमदानांतले साक्षीदार पाहूं व नयेत असा या म्हणण्याचा अर्थ नाहीं. पण शिवकालीन व पेशवाईतला असे दोन समबल साक्षीदार पुढे आले व त्यांचें सांगणें परस्पराशीं विरुद्ध असलें तर

समकालीनत्वामुळे शिवकालीन साक्षीदाराच्या म्हणण्यास अधिक मान्यता मिळणे स्वाभाविक आहे. त्याबरोबर हेहि लक्षांत ठेवले पाहिजे की, केवळ समकालीन असला म्हणून त्या साक्षीदाराचें म्हणणें सर्वस्वी प्रमाणभूत असतें असें नव्हे; समकालीनत्वाप्रमाणें साक्षीदाराची माहितगारी, विश्रसनीयता व सुसंगतपणा हेहि गुण अवश्य लक्षात घेतले पाहिजेत. तेव्हां या सर्वच दृष्टीने जेथे पक्ष व व आक्षेपपक्ष यांच्या साक्षीदाराचें बलाबल ताडून पाहतांना ज्या मुद्यांवर अनुमंघन ठेवणे जरूर आहे ते प्रथम येथें नमूद करून ठेवतां.

खऱ्या जन्मतिथीचे साक्षीदार

१ शिवकालीन आहेत.

२ त्यांची शिवजन्माची तपशीलवार मिती गणिताच्या कसोटीस तंतोतंत उतरते.

३ ते शिवचरित्रांतील मित्यांचे पूर्ण माहितगार असून दडिडें पेशादी जास्त गोष्टींचे काल बरोबर सागतात.

४ त्यांचा एकमेकांच्या म्हणण्याशीं मेळ आहे.

५ त्यांच्यांत शेंकडां २।४ चुका असतील.

५ साक्षीदारांचा काल—शके १५४९ पक्षाचे सर्व साक्षीदार पेशवाईतले व इंग्रजी अमदानीतले आहेत; ते शिवकालीन नाहींत, हें दाखविण्यासाठीं त्यांचे काल येथें क्रमानें नमूद करतां.

आधारग्रंथांचा कालनिर्णय.

१ रायरीबखर

२ एक्याणव कलमी बखर

३ तरीख-इ-शिवाजी

४ प्रभानवहरी शकावली

५ घडफळे यादी

६ चिटणिशी बखर

७ म. सा. छोटीबखर

८ शिवदाग्विजय

शके

१६८२-९२

१६९२-१७०२

१७२०

१७२९

१७३२

१७३९

१७४०

उत्तर पेशवाईतले

९ नागपूर. भोस. बखर	१७४४
१० छल. वंशा. यादी	१७४४
११ शिवाजी प्रताप	१७५१
१२ रामदासी शकावली	१७५३
१३ विजयदुर्गची हकीकत	१७५७
१४ पंतप्रतिनिधींची बखर	१७६६
१५ पंडितरावांची बखर	१७७०
१६ शेडगांवकर बखर	१७७६
१७ भिडे यांचा इतिहास	१७८८

इंम्रजी आमदांनीतले.

वरील यादीत दिलेले बहुतेक काल ज्या त्या ग्रंथांत शेवटी दिले आहेत तेव्हां ते वादग्रस्त नाहीत. पण तीन चार ग्रंथांचे काल कसे ठरविले ते येथे सांगितले पाहिजे.

शिवदिग्भिन्नय हा ग्रंथ शके १६४० मध्ये लिहिला असे त्या ग्रंथांत म्हटले आहे. पण ते चुकीचे असून त्याचा खरा शक १७४० हा आहे; ही गोष्ट कै० ज्योतिर्विंद शंकर बाळकृष्ण दीक्षित यानीं दाखवून दिली होती व राजवाडे यानीं चौथ्या खंडाच्या प्रस्तावनेत (पृ. १३) यास मान्यता दिली आहे. सबब येथे जास्त विवेचन नको.

एक्याणव कलमी बखर, रायरी बखर व तरीख-इ-शिवाजी या तीनही बखरी जवळ जवळ एकच आहेत हें त्या एकमेकीशीं ताडून पाहणारास सहज दिसून येईल. त्या शिवकालीन आहेत असा कित्येकांचा समज आहे पण तो चुकीचा आहे. कारण या तीनही बखरींतून व्यक्तींच्या दोन मुलांचा निर्वेश होऊन तिसऱ्याचा म्हणजे तुकोजीचा वंश ' हाली असे ' असे बखरकारानीं स्पष्टच म्हटले आहे; व त्यावरून या बखरी पेशवाईतल्या आहेत याबद्दल सश-यास जागाच रहात नाही.

तरीख इ शिवाजी ही बखर फारशी असली तरी ती मराठी बखरीचें भाषांतर आहे व त्यांतही वरील उल्लेख आहे ['The first two died without issue, but Tukoji had a son whose descendants are still reigning at Tanjore]; यावरून याचा रचनाकाल सवाई माधवरावांच्या वेळचा असला पाहिजे असे ठरते.

त्रिश्वसनीयतेच्या दृष्टीनेही हा फारशी ग्रंथ महत्त्वाचा नाही; त्यांत भाकडकथाच फार आहेत, ही गोष्ट या बखरीचे पुरस्कर्ते प्रो. यदुनाथ सरकार यांच्या शब्दात अशी सांगता येते:

“Legends abound, no critical spirit or sense of proportion is shown in the narrative” “From internal evidence I conclude that it is a translation from Marathi Sources and was composed about 1780”

Modern Review Janu. 1910.

बर्जेस शकावलींतील मराठ्यांच्या इतिहासांतल्या मित्या ग्रँडफच्या ग्रंथावरून घेतलेल्या आहेत; व ग्रँडफनें या बाबतींत चिटणीसांचा आधार घेतला आहे; त्याअर्थी चिटणीसांचा ग्रंथ जमसे धरला म्हणजे तदनुयायी इतर ग्रंथांचा स्वतंत्र विचार करण्याचें कारण नाहीं.

अशा रीतीनें आक्षेपकांचे कांहीं साक्षीदार उत्तर पेशवाईतले व बाकीचे (२० पैकीं १३) तर इंग्रजी अमदानींतले आहेत; त्या अर्थी दीड दोनशें वर्षांपूर्वीची इकीकत सांगतांना त्यांच्या हातून पुष्कळ चुका झाल्या यांत नवल कसलें ?

६ गणिताची कसोटी:—तिथिनिर्णयाच्या कामीं कोणती कसोटी गोजावी, हें रा. राजवाडे यांनीं चौथ्या खंडाच्या प्रस्तावनेंत सांगितलें आहे व त्या कसोटीची युक्तता कै. लोकमान्यांनीं सदर ग्रंथाच्या परीक्षण प्रसंगीं मान्य केली आहे ती अशी “कालनिर्णयाच्या कामीं शक, संवत्सर, महिना, तिथि, वार, नक्षत्र, करण इत्यादि जास्त जास्त तपशीलवार माहिती जर कोणी दिली असेल व ती गणितानें खरी ठरत असेल तर तीच तिथि खरी व विश्वसनीय मानणे अधिक न्याय्य व समंजस आहे.” (पृ. ७ पहा). आणि या कसोटीवर त्या वेळीं उपलब्ध असलेल्या चौदा आघारांतील मित्या तपासून “तीथ आहे तर वार नाहीं आणि वार आहे तर नक्षत्र नाहीं; आणि तीथवार जुळला तर साल जुळत नाहीं. अशी स्थिती हल्लीं उपलब्ध असलेल्या लेखावरून निष्पन्न होते” असा निर्णय तेव्हांच लोकमान्यांनीं दिला होता. (पृ. ९ पहा.)

हीच गोष्ट स्पष्ट होण्याकरितां, आक्षेपकांच्या सत्राहि साक्षीदारांचें म्हणणें व त्याचें उत्तर येथें देऊन ठेवतों. त्यावरून त्यांच्या विधानांतील विसंगतपणा सहज लक्षांत येण्याजोगा आहे. हा विसंगतपणा ओळखण्यास शके १५४९ ला प्रभव संवत्सर होता व त्या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस शनिवार असून भरणी नक्षत्र होतें, आणि पंचमीस मंगळवारीं आर्द्रानक्षत्र होतें (पृ. ७ पहा) हें विसरतां कामा नये.

बखरीतील विधान

उत्तर

- १ रॉयरी बखर—(फारेस्ट प्रत).
राजवाडे प्रत शके १५४८
१५४८ क्षय वैशाख शु. ५ चंद्रवार } १ शक, संवत्सर व वार तीनहि चुकीचे आहेत.
- २ एक्याणव कलमी बखर (भा. व.)
१५५९ क्षय वै. शु. ५ सोमवार. } २ शक, संवत्सर व वार तीनहि चुकीचे आहेत.
- ३ तरीख-इ-शिवाजी.
शके १५४९ क्षय (किंवा जय)
वै. शु. ५ } ३ संवत्सर चूक; वार दिला नाही.
- ४ प्रभानवल्ली शकावली.
१५४९ विभव } ४ संवत्सर चूक; महिना, तिथी व वार दिला नाही.
- ५ धडफळे यादी.
१५४९ प्रभव वै. शु. } ५ वार व तिथी दिली नाही.
- ६ चिटणीशी बखर.
१५४९ प्रभव वै. शु. २ गुरुवार. } ६ तिथीचा वाराशी मेळ नाही.
- ७ रामदासी शकावली.
१५४९ शके } ७ संवत्सर, महिना, तिथी व वार ह्यांपैकी काहीं दिलेले नाही.
- ८ शिवादिग्वजय.
१५४९ प्रभव वैशा. शु. २ } ८ तिथी, वार व नक्षत्र यांचा मेळ नाही.
गुरुवार रोहिणी
- ९ नागपूरकर भोसल्यांची बखर.
१५४९ प्रभव वै शु. २ गुरुवार } ९ तिथीवारांचा मेळ नाही.
- १० छत्रपतींची वंशावलीबद्ध यादी.
१५४९ वै. शु. ५ } १० संवत्सर व वार दिला नाही.
- ११ शिवाजीप्रताप
१५४९ रक्ताक्षि } ११ संवत्सर चुकला. इतर तपशील काहींच नाही.
- १२ म. सा. छोटी बखर.
१५४९ क्षय वै. शु. ५ चंद्रवार. } १२ संवत्सर व वार चूक.
- १३ विजयदुर्गेची हकीकत.
संमान अशरीन अलफ,
१५४९ प्रभव वैशाख बहुल २ } १३ सुद्धर सन व पक्ष चुकला. वार दिला नाही.

१४ पंतप्रतिनिधींची बखर १५४९ प्रभव वैशा. शु. १५ चंद्रवार.	१४ तिथि व वार चूक.
१५ पंडितरावांची बखर. १५४९ प्रभव	१५ महिना, तिथी व वार दिले नाहीत.
१६ शेडगांवकर बखर. १५४९ प्रभव वैशाख शु. ३ शनिवार रोहिणी कर्कलग्न.	१६ तिथिवाराचा व नक्षत्र लग्नाचा मेळ नाही.
१७ भिडे यांचा इतिहास. १५४९ वै.शु. ३ शनिवार.	१७ तिथिवाराचा मेळ नाही.

यावरून सत्राहि साक्षीदारांचे लिहिणें कालनिर्णयाच्या कसोटीस कसे उतरत नाही हें स्पष्ट होईल. 'शक-संवत्सर—तिथिवारनक्षत्र वगैरे तपशीलवार माहिती दिलेली असावी व ती गणितानें खरी ठरावी,' ही कसोटी लावण्याचा हेतु असा असतो कीं, तत्कालीन अस्सल नोंद पहाण्यास मिळाल्यावांचून हा तपशील बिनचूक देतां येत नाही; आणि तत्कालीन नोंद न पाहतां अनमान-ध्वक्यानें अगर कर्णोपकर्णो मिळालेल्या माहितीवरून तपशील देणाऱ्याच्या लिहिण्यांत विसंगति आल्यावांचून रहात नाही. त्यांतून आमच्या परंपरागत पद्धतीत शक आंकड्यांत तर संवत्सराचें नाव अक्षरें; आणि तिथी आंकड्यांत तर वार अक्षरांत लिहिण्याचा प्रघात असल्यामुळें अस्सल कागदाच्या आधारें कोण लिहितो व तर्कानें कोण लिहितो याची परीक्षा तिथिवाराच्या मेळावरून अगर बिनमेळावरून तत्काळ करतां येते. हुंडीत ज्याप्रमाणें आंकड्यांनीं व अक्षरांनीं सांगितलेली रकम तंतोतंत एक असली पाहिजे; आणि त्यांत फरक असला तर हुंडी अग्राह्य ठरते, तोच प्रकार तिथिवाराच्या नोंदीसंबंधानें आहे हें लक्षांत ठेवले असतां सर्वहि बखरकारांच्या लिहिण्यांत "वदतो व्याघात" आहे व त्यामुळें त्यांचें लिहिणें 'पांडव किती? तर बाजल्याच्या खुराइतके तीन दोन—एक' असें म्हणणाऱ्याच्या विधानाप्रमाणें अविश्वसनीय आहे, हे विस्तारानें सांगण्याचें कारण नाही. त्याचप्रमाणें जेथे शकावली व शिवभारत यांतील शिव-जन्मतिथीचे उल्लेख तपशीलवार असून गणिताच्या कसोटीस उतरणारे आहेत (पृ. ८०।८१पहा.) यावरून ते तत्कालीन अस्सल कागदांच्या आधारानें लिहिले असले पाहिजेत हेहि आपोआप ठरत आहे.

वरील सत्रा साक्षीदारांच्या लिहिण्यावरून तिथीनिर्णय होण्या ऐवजींघोटाळा मात्र उत्पन्न होतो; कारण पांच साक्षीदार पंचमी देतात; तीथे द्वितीया देतात;

दोत्रे तृतीया देतात, एक जण पौर्णिमा व दुसरा एक वद्य द्वितीया देतो आणि पांचजण तिथीच देत नाहीत ! यामुळे द्वितीया, तृतीया पंचमी, पौर्णिमा व वद्य २ यांतून कशाची निवड करावी हें ठरविणें दुरापास्त आहे. संवत्सराच्या बाबतीत सहा बखरीत संवत्सर व शक यांचा बिलकुल मेळ नाही; म्हणजे संवत्सर खरा धरल्यास शकाचा आंकडा चुकतो आणि शकाचा आंकडा खरा धरल्यास संवत्सराचें नांव चुकतें ! याच ठिकाणीं नकलकाराच्या हातून लेखप्रमाद झाला असें म्हणावें तर तेंहि संभवत नाही; कारण सत्रापैकीं एकाच्याहि लिहिण्यांत शुद्धता नाही! आणि इतर प्रसंगांचे बखरीतले शकहि किती विसंगत आहेत याचें विस्तृत विवेचन रा. शंकरराव जोशी यांच्या निबंधांत (पृ. १९७-२१९) आले आहे त्यावरून तिथि-निर्णयाच्या कामीं थरील साक्षीदार केवळ कुचकामाचे आहेत हेंच ठरतें.

७ शिवकालीन शकावल्या—येथें दिलेल्या सहा शकावल्या व अठराव्या खंडांतील एक आणि फोर्ब्स कलेक्शनमधील एक, मिळून आठ शकावल्या शिवकालीन मित्यांचा निर्णय करण्यास उपयोगी पडण्याजोग्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्या सर्व शकावल्यांतून शिवजन्मतथी दिलेली आहे असें नव्हे; पण हस्तदोष पाहण्यास, पाठांतराची शुद्धाशुद्धता ठरविण्यास आणि एकंदरीत शिवकालीन मित्यांचा विचार करण्यास जितक्या जास्त शकावल्या मिळतील तितक्या मिळवून त्या एकमेकींशीं ताडून पाहिल्या पाहिजेत. कालिदासादि कवींचे ग्रंथ छापतांना असेच अनेक पाठभेद तपासून व्याकरणदृष्ट्या व संदर्भदृष्ट्या शुद्ध पाठ कोणता याचा निर्णय करतात ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. तोच न्याय प्रस्तुतच्या शकावल्यांना लावून संदर्भ व गणित यांच्या साहाय्यानें हस्तदोष निवडून काढून शुद्धपाठ ठरविले पाहिजेत. ही शुद्धता साधण्याची पद्धत सांगण्यापूर्वी प्रथम शकावलींचीं नांवां व त्यांच्या मूळ लेखनाचा काल नमूद केला पाहिजे. नांवां दोन पद्धतींनीं देतां येतील:

(१) त्यांच्या रचनाकालावरून; किंवा (२) संग्राहकांच्या नांवावरून. येथे सुयोधतेसाठीं फक्त एकेकच नांवें देऊन ठेवतो.

(१) शाहाजीकालीन शकावली (पृ. ७०)

(२) राज्याभिषेक शकावली (पृ. ५३-६५)

(३) होनप देशपांडे शकावली (खंड १८ पृ. १३-१६)

(४) फोर्ब्स अथवा शिवापूरकर वर्हांतील शकावली.

(५) शिवनिघन शकावली (पृ. ५०-५३)

(६) दासपंचायतन शकावली (पृ. ७०)

(७) राजारामकालीन अथवा जेधे शकावली (पृ. १५-३९)

(८) संपूर्ण शिवकालीन शकावली (पृ. ६६-६९)

शकावल्यांचा रचनाकाल ठरविण्यास उत्तम गमक म्हणजे त्यांतली काल-दृष्ट्या शेवटली नोंद. त्या नोंदीवरून शकावलींच्या रचनाकालाची पूर्वमर्यादा ठरते; म्हणजे त्या नोंदीपूर्वी ही शकावली रचली गेली नाही असे निश्चितपणे म्हणता येते. पण शेवटल्या नोंदीनंतर किती वर्षांनी शकावली लिहिली गेली, याविषयी म्हणजे तिच्या रचनाकालाची, उत्तरमर्यादा ठरविणे पुष्कळ वेळां अशक्य असते. तथापि, शकावली रचणारे साधारणपणे आपल्या वेळेपर्यंतच्या गोष्टी नमूद करीत, असें घरून चालण्यास हरकत नाही.

नकलेविषयी मात्र असें म्हणतां येणार नाही. मूळ शकावलीत ज्या शका-पर्यंतच्या नोंदी असतील तितक्याच लिहून काढण्यासाठीं नकल करावयाची असल्यामुळे नकलेचा लेखनकाल व नकलेतील शेवटची नोंद यांत कितीही वर्षांचे अंतर असू शकते. आणि नकलेचा काल अक्षरांच्या वळणावरून व अवांतर पुराव्यावरून ठरवावा लागतो. उदाहरणार्थ—राज्याभिषेक शकावली शके १५९६च्या सुमारास रचली गेली. कारण त्यांत तेथपर्यंतचेच शक दिले आहेत; पण तिच्या तीन नकला उपलब्ध असून त्या नकलांचे काल निरनिराळे आहेत, हें त्यांच्या अक्षरावरून व शब्दांच्या बारीकसारीक बदलावरून ठरते. यांपैकी अठराव्या खंडांत राजवाडे यांनीं होनप देशपांडे यांच्या कागदांत छापलेली शकावलीची प्रत अगदी जुनी आहे, हें तिच्या भाषेवरून निश्चित होते. पण फोर्ब्स कलेक्शन मधली प्रत इंग्रजी अमलांतली आहे हें अक्षरांच्या वळणावरून ठरवितां येते. सारांश, नकलेचा काल ठरविण्याची कसोटी रचनाकालाच्या कसोटीहून निराळी आहे हें लक्षांत ठेवले पाहिजे.

आणखी एका किंकोळ (परंतु प्रस्तुत प्रश्नाशी निकट संबंध असलेल्या अशा) बाबीचा म्हणजे जुन्या पद्धतीचा उल्लेख केला पाहिजे. पेशवाईत किंवा त्याही पूर्वीच्या काळांत अनेक घराण्यांत बाडे लिहविण्याची पद्धति होती. या बाडांत काव्यांचा अगर शकावल्यांचा संग्रह असे. काव्यांच्या बाडांत ज्या-प्रमाणे ज्ञानेश्वरापासून अनंतफंदीपर्यंतच्या अनेक कवींनीं केलेल्या पद्यांचा संग्रह असे, त्याचप्रमाणे ऐतिहासिक बाडांची स्थिती असे. उदाहरणार्थ—फोर्ब्स कलेक्शनमध्ये म्हणजे शिवापूरकरांच्या बाडांत अनेक शकावल्यांचा व ऐतिहासिक टिपणांचा एकत्र संग्रह केलेला आहे. त्यावरून त्या शकावल्यांचा व टिपणांचा नकलकाल अक्षरवळणावरून निश्चित होईल; पण त्या सर्वांचा रचनाकाल एकच आहे असें म्हणतां येणार नाही. रचनाकाल ठरविण्यास त्यांत एक शकावली संपून दुसरी शकावली कोठें सुरु होते, हें आधीं निश्चित करून प्रत्येक शकावलीचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. एरव्ही त्यांतील विश्वसनीय भाग कोणता व अविश्वसनीय कोणता याची शहानिशा करतां येणार नाही. अशा

प्रसंगी ' सरसकट बारा टक्के ' या न्यायानें त्या बाडांतील १५४९ व १५५१ शकांतले उल्लेख पाहून त्यांत बहुमत कोणत्या शकाचें आहे एवढेंच पाहून निर्णय देणें न्यायाचें ठरत नाहीं. फोर्बिस कलेक्शनमधील राज्याभिषेक शकावली संबंधानें विचार करतांना तर आणखी एक विशेष आहे तो असा की, या शकावलीची स्वतंत्र व जुनी प्रत उपलब्ध असून ती १८व्या खंडांत छापलेली आहे. तेव्हां बाडांत या शकावलीचा प्रारंभ व शेवट कोठें समजावा, हें ओळखण्यास कांहींच अडचण पडण्यासारखी नाहीं.

८ शकावल्यांचा रचनाकाल—आपल्या पुढें आलेली शकावली प्रथम केव्हां लिहिली गेली म्हणजे तिचा रचनाकाल कोणता हे निश्चित करण्यास, माझ्या मतें, असे नियम सांगता येतात. त्यांत शाहूच्या आगमनापर्यंतचा ' शिवकाल ' नंतर ' इंग्रजी ' सुरू होईपर्यंत ' पेशवाई ' अशी परिभाषा गृहीत घरली आहे.

१ शिवकालीन शकावलींतले सर्व शक शाहूच्या आगमनकालापूर्वीचे असले पाहिजेत.

२ पेशवाईतला अगर इंग्रजीतला उल्लेख त्यांत एकहि नसावा.

३ तिथि—वार—नक्षत्रापर्यंतची जास्तोंत जास्त सूक्ष्म माहिती देणारे कांहीं तरी उल्लेख तिच्यांत असावे व गणितदृष्ट्या ते बिनचूक असावे.

४ त्यांतील मित्यांची संख्या भरपूर मोठी असावी [कारण समकालीन लेखकाला पुष्कळ मित्या देणें सुलभ असतें].

५ अस्सल पत्रें, समकालीन व विश्वसनीय तवारीखा किंवा हकीकती यांवरून निश्चित झालेल्या मित्यांचा या शकावलींतली नोंदीशी मेळ असावा.

हे पांच नियम लावून पाहिले असतां विशिष्ट शकावली शिवकालीन आहे किंवा नाहीं हें निश्चित करतां येतें. उदाहरणार्थ, जेथे शकावलींतले

१ सर्व शक १६१९ पर्यंतचेच आहेत.

२ पेशवाईतला अगर इंग्रजीतला उल्लेख तिच्यांत एकहि नाहीं.

३ तिथि—वार—नक्षत्रापर्यंतची सूक्ष्म माहिती देणारे उल्लेख आहेत.

४ उल्लेखांची संख्या भरपूर मोठी म्हणजे २२१ आहे.

५ प्रत्यंतर पुराव्यानें ठिकठिकाणच्या नोंदी खऱ्या ठरल्या आहेत [त्यांची उदाहरणे पुढें दिली आहेत].

राज्याभिषेक शकावली व शिवनिधन शकावली वगैरेना देखील हे नियम पूर्णपणें लागू पडतात हे रा. शंकरराव जोशी यांनी विस्तरशः दाखविलें आहे [पृ. १९९] याकरितां त्याची पुनरावृत्ती करण्याचे कारण नाहीं.

प्रधानवल्ली, रामदासी व घडफळे यांच्या शकावल्या जेथे शकावलीच्या तोडीच्या किंबहुना काकणभर अधिक विश्वसनीय म्हणून आक्षेपकांनीं म्हटलें आहे. पण तें बरोबर नाहीं. याचें कारण

- १ त्यांत इंग्रजांतले व पेशवाईतले शकच मुख्यतः दिले आहेत;
- २ जन्म, राज्याभिषेक व मृत्यु या मामुली प्रसंगांवरीज शिवचरित्रांतले प्रसंग त्यांत दिलेले नाहीत.
- ३ सूक्ष्म माहिती देणाऱ्या मित्या त्यात नाहीत.
- ४ मामुली प्रसंगांपलीकडचे शिवचरित्रांतील उल्लेख नाहीत.
- ५ इतर नोंदीच नसल्यामुळे प्रत्यंतर पुरावा पहाण्याचें कारणच रहात नाही.

या शकावर्षांतील प्रसंगांचें वर्गीकरण पृ. २१५।२१७ वर आहे. ते पाहिलें असतां वरील विधानांची सत्यता पटण्याजोगी आहे.

१ विश्वसनीय व अविश्वसनीय भागांची निवड: -विशिष्ट शकावर्षी शिव-कालीन आहे असे ठरले तरी तिच्यातील प्रत्येक उल्लेख विश्वसनीय आहे असे म्हणतां येणार नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यांतले प्रत्येक वाक्य वेदवाक्या-प्रमाणें सश्रद्ध अंतःकरणानें प्रमाण मानावे; त्याविरुद्ध शंकाहि घेऊं नये, असा आग्रह धरणें रास्त नाही. जेथे शकावर्षी ही जेथे घराण्यांतल्या पुरुषानें राजा-रामाच्या कारकीर्दीत व राज्याभिषेक शकावर्षी होनपदेशपांडे घराण्यांतील पुरुषानें शके १५९६च्या सुमारास लिहिली, हें लक्षांत ठेवलें असतां त्यात विश्वसनीयतेच्या दृष्टीनें तरतमभागाची निवड कशी करावी हे सहज सम-जण्याजोगें आहे. शिवचरित्रातील व त्यापूर्वीच्याहि महत्त्वाच्या गोष्टींचें टिपण कालानुक्रमें तयार करून त्यांत आपल्या व आपल्या माहितीच्या इतर घरा-ण्यातील पुरुषांनीं काय भाग घेतला हें त्या टिपणांत ठिकठिकाणीं नमूद करून ठेवावें, हा या शकावर्ष्या लिहिणारांचा स्पष्ट हेतु आहे. पैकीं शिवचरित्रांतले उल्लेख लेखकांनीं सरकारी दफ्तरांतलीं अगर अधिकाऱ्यांच्या संग्रहांतील टिप-णांवरून लिहून घेतले आणि घराण्याच्या कर्तबगारीचे उल्लेख घराच्या दफ्तरा-वरून नमूद केले; या खेरीज कांहीं शिवपूर्वकालीन मुसलमानी अमदानींतल्या घडामोडींचे उल्लेख हिजरी अगर सुहुर सन देणाऱ्या फारशी कागदावरून शकांत रूपांतर करून दिले. तेव्हा शिवकालीन शकावर्ष्यांतील उल्लेखाचे मुख्य तीन वर्ग पडतात ते असे:—

१ शिवपूर्वकालीन मुसलमानीच्या अमदानींतले व त्यांच्याच हालचाली संबंधीचे उल्लेख; २ शिवचरित्रविषयक उल्लेख; आणि ३ विशिष्ट घराण्यासंबंधीचे उल्लेख. पैकीं पहिल्या वर्गांतले उल्लेख पूर्णपणे विश्वसनीय मानतां येत नाहीत; कारण ते ज्या प्रसंगांसंबंधीचे आहेत ते प्रसंग शिवशाहीतले नव्हेत; त्याअर्थी त्या विष-यीचे कागद शिवशाहीतील सरकारी दफ्तरांत होते असें निश्चयानें म्हणवत नाही; इतकेंच नव्हे तर, मूळ तत्कालीन कागदांतल्या मुसलमानी सनांचे व तारखांचे

रूपांतर शालिवाहन शकांत व महिन्यांत बिनचूक केलें असेल असेंहि गृहीत धरण्याचें कारण नाहीं. त्यांतून हें काम त्या वेळच्या जाणत्या अधिकाऱ्यांनां केलें आहे असें म्हणतां आले असतें तर गोष्ट निराळी होती; पण या शकावल्या विशिष्ट घराण्यांतील पुरुषांनां तयार केल्या, हे निश्चित असल्यामुळें त्यांतील निजामशाही अमदानांतले जुन्या काळचे मुसलमानी उल्लेख बिनचूक स्वरूपांत आपणापुढें आले आहेत असें म्हणवत नाहीं. त्याअर्थी अस्सल मुसलमानी प्रत्यंतर पुरावा या जागीं क्वचित अधिक ग्राह्य मानावा लागेल.

२ शिवशाहींतले उल्लेख समकालीन सरकारी कागदपत्रांघारें केले असल्यामुळें विश्वसनीय मानले पाहिजेत.

३ घराण्याचे उल्लेखहि विश्वसनीय मानले पाहिजेत; पण कांहीं ठिकाणीं आपली अगर आपल्या पूर्वजाची कामगिरी तिखटमीठ लावून, सजवून सांगितली असण्याचाहि संभव आहे.

१० शकावल्यांतल चुका—विश्वसनीयतेच्या दृष्टीने कमी अधिक महत्त्वाचा भाग कोणता, याची निवड केल्यानंतरहि उपलब्ध शकावल्यांतून काहीं चुका आढळतात त्यांचें स्पष्टीकरण केले पाहिजे. या चुकापैकी कांहीं नकलकारांच्या हातून निर्माण झालेल्या आहेत व कांहीं चुका आहेतशा वाटतात, पण त्या तशा नसून निरनिराळ्या कालगणनापद्धतीचा हा परिणाम आहे. पुढे दिलेल्या उदाहरणांवरून ही गोष्ट स्पष्ट होईल—

प्रथम नकलकारांच्या हातून झालेल्या चुकाचे प्रकार व त्या दुरुस्त करण्याचे मार्ग नमूद करतां:—

१ मोडी वाचनाच्या व लेखनाच्या चुका; या अर्थानुरोधानें व इतर प्रतीशीं ताडून शुद्ध कराव्या; उदाहरणार्थ पृ. ५४ वर ' बेनिकटककून ' त्या ऐवजी ' दोनी कटकें ' (पृ. १६) असें पाहिजे; व पृ. ५४ वर १५५० शकाच्या पोटशी ' हमुस ' आहे तेथे ' दिलीस ' असें पाहिजे; पृ. २४ पासून ६४ पर्यंत जाड्या टाडपांत दिलेला मजकूर जेथे शकावर्षांतील मजकूराशीं ताडून पाहिला असतां नकलकारांच्या हातून झालेल्या अनेक चुकाची यादी तयार करता येईल.

२ एखादें अक्षर, शब्द अगर संबंध ओळ गळणें; याची दुरुस्ती गळलेला भाग देणाऱ्या प्रतीवरूनच केली पाहिजे. उदाहरणार्थ—जेथे शकावर्षांतील शके १६०० च्या पोटशी महिना व तिथि न देतां " बुधवारी रात्रौ २०।४४ श्रुंगारपुरी भवानीबाई लेक संभाजी राजे यासी जाली " असें वाक्य होते; ते नीट उलगडत नव्हतें; पण पुरंदरे संग्रहातली " संपूर्ण शिवकालीन शकावली " पहाण्यास मिळाल्यामुळें ' भाद्रपद वद्य १४ ' हे शब्द ' बुधवारी ' याच्या पूर्वी मुळात होते असे ठरतें; व त्या वर्षी भाद्रपद वद्य १४ स बुधवार असल्यामुळें गणिताचाहि पडताळा बरोबर जमतो. शकेंस जागा रहात नाहीं.

३ ' शुद्ध'च्या जागी ' वद्य ' अक्षरें पडणें. अशा ठिकाणी गणितानें खरा पाठ ठरविता येतो. उदाहरणार्थ, दिलेरखानानें भूपाळगड घेतला तो शके १६०१ वैशाख ' मुघ २ ' गुरुवारी (पृ. २९) असें जेधे शकावलींत व ' वद्य द्वितियेस ' असें शिवनिधनशकावलींत [पृ. ५३] आहे. पैकीं ' वद्य ' द्वितियेचा गणीतार्शी मेळ आहे याकरितां तो पाठ खरा धरला पाहिजे.

४ एका शकांतील नोंद चुकून वरच्या किंवा खालच्या शकांत लिहिली जाणे. ही चूक नकलकाराच्या किंवा मूळ लेखकाच्याहि हातून सुहूरसनाचा शक वरतांना होणें शक्य आहे. जेधे शकावली व गदाघर प्रल्हाद म्हणजे संपूर्ण शिवकालीन शकावली [पृ. ६५] यांच्या हस्तालिखित प्रती ताडून पाहण्यानें अशा चुकीचें उत्तम प्रत्यंतर पहाण्यास मिळण्याजोगें आहे. उदाहरणार्थ, जेधे शकावलीतील शके १६०३ च्या पोटशी असलेली डांवीकडची पहिली दोन कलमें [पृ. ३१ पहा] दुसऱ्या शकावलींत प्रथम शके १६०२ च्या पोटशी लिहिली गेली होती; आणि मागाहून ती खोडून लेखकाने १६०३ मध्ये पुनः लिहिली आहेत. ही उलथापालथ नकलकाराच्या हातून होऊं शकेल किंवा सुहूरसनाचा शालिवाहन शक करतांना मूळ शकावलीकाराच्याहि हातून होऊं शकेल; याचें कारण सुहूरसन ज्येष्ठांत सुरू होतो व शालिवाहन शक चैत्रांत होतो. अशा रीतीने नोंदीची उलथापालथ झाली असेल व तेथे वार दिलेला असेल तर तिथिवााराचा मेळ पाहून त्या नोंदीचा खरा शक जंत्रीवरून तत्काळ ठरवितां येतो. कारण, ही उलथापालथ फार तर एखादें घर मागे पुढें इतकीच असतें; आणि ती दुरुस्त करणे मुळीच कठीण नाहीं. जिवंत शरीरांतील हाड ज्याप्रमाणें योग्य ठिकाणाहून किंचित् जरी हालविलें गेले तरी तें नव्या जागीं खुपतें व थोडीशी चाळवाचाळव केली असतां आपल्या योग्य जागीं नेमके बसतें; त्याचप्रमाणें वारापर्यंत सूक्ष्म माहिती देणाऱ्या शकावलींतील नोंदींत चूक झाल्यास ती जंत्रीच्या सहायानें सहज दुरुस्त करतां येते. X

Xया ठिकाणीं शिवजन्मतिथीच्या नोंदींतही अशीच उसकटाउसकट झाली नसेल कशावरून, अशी शंका येण्याचा संभव आहे. पण त्याचें उत्तर असें आहे कीं, श. १५५१ च्या फाल्गुन कृ. ३ला शुक्रवाराचा मेळ बसतो हें गणितानें ठरले म्हणजे त्याच्या मागल्या अगर पुढल्या (१५५० अगर १५५२) वर्षांच्या फाल्गुन कृ. ३ ला शुक्रवार येऊं शकत नाहीं असा आपल्या पंचांग-गणितपद्धतीचा नियम ठरलेला आहे. यामुळें अशी चूक कोठें झाली आहे हें जसें जत्रीनें निश्चित होतें तसेंच कोठें चूक झालेली नाहीं, हेंहि जत्रीनें तितक्याच निश्चयानें ठरवितां येते. यासंबंधीं कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनीं Indian Calendar पृ. १५५ वर नियम दिला आहे तो हा आहे. (टीप पुढील पृष्ठावर चालू.)

वर दिलेले चार नियम लक्षांत ठेऊन तपासणी केली असतां आक्षेपकांनीं दाखविलेल्या जेथे शकावर्लीतिल चुका (एकदोन अपवाद सोडून) मूळ लेखकाच्या नसून, ते हस्तदोष आहेत अशी कोणाचीहि खात्री होईल व खरा पाठभेद ठरविण्याच्या सर्वमान्यपद्धतीनें या शंकांचें निराकरण करतां येतें; * तें असें:—

आक्षेप—जेथे शकावर्लीतिल जिजाबाईसाहेबांच्या मरणाचा महिना चुकीचा आहे.

उत्तर—जिजाबाईंच्या मृत्यूची तीथ ' १५९६ ज्येष्ठ वा॥९ ' ही गोष्ट शिवनिघनशकावर्लीत बिनचूक आहेच. [पृ. ५२ पहा]. पण या नोंदीतील 'ज्येष्ठ' शब्द गाळून राज्याभिषेक शकावर्लीकारानें मोघम 'वा॥९ बुधवारी' असें लिहून तो मजकूर 'चै वा॥१४ राज्यानें केलंजा घेतला' या मजकुराशी जोडून लिहिला [पृ. ६४ पहा]; आणि जेथे शकावर्लीत मोघम 'वद्य ९'च्या मार्गे महिना पाहिजे या कल्पनेनें मागल्या वाक्यावरून 'चैत्र' शब्द घातला गेला. अशा रीतीनें मूळचा 'ज्येष्ठ' एका प्रतीत गळून दुसऱ्या प्रतीत ज्येष्ठच्या जागी चैत्र कसा आला याचा थांग क्रमानें लावतां येतो; आणि ज्येष्ठ वा॥९ स बुधवार, जंत्रांत, त्या वर्षी असल्यामुळे 'खरा पाठ' निश्चित होतो.

आ०—जेथ्यांची राज्याभिषेकाची तिथि चुकीची आहे.

उ.—चुकीची नाही. उलट इतरत कोठेहि नसलेली अशी घटी पळांसुद्धां अत्यंत सूक्ष्म रीतीची राज्याभिषेकाची तिथि या शकावर्लीत दिली आहे. राज्याभिषेकाचा मुहूर्त तीन घटका रात्र उरली होती तेव्हां म्हणजे शुक्रवारी रात्री व उजाडत्या शनवारी घरला व शुक्रवारी

[मागील पृष्ठावरून संपूर्ण.]

According to Hindoo Astronomy a tithi of a bright or dark fortnight of a month never stands at sunrise on the same week day more than once in three consecutive years. For instance if Chaitra Sukla pratipada stands at sunrise on a Sunday in one year it can not stand at sunrise on Sunday in the year next preceding or next following.

* जेथे शकावर्लीतिल तिथीवरील आक्षेप रा. दा. ना. आपटे यांनी २१ एप्रिल १९२५च्या केसरीत मांडले व त्यांचीं उत्तरे रा. वा. सी. बेंद्रे यांनी २६ मे १९२५च्या अंकांत दिली.

द्वादशी २१ घटका होती व नंतर ज्येष्ठ शु. १३ लागली; आणि त्रयोदशी साधून शनवारचा दोष टाळण्यासाठी सूर्योदयापूर्वीचा मुहूर्त साधला वगैरे माहिती या शकावलीच्या सहायानें मिळते व इतकी सूक्ष्म माहिती देणाऱ्यास राज्याभिषेक-कालीन अस्सल कागद मिळाले असले पाहिजेत अशी आपली खात्री होते.

आ०—शके १५८२ माघ शु. १४ स शकावलीत मंगळवार आहे तो चुकीचा आहे. त्या दिवशी शनवार येतो. [पृ. २१]

उ०—या ठिकाणची जेथे शकावलीतली नोंद चुकली आहे व तेथें 'पौष पाहिजे अशी दुरुस्ती दुसऱ्या शकावलीत दिली आहे [पृ. ५८ पहा].

आ०—' १५८५ माघ शु. ६ शनिवारी शहाजी राजे परलोकास गेले ' या ठिकाणी ' रविवार ' पाहिजे. [पृ. २२ पहा]

उ०—' शनवार ' हेंच बरोबर आहे. शनवारी पंचमी २२ घटका होती नंतर षष्ठी लागली आणि शहाजीचा मृत्यु षष्ठी लागल्यानंतर सायंकाळच्या सुमारास झाला. यामुळें श्राद्धाच्या दृष्टीने ' षष्ठी ' आणि सूर्योदयकालीन तिथिगणनापद्धतीप्रमाणें ' पंचमी ' होती. यामुळें ' पंचमी ' व षष्ठी ' असे निरनिराळे उल्लेख [पृ. ५१ व ५९ पहा] सापडतात; पण ते परस्परविरोधी नसून सुसंगत आहे. पाश्चात्यांच्या वाराचा प्रारंभ मध्यरात्री होतो व हिंदूंचा सूर्योदयापासून होतो, यामुळें रात्री बारावर तीन वाजता घडलेल्या एकाच गोष्टीच्या नोंदीस ज्याप्रमाणें निरनिराळे वार पडूं शकतात त्याचप्रमाणे हा तिथिभेदाचा प्रकार आहे. ही चूक नव्हे.

आ०—शके १५८६ ज्येष्ठ शु. १४ स सोमवार दिला आहे तो चूक आहे.

उ०—चूक आहे, व तिचें स्पष्टीकरण समजत नाहीं. पण जसवंतासिंगानें त्या सुमारास कोंडाण्याचा वेढा उठाविला हें शकावलीतलें म्हणणें मात्र बरोबर आहे असें मुसलमानी इतिहासाच्या प्रत्यंतरावरून ठरतें.

आ०—शके १५९८ कार्तिक शु. ६ रविवार आहे तो चूक आहे. [पृ. १२].

उ०—संभाजी राजे श्रृंगारपुरांस गेले तें कार्तिक शु. ६ रविवारी गेले. ही नोंद शके १५९८ मघली नसून १५९९ मघली आहे व तेथें तिचा तिथिवाराशी बरोबर मेळ आहे.

आ.—शके १६०१ वैशाख ' शु. ' २ गुरुवारी दिली आहे ती चूक आहे. [पृ. २९ पहा].

उ.—दिलेरखानानें भूपाळगड घेतल्याची मिति १६०१ वैशाख ' वद्य ' २ अशी दुसऱ्या शकावलीत दिलेली आहे. [पृ. ५३] व ' वद्य ' हा पाठ घेतल्यानें तिथिवाराचा मेळ बरोबर बसतो; त्या अर्थी जेथे शका-

वर्लीत ' वद्य'च्या जागी ' शुद्ध ' हीं अक्षरें नकलकाराच्या हस्तदोषानें आलीं आहेत.

आ.—शके १६०५ वैशाख वद्य ४ स बुधवार दिला आहे तो चूक आहे. [पृ. ३२].

उ.—ही नोंद १६०६ शकांत पाहिजे व तेथें तिथीवाराचा मेळ बरोबर आहे.

आ.—शके १६११ मार्गशीर्ष शु. २ रविवारी रायगड मोगलांस दिला असें आहे. [पृ. ३५] तेथें वाराचा मेळ नाही.

उ.—मेळ आहे तो असा. खरे जंत्रींत रविवारी प्रतिपदा घटका २॥ दिली आहे; ती उज्जनी रेषेची आहे. इतर ठिकाणी स्थलभेदामुळें रेखांतर संस्कार होऊन व सारणीभेदामुळें, इतक्या घटकापर्यंत अंतर येऊं शकतें असें कै. खऱ्यांनीं जंत्रीच्या प्रस्तावनेंत सांगितलें आहे. त्या अर्थी रविवारी सूर्योदयीं द्वितीया शक्य आहे. शिवाय जंत्रीप्रमाणें २॥ घटकेनंतर रविवारी देखील द्वितीया आहे त्याअर्थी जेध्यानें सूक्ष्म मानानें मिति घातली आहे असें ठरेल.

आ.—जेथे शकावर्लीत चंद्रराव मोन्याच्या वधाची हकीकत नाही.

उ.—जावळी केव्हां घेतली, चंद्रराव किल्याखालीं केव्हां उतरले वगैरे तपशील जेथे शकावर्लीत आहे. [पृ. १८ पहा]. चंद्ररावाच्या वधाची मितिहि शकावलीकारानें दिली असती तर बरें झालें असतें हें खरें. पण ती त्यानें दिली नाही म्हणून त्यानें शकावर्लीत नमूद केलेली माहिती अप्रमाण ठरण्याचें कांहींच कारण नाही. शकावर्लीत इत्यंभूत शिवचरित्राची नोंद आहे असें कोणाचेंहि म्हणणें नाही; इतरापेक्षां त्यांत माहिती जास्त आहे इतकेंच. त्या अर्थी हा आक्षेप व्यर्थ आहे.

यावरून आक्षेपकांनीं दाखविलेल्या जेथे शकावर्लीतील चुका व त्यांचें खरें स्वरूप लक्षांत येण्याजोगें आहे. या शकावर्लीत अंदाजे १६८ नोंदी शिवाजी महाराजांच्या हयातीतल्या असून त्यांत पांच सात हस्तदोष आहेत व ज्यांचें स्पष्टीकरण अद्याप झालें नाही अशा चुका एक किंवा दोनच आहेत. यावरून या शकावर्लीची योग्यता कळून येणार आहे. हिच्या मानानें बखरी वगैरे आक्षेपकांचे आधार किती लेचपेचे आहेत याचें विस्तृत विवेचन रा. जोशी यांनीं याच ग्रंथांत केलें असून त्याचा निष्कर्ष "एकंदरीत बखरी इत्यादीतील शें सवाशें सुट्या प्रसंगांपैकीं कालदर्शित प्रसंग ४५ आहेत; त्यापैकीं १२ बरोबर, ७ अनिर्णित व २६ चूक असा इत्यर्थ निघतो " (पृ. २००) असा आहे. अशा स्थितीत बखरकारांची शिवजन्ममिति खरी व जेथे मिति अविश्वसनीय असा जो पक्ष आक्षेपकांनीं उभा केला आहे तो मान्य होणें शक्य नाही.

तोंडून ऐकलेली हकीकत नमूद केली आहे. त्यांत सुरतेच्या लुटीच्या वेळीं म्हणजे इ. स. १६६४ मध्ये त्यांचें वय ३५ वर्षांचें होते असें मोघम झटलें आहे. यांत ३५ वर्षे पुरी कीं ३५ चालू याचा स्पष्ट खुलासा नाही; पण त्याला माहिती देणारे हिंदु लोक ३५ चालू अशा अर्थानें बोलले असतील असाच संभव जास्त. याकरितां ३४ वर्षे पुरी अशा अर्थानें इ. स. १६६४-३४ = इ. स. १६३० हें शिवजन्माचें इंग्रजी साल ठरतें. तथापि ३५ हा आंकडा पुण्या वर्षाचा, युरोपियन पद्धतीचा धरला तरीहि १६६४-३५ = १६२९ हें वर्ष येतें. महिना माहीत नसता शके १५५१ चा इंग्रजी सनांत अर्थ केला असतां तो १६२९ किंवा १६३० असा येतो; व हे दोनहि प्रकार युरोपियन लेखकांच्या ग्रंथांत आहेत.

७ **ऑर्मचा इतिहास**—Historical Fragments हा ऑर्मचा ग्रंथ इ. स. १७८३ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात त्यानें महाराजांचे मृत्युकालचें वय दोन वेळां सांगितलें आहे. पृष्ठ ११३ वर He expired in the 52 d year of his age असें म्हटलें असून पुनः यावर टिपणी देतांना पृ. ९५ वर “ in the fifty-second year of his age ” असें अक्षरीहि नमूद केलें आहे. येथें ५२ वें वर्ष असें स्पष्ट आहे; मोघम ५२ वर्षे असें नाही. त्यावरून जन्माचा सन १६८०-५१ = १६२९ इसवी येतो.

८ **स्प्रिंजलचा इतिहास**—हा जर्मन ग्रंथ इ. स. १७९१ मध्ये प्रसिद्ध झाला असून त्यांत १७८२ पर्यंतची महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती आलेली आहे. यांत हिंदी नांवें देण्यांत बऱ्याच चुका केल्या आहेत; पण ग्रंथकार पाश्चात्य संशोधक होता व त्याच्या लिहिण्यात चिकित्सक संशोधनाची पद्धति आहे. त्यानें शिवजन्माचें वर्ष इ. स. १६२९ असे दिलें आहे; त्यावरून १६२९-७८ = १५५१ शक येतो.

९ **तंजावरचा शिलालेख**—हा इ. स. १८०३ मध्ये कोरला; व त्यांत शिवजन्माचा शक १५५१ आहे. (पृ. २५१ पहा.) पण संवत्सराचें नांव व इ. स. चा आंकडा चूक आहे व जिजाबाई ही राजाजीची दुसरी बायको वगैरे चुकीची माहिती आहे. हा शिलालेख व्यंकोजीनें कोरविला नाही किंवा आक्षेपक समजतात त्याप्रमाणें त्यानें शिवजन्मातिथि बदलण्याचा प्रयत्न केल्याचाहि पुरावा त्यांत नाही; उलट वयाच्या दृष्टीनें व्यंकोजीपेक्षा शिवाजी महाराज वडील असें या शिलालेखांत नमूद आहे.

यावरून शिवजन्माचें वर्ष शके १५५१ असें म्हणण्यास नऊ आधार असून त्यापैकी चार ठिकाणीं महिना, तिथि, वार, नक्षत्रापर्यंत सूक्ष्म तपशील दिला आहे व शिवभारतांत ‘ रात्री ’ (निशि) हा शब्द जास्तीचा आहे. या साक्षी-

दारांच्या सांगण्यांत परस्पर विरोध असा कोठोहि नसून त्यांचें बोलणें सुसंगत व गणिताच्या कसोटीस पूर्णपणें उतरणारें (पृ. ८०-८३ पहा) असें आहे.

१२ जेथे शकावलीची विश्वसनीयता—जेथे शकावलीतील नोंदी तत्कालीन अस्सल पत्रांच्या व टिपणांच्या आधारे केलेल्या असल्यामुळें त्या पूर्णपणें विश्वसनीय आहेत. त्या अर्थी त्यांतील उल्लेखांचा समकालीन प्रत्यंतर पुराव्याशीं मेळ बसला पाहिजे; किंबहुना तिच्या विश्वसनीयतेची ही एक महत्वाची कसोटी आहे असें म्हणतां येईल. याकरितां अशीं कांहीं उदाहरणें येथें नमूद करून ठेवतो.

१ औरंगजेबाचा जन्म; जे. श. १५४० कार्तिक व. १ (पृ. १६ पहा). आणि तुमुक (पृ. २५०—२५१) १५ जिलकाद १०२७ हिजरी (स. औ. पृष्ठ १).

२ दके १५७९ ज्येष्ठ मासी नौसरखान यासी युद्ध (पृ. १८ जे.) आणि औरंगजेबाचीं पत्रें; सरकार कृत शिवाजी चरित्र पृ. ५८ पहा.

३ 'शके १५८३ वैशाख शु. ११ सोमवारी शृंगारपूर राजांनीं घेतलें; तेथील राजे सूर्याराज पळोन गेले.' (जेथे.) शृंगारपूरच्या स्वारीचें साल ठरवितांना सर्व इतिहासकारांची चूक झाली आहे. पण जेथ्याचें साल विनचूक आहे; कारण (खं. २१ पृ. ५ वर) शिवाजी महाराजांनीं पाठविलेलें अस्सल पत्र उपलब्ध असून त्यांत जेथ्याचें सालच आहे. शिवाय सोनवड येथील इंग्रज कैद्यानं इ. स. १६६१ च्या जूनमध्ये पाठविलेल्या अस्सल पत्रांत " Shivaji hath lately enlarged his country by overcoming the two Rajahs of Dulvice (Dalve) and the Rajah of Singarpur by which means he commands all the coast from Danda Rajpuri castle to Kharepatan " (स. शि. च. पृ. ४८)

४ शके १५८५ पौष वद्य ४ सुरत लुटली (पृ. २२). ही मिति बरोबर असल्याबद्दलचा पुरावा त्या वेळीं सुरतेस वखार चालविणाऱ्या इंग्रजी व्यापाऱ्यांच्या गुप्त सभेच्या लेखी रिपोर्टांत (व्हा. ८६) आहे. (स. शि. च. पृ. ९९ पहा.)

५ शके १५८७ आषाढ शु. १० जयसिंगाशीं तह. (पृ. २३ .) या तहाची तारीख निश्चित करण्यास जयसिंगाचेंच पत्र उपलब्ध असल्यामुळें शंकेस जागा नाहीं. (स. औ. च. पृ. १३९).

प्रत्यंतर पुराव्याचीं अशीं उदाहरणें आणखी वाटतील तितकीं देतां येतील; पण शकावलीकारांना शिवकालीन टिपणेंच मिळालीं होती असें म्हणण्यास आणखी एक चांगला आधार आहे. इतिहासप्रसिद्ध व महत्वाच्या गोष्टींच्या नोंदी मागाहून करणें शक्य आहे. पण किरकोळ गोष्टींचें टिपण समकालीन

लेखकावांचून इतरांना करण्याची बुद्धी होणार नाही. उदाहरणार्थ शिवाजी महाराज ' जावळीहून स्वार जाले ' ' रायरीस आले ' ' कल्याणाकडे गड पहावयास गेले ' ' सिंहगड पहावयास गेले ' ' प्रतापगडची देवालयार वजि पडली ' (पृ. ५०-५३) व ' घरणीकंप जाला ' वगैरे ज्या त्या वेळींच टिपल्या जाणाऱ्या व मागाहून टिपण्याइतकें ज्याचें महत्व नाही अशा नोंदी शकावली-कारापुढें होत्या हें दिसत असल्यामुळें या शकावलीकारांना काहीं ठिकाणीं तरी तत्कालीन सरकारी दफ्तरातलीं टिपणें पहावयास मिळालीं असलीं पाहिजेत असें निश्चितपणें दिसते. सारांश घडलेली गोष्ट जितकी साधी व बारकाईची तितकी ती थोड्या इसमानांच अवगत असणार आणि ती जर त्याचवेळीं लिहून ठेवली नाही तर स्मरणांतूनहि नष्ट होण्याचा संभव फार व नष्ट झाल्यास तिचें सुखदुःख कोणासच नाही; अर्थात अशा गोष्टी ज्या शकावलीत समाविष्ट झाल्या ती शकावली त्या त्या काळीं प्रत्यक्ष हजार असलेल्याने लिहून ठेवलेल्या टिपणावरून तयार केलेली असली पाहिजे व ती शकावली (लेखक व नकल-नवीस यांचे दोष वगळून) प्रमाणभूत मानण्यास यत्किंचितही कांकूं करण्याचें कारण नाही.

१३ शकावल्या स्वतंत्र कीं एकमेकींच्या नकला ?—प्रस्तुत ग्रंथांत छापलेल्या शकावल्यांचें बारकाईनें अध्ययन कलें असतां त्या एकमेकींच्या नकला नसून स्वतंत्र आहेत अशी कोणाचीहि खात्री होण्याजोगी आहे. पण हे श्रम न घेतां जेथे व फोर्ब्स कलेक्शन या दोनच शकावल्या पाहून " या सर्व शकावल्यांचें मूळ एकच आहे असा आमचा सिध्दांत आहे " असें आक्षेपकांनीं (विविधज्ञानविस्तार, १९२५ आगष्ट पृ. ३६१) ठासून म्हाटलें आहे. सबब या ' सिद्धांताचा ' परामर्ष घेतला पाहिजे.

१ राज्याभिषेक शकावली शके १५४६-१५९६ पर्यंत आहे; शिवनिघन शकावली शके १५७०-१६०२ पर्यंत आहे; आणि जेथे शकावली शके १५४०-१६१९ पर्यंत आहे. अर्थात या एका मुळाच्या नकला नव्हेत.

२ जेथे व राज्याभिषेक शकावलीत जो कालविभाग सामान्य आहे त्यांत देखील ठिकठिकाणीं तफावत आहे; व काहीं जागीं एका ठिकाणीं असलेला मजकूर दुसऱ्यांत मुळींच नाही. उदाहरणार्थ (१) ' शके १५६९ राजश्री बापूजी पंतांनीं किले सिंहगड घेऊन दिले ' असें राज्या. श. मध्ये (पृ. ५५) आहे; आणि हा मजकूर जे. श. त मुळींच नाही. (२) संभाजीचा जन्मकाल देतांना वार व षटका पळें इत्यादि तपशील जेथ्यांत नाही (पृ. १८); पण राज्या. शकावलीत तो आहे (पृ. ५६ व ६५). (३) याहीपेक्षां महत्त्वाची गोष्ट अशी कीं, ' फत्तेखानास सोडून मज्यालसी दिल्ली ' ही बाब एका शका-

वर्लीत शक १५५१ मध्ये आहे तर दुसरीत १५५२ मध्ये आहे. (४) इब्राहिम अदिलशाहाचा मृत्यु व मुरारजगदेव कारभारी होणे या गोष्टी एकाच वर्षांतल्या व स्वतंत्रपणे निरनिराळ्या कलमांत लिहिण्यास योग्य असें एका शकावलीचें म्हणणें पृ. (५४) असून दुसरीच्या मतानें एतत्संबंधीची चार वाक्ये एका कलमांत लिहिली पाहिजेत म्हणजे त्यापैकी ' मुरारजगदेव कारभारी झाला ' एवढीच गोष्ट त्या सालची व बाकीच्या गोष्टी खुलाशादाखल आहेत. (पृ. १६). (५) जेथे शकावर्लीत बाजीना जेध्याची जन्मतिथी आहे; ती दुसऱ्या शकावर्लीत नसून ' मोरोबाची मुंज ' व गंगाबाईचा मृत्यु ' वगैरे खासगी घराण्यातील हकीकतीच्या मित्या आहेत. एकंदरीत सर्व शकावल्यांचें मूळ एक म्हणजे एका मुळावरून या सर्व शकावल्या नकललेल्या आहेत हें म्हणणें ठिकण्याजोगें नाहीं. शकावल्या तयार करण्याचे प्रयत्न त्या वेळीं अनेक घराण्यांत झाले; त्यांत सरकारी दफ्तरांत मिळणारी माहिती ज्या त्या घराण्यानें आपापल्या गरजेनुसार ग्रथित केली. त्याचप्रमाणें इतर ठिकाणीं ज्याला जे कागद मिळाले ते त्यानें उपयोगांत आणले आणि आपल्या घरच्या कागदांचाहि उपयोग कांहीं ठिकाणीं केला. मात्र अस्सल कागदांत जितकी स्थूल अगर सूक्ष्म माहिती सांपडली तितकीच त्यानें शकावर्लीत नमूद केली. प्रत्येक ठिकाणीं अंदाजानें सूक्ष्म माहिती देण्याचा आव त्यांनीं घातलेला नाहीं. अर्थात् जेथे नुसता शक आहे, महिना व तिथि नाहीं, तेथे सूक्ष्म माहिती शकावलीकारास उपलब्ध नव्हती व ती त्याला हिजरी किंवा सुहूरसनाच्या रूपानें मिळाल्यामुळें या सनांचें रूपांतर त्याला शकांत करणें भाग होतें. हें रूपांतर करतांना उत्तर दुहेरी म्हणजे संदिग्ध येतें त्यामुळें क्वचित ठिकाणीं शकावलीकारांत विशिष्ट नोंद कोणत्या शकांत लिहावी याबद्दल मतभेद झालेला आढळतो; व अशा प्रसंगीं त्यांच्या हातून चूकहि झालेली असण्याचा संभव आहे. सारांश निरनिराळ्या शकावल्यांत कांहीं नोंदी अगदीं सारख्या आहेत; काहीं थोड्याशा मतभेदनिदर्शक आहेत व कांहीं प्रत्येक शकावर्लीत अगदीं स्वतंत्र व निराळ्या आहेत याचा खुलासा या प्रकारचा आहे. सर्व शकावल्यांचा बारकाईनें अभ्यास केल्यास ही गोष्ट सहज पटणारी आहे. प्रस्तुत ग्रंथांत रा. जोशी यांनीं या दिशेनें केलेलें काम वाचकापुढें आहेच. त्यावरून 'सर्व शकावल्यांचें मूळ एक' हा आक्षेपकांचा ' सिद्धांत ' चुकीचा ठरतो.

१४ तोतया मित्तीचा विसंगतपणा. बखरकारांनीं दिलेली शिवजन्माची मित्ती गणिताच्या कसोटीनें चुकीची ठरते हें मागें दाखविलेंच आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म ज्या परिस्थितीत झाला त्या परिस्थितीचें बखरकारांनीं दिलेलें वर्णन कितपत सुसंगत आहे याचें परीक्षण करावयाचें आहे. यासंबंधीचें बखरकारांचें म्हणणें प्रस्तुत ग्रंथांत (पृ. ७१-७८) आलेलेंच आहे. त्यावरून त्याचा सारांश असा

सांगता येतो:—

१ निजामशाही तक्तावरील अल्पवयी बादशहास मांडीवर घेऊन शहाजी राजे मसनदीवर बसू लागले; ही गोष्ट जाघवरावांना सहन झाली नाही. त्यामुळे जाघवरावांनी दिल्लीहून फौज मागविली.

२ या मागणीप्रमाणे दिल्लीहून फौज घेऊन मीरजुमला आला; तेव्हां शहाजी बादशाही मुलें व बेगम यांसह माहुलीस होता; याकरितां मोगली फौजेनें माहुलीस वेढा दिला.

३ सहा महिने युद्ध केल्यानंतर मोगलांपुढें आपला निभाव लागत नाही व (जाघवरावांनीं बुद्धिभ्रंश केल्यामुळे) बेगम आपल्या मुलांसह मोगलांकडे जाणार असें पाहून शहाजीनें विजापूरकरांच्या आश्रयास जाण्याचें ठरविलें.

४ जिजाबाई व संभाजी यांना घेऊन शहाजी माहुलीहून रात्रीच्या वेळीं निघटून जात असतां जाघवरावानें त्यांचा पाठलाग केला. त्या वेळीं जिजाबाई सात महिन्यांची गरोदर असल्यानें तिला घोड्यावरून पळवेना; म्हणून तिला टाकून जाणें शहाजीस भाग पडलें.

५ जाघवरावानें जिजाबाईस सुरक्षिततेसाठीं शिवनेरीस ठेविलें व तेथे जिजाबाई बाळंत होऊन शिवाजीचा जन्म झाला.

बखरीतील मजकूर अनुवाद रूपानें पांच कलमांत सांगितला. आतां प्रत्येक कलमाचा स्वतंत्रपणें विचार करूं.

१ शके १५४८।४९ मध्ये निजामशाही तक्तावर अल्पवयी बादशहा नव्हता; उलट तो घटिंगण, खीलंपट, व व्यसनी असा असल्याबद्दल इतिहासकारांत एकवाक्यता आहे. (पृ. २३७ टीप पहा). तेव्हां त्याला मांडीवर घेऊन बसण्याचा प्रसंग शहाजीवर येणें अगर त्या वैभवाबद्दल जाघवरावास त्याचा मत्सर वाटणें या दोनही गोष्टी अशक्य कोटीतल्या आहेत. या बुद्धाने निजामशहाला फत्तेखानानें शके १५५३ मध्ये मारला; त्यानंतर निजामशाही तक्तावर अल्पवयी मुलगा आला व त्यानंतर दोन वर्षांनीं त्या मुलाला मोगलांनीं कैद केल्यावर शहाजीनें पुनः एक पोर निजामशाही तक्तावर उभारलें (पादशाहा नामा व १९१७ सपटं. च्यामॉडर्न रिन्थूमधील प्रो. सरकार यांचा लेख पहा.). सारांश, निजामशाही तक्तावर शके १५५३ नंतर पोरवयाचे बादशहा होते; १५४८ मध्ये नव्हते.

२, ३, ४ कलमांत सांगितलेली परिस्थिति खरी ठरण्यास शहाजी माहुलीस वेढला जाण्याचा काळ शके १५४८ हा पाहिजे; पण तो प्रसंग यानंतर दहा वर्षांनीं म्हणजे शके १५५८ मध्ये आला. ही गोष्ट (इ. व्हा. ७ पृ. ६०) बादशहानामा^१ व बुसातिने सलातीन (हिं. बु. पृ. ४९४) यांत असंदिग्ध भाषेत नमूद केली असून ती प्रो. सरकार (मॉ. रि. १९१७ सपटं. पृ. ३५३)

व राजवाडे (राधा. चं. पृ. ५५) व खरे यांनी मान्य केलेली आहे. यामुळे ही माहुलीच्या वेढ्याची १५५८ मधली हकीकत बखरकारांनी गफलतीने १५४८ मध्ये आणून ठेवली असे म्हणावे लागते.

या ठिकाणी आक्षेपकांनी अशी एक तक्रार पुढे आणली आहे की, “जेथे शका-बलीतील एक शिवजन्म शक खरा मानण्यासाठी या मुसलमानी तवारिखा प्रमाण मानून आपल्या बखरीतील शहाजीजाधवरावांची झुंज अप्रमाण मानावी, असे आपटे सांगतात. परंतु तवारिखकार तरी इतिहास-लेखनाची कला आमच्या बखरनविसापेशां काय अधिक शास्त्रीय पद्धतीने शिकलेले होते ! ! दोघेहि जवळ-जवळ सारखेच. जर सरसपणा असलाच तर तो आमच्याच पूर्वजांमध्ये विशेष दिसतो; आणि म्हणूनच अन्य मजबूत पुराव्याच्या अभावी आमचा स्वाभिमान व आमचा पूर्वजाभिमान मुसलमान लेखकांचे लेख या बाबतीत प्रमाण मानू देत नाही. *”

आक्षेपकांच्या या तक्रारीस असे उत्तर आहे की, ही त्यांची स्वाभिमानाची व पूर्वजाभिमानाची कल्पना फारच थोड्याना मान्य होईल; निदान संशोधन-क्षेत्रांत तरी तिचा आश्रय कोणासही करतां येणार नाही. कारण ऐतिहासिक प्रभांचा निर्णय करतांना समकालीन साक्षीदारांचे महत्व अव्वल दर्जाचे व दीडशे वर्षांनंतर मागली हकीकत सांगणाऱ्या साक्षीदारांचे महत्व दुय्यम दर्जाचे हे सहज समजण्याजोगे आहे. तेव्हा “आमचे बखरनवीस तवारिखकारांपेशां काय कमी शिकलेले?” हा प्रश्न अप्रासंगिक ठरतो. वस्तुस्थिति अशी आहे की, आक्षेपक म्हणतात त्याप्रमाणे येथे स्वाभिमानाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. बखरकार जसे आमचे पूर्वज तसे शकावलीकार व शिवभारतकार हेही आमचे पूर्वजच नव्हेत काय ? आणि जर ते आमचे पूर्वज आहेत व ते शिवकालीन आहेत तर पूर्वजापूर्वजांमध्ये मतभेद आला व समकालीन पूर्वजाला मान दिला तर त्यांत स्वाभिमानाची हानि काय म्हणून व्हावी ? अशा वेळी समकालीन मुसलमानांचे लेख जसे कां घरूं नयेत ? मुसलमानी लेखकांनी आत्मप्रीटी मिरविली आहे; मराठ्यांना कमीपणा आणणारी विशेषणे लावली आहेत. याकरितां त्या भागांत त्यांच्या आत्मस्तुतिपर भागातील मजकुरांतला ‘नागपुरी आंकडा’ बाद करण्यास हरकत नाही. पण शहाजीला मोगली सैन्याने माहुलीस केव्हां वेढला याची मिती मोगली इतिहासकारांनी दिलेली खोटी असून ती ८१० वर्षे जाणून बुजून बदलली असेल असे म्हणण्याचे कांहीच कारण दिसत नाही. आणि शकावली व मोगली इतिहासकार यांची या बाबतीत एकवाक्यता आहे एवढ्याकरितां ही मिती खोटी व बखरकारांची याहून भिन्न आहे म्हणून ती खरी असा

फलितार्थ आक्षेपकांच्या म्हणण्यांतून निघू पाहतो ! सारांश आक्षेपकांची स्वाभिमानाची कल्पना शास्त्रशुद्ध नसून विकारदूषित आहे असें म्हणावें लागतें.

४ जाघवरावानें सुरक्षिततेसाठीं जिजाबाईला शिवनेरीस (जुन्नरास) पोंचविलें या बखरकारांच्या म्हणण्यावरहि विश्वास ठेवत नाही. याचें कारण जाघवरावानें श. १५४७ अखेर बंडखोर शहाजहानाचा पक्ष सोडला व तो तेव्हांपासून बादशाही म्हणजे जहांगिराच्या नोकरांत शिरला. आणि जहांगीर मरेपर्यंत (१५४९ अश्वीन) तो तिकडेच होता. त्यानंतर शहाजहान बादशाह होऊन त्यानें निजामशाहीवर ग्वाल्य घरलें तेव्हां म्हणजे शके १५५१ मध्ये तो निजामशाहींत आला. अर्थात् त्याला १५४७ अखेर निजामाच्या राज्यांत शिवनेरीस येण्याचें कारणच नव्हतें. दुसरें असें की, शके १५४८ च्या कार्तिकानंतर शहाजहान नाशकाहून जुन्नरास येऊन राहिला; नंतर महाबतखान त्याला तेथें येऊन भेटला व जुन्नरहून शहाजहान १५४९ च्या कार्तिकांत निघाला. अशा रीतीनें शहाजहानाच्या तळाच्या जागेवर सुरक्षिततेसाठीं जाघवरावानें आपली मुलगी बाळंतपणासाठीं पोंचविणें शक्य दिसत नाही.

1 The Khan Khana, Abdal khan, Jado Rai and Udai Ram, like so many others were in the Imperial service (History of Jahangir by Beni Prasad.)

२ इकबलनामा पृ० २७३, २७९—२८० वेणिप्रसाद यांचें जहांगीर चरित्र

3 According to Tatimma he (Mahabat Khan) had nearly 2000 horse with him when he joined Shah Jahan at Junner (इ. व्हा. ६ पृ. ४३४ टीप.)

४ इ. व्हा. ६ पृ. ४३७. शहाजहान जुन्नरास राहिला होता यास मराठीतहि आघार सांपडतो [सनदापत्रें पृ. ७० पहा]. फारशीत कांहीं ठिकाणी 'खेबर' असें आहे त्या जागी ' जुन्नर ' पाहिजे ही गोष्ट प्रो. वेणिप्रसाद यांनीं सुचविली आहे ती बरोबर आहे. मोडीत जसें 'क' व 'ला' यांचा वाचनांत चूक सहज होते तोच प्रकार या ठिकाणी आहे. बालच्या कोशांत फत्तेखानास Khyber येथें कैदेंत ठेवलें असें म्हटलें आहे तेथें जुन्नर पाहिजे. 'ख' व 'ज' हीं अक्षरें फारशीत सारखीं असल्यामुळें तरीख-इ शिवाजीमधील शिवजन्माच्या संवत्साराचें नांव 'जय' (Jai) असें सांगून टिपेंत 'The word may also be read as khai=kshaya असें प्रो. सरकार यांना म्हणावें लागलें. [१९०७ मार्च मॉडर्न रिव्यू पहा]. सारांश फारशीतील 'ख' आणि 'ज' या अक्षरांच्या वाचनांत घोटाला होऊन कांहीं ठिकाणीं शब्दाचें मूळ खरें स्वरूप समजण्याची पंचाईत तशांना पडते असें दिसतें.

१५ आक्षेपकांची खरी मते—नवाकाळ (१७ एप्रिल १९२५) व विविध-ज्ञानविस्तार (आगष्ट १९२५) यांमधील लेखांवर “वैशाख शु. द्वितीयाच ग्राह्य असा मथळा आक्षेपकांनी दिला आहे व रा. वाकसकर यांनी “ शके १५४९ वैशाख शु. २ ही जुनी तिथि बडोदेकरांस मान्य असून तिचे समर्थन रा. दाजी नागेश यांनी केले आहे ” [वि. ज्ञा. वि. पृ. २६१] अशी आपल्या लेखाच्या प्रारंभी व “ भारतवर्षाला वैशाख शु. २ शके १५४९ हीच तिथि ग्राह्य वाटते ” अशी शेवटी ठासून प्रतिज्ञा केली आहे. पण ही त्यांची खरी समजूत दिसत नाही. कारण द्वितीयाच ग्राह्य म्हणणाऱ्यास तृतीया, पंचमी, पौर्णिमा या मित्या व वद्यपक्ष किंवा क्षय संवत्सर व १५४८ शक देणारे आधार आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ आपण देऊं नयेत हें लक्षांत येण्याजोगें होतें. निदान “ आता हे सतरा साक्षीदार एकमुखानें ज्याप्रमाणें शिवजन्मशक १५४९ देतात त्याचप्रमाणें जन्मतिथि द्वितीयाच देतात कीं काय असें कोणी विचारिल. पण तूर्त शकाची वाटाघाट चालू असतांना तिथीला महत्व देऊन शक नाकारण्यांत कांहीं अर्थ नाही; आणि तसाच प्रसंग येऊन तिथिनिश्चय करण्याचा समय आला तर चंद्रबळ पाहून विद्वानांच्या मतानें तो सहज करतां येईल ” [नवाकाळ १७।४।२५] असा चंद्रबळ पाहण्याचा हवाला देणाऱ्या लेखाखाली सही करण्यापूर्वी तरी त्यांनी लक्षपूर्वक पहावयास पाहिजे होतें. त्याचप्रमाणें रा. गोविंदराव सरदेसाई यांची गणना आक्षेपकांमध्ये मला करावी लागली आहे तरी हें नमूद करणें न्यायाचें आहे कीं त्यांनी १४।४।२५ रोजी “ शिवजन्माचा शक १५४९च खरा अशीहि आमची बालंबाल खाली नाही; म्हणून तूर्त अनिश्चितपणांत आजपावेतो चाललेला प्रघात बदलूं नये एवढेंच आमचें म्हणणें आहे ” असें मला पत्रद्वारें कळाविलें होतें; व त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे ६।९।१९२५ रोजी “ आताच्या उपलब्ध पुराव्यांत इतर सर्व आधारापेक्षां जेथे शकावली व शिवभारत यांचें प्रामाण्य मला निःसंशय अधिक वाटतें. तथापि शिवजन्मकालासंबंधी एकदम निश्चित मत बनविण्याइतकी या पुराव्याची योग्यता अजून मला वाटत नाही. शहाजीचा दहा वर्षांचा आयुक्रम फारसीतील जास्त कागद धुंडाळून प्रो. जदुनाथ सारख्यांनी ठरवून दिला पाहिजे ” असें रा. सरदेसाई यांनी मला पुनः लिहिलें आहे. त्याअर्थी जेथे शकावली व शिवभारत यांचें प्रामाण्य व शहाजीचरित्रास फारशी आधारांचें महत्व या गोष्टी रा. सरदेसाई यांना मान्य असून फक्त शिवजन्मतिथीबद्दल त्याचें मत अनिश्चित स्थितीत आहे असें म्हणतां येईल, रा. वाकसकर व रा. दाजी नागेश यांच्याप्रमाणें फारशी आधार मान्य करण्यांत “ स्वाभिमान व पूर्वजाभिमानाला घक्का बसतो ” असें इतिहासाभ्यासी रा. सरदेसाई यांस वाटत नाही हें उघड आहे. तात्पर्य बखरकारांनी “ वैशाख शुद्ध द्वितीयाच ” दिली आहे अगर तीच

“ग्राह्य” आहे असें मथळ्यांत मात्र आहे पण तें एकाच्याही मताचें निदर्शक नाहीं.

रा. सरदेसाई यांनीं जेघे शकावली व शिवभारत यांचें प्रामाण्य मान्य केल्या-
नंतर शिवजन्मतिथीबद्दल शंका राहूं शकत नाहीं हें सांगण्यासाठीं मी त्यांना अशी
सूचना करतो कीं,

१ तिथिनिर्णयाच्या कार्मी गणिताची कसोटी महत्त्वाची असते.

२ शिवभारतांतील मजकूर छत्रपतीच्या दरबारांत वावरणाऱ्या माहितगार
ग्रंथकारानें त्यांच्या अनुशेवरून लिहिलेला म्हणून पूर्णपणें विश्वसनीय आहे.

३ जेघे शकावलींत कांहीं हस्तदोष अगर चुका असल्या तरी त्या कोठें
आहेत व कोठे नाहींत हें ठरविण्यास साधन आहे.

४ जेघे शकावलींतील कांहीं नोंदीबद्दल संशयास जागाच नाहीं; व अशा-
पैकी शिवजन्मार्चा त्यानें दिलेली तिथी आहे. याचें कारण ती अस्सल जन्म-
टिपणावरून नकललेली आहे; म्हणून गणितदृष्ट्या बरोबर आहे. शकावलींतील
इतर जन्मभित्या व राज्याभिषेक मिति याही अशाच आहेत.

५ मुसलमानी लेखकांचे आधार शहाजांच्या हालचाली ठरविण्यास उपयोगी
पडतील. पण शिवजन्ममितीबद्दल त्यांचे आधार सांपडणें कठिण दिसतें. त्या-
अर्थी प्रो. सरकार यांच्या मताकरतां येथें यांबण्याचें प्रयोजन नाहीं.*

१६ प्रो. सरकार—प्रो.सरकार यांना सामान्यतः शिवचरित्रविषयक मराठींत
प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक सामुग्री महत्त्वाची वाटत नसून त्यांचा भर पारशी
ग्रंथावर आहे. याचें कारण त्यांच्या मतें शिवाजी व संभाजी यांच्या चरित्रास
उपयोगी पडणारे असे समकालीन कागदपत्र मराठींत मुळींच नसून ते इंग्रजी
व पारशी भाषेंतच आहेत. ते म्हणतात—

The only contemporary records of Shivaji's and even
Shambhuji's times that now survive are in English and
Persian and none at all in Marathi.....On the other
hand the Persian (and to a lesser extent English)
sources were absolutely contemporary, promptly re-
corded fully detailed and dated and carefully preserved.

बखरी संबंधी त्याचें मत असें आहे:—

* उत्सवाची चालू वहिवाट बदलूं नये असें रा. सरदेसाई यांना वाटतें तें
ठीक आहे; कारण त्यांच्या मतानें हा प्रश्न अनिश्चित स्थितींत आहे. पण सर्व
विचार करून खरी मिति कोणती याबद्दल ‘बालंबाल’ खात्री झाल्यावर देखील
केवळ चालू वहिवाट म्हणून ‘तोतया मितिंस’ चिकटून राहणें इतिहासदृष्ट्या
मान्य होण्याजोगें नाहीं.

These so called bakhars are evidently the production of some ignorant, credulous, dull-brained writers and not the work of any clever minister of state or scholarly author. They do not make the least pretence of being based upon contemporary written records or authentic state papers. They carry on their faces the suggestion that they were composed after the intellectual brilliancy caused by the Peshwa's rule had passed away and before the rise of the modern school of sound and critical Marathi historians under Khare and Sane, Rajwade and Sardesai. I hazard a guess that they were written between 1820 and 1840 or '50—though the kernel of some of them (almost equally legendary or inaccurate) may have been put down in writing about 1770-1790.

जेथे शकावलीसंबंधाने मात्र प्रो. सरकार यांचे मत असे आहे.

“ Zedhe chronicle is the most valuable and authentic contemporary record of Shivaji and his ancestors. Exact dates are given in every case. It was published in 1918 and hence the idea of deliberate modern fabrication cannot be suggested.” “ There are some evident mistakes which we can detect with the help of English and Persian sources; but they were due to the copyist and not to any deliberate fabrication. It contains some correct data which no forger could have known. The dates are given in the Hindu luni-solar era of the Deccan and defy conversion to the Julian calendar except approximately.” (Shivaji & his times p. 452).

तथापि जेथे शकावलीतली शिवजन्मातीथि चूक आहे असे त्यांनी चरित्र-विषयक ग्रंथांत टिपेत म्हटले आहे; व त्या म्हणण्यास आधार दिला नाही. त्यांची समक्ष गाठ पडल्यावेळी या विषयावर माझे बोलणे झाले. त्यावरून “ इब्राहिम आदिलशाह मरण पावला वगैरे मजकूर शके १५५१मध्ये आहे; तो तेथे नको; त्याअर्थी त्या शकांतिल नोंदीत कांहीं घोटान्या झाला असण्याचा संभव आहे” अशा अर्थाचा त्यांचा आक्षेप दिसला. त्यास माझे उत्तर असे आहे की १५५१ मध्ये ‘मुरार जगदेव कारभारी’ झाला हे सांगण्याचाच शकावलीकारांचा तेथे हेतु आहे. इब्राहिम आदिलशाह मेला वगैरे वाक्ये तेथे

खुलाशादाखल आहेत. तथापि ही 'दूरान्वय' पद्धति या ठिकाणी घ्यावी किंवा नाही याविषयी संशय घेण्यास जागा असल्यामुळे 'शकावलीकार येथे चुकला आहे' असें मान्य केलें तरी त्या चुकीचा संसर्गदोष शिवजन्मतिथीस कां बाधावा ? कारण इब्राहिमाचा मृत्यू व शिवजन्मतिथी यात कार्यकारण-भाव कार्हीच नाही; आणि इब्राहिमाच्या मृत्यूच्या उल्लेखात शकावलीकारानें तिथी वार दिला नसल्यामुळे ती नोंद (शकावलीची कडक परीक्षा घेतांना) संशयित सदरांत घालतां येईल. पण शिवजन्मतिथीची नोंद मात्र तशी नाही. तिच्यांत तिथी, वार, नक्षत्र वगैरे सर्व तपशील असून त्याचा १५५१शी गणितदृष्ट्या उत्तम मेळ आहे; त्याअर्थी येथे नकलकाराची किंवा शकावलीकारांनी चुक झाली नाही हें निश्चितपणें म्हणता येते. शिवाय शिवभारतासारख्या ग्रंथाचा या मितीस उत्तम आधार आहे हेही लक्षांत ठेवलें पाहिजे.

तथापि प्रस्तुत वाद उपास्थित झाल्यानंतर प्रो. सरकार यांनी अद्याप आपले मत जाहीर केलें नाही. याकरितां यापेक्षा जास्त विस्तार येथें करण्याचें कारण नाही. जेथे शकावलीतल्या नोंदी 'विश्वसनीय व समकालीन' लेखकाच्या आहेत; त्या बनावट (forgery) नाहीत व त्यांत चुका असतील त्या 'नकलकाराच्या' आहेत या तीन गोष्टी प्रो. सरकार याना मान्य आहेत त्याअर्थी ते शकावलीचें सूक्ष्म अध्ययन करतील तसतसे त्यातील शिवजन्मतिथी बिनचूक असल्याचें त्यांच्या निदर्शनास येईल असा माझा अंदाज आहे. शकावलीतील नोंदी मराठी पद्धतीनें तिथ्यात्मक आहेत यामुळे त्यांच्या इंग्रजी तारखा ठराविणे कठिण पडते अशी त्यांनी तक्रार केली आहे. पण खरे व पिले यांच्या ज्ञान्या झाल्यापासून हीही अडचण राहिली नाही.

१७ तोतया मितीची तरफदारी—शिवजन्माची खरी मिती अमान्य करून बखरकारांनी दिलेल्या तोतया मितीची तरफदारी करण्यासाठीं आक्षेपकांनी अनेक मुद्यांवर पूर्वपक्ष केलेला आहे. यासाठीं त्यातील मुख्य मुद्यांचा विचार येथें 'आक्षेप' व 'उत्तर' रूपानें देतो.

आक्षेप—एक्याणव कलमी (रायरीची बखर) शिवाजीच्या मृत्यूनंतर त्वरितच लिहिली आहे. ही बखर हळी शिवकालीन लेखसंग्रहांत सर्वांत प्राचीन आहे. (केसरी १२।५।२५)

उत्तर—ही बखर सवाई माधवरावांच्या कारकीर्दीतली आहे. कारण तिच्यांत व्यंकोजीचे तीन मुलगे मरून तिसऱ्याचा म्हणजे तुकोजीचा वंश 'हाली असें' असें बखरतिच आहे. (पृ. १३ पहा.)

आक्षेप—एक्याणव कलमी बखर दोन तीन ठिकाणी छापली आहे. त्या सगळ्या प्रतींत वरील मजकूर नाही; अर्थात् ज्या प्रतींत वरील मजकूर आहे ती तेवढीच प्रत इतर प्रतींहून अर्वाचीन ठरेल. नकलकारानें नकल करतांना आपला

शहाणपणा दाखविण्यासाठी स्वतःची माहिती मध्ये घुसडून दिली. परंतु तेवढ्यावरून मूळ प्रतीचा काळ अलीकडे ओढणें बरोबर नाही. (विविधशा० १९२५ आगष्ट पृ. ३६५).

उत्तर—आक्षेपक सुचवितात त्याप्रमाणें येथें पळवाट निघण्यासारखी नाही. कारण ज्या भारतवर्षातील प्रतीत तुकोजीच्या वंशाचा उल्लेख नाही त्या प्रतीत ' मधली १६-१७ कलमें गहाळ ' असा स्पष्ट शेर आहे व हा गहाळ भाग 'प्रभात प्रतीत' दिलेला असून त्यांत वादविषयक मजकूर आहे; त्याचप्रमाणें या बखरीचें फारशी भाषांतर तरीख-इ-शिवाजी यांतहि हा उल्लेख आहे. तेव्हां तो भारतवर्षाच्या गहाळ झालेल्या भागांत होता हें निःसंशय आहे. इतक्याहि उपर 'गहाळ भागांत काय असेल आणि काय नसेल याचा अंदाज खात्रीपूर्वक असा कोणी करावा ?' अशी शंका घेऊन भारतवर्षांत छापलेलाच मजकूर पुराव्यांत घ्यावा असे कोणाचें म्हणणें असेल तरी त्यास उत्तर आहे तें असें की, या प्रतीत शिवजन्माची मिति "शके १५५९ क्षय संवत्सरे वैशाख शु. ५ चंद्रवार. " अशी दिली आहे. त्या अर्थी " वैशाख शु. २ च ग्राह्य " म्हणणाऱ्यांना यांतील शक, संवत्सर, तिथी व वार हे सर्व सोडून फक्त " वैशाख " महिनाच तेवढा बरोबर असें म्हणावें लागेल !

आक्षेप—शिवाजी व व्यंकोजी यांच्यांत वैमनस्य वाढत गेल्यावर व व्यंकोजीनें बापाची सगळीच जहागीर गिळंकृत केल्यावर आपलेंच करणें न्याय्य आहे असें दर्शविण्यासाठी आपण वयानेहि मोठें आहोंत असें सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यानें केला असेल; व आपण वयाने मोठे आहोंत म्हणजे शिवाजी लहान आहे, हें व्यंकोजीस सिद्ध करावयाचें होतें व एतदर्थ त्यानें शिवजन्माचा शक १५५१ हा अस्तित्वांत आणला असावा. हा सर्व प्रकार शहाजीच्या मृत्युनंतर घडला. ही शंका घेण्याचें कारणहि येथेंच नमूद करून ठेवणें भाग आहे. वाडगोंडपूरच्या लढाईत व्यंकोजीचा पराभव केल्यावर शिवाजीनें त्यास जें पत्त लिहिलें त्यांत घडलेला प्रकार अनिष्ट झाला. आतां तरी पत्र पावतांच अर्धा वाटा वडीलकीसुध्दां या असें लिहिलें आहे. यांत वडीलकीसुध्दां हे शब्द चित्य आहेत; व यावरूनच व्यंकोजीनें काहीं तरी युक्तीनें वडीलकीहि लाटली होती असें दिसतें. (वि. शा. वि. १९२५ आगष्ट पृ. ३६४).

उत्तर ' हा सर्व प्रकार शहाजीच्या मृत्युनंतर घडला ' असे आक्षेपकच म्हणतात व जेथे त्यापूर्वी १५ वर्षे म्हणजे शके १५७१ मध्येच पुण्याकडे आले व शेवटपर्यंत शिवाजीच्या बाजूस राहिले. त्या अर्थी व्यंकोजीच्या या युक्तीत जेथे सामील असणें शक्य नव्हते. मग त्यांच्या शकावलीत १५५१ हा जन्मशक कसा आला ? राज्याभिषेक शकावली १५९६ मध्ये लिहिली; ती पुण्याच्या होनप देशपांडे घराण्यानें लिहिली आणि शिवभारत तर नेवाशाच्या परमानंदानें लिहिलें;

व शिवाजीला जन्म देणारी जिजाबाई या सर्व लेखांच्या वेळीं ह्यात होती; असें असून त्यांनीं शिवजन्म शक १५५१ असा कां सांगितला आहे ? राज्याभिषेकानंतर व्यंकोजीनें प्रयत्न केला म्हणावा तर शिवाजीनें त्यास ' चिंगीव ' म्हटलेंच आहे; व त्या वेळचे तंजावरास असलेले जेसुइट लोक शिवाजीला ' वडीलभाऊ ' असें उल्लेखित असलेलीं अस्सल पत्रें भा. इ. मं. च्या गेल्या संमेलनांत फादर हिरास यांनीं वाचून दाखविलीं. त्याचप्रमाणें व्यंकोजीचा मुलगा शाहाजी याच्या पदरचा कवि ' जननतः ' म्हणजे जन्माने संभाजी, शिवाजी व एकोजी असा शाहाजीच्या मुलांचा क्रम होता (पृ. १३१ श्लोक १३ पहा) असें असदिग्ध भाषेत सांगतां. आणि खुद्द तंजावरचा शिलालेख देखील शिवाजी ' वडील ' असेंच म्हणतो. यावरून वयानें आपण वडील आहों असें सांगण्याचा व्यंकोजीचा प्रयत्न असल्याबद्दल कोठेंच पुरावा नाही. वर उल्लेखलेल्या पत्रांत ' वडीलकीसुद्धां ' अर्था वाटा असें म्हटलें आहे त्याचा अर्थ निमा वाटा देण्यानें तंटा मिटणार नाही तर तुम्हांपेशां भी वडील असल्यामुळें वडील भावास निभ्याहून अधिक वाटा घेण्याचा वतनदारांत व जहागीरदारांत जो सांप्रदाय आहे त्याप्रमाणें माझ्या वडीलकीचा जास्तीचा वाटा तुम्हां दिला पाहिजे हे व्यंकोजीला बजाऊन सांगण्याचा शिवाजी महाराजांचा हेतु या पत्रांत उघड दिसून येत आहे. त्या अर्थी आक्षेपकल्पित व्यंकोजीच्या व्यूहाचा पुरावा कोठेंच नाही.

आक्षेपः—खंड २० ले. २३७ मध्ये " सालमजकुराकारणें मा दादाजी कोंडदेव सुभेदार यासी देवाज्ञा जाली म्हणउनु महाली कागकुनु ताज्या खुर्दखताचा उजूर करिताती " असा मजकूर आहे व 'सनदापत्रें' यांतील पृ. १११ वर अशाच अर्थाचा मजकूर आहे. त्यावरून रा. चांदोरकर यांनीं १५६९ हा दादाजी कोंडदेवाचा मृत्यु शक ठरविला आहे (भा. इ. सं. मं. चें त्रैमासिक १८४३ पृ. १०). त्या ठिकाणीं ' सालमजकुराकारणें ' याचा संबंध ' महाली कागकुनु ताजा खुर्दखताचा उजूर करिताती ' या वाक्यांशीं जोडावा. म्हणजे दादाजी शक १५६९ तच मृत्यु पावला अशी निराधार कल्पना करण्यास कारण राहणार नाही.....व यावरूनहि शिवाजीचा जन्म शक १५४९ तच ठरतो (नवाकाळ २६ एप्रील १९२५).

उत्तरः—वरील पत्रावरून दादाजीचा मृत्युशक रा. चांदोरकर यांनीं ठरविला आहे तो निश्चित आहे. त्यावर आक्षेप घेतां येत नाही. पण वादाकरितां आक्षेपकांच्या म्हणण्याप्रमाणें यथे दूरान्वय घेतला तरीहि १५४९ चा जन्म सिद्ध होत नाही. कारण त्यांना बखर्गीतील ज्या विधानांच्या समर्थनासाठीं हा काटाटोप करावयाचा आहे ती वाक्ये अशीं आहेतः—

(१) फारेस्टची रायरीची बखर पृ. ९:—

Shivaji Raja who was then sixteen years old sorrowed greatly at the death of Dadaji.

(२) एक्याणव कलमी बखर (प्रभातप्रत पृ. १३)—त्याउपर दादाजी कोंडदेव याणी बंदोबस्त कारभार येखतियारीचा केला. त्यांचा मृत्यू जाला ते समयीं सोळा सतरा वर्षांचे शिवाजी राजे होते. ”

(३) मराठी साम्राज्याची छोटी बखर पृ. १५:—दादाजी मृत्यु पावले शिवाजी राजे सतरा वर्षांचे ते समयीं होते.

य.वरून या आक्षेपकांना आधारभूत असलेल्या बखरकारांच्या मते दादाजीच्या मृत्युसमयीं शिवाजीचे वय १६।१७ वर्षांचे होते. याचा अर्थ १६ वर्षे पुरी किंवा १७ पुरी असा होईल आणि शिवजन्म १५४९तला धरल्यास १५४९+१६ किंवा १७=१५६५ किंवा १५६६ हा दादाजीचा मृत्युशक येईल. पण खं. १६ पृ. ३६ लेखाक २० हें दादाजी कोंडदेवानें पाठविलें असल पत्र आहे व त्याची मिति १५६७ पौष शु. ४ आहे. तेव्हा शिवजन्म १५४९ शकांत धरून दादाजी कोंडदेव १५६५ किंवा १५६६त मेला असें सांगणारे बखरकारांचे विधान चूकच धरलें पाहिजे.

१८ तोतया* मितिची उपपत्ति:—१५४८, १५४९ व १५५९ हे शक, रक्ताक्षि, प्रभव, विभव आणि क्षय हीं संवत्सरे, आणि वैशाख महिन्याच्या शु. २, ३, ५, १५ किंवा वद्य २ या मित्या शिवजन्माच्या म्हणून बखरकारांनी दिल्या. याची उपपत्ति कशी लावावयची असा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतो. त्याचें उत्तर असें आहे कीं, बखरकारांच्या म्हणण्यात इतकें वैचित्र्य असल्यामुळे सर्वांच्या चुकांची उपपत्ति एकाच प्रकारानें लागणार नाही. यांत कांहीं बखरकारांच्या लिहिण्यांत हस्तदोष असणाचा संभव आहे. उदाहरणार्थ १५४९ च्या जागी १५५९, 'शुद्ध' च्या जागी 'वद्य'. संवत्सराची विविधता मात्र या पद्धतीनें व्युपादिता येत नाही; कारण 'प्रभव' च्या जागी 'क्षय' किंवा 'रक्ताक्षि' हे शब्द हस्तदोषानें आले असें केव्हांही म्हणता येत नाही. वैशाख

* आपल्या मतानें एक मिति खरी ठरल्यानंतर इतर मित्यांचा निर्देश करण्यास राजवाडे यानीं 'बनावट' हें विशेषण योजलें असून, आक्षेपकांनीं आपल्या लेखात 'तोतया मिति' हा प्रयोग नव्यानेंच केलेला आहे. पैकीं 'बनावट' शब्दांत जाणून बुजून खोटी मिति देणें अशा अर्थाचा ध्वनि निघतो तो मला नको आहे; व 'तोतया' ची बाजू उचलण्याची बुद्धि न कळत प्रामाणिकपणानें बखरकारांना हाणें संभवनीय होतें हें दर्शविण्यासाठीं मी आक्षेपकांनीं योजलेला शब्दप्रयोग पसंत केला आहे.

शुद्ध २ किंवा ५ या मित्या बऱ्याच बखरकारांनी दिल्या आहेत; पण त्याबरोबर त्यांना वार दिले असून तिथिवाराचा मेळ नाही त्याअर्थी त्यांना अस्सल जन्माटपण पहाण्यास मिळाले नव्हते हे निश्चिन आहे. * मात्र बखरकारांच्या वेळी शिवाजी महाराजांची म्हणून एक कुडली रूढ होती (पृ ५ पहा.) ती पाहून कोणासही रविचंद्रांच्या स्थानांवरून वैशाख शुद्ध २ ते ५ पर्यंतच्या मिया सुचणे अगदी साहाजकच आहे. या खेरीज भोसले घराण्यांतले एवढे शिवकालीन टिपण बखरकारांना मिळाले असले तर त्यावर मुलाचे नाव लिहिलेच पाहिजे असा त्या वेळचा संप्रदाय दिसत नमल्यामुळे (पृ. २२७ पहा.) ते टिपण शिवाजी महाराजांचे म्हणून बखरकारांना वाटले असेल असाहि संभवते. या खेरीज दादाजी कोंडदेवाचा मृत्यु कांहीं बखरकारांनी शके १५६६ असा दिला असून त्यावेळी शिवाजीमहाराज १७ वर्षांचे होते अशी त्यांनी दिलेली माहिती परंपरागत असल्यास त्यावरून १५६६-१७=१५४९ हा जन्मशक त्यांनी घेतला असण्याचाही संभव आहे. वरील कांहींशा आधारावर उभारलेल्या तर्काखेरीज शुद्धकल्पनेच्या क्षेत्रांत शिरून मंत्रतंत्रांच्या वजारणमारणाच्या भीतीने खोटा शक रूढ केला असेल अशी विचारसरणी कित्येक प्रमुख आक्षेपकांनी मजपुढे तोंडी वादांत मांडली आहे. पण हे कल्पनातरंग त्यांनी जाहीररीतीने लिपिनियंत्र केले नाहीत व तोतया मिति एकाहि शिवकालीन कागदांत प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षपणे सांपडत नाही तोंपर्यंत वर सुचविलेल्या व्युत्पत्तीचा विचार

* चिटणीसांना बखर लिहितांना सातान्याच्या राजवाड्यातील दप्तर खुले होते त्याअर्थी त्यांना शिवगाहीतील मित्या ठरविण्यास उपयोगी कागद मिळाले असतील, असा कित्येकांचा समज दिसतो. परंतु रा. वा. सी. बट्टे यांनी दाखविल्याप्रमाणे असे कागद त्यावेळां उपलब्ध नव्हते असे म्हणण्यास उत्तम आधार आहे. शाहू महाराजांची रोजनिशी खं. १ पृ. ४१ पहा. शिवकालीन कागदपत्र सातारच्या दप्तरात नाहीत असा शेरा प्रत्येक सदरापुढे या यादीत मारलेला आहे. उदाहरणार्थ पुढील नोंद पहा " १ शामराज निळकंठ राजेकरः—कधी नेमले त्याजबद्दल शाहूदप्तरी दाखला नसोन कागदपत्र दप्तरी नाहीत. शिवाजी महाराजांने कारकीर्दीत हे पेशवे होते म्हणोन प्रतापसिंह महाराज यांचे खाजगी दप्तरी एक याद आहे त्यांत लिहिले आहे. सरजाम शिबेबद्दलचे कागद दप्तरी नाहीत." इतिहाससंग्रहातहि अशाच यादी आहे. त्यावरून सातारच्या दप्तरांत जुन्यांत जुना कागद म्हणजे राजशक ८ चा (संभाजीच्या कारकीर्दीतला) होता. शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत अष्टप्रधान कोण होते याची एक मोघम यादी प्रतापसिंहांनी तयार करविली होती, असे म्हणता येते व याखेरीज औरंगजेबाने पाठाविलेली कांहीं पत्रे त्यांचे दप्तरी होती.

करण्याचें कारण नाहीं. शेवटीं प्रो. पोतदार यांनीं सुचविल्याप्रमाणें हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, खी मित्ती निश्चित करणें आणि तोतया मित्तीची व्युत्पत्ति लावणें हे प्रश्न अगदीं निरनिगळे आहेत. त्यांपैकी एक निश्चित झाला तरीहि दुसरा सुटेल असें नाहीं. कारण आपण अशी कल्पना करूं कीं शहाजीचें अस्सल पत्र सापडून त्यांत शिवाजी महागाजांचा जन्म शके १५५१ फाल्गुन कृ. ३ या दिवशीं झाल्याचें लिहिलेले आढळलें; तर त्यावरून जेथे मित्तीस चांगला दुजोरा मिळेल; पण चिटणिशी मित्ती कशी रूढ झाली हें कोडें सुटणार नाहीं तें नाहींच ।

१९ अग्रस्तुन आक्षेप—शिवजन्माचा वाद वर्तमानपत्रांतून व मासिकांतून चालला असतां माझ्या व पुणेकरांच्या वागणुकीसंबंधी व्यक्तिविषयक बरेच मुद्दे आक्षेपकांनीं मांडून वाचकांचें मन आमच्या हेतूविषयी क्लुषित करण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, नव्या कान्ठांतलिल लेखांत असें सुचविलें आहे कीं १५५१ ही मित्ती रूढ करण्यासाठीं कित्येक वर्षांपासून लोकमत तयार करण्याचे प्रयत्न आडमागिने चालले होते; शिवकालीन जंत्री याच हेतूनें १५५१ पासून छापली व १५४९ च्या मित्या त्यांत दिल्या नाहींत; इतिहासमंजरीत मी १५५१ ही मित्ती दिली; पुणेकरांनीं उत्सवाची तिथी बदलण्यापूर्वी ' सगळे आधार पाहिलेच नाहींत ' (के. २८ ए. १९२५ रा. दा. ना. आपटे यांचें पत्र); हे आरोप आक्षेपकांनीं वादाच्या भरांत केले आहेत व त्यांचा संबंध शिवजन्मतिथिनिर्णयाशीं साक्षात पोचत नाहीं हें त्यांनाहि मान्य होईल अशी माझी समजूत आहे. त्याचप्रमाणें ' फाल्गुन ' शब्दावर कित्येकांनीं कोट्या केल्या आहेत त्यांचाहि संबंध या वादाशीं पोचत नाहीं व याकरितां या अप्रासंगिक आक्षेपाचा विचार मी या ठिकाणीं करित नाहीं.

२० आभार—शेवटीं या विषयाचा उहापोह होऊन साधकबाधक प्रमाणें पुढें आर्त्थी व या प्रश्नास वर्तमानपत्रे व मासिकें यांनीं आपली महत्त्वाची जागा देऊन लोकांत या विषयाची जगृती ठेविली याचें श्रेय त्या त्या वर्तमानपत्रकारांना व मासिककारांना तर आहेच पण त्याहीपेक्षां बडोद्याच्या तीन विद्वांनांनीं परिश्रमपूर्वक आपली बाजू मांडली याबद्दल त्यांचे आभार मानणें अवश्य आहे. रा. सरदेसाई यांनीं १७ आधार काढून, रा. वाकसकर यांनीं जेथे शकावलीतल्या चुका दाखवून आणि रा. दाजी नागेश यांनीं तोतया तिथीची बाजू उत्तम कसलेल्या वकीलास साजेशा पद्धतीनें मांडून वादाचे मुद्दे निश्चित करण्यास फार मदत केली आहे. या प्रत्येक मुद्यास मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे; त्यानें आक्षेपकांचें समाधान झाल्यास ठीकच आहे; पण त्याचे कांहीं जुने आक्षेप अद्याप गिळक असल्यास किंवा त्यांना नवे सुचले असल्यास ते त्यांनीं पुढें मांडण्यास उशीर करूं नये अशी माझी बाह्यीर विंतांत आहे.

२१ उपसंहारः—या वादाचा निष्कर्ष योडक्यांत सांगता येतो तो असाः—

शिवभारत व जेथे वगैरे शकावल्या शिवकालीन आहेत.

त्यांतील अत्यंत विश्वसनीय भागांपैकी शिवजन्माची मिती असून ती गणितदृष्ट्या बिनचूक आहे.

∴ ती खरी आहे.

याच्या उलट आक्षेपकांना असे सवाल करता येतात की

(१) तुमच्या मते शिवजन्माची मिती कोणती तें निश्चितपणे सांगा.

(२) ती कोणत्या ग्रंथांत बिनचूकपणे सांगितली आहे त्या ग्रंथाचे नांव सांगा.

आणि (३) त्या ग्रंथांतील मजकूर प्रमाणशास्त्राच्या कसोटीस उतरणारा आहे असे विस्तृतपणे दाखवून द्या.

दत्तात्रय विष्णु आपटे.

३७ श्रीसमर्थ रामदासस्वामी

आणि

क्षेत्र महाबळेश्वर.

शके १५५४त श्रीसमर्थानीं आरंभलेली 'भरतखंडाची आठणी'(स.प्र. ३।५) संपन्न शके १५६६ त कृष्णातीरास जगदुद्धारकार्याचा प्रारंभ केला. श्रीहनु-मंतस्वामी लिहितातः—“ शके १५६६ तारण संवत्सरी [खरे जंत्रप्रमाणें तारण येतो] वैशाखमासी कृष्णातीरीं आले. ते प्रथम महाबळेश्वरीं येऊन तेथें वास केला. (गो. प्र. भाग ५ पृ. ५८).” तेथून कदाचित् गंगाप्रदक्षणा करून मग मसुरास 'ब्रह्मपुरी' योग्य स्थळसे पाहून श्रीरघुपतींचा उत्साह शक १५६७ पार्थिव संवत्सरीं त्यांनी आरंभिला. पुढें चाफळास श्रीस्थापना वगैरे व्याप वाढविला. परंतु खालीं मैदानांत कार्याचा पसारा मांडण्यापूर्वी समर्थानीं श्रीमहाबळेश्वरीं वास केला असावा व तेथील मारुतीची स्थापनाहि केली असावी.

समर्थ महाबळेश्वरीं रहात असत याला दुसरीं प्रमाणें पुष्कळ देतां येतील. परंतु आज साक्षात् त्यांच्याच मुखांतून प्रगटलेलें एक प्रमाण दाखविण्यासाठीं हें टिपण लिहिलें आहे.

श्रीरामदासांची कविता प्रथम खंड या रा. देव यांनी संपादिलेल्या अद्वितीय ग्रंथांत पृ. ४१० वर पुढील समर्थवाणी आढळतेः—

महाबळी अतीबळी । भीम भैंग पराक्रमी ।
 सुंदरा पंचगंगा त्या । कृष्णा वेण्या सरस्वतीX ॥ १ ॥
 गार्हत्री सावित्री ब्रह्मा । विष्णु रुद्र गरुडध्वजु ।
 उमा महेश्वरा नंदी । सर्व मूषक पंचाननु ॥ २ ॥
 उगमु पूर्वभार्गी तो । गायमुखें मनोहरें ।
 त्या तळीं सुंदरा बागा । नाना तरु पगोपरीं ॥ ३ ॥
 नारळी पोफळी केळी । बाफळी बकुळी तुती ।
 केतकी मालती धात्री । काळोत्री तुळसी बहु ॥ ४ ॥
 शतपत्री सेदरी नाना । आंगुदी जास्विनी बहु ।
 पाडळी ढवळी दवनी । नांबाणी रायभांवळी ॥ ५ ॥
 आनसी फणसी पेरी । खरिणी कविठी बहु ॥
 नारंगी बदरी सर्वा । कर्बंदी तोरणी गुणी ॥ ६ ॥
 खर्बुजी तर्बुजी सेदा । सेदण्या रायसेदण्या ॥
 वाळकें कांकडया तौसो । चीवडें तुरजें बहु ॥ ७ ॥
 खजुरी द्राक्ष आंजीरी । बादामें आकुरें झटे ।
 कलागडी तारवटी केळें । नारळें बहुर्जनसी ॥ ८ ॥
 हुडा वेंब्या उळा ढाळे । वाटाणे फोलाण चणें ।
 राताळें गाजरें वांगी । दही दुध तक्र नेटकें ॥ ९ ॥
 मोहळ कांदे मुळें सेंगा । मुग चौळे परोपरीं ।
 उंस काळे काठे पुंडे । वेळा वाळाच शर्करा ॥ १० ॥

वरील कवनात ओवी ४ ते १० अखेर नुसतीं अनेक फळवेलींची समृद्धि
 महाबळेश्वरीं कशी होती त्याची कल्पना दिली आहे. हिंदुस्थानात आरामवाटिका,
 बागवगीचे नाहीत म्हणून हिंदुस्थानाचा धिःकार बाबर चकताई यानें आपल्या
 आठवणीत केला आहे. परंतु समर्थीचे ग्रंथ पाहतां त्यांचे काळीं, आणि दक्षिणेंत तरी,
 तसा प्रकार दिसत नाही. ही वृक्षवेलींची नामावळी दासांनी कल्पनिक दिली

X कृष्णा, वेण्या, सावित्री व गायत्री या चार नद्या पंचगंगांत मोडतात.
 पांचवी ककुझती अथवा कोयना मानली आहे. ती समर्थींनी कां परिगणिली
 नाही ? तिच्या ऐवजीं सरस्वती दिली आहे. ही सरस्वती क्षेत्रमाहात्म्यांत
 आली आहे पण ती पांचांत नाही. तिची जोडीदारीण सातवी जी भार्गारथी
 तिच्या समवेत हिचा उल्लेख केलेला आढळतो (धौ. म. व. उदास. आ. दु.
 भाग २ पृ ४५।४६) त्याच प्रमाणें प्रस्तुत क्षेत्रीं ब्रह्मा-विष्णु-महेशांचे
 विषयीं हि उल्लेख क्षेत्रमाहात्म्यांत आहेत. क्षेत्रीं आहे तें माहित
 नाही. तथापि रामदासकाळीं बहुधा त्या वर्णनाप्रमाणेंच स्थिति हांती.

आहे असा आक्षेप यावर येईल. परंतु समर्थांची वर्णनाची बारकाई पाहतां तसा संशय प्रशस्त वाटत नाही. महाबळेश्वरचा रमणीय गिरिविराम नवीन झाला, पूर्वी तेथे नुसतें दाट अरण्य होते अशी कोती समजूत आपली कधीकधी होते ती नहरची आजची भरभराट पाहून होते. वास्तविक पाहतां श्रीक्षेत्रमहाबळेश्वराचे रमणीय स्थान फार पूर्वापार प्रसिद्ध आहे. तें क्षेत्र असून रमणीय वनोपवनांनीं अलंकृत झालेलें होतें. तेथील वनाविषयीं तर प्रसिद्धि आहेच व त्याविषयीं एक नवा मुद्दा खालीं देत आहे. उपवनांविषयीं समर्थवाणीचा वर आधार दिला आहे. हल्लीं नवीं पाश्चिमात्य झाडेंफळें महाबळेश्वर पर्वतावर लावण्याचे कामीं चांगलें यश येत आहे. मग पूर्वीं समर्थकाळीं श्रमसायास केले असतां त्या पर्वतावर अनेक फलपुष्पयुक्त वृक्षवल्लीं का जोगवतां आल्या नसतील ? आज तें क्षेत्र महाबळेश्वर उघडे आणि पोकें झालें आहे. आतां श्री समर्थांनीं स्थापिलेल्या श्रीमहातिरायालाच त्याची सर्व लाज आहे ! !

श्रीसमर्थऋवनांच्या पहिल्या तीन कडव्यातील मजकूर ऐतिहासिक दृष्टीनें उपयोगाचा आहे. क्षेत्र महाबळेश्वरास अतिबळेश्वर व महाबळेश्वर या दोन असुरबंधूंची अनुक्रमें विष्णु व शिव यांचे नावचीं देवळें झालेलीं आहेत. (सातारा ग्याझे. पृ. ५११ आणि उदास, धौ. म. व. पृ. ५१ आ. दु.) देवळांचीं नांवें अतिबळेश्वर व महाबळेश्वर अशीं आज हि आहेत. वरील समर्थऋवनात 'महाबळी अतिबळी' चा उल्लेख प्राग्भींच आलेला आहे. त्यावरून ही महाबळी-अतिबळी कथा श्रीसमर्थांच्या वेळीं हि प्रचलित होती. इतकी ही कथा प्रार्चीन आहे. या कथेचा इतका प्रार्चीन उल्लेख (स्कंद पुराण सोडून) अन्यत्र आढळला नाही. महाबळेश्वर हें नांव प्रचलित होण्यापूर्वी 'मामलेश्वर' असे नाव असावें असें राजवाडे याचे मत दिसते व त्यावरूनच प्रस्तुतचें 'मावळ' नांव निघलें असल्याचा संभव आहे. परंतु हा विषय निश्चित निर्णित होण्याला आवश्यक प्रमाणसंग्रह अद्यापि हवा तेवढा उपलब्ध झाला नाही. आज आपण एवढेच निश्चित केले कीं समर्थकाळीं महाबळ-अतिबळकथा प्रचलित होती.

तसेंच वरील समर्थऋवनांत पंचगंगाचा उल्लेख आणि त्यांवरील गायमुखाचा उल्लेख स्पष्ट आलेला आहे.

रामदासांचा महाबळेश्वर पर्वताशींच तेवढा निकट प्रेमसंबंध होता असे नव्हे तर तेथील जें सुप्रसिद्ध 'ग्रह्णारण्य' त्याचाहि उल्लेख समर्थांच्या काव्यांत आढळतो. पैकीं एक स्थळ श्रीरामदासांची कविता प्रथमखंड या रा. देवसंपादित ग्रंथातच पृ. १४४ वर आलें आहे. तेथील उल्लेख असाः—

क्रियाभ्रष्ट तेणें लोकिकां सोडावें।

आणी वसवावें ग्रह्णारण्य ॥ ८७ ॥

ब्रह्मारण्य सेवी तो साधु येकला ।

जना नाही आला उपेगासी ॥ ८८ ॥ [ओव्याशत ३ रे]

या ओव्यांत समर्थानीं लोकसंग्रह सोडून केवळ आत्मोद्धार करूं पाहणाऱ्या साधूविषयी आपली असंमति दर्शविली आहे. परंतु यांत ब्रह्मारण्याचा उल्लेख सामान्यार्थी केला आहे. हे कवन समर्थानीं तेथें आपला अधिवास असतां केल्यासारखें वाटतें. एरवीं ब्रह्मारण्याचा असा परिचयैकगम्य उल्लेख त्यांनीं सहसा केला नसता.

असे ! वरील टिपणांतील फलनिष्पत्ती निश्चित म्हटली म्हणजे समर्थींचा व महावळेश्वराचा परिचय चांगला दाट होता आणि अनुमित म्हटली म्हणजे त्यांच्या कार्याच्या आरंभकालीं म्हणजे * १५६६ शकेंत याच उत्तुंग पर्वतशिखरावरून त्यांनीं आपले प्रयत्नप्रबोधप्रचीतीचें शिग फुकलें असावे !

अश्विन वा १३ पुणें

दत्तो घामन पोतदार.

३८ श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा.

श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा पुढीलप्रमाणें आहे, म्हणजे यांत खालील अनुष्ठुम् श्लोक गुंफलेला आहे:—

प्रतिपञ्चद्वरेखेव ।

वर्धिष्णुर्विभ्वंदिता ।

शाहसूनोः शिवस्थैषा ।

मुद्रा भद्राय राजते ॥

प्रस्तुत मुद्रेंत खालील प्रतिज्ञा आहे आढळून येते:—

(१) शाहाजीचा पुत्र जो शिवाजी त्याची ही मुद्रा आहे.

(२) ही मुद्रा लोककल्याणार्थ (येथें) शोभत आहे.

(३) (शुद्ध पक्षांतील) चंद्रकोर जशी (रोज रोज) वाढत जाते तशी ही मुद्रा (म्हणजेच मुद्रेंची सत्ता किंवा मराठी राज्य) हि अभिवृद्धी पावणार. आणि चंद्रकोर जशी लोकपूजित होते तशीच ही मुद्राहि सर्वमान्य होणार.

अशी ही सुंदर मुद्रा महाराज शिवछत्रपती कर्धीपासून करूं लागले ! रा. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासांची साधनें खंड १५ प्रसिद्ध केला आहे,

● राजवाडे यांनी हेंच मत ग्राह्य केळें आहे. (रामदास रामदासी)

त्यांत ले. ४३७ (चाकण ब्रम्हे) वर ही मुद्रा असून त्या लेखाचें साल अर्बेन अलफ म्हणजे सुहूर सन १०४० दिलें आहे. सु. १०४० जमादिलाखर ६ म्हणजे शके १५६१ प्रमाथी संवत्सर, आश्विन शु. ८ मंगळ-वार येतो. [खरे जंती.] चाकणकर ब्रह्मे यांस चाकण व इंदोरी येथें ज्या इनामवाची पूर्वीपासून चालत होत्या त्या पुढें चालविण्याविषयी या पत्रांत शिवाजीराजांनें हुकुम दिला आहे. पत्रांत “ हाली पा मजकूर साहेबा अर्जानी जाला आहे ’ असे लिहिलें आहे, त्यावरून चाकण परगणा यावेळीं शिवाजी-कडे आला हें निःसंशय ठरतें. सदर हुकूम देशमुख देशपांडे हाल व इस्तकबाल पा चाकण यांवर ‘ राजश्री सिवाजी राजे ’ याजकडोन रस्त्याच्याहून सुटला असून रीतीप्रमाणें त्याखाचीं सुरनिसाचीं रुजुवात आहे. लेख अस्सल प्रत १ चा आहे. शिवाजी राजे यांची पवित्र मुद्रा शिरावर धारण करणारा सर्वांत जुना अस्सल लेख आज हा एवढाच आहे. या लेखाचा विचार करितांना सुचलेल्या कांहीं प्रमेयांचा विचार येथें कर्तव्य आहे.

शिवाजी महाराजांच्या ‘ बैद्याल ’ [श्रीसांप्रदायाचीं कागदपत्रें लेखांक ३६८.] प्रारंभ शके १५६२त झाला अशी एक वृत्तपरंपरा आहे. सभासदांच्या मता-प्रमाणें शिवाजी महाराज १२ वर्षांचे असताना त्यास शहाजी महाराज यांनी पेशवे, सुरनीस वगैरे चार पांच अधिकारी बरोबर देऊन पुणें प्राती ठेविलें. पण सभासदानें साल दिलें नाहीं. तथापि या मोघम उल्लेखावरूनही शिवाजी महाराजांची हालचाल पुणें प्रांताकडे त्यांच्या अगदीं बालपणींच सुरू झाली होती असे दिसतें. सामान्य लोकांच्या समजुतींत तोरणा घेऊन शिवाजीने आपला कार्यारंभ केला असें आहे. आणि तोरणा घेतल्याची मिति जेथे शकावली-प्रमाणें पाहतां शके १५६८ येते. परंतु अलीकडे उपलब्ध झालेल्या विश्वसनीय ऐतिहासिक साहित्याघारें पाहतां शके १५६१।६२ तच शिवाजी महाराजांचे उद्योगास प्रारंभ झाला होता आणि वरील ले. ४३७ चा अस्सल कागद त्याचा स्वच्छ व निःसंदेह पुरावा आहे. याच मुद्याचा जरा विस्तारानें विचार केला पाहिजे.

सभासदाचें वरील विधानच प्रथम देतोः—

“ शहाजी राजे यांसि दौलते मध्यें पुणें परगणा होता तेथें दादाजी कोंड-देव शहाणा चौकस ठेविला होता तो बेंगरूळास महाराजांचे भेटीस गेला त्या बरोबर राजश्री शिवाजीराजे व जिजाबाई आज ऐशी गेली ते समर्थी राजियास वर्षें बारा होती बराबर शामराव निळकंठ हणून पेशवे करून दिले व बाळकृष्ण पंत नारोपंत दीक्षिताचे चुलतभाऊ मजुमदार दिले व सोनोपंत डबीर व रघु.

नाथ बह्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजेयांसि पुण्यास रवाना केलें. ”
(सभासद—पृ. ६ आ. दु.)

सभासदाच्या या विधानास शिवभारतांतील पुढील उल्लेखानें स्पष्ट बळकटी येत आहे:—

शिववर्मा यदा वर्षे द्वादशं प्रत्यवद्यत ।
तदा नृपद्मशाहवर्मा नियोगेन पिनाकिनः ॥ १ ॥
अमुं शमुकनीयासमाहूय शिवलक्षणम् ।
अर्कश्रुतिमुदर्कज्ञः पुण्यदेशेश्वरं व्यधात् ॥ २ ॥

बरावें वर्ष लागल्यावर म्हणजे इ.स. १५६२ च्या अखेरीस (१५५१ फा. ते १५६२ फा. = १२ वें वर्ष प्रारंभ.) पुण्यावर शिवाजीची योजना झाली. शिवाजी याप्रमाणें नव्या अधिकारावर निघाला त्यावेळीं भारतकार म्हणतो:—

ततः कतिपयैरेव गजवाजिपदातिभिः ।
मौलैरुप्तैरमात्यैश्च ख्यातैरध्यापकैरपि ॥ २५ ॥
विरुदैश्च ध्वजैरुच्चैः कोपेणापि च भूयसा ।
तथा परिजनैरन्यैरनन्यसमकर्मभिः ॥ २६ ॥

येणें प्रमाणें पोखन सरंजाम शहाजीराजे यांनीं शिवाजीसाठीं योजून त्याची खानगी पुण्यास केली. पेशवे, सुरनीस व डबीर यांची योजना शिवाजीसमवेत झाल्याचें सभासद लिहितो तें यावरून यथार्थच ठरतें. बृहदीश्वर शिलालेखांतहि अशीच साक्ष आहे कीं “ शिवाजी राजास सातारा पुणें प्रांताचे राज्यास शके १५६२ विपु (वृष १५६३ ला येतो; विक्रम पाहिजे) संवत्सगी तक्त बांधोन पाठविलें ” (राजवाडे—प्रभात पृ. १८) जेधे करीन्यांत साक्षात् वर्ष दिलें नाहों पण तोच विषय व आशय येणें प्रमाणें सांगितला आहे:—

“ त्यावरी महाराजानी राजश्री शिवाजी राजे याजसमागमे राजश्री सामराज-पंत पेशवे व माणकोजी दाहातोडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी व कारकून व स्वाराचा जमाव देऊन पुण्यास पाठविले ” (जेधे-करीना.) चित्रगुप्तानें-हि असेंच वर्णन दिलें आहे. तो लिहितो:—

“ शहाजी राजे यांजकडे सरंजामांत पुणे व इंदापूर हे दोन परगणे असोन तेथें दादाजी कोंडदेव म्हणोन शहाणे चौकस ठेविले होते. ते महाराजांचे भेटीस येऊन परगणेचा हिशेब रुजू करून निरोप घेतेसमयीं समागमें शिवाजी राजे व सौभाग्यवती जिजाऊ साहेब यांजबराबर संक्राजी निळकंठ पेशवे व बाळकृष्णपंत हे नारोपंत दक्षित यांचे चुलते व बाबूराव मुजुमदार व सोनोपंत डबीर व रघुनाथपंत बोकील सबनीस असे देऊन रवाना केले ” (चित्रगुप्त पृ. ९)

चिटणशी चरित्रांतील पुढील उतारा आपणांस तेंच सांगत आहे:—

“ धर्म वृद्धिगत करण्यासाठी प्राणदौलत गेली तरी जावो परंतु प्रयत्न करावाच करावा हेंच मनःपूर्वक येतें जाले तें समयीं पहिली दौलतींतिल माणसें संक्राजो (शामगज पाहिजे) नोळकंठ व बाळकृष्णपंत मुजुमदार व सोनोपत व रघुनाथ बल्लाळ कोरडे शिवाय सरदार वगैरे ममतेत मसलतीत येतील तें ते तसे प्रकारे घेऊन आणखी चांगले मर्द शिपाई नांवाचा माणूस पाहून त्यास जवळ ठेवावे कारकून चांगला कर्ता लिहिणार पाहून ठेवावा असें करूं लागले तशाच राजकारणें करावीं मातबर चहूं जाांचे मराठे यांसि आतपणा करावा. [साने आश्रुति पृ. ६२].....शके १५६२ यांत मसलतीचा आरंभ करिते झाले तो वय तेरा वर्षांचे झाले (कीर्तने प्रत पृ. ३०. साने प्रत १५६३ व पंधरा सोळा वय देते तें उघड उघड चूक असून कोणी मागाहून अज्ञानानें जुळाविलें असावें) ”

शिवदिग्गजकारणें “ अकग बारा वर्षांचें वय होतां कारभार विचार बारीक मोठा पाहूं लागले. ” (पृ. ७२) असे सांगून “ किल्लकोट प्रथम घ्यावे मग प्रांत घ्यावा ” (पृ. ११५ किता) असा पोखन विचार ठरवून “ राजगडचें राजकारण करून आपण खासा जातीने सरंजाम मावळे लोक घेऊन जाऊन किल्ला सर केला, ” (पृ. ११५) मग तेथे “ तमाम मावळे व कोंकणे लोकांचो राजकारण येऊं लागली, ” (पृ. ११६) सिद्दगड, तोरणा वगैरे राजकारणें आलीं, “ इत्यादि कृति शके १५६२ विक्रम नामसंवत्सरो जाली ” (पृ. ११९). हा शेवटचा उल्लेख जरा तुटक रीतीन आलेला आहे. परंतु गचाळ रीतीनें छापलेल्या तथापि अत्यंत महत्वाच्या अशा या दिग्गजयांतील प्रकरणांचा संदर्भ नीट पाहतां हा उल्लेख शिवाजी महाराजांच्या नांवाने सुरु झालेल्या स्वराज्याच्या प्रस्तावनेपैकीच एक भाग होय यांत शंका नाहीं.

हे वर दिलेले सात उतारे किंवा प्रमाणें नीट मननपूर्वक वाचिलीं असतां त्यांवरून शके १५६२ व शिवाजी महाराजांचे वय बारा, असा योग असतां स्वराज्यस्थापनेचा उद्योग प्रसिद्धपणें आरंभिला गेला असें स्पष्ट होतें. पण यावरून म्हणजे १५६२ त एकदम या थोर मसलतीचा प्रारंभ झाला असं मानणें भ्रामक होईल. अशा थोर मसलती बराच काळ चांगल्या शिजाव्या लागतात आणि त्यांचा प्रारंभहि “ चंचुप्रवेशात् मुसलप्रवेगः ” अशा न्यायानेंच व्हावा लागतो. मुसलमानी सत्तेला जें शिवशाहीचें खग्रास ग्रहण महाराष्ट्रांत लागलें त्याचा उघड प्रारंभ जरी शके १५६२ त लोकप्रिभ्रुत झाला असला तरी त्याचा वेध बराच आधीं म्हणजे शहाजीनें पेमगिरीस निजामशाहावरी छत्र धरिलें तेव्हांपासूनच लागला असें समजण्यास चिंता नाहीं. या ग्रहणापैकीं शिवपवांच्या प्रारंभाचा शके १५६१ मधील १५६२ पूर्वीचा एक निश्चित पुरावा या लेखाचे प्रारंभीच दर्शविला आहे. कदाचित् त्याहि पूर्वी एखाद दुसरे वर्ष पावेतां ही

सिमा मार्गे ओढली जाण्याचा संभव आहे. बहुशः दादाजी कोंडदेव दक्षिणेत शहाजीचे भेटोस गेल्यावेळां हा मनसबा शिजत टाकला गेला असावा. शिवाजी महाराजांचें लग्न परभारा पुण्यास उरकून दादाजी शहाजीचे भेटोस शके १५५९ त गेला असावा. या लग्नाचा उल्लेख करून चिटणीस लिहितोः— “ दादाजी कोंडदेव पुणें येथील सुभेदार मोजबा देण्यास आले होते. त्याजबराबर जिजाबाईसाहेब व राजे देऊन खाना केलें शके १५५९ बराबर कारभारी शिवनेरींत होते ते दिले ”. (वि. वि. प्रत पृ. २८) हे कारभारी कोण कोण त्यांचा उल्लेख वर आलेलाच आहे. या कारभाऱ्यांच्या नांवांची चिकित्सा येथें अप्रस्तुत आहे. परंतु एवढें निश्चित आहे की १५६२ त शहाजीनें शिवाजीस ‘ तक्त बांधून ’ दिलें त्यापूर्वी दोनतीन वर्षे या प्रकरणीं उठावणी झाली असावी.

येथें शहाजीच्या हालचालींचा थोडा विचार अवश्य होईल. शहाजीचा पेमगिरिचा बनाव मोडल्यावर तो शके १५५८ त अदिलशाही मनसबदार बनला. आणि लागलीच त्याच्या कर्नाटकांतील हालचाली जोरानें सुरू झाल्या. रायगिरीच्या वीरभद्राला बुडवून रणदुल्ला व शहाजी १५६० च्या प्रारंभीं विजापुरास आले. (रा. रा. मा. वि. चंपू पृ. ८१) हीच वेळ दादाजीपंताच्या व शहाजीच्या भेटोची असावी. आणि हिचाच उल्लेख चिटणिसानें केलेला वर दिला आहे. शके १५६१ प्रमाथी संवत्सरीं शहाजीनें बसवापट्टग सर केलें. (जेथे व रा० चंपू पृ. ८१) रा. राजवाडे यांचे मतें “ ह्या वर्षी [१५६१] मोहीम करून विश्रंतीस विज्यापुरास परत आल्यावर कनकगिरिच्या सनदा महमदशहानें खुप होऊन शहाजीस वहाल केल्या ” [रा. मा. वि. चं. पृ. ८१]. यावरून शके १५५९-६० त एकदा आणि पुनः १५६१-६२ त अशा दोनदा शहाजी शिवाजीच्या भेटो या तीन वर्षांत झाल्या असाव्या. शिवाजीच्या आयुष्यांतील सातव्या वर्षापासून बाराव्या वर्षाच्या वया पावेतांचा निश्चित इतिहास फारच अल्प उपलब्ध झाला आहे. शिवभारतांत असें बर्णिलें आहे की (अध्याय ९-७०-७३) सातव्या वर्षी लिपिग्रहणसंस्कार म्हणजे शिवाजी महाराजांस लेखनवाचनसंस्कार करविल्यावर त्या तैलबुद्धि पुरुषानें अतिचरनें विंचत गति करून आपल्या गुलं विामित केलें. शके १५५९ त मुलाचा जन्म झाल्यापासून १५५८ त विजापुराची ताबेदारी पतकरीपावेतो शहाजीराजे यांची सहासात वर्षे फार धामधुर्मांत गेली. सातवर्षांत पुत्राची भेट, निदान निवांतपणें अशी, झालीच नाहीं. “ तेव्हां ” चिटणीस लिहितो, “ जिजाबाईसाहेब व पुत्र यांचे भेटोस फार दिवस झाले. पुत्राचें वय सात वर्षांचें झालें. त्यांस अवलोकन करावें कशी इच्छा शहाजी महाराजांस झाली. सात वर्षांचे वयांत विद्याभ्यास केला. ” ही एक भेट पितापुत्रांची झाली असावी, कारण १५५९ त शिवाजीला सातवें वर्ष चालू होतें. बहुशः याच

भेटीत पुणेप्रांतींचें राजकारण उभें राहिलें असावें. पुणेप्रांत पूर्वी निजामशाही पासून शहाजी राजे यांस जाहागीर चालत आला होता. तो मुख्य अलीकडे वैराण पडला होता त्याची लावणीसंचणी दादाजी कोंडदेऊ यांनी मोठ्या उमेदीने व कर्तबगारीने केली होती आणि मुलुखास आबादी झाली होती. इकडे शहाजी-राजे 'इदलशाही चाकर' झाल्यापासून "एदिलशाहीतून महाराजसाहेबास पुणे भोकासा जाहालेते वख्ती साहेबांस कर्याती मावळ व राजश्री मंबाजीराजे भोसले यांसि सांडस खुर्द महाराजसाहेबां आपणापासून भोकासा दिव्हा साहेबांचे तर्फेने कर्याती मावळांस हवालदार व कारकून आलाहिदे गेले" (म. इ. साधने ले. ८ खंड २०) अशी व्यवस्था सुरू झाली. येथे महाराज-साहेब म्हणजे शहाजीराजे व साहेब म्हणजे शिवाजीराजे समजावे. यास्तव बहुशः शके १५५८/५९ पासूनच म्हणजे दादाजी कोंडदेऊ मांजण्याचे अथवा हिंशेबाचे कामे शहाजीचे भेटीस दक्षिणेत गेल्यापासूनच महाराज शहाजीराजे यांचे भोकास अमलांतच साहेब शिवाजीराजे यांचा पोटअंमल अलाहिदा ऊर्फ स्वतंत्र कामगार नेमून सुरू झाला. ले. ४३७ खंड १५ तील शके १५६१ च्या माध्यावर जी शिवमुद्रा झळकत आहे व जिच्या उत्पत्तिविषयी व अभिप्रायाविषयी आपण प्रस्तुत सक्तूहल विचारणा करीत आहोंत ती मुद्रा म्हटली म्हणजे राजोखुपानें अथवा राजकारणानें उभ्या केलेल्या वरील सवत्या सुभ्याची पताका आहे. याप्रमाणें मागें रेटित रेटित आपण शिवसंस्थापित स्वराज्योदयाच्या अगदी प्रारंभिकदुपारी पोंचलों म्हणावयास चिता नाहीं.

येथे एक मोठा मनोरंजक प्रश्न या प्रसंगाची सखोलपणें चाटणा केली असतां मनांत येतो. आणि तसा तो मनांत भरल्यावरून त्याची मननीय चर्चा कै. प्रो. लिमये यांनी 'इंडियन रिव्ह्यू' मासिकात केलेली फेब्रुवारी १९१९ इ. च्या फर्गसन कॉ. क्वार्टरलिमध्ये उतरून घेतलेली आहे. तो प्रश्न असा कां या मुद्रेचा यथार्थ अभिप्राय काय आहे ? आणि त्यावरून महाराष्ट्र-स्वराज्य-स्थापनाविषयक कोणती अनुमानें सूचित होतात ? मुद्रेचा आशय या लेखाचे प्रारंभोच दिला आहे किंबहुना त्याचा ठाव काढण्यासाठीच तर विवेचनाची एवढी उठावे करायी लागली. अखिल-महाराष्ट्र-मुद्रासंप्रदांत या शिवराजमुद्रेच्या तोडीची एकाहि मुद्रा नाहीं इतकी ही मुद्रा एकमेवाद्वितीय आहे. तिचा आशय बहूनच भव्य व दिव्य आहे. आणि तिची व्यंजना तर केवळ अलौलिक आहे. 'विश्ववंदिता' हें पद फारच मननीय आहे आणि हें पद स्वातंत्र्य व सत्ता यांविनिःसंशय दर्शक आहे असें प्रो. लिमये यांनी दिलेलें मतहि विचारणीय आहे. (" This expresses the idea of Sovereignty, of independent political existence as clearly as words can express it ". किता पृ. १६१) स्वराज्यसत्तेच्या चंद्राच्या प्रतिपदेची किंवा प्रारंभाची

कवळ सूक्ष्मदर्शावांचून इतरांस सहज न दिसणारी, पण कलेकलेने दिवमेंदिवस चढत जाणारी बारीक कोर उगवली अमून ती वाढत वाढत जाऊन पाणीमेच्या चंद्रमंडलाप्रमाणे परिपूर्ण होत्साती सर्वत्र शांतता आणि सुख यांचे साम्राज्य पसरवून, सकल विश्वाला संतुष्ट करून, सर्वांच्या आदराला पात्र होईल आणि सर्वांचे मंगल करील, एवढा विलक्षण, रम्य, गंभीर व पवित्र आशय या मुद्रेंत भरलेला आहे. थोडक्यांत बोलावयाचें म्हणजे शिवाजी महाराजांच्या थोर मनाची ही मुद्रा म्हणजे शुद्ध आणि सत्य प्रतिमा आहे ! मुद्रा असावी तर अशी असावी ! शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या महाराष्ट्राज्याचा ही मुद्रा म्हणजे सारभूत इतिहास आणि त्या विभूतीच्या चरित्राचें केवळ रहस्य आहे.

अशी हि अलौकिक मुद्रा शिवाजी महाराजांनी स्वतःच कल्पिली असेल काय ? शंकेचें कारण असें की ही मुद्रा वर सिद्ध केल्याप्रमाणे महाराज केवळ बाबूवयी असतां म्हणजे महाराजांचें वय दहाबारा वर्षांचें असतां त्यांच्या नांवाने झळकूं लागली आहे. आपण असेंहि पाहिलें की महाराजांचे वडील शहाजी महाराज यांच्या खास मोक्यास अमलांत पुत्र शिवाजी राजे यांचे नांवें शहाजी महाराज यांनी आपण स्वतः पोट मोक्यासा पाडून त्यांस स्वतंत्र अधिकारीमदळ नेमून दिलें.

शिवाजी राजे यांची बुद्धि फार तक्षिण होती, त्यांचें साहस, शौर्य इत्यादि गुण लहानरणापासून प्रत्ययाला येऊं लागले होते याविषयी संशय नाही. परंतु त्यांचें कोवळें वय पाहतां जरी त्यांची उडी मोठी होती आणि बुद्धि विशाल होती तथापि चिचार तेवढा पारंपक झाला होता असें म्हणतां येत नाही. तें सृष्टि-धर्माला जरा विरुद्ध पडते. आपल्या उदरात मोठा गूढ व गंभीर अभिप्राय धारण करणारी मुद्रा स्वयंबुद्धीनें निर्माण करण्याइतकी शिवाजी महाराजांची तीव्र बुद्धि प्रौढ झाली असेल असे मानणें युक्तेंत येत नाही. आणि इतिहासाचाहि साक्ष याच बाजूला झुकत आहे. स्वतंत्र पोटमोक्यासा मिळाला तेव्हांच स्वतंत्र मुद्राहि करून मिळाली असली पाहिजे. आणि हा व्यवहार जरी शिवाजी महाराजांचे कानांवरून गेलेला असला पाहिजे तरी ही घटना घडविणारे शहाजी-दादाजीप्रभृति पिकलेले मुत्सद्दीच असले पाहिजेत. त्यांच्यासारख्या परिणत-प्रज्ञांचेंच तें काम असणार. शिवाजीच्या अंगचें तेज पाहून शहाजी-जिजाऊ-दादाजी-प्रभृति चतुर वृद्धांना सत्तास्थापनेचा डाव पुनः खेळून पाहण्याला आशा वाटली असण्याचा संभव आहे. सहजच आहे कीं साहस करून पाहण्या-सारखा पोगाचा डौल दिसत होता तेव्हां तशी उभारणी सावधगिरीनें केली गेली असली पाहिजे. राजकारण नेहमीं 'दुलग' ठेवावें लागतें. तेव्हां राज-कारणांत असे पर्णाळीप्रमाणें 'पाहोन' च पाऊल 'उचाल्लें' पाहिजे;

तरच यशःप्राप्तीचा संभव असतो. तदभावी दीपपतंगन्यायाचा अनुभव हटकून येतो. असो.

शिवाजीला शहाजीने पोटराज्य करून दिले तें गुण पाहून दिले असें पाहिजे असें वर सुचविले आहे, त्याला शिवदिग्विजयकाराचा आधार आहे, तो येथे देतो:—

“ शिवाजी महाराज पुणें प्रांती राहून दादाजीपंतांनीं विद्याभ्यास करविला मल्लयुद्ध, शस्त्रयुद्ध करावयाच्या गती शिकविल्या, राजे गुणज्ञ एक वेळ सांगितलें म्हणजे पाठ व्हावें (शिवभारतकार असेंच राजे याच्या बुद्धीचें वर्णन करितो) असें बुद्धीचें तैक्ष्ण्य अकरावारा वर्षांचे वय होता कारभार विचार बारीक मोठा पाहूं लागले. न विचारिता केला तरी दादाजीपंतांशीं बोलवें ‘ आम्ही मूल जालों म्हणून कळवूं नये हें काय ? तुम्ही वडील आम्हांस सांगोन करावें. त्यात न्यूनाधिक्य आमचे बुद्धीनें विचार सुचला तरी सांगूं ग्रहण करावयाजोगा असला तरी तसें करावें. त्यास आमचे युक्तिस येईल ते प्राधान्य. आम्हास शहाणे करावयास वडिलांनीं सांगितलें तुम्ही व्यस्त्या लाविली तरी आम्ही कोणत्या रीतींनीं बुद्धिवंत व्हावें ? ’ हें ऐकून दादाजीपंतीं कोणताहि विचार जादसाल लहानमोठा विचारत्याशिवाय करावयाचा सोडून दिला. कचेरीत जे करणें तें करावें. न्याय पंचाईत निवाडे मोठे कडोविकडीचे आले तरी बुद्धिकुशलत्वे दोष काढून वादीवादी त्याचे मुखें खोटाखरा त्याचें त्यानीं म्हणावे अशा रीतीनें पंचाईती कराव्या ”

(शि. दि. पृ. ७२-७३)

या लिहिण्याप्रमाणें शिवाजी महाराज लहानपणांचे राजकारणात लक्ष्य धाळूं लागले होते. लहान मोठेपणाच्या वयाच्या मर्यादा साप्रत लोक मानतात त्याहून मराठी अंमलात निरळ्याच काहीं रूढ होत्या. त्या वेळीं आपापल्या व्यवसायात मुलें सातव्या आठव्या वर्षापासून पडूं लागत. जरी आमचे देशराजे सोडल तरी बाबर, अकबर प्रभृती चक्रताई शहांचें किंवा चौदावा लुई अगर बारावा चार्लस या सारख्या युरोपीयनांचे इतिहास वाचले असतां हीच रीति तेथें आढळेल. त्या वेळीं मुलामुलीचे विवाहहि अल्पवयांतच होऊन तीं लवकरच परंपरा चालवूं लागत हें शेंकडों प्रमाणें देऊन सिद्ध करितां येईल. अलीकडील कित्येक लेखकाना हें न कळल्याकारणानें कांहीं अद्वातद्वा शंका त्यांनीं काढिलेल्या दिसून आल्या आहेत. असो. शिवाजीहि त्याच क्रमांत वाढला. अकरावे-बारावे वर्षांचे त्यानें लग्न दादापंतांचें विद्यमानें पुण्यांत शहाजीच्या अप्रत्यक्षतेत उरकून घेण्यांत आले. तो प्रसंग वर्णिताना दिग्विजयकारानें लिहिले आहे कीं “ महाराज प्रौढ जाले हित अनहित समजों लागले राजकारण करून आक्रमणशाक्ति विशेष धरिते जाले जाणोन दादोपंतास राजांनीं पुण्यासच समारंभ करून महाराजाचे

विचारें कार्यसिद्धि करावी म्हणोन आशा पाठाविल्यावरून.....लग्न केले शके १५६२ विक्रम संवत्सरी वैशाख मास शुक्ल पंचमीस यथाविधि पाणि ग्रहण ” झाले (पृ. ९८--९९). यावरून अकरा बारावे वर्षी हल्लीपेक्षा मुलांस बरेंच प्रौढत्व आलें असें मानून जुन्या अमदानीत सोळावें वर्षी ‘ पुत्रे मित्र-वदाचरेत् ’ हा न्याय लापू होई. वयाने प्रौढपणा असा जरी त्या काळी लवकर येत होता असे मानावे लागते व अर्थातच बुद्धीहि सांप्रत कालाचे तुलनेने अधिक लवकर परिपक्व होत असे असें मानणे युक्त होईल तरी देखील शिवाजी महाराजांच्या मुद्रप्रमाणें गूढगंभीर मुद्रा कल्पिण्याइतपत दूरदर्शित्वाचें प्रौढपण बुद्धिला येत असेल असे मानणें चुकीचें होईल.

या पुण्यांतील पहिल्या लग्नानंतर “ उभयता वधुवरें पहावो ” ह्मणोन त्यांस शहाजी राजे यांनी विजापुरां आणविलीं. ते वर्तमान पातशापावेतो पोचून त्यांनी “ तें लग्न काय खेळ जाला दुसरे लग्न येथे करावयाचें (शि. दि. पृ. १११) असा प्रेमाचा दृष्ट गाजवून विजापुरास तो समारंभ उकल्ला असावा. परंतु शिवाजी महाराजांचा एकंदर यवनविरोधाचा प्रकार पाहून हें प्रकरण फारच बियरेल या भयानें शहाजी राजे यांनी “ पुनः (यावरून दोन भेटींचा तर्क बळावतो) पुण्यास रवानगी करून दिली ” (शि. दि. पृ. ११३) हाच अर्थात् १५६२ तली स्वतंत्र सत्ताक्रमणाचा प्रारंभ. तदनंतर मग “ तमाम मावळे व कोकणें लोकांची राजकारणें ” (कित्ता पृ. ११६).

शके १५५८ ते १५६२ या काळात स. व. क. शिने व सावधगिरीने जें राजकारणाचे थर महाराष्ट्राकडून चढविण्यात येत होते त्याला उत्तरेकडील मोंगलांच्या दक्षिणेत होणाऱ्या फैलाव्यानें मजबूतीच आली असण्याचा संभव आहे. ‘ स्वराज्याच्या उदयकालच्या चतुःसीमा ’ या आपल्या विचारपरिलुप्त आणि अत्यंत मननीय लेखांत रा. इ. वि. आपटे यांनी — (भा. इ. सं. मं. लै. १८४५) ‘ शिवाजीच्या उलाढालीस मोंगलांची अंतस्थ फूस होती की काय असा संशय येतो (कित्ता पृ. ९१) ’ — तो संभव सुचवून ठेविला आहे. निजामशाही कोलमडून पडलेली आणि मोंगलशाहीचा जोर प्रत्यहीं वाढत चाललेला अशा पंचांत अदिलशाही सांपडलेली पाहून पुणेप्रांती ‘ स्वराज्य ’ अंमलांत शहाजीशिवाजी यांचा जो दुलग-दुरंगी राजकारणाचा डाव चालू होता त्यांतील अगदीं आंतील पापुद्रा शिव-मुद्रेच्या साहाय्यानें या लेखांत पाहण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ एक मुद्रेच्या डौलावरून राजकारणाच्या भरीव बनावाचें निश्चित अनुमान बांधणें धोक्याचें आहे. प्रो. लिमये यांनी हा धोका जाणला होता परंतु कागदपत्रांच्या भेटानें मुद्रेची तपासणी त्यांनी केली नाही म्हणून त्यांस कल्पनेवरच भर द्यावी लागली. परंतु हा धोका कमी करावा यास्तव कागदपत्रें व बखरीं यांचे साहाय्यानें

मुद्रेंतील आशयाची सूक्ष्म तपासणी करण्याची खटपट येथें केली आहे. बखरीपत्रें व मुद्रा यांची परीक्षा एकमेळानें करण्याचा हा प्रयत्न आहे. उत्तरोत्तर जसजसा आपला ऐतिहासिक प्रमाणसंग्रह वाढत जाईल तसतसा हा तमसाधृत परंतु अतिरमणीय इतिहास स्पष्टतर होत जाईल; आणि जसा दादाजी कोंडदेवाचा या मसलतीतील कार्यभाग आज आपणांस अंधुक अनुमानितां येतो तसा या मसलतीत प्रारंभापासून असण्याचा संभव असलेली घोरणी जिजाबाई व तिचे कारभारी, यांचा हि उद्योग आपणांस कळोन येईल. शके १५७३ त जिजाऊआईसाहेब यांनी “ चिरंजीव राजश्री सिऊबाचा ” इनाम-अनामतीचा हूकूम फिरविल्याचें आपणांस तिच्या अस्सल आशापत्रावरून जसें शात झालें आहे (भा. इ. सं. मंडळ शके १८४२ चित्राव-वेन्हवडे इनामा-संबंधी श्री. मुजुमदार यांचें टिपण) तसे आणखी हि पुरावे, नजाणां लवकरच प्रगट होतील. आणि मग आज चांचरत चांचरत करावी लागणारी अनुमानें निश्चयानें सिद्धांतवत् ग्राह्य होतील.

या भेटीच्या मुक्कामांतच इदीच्या दिवशीं सुद्धा इजरत पातशहांस ‘चिमण्या’ शिवाजीनें मुजरा केला नाहीं इत्यादि वर्तमान घडलें. “ या प्रकारें दोन तीन वर्षे होत आलीं. नंतर आठनऊ वर्षांचें वय जालें ” (शि. प्र.पृ. ६२) असें म्हटलें आहे. परंतु यापेक्षां पुढील पृ. ६९ वरील विधानच कमी सैल अतएव अधिक ग्राह्य ठरणारें आहे; तें असें:—“ या प्रकारें वर्ष दीडवर्ष चाललें असात ” दांडग्या कसायाचा शिरच्छेद शिवाजीनें भर शहरांत केला, त्याची स्त्री फिर्याद गेली. पातशहानें शिवाजीस नवाजून स्त्रीस “ चार रुपये (पतीच्या शवाच्या) दफणार्हस देऊन चोऱ्यावरी शेर रांडरोटी करून दिव्ही ती हा वेळपर्यंत चालत आहे. ” इ. (पृ. ६९) पुढें शिवाजीविषयीं आईबाप फार उद्विग्नचित्त झाले आणि तुम्ही मला “ दोन पावलें दूर ठेवावें तेथें माझे दैव व मी इच्छेस येईल तसें करीन ” हा शिवाजीचा आग्रह त्यांनी अखेर पुराविला तो प्रतापकाराचे मते असा:—“ या प्रमाणें चार सहा महिने काढिले नंतर सुमुहूर्त पाहून जिजाबाईसाहेब व शिवाजी महाराज व अनाजी दत्तो कारभारी यांची रवानगी जुन्नर तालुके पुणें वगैरें महाली केली तेथें जाऊन नेमणुकीप्रमाणें उभयतांचा खर्च पार पाडून बाकी ऐवज राहिल तो विजापुरास शहाजी राजे यांजकडे पाठवीत असावा याप्रमाणें वर्ष दोन वर्षे वहिवाटली ” (पृ. ७५) “नंतर” लवकरच “ महाराजांनीं चाकणचे ठाणें बसवून रुद्रमाळ किल्ल्याचे बरेड फितावून राजगड, घुरंदर किल्ले घेऊन पुण्यांत नवी शिबंदी ठेवून सिहगड घेतला हें वर्तमान विजापुरास जाहीर जालें ” (पृ. ७६) इत्यादि इकफित शिवप्रताप ग्रंथांत आली आहे. ही बखरहि टाकाऊ समजण्याचा संशोधकांचा

शिरस्ता पडलेला आहे. परंतु बहदीश्वर शिलालेखाप्रमाणे व दिग्विजयाप्रमाणच हिच्यासंबंधीहि संशोधकांनी पुनः तपासणी केली पाहिजे. शिवाजी महाराजांची बाल्यदशा यांत :विस्ताराने वर्णिल्याचा या बखरीचा विशेष प्रकाशकानेहि नमूद करून ठेवला आहे. सातव्या वर्षी शहाजी शिवाजी भेट आणि सुमारे दीड दोन वर्षांनी पुणे प्रांती योजना ही यांतील ठोकळ मांडणी वर दिलेलीच आहे आणि ती या निबंधाच्या माहितीला बरीच पुष्टि देणारी आहे. मात्र पितापुत्रांचा विचारविरोध हीतहि विस्ताराने वर्णिला आहे तो बखरकाराचे कल्पनेचा विषय असल्याने तो तसा आल्याचे नवल नाही अथवा त्याने आपण अडण्याचेहि प्रयोजन नाही.

शिवाजीमहाराज एक अलौकिक विभूति होते यांत संशय नाही; तथापि त्यांनाहि पायावाचून आपले मंदिर उभारतां आले नसतें हें ध्यानांत वागविलें पाहिजे. उत्तरेत शहाजहान तर दक्षिणेंत शहाजी हें (राधामाधवविलासचंपू) कविवचन केवळ कल्पना किंवा स्वामिस्तवन न मानतां शहाजीची तोलदारीच यथार्थतेने दर्शविते असेच मानलें पाहिजे आणि मग शिवाजीमहाराजांनी आपणांस ' शाहसूनु, ' म्हणून गौरविण्याचे सकारणत्वहि ओघानेंच युक्त ठरतें.

वरील गोष्ट न विसरतां जर शिवचरित्राचें मनन केलें तर आपलीं विधानें निर्दोष निपजतील. तसें न करितां जर आपण शिवाजी महाराजांनी अकरावे-बारावे वर्षीच स्वराज्यस्थापनेचा उद्योग केवळ स्वसुद्धीनें प्रारंभिला असें समजूं तर तो इतिहास न होतां ती अद्भुत कथा होईल. शिवाजीच्या नांवाची केलेली मुद्रा केवळ शहाजीचा हक्क वद्दिवाटणारा मुलगा म्हणूनच केली असती तर प्रतिपच्चंद्राच्या वर्षमान वैभवाचें स्मरण करून देणारी ती तसली मुद्रा करणें साध्या-झीध्या मराठी स्वभावास, परंपरेस, व्यवहारास व शिवाजीच्या पौरपेशास जुळतें ना । ती मुद्रा शिवाजीच्या नांवें करून देणाऱ्यांच्या मनांत नुसत्या पोटमोकासदारीची श्रुद्र कल्पना वावरत नसून रामराज्यसदृश भव्य अशा भावी स्वराज्याचें सुख-स्वप्नच निःसंशय नांदत असलें पाहिजे. उलट पक्षी, वडिलांच्या विषयी तिरस्कार मनांत वागवून स्वतःच निराळा, स्वतंत्र असा रस्ता आपण चालूं लागून शहाजी प्रभृतींना सर्वथा वावडा वाटणारा स्वराज्याचा उपक्रम आपणच चार संवगडे मिळून शिवाजीनें, समजा शके १५६८ त तोरणा घेऊन, आरंभिला असें समजलें तर मग पूर्वी १५६१ साली गळ्यांत बांधलेली आणि पारतंत्र्याच्या कल्पनेत जन्मलेली मुद्रा अशुभ आणि अपमानकारक समजून शिवाजीनें दूर भिरकावून देऊन, बापाचें नांव देखील नसलेली नवीनच स्वतंत्रशी मुद्रा केली नसती काय ? शके १५६१ तील मुद्राच शिवछत्रपतींनी राज्याभिषेकोत्तरहि चालविली यावरून त्या मुद्रेची परंपरा शिवप्रभूंस अखेरपावेतो अभिमत होती

असेंच अनुमान प्राप्त होतें. अशा दृष्टीनें विचार केला तरी देखील येथवर केलेल्या विवेचनास पुष्टीच मिळत आहे.

येणें प्रमाणें ही शिवप्रभूची परमादरणीय मुद्रा फारच मोठें ऐतिहासिक कूट सोडविण्याला व अद्भुतविध्वंसनाला केवढें साहाय्य आज आपणांला करीत आहे! प्रतिपदेच्या चंद्राचा दृष्टांत केवळ अप्रतिम आहे. प्रतिपदेचा चंद्र सामान्य जनांस दिसत नाहीं परंतु ज्या भाग्यवंतांस दिसतो ते स्वतःस धन्य समजतात. अशा प्रसंगावरून सुचलेला शाखाचंद्रन्याय तर सुप्रसिद्ध आहे. प्रतिपच्चंद्र लहान व बहुजनांना अदृश्य असतो परंतु तो ' विश्ववंदित ' असतो तसेंच मावळच्या दरीखोऱ्यांत उभारलें जाणारें हें स्वराज्याचें निशाण लवकर न दिसणारें, परंतु अखेर विश्वजनांच्या अभिवादानाला पात्र होणारें आहे. हा विश्वास अंतरांत जागवूनच झाली ती राजकारणी उभारणी करण्यांत आली. आणि तिचा हेतुहि विश्वोपकारीच होता. चंद्राहि कलेकलेनें वाढून सर्व सृष्टी अमृतसिंचनानें दृष्ट व प्रफुल्लित करतो तद्वत्च हें स्वराज्य आपलें सर्वतोभद्रत्व सिद्ध करील हा विश्वास सर्वांनीं राखावा असें ही मुद्रा सुचवीत आहे. मराठी सत्ता वावटळीसारखी किंवा वणव्यासारखी उद्धवली किंवा ती एका कोणातरी लोकोत्तर व्यक्तीची एकट्याचीच करणी होय असे भ्रामक समज ही मुद्रा पाहून आतां कोणी बाळगूं नये आणि मराठी सत्तेची शिवकालीन उभारणी ही पायापासून शिखरापावेतो सुरेख व सशस्त्र उभारलेली, न खचणारी, विश्वबंध अशी प्रासादरचना आहे असें पक्कें समजावें आणि या सिद्धांतावर पुनरपि हीच मुद्रा ठोकून तो हृदयांत कायम करावा.*

दत्तो वामन पोतदार.

* कनकगिरीची लढाई मारल्यावर चंदीचंदावरास राजे शहाजी यांनीं ठाणे बसविलें. " नंतर शिवाजी राजे सात आठ वर्षांचे जाले जन्मापासून भेटी नाहीं संभाजी राजे वारले सबब जिजाबाई साहेबांस बालावूं पाठाविलें " आणि आपण " विजापुरानजीक गलगल्यास कृष्णातीरीं येऊन मुक्काम केला. शिवाजी महाराज व जिजाबाई साहेब मुद्धां काराजगीस आल्याचें पत्र आलें. " पुढें शहाजी गलगल्याहून " बेगम तलावावरी येऊन उतरले. " मग सर्वांच्या भेटी झाल्या. (शिवाजी प्रताप पृ. ६१).

श्री.

३९ शिव छत्रपति व कवि भूषण.

काशी नागरी-प्रचारणी त्रैमासिक पत्रिका नवीन संस्करण भाग ६ अंक १ यामध्ये पंडित भार्गवरथ प्रसाद दीक्षित यांनी ' महाकवि भूषण ' या शिरो-लेखाखाली एक निबंध प्रसिद्ध केला आहे. महाशय दीक्षित यांचा हा समग्र लेख वाचला म्हणजे भूषण हा शिवछत्रपति-कालीन नव्हताच अशा पूर्वग्रहबद्ध भावनेने विकृत होऊन त्यांनी आपला निबंध सजाविला आहे असे सहज दिसून येते. त्यामुळे लेख निर्माण करतांना भूषण कवीच्या कृतीकडे ऐतिहासिक दृष्ट्या न पाहतां शिव व भूषण विषम कालीन होते हे सिद्ध करण्याकरतां शिवराज-भूषण काव्यांतील कालदर्शक अन्तर्गत पुराव्याकडे त्यांनी दुर्लक्ष्य केले आहे. भूषणाने शिवराजभूषण काव्यांत छत्रपति शिवाजी महाराज यांची गांठ कधी पडली हे सिद्ध करण्यासारखा स्पष्ट दाखला दिला आहे. काव्याचे प्रारंभी उपोद्घात दिला आहे. भोंसले सूर्यवंशी सिसोदे घराण्यांतले आहेत असे सांगून थोडक्यांत मालोजीराजे व शहाजी महाराज यांचे वर्णन केले आहे. पुढे शिवाजी महाराजांचे वर्णनास सुद्धात करून त्यांच्या कर्तव्यगारीचे वर्णन:—

भूषण भनत बाललीला गढ कोट जीते,
साहिके शिवाजी करि त्यहू चक्रे चाह को ।
गोलकुंडा बीजापुर जीत्यो लरिका इहिमै,
ज्वानी आए जीत्यो दिह्ली पति पातशाहा को ॥
(मुंबई प्रत पृष्ठ २.)

अशा शब्दांत केले आहे. पुढे रायगड वर्णन करून स्वतः आपले म्हणजे भूषण कवीचे रायगड येथे आगमन कसे झाले ते दिले आहे.

तहाँ राजधानी करी, जीति सकल तुरकॉन ॥
शिवसरजा रुचि दानमें, किनो सुजसुजहाँन ॥ २३ ॥
देखनि देखनि तें गुनी, आवत जाचन ताही ॥
तिनमै आयो एक कवि, भूषण कहियतु जाही ॥ २४ ॥
द्विज कनोज कुल कश्यपी, रतनाकरसुत धीर ॥
बसत त्रिविक्रमपुर सदा, तरनि तनूजातीर ॥ २५ ॥
शिवचरित्र लखियो भयो कविभूषणके चित्त ॥
भौंति भौंति भूषनानिषौ, भूषित करौ कवित्त ॥ २६ ॥
सुकषिनहुकी कृपा कछु, समुक्षि कविनको पंथ ॥
भूषन भूषनमय करत, शिवभूषनमय ग्रंथ ॥ २७ ॥

कुत्र सुलंख चित्रकुटपाति, साहससिल समुद्र ॥

कविभूषण पदवी दर्ह, हृदयराप्रसुत रुद्र ॥ २८ ॥

(मुंबई प्रत पृष्ठ ४)

या वरील अवतरणावरून, भूषणाचें आगमन केव्हां झालें, येण्यास प्रयोजन काय, त्याचें कुलगोल व निवासस्थान कोणतें याची थोडक्यांत माहिती देऊन शिवचरित्र म्हणजे शिवराजभूषण काव्य हें लिहिण्याचें कारण काय व कविभूषण ही पदवी कोणी दिली वगैरे गोष्टी स्पष्ट होत आहेत.

वर दिलेले दोहे काशी येथील प्रतीतहि आहेत. कांहीं पाठभेद मात्र आहेत. तहाँ राजधानी करी म्हणजे रायगड राजधानी करून शिवाजी महाराज शके १५९६ मध्ये छत्राची श झाले. ह्या गोष्टीस संदर्भून भूषणानें वरील विधान केलें आहे. राज्यारोहणप्रसंगी दानघर्माची रेलचेल चालली होती. देशदिशींचे गुणजन याचनेकरतां छत्रपर्ताकडे म्हणजे रायगडावर येत होते. त्यांमध्ये मी एक भूषणकवि आलों असें भूषण वरील दोह्यांत स्पष्ट म्हणत आहे. तेव्हां असें म्हणतां येतें की, भूषण पहिल्यानें शके १५९६ मध्ये राज्यारोहणसमयीं शिवाजी महाराजांकडे आला. म्हणजे शिवाजी व भूषण यांचें समकालीनत्व चांगलें सिद्ध होतें. तेथें म्हणजे राज्यारोहण समयीं कवी रायगडावर गेला असतां 'शिवराजभूषण काव्य' निर्माण केलें असेंहि तो वरील दोह्यांत म्हणत आहे. तेव्हां महाशय दीक्षित यानीं आपले लेखांत " अतः भूषण शिवाजीके समकालीन कदापि न ये ओर न उनके आश्रय मे उन्होंने ग्रंथ रचा। " हें जें विधान केलें आहे तें अगदीं चुकीचें आहे. ग्रंथाचे शेवटीं ग्रंथरचनाकालदर्शक दोहा कवीनें दिला आहे.

सम सत्रहसै तीस (१७३०) पर, सुधि बदि तेरस भान ॥

भूषण सिवभूषण कियो पढियो सुनो सुजान ॥ १ ॥

(मुंबई प्रत. पृष्ठ ५१)

हाच दोहा मिश्रबंधूच्या काशी प्रतीतहि पाठभेदानें दिलेला आहे तो—

सुभ सत्रह सैतीस पर बुव सुधि तेरसि भान ।

भूषण सिव भूषण कियो पढियो सुनौ सुजान ॥ ३८० ॥

(काशीप्रत. पृष्ठ १२५)

यावरून हा दोहा प्रक्षिप्त नसून तो भूषणाच्याच मूळ काव्यांतील आहे हें निर्विवाद होय. मिश्रबंधूनीं हस्तलिखित व मुद्रित प्रतीवरून आपली शिवराजभूषणाची आवृत्ती काढली आहे असें ते म्हणतात; परंतु त्यांची प्रत बरेच ठिकाणीं शुद्ध पाठ देत नाहीं असें दिलगिरीनें म्हणणें प्राप्त होतें. वर मिश्रबंधूच्या काशी प्रतीतील काव्यरचनाकालदर्शक जो दोहा दिला आहे त्याचेखालीं मुहाम टीप दिली आहे ती अशीः—

संवत् १७३० बुध सुदी १३ को ग्रन्थ समाप्त हुवा पर किस मास में सो नहीं लिखा ।

येथें मिश्रजींनीं महिना दिला नाही असें म्हटलें आहे. परंतु मिश्रजींनीं पाठाच्या शुद्धाशुद्धतेकडे लक्ष देऊन आपली प्रत तयार केली असती तर महाशय मिश्रजींकडून अशी चूक झाली नसती. मिश्रजींच्या प्रतीतील दोह्यापेक्षां मुंबई प्रतीतील दोह्यांचे पाठ जास्त शुद्ध आहेत. त्यांवरून काव्यरचना शक, तीथ, वार, महिन्यासुद्धां शुद्ध आहे असें निर्विवाद ठरतें. सम म्हणजे विक्रम संवत् सत्रहस्रै तीस पर म्हणजे १७३० त

सुचि	„	ज्येष्ठ मास (पौर्णिमान्त आषाढ)
वदि	„	वद्य
तेरस	„	त्रयोदशी
भान	„	भानुवासर (रविवार)

म्हणजे विक्रम संवत् १७३० ज्येष्ठ वा। १३ रविवार या दिवशीं भूषणानें शिव-भूषण काव्य पुरें केलें असें मुंबई प्रतीतील पाठाचे दोह्यावरून स्पष्ट ठरतें. मिश्रजींच्या दोह्यांत अपपाठ असल्यामुळें त्यांतून शुद्ध अर्थ कांहींच निघत नाही. आतां आपण वर दिलेला मुंबई प्रतीतील स्पष्ट काल पंचांगदृष्ट्या खरा ठरतो कीं नाही तें पाहूं. विक्रम संवत् कार्तिकांत सुरू होतो शालीवाहन शक चैत्रांत सुरू होतो. तेव्हां विक्रम संवतावरून शालीवाहन शक काढावयाचा म्हणजे चैत्रापासून कार्तिकापर्यंतच्या विक्रम संवतांतून १३४ व कार्तिक ते चैत्र पावेतांच्या विक्रम संवतांतून १३५ वजा केले असतां शक निघतो. आपला मास ज्येष्ठ; तेव्हां संवत् १७३० तून १३४ वजा केले पाहिजेत. असें केलें असतां इष्ट शक १५९६ येतो; म्हणजे रचनाकाल शालीवाहन शकाच्या भाषेंत शके १५९६ ज्येष्ठ वा। १३ रविवार असा होतो. वरील शक कै. खरे यांच्या जंत्रीशीं ताडून पाहतां शके १५९६ च्या ज्येष्ठ वा। १३ स रविवार येतो. तेव्हां मुंबई प्रतीतील दोहा शुद्ध आहे; काशी प्रतीतील अपपाठानें मगलेला आहे. भूषणकवि हा राज्यारोहणसमयीं शिवछत्रपतीचे सभेंत हजर होता. त्यानें आपलें शिवभूषण काव्य राज्यारोहणानंतर बरोबर १५ पंधरा दिवसांनीं पुरें केलें. म्हणून भूषण कवी व छत्रपति शिवाजी महाराज हे समकालीन होते इतक्या गोष्टी तर स्पष्ट होत आहेत, व शिव व भूषण हे विषम कालीन होते हें महाशय दीक्षित ह्यांचें विधान खोटें ठरतें. महाशय दीक्षित यांचा दुसरा आक्षेप म्हणजे शाहू छत्रपती, बाजीराव व चिमाजी आप्पापेशवे हे भूषणाचे आश्रयदाते होते सबब भूषण शिव-समकालीन नव्हता असा आहे. या आक्षेपांचें निरसन असें कीं शिवाजी व भूषण हे

निर्विवाद समकालीन असूनहि भूषण कवि हा निजाम--उल--मुल्लासारखा दीर्घायु असला पाहिजे; आणि असें घरलें म्हणजे वरील शंकेचें निरसन होते.

सदाशिव महादेव दिघेकर.

४० शहाजी-विषयक शकावली.

- १५४६ कार्तिक, भातवडीचें युद्ध (जे). शहाजीचा अपमान [शिवभा.]
१५४७-४९ शहाजी विजापूरकरांकडे अदिलशाहींत [पृ. २२६;
खं. १५ पृ. ४२८ व खं. २० पृ. ३४५].
- १५५० शहाजी परत निजामशाहींत [खं. १५ पृ. ४३६; खं. २०
पृ. ३४६].
- १५५० निजामशाहींतफें खानदेशांत दर्याखानावर पहिली स्वारी (डाऊ
व्हा. ३ पृ. ११० व मॉ. रि. १९१० सप. पृ. २४८)
- १५५१ श्रावण, लुखजी जाधवरावाचा सून (जे.)
शहाजी पुण्याकडे येऊन आदिलशाही मुलखांत दंगला करतो; (बु. स.)
शिवनेरीस संभाजीच्या लग्नासाठीं जिजाबाईंसह जातो. लग्नानंतर पुनः
दर्याखानाच्या स्वारीवर (शिवभा०).
- १५५२ दर्याखानाचा पराभव (शिवभा.). आश्वीन-कार्तिकांत शहाजीस
मोगलाकडून मनसब मिळाली व जुन्नर संगमनेर घेण्याची कामगिरी
त्याकडे सोंपविली, (इ. खं. ७ पृ. १५ व १७) शहाजी जुन्नरास
आला तेव्हां शिवाजीचें प्रथम दर्शन त्याला झालें (शिवभा.).
- १५५४ शहाजीनें मोगलांची बाजू सोडून नाशिक, जुन्नर, संगमनेर वगैरे
घेऊन स्वतंत्रपणें पेमगड येथें निजामशाही उभारली.
(इ. खं. ७ पृ. ३५);
- १५५५-५७ निजामशाही वाचविण्यासाठीं मोगलांशीं युद्ध.
(इ. खं. ७ पृ. ३६-६० व खं. २० पृ. ३६९).
- १५५८ माहुलीचा वेढा. शहाजी आदिलशाही नोकर बनतो. (इ. खं. ७)
त्याला पुणे परगण्याचा मोकामा आदिलशाहाकडून मिळतो.
(खं. २० पृ. ३४८)

Shivaji and the Portuguese.

By *Prof. Jadunath Sarkar*, M. A.

I.

Shivaji's relations with the Portuguese were determined by the geography of their dominions in India in relation to his own. In the late 17th century, the Portuguese had ceased to be an expanding or imperial power, and were content to defend their own possessions as best they could. These possessions in the Goa region (as opposed to the northern or Daman district) were very much smaller than they are now, because a belt along the eastern edge of the Goa district (such as Bicholim) was still in the hands of Indian princes and was conquered by the Portuguese only in the 18th century.

Shivaji's expansion in the Konkan southwards to the limit of the Ratnagiri district brought him into collusion with the various desais of Savant-vadi region, immediately north of Goa, while his penetration south-west into Bijapuri Kanara, through the territories of Bankapur, Bednur and Sunda, made him touch the eastern frontier of Goa. These desais and Kanara princes had diplomatic relations (varied by occasional wars) with the Portuguese long before Shivaji's time as well as after, and the Portuguese were sometimes bribed to give them *secret* help in their defence when invaded by Shivaji.

But Shivaji never openly broke with the Portuguese Government,—as his son did in 1683-84. He maintained peace with them, and when any injury was done by his subjects to those of Portugal, he always redressed the wrong, as soon as it was brought to his notice by the Goa Government. He realised the wisdom of keeping on friendly terms with the Portuguese on his west, while his northern and eastern frontiers were pressed by two such powerful enemies as the Mughal Emperor and Adil Shah. A wise diplomatist, the

Chhatrapati did not wish to be crushed between *three* enemies, as the hot-heated Shambhaji was.

Moreover, a hostile Portugal could destroy Shivaji's newly-created navy in its weak infancy, and therefore he scrupulously promised to do justice whenever the Portuguese or the English complained to him of any wrong done by his officers or soldiers to their subjects or trade agents. An appeal to his generosity and royal sense of justice by these European nations never failed of effect.

At the same time, Shivaji was not above trying to annex Portuguese lands if he could hope to do it by a successful *coup* or stratagem without being involved in a long or open war with them,—probably because the Portuguese territory was neither rich nor extensive enough to be worth much exertion and sacrifice for their acquisition.

II.

Translation of a contract of peace and friendship between the great Shivaji Rajah and the Lord Viceroy of Portuguese India, signed at Goa, 5th December 1667, by the Viceroy. [Biker, vol. IV. pp. 118-122].

“ Shivaji having repeatedly written to the Viceroy to be excused for having made a raid into Bardes (district) against the desais who have their lands there,...the peace with this Government is ratified in the form and on the conditions following:—

I. “ That Shivaji Rajah will immediately restore, in good friendship and without deceit, and without taking any ransom for their redemption, all the captives,—men, women, and children,—whom his men took away from the territory of Bardes in the incursion which they made there on 19th November, 1667, and also the cattle and oxen which are found to have belonged to the vassals of the Portuguese King ”.*

* In the copy of the treaty which Shivaji stamped with his own seal, he added the following words to the above paragraph:—“ As soon as the great viceroy will write to me, I shall in compliance with his letter order the prisoners that are detained to be released without taking a single pice from them, and deliver them to the Rev. Father Gonsalo ”.

2 “ Lakham Savant and Keshava Nayak, desais, who have sought asylum in our territory, shall be warned not to make war of any sort of hostility against Shivaji Rajah, or his vassals and country, while they [those Desais] are within the territories of my lord the King [of Portugal]; but if they do the contrary...they will be immediately expelled from the territory,...and if after leaving our territory from their own, these Desais make war from thence against Shivaji Rajah, or his vassals, then, on receiving proper notice, we shall not allow them to return or seek asylum in our territory. And the same arrangement is made about Naroba Savant and Malu Shenvi, if they are found in our [*i. e.*, Portuguese] territory ...and, in order to avoid all causes of disturbance, the afore-said Desais, when they are in the territory of the king of Portugal, must reside in the city of Goa and by no means in Bardes nor in Salsette.

3. “ The merchandise and oxen which come from Balaghat [*i. e.*, the high country beyond the Sahyadri range] for the island of Goa and the port and territories of Bardes and salsette,—shall not be seized nor detained; and also those that go from the islands and territories of the king of Portugal to Balaghat or to any other part, if they pay the customary duties, —although there may be war between Shivaji Rajah and the king Adil shah; because the free commerce of merchants always redounds to the public benefit. ”

[The above treaty was sealed by Shivaji on 11th December. The original Marathi agreement *written* in modi by *Moro Trimbak Pingle* himself, accepting the above terms on behalf of Shivaji, is still preserved in the Goa archives.]

III.

Next year an incident happened which is thus described in a letter from Philip Giffard at Carwar to the President of the English Council at Surat, dated 12th Nov. 1668:—

“ The vice-king (of Goa, Jodo Nunes da Cunha, Conde de S. Vicente, who died at Goa on 6th Nov. 1668), a little before his death, searching narrowly through all his towns,

found four or five hundred men of Shivaji's hidden up and down in several places, upon which he sent for Shivaji's ambassador and with his own hand took him two or three cuffs in the ear, and turned him and all the prisoners he had taken, out of Goa. Immediately after which Shivaji raises a great army of 8 or 10 thousand foot and one thousand hors , and gives out that he intends against Goa in person, which hath put the Portuguese in arms, building new and mending all old forts,...” [Factory Records, Surat, Vol. 105, in India office, London.]

The same subject is treated in Philip Giffard's letter to the Surat Council, dated 16th Dec. 1668:—

“ Shivaji having by small parcels and several (=different) pretences got 4 or 5 hundred men into Goa, hoping by degrees to have double the number, did not question (= doubt) but such a number would be able, upon a sudden rising in the night to secure him any one of the passes whereby he might enter his men before the Portuguese could have raised any considerable army to resist him, did not doubt of carrying it; but after his arrival at Vingurla, finding his plot discovered, his men seized and the Portuguese well provided to give him a hot reception, desisted from his design, and went and viewed all his castles thereabouts... ” [*Ibid.*]

IV.

We have a Portuguese document, signed at Goa, 10th February 1670, entitled “ Disposition and confirmation of the peace and amity between the most Illustrious Governor and Captains-general of the State of (Portuguese) India and Shivaji Rajah. (Biker, Vol. IV, pp. 171–175) It runs thus: —

“ Whereas there have occurred various distrusts and disorders in the proceedings of the captains of Shivaji Rajah towards the vassals of His Highness (the Portuguese Sovereign), and he has now signified to us, by his letter and a proper envoy, his desire to perpetuate the peace with this state,—the aforesaid Lords have assented to his petition and do confirm the said amity in the form and on the conditions following:—

1. “ That Shivaji Rajah should restore immediately without artifice or deceit the 3,000 pagodas which were taken from

our territory in violent breach of good faith and amity,—namely 2000 from Malopā Chatim (Cheti) and 1000 from Santopā Gaunso, residents of this city and vassals of His Highness, within the period of two months ”

2. “ That the merchandise and oxen which come from Balaghat &c. (as in paragraph 3 of the treaty of 1647.)

3. “ That Shivaji Rajah should restore all the ships which are detained in his ports, without any pretext ... and will not demand from the owners of the aforesaid ships any money under the name of expense or costs that he may have incurred on them; these boats will be delivered in sight of the (Portuguese) fleet which makes voyage to the North (i. e. the northern or Daman province of Portuguese India) to their owners or their agents, in whose company may go the owners of the ships of the vassals of Shivaji Rajah for taking delivery of the ships which are detained in the fort of Chaul or further north. ”

4. “ That Shivaji Rajah must not build any fort or house of stone and lime in the neighbourhood of the territories held by their Lordships ... ”

“ The Lords-Governor bind themselves, in the same way, to observe the following capitulations :—

1. “ The said Lords-Governor will order the delivery of all the ships which the fleets of the Portuguese Sovereign have taken and kept in detention, both in this city and also in the forts of the North [i. e. Damon province], freely without charging any costs. ”

2. “ That passports which are begged by persons under the jurisdiction of Shivaji Rajah for (voyaging to) all the ports, not being enemies of the Portuguese Government, will be issued on payment of the ordinary duties and *lawazimas*. in the same way as the vassals of the Great Mughal pay.”.....

5. “Whereas the Siddi of Dandā (Rajpuri) is a feudatory of the Portuguese Government, and the Lords-Governor are under obligation to defend and aid him, when succour is necessary, by the arms of the Portuguese Sovereign, ... and as this

obligation cannot be exercised without violation of the new friendship which the aforesaid Lords have made with Shivaji, the enemy of the Sididi,... therefore, in order to avoid all distrust ... the said Lords will interpose their authority ... and compose and adjust (the quarrel) between Shivaji Rajah and the Sididi, (thus) becoming mediators of a good and firm peace in a manner which will satisfy both,—to which effect Shivaji Rajah has sent order and power to his ambassador here, Vittalā Pandit, ... to adjust the said compromise in the form referred to.”

Then follow a memorial presented by Shivaji's envoy to the Portuguese, under 7 heads, and the reply of the Governor to the heads of the memorial.

Historical Records at Goa

:o:—

(*Sj.* **Surendra Nath Sen.** M. A. (Calcutta)

The Portuguese were the first European nation to visit India by an entirely maritime route. Vasco da Gama arrived at Calicut in 1498. He was followed by other naval leaders and diplomatic relation was soon established with the petty rulers of the South. They obtained a permanent foothold in India when Albuquerque took possession of Goa for the second time. But they did not confine their activities to commerce alone. Some of the Portuguese adventurers committed piracy in Indian waters, while others found a suitable outlet for their military ardour in the armies of native princes. It is commonly believed that the superiority of European arms and military discipline was for the first time demonstrated in India by the French, when Dupleix repulsed from the ramparts of Madras the numerous hordes of Anwaruddin, Nawab of Arcot. But long before the event Pacheco and his hundred comrades had earned an eternal fame for their country and countrymen by their gallant defence of Cochin against an army of 50,000 sent by the Zamorin. Portuguese military adventurers were thereafter welcomed by every Deccan prince. They fought for the

Raja of Vijayanagar against his Muslim enemies, they entered the army of the Raja of Canara, they served the artillery of the celebrated Bahadur Shah of Gujrat and the Portuguese pirates soon extended their sphere of activity to the Bay of Bengal. They played an important part in Indian History for more than a century and their records cannot but throw a flood of light in many obscure corners of that History. It is well known that Sewel based his classical work on the History of Vijayanagar upon two Portuguese chronicles published by Prof David Lopez of Lisbon under the title of *Chronica Dos Reis de Bisnaga*. Grant Duff makes many references to the Portuguese records in his immortal History of the Marathas. The India Office deputed Frederick Charles Danvers to study the Portuguese records at Lisbon and Evora and the results of his labours have been embodied in two stout volumes on the Portuguese in India. But much has yet to be done. The old kingdom of Vijayanagar and the now defunct Maratha empire were not the only Indian powers with whom the Portuguese had political and commercial dealings. Their correspondence with the kings of Bijapur, whom they call Idalcão or Idalcão, cannot be safely ignored by a student of the history of that kingdom. Nor can a historian of Mysore afford to be indifferent to the numerous letters addressed by successive Viceroys and Secretaries of State to Hyder Ali, Tipu, Ayat Saheb, Raghunath Angria, the Admiral of Hyder's fleet and others. What light the Portuguese records, can throw on the history of Bengal, when carefully and critically studied, has been shown by the Rev. Fr. Hosten.

Enough has been said to convince any serious student of the History of India that the Portuguese sources may prove invaluable to him. But it was not my main object to examine the Portuguese records from that point of view. The time at my disposal was very limited, I had to finish my work in five weeks and consequently I had to confine myself to my own subject, viz, Maratha History alone. As time did not permit me to examine more than one section of the Goa archives, I confined myself, though reluctantly, to the diplomatic corres-

pondence contained in the *Livros dos Reis Visinhos* and the following lines, I hope, will show that the work ought to be pursued further. From the time of Shivaji the Portuguese came into intimate contact with the Marathas both as friend and foe and their records show how much we have to learn about the eventful career of the great Shivaji.

“ On the 30th September 1664 Mirza Raja Jai Sing was appointed to put down Shivaji.” He believed in promptness. On the 10th February, 1665, he reached Aurangabad and on the 13th of the same month he arrived at Poona (Sarkar, Shivaji 1st ed., pp. 120-121). Raja Jai Sing wanted to accomplish his object in a single decisive campaign and the political isolation of Shivaji was a necessary preliminary of his success. He sent envoys and emissaries to all the petty chiefs in the neighbourhood. Bijapur was both cajoled and threatened and even the European merchant powers were not left alone. Negotiation was carried on with the Portuguese through Francisco de Mello and Diego de Mello, wrongly called Francis and Mile by Prof. Jadunath Sarkar (See Biker Tomo, IV, P. 126). In these negotiations also the great Rajput Statesman was unwilling to waste much time, for we find the Portuguese Viceroy Anotonio de Mello Castro writing an apologetic letter to the Mirza Raja as early as the 31st March or within four weeks of his taking over charge from Maharaja Jaswant Sing

Shivaji had in his army a number of Portuguese officers and it was evident construed as an overt act on the part of the Portuguese Government. But Shivaji was by no means the only Indian prince to employ Portuguese and Goanese Christian officers; the Emperor of Delhi had welcomed these foreigners as artillery experts. As usual Shivaji had not stopped here, he worked with an open mind and wherever he found a useful institution whether civil or military under the neighbouring Governments, he did not hesitate to introduce in his infant kingdom something analogous. Among his eighteen karkhanas or state establishments Sabhasad mentions *Darukhana* or Magazine. Prof. Sarkar has sought in vain for its prototype among the karkhanas of the Muhammadan kings of Delhi. *Darukhana* is an exact syno-

nym of the Portugese Casa de Polbora. The Portugese were specially noted for their efficiency in artillery and it was natural that Shivaji should organise his artillery establishments on their model.

The Viceroy had however no difficulty in explaining away the seeming delinquency. He had no control over the Portugese in native service and he wrote to the Rajput general emphatically denying any compliance on his part and disowning all responsibility in the matter. "These territories," the letter ran, "never gave any help or showed any favour to Shivaji. That Shivaji has some Portugese in his service is not enough to presume my approval of it. For there are many Portugese without my permission in the country of the Moghul King. Some (migrated) for crimes committed, others (went away) oblivious of their duty and it is not within my power to punish them. As Your Excellency knows many Portugese will, in the same way, be found in Golconda, Canara and with Idalsha." But the Portugese were no longer in a position to give offence to the mighty Moghul and the Viceroy addressed another letter on the same date to the Portugese and Christian officers in the Moghul army in which an identical protest was made almost word for word.

Jai Sing compelled Shivaji to sue for peace and ultimately induced him to undertake that perilous journey to Agra. On Shivaji's return to the Deccan the Portugese Government were probably again approached by the Moghul diplomats and the Viceroy (João Nunes da Cunha) offered naval co-operation against the Marathas provided the Moghul would bear their expenses in a letter, dated 29th April 1667 to Mirza Raja Jai Sing. (Biker, Tomo IV, pp. 131-132). We do not know whether this letter reached him at all, for in May of the same year he was replaced by Prince Muazzam and the Moghul prestige in the Deccan at once sank low. Moreover the Portugese subjects were suffering from Maratha depredations and on the 5th December, 1667 a treaty of peace and amity was concluded between Shivaji and the Portugese Viceroy.

Shivaji denied all knowledge of and responsibility for the inroads made by his people and promised to release without any ransome all men, women and children carried away by his people on the 9th November, 1667 and restore all cattle and transport bullocks (boiadas) belonging to the subjects of the King of Portugal. The Portuguese Government on their part undertook to prevent Lakham Savant and his partisans from giving Shivaji any trouble from their safe shelter, in the Portuguese territories and to compe them to live in the Island of Goa for effectivly checking their mischiefs. Article 3 provides for freedom of commerce and articles 4 and 5 provide for amicable settlement of all differences that might arise between Shivaji and the Portuguese.

It is doubtful whether this treaty was faithfully observed by the two signatory powers, for on the 18th May, 1668 or within six months of the conclusion of the treaty, the Viceroy in a gradiloquent letter addressed to Aurangzib himself (Biker, tomo IV, p. 134) again offered the Grand Moghul naval cooperation against Shivaji and we read in the preamble of the next treaty concluded on the 10th February, 1670, that Shivajis Captains continued to be a source of trouble to their Portugues neighbours. Shivaji had plundered Poruguese subjects and captured and datained in his ports many Portuguese vessels. The Portuguese had on their part also captured and detained ships belonging to Shivaji and his subjects. From the scanty materials at our disposal it is impossible to say who offered the first provocation and who retaliated. But probably Portuguese objection to free navigation was the real cause of this breach of peace. They insisted on their right of search and compelled every ship navigating the Arabian Sea to seek and carry their cartaz. As may be easily imagined this could not be tolerated by any self-respecting power and led to frequent friction. Shivaji tried to secure Portuguese alliance against his Muhammadan enemies of Delhi and Janjira. A born diplomat and judge of human character he knew that his object could best be achieved by playing upon the fears and anxieties of the Portuguese. One of the most inveterate enemies that the Portuguese

then had was the Imam of Muscat. Shivaji wrote to the Viceroy that the Imam had proposed a defensive and offensive alliance with him against the Portuguese. Whether the proposal was really made or whether it was a clever hint that Shivaji could make himself doubly dangerous by co-operating with the Imam at sea we do not know. A fresh treaty was concluded. But the Portuguese were no longer in a position to defy the Emperor of Delhi or the Admiral of his fleet, nor were they inclined to concede to Shivaji the much coveted right of free navigation. Only small boats carrying food-grains, salt and other drugs of different kinds were permitted to ply from Caranja to Goa without any cartaz but big ships, Galvats, and other coasting vessels of any considerable dimension were denied that privilege. Shivaji's subjects, however, could obtain under the new treaty cartaz for any port, other than those of the enemies of the Portuguese, on payment of the customary fee and in this respect they were to be treated in the same manner as the subjects of the Moghul Emperor. Shivaji on his part was to provide shelter and provision in his ports to Portuguese ships in distress. He also undertook not to construct any fort or stone building on the Portuguese frontier unless the site was separated from the boundary line by a river. As the Portuguese were unable or unwilling to break their existing treaty and friendly relations with the Moghuls they offered to mediate, between Shivaji and his enemy the Siddi of Janjira.

This practically exhausts the published Portuguese sources. Of the unpublished Portuguese records in the Goa archives I am now in a position to deal with those embodied in the *Livros dos Reis Visinhos* alone. The first volume of the *Reis Visinhos* opens with a letter to Sambhaji, dated 1st December 1667. It is a formal letter dictated probably by the courtesy that the Maratha Prince could expect from his Portuguese neighbours. The new Viceroy informed Sambhaji of his safe arrival at Goa. It is probable that Sambhaji as heir apparent then enjoyed some influence and power in his father's Govern-

sment or the Viceroy could not go out of his way to address this short but formal letter to him. On the same date Girmaji Pandit Subedar of Bicholy was informed that Shivaji's envoy Pitambar Sinay (Shenvi) could visit Goa as often as he liked. Who was this Pitambar? It is not unlikely that we meet here for the second time the selfsame diplomat who came to Shivaji's Court as an envoy from Kudal, the same Pitambar Senvi who was contemptuously called a fish-eating Brahman by the punctilious Krishnaji Anant Sabhasad. Shivaji knew how to recognise and employ merit even when discovered in an enemy employee. A notable instance of this is furnished by the case of Baji Prabhu Deshpande who was originally in the employment of the Deshmukh of Hirdas. He had not only been appointed to a high command in Shivaji's army but it is now wellknown how Baji Prabhu had sacrificed his own life to secure the safe retreat of Shivaji. It was on a delicate mission that Pitambar Shenvi was employed by Shivaji. Probably Pitambar had earned Shivaji's good opinion by his tact and ability while acting on behalf of his former master, the Desai of Kudal, and as Pitambar, an inhabitant of Kudal, was likely to have an accurate knowledge of the inner politics of his Portuguese neighbours it was but natural that Shivaji should select him for his envoy at the Portuguese headquarters.. Like many of his castefellows Pitambar probably was a good linguist (this is however a conjecture) and possessed some knowledge of the Portuguese language, a necessary equipment for his new post. Everyone cannot convert enemies into loyal friends and herein lies the greatness of Shivaji. People who once came in contact with him were at once carried away by his irresistible, personal charm and magnetism.

The first service rendered by Pitambar was, as these old records tell us, the restoration of a dancing girl to liberty. She was probably attached to a temple for both Annaji Datto and Moropant Pingle interested themselves in her cause. But it was not for this trifling end that Pitambar had been deputed to Goa. His task was as important as delicate. Shivaji demanded *Chouth* from the Portuguese on account of some villages near Daman over which a local Raja had once exercised some sort of overlordship.

According to Great Duff Shivaji demanded Clouth from the Portuguese for the first time in 1674 on account of Bassein. "It is not known," he says, "by what means they evaded the payment. The Mahratta histories of Shivaji's life do not state that the Portuguese ever admitted the 'Clouth' but frequent mention is made of their having paid tribute, and probably some compromise was made on this occasion." Prof. Sarkar mentions a Maratha raid against Daman in 1676 but opines that no permanent gain resulted from this campaign. Whether any permanent gain resulted from this expedition is very difficult to say but it is almost clear that Pitambar's embassy to Goa was certainly the direct outcome of the apparently fruitless campaign. Chouth had been demanded by Shivaji and raids had been made to enforce his demand and then probably the Portuguese offered to discuss the vexed question and amicably settle it. Prof. Takkhav goes nearer the truth when he says— "The territory of this prince (the Raja of Ramnagar) comprised a few mountain forts, the outlying territories on the sea-coast forming the district of Daman, being under the Portuguese. The latter were accustomed to pay an annual tribute to the Raja to secure their immunity from his incursions. Shivaji having occupied these mountain-forts turned upon the Portuguese power at Daman. The Portuguese * * * sent an officer to inquire what errand Shivaji's men had come upon. They made answer, as they had been previously tutored that they had come to enforce and confirm the annual tribute to the lord of Ramnagar. The Portuguese willingly consented....." Let the old Portuguese records tell their own story now.

On the first of December 1677 the Portuguese Government sent Pitambar Shenvi a free permit to visit to Goa, on the 10th of the next month (January 1678) the Viceroy, Conde de Assumar addressed the following letter to Shivaji,— "Pitambar Shenvi, the envoy of your Highness, gave me a memorial on certain negotiations that * * * * some letters delivered to the Viceroy my predecessor to which he had given no reply * * for he was occupied with some business; and I immediately ordered a diligent search for them in the Secretariat and I shall try to ascertain the particulars of which they treated, so

that I may confer with Your Highness. And now the said envoy has delivered to me the much esteemed letter of Your Highness, in which Your Highness expresses satisfaction at my arrival, informing me of your good news and the progress of your arms which delighted me much * * * also it deserves the excellent friendship that Your Highness had with this State and Your Highness may be certain * * * of the continuance of the good relation that should exist between us without any speech on my part * * * the Prince my master recommended to me. And while Your Highness asks me to write to the Captains of the fortresses of Bassein and Daman that they should pay to Your Highness the Chouth (?) that has always been paid to the Chouthias (?) as Your Highness is now in possession of his territories. I order the said captains to inform me (that in this) * * * (?) information that till now I have regarding the negotiation, having arrived here only a few days ago; I shall write to Your Highness to send a person with authority to make a settlement with the people I nominate after examining the terms of the contract by which the said Chouth was settled and with which it is conceded. Your Highness shall be positive that it being clear that Your Highness is absolute * * * there should not be any doubt that what we paid to the said Chouthia shall be paid to Your Highness, and as to the rest that Your Highness tells me in his letter, I observe to Your Highness that the Portuguese are better (as) friends than (as) enemies and as Your Highness is so wise he should consider these things with care that between us may be preserved and augmented our friendship and Your Highness will always find in me a faithful friend. May God illuminate the person of Your Highness in His grace. Goa, 10th January 1678. Dom Pedro de Almeida. (Reisvizinhos, Vol. 1, fol. 2).

On the same date two letters were addressed to Annaji Datto and Moropant Pingle. Annaji is styled as Surnivis Sub. edar mor das terras de Concao and Moro Pant is addressed as Pessuae Pradano de Sivagi Raze. The letter addressed to Annaji unfortunately could not be deciphered but in the epistle written to the Peshwa reference is made to his demand for

Chouth and the answer is exactly similar to that in the letter quoted above. The Viceroy had arrived in India only recently and he was, as he himself writes, making enquiries about the justice of the Maratha claims. In the meantime Moro Pandit was requested to send a man with necessary power to confer with the Portuguese officers. About the same time (the date is obliterated) a letter was written to Girmaji Pandit, Subedar of Bicholy, in response to some complaints made by him about which the Viceroy promised to make an enquiry.

On the 15th of January, 1678, Almeida wrote a second letter to Shivaji. "I have already written to Your Highness another letter, in response to two of yours, which I delivered to Pitambar Sinay, Your Highness's envoy. And I thought (it proper) to write this letter to offer my thanks to Your Highness for the demonstration with which Your Highness welcomed my arrival which I shall reciprocate with loyal friendship, preserving forever the (good relation) that Your Highness has with this State as Your Highness will experience throughout the whole period of my administration as well by the special affection that I have for Your Highness for I had already heard much of your great qualities while yet in Portugal * * * as by the great earnestness with which I was charged by the Prince my master. And as regards the business on which the above mentioned envoy came I shall order to answer Your Highness with all possible brevity as Your Highness (sees) in this letter. The above-mentioned envoy will be able to assure Your Highness of the good-will that he finds in me and the expedition that I have given to the letters I ordered to be written to Moro Pandito and Anagi Pandito in reply to those of theirs and to the Captains of the fortresses of the North to inform me with all veracity about the particulars of which I asked them to make enquiry regarding the Chouth and their answer I shall send to Your Highness; and in the said letters I have ordained them to have good relations and amity with the Subedars of Your Highness and not to permit in our lands the malefactors of the collies and choutia so that they may not disturb nor commit robberies in the territories of Your Highness. I expect Your Highness will also on your part ordain

the said Subedars to have the same relations and good amity with the said Captains so that there may not be between us any occasion for resentment or grievance. May God illumine the persons of Your Highness in His Grace. Goa, 15th January, 1678, Dom P. de Almeida (Reis Visinhos, Tomo 1, Fol. 3.)

Conde de Assumar, however did not, stay in India long enough to settle this important question. He arrived at Goa on the 28th October, 1677 but left for Mozambique on the 27th January, 1678 where he died on the 22nd March of the next year. During the absence of the Viceroy, the Government of India was administrated by Dom Fr Antonio Brandao, the Archbishop Primate, and Antonio Paes de Sande, who had been named in the patent of succession, togetherwith the chancellor Francisco cabral de Almada, who was now deceased." (Danvers Portuguese in India). The next letter on this subject was signed by the second of these commissioners Antonio Paes de Sande and was addressed to Shivaji's envoy Pitambar Shenvi. It is dated 12th July, 1768 and runs as follows—We have received the letters that Pitambar Shenvi wrote to me and to the Archbishop Primate, in which he represented to me that he came to this city in connection with the subject of the payment of chauth of the territories of Daman that used to be paid to the King Choutia. The Vieroy Dom Pedro de Almeida answered him that he would send for information (on this subject) from the Captain General of the North and from that of the fortress of Daman, and when the said information came he would advise Shivaji Raze to send a person with authority to settle this business with the said Captains after examining the terms under which the said chauth was created but the said advice had not come and the decision that was expected has been delayed. To this my answer is that the cause of this dealy arose from the embarcation of the said Viceroy for Mozambique and on that account the said captains neglected to send the information he asked of them, It was not therefore possible to inform you that this State is not tributary to any neighbouring king. As however I desire to preserve peace and amity with Shivaji I dont take any notice and pretend to be ignorant of the information that

the said Captains gave me. From that information it becomes clear that the said chouth had its origin in the covenant that the villagers (Vazadores das Aldeas) of the district of Daman made of their own initiative with the King Choutia, without informing the past Viceroy and Governors to avoid the loss and robbery that his subjects used to commit in those villages. From that covenant a contract has been solemnised with various conditions that were to operate between them, and I have no doubt that in conformity with them the said chauth will be paid to Shivaji Raze as it was paid to the King Chouthia, as I am told in his letters that it is in the possession of his kingdom. To settle this business Pitambar Shenvi may advise Sivaji Raze to send on his behalf a person with proper authority for I write here upon this subject, after consulting the captain of the fortress of Daman and examining the terms under which the inhabitants of the said villages subjected them to the payment of the said chauth. The consideration of this affair is entrusted to the judges deputed for it, so that after the said villagers are heard and the common law and known custom relating to the chauth are considered, the final decision of this business may be made with justice. Shivaji Raze may be informed of this that I on my part do not lack the desire of seeing his claim decided so that our friendship may go on increasing. Goa 12th July, 1678 Antonio Paes de Sande (Reis Visinhos tomo 1 fol 12.)

In the meantime the Portuguese it appears were still enforcing their naval supremacy upon all vessels but they were inclined to be lenient to Shivaji's subjects. In a letter dated 12th March, 1678, Tanaji Ram Havaldar of Vingurla is informed, in reply to his letter of the restoration of a Manchua, captured and detained by the Portuguese, that the vessel was captured as it did not carry a cartaz but in view of the friendship and amity that existed between the Portuguese estate and Sivaji Raze the vessel was ordered to be restored. Tanaji Ram was further informed that henceforth Shivaji's subjects will have nothing but friendly treatment from the Portuguese while in their territories. (Reis Visinhos Tomo 1, fol. 4). On the 23rd May 1678, Pitambar Shenvi was informed in reply

to a similar application for the restoration of a Parangue that he ought to know that no vessel could navigate the Indian ocean without a cartaz from the Portuguese! (R. V. tomo I, fol. 9).

The relations between the two powers were certainly being strained. Pitambar Shenvi was dead and it appears that no new envoy or plenipotentiary had been appointed in his place while Shivaji's people were being harassed by robbers and marauders from Portuguese territories and their patience was being sorely tried by interference of the Portuguese fleet in the sea. Antonio Paes de Sande contended that he and his colleagues were doing their best to preserve the good relations hitherto prevailing between the two states but Shivaji's Subedars thwarted their Pacific attempts. The letter Sande wrote to Shivaji in this connection is certainly interesting. It runs as follows:--Received Your Highness's letter and rejoiced to find it accompanied by the excellent news of Your Highness's health and every time I shall get them the greater will be my satisfaction. In the same letter Your Highness acquaints one with the desire that the good relation and friendship that now subsist between the vessels of Your Highness and those of His Majesty the Prince my master may continue. I am not less anxious that this friendship should be preserved and should for ever increase as I have demonstrated on all occasions afforded by the captains of Your Highness. Your Highness has written me that some malefactors from our jurisdiction go over to that of Your Highness to commit robbery and other evil deeds. My diligence to prevent this injury and the orders I have passed on the subject are well known to the Subedar of Bichely, and it cannot be * * * * that I have sanctioned it, and permitted so bad a thing that is of no use but a disturbance to the state. It is a fact that at times the negligence of the captains is the (real) cause of such excesses. For I have often advised them to get some of these malefactors arrested so that they might be tortured to confess (and betray) their companions to be punished in an exemplary manner or to inform immediately and send a messenger to the captain nearest our territories so that he may go in pursuit of the

band of persons from these territories so that they might be identified, etc. This letter need not be quoted in full.

Antonio Paes de Sande goes on to point out that no minister had been appointed in the place of Pitambar Shenvi who died and it stood in the way of prompt transmission of letters. Shivaji was requested to remove this difficulty by appointing a new minister. Sande concludes this letter by explaining how difficult it was to stop all migration or immigration from and to his jurisdiction.

The next letter that Antonio Paes de Sande wrote to Shivaji dealt with the capture of some Maratha vessels by the Portuguese Armada (Dated 17th November, 1678), Reis Visinhos Tomo 1, fol. 18). These vessels according to the Portuguese version were trading with cities of Canara then at war with the Portuguese. Shivaji had evidently complained to the Goa authorities against the unfriendly conduct of their naval officers but Paes informed the Maratha king that he had been misinformed by his Captains and Subedars who were not well disposed towards the Portuguese and who were not at all inclined to continue the peace and friendly relation then subsisting between the two states. Bitterness of feeling continued to increase and the Portuguese suspected, as the next letter of Sande shows, Shivaji's ministers of secretly helping their enemies in various ways (Letter Dated 11th January, 1789, Reis Visinhos, Tomo 1, fol. 24). The last letter of this series addressed to Shivaji tells us that the Maratha naval officers had in the meantime retaliated what they rightly or wrongly regarded as a hostile action by capturing in their turn some Portuguese ships. This letter, written on the 20th of March, 1679, also refers to Shivaji's demand of Chauth from some villages under the jurisdiction of Daman and I shall quote here only the relevant portion, "Received the letter of Your Highness, delivered by Ganu Chaty (Ganesh Sheth?), on the subject of sending Your Highness the Chauth that some villages under the jurisdiction of Daman used to pay to the king Choutia as Your Highness is now in possession of those territories. Pitambar Shenvi, the envoy of Your Highness, discussed this subject in this city with the Vic'roy Pedro d' Almeida and

after his departure and after I had succeeded him in this Government, I solicited Your Highness as a friend to settle (this question) and to send to that end, a person on your behalf with all necessary power to treat of the form and conditions of payment. For this contribution was paid by some villages of the said Daman under certain conditions to be observed by the two parties, in which this State did not otherwise participate except giving them that permission. All these have been shown in the letter I wrote to the said envoy to be presented to Your Highness. I now remit to Your Highness a copy of that letter so that it may be seen that I have not in any way failed in the observance and preservation of peace and amity and in offering good will to Your Highness.

Things having pursued this course, Your Highness and his ministers failed on their part (in this respect) by capturing against public faith, while in peace and amity, the vessels and goods of merchants of this city who went under our banner of the Armada of the North and were assembled in the river Zamquizará (Shankheswar) at a port of a friendly Prince. I wrote to Your Highness on this subject and Your Highness replied my letter. It was a falsehood to assert that the vessels entered your port, for the truth was that the Arabs were cruising (?) in the sea where Your Highness had no jurisdiction, neither has Your Highness any jurisdiction over the Portuguese or the Arabs (Reis Visinhos, vol. I fol. 29.)

In the next letter of the series dated 8th May, 1680 addressed to Rayagi Pandito Subedar mor de Sambagy Raze we read of Shivaji's death. The Portuguese had been preparing for a war with him. What the immediate provocation was these letters do not reveal but it is sufficiently clear that both the parties had enough grievance against each other. When the news of Shivaji's death reached the Portuguese Government they at once suspended their hostile preparations and hastened to offer Sambhagy their condolence and assure him of their friendship, (Reis Visinhos, Vol. I, fol. 42.)

These few letters show us only one side of the shield. Neither the original Marathi letters of Shivaji nor their Portuguese translation are now at Goa. A large number

of records were sent from Goa to Lisbon many years ago and for all we know, these valuable documents may still be lying unheeded in some dark corners of the Record rooms of Lisbon of Erora. But one sided as these letters necessarily are, the information yielded by them does not lack in either importance or interest. They certainly throw a side light on the origin of the chouth hitherto regarded as an invention of that resourceful founder of the Maratha Empire. But it appears from the letters quoted above that the Chouth existed long before Shivaji rose to power.

According to Prof. Takkhav the Raja of Ramnagar used to receive an annual tribute from the Portuguese of Daman. Shivaji claimed this tribute after his reduction of the territories of the Koli Raja. In the Portuguese letters this Raja is styled as Rey Choutea because the tribute he received was the Chouth or Chouto as the Portuguese called it. The Raja Chouthia may therefore be reasonably identified with the Koli Raja of Ramnagar. There are many letters in the first volume of *Livros dos Reis Visinhos* addressed to El Rei Choutia but time did not permit me to go through them. Since I left Goa, these letters have been carefully studied by Prof. P. Pissurlencar and he informs me that the Raja Choutia was no other than the Raja of Ramnagar. The next question to be settled is when did those "villages under the jurisdiction of Daman" agree to pay the contribution called "Chouto" to the Raja of Ramnagar. I have no doubt that the exact date can be ascertained by an enquiry in the Archives of Daman but that the arrangement was made long before Shivaji's birth is evident. Danvers tells us that "In 1615 a treaty of peace was concluded by Gonzalo Pinto da Fonseca at Daman, between the Portuguese and King Choutia, with whom there had been some differences on account of the latter having laid claim to certain lands which were also held to belong to Portuguese territory." (*Portuguese in India*, vol. II, pp. 177-178). The arrangement which earned the Raja of Ramnagar his title of Choutia must have been concluded earlier.

Let us now see when Shivaji first began to claim Chouth from his neighbours. Both Grant Doff and Ranade agree that Chouth was for the first time claimed by Shivaji in the year 1665 when the treaty of Purandar was concluded. It is however noteworthy that Sardeshmukhi had been claimed fifteen years earlier in 1650. This claim was repeated in 1657 for the second time but on neither of these occasions was made any mention of the Chouth. I have said elsewhere (Administrative System of the Marathas) that Shivaji's claim of Sardeshmukhi was based on a legal fiction but he compelled his neighbours to pay Chouth as a price of security from plunder and for identical reason the Portuguese subjects of Daman also had agreed to pay Chouth to the Raja of Ramnagar. In the year 1664 Shivaji had passed through the territories of the Koli Rajas of Jawhar and Ramnagar on his way to Surat and probably on this occasion he had learnt of the Koli practice of levying Chouth from their Portuguese neighbours. In 1672 the Koli country was conquered and Chouth was demanded not only from the Portuguese but also from the people of Surat. In the first letter of Dom Perdo d' Almeida we find a corroboration of Grant Duff's statement that Chouth was demanded on account of Bassein as well. This claim was probably dropped later as no mention of it is made in the letters of Antonio Paes de Sande to Pitambar Shenvi and Shivaji where the justice of Shivaji's claims against Daman is admitted. Shivaji did not invent the Chouth, he found the practice of levying the Chouth already in existence and at once realised that the practice could be easily extended to other hostile territories to his great financial profit.

The Portuguese did not address either Shivaji or Sambhaji as Chhatrapati. They were invariably styled in the Portuguese letters as Shivaji Raze and Sambhaji Raze although Shahu and even the powerless potentates of the Kolhapur branch at a subsequent period were addressed in the Portuguese letters as Chhatrapatis. Annaji Datto and Moro Pant also it should be noted, are styled as 'Surnivis' and 'Pessua' respectively, for their new designations of Sachiv and Mukhya Pradhan had evidently not yet gained any popularity among strangers.

सूची-

[नांवापुढील आंकडे पृष्ठांक आहेत; इंग्रजी आंकडे शेवटी असलेल्या इंग्रजी निबंधाच्या पृष्ठांचे आहेत.]

अ			
अकबर-औरंगजेबाचा मुलगा	३४	अबदुल हमीद लाहोरी	१३५
अजमशहा कोल्हापुरास येतो	३२	अबदुला कुतुबशाहा मृत्यु	२६
-बेळगांव घेतो	३४	अबदुल्लाखान-शाहाजहानाचा	
-राज्यारूढ होतो	६९	सरदार	२३३
अजमीर	२३०	अबदुल्लाखान मृत्यु	२२९
अडगल	८४	अबुलहसन	२२९
अदिलशहा-बसवापटण घेतो	१७, ५५	अल्युकर्क	६
-व मोगल यांचें सख्य	२४५	अमृतराव निंवाळकर	३८
-व मोगल सैन्याची		अयतसाहेब	७
मारामारी	२४२	अल्ली अदिलशाहा-अदिलशाहा पहा.	
-मृत्यु	२६, ६३	अशेरी किल्ला	४२, २३०
अदेशखान	१०३	असतखान	३६
अम्बरुद्दीन	६	असफखान-नूरजहानचा भाऊ	
अफगाण	२२८		२२९, २४१
अफजलखान-रणदुल्लाखानाचा		-स वजिरी मिळते	२३६
खिजमतगार	४०	-चा पराभव	२४२
, -ची कृष्ण गौडो देसाई		अहसनाबाद	२४१
यास देणगी	८३	अंतोनिओ पेसद संदे	१८
-ने कृष्णराव हेजाब शिवा-		आ	
जिकडे पाठविला	१९	आयास्वामी निगडीकर समाधि	
-ची शिवाजीवर स्वारी	१९, २०, ४३	काल	७०
-स सहाय होण्याबद्दल माव-		आनंदमूर्ति समाधि काल	७०
ळच्या देशमुखांस पादशाही		आनंदराव	५१
फर्मान	४३	आण्णाजी दत्तो	१४, १५, ५२
-चा वध	४४, ४५	-स वाकनिसी मिळते	
-च्या वधाचा पोवाडा	४५		२२, ५९
-चें थडगें	४६	-स पालखी मिळते	५१
अफदुलफत्ते	४६	-पन्हाळा घेतो	१६, ६३
		-स सुरानिशी मिळते	५१, ९५

-स कैद व सुटका	३०
आबाजी रंगनाथ मलकरे	२०३
आबाजी मल्हार राजर्षी	१११
आर्मचा इतिहास	२७३
आलमिडा	१५
आशा राम खोजा	७५

इ

इकतिलान अलिशान आदत- निशान	९८
इलकासखान	२३२
इच्छारामपंत टेरे	१९६
इतिहास संशोधन, अभिमान व बखर वगैरे ग्रंथ	२७८
इतिहास साधन ग्रंथाची योग्या- योग्यता	२५७

इब्राहिम अदिलशहाचा मृत्यु	१६, २३९
---------------------------	---------

इरादतखान	२४१
इसमाइल खान मका	३४

उ

उदबभान किल्लेदार	६१
उदाजराव	२४०
उदाराम	२२९-२३२
उमाजी राजे-संभाजी राजे यांचे पुत्र-यांचा जन्म	१७, ५०, ५५

उदबण	८९, ९३
उंबरलिंडीचे युद्ध	२१, ५८,

ए

एकनाथ महाराज परंधामी गेले	७०
---------------------------	----

औ

औरंगजेब-जन्म	१६
-काश्चिं देवालय पाडतो	२४, ६१

-कोंढाण्यास वेढा	६७
-खेलण्यास वेढा	६७
-गाजदखानास बेदराकडे रवाना	३७
-तोरणा घेतो	६८
-दिल्लीकडे जातो	१८, ५६
-परळीस वेढा व ती घेतो	६७

-बेदर घेतले	१८, ५० ५६
-भागानगरास वेढा	३४, ४८
-राजगडास वेढा	६८
-राज्यारूढ होतो	१९, ५७
-रायगडास वेढा	३५
-वसंतगड घेतो	६७

औरंगजेबाचा कागिनगिन्यास वेढा	६८
------------------------------	----

,, चे मुक्काम-अहमदनगर	३२
-----------------------	----

—कृष्णातीर	६८
------------	----

—खेडकडूस	६८
----------	----

—गलगले	३६
--------	----

—तुलापूर	३४
----------	----

—पन्हाटा	६७
----------	----

—पुर्णे	६८
---------	----

—पेढगांव	६८, ६९
----------	--------

—बनपुरी	३८
---------	----

—बन्हाणपूर	३१
------------	----

—विजापूर घेतो	३३, ३४, ६८
---------------	------------

—सातान्यास वेढा	६७
-----------------	----

—सोलापुरास येतो	३३
-----------------	----

—चा मृत्यु	६९, ११०
------------	---------

क

कडतोजी गुजर	५२
-------------	----

कनकगिरी	१७, ७२
---------	--------

करिन्याची रचना	११८
----------------	-----

कर्ण राजाराम-पुत्र-मोगलाईत	
जातो	६६
कर्नाटक	१४३
,, त दुष्काळ	३४
कलानिधी	६७
कल्याण	४२
कल्याणपंत मृत्यु	२६, ६३
कल्याणभिवंडी	५६
कवी कलश=कवजी दिवाण होतो	४७
— रायगडास येतो	३३
— व फिरंगी यांचा सल्ला	३३
— विजापुरकराचे मदतीस जातो	३३
कविकलश=कवजी शाब्दिलान	
यांचें युद्ध	३३
— शिकें यांचा विषाड	३४
— मृत्यु	३५
कऱ्हाड	७२
कंदोरी कंजोरी	२३९
कंधार कंदाहार	२४१
काऊजी कोंढालकर	५९
काकाजी पंडीत	१३२
काटो नागाजी	१०८
कानेगांव	९०, ९३
कान्होजी खोपडे	४२, ४३
नाा जेधे	
— करनाटकांस जातो	४०
— कामगिरी	३९
— कैद	१७, ४१
— व इतर देशमुख	४३
— शिवाजी भेट	४३
— चे शिवाजीस पत्र	४३
— शफत घेतात	१९, २०

कामबध-जुलपुरकारखान	३६
— विजापूर	६९
— सुभेदार-उजनी	६९
काभेरी	८९, ९३, १०३
कांजा	”
कालगणनेचे प्रकार	२४७
कालनिर्णयात वाराच्या सल्ल्याचें	
महस्व	२६८
काला बाग	६८
काश्मीर	२३०
कासी पंडीत	१०४
काशीमखान पिलगोंडे घेतो	३४
काळो बल्लाळ	६५
काळोजी चौगुला	१०१
कुडळ	१२
कुतुबशाहास भटक	३४
— चा मृत्यु	६३
कुमारील भट्ट	२२४
कुडल	८९, ९३, १०९
कुंवरभीम	२२९
केडगांव	१९५
केदारजा खोपडे	४३
केशव नायक देसाई	३
केसो त्रिमल पेशवे	४७, ६८
केसो त्रिमलची कर्नाटकांत	
— रवानगी	३३
— मुक्तता	३५
केसो नारायण नन्हेकर पडले	२४
कोयळागड मोंगलांनी घेतला	३३
कोरीगड	३७
— मराठे घेतात	३८
कोरेगांव	७०
कोल्हापूर	५७
कोंडोजी फर्जेद	६३

कोंडे द असुमार	16
कोंढाणा-सिंहगड	५५
कृष्ण कंक	३२
कृष्ण गौडा देसाई	८५
कृष्ण ज्योतिशी	२१९, २२१
कृष्णाजी अनंत सभासद	12
कृष्णाजी नार्हक बांदल	३९, २२६
कृष्णा नदी	१०१

ख

खवासखान कारभारी होतो	
१६, २६, ५४, ६३,	
७०, २४१	
-कुडाळास येतो	६०
खवासपूर-औरंगजेबाजी	
छावणी	६७
खंजरखान	२३२
खंडेजी संभट	९९
खंडो अनाजी मलकरे	२०५
खंडोजी खोपडे	४३, ४४
खंडोजी घोरपडा	९४, १००
खंडो बह्लाळ चिटणीस	११९
खळद बेलसर	२०८
खानखानान	२२९
खानजमानची शहाजिच्या बंदो-	
बस्तावर नेमणूक	२४५
खानजहान लोदी-मोगली	
सैन्याचा अधिपती	२३५
-बन्हाणपूरचा सुभेदार	२३८
खानमहमद मृत्यु	१८
खाजा अबुलहसन	२३८, १४१
खुयेण बगो नाडगौडा	१०९
खेड	८९, ९३
खेम सावंत	३३

गजसिंग	ग	२३८
गणेश शेट-शिवाजीचा पोर्तुगी-		
जांकडील वकील	१८१, 19	
गदग		६६
गदाघर प्रल्हाद शकावली		६५-६९
गराडे		२२६
गलगले		३०३
गागाभट्टकृत ग्रंथ-शिवाकींदय		२२३
समयनय ग्रंथ		२२५
सातान्यास येतात		२०६
गाजदीखान		६७, ६८
व संताजीचा झगडा		६६
गिरजोजी निंबाळकर		३८
गिरमाजी पांडित सुभेदार	12, 15	
गोटखिडी		८९
गोतंभट रामेश्वर भट		८९
गोदाजी कृष्ण हवालदार		९५
गोविंदभट		८९
गोविंद नरासिंह (८९), ९९	१०३	
गोव्याचे ऐतिहासिक कागदपत्र		6
गोवेकरांचा शिवाजीशी तह		४२
गंगाजी महादेव		८५
गंगाबाई मृत्यु		६४
गांगोली		४७
गुंजण मावळ		२२६
गोंदजी विश्वनाथ हवालदार		२२६
ग्रहांची अंशात्मक मध्यम स्थिति		१३४, १३५
	ख	
चक्रपूर		३६
चतुर साबाजी		१
चाकणचा कोट शास्ताखान घेतो		५८
चाफळ		२८९
चामली=चांबळी ?		२२६

चिखली	१९५
चौथ कराची उत्पात्ति	१८०, १८१
चौथार्हवा उगम	२२
चौल बंदर	२४०
चंदनवंदन	६७
चंदो भिकाजी	१०८
चंद्रराव मोरे	३९, २४०
-चा पाठलाग	४२
-पळून जातो	५०
-वध	२०२
चांदजी जेधे	४६
चांबळी	२२६, ६५
चिंचवड	१३७, १४१
चौडेश्वरीचें देवालय	१०५
ज	
जखगौडा	८५
जदुनाथ सरकारांच्या चुका	१७९
जनार्दन नारो दीक्षित हणमंते	७२
-मृत्यु	३२, ४७
जयंतिबाई संभाजीची बायको	२५०, २५२
जयरामस्वामी समाधि शक	७०, २३८
	१९६
जयसिंग सुभा होऊन येतो	२३
,, व दल्लेखानाचा वेढा	२३, ६०
-चा सिंहगडास वेढा	५९
-सिंहगडाचा वेढा काढला	४६
जसवंतसिंगाचा कोंडाण्यास वेढा	२२; ५१, १९६
,, व संभाजी	५२
जहांगीर	२२८, मृत्यु २३६
जाखले	१०१
जाधवराव	७३, २२९, २३०, २३१
	२३२

,, मृत्यु	४९, २४०, २५३, ३०७
जानंसिपारखान	२३२
जाया घाटगुडा	१०२
जायापा	१०३
जावजी = जाऊजी	१०१
जावजी मोकदम	२२६
जिऊ महाला = जीवमहाला	४४
जिजाई जन्म	२१२, शहाजीची वडील
स्त्री ७२; =जिजू	१४०, २५१
--व लुलजी जाधवराव भेट	७३, ७७
-शिवनेरीवर जाते	७३
-ची तुळा	२३, ५१, ६०
-मृत्यु	२७, ५२, २०६
जिवाजी शोणवी	१८१
जुआ नुनेसद कुन्हा	९९
जुलपुकारखान	४८, ६७, ६९
-कामबक्षास कैद करतो	३६, ३७
-कोंडाणा घेतो	६९
-चंदावरास जातो	३७
-चंदीस वेढा	३५,
	३७, ६६
-पन्हाळ्यास वेढा	६७
-राजारामाशी सल्ला होऊन	
चंदीचा वेढा उठतो	३६
-वेरुळास वेढा	३३
जेधे यांचा करिना	३९
-स पातशाही ईनाम	३९
-केळंजा घंतात	३९
-खोपडे यांची वतन-	
	घाटणी ३९
-मोरे	४२
-शकावली	१४, १५
-शकावलीची विश्वसनायता	२७४

जोगदेव भट	९०	,, कैदमुक्त	६१
जोगोजी पटेल	१०३	,, मुतालीक	३७, ४७
झामोरिन	७	,, मृत्यु	२८
	ट	अर्थकराव	३५
टिपु	७		थ
हुन्ने	७	थानपड	९३
डोडेरि	३८	थेरगांव	१९५
	त	थेव्हेनोचें प्रवासवृत्त	२७२
समाभट	९०		द
सरवारीचें पान	४६	दयाजीराव सर्जेराव जेधे	१४
तहाची मान्यता	१२५	दर्याखान	२२९
ताफी सरदार, शहाजहानकडील	२२९	—चा पराभव	३०७
तानाजी मालुसरा	२४, ५२, ६१, ६२	दारडे कोट	५८, २१
तानाजीराम हवालदार	१७	दलपतराव सर हवालदार	८४
तानाशहा भागानगरचा राजा		दलेलखान	४६
	होतो	दवण	६३
ताराबाई	११०	दाउदखान	६२
तिटोलियाची लढाई	३२	दादाजी अनंत	१०५
तिमाजी योरात	२२६	दादाजी कोंडदेव मलठणकर	
तुकाई शहाजीची दुसरी स्त्री	७२		७१, ७२, ७६
तुकाजी शिदा	९४		—मुःयु २००, २८६
तुकाराम महाराज भागिरथीत	स्वर्गस्थ	दादाजी कृष्ण यांस कैद	१७, ४१
	झाले	दादाजी बापूजी	४२, —सुभेदार ५७
तुकोपंत	१०३	दाभोळेस मोत्याची वृष्टी	३१
तुलजा	१३२	दाराबखान-खानखानाचा मुलगा	२२९
तोरणा	३६	दारा शुकोहचा परांड्यास वेढा	२४५
- दुकस्ती	४१	दावरबक्ष—तक्तारूढ होतो	२३७
संजावर	३५	दियानतराव—घानतराव	९०
--चा शिलालेख	२७३	दिल्लीहून जुन्नरचा प्रवास	२०
त्रिचनापली-स वेढा	३६		दिवसांत २३६
--कराशी राजारामाचा सल्ला	३७	दिलेलखान	५१
त्रिमल्ल हनुमान	१४२	—भूपालगड घेतो	२९
त्रिंबकगड	६२	—त्रिजापुरास वेढा	३०
त्रिंबकपंत डवीर यास अटक	२४, ६०	—ची आत्महत्या	३२

दुर्गाडीचा कोट	४२
तुष्काळ	१६, ४८, ५४, ६८
देशरंगडास बुलाखीचा वेढा	२२, ५८
देउळवाड	९३
देवगड	६६
देवरुल येथील झगडा	२४
दों आलव्हरुद आताईदि पोर्तुगीजांचा शिवाजीकडे आलेला वकील	१७८
दौलतखान	२३९
दौलत मंगल किल्ला बांधणी	७१, २४०
दौलताबाद	२३२
द्विदलराज्य पद्धती	१२४
घ	
घनाजी जाधव	६५, ६६
घनाजी जाधव-सातान्याचे युद्ध	३६
-राजारामाचे मदतीस	
चंदीकडे जातात	३६
-सेनापती होतो	३७
-वेळुराचा वेढा उठवितो	३८
-ब्रह्मपुरीस बादशाही	
बुलगे लुटतो	६७
-औरंगजेब लढाई	६९
घर्माजी नागनाथ-शिवाजीचा सुभेदार	१८०
घारवाड किल्ला	२४१
घारागिरी	२५०
घावर किल्ला	२४१
धुन्नेजी पाटील व॥ आषाढी पाटील	१०१
धुंडिराज लक्ष्मण व्यास-राजव्यवहार कांश लेखक	१७५, १७६

नदीछगांव	९०
नरसिंह भट	८९
नसोजी पटेल	१०६
नरहरी अनंदराव-पेशवे	२२, ५९
नसरतखान	२४१
नागठाणे	९३, ९९, १०५
नागनाथ	९९, १००, १०१
नागरगांव-तुळापूर	७१
नागेश देव	९६
नागोजी बिन सजाराव जेधे	२८, ४७
नागोजी मान-मोगलाकडून राजारामाकडे येतात	३५
नागोजी हवाले	१०८
नाडगीर	८५
नायगांव	९०, ९३
नारायण हनुमान मुद्रल हणमंते	१४२
नागोपंत दीक्षित	७२
नारोबा सावंत	३
नारो रुद्र हवाले	१००, १०१
नादगिरी	६७
निजामशाहाचा परामब	२५३
-चे बखरकार	२३७
-मोंगल युद्ध	२३९, २४०
निजामशाहातील अंतःस्थित	२३९, २४०
-चा शेवट	२४५
-बुडण्याची कारणे	२५३
निराजी राहुजी	५२, ६१
-औरंगजादेस गेले	२४
-भागानगरकरांशी तह	२६
निवटियाची लढाई	६४
नलकंठराव नावाडी पुरंधरकर	२२६
निलोपंत	५२, -स मुजूमू ५१, ५९
निळोपंत मजमदार पुरंदर घेतात	२४

निवृत्त	२२६
नूरजहानच्या बापाचा मृत्यु	२२८
--चा शहाजहानाविरुद्ध घाट	२२९
--चा विफल प्रयत्न	२३६
--व मोहबतखान	२३३, २३४
--व शहाजानचा सलोखा	२३३
नेताजी पालकर	२०८
--चे प्रायश्चित्त	२८
नेमाजी शिदा	६८
,, मोंगलाकडून राजारामाकडे येतो	३५
नौसिरखान	५६
प	
पदमाजी मुजुमदार	२२६
पन्हाळा	१०१
--जवळील लढाई	६४
--सिद्दीजोहाराचा वेढा	२१
--स मोंगलाचा वेढा	३६
--मराठे सरदार उठवितात	३७
--मराठे सरदार घेतात	३६
--सलाबतखानास भिळतो	५८
परवीज राजपुत्र	२३३
--मृत्यु	२३५
परशरामपंत	६७
परसोजी भोसले	६८, १३०
परांडा किल्ला	२४१
पदूस	८९, ९३
पालखीच्या मानाचा देकार	५१
पितांबर शेणवी शिवाजीचा पोर्तु.	
गीजाकडील वकील	I2, 15, १८१
,, ची कामगिरी	१७
पिपलगांव	२२६

पिरमिया ताजेखानचा शिवाजीशी	
झगडा	६१
पिले जंत्री	१८४
पुणदी	८९, ९३, ९८, १०२, १०४
पुणे	१११
,, येथे टांकसाळ	२१८
,, परगण्यावरील अंमलदार	१९६
पुतळाबाई अग्निप्रवेश	५३
पुरंधर	२२६
,, निळोपंत मुजुमदार घेतो	६२
पेमगड = शाहगड	२४०
पेशवेकालीन इतिहास संशोधनाचा प्रयत्न	११०, १११
पोर्तुगीजांचा उपद्रव	१८
,, व मोंगल	१०
,, शिवाजी संभाजीस छत्रपती म्हणत नाहीत	२२
शिवाजीचा हल्ला चुकविण्यास देसायास मदत	१
पंढरपूर पालखी	८७, ८८
पंताजी गोपिनाथ जखमी होतो	४४
,, हेजाब	४४
,, वाकनीस मृत्यु	२९
पांगारे	२२६
पांडवगड	५२
प्रतापगड देवीच्या देवालयावर वीज पडते	५२
प्रतापगड मराठे घेतात	३६
प्रतापराव गुजर	६१
,, औरंगाबादेस गेले	२४
,, हवालें देशमुख	९९
,, पराभूत	६४
,, मृत्यु	५२
प्रातिनिधि बखर	२०३

फ	
फतेखान	
-अटक	२३६
-मुक्त होऊन वजीर होतो	१९
	५४,२४०
-मोहश्तखान यांचें सख्य व	
दौलताबाद मोंगलाकडे जाते	२४३
-नें बुन्हाणनिजाम मारिला	१६
-मृत्यु	१९,५७
फत्तेपूरशिक्री	२२९
फरमानवाडी	१११
फादर गोंसाल्लु मार्तीस-पोर्तुगीज	
जवळील	१८०
फारसी वाचनांतील चुका	२७९
फिरगोजी पटेल	१०८
फिल्लीफ गिफर्डची शिवाजी	
बद्दलची पत्रें	३,४
फुलगांव	१९५
फौज पाहणी व व्यवस्था	५२

ब

बखर-कारांची ऐतिहासिक साधन-	
सामग्री	११६,११९
-चिटणिसी, लेखकाचे आधार	२८७
-तील कालदर्शित प्रसंग	१९७,२१९
-तील शिवप्रसंगांचा हिशेब	१९८,२००
-ची आविश्कसनीयता	२४६
-चे काल	२५८,२५९
-ग्रंथांचा उपयोग	२२०,२११
बनारसीदास—जासूद	२३६
बसवापटण—अदिलशहा घेतो	१७

बहलोलखान व प्रतापराव सरनीवत

झगडा	२६
-कैद	२५
-खवासखानास पकडतो	२७
-चा पराभव	६३
-व प्रतापराव यांचा झगडा	२६
-व मराठे सरदार यांची	
लढाई	६४
-चा रांगण्यास वेढा	६१
-मृत्यु	१९, २९, ५७
बहादुरजी राजे ?	९१
बाहादुरपुर	९३
बहादुरशहा—शाहाअलम—	
औरंगजेब पुत्र	१७, ५५, ७
बहिरजी घोरपडे यांचा राजारामाशी	
विषाड	३६
बहिरमदखान चंदनवंदन, नांदगिरी	
घेतो	६७
बहे	८९, ९३
बाजारभाव	१०६, १०९
बाजी घोरपडे	२०८
बाजी दळवी—तळ कोंकणावरील	
स्वारी व मृत्यु	२४०
बाजी नाा जेधे जन्म	१६
-यास सर्जाराईचा किताब	४२
-ची मर्दुमकी	४१
बाजी प्रभु देशपांडे	४६, १२
- मृत्यु	२१
बांदल	४६
बादशहानाम्याचा विशेष	२४५, २४६
बापूजी कामाजी सबनीस	१०८
बापूजी मुद्दल न-हेकर देशपांडे	४१
बापूजीपंत	५५, १०२

बापूजी पंटे	१०९	बोरगांव	८९
बापूजी नाा पुढे वकील	६३	भ	
„ मृत्यु	२७	भद्रापा नाईक	१७९
बाबाजी भोसले	१३०, २०९	भवानी देवीचें भाविष्य	२०५
बारकोजी भोसले पाडाव	६३	भाऊभट वलद राजभट अभिहोती	
बाल नाईक	१०८		१९५
बालाघाट	२३१, २३३, ३	भागानगर	१४३
बाळकृष्णपंत दीक्षित मुजुमदार	७२	—ची विजापूरकरांस मदत	३३
बाळकृष्णपंत हणमंते	७४	मातवडीची लढाई	१६, ५३,
बाळ प्रभूस पालखी	५२		२३२, ३०७
बाळाजी आवळीस चिटणिसीची		मीमानदी—अदिलशहा व मोंगल	
प्राप्ती	२०३	यांच्या प्रांताची सरहद्द	२५३
बाळाजी नाा सिलिंबकर	४४	मुलेश्वर	७१
बाळाजी विश्वनाथ	६५	भूमी कंप	२९
„ स पेशवाई	११०	भूषण कवी	३०४, ३०५
बाळाजी हरी मज्यालसी	४१	भूषण काव्य रचना काल	३०५
बिबोली	१२		३०६
बीड	२३२	भूषणगड-औरंगजेबाची छावणी	
बुद्धिबलांतील श्लोक	१३३, १३४		६७
बुघपाचेगांव -- औरंगजेबाची		भोर	१११
छावणी	६७	भोरप किल्ला	३८
बुन्हाण निजामशहा		भोसले	१४०
—कैद	२४०	भोसले घराण्यांतील भाऊबंदकी	
—मृत्यु	५४, २४०		२५२
बेदनूर	१	भोंसल वंशावली	१२९
बेदरचे पातशहा	१२३	म	
बेहरबखतची राजारामावर		मनोहरगड	१७९
रवानगी	६६	मराठा म्हणजे कोण	१२८, १२९
„ किल्ले घेतो	६७	मराठी राज्याच्या दोन कीर्ती	
बंकापूर	१		११७, ११८, ११९
बेंगरूळ	७२	मराठी राज्याची दोन शकळें	११६
ब्रह्मपुरी=मसुर	२८९	मराठे सिंहगड घेतात	६८
ब्रह्मपुरी	६७	मलकर	१०५
ब्रह्मारण्य	२९२	मलिक रयहान	२४५

मलिकंबर	१, २२८, २४१
--चा डाव	२३१
--चा सोलापुरास वेदा	५३, २३३
--सोलापूर घेतो	१६
-लष्करखान व महमद यांचा पराभव करतो	१६
--मृत्यु १, १६, ३९,	५४, २३५
--मृत्यूचें कारण	४९
मल्हारभट शंभु भट उपाध्ये	७६
मल्हार रामराव चिटणीस	११९
-त्याच्या बखरीचा काळ	३
मसूर	२८९
महमद अदलशाहाचा मृत्यु	१८, ५५
महमदखान दौलताबाद घेतो	५५
--मृत्यु	५७
महमद शरीफ हनफी	१३५
महादजी शिंदे पातशाही वजिरीची वर्जे सवाई माधवरावांस देतात	१११
महादाजी बाजी	३७
महादो बलाल देशकुळकर्णी	१०८, १०९
महाबळेश्वर	२८९
--चा अतिबळेश्वर	२९१
--च्या पंचगंगा	२९०
--ची वनश्री	२९०, २९१
महामारी रोग	३४
महाराष्ट्र धर्म	१२५,
--वैदिक धर्म यांजमधील अंतर	१२६
महाराष्ट्र राज्य	१२५, १२६
महाराष्ट्रांतील फरक	१२८

म्हसवड	७०
मादणावर मोंगलांचा हल्ला व त्याचा —मृत्यु	३३
माणनदी	६७
माणकोजी दहातोडे	४१
माणकोजी पांढरे-मोगलाकडून राजा- —रामाकडे येतात	३५
मायणी	६७
मालू शेणवी	३
मालेवाडी	९७, १०२
मालोजी नरसिंगराव सितोळे देसमूल	२२६
मालोजी भोंसले-शहाजीचा चुलत माऊ	२४४
मालोजी राजे भोंसले७१, १३०, २१२	
मावळ नांवाची उत्पत्ती	२९१
माहूर	२३०
माहुली किल्ला	२४५
-स वेदा	४०, ३०७
मिरजा महंमद अमीन	२३९
मिरजा राजा जयसिंग	४६, ८
-चें आशापत्र	१९३, १९६
मुआझम	९
मुगी गौडा	८४
मुजेरी	१११
मुघोजी पाटणकर	२५२
मुनीश्वर	१३५
मुरार जगदेव १, ९२, ९६, २४१	
-कारभारी होतो १६, ५४, ७०	
मुरारपंत-निजामशाहीस मदत करून	
-मोहबतखानावर दौलताबादेस	
-जातो	२४२-२४३
-पुण्यावर स्वारी	७०--७१
--मलिकंबर लढाई	७१

मुला महंमद—अदिलशाही	५४
मुला महंमद लारी	२३१
मुसलमानी लेखांची किंमत	२४६,२४९
मुस्तफाखान	४९
--अदिलशाही वजीर	२४१
--व मोंगल	२४५
--शहाजीस पकडतो	१७
मूर्तजा निजामशहा--गादीनशीन होतो	२४४
मेलगिरी पंडीत १०५, १०७, १०८	
मोंगलांचा चंदीस वेढा	३९
--भागानगर लुटतात	३३
-- मिरज घेतात	३४
--विजापूरकर यांच्यामध्ये मुलुख वाटणी	४०
--चे स्वार चेन्नपटनास राजा-रामास भेटतात	३५
मोडक जंती	२४८
मोरो त्रिमल पेशवे १८१, २०५, ३, १४, १५,	
--मुजुमदार होतो	२१, ५०, ५८
--पेशवा होतो	५१, ५९
--कोपल किल्ला घेतो	२९
--जव्हार घेतात	२५, ६३
--भयंबकगड घेतो	२५
--नाशीक लुटतो	२९
--व अनाजीपंत पन्हाळ्यावर चाल	३०, ५३
--सालेरी घेतली	२५, ६३
--कैद	३०
-- मृत्यु	३०
मोरो नारायण	३८

मोरोबाची मुंज	६४
मोहकमासिंग पाडाव	६३
मोहबतखान-अजमीरचा सुभेदार होतो	२३६, २३८
--अहिवंत वगैरे किल्ले घेतो,	२५, ६२
--जहांगिरास कैद करतो	२३५
--(काजी)दौलताबाद घेतो	१६
--बंडखोर	२३५
--बन्दाणपुरावर स्वारी	२४२
--मारकंडा किल्ला घेतो	६२
--विजापुरकरास मिळतो	२३१
--शहाजी शासनार्थ निघतो	२२९
--शहाजहानच्या आश्रयार्थ येतो	२३५

य

यमाजी पंत	४२, ५७
याकुबखान	२४०
याकुबखान २३२, २३३; निजाम-	
,, शाहींतील सेनापती	२३६
याचपा इडा याचा शिरच्छेद	३७
यादव गौडा	८५
यादो विलोजी कोपडा	१०७
यादो सामराज	३७
युसफखान	२४३
येड	९३
येडावी	९०
येलूर	९०, ९३
यसजी कंक	२८
येसजी फर्जेदाचा कडेलोट	३५
येळावी	८९

रघुनाथ अंगे	७
रघुनाथराव चिमणाजीपंत सर्चाव	१११
रघुनाथ नारायण हणमंते	७२, १४२, १४३, १७५, १७६
--कैद	३०
--मृत्यु	३२
रघुनाथ बलाळ सवनसि	४७, ७२, ७४
--हणमंतराव मोरे यास मारून जोर घेतो	४२
--कोरडे, राजपुरीस येतो	५०
--वेळारकोट घेतात	२९
--अग्रथास कैद ६० व सुटका	१४, २४, ६१
--मृत्यु	४७
रणदुह्लाखान	३९, २४१, २४५
--चा माहुलीस वेढा	५५
--मृत्यु	४०, २०८
रणमस्तखान कल्याणास येतो	३२
रत्नाजीपंत-- दादाजी कृष्ण लोहोकरे याचा पुत्र--मृत्यु	१७
रंगनाथस्वामी समाधि शक	७०
राघो राजाराम राजर्षी	१११
राघो पंढीत नाजीर किले पुरंधर	२२६
राघो बलाल अत्रे	६५
राघोजी विन पील पाटील सेंडकर	२२६
राजकीय हालचालींची टिपणें	११५
राजकोशनिर्धुंदु	१७६
राजगड--मराठे सरदार घेतात	३६

--दुरुस्ती	४१, ४७
--राजगिरी	१४३
राजव्यवहारकोश	१३७-१७७
राज्य किंवा राष्ट्रविषयक जुन्या कल्पना	१२३
राज्याच्या घरसोडीची उदाहरणें	४९
राजाराम जन्म	२४, ५१, ६२, १२८
	२०५
--विवाह	५३, २०७
--कैद	३०
--कैदमुक्त	३४
--राजमंचकारूढ होतो	३०
	३५, ४८, ५३
--कर्ण मोगलाईत पाठवितो	३९
	३५
--कर्नाटकास जातो	३५
--लेळण्यास येतो	६६
--चंदीस जातो	३५
--राजगडास येतो	६७
--रायगड प्रतापगडास येतो	४८
--वेल्लुराजवळ स्वारी	३७,
	६६
--व शहाजादा लढाई	६६
--व संताजी घोरपडे यांची भेट	३८
--मृत्यु	६७, ११०
राजाराम महार राजर्षी-कुलकर्णी मृत्यू	१११
रामचंद्र पांडित सचीव, सातान्याचें युद्ध	३६
रामचंद्र शेषवी	१७८, १७९
रामदास १२६, १२८, समर्थ ७०;	
--स ईनाम	२१६

रामनगर	21
रामसेखेस वेढा	३२
रामाजी कुलकर्णी	१०१
रामराजे	११०
रामोष्ठी शेणवी कोठारी—पोर्तुगजां- कडून शिवाजीकडे नहराणा घेऊन येणारा वर्कील	१७८, १७९
रायगडावर देवीची स्थापना	२१८
रायगड	३०
—रायगडावरील घरपकड	५३
—वर भूषणकवीचे आगमन	३०४
—मोंगलाकडे जातो	४८
राय चौथे	21
रायबाग	८४
रायाजी कृष्ण	१०३
रायाजी बहुलकर	३७
रायाजी सुभेदार	२०
रायाराव—दौलत मंगल किल्ल्यावरील अधिकारी	२४०
राहू	२२६
रुद्रमाळ	५१, ३०१
रुस्तुमजमा व फजलखान यांचे युद्ध	५७
रोहनगड	२३३
रोहिडा—मराठे सरदार घेतात	३६
ल	
लखमोजी मोकदम	२२६
लखम सावंत १७९, देसाई	3, 10
लष्करखान, मोंगलाचा सुभेदार	५३, २३१, २३२
लिंगोजी पटेल	१०६

लुखजी जाधवराव वध	१६, ५४
लंणी काळभोर	२२६
लोदी पळून जातो	२३८
—निजामशाहान्या आश्रयार्थ येतो	२३९
लोहगड	६८
घ	
वडगांव-पन्हाळयाजवळ औरंगजेबाची छावणी	६८
वर्धनगड	६७, २०९
वाई मराठे सरदारांनी घेतली	३६
वामनस्वामी समाधिस्थ झाले	७०
वास्को दि गामा	6
वाळवे	८९, १०८
विक्रमजित	२२९
विक्रमशाहा	६३
विजयराज-शिवनेरीचा निजामशाही सरदार	२५२
विजापूर	१०९
—च्या किल्ल्यास मलिकंभराचा वेढा	२३१
—व मोंगल यांचा विघाड	३३
—मोंगलांचा वेढा	३३
विठ्ठलपंत कुळकर्णी मौजे पुणदी	१०२
विठोजी राजे जन्म व मृत्यु	२१२
विठोष्ठी शितोळे देशमुख	२२६
विठोजी सोनवणी मोकदम मौजे राहु	२२६
विश्वनाथ मठ	९०
विश्रामगड	४७
विश्वामराऊ ब्राह्मण	४७
विश्वामराय—शिवनेरीचा किल्लेदार	२५०, २५२

वेंकोजी जन्म	२००, २१३, २५१
मृत्यु	३३
वेंकोजी—एकोजी	७२,
	१३०—१३२
वेंकाजीपंत	५१
वेंकट भट	१२९
श	
शकावलींच्या उपपत्ती	११५,
	११७, ११९
शकावलींचे काल	२७२
शकावलींतील शिवप्रसंग	१९९
—नोंदी	२४७
—चुका	२६७ व दुरुस्ती
	-११९-१२२, २६९-२७१
—स्वतंत्र की नकला	२७५—२७६
—उल्लेखाची विश्वसनीयता	२६५; २६७
शरफजी जन्म व लग्न	७१, ७४,
	१३२, २०९, २१३;
शहाअलम बदादरशहा	१७
—दिल्लीस जातो	६३
—शेक्सगांधी मुकाम	३३
—रामघाटावरून चाल	३२
शहाजहान	२२९, २३०
—खडकी घेतो	२२८
—तीन पातशाहींशी तह	२३०
—जुन्नरास येतो	२३५
—नाशकास येतो	२३४
—निजामशाहींत जातो	२३३
—रुसवा	५४
—माफी पत्र बापाकडे घाडतो	२३३

—राज्याभिषेक	५४, १३५,
	२३६
शहाजी	१३१, १३२, १४०
—जन्म	२१२
—स दृष्टांत	२५३
—च्या झिया	७२
—जिजाई लग्न	२१३
—चें दुसरें लग्न	७५, २१३
—जिजाईस टाकून पळतो	७३
शहाजी अदिलशाही	२२६,
,, अदिलशाही नोकर बनतो	(राजवाडेमत) ४९; १७, ३०
	५५; सरंजामदार ७१,
	७३, (बखर ग्रंथ) २१३
	कडे कां गेला ७४, २१३,
	२३४; २४५, २५०, ३०७
शहाजी--व कान्होजी ना जेघे यांचा	
करार	१५, १७, ४०, ४१
—कान्होजी जेघे यांस शिवा-	
जीकडे रवाना	१७
—कर्नाटकांत स्वारीवर जातो	२३४, २५४
—स कैद	४०, ५०, ५५
—जावबराव युद्ध	४९, २३२
—वर तुफान	४०
—ची दर्याखानावर स्मारी	३०७
—दादाजी कृष्ण यांसी मस-	
लत व शिवाजीकडे रवाना	१७
—दिल्लीकराशी तह	२५४
—निजामशाही	१६, ५५,
	२३४, २४४, ३०७

—चा पराक्रम	२५२, २५४
—पुण्यास येतो	२१३
—पोर्तुगीजांशी पत्रव्यवहार	१७८
—पेमगिरीस	४०
—बेंगरूळ प्रांती जहागीर	४०
—भीमगडास जातो	२४३
—माहुलीस जातो	१७
शहाजीची मुक्तता	१७, ५५
—वर मुरारपंताची स्वारी	२४७
—स मुस्तफाखान पकडतो	१७
—स मोंगलाची मनसब मिळते	३०७
—वजीर होतो	४०, २१२
—चा विजापुरकराशी तह	२५४
—विषयक शकावली	३०७
—व शहाजहान	२२८ २५०
—शिवनेरीस जातो	३०७
—शिवाजी भेट	३०२
—जिवाजीस पुण्यास पाठवितो	४१
—श्रीनिवासरावास कैद करतो	२४४
—संगमनेरकडे जातो	२४०
—मृत्यू	२२, ५१, ५९, ७६ २१३, २१६
शहाहुसेन-बु-हःणनिजामशहाचा मुलगा	
गादीवर बसतो	२४२
शंकराजी पंडित राजाशा-सातान्याचें युद्ध	३६
शंकराजी पंतसचीव व संताजी घोरपडे यांचा सलोखा	३७

शंकराजी भास्कर हवालदार	१०८
शंभू महादेव जागृती	७२
शंभूमठ बिन लक्ष्मीघरभट यास	९३, १०२, १०८
पूजेबद्दल देणगी	९०
--जपे ९४, १०० मोंकाशी,	१०१,
शामराव निळकंठ पेशवे	४१, ७२
शाहगड = पेमगड	२४०
शाहरीयर = नूरजहानचा मुलगा	२२८
शाहादीखान गांगोलीस येतो	३३
—निजामपूर घेतो	३२
—पुण्यांत येतो	३२
शाहिस्तेखान	५८
—चाकणचा कोट घेतो	२१
—चा पराभव	५१
—भिवरा उतरतो	२१
शाहू महाराज	६५
—जन्म	३१, ४७, ५३
—व अजमशहाची मुलाखत	६९
—यास औरंगजेब पकडतो	३५
—सुटका	६९
—राजकारकीर्द	११०
शाहुराजे दुसरे	११०
शिकंदर अल्ली मोंगल सरदार ठार	२४२
शिकंदरशहा विजापुरच्या गादीवर येतो	६३
शिगणापूर	६६
शिद्दी अंबर	२४३
—शिद्दी जोहार—अल्ली अदिलशाहा यांची लढाई	२२
—चा पन्हाळ्यास वेढा	४६, ५८

—वर अदिलशाहाची स्वारी	५९
शिद्दी मरजान	२४५
शिद्दी रेहान	२४३
शिद्दी साबा अंबरखानी	२४०, २४३
शिरगांव	८९, ९०, ९३, ९७, १०० १०१, १०३, १०५
शिवाजी जन्मतिथीवरील अप्रस्तुत आक्षेप	२८८
शिवाजीच्या खऱ्या जन्मतिथीचे आ घार	२७२, २७३
—आक्षेपकांची खरी मते	२८०
—आक्षेपकांस सूचना	२८१
शिवजन्म	५४, ६५, ७०, २१६, २५२,
—चे निरनिराळे शक	११३
शिवजन्म तिथी (राजवाडे मत)	१, ४९
—निर्णयाचा पाहिला प्रयत्न व बत्तर वगैरे ग्रंथ	२५४
—काव्येतिहाससंग्रहजंती	१, ५
—चित्रगुप्त	३, ७२
—छत्रपतींची वंशावलीबद्ध यादी	५
—छत्रपतींचे चरित्र	५
—डफ	१
—तंजावरचा शिलालेख	२५० २५१
—न्यायशास्त्री पंडितरावाची बखर	७६
—पुरंदरे वही	७८
—पतप्रतिनिधीची बखर	५, ७६
—भूषण कवी	३
—मराठी साम्राज्याची छोटी बखर	४, ७५

—मल्हार रामराव बखर	१, ३, ७४
—रायरीची बखर	१, ४
—शिवकाव्य	४
—शिवादिग्विजय	१, ४, ९, ७५
—शिवप्रताप	४, ७७
—शिवभारत	२५१—२५४
—शेडगांवकर बखर	७७
—शहाणव कलमी बखर	५, ७३
—सभासद	३, ७१, ७२
शिवजन्म तिथीबद्दल बखरींतील निर्णय	२००
—खिंतगत वर्णन	६, ७, २००, २७७ २७९
—ग्रंथांतील घोटाळा	२६१—२६३
—अशास्त्रीय बहुमत	२६५
शिव जन्म तिथी, ५ मी वरील आक्षेप	४
—२ व ५ मधील घोटाळा	८
शिवजन्म-गाणिताची कसोटी	२६०
शिवाजीची जुनी चुकीची कुंडली	११२, ११४, १९१
—जन्मलग्न, नवमांश, जन्मराशि कुंडली	१८५
—चे पांच उच्च ग्रह-शिव- भारत	१८८—१८९
—चे जन्मलग्न	१८२, १८७
बद्दल ज्योतिर्विदांची मते	१८३, १९२,—धनु लग्नांवाचून इतर लग्ने

अमान्य १८६ शिवा- जीच्या चुकीच्या जन्म तिथीचे एक कारण	१८६
शिवाजीची जन्मपत्रिका १८२, २२७	
शिवाजीची जन्मतिथि	१, ४९
—व आपटे	२८९
—खरे शास्त्री	२२२
—ज. स. करंदीकर	११४
—राजवाडे	१, ४९
—लोकमान्य	१२
—वै. बा. केतकर	८०
शिवजन्म-तोतयामिती २७६, २७०, २८६-२८८	
—तोतयामितीची तरफदारी	२८२-२८६
शिवजन्माची खरी तीथ	२५५
—च्या खऱ्या थ खोट्या	
तिथीचे साक्षीदाराची तुलना	२५८
—खऱ्या तिथीवरिल लुलें	
आक्षेप	२५७
—च्या वादाचा उत्कर्ष	२८९
शिवाजीची मुंज	२७, ५२, ७४
—चे लम्र समंत्रक	२७, ५२
—ची इंगळ्याशी सोयरीक	१८, ५६
—ची गायकवाडाशी सोयरीक	१८, ५०
—ची जाधवाशी सोयरीक	१८, ५०, ५६
—चे पहिलें लम्र	२०१
—चे सकवारवाड्डीशी लम्र	५६

शिवाजी राज्यारोहण; पुनः सिंहासना- रोहण ५२; ६४, २७, ११०, २०६	
—मृत्यु ३०, ४७, ५३, ७०, ११०, २०७	
शिवाजी व किल्ले वगैरे स्थलविशेष	
—अकोल घेतलें	२७
—अहमदनगरचे युद्ध ५०, ५६	
—अहिंवंत किल्ला घेतला	२५
—आग्रा २३, ४७, ६०, ६१, २०५	
—उंबरखिंडीचे युद्ध	५१
—कडवाडी घेतली	२७
—कर्नाला घेतला	५२
—कल्याणभिवंडी घेतली	१८, ४२
—कल्याणकडे गड पाहावयास जाणें	५०
—कारंज्यास येतो	६२
—कुडाळास जातो	५१
—केळजा घेतो	२७, ६४
—कोल्हापुरास वंदा घातला	२८
—कोंकणांत गमन	५१
—कोंढाणा घेतो, विजापूर- करांस देतो	४१
—कोपल घेतलें	५३
—खुदावतपूर लुटलें	६०, २३१
—लेळण्यास येतो	२१, ५८
—गद्ग घेतो	२९
—गागोली	४७
—गोळेवाडी (प्रांत वाई) बंद	

मोडतो	२०९
शिवाजी गोवे सरकारकडे वकील रवाना १७९	
--गोव्यासभोंवारचे देसाई	1
--गोवें प्रांतांतून चौथाई घेतो	12, 13
—चौलकडील प्रांत	१७८
—चंदी घेतो	२८, ४७, २०६
—जव्हार घेतो	५२
—जाउलीस येतो	१९, ४२, ५१, ५७; घेतो १७, १८, ५५ ५०;—हून स्वार झाले ५०
—जालनापूर लुटलें	३०, ४७
—जुन्नर लुटले	१८, ५०, ५६, ६२
—दमणवर स्वारी	13
—दाभोळ घेतो	५८
—दिल्लीकडे जातो	५१
—नळदुर्ग घेतलें	२९
—निजामपूर लुटलें	२१
—परळी येतो	२०, २१, २६, ४६, ५०, ५२, ५७, ६४,
—गन्हाळ्यास जातो	६४, २१९
—प्रतापगडास गेला	२६
—प्रभानवली घेतो	५८
—पुरंधर घेतो	५२, ६०
—पेणचें युद्ध	२२, ५९
—फोंडाचा कोट उडविला	२७, ६४

शिवाजी बहादुरबिंडा घेतो	५३
—बसतुरास जातो	२३, ५१, ६०,
—बलेवाडीस वेढा घातला	२९
—बेंगरूळ	३
—बंकापूर लुटलें	२६, ६४
—भागानगर	२८, ६३, २१९
—भूपालगड घेतो	५३
—मनोहर गडावर मुकाम करतो	१७९
—माहुली घेतली	२५, ५२, ५६, ६२,
—मारकंडा घेतला	२५, ६२
—रवलाजवला घेतला	२५, ६२
—रायरी घेतो	१८, ४२ ५०; ५५,
—रांगण्याचा वेढा उठवितो	२४
—राजगडास येतो	२४, ५० ५१, ६१
—रामनगर घेतो	२५, ६३, १८०
—राजापूर घेतो	५८ २०३,
—रायगड घेतो	२०२
—रोहिडा घेतला	२५, ५२, ६२
—लालमहाल	४६
—लोहगड घेतो	२५, ५२, ६२
—वसईची चौथाई	22

—वर्षनगडास येतो	२२
—वासोठ्यावर द्रव्यप्राप्ती	
२१, ३०, ५०, ५८	
—विजापुराहून येतो	२००
—विजापुरावर स्वारी	
२०, २३, ५०, ५७	
—वेंगुल्यसि मुक्काम	१७८
—श्रुंगारपूर घेतलें	२२, ५८
—श्रीगारपूर घेतलें	५१
—शिवापटनास येतो	५०
—शिवेश्वर घेतो	२७
—शिवापटण वसविलें	४२
—सालिरी घेतो	६२
—सातारा घेतो	२६, २७,
५२, ६३, २१०	
—सातान्यास येतो	५३
—सिंहगड घेतो	५५
—सिंहगडास येतो	५१
—सुर्वे घेतो	५५, १८
—सुरत लुटली	२२, २५,
५१, ५९, ६२	
—सुरतेची चौथाई	२२
—संपगांवची पेठ लुटली	२६
—हिंदोला घेतला	५२

शिवाजी व इतर व्याक्त

शिवाजी-अदिलशाहा तह	२४,
६०, ६१	
—अदिलशाहाचा तह तुटला	२६, ५९
शिवाजी व अफजलखान, भेटण्याची	
तयारी	१९, २०, ४४
—अफजलखानाचा वध	५७
२०३, २१६	
—स आलमिडाचें दुसरें पत्र	

—औरंगजेब भेट	२३, ४७
—कांहीजी ना जेथे शक्य	
४३, ४४	
—काहारतलबखान युद्ध	२१,
५८	
—कोळी राजावर स्वारी	१८०
—खंडोजी खोपडा	२०, ४५
—खवासखानाशी लढाई	१७९
—गुरुगोविंदसिंग	१२७
—जयसिंग	२३, ५१, ६०
—दाउदखानाशी झगडा	२५,
६२	
—दिलेलखान भेट	५१
—नौसिरखानाशी युद्ध	१८
—पिरमिया ताजेखानाशी	
झगडा	६१
—पोर्तुगीज I,	२-५,
८, ९, १६, १३, १७८,	
१७९, १८०	
—फाजलखानाशी युद्ध	२१
—बहादुरखान व बहलोल-	
खान याशी लढाई	२८
—बाजी घोरपड्यास मारतो	
२३, ६०	
—बांदल	४५
—बाईशवरील स्वारी	१७९
—भूषणकवी	३०४
—मोंगल	२४, ४६, ६१
—येसुवाई भेट	२१८
—रघुनाथ नारायण	२९, ४७
—रस्तुमजमानचा पराभव	
करतो	२१, ५०
—विठोजी शिंदे याशी लढाई	
६३	

—वेंकोजी भेट २८; पाडाव	
२९;—स पत्र २०६	
—शास्ताखान ४६, ५९, २०३	
—शिद्दी ६	
—सर्जाखान ६३	
—संभाजी कावजीशी युद्ध	
२०४	
—संभाजी मोहिते १८, ५०,	
५५	
—समर्थ २१८	
—सावंत १७९, १८०	
—सेरखान बैरागी २८	
—ईश्वरराव मोहिते २७	
शिवाजी १३१, १४१, १४२, (सिउबा)	
३०१	
शिवकालीन ग्रहसाधन १३४	
शिवकालीन शकावल्या व त्यांचा रच-	
ना काल २६३ २६६	
शिवाजीचें आरमार व पोर्तुगांज आर-	
मेडामधील चकमकी १७	
शिवाजीनें करविलेले ग्रंथ २१९, २२४,	
२२५	
शिवाजी कसायाचा शिरच्छेद करतो	
३०१	
शिवकार्यारंभ २०१, २९३, २९६ व	
शहाजीच्या हालचाली	
२९६, ३००	
शिवाजीचें कार्य १२६, १२७, १२८	
शिवाजीची कारकीर्द ११०	
शिवाजी गडांची नांवे ठेवतो ५०	
शिवाजीची गुणग्राहकता १२	
शिवभारत २७२	
शिवाजीचा दाखलाना १	
शिवशाहीतील पंचांगशुद्धि २१९	

शिवाजी पोवाडा २१	
शिवाजीचें पोट राज्य २९७-२९९	
शिवाजीचे बखरीतील प्रसंग १९८	
शिवाजी मुलुख मोजणी करतो ६१	
शिवराजमुद्रा २९२,—पहिला उल्लेख	
२९३, चा यथार्थ अभि-	
प्राय २९७-२९८; कोणी	
केली २९८	
शिवाजी लष्करची पाहणी करतो ६४,	
६५	
शिवाजी लिहिण्या वाचण्यास शिकतो-	
२९६	
शिवाजीवर विजापुरकराकडून पहिली	
स्वारी २०८	
शिवाजी व विद्यावृद्धि २२३	
शिवापूरकर देशपांडेवर्षातील शकावली	
५३ ६५	
शिवापा नाईक १७९	
शिवाजी बिन नागशेटी शिंपी १०६	
शिवाजी महाराजांची स्वराज्य कल्पना	
१२३	
शिवाजी स्वतंत्रपणे स्वतःस राजा केव्हां	
म्हणवितो १, ११५	
शिवाजी राजारामपुत्र ११०;—जन्म	
३८, ३९;—राज्य करूं लागतो ६७	
शिगणापूरचें तळें २१२	
श्रीनिवासराव जुन्नरकर २४०	
शेख निजाम ४८	
शेख मोहनुद्दीन—शहाजहानचा वकील	
कैद होतो २४१	
स	
सईबाई मृत्यु १९, ५०, ५७	
सकवारबाई जन्म ५१	
सखो कृष्ण १८	

सखोपंत-शिवाजीचा गोंव्याकडल व-
कील १७९

सटवाजी पटेल १०८

सभासदी बखर व शिवभारत २९४

समर्थ रामदास

व क्षेत्र महाबळेश्वर २८९

-स इनाम २१६

समानगड ६७

सरकारी दफ्तरखाना ११६, ११७

सर्जाखान २२९, -शी लढाई ६८, -चा

पराभव ३६

सर्जाराव जेधे २८, ४४, ४७, ६०,

—आग्रहास जातात; २३ कारीस

येतात ३५; तुलापुराहून पातशाही

कौल घेऊन येतात ३६;—वतनावर

येतात ४८

सरदेशमुखीचा उगम २२

सरबुलंदखान २२९

सरबुलंदराय २३१, २३२, २३७

सलाबतखानास पन्हाळा मिळतो २१

सलाबतपुरी ६९

सवाई माघवराव १११

सागठाणे ९६

सातारच्या शनवार चौघड्याचा प्रारंभ

२१०

सातान्यास वेढा व युद्ध ३६

साबाजी आनंदराव व निजामशाही सर-

दार—मोगलाकडे जातात २४२

सामराजपंत पेशवे ४२

साम्राज्य १२६

सालप्याचा घाट २२६

सालेरीस वेढा ६२

सावंतवाडी १

सावित्रीबाई १११

सिदोजी निंबाळकर मृत्यु ३०

सिदोजी फर्जेदाचा कडलोट ३५

सिद्धांत-सार्वभौम-ग्रंथ १३५

सिद्धेश्वर देव—शिरगांव ९०-१०७

सिपादारखान—अहमदनगरचा किल्ले-

दार २३७

सिरोज ६८

सिलिमकर देशमुखांच्या वाटण्या १८

सिंहगड ११०, ३०१;—युद्ध २४;

—सुलतानदवा मारला ५१

सीदसेटी महाजन १०८

सुभानजी भांडवलकर ६७

सुलतान अकबरशाहा ३१

सुलतान खुरुम=शाहाजहान पहा.

सुलतान महमदशाहा तक्ती बसला १६,

२३९

सेवसेटी चौगुला १०८

सोंघा १

सोनजी मोकदम १०१

सोनोपंत डबीर ७२; ७४;—दिलीस-

रवाना ५७;—राजगडास शाहिस्ते-

खानाकडून येतात २१, ५८-तुळा

२३, ६०;—मृत्यु २३, ६०

सोमा शंकर नाईक १७९

सोलापुरास वेढा २३३

स्प्रिंजलचा इतिहास २७३

स्वराज्याची व्याप्ती १२६

स्वराज्याच्या सनदेचा अर्थ १२६

स्वामिभक्ती १२७

संक्रेश्वर २०

संक्राजी नीळकंठ ७४

संताजी घोरपडे अलिमर्दाखानास दस्त

करतो ३६;—खानजादीखान व

कासीमखान यांस कैद करतो ३८;

—राजारामाचे मदतीस जातो चंदीस ३६;—राजारामाशीं विघाड ३७;—साताऱ्यास युद्ध ३६, ६६;—यांनी हिमतबहादारास मारिलें ३८;—मृत्यु ३९, ६६

संभाजी कावजी २०४

संभाजी जन्म १८, ५०, ५६, ६५;

१२८, २२५

(शंभु) १३१; २०४, २१३;—ची कुंडली १११, ११२, ११४, मुंज २७, ५२, ६४; अकबर भेट ३१;

—औरंगाबादेस जातो २४;—कर्नाटकांत फौज पाठवतात ३१;—करवीराकडे रवानगी २०७;—कवी कलशास कुल मुख्यारी देतो ३२; कुंभार जुवें घेतले ३२; केळसीस स्वारी ५३; देवगिरीस जातो ५१; दिल्लीकराचे मनसबदार होतात २३, ४६, ६०

—पालीस मुकाम ३१

—पोर्तुगीजांचें पत्र ११

—मोंगलाकडे जातो २९

—मोंगलाकडून परत येतो

५३

—मंचकारोहण ३०, ५३

—राज्याभिषेक ५३, ३१,

३०

—मोरे, गंगाधरपंत वगैरेस

कैद करतो ३१, ३३

—मुलगी भवानीबाई २९

—राजगडास येतो ६०

—रायगडास येतो ५३, ३०

—रेवदंड्यास वेढा ३२

—शहाजादा भेट ५२, ६१

—शिरके युद्ध ३४

—श्रीगारपुरास राहतो २८

—हॉडियाचा वेढा उठविला ३२

—कैद ३०, ३५, मृत्यु ४८

संभाजी—राजाराम पुत्र जन्म ६६

ह

हणगोजी पाटील १०३

हणमंत निंबाळकर ३७

हणमंतराव मोरे ४२

हणमंते वंश १७५

हरिहरभट ९०

हंबिगराव मोहिते ६५, २१९

हमीदखानाची निजामशाहींत दबळा-

दबळ २३७

हरजी माहडीक-कंचीवर जातात ३४

—केसो त्रिमलास धरतात ३५

—जइतजी कांटकर यांचा

त्रिचनापल्लीस वेढा ३२

—शामजी नाा पुंडे यांचकडील

कर्नाटकाचा कारभार ३०, ३१

—मृत्यु ३५

हवजी बिन साऊजी कामथे २२६

हसन भल्लीखान कल्याणभिवंडी जा-

ळतो ३१

हिजरी सनाचा घोटाळा २४७-२४९

हिरडस १२

हुसेनखान मायणा ४७

हैदरअल्ली ७

हैबतराव सीलमकर देसाई २२६

हैबतराव सिलिवकर देशमूख ४२, ४४,

६५

शुद्धिपत्रे

पृ.	ओळ	अशुद्ध	शुद्ध
२५	१०	१५९३	१५९२
४८	३०	ग. स. जोशी.	स. ग. जोशी
१०७-१०९		वर लेखांक ३८-४२ घालणेचें राहिले आहेत.	
१२९	२९	ह्या ओळीतील वदान्यः हा शब्द वेगळा पाहिजे.	
१४३	१६	भूवि	भुवि
१४४	५	युयराजा	युषराजा
	१०	प्रकथ्यते	प्रकथ्यते
	१४	कार्यपूरुतः	कार्यपूरुषः
१९३	२	मिर्जा राजा	२६मिर्जा राजा.
१९८	१५	प्रभावल्लीतील	प्रभानवल्लीतील
२१२	१८	मालोजीस	मालोजी
२३४	१६	केली असें	केली असें ठरतें.
२३७	२	जामशाहीतफें	निजामशाहीतफें
२४४	५	(महबतखानाचा मुलगा हे) शब्द गाळावे.	
२७८	टीप	विविधज्ञान	विविधज्ञान
२८८	३५	वितंति	विनंति
प्रस्ता. १	टीप	रुवन	वरून
१३	३३	'पुढें आढळत नाही'	शके १६७० च्या पुढें फारसा आढळत नाही. [खं. ८ पृ. २०५]
१५	६	१५२२	१५५२
१६	८	जेथें	तेथें

शिवनेरी येथील शिवजन्मोत्सवाचा वृत्तान्त.

जेथे शकावली, शिवभारत इत्यादि अस्सल पुराव्यावरून श्री शिवाजी महाराजांची जुनी जन्मतिथी अग्राह्य वाटू लागली आणि नवा जन्मतिथीविषयी अधिकधिक खात्री पटू लागली. या कारणामुळे शके १८४६ च्या वैशाख महिन्यांत जुन्या पद्धतीप्रमाणे जन्मोत्सव चालू असतांना व्याख्याते ज. स. करंदीकर यांनी अशी विनंती केली की, आतां जुन्या पद्धतीनें वैशाखात उत्सव करणे हें ऐतिहासिक दृष्टीला अनुरूप होणार नाही; तेव्हां या पुढे जेथे शकावली व शिवभारत यास अनुसरून फाल्गुन कृ. ३ या तिथीलाच जन्मोत्सव करावा हें प्रस्तावित होय. ही नवी तिथी ज्योतिषशास्त्र दृष्ट्याहि शिवाजीच्या चरित्रास जुळते. तेव्हां त्या बाजूनें हरकत येण्यासारखी नाही. अध्यक्ष प्रो. पोतदार यांनी फोर्बस कलेक्शन वरूनहि हीच तिथी ग्राह्य ठरते असे सांगितले.

याच उत्सवाचा समारोप करतांना उत्सवाचे अध्यक्ष श्रीयुत न. चिं. केळकर यांनी आपल्या भाषणांत असे उद्गार काढले की, “ शिवरायांच्या जन्मतिथीसंबंधी वाद निघाला आहे. तेव्हा त्याचा उहापोह जाहीरपणे इतिहाससंशोधकांनी करून एक तिथी निश्चित ठरवावी. ”

या उत्सवानंतर थोड्याच दिवसांनी भारत-इतिहास-संशोधक मंडळाचे वार्षिक संमेलन झाले. त्या संमेलनांत ज. स. करंदीकर यांनी शिवाजीमहाराजांच्या नव्या जन्मकुंडलीचा उहापोह केला आणि त्याच वेळीं भा. इ. सं. मंडळाच्या प्रेमासिकाच्या एका मागील अंकांत शिवाजीची कुंडली कशी चुकीची मांडली गेली आहे तें दर्शविले आणि शिवभारतांतला शिवजन्म काल दर्शक जो श्लोक तो छापतांना छपाईची चूक कशी झाली आहे तेहि नजरेस आणून खरा पाठ ‘ भूषाणप्राणचंद्राब्द ’ असा असल्याचे श्रीयुत सदाशिवराव दिवेकर यांच्या जवळच्या प्रतीवरून दाखवून दिले. या वेळीं किंवा त्यानंतर पांच सहा महिन्यांत कोणाहि इतिहास संशोधकाने जेथे शकावलीच्या अथवा शिवभारताच्या प्रामाण्याविषयी आक्षेप घेतला नाही, नव्या तिथीविरुद्ध कोणताहि पुरावा पुढे मांडला नाही, किंवा जुन्या तिथीला पोषक असे कोणतेहि नवे प्रमाण दर्शविले नाही. अर्थातच नव्या तिथीविरुद्ध आक्षेपकांचे कांहीं आक्षेप आहेत असे मानण्याला कारणच उपस्थित झाले नाही.

अशा परिस्थितीत शके १८४६ च्या फाल्गुन महिन्यांतली शिवभारताने दिलेली खरी जन्मतिथी समीप येत चाललेली पाहून शिवजन्माच्या उत्सवाच्या चालकांस यंदाचा पहिलाच नव्या जन्मतिथीचा उत्सव जुन्नरास खुद्द शिवनेरीवर मोठ्या प्रमाणावर करावा अशी साहाजिकच स्फूर्ति झाली व या उत्सवाच्या कामी पुणेकरांचेच नव्हे तर महाराष्ट्राचे सहाय्य मिळाले या हेतूने पुढील विनंतिपत्र केसरी पत्रांत प्रसिद्ध करण्यांत आले.

जाहीर विनंति

श्रीशिवाजीच्या जन्मतिथीच्या पूर्वपरंपरेस अनुसरून आजपर्यंत शिवाजीचा जन्मोत्सव वैशाख महिन्यांत होत होता. परंतु अलीकडे प्रसिद्ध झालेल्या जेधे-शकावली, शिवभारत इत्यादि अस्सल पुराव्यावरून शिवाजीचा जन्म शके १५५१ फाल्गुन कृ. ३ शुक्रवारी रात्री झाल्याचे सिद्ध झाले आहे. यास्तव आतां यापुढें शिवरायाचा जन्मोत्सव त्या जन्मतिथीस करण्याचा संप्रदाय पाडणें हें औघानेंच प्राप्त आहे. त्याप्रमाणें येत्या फाल्गुन कृ. ३ रोजी शिवनेरीवर हा जन्मोत्सव प्रथम साजरा करण्याचा उपक्रम करावा असें कांहीं मंडळींनीं ठरविलें आहे व आमच्या मतें तें युक्त आहे. तरी महाराष्ट्रांत व इतरत्र जेथे कोठें शिवाजीचा जन्मोत्सव करण्यांत येत असेल तेथे त्यांनीं हि हा समारंभ चालू सालापासून फाल्गुन कृ. ३ स करावा अशी आमची त्यांस आग्रहपूर्वक विनंति आहे.

शिवनेरीस करण्यांत येणाऱ्या यंदाच्या उत्सवप्रसंगी शिवकालीन अस्सल पत्रें व मालोजी, शहाजी व शिवाजी यांच्या संबंधाचे ऐतिहासिक चर्चेचे निबंध तेथे वाचण्यांत येतील. त्याकरितां, ज्या कोणास असला पत्रव्यवहार अगर निबंध पाठवावयाचा असेल यांनीं तो द. वि. आपटे, भा. इ. सं. मंडळ, पुणे, या पत्त्यावर ता. ५ मार्चचे आंत पाठविण्याची कृपा करावी. त्यांतून जेवढा निवडक भाग पुस्तकरूपानें प्रसिद्ध करण्यासारखा निवड मंडळास वाटेल तेवढा शिवजन्मोत्सवाचा स्मारकग्रंथ म्हणून प्रसिद्ध करण्यांत येईल.

खं. चिं. मेहेंदळे; का. ना. साने; द. वा. पोतदार; न. चिं. केळकर; चिं. वि. वैद्य; ल. ब. भोपटकर; द. वि. आपटे; गं. ना. मुजूमदार व्यं. बा. केतकर; स. म. दिवेकर; श्री. व्यं. केतकर; य. रा. दाते; ना. रा. गुंजाळ; कृ. ना. कवडे; ग. स. मराठे; ज. स. करंदीकर; पां. के. शिराळकर; श्र्यं. ह. आवटे; दा. वि. गोखले; श्र्यं. मि. हर्डीकर; वा. मो. पोतदार; प. वि. महाजन.

हें जाहीर विनंतिपत्र म्हणजे शिवनेरीस उत्सवास येण्याविषयी व निबंधपाठविण्याविषयी निमंत्रण होतें आणि त्यांतच इतरत्रहि हा जन्मोत्सव या नव्या तिथीस (फाल्गुन कृ० ३ ला) करणें ' आमच्या मतें युक्त आहे ' अशी शिफारस होती. विनंतिपत्राखालीं सहा करणाऱ्यांना नवा पुरावा ग्राह्य वाटला, जुनी तिथी त्याज्य वाटली, म्हणून त्यांनीं आपलें स्वतःचें मत जाहीर केलें. ज्यांना तें मत पटलें होतें ते त्याप्रमाणें नवा पायंडा पाडतील, ज्यांना तें पटलें नसेल ते ही तिथी पाळणार नाहींत, हें उघड होतें. यांत कोणी कोणावर जुलूम करीत नव्हता. ज्याला जेधे शकावली प्रमाणभूत वाटली त्यानें जगांतील इतरांचीहि तशीच खात्री पटपर्यंत वाट पाहात राहाणें अवश्यक होतें असें नाहीं. असें असून बडोद्याच्या कांहीं आक्षेपकांनीं आपल्या सहीनें उलट विनंतिपत्र काढून हा उत्सव फाल्गुनांत करूं नये असें प्रसिद्ध केलें !

उत्सवाच्या चालकावर अगर त्यांच्या सहाय्यकावर या आक्षेपाचा कांहींच परिणाम झाला नाही. जुन्नकरांनी मोठ्या उत्साहाने उत्सवाची तयारी केली आणि पुण्याची व आसपासची बरीच मंडळी जुन्नरास व शिवनेरीस जाऊन तेथे त्यांनी हा जन्मोत्सव यथासांग पार पाडला. जुन्नरच्या उत्सवाची हकीकत त्यावेळच्या 'केसरी' पत्रांत जी प्रसिद्ध झाली ती वाचकांच्या माहिती करिता पुढे देत आहे.

जुन्नर येथील उत्सव.

श्रीशिवाजी महाराजांचे जन्मस्थान जो शिवनेरी किल्ला त्यावर नवीन शोधा-प्रमाणे होणारा यंदाचा पहिलाच उत्सव संघटित रीतीने मोठ्या प्रमाणावर करावा अशी कल्पना निघून त्याप्रमाणे विनंतिपत्र प्रसिद्ध करण्यांत आले. त्या विनंतीस मान देऊन जुन्नरच्या पुढारी मंडळींनी हा उत्सव याठाने साजरा करण्याची तयारी केली. आणि परस्थ मंडळींस निमंत्रण केले. त्यास अनुसरून पुणे, तळेगांवदाभाडे वगैरे ठिकाणची ५०।६० पाहुणे मंडळीतेथे जमली होती.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजतां जुन्नरच्या नगरमंदिरांत तेथील प्रसिद्ध वकील जोगळेकर यांचे अध्यक्षतेखाली उत्सवसमारंभास प्रारंभ झाला. भा. इ. सं. मंडळाचे चिटणीस प्रो० द० वा० पोतदार यांचे 'शिवकालीन समाज' या विषयावर व्याख्यान झाले. 'स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो । बुद्धिनाशात् प्रणश्यति' या गीता वचनाच्या आधारे सर्व महाराष्ट्रीयाना आपल्या पूर्वजांची स्मृति ठेवण्याविषयी आणि जुने शिवकालीन कागदपत्र असतील ते शोधून काढून प्रसिद्ध करण्याविषयी त्यांनी विनंति केली.

ज. स. करंदीकर आपल्या भाषणांत म्हणाले, पाश्चात्य लोक क्षुल्लक गोष्टी-चेंहि केवढे स्तोम माजवितात आणि आपल्या देशांतल्या साधारण पुरुषांचाहि केवढा गाजावाजा करतात तें पाहिलें म्हणजे शिवाजीमहाराजांविषयीच्या आमच्या अनास्थेचें सखेदाक्षर्य वाटतें. ऐतिहासिक काळांतल्या कोणत्याहि देशांतल्या वीर पुरुषाशी तुलना केली असतां श्रीशिवाजीमहाराज हे सर्वांत श्रेष्ठ ठरतात. पाश्चात्यांच्या भाषेत बोलावयाचें झाल्यास शिवाजीस 'वर्ल्ड्स रेकॉर्ड-ब्रेकर' असे म्हणतां येईल.

शिवाजीमहाराज हे जसे राजकीय पुढारी होते तसेच ते धर्मशीलहि होते आणि ते ईश्वरी अवतार असल्यामुळेच आपण त्यांची पुण्यतिथि न करतां जयन्ती साजरी केली पाहिजे, असें त्रिवकरराव आवटे यांनी आपल्या भाषणांत सांगितले. अध्यक्षानीं आपल्या समारोपांत उत्सवाची तिथि बदलण्याचा उतावळेपणा करूं नका असें सांगणाऱ्यांच्या बाजूचा नवा पुरावा पुढें येईपर्यंत जनतेनें आपला निकाल तहकूब ठेवणे योग्य नाही, असें सांगितले. व्याख्यानांतर तळेगांवच्या नवीन समर्थ विद्यालयांतील विद्या-

श्रीनी आणि गोपाळ गायन-समाजांतील विद्यार्थी व शिक्षक यांनी शिवाजी व शहाजी यांचे पोवाडे म्हणून दाखविले. मध्यरात्री शिवनेरी किल्ल्यावर देवीच्या देवालयांत ह. भ. प. डॉ. पटवर्धन यांचे शिष्यजन्मावरं कीर्तन झाले. जुन्नर गांवांतहि विठ्ठल मंदिरांत ह. भ. प. मुरुडकरबोचा यांचे शिवचरित्रावर सुंदर कीर्तन झाले.

शनिवारी सकाळी व सायंकाळी जुन्नरच्या नगरमंदिरात निबंध वाचन झाले. ज. स. करंदीकर व द. वि. आपटे यांनी आपल्या निबंधांत दा. ना. आपटे-प्रभृति लेखकांच्या आक्षेपांस उत्तर दिले. प्रो. यदुनाथसरकार, प्रो. सेन, नानासाहेब वैद्य वगैरेचेहि निबंध वाचून दाखविण्यांत आले. कृ. वा. पुरंदरेप्रभृति संशोधकांनी अलिकडे मिळविलेला पत्रव्यवहार करणकौस्तुभ ग्रंथ, अफजुलखानाची अस्सल पत्रे, संभाजीचे दानपत्र, शिवभारताच्या एका पानाचा फोटो, शेट पुरुषोत्तम मावळी यांच्या संग्रहांतली शिवाजीची अप्रतिम तसवीर वगैरे ऐतिहासिक वस्तु दाखविण्यांत आल्या.

सायंकाळी कुस्त्या होऊन बक्षिसे वाटण्यांत आली. शिवाजीच्या तसवीरीची मिरवणूक मोठ्या याटाने काढण्यांत आली होती. रात्री विठ्ठलमंदिरांत डॉ. पटवर्धन यांचे वहारीचे कीर्तन झाले. आणि पुनः गोपाळ गायन-समाजाचे पोवाडे होऊन उत्सवाची समाप्ति झाली. या उत्सवाच्या कामी जुन्नरचे पुढारी रघुनाथराव जोशी, मोहनराव खत्री, सहस्रबुद्धे, जोगळेकर, निगुडकर वगैरेना अत्यंत परिश्रम घेतले हे त्यांस भूषणावह आहे.

जुन्नर व शिवनेरी याखेरीज पुढील ठिकाणी हा उत्सव नव्या तिथीप्रमाणे साजरा करण्यांत आला. पुणे (शिवाजी मंदिर); भारत हायस्कूल पुणे, दादर, विलपार्ले, वणी, सातारा, अलीबाग, नगर, माटुंगा, कुर्ला, मालाड, जमखंडी, कलकत्ता, दावणगिरी, सोलापूर, सासवने, कोळथरे, इंदापूर, बन्हाणपूर, मडगांव, बंगलोर, कल्याण, श्रीवर्धन, म्हापसे, यंजनमडो, नाशिक, बोरगांव, अठकुटी, वाळवे, त्रिवक, कुंडल, इंदूर, मिरज, नागपूर, कराची, म्हसवड, येवले, स्वामगांव, रत्नागिरी, केळये इ. इ.

याप्रमाणे पहिल्याच वर्षी हा उत्सव तीस चाळीस ठिकाणी साजरा करण्यांत आला. हा उत्सव सल्यानंतर आक्षेपकांचे साधार व सविस्तर खंडन करण्यांत आले व ते या पुस्तकांत समाविष्ट केलेच आहे. ते वाचून पाहून आतां आक्षेप घेण्याला जागाच राहिली नाही अशी वाचकांची खात्री पटेल आणि यापुढे हा उत्सव नव्या साधार, प्रमाणभूत, विश्वसनीय आणि शिवकालीन अस्सल कागदपत्रावरून ठरलेल्या तिथीलाच पाळला जाईल अशी आशा आहे.

केसरी कचेरी

कार्तिक कृ. ३१८४७

}

ज० स० करंदीकर

